

**THE BOOK WAS
DRENCHED**

UNIVERSAL
LIBRARY

OU_176257

UNIVERSAL
LIBRARY

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. 11491.593/P20? Accession No. 114763

Author पटनरथन, माधव त्रिंजक .

Title फार्सी - मराठी - शब्द . 1925

This book should be returned on or before the date last marked below.

॥ श्रीं ॥

भारत-इतिहास-संशोधक-मंडळ-स्वीय-ग्रंथमाला क्रमांक २९

फार्शी-मराठी-कोश

रचणार

प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन, एम्. ए.

प्रकाशक :-

दत्तो वामन पोतदार, बी. ए.

गंगाधरराव नारायणराव मुजुमदार, एम्. एल् सी.

चिटणीस, भा. इ. सं. मंडळ, पुणे.

पुणे येथे

आर्यभूषण छापखान्यांत अनंत विनायक पटवर्धन
यांनी छापिले.

पौष शु. १११८४७]

किंमत रुपये चार

[ता. २३।१२।२५

प्रस्तावना



आपल्या मंडळाचे सभासद् प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन एम. ए. यांनी मोठ्या परिश्रमाने तयार केलेला फार्सी-मराठी कोश मंडळाचे सभासदांच्या व सकल महाराष्ट्रवाङ्मयभोक्त्यांच्या हार्ती देण्यास अत्यंत संतोष वाटत आहे. प्रो. माधवराव यांनी एकट्यांनी एवढा परिश्रम आणि तो येवढ्या व्यवस्थेने करावा हे त्यांस अत्यंत भूषणावह असून याविषयी ते सर्वांचे धन्यवादास पात्र झाले आहेत यांत संशय नाही.

अशा ग्रंथाची मराठी जुनी कागदपत्रे वाचणाऱ्या व अभ्यासिणाऱ्या मंडळीस अत्यंत आवश्यकता आहे आणि असा कोश नसल्यामुळे मराठी ऐतिहासिक साहित्याचे प्रकाशक यांस किती कष्ट पडतात आणि आरंभो आरंभो तर त्यांजकडून विलक्षण प्रमाद कसे झाले आहेत आणि कित्येक आधुनिक ग्रंथकार हि भलत्याच अर्थाने फार्सी शब्दांची प्रामादिक योजना करतांना कसे आढळून यतात ते लक्ष्यांत घेतले म्हणजे या प्रयत्नाची उपयुक्तता फारच लवकर पटेल.

या कोशाचा विशेष असा आहे की त्यांत फारशी शब्दांचे मराठी उच्चार आणि अर्थ देऊन अर्थदर्शक उदाहरणे प्राचीन ग्रंथांतून काढून दिली आहेत. अशीं कामे वारंवार होत नसतात यास्तव तीं सर्व उदाहरणे नुसतीं दिग्दर्शित न करतां बहुतेक छापूनच काढिली आहेत. या उदाहरणांत कचित् गडकरी प्रभृति कांहीं अगदीं अर्वाचीन लेखकांचीं हि उदाहरणे दिलेली आहेत तीं ऐतिहासिक उदाहरणांच्या जोडीला जुळून दिसणार नाहीत खरे परंतु अशीं स्थळे थोडींच आहेत.

आरंभोच्या विस्तृत उपोद्घातांत रा. पटवर्धन यांनी मराठीत आलेल्या फार्सी शब्दसंपत्ती विषयी व प्रस्तुत ग्रंथरचने विषयी आवश्यक ते स्पष्टीकरण केले आहे. त्यांतील मतभेदाचीं स्थळे असतील तीं येथे दर्शविण्याचें प्रयोजन नाही. शेवटीं प्रो. पटवर्धन यांनी कोशांत घेतलेल्या शब्दांचीं फार्सी मूळे फारसी अक्षरवटिकेंत लिहून दाखविली आहेत. यणेप्रमाणे आपला प्रयत्न होईल तितका निर्दोष, सर्वोपयोगी व शास्त्रीय करण्यासाठीं रा. पटवर्धन यांनी अत्यंत काळजी वाहिली आहे हे स्पष्ट होतें.

(२)

असा उपयुक्त व महत्त्वाचा ग्रंथ रा. पटवर्धन यांनी भारत-इतिहास-संशोधक-मंडळाला प्रथमावृत्तिप्रसंगी स्वीय मालेत जसा गुंफू दिला तसाच पुढील आवृत्तिप्रसंगी हि ते तो मंडळाच्या स्वीय अथवा पुरस्कृत ग्रंथमालेतच गोवण्याचें श्रेय घेतील अशी आशा करितों.

पौष शु. ५
१८५७

} दत्तो वामन पोतदार,
गंगाधरराव नारायणराव मुजुमदार,
चिटणीस, भा. इ. सं. मंडळ, पुणे.

टीपः-प्रस्तुत ग्रंथ १८५७ सालीं वर्ग २ व वरील बेंचाक सभासदांस यथा-नियम भेट म्हणून मिळेल आणि वर्ग ३ व ५ चे सभासदांस अनुक्रमे निम्मे व पाऊण किंमतीस एक प्रत याप्रमाणें मिळेल.

उपोद्घात



या पुस्तकास फार्शी-मराठी कोश हें नांव दिलें आहे; म्हणजे, यांत अरबी व तुर्की शब्दांचे अर्थ दिलेले नाहीत असें नाही. तुर्की शब्द तर फारच थोडे आहेत; अरबी शब्द शुद्ध फार्शी शब्दांहून सद्बल्येनें अधिक भरतात. तरी हे अरबी व तुर्की शब्द फार्शी भाषेत रूढ होऊन तिच्याच द्वारे मराठींत प्रवेशले असल्यानें साधारणपणे सर्वच यावनी शब्दांचा उल्लेख फार्शी या नांवानें करणें सोईचें आहे.

हा कोश एखाद्या फार्शी-इङ्ग्लिजी अथवा फार्शी-उर्दू कोशाचें भाषान्तर नाही. तसें करणें सोपें होतें, परन्तु मराठी भाषेचा ऐतिहासिक दृष्टीनें अभ्यास करणाऱ्यास त्या तर्जुम्याचा फार अल्प उपयोग झाला असता. कारण, अनेक शब्दांचीं रूपां मराठींत बदललीं आहेत, किन्त्येकांचें मनस्वी अर्थान्तर झालें आहे व किन्त्येक नवीन सामासिक शब्द बनविले गेले आहेत. मुद्दाम हा शब्द मूळांत अम्वदन् आहे; अगर याचा अर्थ मूळांत जर असा आहे तर मराठींत त्याचा अर्थ किंवा असा होतो. उजू-तवाजू, तवा-तोबरा इत्यादि नवीन अर्थानें उपयोगांत आणिलेले व नवीन बनविलेले सामासिक शब्द मूळांत सांपडणार नाहीत. म्हणून मराठी लिखाणांतील फार्शी शब्दांचा सन्दर्भ पाहून व त्यांचा तौलनिक दृष्टीनें अभ्यास करून हा कोश तयार केला आहे. स्पष्टीकरणार्थ जुन्या लिखाणांतील उदाहरणें दिलेलीं आहेत. दुर्मीळ शब्दांचीं उदाहरणें मिळतील तितकीं दिलेलीं आहेत. मध्यकालीन मराठींत म्हणजे स्थूलमानानें एकनाथापासून प्रभाकरपर्यन्त होऊन गेलेल्या लेखकांच्या लिखाणांत आढळणारे आणि आजच्या बोलींत ऐकूं येणारे फार्शी शब्द या कोशांत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रसिद्ध झालेल्या ऐतिहासिक कागद-पत्रांत म्हणजे, तवारिसा, वाके, बखरी, कैफियती, रोज-निशा, अरुबारीच्या फर्दा, तहनामे, याया, अर्ज-दास्ती, रोखे, कौल-नामे, सनदा, पवाने, खुर्दस्ततें, तक्रिरा, करिणे, राजी नामे, महजर, निरसपत्रें, जामीन-कतबे, हिशेब-कितेब, मेस्तकें, रहदारीचीं व जकात माफीचीं दस्तकें, कबजें, हुज्जती व इतर चिट्ठ्या-चपाट्या यांत, आणि लावण्या व पोवाडे यांत येणाऱ्या. बेसुमार फार्शी शब्दांचे अर्थ या फार्शी-मराठी कोशांत सांपडतील.

तत्राप या कामास पूर्णता आलेली नाही. शक्य ती काळजी घेतली असतांही अतिपरिचयादवज्ञा अशी स्थिती होऊन अर्बू, सिसा, रियासत यांसारखे काहीं शब्द सङ्ग्रहित करण्याचें राहूनच गेलें. अशा काहीं शब्दांना कोशाच्या अखेरीस दिलेल्या सूचींत मागाहून स्थल दिलें आहे. शिवाय जिल्हा निहाय बोलींत व दैनिक भाषेत वावरणारे काहीं वाङ्मयबाह्य शब्द या सङ्ग्रहांत नसतीलच. खरे, पारसनीस, राज-

वाडे, साने, वाडप्रभृति साहित्येतिहासप्रेमी विद्वानांनीं संशोधून सङ्ग्राहून व संपादून छापलेल्या जुन्या लिखाणांत न समजल्यामुळे राहून गेलेले कांहीं शब्द आहेतच.

मूळ मोडी वाचून बाळबोधीत नकलतांना संशोधकांच्या झालेल्या चुका ज्या दुरुस्त करितां आल्या त्या दुरुस्त करून घेतल्या आहेत. अशा चुका फार नाहीत. यावरून त्यांनीं काम किती काळजीनें व परिश्रमपूर्वक केलें आहे याची चाङ्गलीच जाणीव होते. अट्टाहासानें चुकीची परम्परा कुणी चालूं ठेवूं नये म्हणून कांहीं चुका पुढें दाखविल्या आहेत. मुद्रित पुस्तकांतील अर्गा-नर्गा, जड्ग, पेशवान वगैरे शब्द अर्गा-जर्गा, नड्ग, पेशाज असे असायला पाहिजेत. कारन्दाज हा शब्द मूळांत कार्दान असावा. वरील वेलाण्टी न उमगल्यामुळे इस्तीफा हा शब्द एक दोन ठिकाणीं इस्ताफा असा छापला गेला आहे. चापकोसी हा शब्द चापलोसी पाहिजे. लाव्हा पिणें शक्य नाही, तो शब्द कव्हा आहे. कांहीं ठिकाणीं अशुद्ध लेखनाच्या चुका मूळ लेखकांनींच केल्या असतील. सर्बजीवद्वल सरस्वाजी, सर्मोयबद्वल सरेमाय, बर्हेमबद्वल बेहरम या चुका वरील प्रकारच्या होत. ज़न-पर्वशीबद्वल नान-पर्वशी ही चुक जवळ जवळ रूढच झालेली आढळते.

आतां या पुस्तकांत जी शुद्धलेखनपद्धती स्वीकारिली आहे तिच्या स्पष्टीकरणाथं दोन शब्द लिहिणें ज़रूर आहे. सुदैवानें बालबोध लिपी ही बहुतांशी पूर्ण, व मराठीच्या गरजा भागविण्यास समर्थ आहे. उच्चार व लेखन यांत तन्तोतन्त मेळ ठेवणें म्हणजे शुद्धलेखन होय. कित्येकदां हें शक्य होत नाही कारण, मनुष्याचे उच्चार अर्धवट व अस्पष्ट असतात, तर लिपी व्यक्त करिते ते उच्चार स्पष्ट व रेखीव असतात. शब्दारम्भी येणारा आ याचा उच्चार कित्येकदां अ होतो तर कित्येकदां म्हस्व आ सारसा होतो. तेव्हां उच्चार जर सान्दिग्ध असेल तर लेखांत शब्दाचें शुद्ध स्वरूप यावें म्हणजे उच्चारान्तराला फारसा वाव मिळणार नाही.

शब्दाचें मूळ लेखी स्वरूप कायम ठेवणें, मग त्याच्या उच्चारांत फरक पडला असला तरी, म्हणजे शुद्धलेखन नव्हे. गज़ल हा शब्द घसल असा लिहिणें म्हणजे केवळ पाण्डित्याचा दुरायह होय. रूढ झालेल्या उच्चारान्तराला, शब्दाच्या परिणतीला योग्य मान आम्ही दिलाच पाहिजे. एकन्दर परिणतीच्या नियमांचा अभ्यास करून शुद्ध ठरणारी शब्दरूपे ग्रन्थाच्या सूचींत दिलेली आहेत. जुन्या शब्दांचें पुनरुज्जीवन कळें इच्छिणा-यांनीं सूचींतील रूपांकडे विशेष लक्ष्य यावें.

मराठी शुद्धलेखनांत स्वरहीन व्यञनांचा प्रश्न मोठा बिकट आहे. अकारान्त शब्दांतील अन्त्य अ हा अनुच्चारित असतो या निरपवाद नियमाचा अवलम्ब करणें ज़रूर आहे. म्हणून तमाम सनद् हे शब्द मराठींत तमाम सनद् असे लिहिले तर हकंत नाही. परन्तु अशा शब्दांस प्रत्यय लागतात तेव्हां काय करावयाचें ! या बाबतींत एकसूत्री धोरण ठेवणें शक्य झालें नाही. म्हणून शब्द, ज़बाबदार अथवा जबाब-दार अशा दोन्ही रितींनीं लिहिलेले आढळतील. या पुस्तकांत विग्रहचिन्हाचा

उपयोग सबळ हातानें केलेला आहे हें पाण्डित्याचें निदर्शक नव्हे. सामासिक शब्दांचा भलत्याच ठिकाणी विग्रह होऊन अपभ्रंशास मदत होऊं नये म्हणून ही सचबंदारी घेतलेली आहे. नाहीतर सङ्ग-मर्मरी हा शब्द भलत्याच ठिकाणी विभागला जाऊन ज्याप्रमाणें सङ्गम्-रवरी हें रूप झालें अशी अवस्था केवळ निष्काळजीपणानें अनेक शब्दांची व्हावयाची. सर्दार, दर्बार वगैरे शब्दांचे उच्चार आज ही मराठीत फार्शीतील उच्चारप्रमाणेंच होत आहेत. म्हणून सरदार दरबार हे लेख, ग्रन्थबद्दल गरनथ लिहिण्याइतकेंच चुकीचे आहेत. अशा चुका सर्व सुधारून घेतल्या आहेत. परन्तु लोकांनी अशुद्ध पाठ रूढ करण्याचा निश्चय केल्यास नाइलाज आहे.

एकाच अनुस्वाराकडून अनुनासिक व नासिक्यव्यञ्जन हीं दोन्ही दर्शविण्याचें काम करून घेणें अशास्त्रीय असल्यामुळें अनुस्वाराचा उपयोग फक्त अनुनासिक दर्शविण्याकडे केलेला आहे. म्हणून जांफिशानी याचें रूप तेंच ठेविलें आहे. त्याचा उच्चार जाम् फिशानी असा करावयाचा नाही. उलट पक्षीं जङ्ग हा शब्द जंग असा लिहिला नाही. त्यामुळें अनुस्वार उडून जाऊन जग असा वाचण्याचा प्रसङ्ग रा. राजवाडे यांच्यावर आला तसा कुणावर येणार नाही. पोट फोडया प चा उच्चार मराठीत श सारसाच होतो, फार्शीत ष चा शुद्ध उच्चार नाहीच, म्हणून लष्कर, नामुष्की वगैरे शब्दांतून ष चा जागी श ची स्थापना केलेली आहे.

मराठीत च् ज आदिकरून दन्ततालव्यांस निराळीं चिन्हें नाहीत. त्यामुळें जरा व जरा, चुम्बित व चुम्बित अशा शब्दांत फार घोटाळा होतो. या पुस्तकांत च व ज या सार्लीं टिम्ब देऊन च् व ज हे मराठी दन्त्यतालव्य उच्चार व्यक्त करण्या करितां नवीं चिन्हें साधून फार्शी शब्दांत त्याचा उपयोग केला आहे. तो सर्वत्र होणें इष्ट आहे.

या कोशांत दिलेले सर्वच शब्द सर्व ठिकाणीं सारखेच रूढ होते असें समजणें चुकीचें होईल. या सर्व जुन्या शब्दांपैकीं आजमितीस जेमतेम शेंकडा चाळीस शब्द जिवन्त आहेत. गैबी (= निनाबी), दखल (= श्रुत, माहीत) हे शब्द आज साम्देशांत प्रचारांत आहेत, तर अस्करा (= प्रसिद्धी) नगर जिल्ह्यांत व फरागत (= स्वास्थ्य, स्वस्थपणें) हा कुलाबा जिल्ह्यांत बोलीत आहेत. काहीं शब्द पूर्वीं सुद्धा फारसे रूढ नव्हते; उदाहरणार्थ नईस शब्द एकच ठिकाणीं आढळला. अईन या शब्दांचें उदाहरण अजून गवसलें नाही; तर उलट पक्षीं सामसा सारखे आतां मृत झ लेले काहीं शब्द प्रत्येक पानावर आढळतात. मखेला हा शब्द फक्त काळ्यांच्या पत्रांत आढळतो तर शुका हा शब्द हिद्दगण्यांच्या पत्रव्यवहाराखेरीज इतरत्र सापडत नाही. काहीं शब्द केवळ अल्कावांतच आढळतात, उदाहरणार्थ आलम्पन्हा, आली-शान, ससूसीयत-दस्तगाह, वजारत्-महा, वगैरे; उलटपक्षीं काहीं शब्द नांवांतच घुसले आहेत जसें साशेराव, दौलतराव, पआबराव, रायजादे, रस्तुम्राव, सर्जेराव, सुल्तानराव,

सुभानजी, हम्बीरराव, हिन्दूराव, हैबतराव, हौशाबाई इत्यादि. खैर-आफियत, मारुज, रोशन, मर्सूल, शादमानी, दिलताजगी वगैरे शब्द पत्रव्यवहाराच्या मामुली मायन्यांतच आढळतात. पुढील शब्द इस्लाम धर्मीयांसम्बन्धी असल्यामुळे मराठीशी त्यांचा जिव्हाळ्याचा सम्बन्ध येत नाही. असे शब्द अद्यापे पन्नास आहेत; अज्ञान, अल्बिदा, अल्ला, इन्शाल्ला, इमान, ईद, उजू-तवाजू, उरूस; औलिया, कन्दुरी, कफन, कबर, कल्मा, काजी, काफर, कुर्बाण, कुराण, सान्का, सुत्बा, खुदा, गोर-कफन, जजिया, चिह्ला, जहन्नम, जारत, जुम्मा, तकिया, तवाफ, ताजिया, ताबूत; तुर्बत, दफन, दीन, निमाज, फकीर, बकरीद, बेहेस्त, बाङ्ग, बुत्परस्त, बुत्फरोश, बुत्शिकन; मर्शा, मवाजून, मशायस, मुजावर, मुसल्मान, मुल्ला, रोजा, वगैरे.

फार्शी शब्दांचे प्रमाण लेखकाच्या जातिस्थलकालशिक्षणाच्या भिन्नपणामुळे निरनिराळे पडे. कांहीं फार्शी पारिभाषिक शब्द चोंहीकडे आढळावयाचेच. हिन्दुस्थानावर स्वान्या करून राज्ये स्थापणाच्या मुसलमानांची राज्यव्यवहाराची भाषा फार्शी होती. हिंदू कायस्थ काम-चलाऊ फार्शी शिकून जरी ठिकठिकाणीं मुन्शीगिरी व पारस्तिशी करूं लागले तरी त्यांच्यावर अरबी अथवा फार्शी वाङ्मयाचा संस्कार झालाच नव्हता अस म्हटलें तरी चालेल. विजापूर सकाराच्या फार्शी फर्मानांत सुद्धा क्वचित् स्थळीं आसरा यासारखा मराठी शब्द सांपडतो. मध्यकाळीन मराठी गद्याची सजावट व अभिवृद्धी करणारे लोक कायस्थच होते. फार्शी शब्द बरेचसे घातल्याने भाषा अधिक रुबावदार व प्रौढ होते अशी त्या काळीं समजूत असावी.

महेश्वर दुर्बाराच्या बातमीपत्रांपेक्षां दिल्ली येथील हिङ्गण्यांच्या पत्रव्यवहारांत फार्शी शब्द अधिक आहेत. पटवर्धनी दमरांतील पत्रांची भाषा हैदराबादेहून काळे यांनीं पाठविलेल्या पत्रांच्या भाषेपेक्षां पुष्कळच कमी फार्शीप्रचुर आहे. हैदराबादेहून अथवा जजिरेकर शामलाकडून आलेल्या पत्रांत साहजिकच फार्शी शब्द पुष्कळ आहेत. ऐतिहासिक लेखसङ्ग्रहाच्या सातव्या भागांत पेशव्यांच्या नांवांने परन्तु नाना फडणिसांनीं रचून इङ्गजांच्या बादशाहास पाठविलेले पत्र छापले आहे. हें पत्र (अनुक्रमामुळे २५७५) नमुनेदार समजले जात होते. कारण इतरत्रही त्याच्या नकला उपलब्ध होतात. यांत फडणिसांनीं फार्शी शब्दांचा पाऊस पाडला आहे. पुढील उतारा पहा:-

त्यास माधवराव साहेब वैकुण्ठवासी जालियावर किब्लेगाह नारायणराव साहेब दौलत करूं लागले. ते वरुतीं रघुनाथराव घरांतील बिरादर याणीं दगा करून आपण दौलत करावी हा इरादा केला, किब्लेगाह यांस फन्द करून मारिलें. ही गोष्ट हिन्दूचे महज्जबांत बहुत ना-मुनासब व राज्याधिकारही आमचा रघुनाथराव यांस तालूक नाही. हें मदारुल-महाम व तमाम कार्पदाज् अभीर, उमराव व सर्दार याणीं दिळांत आणोन रघुनाथराव यांस दौलतीखेरीज करावे असें सुन्नर करून मदारुलमहाम तमाम सरन्जाम व फौज सुद्धा त्यांचे ताबुबावर गेले असता

बाली मैदान देखून व काबू-वरून पाहून तामस माष्टीन पुण्यान हातें त्याणां ममईवाल्यांकडून सर्कारचे मकान साष्टी वगैरे चार जुझिरे घेतले. तेथें सर्कारचा अम्मल व लवा, रयतेची मालियत मुळग होती, ते मुम्बईकरांनीं आपले तसरुफांत घेतली. दूरन्देशी न करितां, करार-मदार, अहद-पैमान सर्व तोडून हडगामा बर्षा केला. तामस माष्टीन आं साहेबांचें खत घेऊन हुजूरस रहा-वयास आले होते. त्यांत मज्मून कीं इङ्गज कोणी बे-अदबी करितील त्यांस ताकीद करून दोस्ती चालवावी. विजयदुर्गची मालियत आङ्घ्रे यांची क्रोडो ह्पयांची, करार सर्कारांतून यादयाचा नसतां, नेली. तें सर्व दार्किनार राहून माष्टीन मज्जूरच बाजीगार होऊन बे अदबी करूं लागले. तेव्हां बादशाही हुकूम व अहदपैमान कोठें राहिलें ! ”

या लहानशा उताऱ्यांत एकन्दर फार्शी शब्द ५७ आहेत. त्यांपैकी २० शब्द फार्शी आहेत. एकूण ५७ शब्दांपैकीं आज मराठींत जिबन्त असे ३० आहेत. यांपैकीं-वर, व, खेरीज, कीं हीं चार अव्ययें आहेत व आं (= तो) हें दर्शक विशेषण आहे. साहेब, दौलत, फन्द, मदारुल्महाम, कार्पर्दाज, अमीर, उमराव, सर्दार, सर्कार अम्मल, लवा, रयत, मालियत, तसरुफ, करार-मदार, अहद-पैमान, हडगामा, खत, हुजूर, बे-अदबी, दोस्ती, करार, बादशाही, हुकूम वगैरे चोवीस म्हणजे एक तृतीयांशापेक्षां अधिक शब्द राज्यव्यवहारोपयोगी आहेत. त्याच्या सालोसाल सात आठ शब्द लश्करी आहेत. बाकीचे मामुली व्यवहारांतिल आहेत. एकन्दर शब्दसङ्ग्रहाची वर्गवारी अशीच पडेल. मात्र गायन व मजालस सम्बन्धी व इतर वस्तुदर्शक शब्द वरील उताऱ्यांत नाहीत, पण त्यांची सङ्ख्या बरीच आहे. स्वभाषेतच लिहिण्याचा सङ्कल्प असता तर मैदान या एकच शब्दाला प्रतिशब्द हुडकून काढायला विशेष त्रास पडला असता.

फार्शी लेखक पर्यायवाचक शब्दांचे विशेष चाहते; त्यामुळे काहीं शब्दांना प्रतिशब्द अनेक आहेत. ऐक्य व सख्य यास आशनाई, इख्लास, इतलासी, इतफाक, इतहाद, इतीबात, इस्तियाक, एक-दिली, एक-रङ्गी, एकी, खला-मला, खसूसीयत तस्क्रिया, दिलजमाई, दोस्ती, वसालत, मुस्ताकी, यगानगत वगैरे १८ वर प्रतिशब्द आहेत. वैर-भाण्डण या अर्थी अकस, कर्कशा, कजिया, किलाफ, खलश, खिसा, जिफीर, जुदाई, दावा, दुस्मनगी, दुही, निफाक, पुर्कश, बर्कशी, असे १४ वर शब्द आहेत. प्रतिष्ठा याअर्थी अबू, अस्करा, आब, आबूताब, इज्जत, तग्मा, नकश, नङ्ग, नामोश, बकर, शोहरत, हुर्मत वगैरे १२ वर शब्द आहेत. कौटिल्य या अर्थी क्वार्दत, कैद, दगा, फन्द, फरेब, मकर, हुन्नर, हरिफी, हिकमत, वगैरे ९ वर शब्द आहेत. संशय या अर्थी अन्देशा, गर्द, गुबार, गुमान, दग्गा, वस्वात, वहीम, शक, शूम वगैरे ९ वर शब्द आहेत. समाधान या अर्थी सातर, सातजमा, सात-दारी, सातदास्त, तक्वा, तमानीयत, तशाफ्फी, तसल्ली, दिलदारी, दिलभरी, दिलासा वगैरे ११ वर शब्द आहेत. पढा या अर्थी आजार, कसाला, ज्बरी, जलाल,

जाजती, जुलूम, तश्वीस, तोशीस वगैरे ८ वर शब्द आहेत. शिक्षा या अर्थी तम्बी, नतिजा, नश्यत, शास्त, सजा असे पांच शब्द आहेत. परिश्रम या अर्थी कस्त, कोशीस, मशागत, मेहनत, शिकस्त, सई असे सहा शब्द आहेत. चाल-रिवाज या अर्थी तन्हा, तरिका, दस्तूर, पाय-रव, मामूल, रव, रस्म, रवेश, रहा, रिवाज, शिरस्ता, सुदामत असे १२ शब्द आहेत. फार्शीनें मराठींत पर्यायवाचक शब्दांची भर कशी व किती ाकली आहे हे कळायला वरील विवेचन पुरे आहे.

काभाराखेरीज विशेषतः पुढील विषयासम्बन्धी शब्द मराठींत आले आहेत.

गुद्धः-फौज, इत्लासी, सरन्जामी, लशकर, हशम, घ्यादे, पागा, स्वार, बागीर, शिलेदार, करोळ, बर्कन्दाज, गोलान्दाज, तोफजी, अलगोल, बेलदार, तबल्दार, बुणगे, बिनी, हरोळ, कही, दुन्दारी, तलावे, कजासी, गनिमाई, सफेजङ्गी, तारख्त-ताराजी, सानेजङ्गी, शब्बून, वगैरे.

लष्करी सरन्जामः-जिरेटोप, गुगी, बक्तर, चिल्लत, शील, शिलेपोस, दस्ताना, अब्लस, अबरश, बोर, जर्दा, कुमैत, जीन, पलाण, गाशा, लगाम, अनीन, तद्ग, पुस्तङ्क, दुस्ची, रिकीब, झूल, कनात, कराचळी, खजीर, गुर्दा, चाकू, जम्बिया, जामगी, तबञ्चा, तर्कश, तीर, तुक्का, तेगा, तोदा, तोफ, बर्ची, सम्शोर, बन्दूक, सैफ, अराबा, बारूद, निशाण, बैरक, तणाव, तम्बू, शामियाना, सायवान, मेख, वगैरे.

बान्धकामः-(लष्करी) अर्क, किल्ला, जञ्जिरा, जमीदोज, हवादोज, अलङ्ग, सफेल, कङ्गोरा, सन्दक, धम्धमा, बुरूज व (गैरलष्करी) पाया, चौथरा, फर्श, दिवाळ, गिलावा, दर्वाजा, इम्ला, इमारत, तकपोशी, जिना, मजला, गच्ची, दालन, दिवाणखाना, मेहेराप, डेलज, जमीन, घुमट, बाग, तलाव, फवारा वगैरे.

पोशाखः-(कापडे) जर्तारी, अल्लस, कलाबतू, किन्साप, किन्तान, गुल्ब-दन, तमामी, ताफता, नर्मीना, पार्चा, मश्रू, पश्मीना, मख्मल, मल्मल, मुक्सेस, अस्तर, मग्जी, व (कपडे) दस्तार, सफ्ला, जामा, सिलत, कार्चोबी, कुड्ते, सद्दा, खमीस, हगा, खबले, कफनी, निमा, विजार, तुमान, सुवार, पायजमा, फर्गोल, जोडा, पायपोस, पैजार, अस्तनी, गोस्पेच, जेब, सिसा, नेफा, नवार, पेशवाज, (इतर कापडी सामान) तकिया, गिर्दी, न्यहाल, जाजम, चादर, रजई, सर्पोस, गिर्दपोस, गलेफ, अधा, वगैरे; (अलङ्कार विशेष) शिर्पेच, सर्ताज, बुलाख, गोश्वारा, जेगा, तुरा, पर्गीरी, बाजूबन्द वगैरे.

गृहोपयोगी वस्तूः-खुर्ची, मेज, पलङ्ग, अफ्करा, आफताबा, तस्त, डेग, डोल, कुजा, आख्युरा, तस्त, तबक, समई, शामदान, गुलाबदाणी, (सुगन्धी) खुशबोय, अम्बर, जवादी, जाफरा, ताफा, अत्तर.

फळेः-(खुशक मेवा) अङ्गूर, कपापचिनी, सखस, सिस्मीस, जर्दाळू, दाल्चिनी, पिस्ता, बदाम, मनुका व (तर मेवा) अञ्जीर, अनार, सर्बूज, टर्बूज,

तुरुज्ज, तूत, सेव वगैरे. (इतर साद्यपदार्थं) कव्हा, चहा, अफू, बियाणी, पुलावा, सिमा, फालूदा वगैरे.

सङ्गीतः- (वार्धे) सञ्जिरी, चङ्ग, डफ, डोल, तबला, तारुस, तुणतुणें, दायरा, दिरुवा, नगारा, नकेरी, नौबत, मर्फा, शहाजणें, सतार, (गीत प्रकार) कवाली, ख्याल, गज्जल, शाहीर, मैफल, जल्सा, तमाशा.

लेखनः- कलम, दौत, शाई, कागद, जुजदान, खलिता, सत, शुका, तालीक, तबलस, तुमार, दसर, किताब, जिलीद वगैरे.

व्युत्पत्ति-विचार. कोशांत प्रत्येक शब्दापुढें ज्या फार्शी, अरबी अथवा तुर्की शब्दापासून तो निघाला आहे तो शब्द कंसांत दिला आहे. हा शब्द शोधून काढतांना कल्पनेचें जरी साह्य घेतलें असेलें तरी व्युत्पत्तिनिश्चय करितांना चिकित्सेला, व शब्देकसोरपणाला पूर्ण वाव दिला गेलेला आहे. निश्चिती वाटली नाही तिथें कंसांत प्रश्नचिन्ह देऊन शब्दकार्हाता व्यक्त केली आहे. मूळ शब्दाशी तद्भव शब्द ताडून पाहून उच्चारान्तर परिणतीच्या नियमांस अनुसरून झालें आहे कीं नाही हें पाहिलेलें आहे. केवळ काल्पनिक मध्य रूपांवर विसम्बणा केली नाही. उदारणार्थ शहाजणें या शब्दानें फारच त्रास दिला. त्याचा शहा म्हणजे राजा अगर जन् = मार, बाजीव यापैकीं कशाचाच सम्बन्ध लागेना. अखेर शायाना [५ शब्द = आनन्दी] अशी व्युत्पत्ती सुचली परन्तु शब्दांत झालेला बदल पाहून समाधान होईना. जहांबाज, जहागीर, महामूर, कहरी वगैरे शब्दांतील ह् प्रमाणें शहाजणें मधील ह् आगन्तुक असेल व मधील द् चा जू झाला असेल असें वाटलें, पण मुळाशी अधिक साम्य आहे असें विरळा का होईना, एसादें रूप सांपडेपर्यन्त सातरी होईना. अखेर एक दोन ठिकाणीं शायाना असें रूप सांपडल्यावर व्युत्पत्ती निश्चित केली. इतके परिश्रम घेऊन सुद्धा चुका आढळल्या तर त्या दुरुस्त केल्या जातील. कित्येक ठिकाणीं शब्दापुढें दिलेला कंसातील शब्द मूळ न समजतां त्याचा सहोदर समजावा. कारण फार्शी व संस्कृत याची एकच आई अगर आजी होती. म्हणून बारीश हा शब्द ' वर्षाचा ' सहोदर होय, पुत्र नव्हे. पलाण म्हणजे सौगीर. या शब्दाची गम्मत आहे. पल्ययण पासून तो निघाला असेल असें वाटत नाही. फार्शींत पालान् असा शब्द आहे. मुक्तेश्वराच्या ग्रन्थांत पालाणणें हें क्रियापद सांपडतें. मराठीतील पलाण फार्शी पालानचें परिणत रूप असावें पण कालानुक्रमवार ऐतिहासिक माहितीशिवाय निश्चित कांहीं साङ्गतां येणार नाही. तसेंच पील-खाना, पील-नाळ यांतील पील म्हणजे हत्ती हा शब्द फार्शीतूनच आला. परन्तु आपटे यांच्या कोशांत पीलु = म्हणजे हत्ती असा दिला आहे, एवढ्यावरून पीलु शब्दाचें सरळ नातें 'पीलु'शी जोडणें दुराग्रहाचें व हास्यास्पद होईल. हीच स्थिती किसान (रुषाण) चमचा (चमस) सफेद (श्वेत) जङ्गल (जङ्गल) वगैरे शब्दांची आहे. बे-गमी, हालखुद्द वगैरे सामासिक शब्द फार्शींत नाहीत. फार्शी शब्दांवरून मराठींत ते स्वन्तत्रपणें बनविले गेले आहेत.

परिणतीचा विचारः—कित्येकदा एकाच शब्दार्ची दोन परिणत रूपे प्रचारांत येऊन त्यांचा भिन्न भिन्न अर्थी उपयोग होऊं शकतो व भाषेच्या शब्दसङ्ग्रहांत भर पडते. उदाहरणार्थ आर्जव (न०) मनधरणी-आर्जू (स्त्री०) इच्छा; आफि-यत (स्त्री०) कुशल-ऐपत (स्त्री०) द्रव्यसामर्थ्य; कजास शूर लुगारी, गनीम-कजाग भाण्डसोर, कर्कशा; चूप = निःशब्द-चोप = मार; शिताब = घाई-शिताफी = युक्ती, कारवाई; तबियत (स्त्री०) शिक्षण-तर्बेज, निष्णात; कर्कशा (स्त्री०) भाण्डसोर स्त्री, कर्कशा (पु०) तण्टा; जिम्मा (पु०) जबाबदारी-दिमत (स्त्री०) सेवा; तल्लफ (स्त्री०) तीव्र इच्छा-तलब (स्त्री०) बोलावणे; मुजरा (पु०) वन्दन-मुजरा मान्य करून घेतलेला (खर्च); पार्शी = शधुश्री हिन्दी; फार्शी, इराणांतील भाषा; मिसल = दर्जेबन्दी-मिसाल = हूकूम; दासल = प्रविष्ट - देखील = सुद्धा वगैरे. उलटपक्षीं कित्येकदा शब्दांचें परिणत रूप एक पण मूळ शब्द भिन्न असल्यानें भिन्न अर्थ होतात; जसें अर्क \angle अर्गु = पोट-किल्ला व अर्क \angle अरक् = निष्कर्ष; किताब \angle कितान् पुस्तक व किताब \angle खितान् = पदवी.

१ (अ) आ नन्तर आलेला अ य होतोः— अजायब, आयना, कायदा, कायम, जमायत, जिरायत, नायब, फायदा, लायक वगैरे.

(आ) अथवा तो गळतोः— आदा, अज्मास, आरास, ताफा, पैदास, फर्मास; तसेंच, अनात \angle इनायत, अलादा \angle अलाहिदा, कवात \angle कबा-इद्, जमात, विलात वगैरे रूपे पहा.

२ (अ) कांहीं शब्दांत उपान्त्य आ ताणला जाऊन त्याच्या जागीं आय अथवा आई येतातः— बागाईत, बिछाईत, वायदा, मायना, जकायत (राजवाडे ३१२९).

(आ) कांहीं ठिकाणीं आ चा अहा होतोः— जहांबाज \angle जांबाज्, जहागीर \angle जागीर्, महामूर \angle मासूर्, शहारा \angle शाद्, शहाजणे \angle शायाना, कहरी \angle कारी, तह-हयात \angle ता-हयात वगैरे.

(इ) कित्येक स्थळीं उपान्त्य आ चा अ होतोः— अवई, तवई, रजई, सुरई, दालन, मिसल, मुदारत, पायमल्ली, हल्ली वगैरे.

(ई) आरम्भीच्या आ पुढें जर जोडाक्षर अगर दीर्घाक्षर आलें तर तो न्हस्व होऊन अ बनतोः— अज्मास, अफकरा, अफताब, अब्दागीर, अब्दू, अस्मान अस्करा, अबाद, अवाज, चलास, तलाब, बदाम, बबजी, पशान, अईन, आलिजा, हल्ली, हशील वगैरे

३ पुढील शब्दांत आ चा ए झालेला आहेः— कितेब, सेरीज, तेजी (= अरबी), तेरीस, देखील, सेकीन.

४ (अ) आनन्तर व न्हस्व अक्षरापूर्वीं येणाऱ्या इ चा अ होतो—आशक फाफर, कायम, सातर, जाबता, नाजूर वगैरे.

(आ) किंवा उपान्य असल्यामुळे ती इ दीर्घ होते:- काचीज, काकीळ, जामीन, जाहीर, जवाहीर वगैरे.

(इ) परन्तु अलाहिदा, काहिली, मुलाहिजा, मुशाहिरा वगैरे कांहीं शब्दांत ती इ न्हस्वच राहते,

५ (अ) इया च्या ऐवजी या येतो:- अख्यार, घ्याला, न्यावत, न्याहत, म्यान वगैरे;

(आ) अथवा आ येतो:- कज्जा, गाशा, जादा, जाफत, जास्त, लकडा, दातत, शाई, शास्त वगैरे.

६ न्हस्व इ मागून ह् अगर जोडाक्षर आल्यास इ चा ए होतो:- एहसान, चेहरा, गिरे, जिरे, डेलज, फेरिस्त, बेहेत्तर, मसाले, मेहनत, मेहमानी, मेहेर, मेहराप, शेतखाना, एकवाल, एकरान, एख्लास, वगैरे.

७ दीर्घ ईंच्या मागून दीर्घाक्षर आले तर ती न्हस्व होते:- इमान, काझिला खजिना, बिमार, मिजान वगैरे.

८ न्हस्व उच्या मागून ह् आला तर उचा ओ होतो:- तोहमत, मोहवत, मोहनफा, मोहकम, मोहरम, मोहरे, मोहर, मोसवा, सोबत, सोहलत वगैरे.

९ उपान्य न्हस्व उ दीर्घ होतो:- चाबूक, झूल, नाजूक, पूल वगैरे.

१० ऊ पुढे दीर्घाक्षर आल्यास तो न्हस्व होतो:- सुलास, कुजा, तुमार, तुफान, बुबार, नमुना, सुभा वगैरे.

११ स्वरहीन ह् मागे ए अगर ओ आल्यास विकल्पे करून तो स्वर हस लागतो:- बेहेरा, पेहेरण, मेहेरात, मेहेर, शेहेर, मेहेनत, मोहोर वगैरे.

१२ (अ) द्वयक्षरी शब्दांत जर पुढे जोडाक्षर आले तर न्याचे पृथक्करण अने होते:- कदर, कसब, जरब, बरफ, तफट, नगद, फजर, नरम वगैरे.

(आ) परन्तु मागे न्हस्व इ असल्यास मधे दीर्घ ई येते:- इयान, जिकीर, फिकीर शिल्रीग, हिरसि वगैरे.

(इ) आणि मागे न्हस्व उ आल्यास पृथक्करण दीर्घ ऊने होते:- उजूर, उरुक, उरुस, कुलूप, गुरूज, जुलूम, सुलूप, बुरूज, मुलूस, हुकूम वगैरे.

(ई) स्त ह् जोडाक्षर तसेच राहिले:- गस्त, तस्त, फस्त, बन्दोबस्त, मस्त, सुस्त वगैरे. इहइह वत व इ युक्त जोडाक्षरे तशीच राहू लागली:- तक्त, वक्त, सक्त, अक्त, कुर्व, जर्व, बर्व, फर्व, मर्व, सर्व, अर्ज, कर्ज, सक्त, गक्त, शक्त, वगैरे. पुढे या स्वरमक्तीच्या विरुद्ध आलेल्या मक्तीमुळे अर्क व अर्क व फक्त व फक्त पाठन अनकने अर्क व अर्क व फक्त हे शब्द परिणत होत.

(३) पग जोडाक्षरांतील दुसरा वर्ण अ अगर ह असल्यास पृथक्करण ए नें होऊन हू गळतो:—दफे, रफे, वसे, ज़बे, फत्ते, वज़े वगैरे.

१३ शब्दांची परिणती होत असतांना वर्णांचा द्वित्पणा जातो असें दिसते:—
कवाली, कसाब, दलाल, नबाब, फरास, बकाल, बजाज, सराफ, हमाम—
खाना, हजाम, हमाल, अलबत, कुवत, गुलछबू, जिमा, तालुका, तबकल,
तुरा, दिमत, मनुका, मयत वगैरे.

१४ याच्या उलट अलीकडील मराठीत कांहीं वर्ण द्वित्त होतात.

(अ) लकारान्त व्यक्षरी शब्दांतील दुसरें अक्षर द्वित्त होतें:— अक्कल, अहूल,
अम्मल, अस्सल, कत्तल, गज़्जल, नक्कल, फस्सल, रत्तल, शिक्कल.
त्याचप्रमाणें पुढील शब्दांतील द्वित्तांना मूळांत आधार नाही:— अत्तर,
हुन्नर, बेहेत्तर, बहाद्दर, जिन्नस, रक्कम, मुक्काम.

(आ) वरील शब्दांतील मध्याक्षराचा द्वित्पणा व पुढील व्यक्षरी शब्दांतील
दुसऱ्या अक्षराचा द्वित्पणा हा दैनिक बोलींतील आत्ता मधील द्वित्त-
पणाप्रमाणें आधातामुळें आला असावा:— अल्ली, किछा, किछी, गिछा,
जिह्हा, सल्ला, हल्ली, दिछा, इतल्ला, फैसल्ला, नक्की, निक्का, सद्दी, हुद्दा,
कित्ता, मत्ता, फत्ता, रब्बी, बिब्बी वगैरे.

१५ पुढील उदाहरणें वर्णविपर्ययाचीं आहेत:— अज़ून ∟ इनुझ, अनामत
∟ अमानत, अमदानी ∟ आमदनी, कुलूप ∟ कुपल, कसोशी ∟ कोशिश्, गन्जु ∟
सद्दग्, जनावर ∟ जानवर, तनीब ∟ तद्बीर, तोशीस ∟ तश्वीश्, नक्की ∟ यकीन,
पलिता ∟ फतीला, पन्हा ∟ पहना, बुद्दक ∟ बुद्दुग्, मनुका ∟ मुनक्का, महशूर ∟ मशूर,
मुक्का ∟ मुक्करा, रुस्कत ∟ रुस्सत वगैरे.

१६ व्यञ्जनासम्बन्धी नियम इतक्यांत निश्चित करितां येत नाहीत. तथापि
कांहीं पुढें दिले आहेत. नुसते झालेले फरक ' विविधज्ञानविस्ताराच्या ' १९२२ च्या
द्विसेम्बरच्या अङ्कांत नमूद केलेले सांपडतील.

१७ घ् आणि झ् मधील ह्कार जाऊन ते ग् व ज् झाले आहेत. हे नियम सर्व-
साधारण्य असल्यामुळें उदाहरणें देण्याची ज़रूरी नाही.

१८ फार्शीत दन्ततालव्य स आहे पण दन्ततालव्य च व ज् हे नाहीत. शब्दा-
रम्भी च् अगर ज् हे अकारयुक्त असल्यास त्यांचा उच्चार दन्ततालव्य होतो. मात्र
पुढें, घ्, ल् अगर श् यांपैकीं वर्ण आला तर दन्ततालव्य उच्चार विकल्पेंकडून होतो.
स्वरहीन ज् हा दन्ततालव्य असतो. शब्दान्तीं येणारा च् अगर ज् हा दन्ततालव्य
असतो. उकारयुक्त च् ज् हे दन्ततालव्य असतात, इकारयुक्त नेहमीं तालव्य अस-
तात व आकारयुक्त व एकारयुक्त विकल्पेंकडून असतात.

१९ (अ) श् च्यापुढें त् आल्यास श् चा स् होतोः— अङ्गुस्तान्, इस्तियाक; कुस्ती, गस्त, गुमास्त, तस्त, फेरिस्ता, मुस्ताकी, शिरस्ता वगैरे.

(आ) परन्तु पुढें क् आल्यास श् तसाच विकल्पेकळन राहतोः—इश्क, अस्करा, इस्काळ, मश्क, मुश्क, लश्कर वगैरे.

(इ) अन्य स्वरहीन श् चा स् होतोः— अज्मास आरास, सिस्मीस, खुनीस, त्लास, तोशीस, पैदास, फरास, बक्शीस, लास, शाबास, शिफारस वगैरे.

२० इकारयुक्त स् चा श् होतोः— काशाद्, शिक्का, शिपाई, शिकन्दर, शिका, शिलेदार, शिवाय, फाशी, नामोशी, खलाशी, तप्शील, तहशील, वशिला, हशील, तक्शीर, तक्शीम, नशीब, मशाद् वगैरे. परन्तु किन्विकदां प्रतिक्रिया दिसते जसें, सिताच ऽ शिताच् व सिकम ऽ शिकम.

२१ आ, ई, व ऊ नन्तर येणारीं अन्य व्यञ्जनें अस्पष्टोच्चारामुळें गळतात. (१) जोडा, कित्ता, झाडू यांत अन्य ब् गळला आहे (२) कलाबतू, कानू, खान्नामा, खुर्जी, जाफरा, फर्जी वगैरे शब्दांत अन्य न् गळला आहे. (३) अलिजा, अफवा, कम्बर्गा, खान्का, खाढगा, जागा, तन्वा, दर्गा, निका, पागा, बुगगा, सखा, वाहवा, छबी, तम्बी, सही, गू, जिरे, मसाले यांत अन्य ह् गळला आहे.

२२ अन्य ही तील ह् पुष्कळदां गळतो :-साई-नसाई, गिई-नवाई, तपई, चाद-शाई, शाई, सवराई, सुरई वगैरे.

२३ पुढील, शब्दांत ह् मागील अक्षरांत मिळून गेला आहे. कुल्हा-पोशा ' गुन्हा, तन्हा, पन्हा, मुमा वगैरे.

२४ म् नन्तर र् आला तर मध्यें ब् पर्यायें कळून घुसतोः— अम्बारी, अम्बीर, उम्बर, कम्बर, खुम्ब, जाम्ब वगैरे. उलट पक्षीं घुमट ऽ गुम्बद्, तुनान ऽ तुम्बान् दुमाला ऽ दुम्बाला व सोमल ऽ सुम्बुल् यांतील ब् गळून गेला आहे.

२५ जिन्द, बुन्ध व फन्द या तीन शब्दांत आलेला व् आगन्तुक आहे.

२६ शब्द ताम्ब असल्यास उच्चारसौलभ्या करितां स्वरांचा सङ्कोच होतो त्यास अनुसकून पर्वश ऽ पर्वरिश, व फार्कत ऽ फारिधू-स्त हे दोन शब्द सिद्ध झालेले आहेत.

फार्शीतून मराठींत आलेले व्याकरण विशेष

१ मराठीप्रमाणेंच फार्शीत विशेषणाचा उपयोग स्वतन्त्रपणें नामासारखा होऊं शकतो; परन्तु नाम व विशेषण यांचा सम्बन्ध आल्यास विशेषण नामाच्यापुढें येतें आणि सम्बन्धदर्शक इ हा इसाकतीचा प्रथम नामास लागणो; फार्शीत हा प्रथम

बहुधा लिखित नाहीत; परन्तु त्याचा उच्चार होतो. मराठीत तो लिखित नाहीत व उच्चारितही नाहीत. उदाहरणार्थ, साल-मजकुरी, साहेब-बहादुरांनी, 'सत-मसरतनमत' (= आनन्ददायक पत्र, सानेपयाव ४८०), स सामत-नेक (= शुभ घटिकेस, साने पयाव २७७), तक-राव (= तख्त-इ-रवान्) वगैरे.

२ फ़ाहीं विशेषणें विकल्पेंकरून नामाच्या आर्धी येतात; जसें, चन्द रोज (= फ़ाहीं दिवस), जवान्-मः, तमाम सलक, विख्यार खुशक्की (= बहुत आनन्द, साने-पयाव ३८४) वगैरे.

३ विशेषगाचा तारतम्यभाव तर व तरीन् या प्रत्ययांनी दाखविला जातो. नद् हा प्रत्यय कम्तर, जूदतर, बर्तर, बेहेतर (बेहेत्तर), व मेहेतर (= श्रेष्ठतर) या शब्दांत आढळतो. "पातशाही कम्तर पडली असे पाहून" (सभासद. २०).

"जूद-तर...रवाना करून घाटवावे" (साने-पयाव ३८७). "पादशाही हकूम बर्तर म्हणोन" (चित्रगुप्त ७०). तरीन् प्रत्ययाचें उदाहरण कम्तरिन् हें एकच होय. "बन्दे कम्तरिन् (= अत्यन्त हलका सेवक, राजवाडे १५१९); "यासेरीज सिचन्द्रीचें कम्तरिन् पन्नास साठ लक्ष देणें आहे" (राजवाडे १२१८७).

४ सद्दुख्याकमदर्शक विशेषणें अव्वल, दूम, सानी, सीम, चहारूम हीं पांच आहेत. सद्दुख्या देतांना पूर्वी एक विशिष्ट शब्द नद्ग या अर्थी घालण्याचा प्रघात आहे; जसें, माणसें, कस अथवा इत्तम इत्तके; बैल, रास; भाण्डी, आवाज; तोफा व हत्ती, जंजार, फळे, दाणे; सर्वसाधारण गोष्टी-सुमार.

५ फ़ाशी भाषेंत नामाचा लिङ्गभेद निसर्गानुसार आहे. पशुदर्शक नामाला नद् व मादा हे शब्द पुढें अगर मागे जोडून पुल्लिङ्गी व स्त्रीलिङ्गी नामें सिद्ध करितात; तर कित्येकदा लिङ्गभेद भिन्न शब्दांनांच ध्यक होतो जसें, अस्प म्हणजे घोडा व मादवान (= फ़ा० मायन्) म्हणजे घोडी; पिदर अगर पदर म्हणजे बाप व मादर म्हणजे आई. मादर हा शब्द फक्त मादचोद म्हणजे मात्रागमनी या शब्दांत आढळतो. पदर साठीं पहा "आमचे पदर किव्लेगाह नारायणराव" (ऐटि ५८) 'बयाजीराव आमपले पदर' (वाड-सनदा १४०).

६ फ़ाशी भाषेंत 'हा' हा प्रत्यय लागून कोणत्याही नामाचें अनेकवचनाचें रूप सिद्ध होतें. "आम्ही हुजरांत बाहां अजं माहज़ करितों की" (राजवाडे २२६२) या वाक्यांत बाहां हें बार चें अनेकवचनाचें रूप असून त्याचा उपयोग बाचांइ वारंवार या अर्थानें क्रियाविशेषणासारखा केलेला आहे. विचारवन्त प्राणीदर्शक नामाचें अनेकवचन आन् प्रत्यय लागून होतें. "कार्कुनानि हाल व इस्तक्वाल" या शब्दप्रयोगामध्ये कार्कुनान् हें अनेकवचनाचें रूप असून त्याला पुढील शब्दाशी षर्फीचा सम्बन्ध दर्शावणारा इत्ताफतीचा इ हा प्रत्यय लागलेला आहे. परन्तु भाषेच्या अज्ञानामुळे आनी हाच अनेकवचनाचा प्रत्यय असें मगठी लेखक सभ्रंनू लागले आणि 'अर्कानि दौलत' (= राज्यस्तम्भ) हा शुद्ध प्रयोग जाऊन 'अर्कानी दौलतानी' (इम २१६) असें लिहिण्यांत येऊं लागलें. तसेच पुढील वाक्यांत

पेहा: " महालीचे कार्कुनानी इस्क्रील करून दुःखाला कधीत नाहीत " (राजवाडे २०१५२).

७ मूळ शब्द अकारान्त असल्यास आन्वया ऐवजी गाम् हा प्रत्यय लागतो. बन्देगान अहो या नांवातें निक्षम्प्रली पुष्कळां उल्लेखिला जातो. बन्देगान् (८ फा० बन्देगान्) हें बन्दा याचें अनेकवचनार्थें रूप आहे. मूळांत बन्देगान् च्या आधी कम्तरान् सारखें एसादें विशेषण असून तें अज्ञानार्थें मळलें आहे. तें धरून, ' कम्तरानि बन्देगानि अली ' याचा अर्थ हजरत अलीच्या सेवकांपैकीं खिनतम असा होईल. प्यादगान हा शब्द पायदळ या अर्थानें एकवचनी जरी वापरला गेला असला तरी मूळांत पियादगान् हें पियादाचें अनेक वचनार्थें रूप आहे. " प्यादगानाची लढाई समोर लाऊन आपण सडीं स्वारिणीशी कम्बर्गां मारून कोजेचा मोठे केला " (दिमरा ११२५३).

८ मूळांत अकारान्त नामार्थें अनेक वचनार्थें रूप जात (८ जात) हा प्रत्यय लागून होतें. उदाहरणार्थ: " तमाम कासनिजात चराईस जण्यमचा हुकूम जाळा " (राजवाडे ७१६६); " किलेजातचा बन्दोबस्त " (वाड-समा ३१६); " सप्त प्रमाणें तोफजात (८ फा० तुहफजात, उपायमें) घरथ नजर नचाव मज्जीरसप्तन मौसूफचे स्वाधीन केले " (पदमव ११८); " मेवेजातस्था (= फळसंख्या) बद्दहूप्य " (राजवाडे ५१४); " कन्धार हिरात वगैरे सुभेजातचा बन्दोबस्त " (दिमरा २६६); पुरा म्हणजे पेट हा शब्द हिन्दी असूनही त्याचें पुरेजात हें रूप पुढील काळांत आह्मे:- " तमाम पुरेजात व कासनि व राजमन्दिरी चौक्या ठेऊन बन्दोबस्त केला " (ऐटि ११६५).

९ आत हा प्रत्यक्ष मूळांत अरबी असूनही फार्शी व तुर्की नामाला लागून वागायत ८ वाधात्, कुर्निशात ८ कोर्निशात व गैराद ८ धैरात् अशीं रूपें सिद्ध होतात.

१० अनेक अरबी नामांचीं अनेकवचनांचीं रूपें मूल धातूंत फरक होऊन होतात. तशा रूपांचा उपयोग फार्शींत रूढ आहे; मराठींत तो क्वचित आढळतो. " हुजूरचे अकाराब " (= जवळचे लोक) (राजवाडे १५१२५); " अत्राफासिलेदार " (राजवाडे ७५४); " अमला " (= अम्मलदार) (राजवाडे ७१४५); कैला (राजवाडे १०१३४७); मकातीब (८ मक्तूब पत्रें) (राजवाडे १०१३१२); " मतालब " (८ मल्लब, हेतू-राजवाडे ८१२०३); " रिआया व मुज्जारियात " (८ रईयत् रयती व शेतकरी-राजवाडे ६१५३); " पातशाहजादे व सलातीन " (८ सुल्तान, राज-पुत्र-दिमरा ११२७२); वगैरे.

११ अशीं काहीं अनेकवचनी नामें मराठींत एकवचनी अर्थानें उपयोगिलीं जातात: उदाहरणार्थ, अरुबार (८ सबर, वातमीपात्रिका राजवाडे १०१२७३); अश्राप (८ शरीफ अभिजान, निरुपद्रवी); अस्थाव (८ सबव् माल-राजवाडे ११५३); असांमी (८ इस्म) नेमणूक, व्यक्ती; अल्काब (८ लकव् मायना-दिमरा ११७); अहकाम (८ हुक्म) सत्ता, (चिरा २४); अहवाल; श्माल

(८ हाल् स्थिती, कैफियत); आदाब (८ अदब् मुजरा-ऐदि ११२); उमराब (८ अमीर् सर्दार); औकात (८ वक्त निर्वाह-राजवाडे १५१२९३); औलाद् (८ बलद्, प्रजा, कुळी); औलिया (८ वली, साधू); औसाफ (८ वस्फ लौकिक-सरे ११६१३५); कवाईत (८ काइदा, युकी, शिस्त); कुरार (८ काफिर लुच्चा, सरे १०५२०२); कुर्निसात (८ कोर्निश वन्दन); सतूत (८ सत्त् पत्र-राजवाडे १०११६५); तक्सीराती (८ तक्सीर चूक-इरे ५१५९); प्यादगान (८ पियादा, पायदळ-दिमरा ११२५३); तवारीख (८ तारीख् इतिहास); मजालस (८ मज्लिस्, बैठक-मुक्तेश्वर-सभ.पर्व २३१); मरातब (८ मर्तबा, किताब-राजवाडे ११२३); मुशायस (८ शौब् धर्ममूर्ती-राजवाडे ५११२); मसाला (८ मसलह्व) वगैरे. “ रयायानी तरे कानद् सौरें ” (राजवाडे १६१५९) यांत रयाया हें रयतचें अनेक वचनाचें रूप असून त्यास आनी हा प्रत्यय लाविला गेला आहे.

फार्शींत द्विवचन नाही. ऐन् प्रत्ययान्त जानिबैन, तर्केन, वालिदैन् हे शब्द अरबी आहेत. ‘ जानीबैन ’ (सानेपयाव ५८५) व ‘ तर्केन ’ (सरे ७३५ ६५) यांचा दुतर्फा, परस्परें याअर्थी क्रियाविशेषणासारखा उपयोग होतो. पुस्त (८ पुश्त्) पिढी हा शब्द फार्शी असताही पुस्तैन असें द्विवचन पुढील वाक्यांत आढळते: “ दोन्ही रियासती पुस्तैन पासोन येक; जुदाई नाही ” (राजवाडे ७१५१).

१२ विभक्तिप्रत्यय असे दोनच आहेत:- द्वितीयेचा अगर चतुर्थीचा रा व षष्ठीचा इ. प्रथमेच्या एकवचनाच्या रूपांत अनिश्चितपणा दाखवायचा असला म्हणजे ई हा प्रत्यय लागतो, जसें, मदीं म्हणजे कोणी एक मर्द. कसोरी, किताबती, खुमारी, तफावती वगैरे पुष्कळच शब्दांत जो निरर्थक अन्य ई हा प्रत्यय आढळतो त्याचें मूळ उपरिनिर्दिष्ट नियमांत असावें.

१३ कर्मदर्शक नामास सन्दिग्धता घालविण्याकरितां विभक्तिप्रत्यय लागलाच तर रा लावितात. मराठीतील ला हा प्रत्यय फार्शी रा पासूनच निघाला आहे असें दिसते.

१४ इत्साफत म्हणजे षष्ठी सम्बन्ध. यांत शब्दक्रम मराठीच्या उलट असतो; व षष्ठीचा प्रत्यय इ (याचा उच्चार ए असाच बहुधा होतो) हा पहिल्या नामाला लागतो; उदाहरणार्थ दुतीचा गिरी याचें भाषान्तर कोह् इ-नूर, जूनचा महिमा याचें भाषान्तर माहे जून असें होतें. ‘ राहणार पुणे ’ ‘ किल्ले पुरन्दर ’, ‘ अ क्रोम क ’ ‘ शिल्लक माह गुदस्त ’ वगैरे अनेक वाक्यचारांत फार्शी शब्दक्रम दिसतो. सामासिक नामांत मात्र शब्दक्रम मराठीप्रमाणें असतो व प्रत्यय गळतो, जसें गुलाब म्हणजे आब-ई गुल् फुल-पाणी, सुन्धी जल. अकारान्त नामास य हा प्रत्यय लागतो जसें ‘ बकाय उमर ’ (साने-पयाव ५७६) म्हणजे आयुष्याची शाश्वती.

१५ हा षष्ठीचा प्रत्यय शाह्-आलद्, शाह्-जहान्, नूर-जहान् वगैरे अपवादात्मक

शब्दांत व साहेब, वली वगैरे शब्दांनीं सुरू होणाऱ्या षष्ठी सम्बन्धांत उच्चारिला जा नाहीं; उदाहरणार्थ साहेब-हिम्मत हिम्मतवान्; वली-न्यामत (= श्रीमन्त, राजवां १०।१६५) व वली-अहद् (राजवाडे १।१६३) म्हणजे युवराज वगैरे शब्दप्रयोगां षष्ठीच्या प्रत्ययाचा उच्चार नाहीं. मराठींत त्याचा उच्चार होणें हीच गोष्ट अपवादात्मक आहे; उदाहरणार्थ "अज सबब-दूरी-राह" पदमव ११२; "अजबायेस बिमारी" (पदमव ११४); अजरा मन्हामत. हिम्मत मर्दा-मदत सुदा या मळभूर म्हणीचा अर्थ धीर-कसोशी मनुष्यांची (व मग) मदत ईश्वराची असा आहे. मूळांत हिम्मत मद् या शब्दांच्या अन्तीं ह् हा प्रत्यय आहे. तसेंच रड्ग-रोगण मूळांत रड्ग-रौघेन म्हणजे तैल-रड्ग असें आहे.

१६ सम्बोधनासाठीं कवितेंत आ हा प्रत्यय वापरतात. गर्द्यांत नामाच्या पूर्वी अरे या अर्थी 'अय्' अथवा अरवी 'या' हें अव्यय उपयोगितात; जं 'या खुदा.'

१७ इतर विभक्तींनीं दासविले जाणारे सम्बन्ध पूर्वगामी अव्ययांच्या साहाय्यां व्यक्त केले जातात; जसें, अझ-ई-सबब म्हणजे या कारणानें; दरीं विला म्हणजे या वेळीं वगैरे.

१८ पुरुषवाचक सर्वनामांपैकीं तृतीय पुरुषी एकवचनी ऊ म्हणजे तो-ती, पुढील वाक्यांत आढळतें:- "बाद् ऊ (= त्याच्या मागून) अळाद् व अह्कात् त्यांसी रवा करणें" (राजवाडे १५।३६४). पुरुषवाचकच पण षष्ठीदर्शक संयुक्त सर्वनामांपैकीं तृतीय पुरुषी अश् "आस्तीरश" (= म्हणजे त्याच्या अन्तीं साने-पयाव ४८०) यांत आढळतें.

१९ हरएक (\angle हर्यक्) व हर्दी (= दोघेही) यांचा उपयोग बराच आढळतो; उदाहरणार्थ "हर्दी जणांचा जमान घेणें" (राजवाडे १५।४७). 'खुद्द (\angle खुद् = आप) हें सर्वनामाप्रमाणे आहे. 'ब-जिन्नस' व 'बराय खुद्' यांचाही उपयोग खुद्द तेंच असा अर्थ दर्शविण्याकडे होतो. "तें पत्र ब-जिन्नस त्याणीं स्वामींचे सेवेसी पाठविलें" (राजवाडे ८।८५). "त्यांसी ब-जिन्नस नजर बेग साजी याणींही पत्र सेवेसी लिहिलें आहे" (राजवाडे ८।२११). बराय याचा अर्थ साठीं अगर बुद्धीनें असा होतो. तथापि अज्ञानामुळे, "बराय खुद् पादशहा याजब मी छाप्या घालितों" (मराचिथोशा ३४), व "गोपाकराव गोविन्द यांनीं आपलं फौजेचे तरफेस बराय खुद्दास उभे राहून श्रीमन्तांचे हवेलींचें रक्षण केलें" (राजवाडे ११।५९) असे प्रयोग आढळतात.

२० दर्शक विशेषणांपैकीं ई (= हा) व आ (= तो) हीं मराठींत आढळतात. दुर्भार पत्रांत ई जानब (= ही बाजू) याचा उपयोग आम्ही दर्शविण्याकडे होतो; त्याच प्रमाणे "आ साहेबीं कत पाठविलें" यांत आ साहेबीं याचा अर्थ 'आपण' असा करावयाचा. या विषय अर्जाबाद्, दरीविला इत्यादि प्रयोगांत ई आहे. "अर्जाबा

(= कां नन्तर) होईल तें नमूदास वेईल ” (राजवाडे १०।१९३); शिवाय “ द्रीं छुरत ” म्हणजे या स्थितीत (राजवाडे १९।८) .

२१ करणे, मारणे, देणे इत्यादि क्रियापदांच्या पूर्वी क्रियावाचक अगर इतर नाम घालून संयुक्त क्रियापद सिद्ध करण्याचा प्रकार मराठीनें फ.शीवरूनच उचलला. कुदणे वान्देशीत अजून प्रचारांत आहे, हा प्रयोग कानाला गोड लागत नाही पण उडी मारणे (\angle फा० झदन्) हा प्रयोग रूढ शास्त्रामुळे गोड लागतो. मिश्रितर ताव देणे यांतील ताव देणे हें बरोबर ताव् दादन्=पीळ देणे चें भाषान्तर आहे.

२२ सकर्मक क्रियावाचक नाम व असणे अगर होणे मिलून कर्मणि क्रियापद सिद्ध होऊ लागले, जसें कत्तल होणे म्हणजे मारले जाणे, गडप होणे म्हणजे ग्रस्त होणे इत्यादि. याचा एक परिणाम असा झाला कीं मागील क्रियावाचक नामांचा उपयोग कर्मणि धातुसाधित विशेषणासारखा होऊं लागला; जसें इतराज् (= नाराज्) गर्क, (= निमग्न), जमा (= एकीकृत), तर्बेज् (= शिक्षित, प्रवीण), तहकीक (सत्यनिर्णीत, खरें), दखल (= श्रुत, माहीत), दिक्क (= क्षीण), माहीत (= ज्ञात) वेगेर.

२३ क्रियापदांच्या रूपापैकी “ गुम् शूद्, ” “ मोर्तब सूद् ” मध्ये शूद् म्हणजे झालें व “ रवा अस्त ” (राजवाडे १६।४९) मध्ये अस्त म्हणजे आहे, ‘ रोशन गर्दीद् ’ मध्ये गर्दीद् म्हणजे झालें व ‘ गुदस्त ’ म्हणजे झालें न रवा दारन्द मध्ये दारन्द म्हणजे ठेवामें असे पांच शब्द सापडतात.

२४ पुढील क्रियापदे फार्सी शब्दांपासून झालेली आहेत

(१) धातुपासून:- अज्मावणे \angle आइमा, गुज्जणे \angle गुझर्, गुज्जराणे \angle गुझरान्, छापणे \angle चाप, तवानणे \angle तवान्, नावाजणे \angle नवाश्, कर्मावणे \angle कर्मा, बजावणे \angle बजा आर्.

(२) नामापासून:- सचणे \angle सच, गन्जणे \angle सद्ग, चोपणे \angle चोब्, जबाबणे \angle जबाब्, जमणे \angle जम्अ, जुमानणे \angle गुमान, जोरावणे \angle झोर, साडणे \angle जाडव, डागणे \angle दाब्, तपासणे \angle तफह्हुस्, दगावणे \angle दबा, दफनणे \angle दफन्, दमणे दम्, नकलणे \angle नक्कल, नफासणे \angle नफाश्, पेचणे \angle पेच्, पेहेरणे \angle पेरहम्, फितणे \angle फित्ना, बदलणे \angle बदल्, बनावणे \angle बिना, बिछावणे \angle बिसात्, मुरणे \angle मुरम्बा \angle मुरम्बा, रज्जणे \angle रज्ज्, शिलगावणे \angle शल्क्, सतावणे \angle सतम्, सुलासणे \angle स्रास्, इषाळणे \angle इषाला, कुर्वणणे, जमावणे.

(३) विशेषणापासून:- जाहरणे \angle साहिर, नरमणे \angle नर्म, लहणणे \angle लहग्, सख्दणे \angle सख्, कुस्तणणे \angle कुस्त.

२५ पुढील क्रियाविशेषणे फार्सीतून मराठीत आलेली आहेत. अक्षर, अक्षरवाद (= विचकल, वापुर् राजवाडे १०।१९७, १७।१९३), अजून, अज्जरीव, अज्जळ, अज्जम्, अज्जाम्बा, अज्जे, अज्जिनाई, अज्जना, अज्ज, अज्जिना, अज्जुते, अज्ज.

शाना, गुदस्ता, गोया, जाहिराणा, जूद, फक्त, फिल्फोर, फिल्वाके, फिल्हाल, पेशजी, लके, बाबार, बाहा, बिल्करुई, बिल्कूल, बिल्फेल, बेलाशक, मबादा, महतकदूम, ग्दा, शायद, शिताब, हर्गिज, हम्खास, हमेशा.

२६ पुढील उभयान्वयी अव्ययें फार्शीतून मराठीत आली आहेत— अगर (= जर, दमव १०९ किंवा), कीं \angle कि, अम्मा, चुनाचे, मगर (परन्तु), या, व, लेकीन, व्हाजा, सबब.

२७ पुढील उद्गारवाचक अव्ययें फार्शीतून मराठीत आली आहेत, अपसोस ! खब-र ! गप ! खामोश ! खाशा ! खूप ! खैर ! चूप ! तोबा ! वाह ! वाहवा ! शाबास ! इत्यादि.

२८ पुढील पूर्वगामी व पुरोगामी शब्दयो गी अव्ययांच्या योगानें क्रियाविशेषणें सिद्ध होतात अज् (\angle अझ्) = मुळें, पासून; ते, ता = पर्यन्त; दर = आंत; ब, बे = -ला, -नें; बा = सह; बर = वर; बराय = साठीं, व बे = वांचून हीं मूल पूर्वगामी शब्दयोगी अव्ययें होत इतर नामांशी यांचा संयोग होऊन संयुक्त शब्दयोगी अव्ययें सिद्ध होतात; कित्येकदां मूल उपसर्ग गळून जाऊन नामांचाच अव्ययासारखा उपयोग होतो. अव्ययात्मक नामांच्या अन्तीं व संयुक्त शब्दयोगी अव्ययांच्या अन्तीं इशकत्वा इ हा प्रत्यय लागतो परन्तु मराठीत तो गळतो. भाषेच्या रचनेमुळें कित्येकदां पूर्वगामी अव्ययाच्या पुढील नामास -चा, -ची, -चें इत्यादि मराठी प्रत्यय लागतात तर कित्येकदां फार्शी पूर्वगामी व मराठी पुरोगामी शब्दांची अव्ययांचा उपयोग आढळतो; जसें, “ अज्कय (= रीतीनें) वाज-ीच्या, व हक-परस्तीच्या व इन्साफाच्या रीतीनें ” (पेअ ६१); “ ब-जोर्मदीनें ” राजवाडे १०१२१९).

संयुक्त शब्दयोगी अव्ययें खाली दिली आहेत.

१ अज्कय-अज्कय-कदीम = पूर्वापासून (वाड-मा ११६५), अज्तरक = वाजून, झून; अज्बायेस = कारणानें (पदमव ११४); अज्सबब = कारणानें (पदमव १२) इत्यादि.

२ अज्रा (\angle अज्राहि) = मार्गे, पूर्वकः-अज्रा एरुलास = स्नेहपूर्वक (राजवाडे ०११९८); अज्राहे खानगी = घरोब्याचे रीतीनें (राजवाडे ५१८५); अज्राहे रेस्ती = भेत्रीपूर्वक (राजवाडे ५११६४); अज्रा-मन्हामत = रुपापूर्वक; अज्राहे हेबानगी (राजवाडे १०१२१२); अज्राहे हरामजादगी (राजवाडे १११४१) गैरे वगैरे.

३ अज्कय = रीतीनें (पेअ ६१).

४ अजी (\angle अझ-ईन्) या पासून अर्थ न कळल्यामुळें पुढील वाक्यांत पासून शब्द त्रिष्कारण पडला आहे:- “ अजी पासून कुसूर न कीजे ” (राजवाडे ११२४८). ‘ अजीचाद ’ = यापुढें (राजवाडे १०११६७, १०११९३); अजीबायेस (\angle अझ-ईन्-बाइस्) या कारणास्तव (पदमव ११२); अजी वास्ते म्हणून (इम ६६);

अर्जी सबब; इत्यादि. अजीबाद् पासून अजी असा संक्षेप होतो व त्याचा उप-योग बिल्कूल या अर्थानें होतो.

५ अहद् (\angle अद् हद्-इ) = च्या सीमेपासून. “ अहद् रायगिरी ” (चित्र-गुप्त १६१).

६ कबिले (कब्ल-इ) पूर्वी. “ कबिले माही ” (राजवाडे १०१६४).

७ खिलाफ (\angle ब-खिलाफ-इ) विरुद्ध. “ खिलाफ-मर्जी ” (राजवाडे ३१४६).

८ जहाती (\angle ब-जहत्-इ) साठी. “ जहाती भण्डारा ” (राजवाडे १५१५३).

९ तहद् (\angle ता-हद्-इ) सीमेपर्यन्त, “ तहद्-दिल्ली ” (पारस्नीस ब्रप २५३).

१० ते; ता; तह. “ तारीख एक ते सात ” मधील ते हे अव्यय फार्शी ता चेंच रूपान्तर असावें. “ ता-मद्दूर ” शक्य तोंवर (राजवाडे ७३७); “ ता-हाल ” आजपर्यन्त (खरे ७३५७५; राजवाडे १०१८२). तह हेही ता चेंच रूप आहे; जसें तह-हयात म्हणजे आ-जन्म.

११ दर याचा अर्थ आंत असा आहे; जसें, “ दर हद् साल ” म्हणजे प्रत्येक वर्षी (राजवाडे २०१९); “ दर्महा ” = महिन्यास (खरे ८१११९). परन्तु हद् म्हणजे प्रत्येक याच्याशी दर चा घोंटाळा होऊन दर म्हणजे प्रत्येक असा अर्थ सम्भवला; जसें “ दर्गाह ” म्हणजे कधीही (राजवाडे ११३६); “ दर्वक ” = नेहमी (राजवाडे ११३६); दर्महा = प्रत्येक महिन्यास.

१२ दर्मान (\angle दर् मियान इ) = मध्ये.

१३ दरी (\angle दर-ईन्) = या...आंत; जसें, “ दरी बाब ” (हम ६७); “ दरी वस्त ” (राजवाडे १६१५२); “ दरी विला ” = यावेळी; “ दरी सुरत ” (राजवाडे १९१८) वगैरे.

१४ दिमत (\angle ब क्षिमत-इ) तर्कचा, कडील; जसें, दिमत अ.

१५ नजीक (\angle नद्दीक्-इ) = सन्निध. “ नजीक समधी ” (राजवाडे १५१ १५४); “ नजीक नदी ” (राजवाडे १५१२५२).

१६ निश्चत (\angle ब-निश्चत्-इ) = दिमत.

१७ ब (\angle ब) = ने : “ ब-ई सबब ” (साने-पयाव ३८४); “ ब-तारीख ” = तारखेस (राजवाडे १६१५९); “ ब-वजे-अहसन ” = उत्कृष्ट रीतीनें (राजवाडे १५११३); इत्यादि.

१८ ब (\angle बा) = सह, निशी. “ ब-अबू ” (दिमरा २१६); “ ब-जमि-धत ” (खरे १२१६३९९); “ ब-पोशाख ” = पोशाखी (साने-पयाव २९६); “ ब-वकूफ ” = शाहाणा (दिमरा ११४८); “ ब-सरन्जाम ” (राजवाडे ११ १२९); “ ब-सवाब ” = युक्त (राजवाडे ५१८५).

पुढील ठिकाणी ब हे अव्यय निष्कारण आलेले आहे. “ बमय ” या जोड ध्याताय बची ज़री नाही. “ बमयकुटुम्बासुद्धा ” (राजवाडे १०१२६५) यांत

एकाच अर्थाचीं दोन एक पूर्वगामी अव्यय व एक पुरोगामी अव्यय हीं उपयोगिणीं आहेत. तसेंच पहा “ ब-शर्नी-प्रमाणें ” (राजवाडे १९१०८). “ ब-हर्गाज् = कधींही, ” (राजवाडे ७२३) यांत बची आवश्यकता नाही.

१९ ब-गैर (\angle बि-घैर्-इ) वांचून. “ बगैर जागीर ” (इम ६६).

२० ब-तरीक (\angle ब-तरीक्-इ) मार्गें; दाखल. “ ब-तरीक नज्बन्द ” (दिमरा ११२२); “ ब-तरीक मेजवानी म्हणून ” (दिमरा १११४).

२१ बद्ल्, साठीं. “ बद्ल-नन्दादीप व मण्डारा ” (राजवाडे १५१५८).

२२ बा=सह. “ बा-जमियत ” (राजवाडे ५१३२); “ बा-यक्-दिगर ” = एकमेकाशीं (साने-पयाव ४७३); “ बा-वकर ” (राजवाडे १०१२५२); “ बा-वकूफ ” (राजवाडे १२१२७); “ बा-बजूद ” = असें असूनही (राजवाडे ११२४).

२३ बि-कलम; बि-तप्पील, “ बि-तर्जुमा = ” नियमानुसार (राजवाडे १५१२७१).

२४ बर म्हणजे वर. मराठी वर हें बर् चेंच रूपान्तर असावें. “ बर्तख्त ” = तख्तावर (दिमरा ११२६९); “ बर्तर्फ ” = बाजूस, पदच्युत; “ बर्पा ” पाया-वर, उपस्थित (राजवाडे ५१७६); “ बर्वाद ” = वाऱ्यावर, वाताहत (होके १४); “ बर्हक्क ” = सत्यास अनुसरून; अनुसरून (राजवाडे १५१३३; ३१११०).

२५ बर्हुकूम (\angle बर्हुक्म-इ) प्रमाणें. “ बर्हुकूम याद ” (वाड-बाबा २६६).

२६ बिला (\angle अ० बिला) वांचून. “ बिला उजूर ” (गोइसा १५); “ बिला कसूर ”; “ बिला-महसूल ” (राजवाडे ७१९४); “ बिला हुज्जत ” (ऐटि २१७४).

२७ बराबर=सर्वे. “ बराबरी माणकोजी हुकेबदार् ऐवज पाठविला असे ” (राजवाडे ५११३०).

२८ बराय = साठीं. “ बराय तिजारत ” = व्यापारासाठीं (पदमव ११३); “ बराय ज़र ” = उपायनासाठी (पदमव ११८); “ बराय मातम्पुरी ” = दुस्रव्यासाठी (पदमव ११४).

२९ बाद (\angle बअद्-इ). “ बाद-ऊ ” त्याच्यानन्तर (राजवाडे १५१३६४); “ बाद-दसरा ” (खरे ८१३५२).

३० बादज (\angle बअद्-अस्): “ बादज्-ईद ” (दिमरा २१३७); “ बादज्-सार्त ” (इम २६०); “ ब दज्-कते ” (राजवाडे १२१२५).

३१ बे वांचून. “ बे-उजूर ” (राजवाडे १०१५७); “ बे-कुसूर ” (राजवाडे १०१२२०); “ बे-खत्रे ” = निर्भयपणें (जोरा १०५); “ बे-गुन्हा ” (गोरा १०५) “ बे-जाब ” (खरे ११४४१); “ बे-तक्शीर ” (दिमरा २१२०) “ बे-

दिक्कत " (राजवाडे २२।१४); " बे-मुर्वत " (खरे ६।२६७९); " बे-मुलाजा " (खरे ९५४); " बे-रुख्सात् " (दिमरा २।५७); " बे-शक; " " बे-शुमह " (साने-पयाव ४८२) इत्यादि.

३२ बे (८ वि) = -ने. " बे-ज़रब " = ज़ोरानें (पाच ४०). " बे-ज़ोर " (खरे ८।४१९९); " बे-तन्हा " (राजवाडे १९।९३). " बे-वजे " (राजवाडे १२।२२); " बे-वाजवी " (गोइसा १३); " बे-शर्त " (वाड-समा १।३४).

३३ माफक (८ मुवाफिक्-इ) प्रमाणें " माफक-मरातब " (दिमरा १।७५); " माफक-मामूल " (दिमरा २।९६); " माफक-हुकूम-विलायत " (पदमब १।१५).

३४ मै; मये (८ मअ-इ)-सह. " मै-जमियत " (सानेपयाव ४९३); " मै-फर्जन्दां " (वाड-सनदा ८७); " मै-फौज़ " (साने-पयाव ४९४); " मये षमणपन्त " (राजवाडे १।१८४); " मये वसूल " (राजवाडे १०।१६४); " मये यत " (राजवाडे ५।१४२).

शिवाय (८ सिवाय). " शिवाय पाट्रीलबावाचे पर्वानगी " (दिमरा ९); " शिवाय तोफा ताहफ " = उपायनें वजा करून वर (दिमरा १।१०४). ९ मराठींत पुढील अव्ययें पुरोगामी आहेत. त्यापैकीं (१) असेर, (२) ऐवजी ८ ब-इ, (३) खेरीज़ ८ खारिज़-इ = बाह्य, शिवाय, (३) ता-गायत ८ ता-इ = अन्तापर्यन्त, (५) दर्भान ८ दर्भियान-इ = मध्ये, (६) देखील दाखिल धरून सुद्धां, (७) नजीक ८ नज्दीक् जवळ, (८) बर्हुकूम ८ हुम्-इ प्रमाणें, (९) बाद नन्तर; दाखलबाद वार केले असेल (वाड समा १।१७५) (१०) मार्फत ८ ब-मुआरफत् इ ओळखीनें, मध्यस्थीनें, (१०) शिवाय या अव्ययांची विशेष ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. (११) तरीक ८ ब-तरीकि माँगें; योग्य:— " सलाहतरीक " = युक्तिवाद म्हणून (दिमरा १।७); " तोफा-तरीक " = नज़राण्यास योग्य (ऐकिप्र २।६१); " नज़राणा-तरीस " (ऐटि २।७१). (१२) निहाय याची व्युत्पत्ती अनेकवचनाचे प्रत्यय आन् अगर आनी व हा अशी असावी; पण ही समाधानकारक नाही. " किले निहाय कैद ठेविले " म्हणजे किल्याकिल्या-वर कैद ठेविले, असा अर्थ होतां. (१३) माफक ८ मुवाफिक्-इ प्रमाणें. " मुयामा-फक " = इच्छेप्रमाणें (समासद ३९). (१४) माविजा ८ ब-मुआवस-इ = ऐवजी— " वकलातीचे माविजा " (राजवाडे ५।१९५). (१५) वास्ते ८ ब-वासित-इ = माध्यम, साठीं. " मज्मुना वास्ते " = मज्जुरासाठीं (साने-पयाव ३८७).

३० कित्येकदां नामाची द्विरुक्ती होऊन शब्दयोगी अव्यय मध्ये येतें:—

(१) अलाहिदा-ब-अलाहिदा, एक-ब-एक, कूच-ब-कूच, गिर्द-ब-गिर्द; जरा-ब-जरा, जा-ब-जा, देह-ब-देह, दर-ब-दर माह-ब-माह, रोज-ब-रोज, रू-ब-रू, साल-ब-साल; हर्फ-ब-हर्फ.

(२) जोर-बे-ज़ोर, रात-बे-रात, शर्त-बे-शर्त, सलामत-बे-सलामत.

(३) कार्किर्दी-दर-कार्किर्दी, कूच-दर-कूच, मजल-दर-मजल, पुस्त-दर-पुस्त पैर्दें वगैरे.

३१ बिल् (८ पूर्वगामी अव्यय बि (= नें) + (अ) ल् निश्चयक उपपद)
 व फिल् (८ पूर्वगामी अव्यय फी (= आत) + (अ) ल्) हे अरबी उपसर्ग
 लागून पुढील क्रियाविशेषणें सिद्ध झालेलीं आहेत. बिल्-एकरुई = एकनिष्ठपणें
 (राजवाडे ६।६०२), बिल्कूल, बिल्कैल = वस्तुतः (राजवाडे १५।२४८),
 बिल्मका (राजवाडे १८।५३), फिल्कौर = त्वरें (ऐटि १।५९), फिल्वाके =
 सरोसर; फिल्हाल = सध्यां (पद्मव ११८).

३२ यांखेरीज पुढील क्रियाविशेषणें मराठींत उपयोगिलीं जातातः

(१) कालवाचकः अखेर, अजून, अब्बल, गुदस्तां, जूद = लौकर (राजवाडे
 १९।७३), दी-पेस्तर = उद्यां (इम ६८), दुबाग, पेस्तर, पेशजी = पूर्वी,
 बादां = बारांवार, यन्दा, रोज, सानील्हाल = पुन्हां, हर्गाह, हर्गाज = कधीही
 हल्ली वगैरे.

(२) स्थलवाचकः आम-सास (= सर्वत्र), इस्तक्वाल = सामोरें (राजवाडे
 ५।१४५), गर्दीगर्दी = चांहीं बाजूस, चौगिर्द, जानीबैन, तर्फैन, पेशवा =
 सामोरें (दिमरा १।२।३).

(३) रीतीवाचकः अजीबात, अजी, अल्यत्, अलाहिदा, आस्ते, साई नसाई,
 सामसा (= तुझी इच्छा असो, नसो तरी निश्चयपूर्वक), सास, खुफिया =
 अन्तस्थ रीतीनें (दिमरा २।१५), खुसूस = विशेषतः (राजवाडे ५।५२);
 गायबाना = अपरोक्ष, ज्बानी = मुखें (राजवाडे ८।१३८), जरूर, जलद,
 जाहिराणा = उघडपणें (राजवाडे १।२८१), जिन्हार = मुळीच (सानेपयाव
 ४८४), तन्हा = एकाट्यानें (राजवाडे ५।२५), थेट ८ ताहद, पैहम = लागो-
 पाठ (साने पयाव ४७८), न्यहायत = अत्यन्त, मुफस्सल = सविस्तर, राज-
 रोस, शायद = कदाचित्, मबादा = कदाचित् (राजवाडे १।४६), समीय =
 बालाग्रहि (राजवाडे १०।२७८), हकनाक, हमसास = निश्चयें.

शब्दसिद्धी

१ नामास अगर विशेषणास पुढील प्रत्यय लागून भाववाचकनामं सिद्ध होतात.

१ आः— गर्मा; पन्हा ∟ पद्दना ∟ पद्दन् = रुन्दी.

२ आईः—फार्शीत रोशनाई हा एकच शब्द आई प्रत्यय लागून झालेला दिसतो. मराठीत पुढील उदाहरणें आहेतः अमिराई (प्रभाकर १३९); कदिमाई (राजवाडे ८११९); गनिमाई (सरे ६१२७९६); जबराई (परशराम १३९); जलदाई; दिरङ्गाई यांतील आई हा प्रत्यय निष्कारण आहे; दुनियाई (राजवाडे ५१२०), दुरुस्ताई (जोरा ५); नरमाई (जोरा ६); नाजुकाई; बारकाई; सराकाई; सुस्ताई इत्यादि.

३ ईः—एकी; कार्कुनी; खुबी; दानाई; दुही, सबुरी वगैरे.

४ कीः—हा प्रत्यय गीचेंच रूपान्तर असावें. गन्दकी ∟ गन्दगी = घाण; जामीनकी; दम्यांनकी (सरे १०१५२९६); मुजावरकी (राजवाडे १५१२६); स्नानकी (राजवाडे १२१९२); शहाजादकी ∟ शाहजादगी (ऐः ५१). हा प्रत्यय मराठीत चाङ्गलाच रूढ झाला आहे.

५ गिरीः—फार्शीत गर् हा कर्तृवाचक प्रत्यय आहे; याला ई लागून गरी हा संयुक्त प्रत्यय सिद्ध होतो. सखान्ची—गरी गुमास्तगरी, मुतसद्दीगरी, बखशीगरी, व सिपाहगरी अशा काहीं थोड्या शब्दांत पदवीदर्शक अगर कार्यदर्शक म्हणून गरी या प्रत्ययाचा स्वतन्त्र उपयोग आढळतो. गीर् या धातूला ई लागून घेणें या अर्थाचा गिरी फक्त कबज्गिरी सबर्गिरी, दस्तगिरी व मुलूख गिरी या चार शब्दांत दिसतो. मराठीतील उदाहरणें.

(अ) सजात्रीगिरी, कारेगिरी, गुमास्तेगिरी, मुत्सद्दीगिरी, बक्शी—गिरी, शिपायगिरी, सौदागिरी वगैरे.

(आ) अस्तर्गिरी, सावन्दगिरी, गाफील—गिरी, गुलामगिरी, दसल्लगिरी, दम्यान्गिरी, दिवाणगिरी, दरज्—गिरी, दुस्मान्गिरी, नकास—गिरी, प्यादेगिरी, पैवस्तगिरी, बिदा—गिरी, बेमान्गिरी, मदान्गिरी, माहीत्गिरी, मुद्दागिरी, मुल्हागिरी, वस्ताद्गिरी, सर्दागिरी, इत्यादि.

६ गीः— हा प्रत्यय मूळांत अकारान्त शब्दासच लागतो, जसें बन्द—बन्दगी. इतर उदाहरणें अजुर्दगी; असुवगी, सफगी, गिर्दीगी, जिन्दगी, ताजगी, दारोगी, देहनगी, निबीसन्दगी, प्यादगी, पोक्तगी, बन्दगी, बे—मजगी, मदानगी; मान्दगी, रवानगी, जगी, शर्मिन्दगी, हराम्जादगी इत्यादि. मराठीत स्वतन्त्रपणें पुढील भाववाचक नामें सिद्ध झालेलीं आहेतः—

उमेदगी, कर्सीदगी, खुर्सन्दगी, जुदागी, दुश्मनगी, ना—तवानगी, पटेलगी, फुर्संग, बजीदगी, बिदागी, बेमानगी, मेज्वानगी, मेहमानगी, मेहेरवानगी, लाचारगी राणगी, वगैरे.

७ आत्:-कित्येक अरबी भाववाचक नामाच्या अन्तीं अत् येतो. अरबीतील, ईयत् हा प्रत्यय कैफियत, खसूसीयत, जाहलीयत, मालकीयत, वाकफीयत, वाहदीयत, वगैरे ५-६ शब्दांत आढळतो. पुढील शब्द त लागून झालेले आहेत. खलीपत, नायबत, वर्जीरत, हेजियत वगैरे. इनामत; गुजारात कफारत, फर्जन्दानत वगैरे शब्दांतील अन्त्य तला मुळांत आधार नाही. मराठीत -आत् हा प्रत्यय परिणत झालेला दिसतो: जैसे, इद्बारात, कबुलायत, करामात, काबजात, ज़रुरात, जाहिरात, तहकीकात, ताबीनात, तालूकात, नबावात, मालूमात, मुकामात, रुजवात, सुरवात, हुजुरात.

२ अल्पत्वदर्शक नामें-इचा (बगिचा ८ बाघ्), - क (जम्बूरक, बदक ८ बत्) व-चा (गालीचा) हे प्रत्यय लागून होतात.

३ स्थानदर्शक नामें पुढील प्रत्यय लागून सिद्ध होतात.

(१) आबाद:- अहमदाबाद, हैदराबाद वगैरे.

(२) खाना (८ फा० खाना = गृह) अदबखाना, अजायबखाना, घुसलखाना, दारूखाना वगैरे.

(३) गाह, -गा:- इद्गा, कम्बर्गा = सेनामध्य, किब्लेगाह = वन्दनस्थान, साबगा = निद्रागृह, जागा, दर्गा, पागा वगैरे.

(४) दान:- अद्गुस्तान, कलम्दान, जुज्दान, गुल्दान, चिराग्दान, ताव्दान, शाम्दान वगैरे.

५ दाणी:- (हें दान चेंच रूपान्तर आहे) अत्तरदाणी, पिकदाणी, चहा-दाणी वगैरे.

६ स्तान:- कबरस्तान, तुर्कस्तान, हिन्दूस्तान वगैरे.

४ नामसाधित कर्तृवाचक शब्द पुढील प्रत्यय लागून होतात.

(१) ची:- खजान्ची, तबल्ची, तास्ची, तोफ्ची, नगरची, नशेक्ची, मर्फाची, मशाल्ची.

(२) जी:- खजान्जी, दिवाणजी, मशाल्जी, मियांजी.

(३) गर:- कारीगर, जादूगर, जीनगर, बाजीगर, सौदागर.

(४) ग र:- कमान्गर, कल्हर्ङगर, कारीगर, किमयागर, सिद्मत्गार, गुन्हेगार, जादूगार, नकासगार मद्त्गार, माहीत्गार, शिकल्गार.

(५) वान्:- पास्थान, मेहेबान.

(६) वान्:- भाग्वान, दर्वान, सार्वान.

५ विशेषणें व नामें सिद्ध करण्याचे इतर प्रत्यय.

(१) ई:- अमली, अस्मानी, कबजी, कलमी, ज़बाबी, हौशी वगैरे.

(२) ई:- [फार्शी द्रव्यदर्शक ईन् पासून] आयनी, चर्मी, चोबी, ज़री, पश्मी, चिःजी, रङ्गी, सङ्गी.

- (३) ईन्द्रः— रङ्गीन, सङ्गीन.
 (४) आनाः— जख्माना, जूनाना, तल्बाना, दिवाणा, मर्दाना, माहाना, मेहनताना, मोताना.
 (५) ईनाः— छबिना, जख्मिना, माहीना, रोजीना, सालीना.
 (५) मन्दः—अकल्मन्द, आर्जूमन्द, एहसान्मन्द (ऐच ११५), कसल्मन्द, दौलत्मन्द, नियाज्मन्द, फिकीर्मन्द, बहरामन्द, रजामन्द.
 (६) वजाः—काडीवजा.
 (७) वन्त; वन्दः—खुदावन्त; गरजूवन्त; खुदावन्द, दरद्वन्त, फिकीरवन्द, रजावन्त.
 (८) वारः—असामीवार, इस्मनवेशीवार, उमेद्वार, कलमवार, कैद्वार, खुलासे वार, तालेवार, बरुतवार, बयान्वार, बाबन्वार, शिस्तवार.
 (९) शार्हः— [फा० शाही =राज्य] काफर—शाही, शिवशाही, नोकरशाही, लोकशाही, शिन्देशार्ह, बाबाशार्ह.
 (१०) शीरः—अदब्शीर, आराम्शीर, कायदेशीर, दाखलेशीर, नफेशीर, फाके-शीर, मस्लतशीर, मोहामशीर, वक्तशीर, हङ्गाम्शीर, हवा—शीर.

वरील पैकीं कांहीं विशेषणें क्रियाविशेषणांसारखीं उपयोगिलीं जातात.

६ क्रियावाचक धातुसाधिन नामें पुढील प्रमाणें होतात.

- (१) धातूस— इश् लागूनः— [मराठीत उपान्त्य इ दीर्घ होते अगर ए होते अगर तिचा अ होऊन कित्येकदां ती गळते; व अन्त्य श चा विकल्पें कळून स होतो]. अज्मास; आज्माईश, अफजायश; आरास; कशीश; कोशीस, खाईश; नवाजीस, नालीस, निगारीश, पर्वश, पुर्शीस, पैमास, फर्मास, बक्शीस, बारीश, मालीस, रज्जीस, रवेश, साजीश. याच तन्हेनें पैदास व बालाईश हे दोन शब्द पैदा व बालां यादोन विशेषणांपासून सिद्ध झालेले आहेत. वरील नामांस निरर्थक ई लागून कसोशी बाक्षिसी इत्यादि रूपें प्रचारांत आलेलीं आहेत.
 (२) धातूस—आ लागूनः— अन्देशा.
 (३) धातूस—आक् लागूनः—खुराक, पोशाक.
 (४) धातूचाच क्रियावाचक नामासारखा उपयोगः—अङ्गोज, अन्दाज, गुजर, गुजार, जोस, ताब, दर्गुजर, फरेब, शिताब, साज वगैरे.
 (५) क्रियापदाचाच नामासारखा उपयोगः— आमदन, कर्दन—बस्तन वगैरे.
 (६) क्रियापदांतील अन्त्य अन् काडून उरलेल्या भूतकाल रूपाचाच नामासारखा उपयोगः—आमद, गुजास्त, निशस्त, फरोक, फिरस्ताद, बस्तैस्त, पैवस्त, रफ्त, शिकस्त.
 (७) भूतकाल रूपास—आ अ (ह्) लागून होणाऱ्या भूतकाल वाचक अव्ययाचाच नामासारखा उपयोगः—गुमास्ता; नविश्ता, बस्ता, मुर्दा, शिकस्ता.

(८) दोन भिन्न क्रियापदांच्या भूतकाल रूपांच्या द्वन्द्वसमासानें:-आमद्रफ्त, खरेदां-फरोक्ती, सुदामत.

(९) एकाच क्रियापदाच्या धातूस व भूतकाल रूपास उ नें जोडून अगर त्या शिवाय:-गुफ्तगो, बन्दोबस्त.

७ धातुसाधित कर्तृवाचक शब्द पुढील प्रमाणें होतात-(अ)

(१) धातूस-इन्दा (८ अन्दा) लागून:-निशिन्दा, नवीसन्दा, परिन्दा, पोशिन्दा, फामिन्दा, बाजिन्दा, शार्मिन्दा, साजिन्दा.

(२) धातूस-आ लागून:-दाना, तवाना.

(३) धातूस-ना ह्या उपसर्ग लागून:- नातवान, नादान, नादार.

(४) भूतकाल रूपास-ना उपसर्ग लागून:-ना-बूद.

(आ) नामास पुढील धातू लागून:-

(१) अन्दाज (= फेंक):-गोलन्दाज, जालन्दाज, तिरन्दाज, बर्कन्दाज, ब त्याच धर्तीवर घरन्दाज, कारन्दाज, सरन्दाज.

(२) आवर् (= आण):-जोरावर, दिलावर.

(३) आवीज (= धर):-दस्तैवज.

(४) कन्द (= सोद):-मोहरू-कन्द.

(५) कस (= ओढ):-अर्कस, तार्कस, बार्कस; त्याच धर्तीवर गान्जेकस जोरकस.

(६) कून (= कर):-कार्कून.

(७) खाह (= इच्छ):-खातखाह, खैखाह, दिलखा, तन्खा, दौलखाह.

(८) खोर (= सा):-कज्जेखोर, चुगल्खोर, जिद्वखोर, तकारखोर, तुफानखोर, दगेखोर, दावेखोर, नशाखोर, फजीत्खोर, मिजासखोर.

(९) गीर (= धर):-अब्दागीर, अस्मानगीर, जहांगीर, दस्तगीर, दामन्गीर, दिलगीर; आणि त्याच धर्तीवर तमासगीर, दुवागीर.

(१०) गुज़ार (= ठेव):-गईगुज़ार, गिले-गुज़ार, गोशगुज़ार, नजगुज़ार, माल-गुज़ार, शुक्र-गुज़ार.

(११) गो (= बोल):- कानुगो; रास्तगो; गरज़गो; सरुतगो.

(११ भ) तरास (= काप):-जर्चा-तरास, कलमतरास, सड् ग-तरास, सुम्ब-तरास.

(१२) तलब (= माग):- ज्यादा-तलब, मरामत-तलब, रजा-तलब.

(१३) दान (= जाण):- कद्दीन, कार्दीन.

(१४) दार (लेव, धारण कर):- अजुर्दार; कथिलेदार, छान्दार, तन्हेदार, दम्दार, नोक्दार वगैरे.

(१५) दोज़ (= शिव):- चर्मदोज, जमीन्दोज, हवादोज.

- (१६) नवाज (= पाळ; वाजीव):- गरीब-नवाज, चङ्ग-नवाज, तासे-नवाज.
- (१७) नवीस-नीस (= लिही):- अरुवार-नवीस, नकल-नवीस, चिट्णीस, वाफनीस.
- (१८) निगार (= लिही):- वकायेनिगार.
- (१९) नशीन (= बैस):- किलेनशीन, जन्नतनशीन, तरुत-नशीन, पडदे-नशीन, मसुनदुनशीन, बेहेस्त नशीन, त्याच धर्तीवर खातनशीन, गादीनशीन, गोशेनशीन, दिव्नशीन, पालखानशीन,
- (२०) नुमा (= दाखव):- किब्लेनुमा, खुशनुमा, फलकुनुमा.
- (२१) पर्दाज (= कर):- कार्पर्दाज.
- (२२) पर्वर (= पाळ):- गरीब-पर्वर.
- (२३) परस्त (= भज):- बुत्परस्त, हक-परस्त.
- (२४) पाश (= शिम्पड):- गुलाब-पाश.
- (२५) पिजीर (= स्वीकार):- सूरतपिजीर.
- (२६) पैवन्द (= जोड):- अचद-पैवन्द.
- (२७) पोस (= आच्छादन कर, परिधान कर):- कुल्हापोस, खानपोस, मर्दपोस, पलङ्गपोस, पायपोस, बकरपोस, शिलेपोस.
- (२८) फराज (= उश्चाव):- सर्फराज.
- (२९) फरोश (= वीक):- बुत्फरोश, मेवेफरोश.
- (३०) बन्द (बान्ध):- नालबन्द, पगडबन्द.
- (३१) बर्दार (= उचल):- खास-बर्दार, चौरी-बर्दार, निशाण-बर्दार, बन्दूक-बर्दार, हुके-बर्दार, हुकूम-बर्दार.
- (३२) बर (= हरण कर, ने):- दिलभर, पैगम्बर.
- (३३) बाज (= खेळ):- आतसबाज, इश्कबाज, कत्तल्याज, कायदेबाज, कुर्सेबाज, जहाँबाज, दगल्याज, दगेबाज, दारूबाज, नजर्बाज, नफेबाज, निशाणबाज, निशाबाज, मनुबेबाज वगैरे.
- (३३अ) बीन (= पहा):- तमास्वीन, दुर्बीण, चारीक-बीन.
- (३४) बीस (= चुम्ब):- कदम्बोस.
- (३५) माल (= खोळ):- गोशमाल, दस्तमाल, रुमाल, पायमाल.
- (३६) याब (= मिळव):- काम्याब, बार्याब.
- (३७) रुबा (= हरण कर):- केरवा, दिलरुबा.
- (३८) रूब (= झाड):- झाडू (\angle जाळू).
- (३९) रेज (= ओत):- रङ्गरेज.

(१०) शिकन (= फोड):-बुशिकन.

८ किम्बेकदां अशा रितीनें साधिलेल्या नामांचा अर्थ कर्मणी होतो; जसें गोशु-
जार (= कानावर घातलेले), नजगुंजार, किल्ले-तशीन (= किल्ल्यांत बस-
लेला), दिलनशानि (= हृदयस्थद, माहीत), खुशनुमा (= दितायला चाड्गले),
अचद-पेंवन्द (= शाश्वति-युक्त) वगैरे.

(६) नामास भूतकाल वाचक अव्यये लागून:-जहांदीदा (= जग पाहिलेला),
कम्बर्चस्ता (= कटिचद्), अवसान-सस्ता (धैर्य-भद्र) वगैरे.

९ कम, सराब, खुप, खुश, चद हीं विशेषणें पूर्वगामी होऊन बहुव्रीही सामासिक
विशेषणें सिद्ध होतात.

(१) कमसल, कम्कुवत, कम्जात, कम्जोर, कम्तोळ, कम्बखत, कम्नशीब
वगैरे.

(२) सराब्हाल.

(३) खुप्सरत.

(३) खुशबो, खुशक्त, खुशाल.

(५) चद-दील, चद-नाम, चद-मस्त, चदाश, चद-सूरत.

१० नामास पुढील पूर्वगामी शब्दयोगी अव्यये लागून विशेषणें सिद्ध होतात.

१ जेर (= साली):-जेर्दस्त, जेर्जस, जेर्बार.

२ ब (< वा-दार या अर्थी):-ब-अबळ, ब-जमियत वगैरे.

३ बा :- बा-जमियत, बा-वरु, बा-वकूफ.

४ बर :- बर्जोर, बर्पा, बर्तर्फ, बर्चाद वगैरे.

५ बे (निः या अर्थी):- बे-इतळा, बे-इमान, बे-कायदा, बेकार, बे-कुसूर
बे-कैद, बे-सबर, बे-गुमान, बे-चिराग, बे-जा, बे-जाब, बे-तक्शीर,
बे-ताब, बे-तालूक, बे-दखल, बे-दम, बे-दर्व, बे-दाणा, बेनिहायत,
बे-पर्वा, बे-पाया, बे-फाम, बे-फिकीर, बे-बम्ब, बे-बाक, बे-मालूम,
बे-मळग वगैरे.

(६) ला (अरबी):- लाइलाज, ला-चार, लाजबाब, लावलद,
पुढील विशेषणें लागून तत्पुरुष समासार्ची विशेषणें होतात.

(१) जमा:- सजाने-जमा, पोतेजमा, सकारजमा.

(२) तरीक (= दाखल):- तोफातरीक, नजराणातरीक, सलाहतरीक.

(३) दाखल:- कैद-दाखल, सजाने-दाखल, सेमेदाखल, डेरे-दाखल
हवेली-दाखल

(४) (पूर ८ पुर = पूर्ण) :- अकल्पूर, सजानेपूर, पैकेपूर.

(५) बन्द:- कलम्बन्द, किल्लेबन्द, जीन-बन्द, दसरबन्द वगैरे.

(६) वजा (= रितीची, तुल्य) :- काडीवजा.

(७) लायक :- इज्जत लायक, सात्रीलायक, तारीफलायक, तोफा-लायक.

११ गैर व ना हे उपसर्ग लागून नत्र तत्पुरुषाची सामासिक विशेषणें होतात-

(१) गैर-अमली, गैर-कबजी, गैर-कौली, गैर-चाकर, गैरजम, गैर-बद्रीर, गैर-मन्जूर, गैर-माहीत, गैर-माकूल, गैर-मोसमी, गैर-वाजवी, गैर-सनदी, गैर-हड्गामी, गैर-हजर, गैर-हिशेची, गैर-हुशार.

(२) ना-कबूल, ना-खूश, नादुरुस्त, नापसन्त, ना-पाक, ना-बालीक, नामुनासब वगैरे.

१२ सामासिक नामें पुढीलप्रमाणें सिद्ध होतात.

(१) द्विसक्तीनें होणाऱ्या समाहार द्वन्द्वींची उदाहरणें:- अबरचबर, अलाबला, अवाई-तवाई, अमन-चमन, बाकी-साकी, बारीक-सारीक.

(२) ज्या समासांत दुसरें पद हें पहिल्या पदाचें अनेक वचनाचें रूप असतें अशा इतरेतर द्वन्द्वींची उदाहरणें:- अमीर-उमराव, कान-काननात, सत-सतूत, सबर-अरुबर, गरीब-गुरीब ८ गरीब-गुरबा, जिन्नस-अज्नास, फकीर-फुकरा, सनद-अस्नाद, हद-हदूद, हाल-अहवाल, हाल-हवाल, हुकूम-अहकाम.

(३) समानार्थक दोन शब्दांचा समास केल्याची उदाहरणें अगणित आहेत त्याचे तीन वर्ग पडतात.

(अ) ज्यांत दोन्ही पदें फार्सी किंवा अरबी आहेत: अक्कल-हुशारी, आलम-दुनिया, कर्ज-वाम, कस्त-मशागत, सलक-दुनिया, सुशी-रजामन्दी, गिह्ला-शिक्षा, जुलूम-जबरी, छान-छोक, डाव-पेच, हिह्ला-हर्कत वगैरे.

(आ) ज्यांत दुसरें पद मराठी आहे:- अक्कल-बुद्धी, अम्मल-बजावणी, इमान-प्रमाण, कज्जा-कटकट, कागद-पत्र, कोल-बोल, सबर-बात, सर्च-वेच, सेश-सोथरे, चीज-वस्त, दारू-फुलसरा, बाजार-हाट, मामूल-वहिवाट, मेवा-मिठाई, रड्ग-ढड्ग वगैरे.

(इ) ज्यांत पहिलें पद मराठी आहे:- कावा-दावा, चूह-गलत, जीव-जान, दड्ग-मस्ती, दाब-रुबाब, दाम-दिरम, थटा-मस्करी, धन-दौलत, धरबन्द, ध्याय-दाद, न्याय-मन्तुबी, नाव-किताबती, पीळ-पेच, बळ-जोरी, मान-मरातब, रीत-रिवाज वगैरे.

* मूळ फार्शीत उ या उभयान्वयी अव्ययानें जोडले गेलेल्या शब्दानून ते मराठीत येतांना मधील अव्यय गळतें, व या समासाचा अर्थ अधिक व्यापक असतो.

(अ) अहाली-मवाली, आव-हवा, आमद्रफ्त, कार्भार, खरेदी-फरोकी, छानछोक, जफत-रफत, जाब्बाल, नान-कुराण, रद्-बदल वगैरे.

(आ) याच धर्ताविर मराठीत पुढील सामासिक शब्द बनविले गेलेले आहेत:-
अत्तर-गुलाब, अलङ्ग-नौबत, अस्मानी-सुल्तानी, उजू-तवाजू, गरिबी-हरिफी, गोर-करून, जमा-खर्च, तवा-तोबा, तोक-जञ्जीर, रङ्गा-बहार, नालमेख, बाप-जादे, हाली माजी वगैरे.

५ नामाची द्विरुक्ती होऊन मध्ये आ येऊन झालेले समास:- सम्शोरा-सम्शोर पैगामा-पैगानी वगैरे.

६ गैर, ना, व बे हे उपसर्ग लागून नञ्प्रत्ययस्य सांमासिक नामें सिद्ध होतात.

(अ) गैर्-अबू, गैर्-इतबार, गैर्-किफायत, गैर्नफा, गैर्-फायदा, गैर्-मर्जी, गैर्-मेहनत, गैर्-मेहेवानी, गैर्-मोसम, गैर्-रहा, गैर्-राबता, गैर्-वाका, गैर्-हङ्गाम, गैर्-हजिरी, गैर्-हुर्मत.

(आ) ना-इत्यफाक, ना-इलाज, ना-उमेद, ना-कुवत, ना-तवानगी, ना-दौलतख्वाई, ना-मर्दुमी, ना-माफकत, ना-मेहेवानी, ना-रजावन्ती

(इ) बे-अक्कल, बे-अबू, बे-आब, बे-इज्जत, बे-इतबार, बे-इलाज, बे-कानू, बे-किलाफ, बे-खातरी, बे-जाबता, बे-तर्दूद, बे-दस्तूर, बे-दाद, बे-दावा, बे-डुवा, बे-निगा, बे-बर्कत, बे-बाकी, बे-बुनियाद, बे-मुत्सफी, बे-मोहर, बे-वक्र, बे-शिरस्ता, बे-शिस्त, बे-हङ्गाम, बे-हिक्मत, बे-हिम्मत, बे-हिशेच, बे-हुर्मत.

६ ऐन, नव, नेक, बद हीं विशेषणें लागून समास सिद्ध होतात.

(अ) ऐन्-सर्ज, ऐन्-जमा, ऐन्-ज्वानी, ऐन्-हङ्गाम इत्यादि.

(आ) नव्-कीर्द, नव्-खरीद, नव्-जवान, नव्-निघादास्त.

(इ) नेक्-नजर, नेक्-नियत, नेक्-सल्ला.

(उ) बद्-अमल, बद्-नक्श, बद्-नजर, बद्-नाम, बद्-नियत, बद्-फैल, बद्-मामला, बद्-रस्ता, बद् रहा, बद्-वक्र, बद्-सलूक.

असो; इथें हें पाण्डित्य संपलें, आणि अगदीं सासणी विचार मनांत येऊं लागले आहेत. फार्शीचा मराठीवर काय संस्कार झाला याचा पुढें अभ्यास करावयाच। असा हेतू मनांत धरून १९१५ सालीं फार्शीचा काळजीपूर्वक अभ्यास सुरू केला. सुमारे १॥-५ वर्षांपूर्वीं कोशाचें काम सुरू होऊन आजमितीस कोश छापूनही झालेलाच आहे; आणि प्रस्तावनेचा शेवटील मजकूर आज छापसान्यांत जाईल. दहा-

वर्षापूर्वीचा हेतू सिद्धीस गेलेला पाहून आनन्द वाटतो तर इतकीं वर्षे ज्या कामाशीं निकट सम्बन्ध तें दूर होतें हें पाहून सुतेपणाही हृदयास व्यापीत आहे. दुसऱ्याकडून पुस्तकें आणून उतारिलेहून काढण्यापासून ते शेवटील छापीव खर्डे तपासून छापण्याचा हुकूम देण्यापर्यन्त सर्व काम एकट्याच्या हातून झालें असल्यामुळें चुका राहून गेलेल्या आहेत. वाचक झाल्या कामगिरीचा स्विकार, सहानुभूतिपूर्वक चुका दाखवून करितील अशी मला आशा आहे. भारतइतिहाससंशोधकमण्डळानें पुस्तक छापवून प्रसिद्ध करण्याची आर्थिक जबाबदारी घेतली नसती तर पुस्तक आणखी किती वर्षे पडून राहिलें असतें कुणास माहीत ! त्या मण्डळानें एक प्रकारें माझ्या रुनीचें चीज करून मला ऋणी करून ठेविलें आहे. त्यासाठीं मण्डळाचे व आस्थापूर्वक छपाईचें काम केल्याबद्दल आर्यभूषण छापखान्याचे आभार मानून व असेंच माझ्या हातून ईश्वरानें व महाराष्ट्रानें दुसरें काहीं तरी काम करवून घ्यावें अशी ईश्वराची प्रार्थना करून ही प्रस्तावना मी सम्पवितों.

शुक्रवार ता० १२ जून १९२५

न्यू इड्रिग्लश स्कूल छात्रालय, शनिवार पुणे }

माधव त्रिं. पटवर्धन

संक्षेपचिन्हांचें स्पष्टीकरण.



अ०	अरबी	तु०	तुर्की
अ	अहवाल	द्विसवृ	द्वितीय सम्मेलन-वृत्त
आयाह	आड्ये यांची हकीगत	दिमरा	दिल्ली येथील मराठ्यांची राजकारणे
इम	इतिहास-मजरी	न०	नपुंसकलिङ्गी
इऐ	इतिहास व ऐतिहासिक	प्रसवृ	प्रथम सम्मेलन-वृत्त
इपुस्त्रिपो	इतिहास प्रसिद्ध पुरुष व स्त्रिया यांचे पोवाडे	पद्मव	परकीय दुवारी मराठ्यांचे वकील
ऐकिप्र	ऐतिहासिक किरकोळ प्रकरणें	पाच	पानपतची बखर
ऐच	ऐतिहासिक चर्चा	पु०	पुल्लिङ्गी
ऐटि	ऐतिहासिक टिपणें	पेअ	पेशवाईची अखेर
ऐस्कुले	ऐतिहासिक स्फूट लेख	पेदसमा	पेशवे दुवारांतील सनदा माहिती
का०इसा	कायस्थ प्रभूंच्या इतिहासाची साधनें	फा०	फार्शी
खरे	ऐतिहासिक-लेख-सङ्ग्रह	ब्रच	ब्रह्मेन्द्र स्वामीचे चरित्र
खलप	खड्यांच्या लढाईचा पत्र-व्यवहार	ब्रप	ब्रह्मेन्द्र स्वामी-पत्र व्यवहार
खस्वाब	खड्यांच्या स्वारीची बखर	भाइसम	भारत-इतिहास - संशोधक मण्डळ
गांवगाडा	गांवगाडा	भाऐपयाव	भारतवर्ष-पत्रें यादी बगैरे
गोइसा	गोमांतकाच्या इतिहासाची साधनें.	भाकै	भाऊसाहेबांची कैफियत
गोखचिशाब	गो. खं. चिटणीस यांची शाहू महाराजांची बखर	भा-जुऐगो	भारतवर्ष-जुन्या ऐतिहासिक गोष्टी
चन्द्रचूड	चन्द्रचूड-दप्तर	भाच	भाऊसाहेबांची बखर
चसवृ	चतुर्थ संमेलनवृत्त	भोंकु	भोंसल्यांचे कुलाचार
चित्रगुप्त	चित्रगुप्ताची बखर	मदवा	महेश्वर दुवारीची बातमीपत्रें
चिरा	चिनापट्टण येथील राजकारणें	मदरु	मराठी दप्तर रुमाल
जुऐगो	जुन्या ऐतिहासिक गोष्टी	मच	महि कावतीची बखर
जुले	जुने लेख	ममच	महाराष्ट्रमण्डळाची बखर
जोरा	जोधपूर येथील राजकारणें	मराआ	मराठ्यांची राजनीति-आज्ञा-पत्र
तृसवृ	तृतीय सम्मेलन-वृत्त		
तरा	तज्जावरचें राजघराणें		

मराचिथोरा	म. रा. चिटणीसकृत थोरले	वाड-मा	वाड-माधवराव
	राजाराम महाराज	वाड-शाछ	वाड-शाहु छत्रपती
मराचि थोशा	,, थोरले शाहू महाराज	वाड-समा	वाड-सवाई माधवराव
मराचि धाशा	,, धाकटे शाहू महाराज	साशिच	सप्त प्रकरणात्मक शिवचरित्र
मराचिरा	,, राजाराम महाराज	ससवृ	सप्तम-सम्मेलन-वृत्त
मराचिस	,, सम्भाजी महाराज	सासइ	सांवतवाडी संस्थानचा इति- हास
माप्र	माझा प्रवास	हच	हरिवंशाची बखर
राजवाडे	मराठ्यांच्या इतिहासाचीं साधनें	हिव	हिम्मत बहादूर
रापुपो	राजकथि पुरुषांचे पोवाडे	होकै	होळकरांची कैफियत
वाड-बाबा	वाड-बाळाजी बाजीराव	होपो	होळकरशाहीतील पोवाडे

फार्शी-मराठी कोश

अ

अक्षेज

अ

अईन; आईन (स्त्री०) [फा० आयीन्]
चाल, रीत, नियम. "आईने अक्बरी" =
अक्बराचा कायदा; अबुल्फद्लनें लिहि-
लेल्या पुस्तकाचें नांव.

अक्दस [अ० अक्दस्] अत्यन्त पवित्र
व पुण्यशील (राजवाडे १५।३६४).

अक्कल; अकल (स्त्री०) [अ० अक्ल्]
बुद्धी; शहाणपणा. "अकलेचा कान्दा,
अकलेचा सन्दक" = अती शहाणा.

अक्कल-बुद्धी (स्त्री०) "अक्कल-बुद्धी-
नें" = विचारपूर्वक, शहाणपणानें (राज-
वाडे ८।२२४).

अक्कल-हुशारी (स्त्री०) "अक्कल-
हुशारीनें" = सावधान चित्तानें.

अकल्मन्द [फा० अक्ल्मन्द्] बुद्धिमान्,
शाहणा.

अकस (पु० स्त्री०) [अ० अक्स्] वैर,
हेवा. "लटकाच वस्वसा सस्यारामपन्ताचा
मानिता, तिळमात्र तो तुम्हांशीं अकस
करणार नाही" (सरे १।४३). "त्याची
व यांची अकस होती" (दिमरा
१।११८). "सर्व सराफ अकसीनें फि-
रोन कजिया करितात" (राजवाडे
११।६९).

अकारीब [अ० अकारीब्] जवळचे लोक;
नातलग. "हुजूरचे अकारीब" (राज-
वाडे १५।२५). "तुम्ही सर्व त्या प्रान्तांचे

अकारीब (= जाणते, भुमे), जावें न
जावें" (राजवाडे १।२८१).

अकीन (पु०) [अ० यकीन्] दृढमत;
सात्री.

अख्यार (पु०); अख्यारी (स्त्री०)
[अ० इख्तियार्] अधिकार; सत्ता.

अख्यारी अधिकारी, मुख्त्यार.

अख्वार (स्त्री०) [अ० अख्वार्, अनेक
व० खबर्चे] वर्तमान; बातमीपत्र; वर्त-
मानपत्रिका. " छ २० जिल्हेजीची
अख्वार सकारांत आली जे" (सरे
८।२२२७). "त्याणीं तिकडील अख्वार
आणिली आहे" (राजवाडे १०।२७३).

अख्वार-नवीस (पु०) [फा० अख्वार्-
नवीस्] बातमीपत्र पाठविणारा; बात-
मीदार.

अखेर; अखेरी (स्त्री०) [अ० आखिर्]
अन्त, शेवट; अन्ती. साल-अखेर =
वर्षाच्या शेवटीं. अखेरी मारणें, साधणें =
सन्धी साधून शेवटीं यश सम्पादनें.

अगर [फा० अगर्] जर; अथवा; किंवा.
"हे मुलकाची आब-हवा आम्हास रास्त
नाहीं; अगर हुकूम होईल तर विलाय-
तेस येऊं" (पदमव १०९).

अङ्गुस्तान (न०) [फा० अङ्गुश्त्-
दान] (शिम्याचें) बोट-टोपण.

अङ्गूर (न०) [फा० अङ्गूर्] द्राक्ष.

अङ्गोज (पु०) अङ्गोजणी; अङ्गोजी

(स्त्री०) [फा० अद्गेस् आज्ञार्थीरूप अद्गेस्तन् (= उठावणी करणें) चें] उठावणी; पराक्रम; अद्गीकार (!). “त्यावरून तुम्ही अद्गेज करून... आङ्घ्रियाच्या मुलकांत स्वारी केली आहे” (राजवाडे ८१७८). “जनरलांनीं अद्गेज केला आहे; त्याची काळजी त्यांसच असावी” (राजवाडे १२१७).

अज [फा० अज्] पासून, मुळें.

अज-कदीम पूर्वीपासून. “अज कदीम इनायत असें” (वाडमा ११६५).

अज-तरफ [फा० अज्-तरफ्] बाजूनें, कडून.

अज-बायेस [अ० बाइस्=कारण] कारणानें. “अज-बायेस विमारी” = आजारामुळें (पदमव ११४).

अज-सबब [फा० अज्-सबब्] कारणानें. “अज-सबब दूरी राह” = रस्त्याच्या लाम्बीमुळें (पदमव ११२).

अज्रा; अज्राहे [फा० अज्-राह्] रस्त्यानें. मार्गें, पूर्वक.

अज्रा एख्लास = स्नेहपूर्वक. “पारचे पाठविले असे; अज्रा एख्लास घेतला पाहिजे” (राजवाडे १०११८).

अज्राहे खानगी = घोरोब्याचे रीतीनें. “आम्हांकडे अज्राहे खानगी साड्गून पाठविलें होतें” (राजवाडे ५१८५).

अज्राहे दोस्ती = मैत्रीपूर्वक. “परन्तु अज्राहे दोस्ती तुम्हांस गोशुजार करून ठेवतों हे निमित्त उलट येईल” (राजवाडे ५१६४).

अज्रा मन्हामत [अ० महंमत् = रुपा; देणगी] रूपनें; रुपादत्त; बक्षीस. “हे बतन... यांस अज्रा मन्हामत बतन करून दिलें असें” (राजवाडे ८१७).

अज्राहे मेहेर-बानगी = रुपापूर्वक. “द्री विला छ० ७ जिल्कादचें सत अज्राहे मेहेर-बानगी पाठविलें तें पोंहचून खुशी हासल जाहली” (राजवाडे १०१२१२).

अज्राहे हरामजादगी = वे इमानीनें. “तुम्ही अज्राहे हरामजादगी स्वार्मिंच्या पार-पत्यकारांसीं रुजू न होऊन मोरोपन्तासी रुजू होतां” (राजवाडे ११११).

अज्बाब; अस्बाब (पु०) [अ० अस्बाब् अनेक व० सबबचें] सामुग्री; सामान; सरन्जाम; चीजवस्त.

अज्मावणें [फा० आइमा आज्ञार्थीरूप आइमूदन्चें] पारस करणें, कसोटीस लावणें.

अज्मास; अज्मास (पु०) [फा० आइमा-इश्] परीक्षा; अन्दाज्; अन्दाजपत्रक; बजेट; गणती (चित्रगुप्त ८८); सुमार; ठोकळमान.

अजब [अ० अजब्] आश्चर्य; आश्चर्यकारक.

अज्म (न०) [अ० अअजम्] सर्व श्रेष्ठ.

अज्म (पु०) [अ० अज्म्] निश्चय; मोटेपणा; अभिमान. “ऐशा समयास नबाब मौसूफ यांनीं अज्म केल्यास पातशाही दाब व बहुत कामें घडून येतील ” (दिमरा ११२९). “यांस तवारीचा व ज्म्यतीचा अज्म ” (होके ६).

अजाईब; अजायब (न०) [अ० अजाइब् अनेक व. अजीब् चें] अजब ताजूब. “तुम्ही ऐशा गोष्टी करितां अज्याईब् आहे ” (राजवाडे ११५२).

अजात [फा० आशद्] मुक्त. “त्यांचें देहावसान जालें ते समयी तुम्हांस माथां तेल घालून अजात केलें असें ” (वाड-शाळ २१३).

अज्ञात-पत्र (न०) मुक्ति-पत्र.
 अज्ञान (स्त्री०) [अ० अज्ञान्] प्रार्थ-
 नेच्या वेळीं निमंत्रणादाखल होणारा
 पुकारा.
 अजायब-खाना (पु०) [फा० अजा-
 इब्-खाना] विचित्रवस्तुसङ्ग्रहालय.
 अजी [फा० अज्ञ-ईन्] यापासून;
 यापुढें. "अजीपासून कुसूर न कीजे"
 (राजवाडे १०१२४८).
 अजीबाद; अजीबात [फा० अझीबाद्]
 यापुढें; यानन्तर; अगदीं; बिल्कूल.
 "अजीबात चेनापट्टणाकडे जाण्यास
 दिवसगत न लागावी; अर्सा (=अवधी)
 बहुत कमी राहिला " (राजवाडे
 १०१९६७). "अजीबाद् होईल तें नमू-
 दास येईल " (राजवाडे १०१९९३).
 अजी बायस [फा० अझी बाहस्] यां-
 करितां; म्हणून; लिहाना. "अजी
 बायेस अर्जे ऐसो जे, साहेबानें फेज-
 बक्षी करून लवकर जाब पाठवावया-
 विशीं अहल्कारास आज्ञा सादर जाली
 पाहिजे " (पदमव ११२).
 अजी दास्ते [फा० अझी वासिता] या-
 करितां; म्हणून (इम ६६).
 अजी सबब [फा० अझी सबब्] या-
 करितां; म्हणून.
 अजीज [अ० आजिझ] दान; लीन.
 "सदांर याणीं जाऊन इङ्गजांस
 अजीज व ब-तङ्ग केले " (राज-
 वाडे १९११०५).
 अजिजी (स्त्री०) [फा० आजिझी]
 दीनता; लीनता; गथावया.
 अजुर्दगी; अजुर्दगी (स्त्री०) [फा०
 आझर्दगी] रुष्टपणा; रुसवा; बेदिली;
 नाराजी. "श्रीमन्त दादासाहेब यांज-
 कडून सर्वांकडे अनुसन्धानें येतात;

त्यास, या दिवसांत कोणाची अजुर्दगी
 नसावी " (राजवाडे १०१६८). "येवि-
 षयीं बहुत आजुर्दगीनें बोलले" (रेडि
 ११७३).
 अजुर्दा; अजुर्दा [फा० आझर्दा]
 दुक्ती; शमी; रुष्ट.
 अजुर्दपणा (पु०) आजुर्दगी (मराचि-
 थोशा ७८).
 अजुर्दार (पु०) [अ० उज्जा = मजुरी]
 अमुक मुदतींत पत्र पोंहचविल्यास
 अमुक रुपये मिळतील अशा शर्तीवर
 ठेवलेला काशीद.
 अजुर्च्या (पु०) अजुर्दार.
 अजुरा (पु०) [अ० उज्जा] उर्के वेतन;
 वेतन. "कासीद पाठवावा त्यासी
 अजुरा पोहोचत नाही " (राजवाडे
 ८१२१२).
 अजून [फा० हन्झ] अयापी.
 अज्जाम (पु०) [फा० अज्जाम्] परि-
 णाम; शेवट. "मर्जी हज्जतीची सूश
 राहिली म्हणजे फतकृत्य; अज्जाम
 कसा आहे इकडे कोणी पहात नाही " (राजवाडे ५११०४).
 अज्जीर (पु०) [फा० अज्जीर]
 उम्बरासारखें परन्तु मधुर व स्वादिष्ट
 असें फळ.
 अज्जुमन (स्त्री०) [फा० अज्जुमन्]
 सभा.
 अत्तर (न०) [अ० इत्त्र] पुष्पगन्धार्क.
 अत्तर-गुलाब (पु०) बैठक बर्सास्त होण्या-
 पूर्वी सभासदांस पान, अत्तर व गुलाब-
 पाणी देण्याचा विधी.
 अत्तर-दाणी (स्त्री०) [फा० इत्त्र-दान्]
 अत्तर वांटण्याचे वेळीं तें ठेवण्याचा

एका तथकडीच्या मध्यभागी बसविलेला चिमुकला पेला.

अक्षरी (पु०) झुगन्धी.

अत्राफ [अ० अत्राफ्] जवळचे नातलग.

“ बरकडही अत्राफ सिलेदार बगेरे लोकांस याचप्रमाणें ताकीद आहे ” (राजवाडे ७५५).

अत्लस [अ० अत्लस्] काळसर लाल साटीण. “ अत्लस हात चौदा ” (राजवाडे ३१९९).

अदूना [अ० अदूना] नीचतम; कनिष्ठ. “ प्रस्तुतचा रडूंग तर असा दिसतो जे आला व अदूना साविन्दापाशी बराबर ” (राजवाडे ५१९).

अदब (स्त्री०) [अ० अदब्] विनय; नम्रता; सन्मान; प्रतिष्ठा. अदब करणें, घजावणें = छातीवर हात एकावर एक आडवे ठेऊन नम्रतापूर्वक उभें राहणें, — ची अदब राखणें, चालविणें = सन्मान ठेवणें (सभासद ३७; चित्रगुप्त ५७).

अदब-शीर अदब करून; नम्रतापूर्वक.

अदा [अ० अदा] फेड “ आम्ही आपला आशील ठेऊन तुमचा पैका अदा करून देऊं ” (दिमरा ११२१५).

अन्दाज (पु०) [फा० अन्दाज्] प्रमाण कयास; तर्क; हेतू.—अन्दाज (= टाकणारा)—प्रत्यय. उदाहरणार्थ तिरन्दाज, गोलन्दाज.

अन्देशा (पु०) [फा० अन्देशा] विचार; कल्पना; संशय; काळजी; भीती.

अनाथ; अनाथ (स्त्री०) [अ० इनायत्] रुपा; रयात; मेहेरबानी; सैर. अनाथ करणें=रुपा करणें (सभासद १९, ५०).

अनाथ (=रुपापूर्वक) (सभासद १९).

अनामत (स्त्री०) [अ० अमानत्]

विश्वासानें दुसऱ्याजवळ सुरक्षित ठेवलेली ठेव.

अनार (न०) [फा० अनार] डाळीन्ध.

“ विलायती अनारें या दिवसांत तेथ-वर गर्मांमुळें न पावतील ” (दिमरा ११३३).

अनीन (स्त्री०) [अ० इनान] लगाम.

“ एकदांच घोड्यांच्या अनिना उठवून मोहळाच्या माशा उडतात त्याप्रमाणें सर्वत्रांनीं उडी घातली ” (पाब ५५).

असर [फा० अब्स्] दोषयुक्त; बिघडलेलें.

“ तितका बयान श्रीमन्तास लिहिला असता तर बाजी असर होती ” (राजवाडे ५१९६६). “ श्रेष्ठ स्थलचे नृपास पेत्य भ्रमाचा उपद्रव फार जाहला होता; सबब पांच महिने काम असर जाहलें ” (राजवाडे १०१२८०).

असरी (स्त्री०) बिघाड; नुकसान.

“ यांत काहीं विपरीत दिसल्यानें, अधिक सावधगिरी जाली म्हणजे गोष्ट बहकण्यांत येऊन अफतरी होईल ” (राजवाडे ७ सलप २११६६).

अफताब (पु०) (फा० आफताब्) सूर्य.

“ अफताब अस्तास कां जात नाही ? ” (मराचिधाशा ६१).

अफलाद; अफवाद; अहफाद [अ० अहफाद्] मुलीची प्रजा.

“ अब्लाद-अफवाद (= वंशपरम्परा) देविले असे ” (राजवाडे १५१५५९). “ ब-औलाद व अहफाद चालविजे ” (राजवाडे २०१५५९).

अफसोस (पु०) [फा० अफसोस्] शोक;

हाय हाय ! “ नवाबानीं ऐकोन बहुत अफसोस केला ” (राजवाडे ७१५५२).

अफवा; अफवा (स्त्री०) [अ० अफवाद्]

कण्डी; भुमका; आवई.

अफघाई; अफघाई [फा० अफघाही]
उडत उडत आलेली. " अफघाई गोष्टी-
वर मदार नाही " (राजवाडे ५।२९).

अफरा-तफ्राक; अफरा-तफरा [अ०
तफ्रीक=फूट-फाट] विकीर्ण; परागन्दा;
बे-पत्ता; नष्ट. " हिन्दू माणूस होते ते ही
अफरा-तफरा जाहले " (राजवाडे
१०।२९८). " असल तहनामे विठ्ठल
सुन्दर यांचे गारतीचे वेळेस अफरा
-तफ्रीक जाले " (राजवाडे ७।२२३).

अफरा-तफर (स्त्री०) लबाडीने केलेला
अपहार. " किल्ल्यावर लोकांचा ऐवज
नक्त वगैरे असेल त्याची अफरा-तफर
होऊं न देता जप्त करून ठेवणें " (वाङ्-
समा ३।६५).

अफीण; अफीम; अफू (स्त्री०) [फा०
अफयून] सस्वशीच्या बोण्डांतला वाळ-
विलेला मादक रीक.

अब्लक; अब्लख [अ० अब्लक] काळे
व पाण्डरे ठिपके असलेला (घोडा).

अबर-चबर (न०) [< फा० चर्ब]
रोजच्या जेवण्याव्यतिरिक्त तेलकट
तळीव पदार्थ.

अबद-पैवन्द [फा० अबद-पैवन्द]
शाश्वत. " दौलत अबद-पैवन्द " (राजवाडे २०।२८६).

अबाजा (पु०) [अ० इझाफा] सम्बन्ध;
तालूक. " नवी जिकीर करून मठा-
नजीक माती सणावया तुमचे काय
काय अबाजा आहे ! " (राजवाडे
१५।१५९).

अबीर (पु०) [अ० अबीर] एक
सुगन्धी मिश्रण.

अम्बार; अम्बर (न०) [फा० अम्बार्]
सामुग्री; धान्यसामुग्री.

अम्बार-खाना (पु०) कोठार.

अम्बारी (स्त्री०) [अ० इमारी] हत्ती-
वरचें सलत्र आसन.

अम्बीर (पु०) [अ० अमीर] थोर सदांर.

अम्मल; अमल (पु०) [अ० अमल]
कार्य; गुड्गी; वेळ. " पुढें अमलांत
येईल ते मागाहून विनन्ती लिहूं " (दिमरा १।३७). " सासरा वांटून दीड
प्रहरचे अमलांत तोफांचे बार पांच
करविले " (सरे ११।५६९६).

अमल-कलम (न०) क्रिया-लेख.
" बोलण्यांत गोष्टी आल्या असतील,
परन्तु दस्तैवज् अथवा वचनशपथ-
क्रिया अमल-कलम असें कांहीं शालें
नाहीं " (राजवाडे ५।१५).

अमला [अ० अमला अनेक व० आमिल्ल
चें] काकून. " तालुक्यांस अमला
योजून बन्दोबस्त पक्का करावा " (राजवाडे ७।२५).

अमला-फैला [अ० अमला-फअला]
कार्कन-कामकरी; पाण्डरपेशे व इतर
लोक. अम्मल-फैल; ताबा. " दिल्ली-
तालही अमला-फैला पळावयाचा इरादा
करीत आहेत " (राजवाडे १०।३२७).
" अमला-फैला " (= ताबा) (होकै ६).

अमली कबजी; सकार-ताब्यांतील;
कैफी; मादक. " हिन्दुस्थान गुजराथ-
पर्यन्तचा मुलूख अगदीं अमली आहे;
आम्ही वाटेनें काय सावे ! (सरे १।७९)

अम्मलदार; अमलदार (पु०) [फा०
अमल्दार्] अधिकारी; अमील.

अम्मलदारी; अमलदारी (स्त्री०) [फा०
अमल्दारी] अधिकार; अमीली.

अमदानी (स्त्री०) [फा० आमदनी]
आवक; भरभराट.

अमन-चैन; अमन-चमन (स्त्री०)

[अ० अम्न=शान्ती; सुरक्षितपणा]
शान्ति-समृद्धी; मौज.

अम्मा; अमा [अ० अम्मा] पण;
लेकान.

अमानत (स्त्री०) [अ० अमानत्] ठेव;
जप्त;सर्कार-जमा: "रुष्णमाची अमानत-
साहुकार वगैरे जेथे जेथे जसी त्याचा-
ही शोध करून तगादा होत आहे " (राजवाडे ७१२९). " जयदेवरायास
हरामखोरी लावून देशमुखी अमानत
केली " (इम ३३).

अमानत-दार (पु०) [अमानत्दार] ठेव
सुरक्षित ठेवणारा; ट्रस्टी; अमीन.

अमानत-नामा (पु०) ठेवपत्र.

अमानी (स्त्री०) [अ० अमानी] गैर-
इजारा; गैर-मकेगिरी; रयत्वारी. "तालु-
क्यावर ताहूद केलें तें मोडावें आणि
अमानी करावी " (राजवाडे ५१२३).

अमारत-पन्हा [अ० इमारत्पनाह]
अमीर; एक पदवी (राजवाडे ३१५५).

अमा-सुस्त [फा० आम-सुस्त] सर्वस्वी
थण्ड; आळशी. "मोगलाई कारभार-
अमासुस्त " (राजवाडे ११९७).

अमीन (पु०) [अ० अमीन] विश्वासूक
(मराआ २९); ट्रस्टी; अमानत-
दार. " वारीस्दार समयीं हजर नसेल
तर ती जिनगी अमीन याचे ताब्यांत
देऊन त्या जिनगीचा तशील हुजूर
सर्कारांत कोत्वालानें करित जावा " (ऐस्कुले ५८).

अमील; आमील (पु०) [अ० आमिल]
कार्यकारी; अधिकारी. " अमिलानी
हाल व इस्तकबाल " = आजचे व भावी
अधिकारी (राजवाडे ८१६७). " आम्ही
आपला आमील ठेऊन तुमचा पैका अदा
करून देऊं " (दिमरा ११२१४).

अमिली (स्त्री०) [फा० आमिली] अमि-
लाचें काम. " यांचे अमिलीचे कार-
स्तानाचा बयान केल्यावरून " (राज-
वाडे ७१५५).

अमीर (पु०) [अ० अमीर] आज्ञा कर-
णारा; अधिकारी; सर्दार.

अमीर-उमराव [अ० उमरा अनेक व०
अमीरचें] सर्दार-वर्ग.

अमीरुल्ल-उमराव बडा सर्दार; एक पदवी.
अयब (पु०) [अ० ऐब्] व्यङ्ग; न्यून;
दोष. " नाहींतर शरकती (= शरीक,
मदलीस) आहेत म्हणून कमती सर-
न्जामाची होती तर इद्दयजांचे जवा-
मदींस अयब लागता " (खरेदा २३५४).

अयश (पु०) [अ० ऐश्] चैन. " पात-
शाहा बदस्तूर दिलीत अयश करून
आहेत " (दिमरा ११९१).

अयाळ; आयाळ (स्त्री०) [फा० याळ]
मानेवरचे अगर मानेभोंवतीचे शोभि-
वन्त केस.

अर्कानी दौलतानी [फा० अर्कानि दौलत्]
राज्याचे स्वाम्य (इम २३६)

अर्ज (पु०) अर्जी (स्त्री०) [अ० अर्झ]
निवेदन; विज्ञापितपत्र.

अर्ज-दार (पु०) विज्ञप्ती करणारा; याचक.

अर्जदास्त (स्त्री०) [फा० अर्झ-दाश्त्]
विज्ञप्ति पत्रिका; विनन्ती.

अर्जबाब (स्त्री०) " तैनाती शिवाय कारण-
परत्वे श्राद्धपक्षास किंवा लक्षकार्यास वगैरे
सर्कारांतून बक्षीस देत असत त्यास अर्ज-
बाब असें म्हणत असत " (ऐस्कुले ७३).

अर्ज-बेगी (पु०) [तु० अर्झ-बेगी]
लोकांचे अर्ज हुजूरस सादर करणारा.

अर्जी-इलतमास (स्त्री०) [अ० इलित-
मास्] विनन्ती. " नबाब व राजेबहादूर

यांस माघारे फिरल्यावरी अर्जी-इलत-
मास लिहावी कीं ” (सरे २।२७९).
अर्जल [अ० अर्जल्] नीच, अप्रसिद्ध, गैर-
नामी. “ सत्तावीस सर्दार नामी मारिले;
दीडशें सर्दार अर्जल जखमी केला ”
(जोरा ९०).
अर्क (पु०) [अ० अरक्] निष्कर्ष.
अर्क (पु०) [फा० अर्ग्] पोटकिल्ला.
“ याखेरीज येथें किल्ले अर्कांत तोफा
पांच सात आहेत ” (राजवाडे १।१८).
“ श्रीकाशीविश्वेश्वराचें दर्शन घेऊन
अर्क किल्ल्यांत आले ” (हब १०).
अर्कस; अर्कशी (स्त्री०) [फा० अर्कश्
कर्वतणारा ८ फा० अर्क=कर्वत] कर्वत.
अर्कशी (पु०) कर्वतीनें मोठ्या लाकडा-
च्या फळ्या करणारा.
अर्जानी [फा० अर्जानी] दत्त; प्राप्त. “ हाली
साहेबासी मुकासा अर्जानी जाला आहे ”
(इम २२).
अर्बा [अ० अर्बअ] चार.
अर्बा-अशर [अ० अर्बअ-अशर्] चौदा.
अर्बा-मय्या [अ० अर्बअ-भिआ] चारशें.
अर्बैन [अ० अर्बईन्] चाळीस.
अर्सा (पु०) [अ० अर्सा-भेदान, वाव]
अवधी. “ अजीबात चेनापट्टणाकडे
जाण्यास दिवस गत न लागावी; अर्सां
बहुत कमी राहिला ” (राजवाडे १०।
१६७). “ लाड कारण वालीस सहदेस
दाखल होण्यास अर्सा फार थोडा (सरे
८।२२३२). “ तुम्हांस दोन तीन दिव-
सांचे अर्शांत रवाना करितों ” (राज-
वाडे ५।१८५).
अराबा (पु०) [अ० अराबा, तोफेचा
गाडा] बातेरी; तोफांचा मारा. “ इङ्ग-
जाचा अराबा पिकून फौजा आंत-
घुसल्या ” (राजवाडे १९।६३).

अल्काब (पु०) [अ० अल्काब अनेक
व० लकव् चें] मायना; पदव्यांची
मालिका. “ हलका अल्काब लिहिलिया
मुळें विषम मानितात (दिमरा १।७).
अल्बत्; अल्बता [अ० अल्बत्ता] बे-
शक; निश्चित; सास. “ अल्बता येणें;
काहीं मुलाहिजा न करणें ” (राज-
वाडे १७।७)
अल्बिदा [अ० अल् विदाअ =पाठव-
णूक] तावूत बुडविल्यानंतर य
शब्दाचा उच्चार करितात. त्याचा अर्थ
' अखेरचा सलाम ' असा होतो.
अल्फ; अल्फ [अ० अल्फ्] हजार
अल्हा (पु०) [अ० अल्हाहु] ईश्वर
सुदा. अल्हाची गाय=अत्यन्त गरीब ;
निरुपद्रवी माणूस. अल्हाहो अक्बर
[अ० अल्हाहु अक्बर] ईश्वर सर्वत्रे
आहे.
अलङ्ग [फा० अलङ्ग्] संरक्षक भिन्
बाहेर कोट. “ इकडील अलङ्ग फोडू
पलीकडील सफेल फोडून गोळा फ
झाला ” (होकै २०)
अलङ्ग-नौबत (स्त्री०) [अ० अलम्
निशाण + अ० नौबत् =डड्का] पाहू
डड्का-निशाण; “ ठाणाचे चाकरी अत
ङ्ग-नौबत करून असणें.”
अलल्-हिशेबी [अ० अलल्-हिसाब्
हिशेबी. “ अलल् हिशेबी वसूल
(राजवाडे २२।७३).
अला-बला; अलाय-बलाय (स्त्री०
[अ० बला=सड्कट] सड्कट, इडा
पिडा; दृष्ट काढणें. “ मातुश्रीनीं अलाय
बलाय घेऊन मस्तकीं विजयहा
ठेवला ” (चित्रगुप्त ११).
अलाहिदा; अलादा [अ० अलाहिदा
पृथक्; विभक्त; निराळें; अप्रस्तु

“ सदाशिव रड्डी याजपासून अलाहिदा होऊन पिम्पळनेरी राहिला ” (राजवाडे ५।१९९). “ वराता तीन अलादा अलादा सावकाराचे नावे होत्या ” (मदद्या २।३४). “ ते बाबत अलाहिदा- बि-अलाहिदा ” = अगदीच निराळी (राजवाडे ५।१७५).

अलैकुम-सलाम [अ० अलैकुम-अस्त-लाम्] तुम्हांला सुखशान्ती लाभो ! भेटतांना वन्दन करीत म्हणावयाचा मन्त्र.

अव्कात औकात पहा.

अव्जार औजार पहा.

अव्वल-अवल [अ० अव्वल] प्रथम; प्रथमतः “ अव्वली पासून जातीने मन्मुब्यास धक्का कोठेही बसला नक्ता ” (होके ६).

अव्लाद-औलाद (स्त्री०) [अ० अव्लाद् अमैक व० वलद् (= पुत्र) चें] प्रजा; कुळी.

अव्लाद-अफ्लाद [अ० अह्फाद्=जातवण्डें] वंशपरम्परा; पुस्तदर-पुस्त. “ लेकराचे लेकरां अव्लाद-अफ्लाद तुवां साणें ” (राजवाडे ८।२६).

अव्ळिया-औलिया (पु०) [अ० अव्लिया अनेक व० वली चें] साधू.

अवाई-तवाई (स्त्री०) [फा० तबाही=नाश] सड्कट. “ अवाईतवाई शिपाई लोकांवरी घेऊन पडतच आहे ” (सरे ७।३२४६).

अश्रफ [अ० अश्रफ्] अत्यन्त अभिजात.

अश्रफी (स्त्री०) [फा० अश्रफी] एक मोन्याचें नाणें.

अश्राप [अ० अश्राफ् अनेक व० शरीफ् चें] अभिजात; सविनय; सभ्य; गरीब.

अशर [अ० अशर्] दहा.

अशरीन [अ० इश्रीन्] वीस.

अशीर; असीर [अ० असीर्] बन्दीवान.

“ इड्धजाकडील हमीष्टवीन... असीर जाहले आहेत, त्यांस सोडून यावें ” (राजवाडे १०।१८२).

अशील [अ० असील् अ० अस्ल्] अभिजात, सासा; मानकरीण; दासी.

“ असीलास पाठऊन घटके घटकेचे वर्तमान आणवितात ” (राजवाडे ७।११२). नबाबांनीं चम्या असील नेहमीं मियापासीं जवळ बैसवून हकीमाकडून दवा देवितात ” (राजवाडे ७।१९१).

अस्करा-अस्कारा (पु०) [फा० आश्कारा] प्रसिद्धी; किर्ती; लौकिक; नक्ष; नक्षा. “ सकळ सुरूप मण्डळींत माझ्या स्वरुपाचा अस्करा ” (प्रभाकर लावण्या १६१)

अस्तर (न०) [फा० आस्तर्] अड्गार-ख्याला आंतून लाविलेलें पातळ मरड कापड.

अस्तर-गिरी (स्त्री०) चुन्याचें लिम्पण. “ शिसरास अस्तरिगिरी होत आहे ” (राजवाडे १०।५).

अस्तनी (स्त्री०) [फा० आस्तीन्] बाही; बाहीचा कोंपरापासून पुढील भाग. अस्तन्या वर सारणें = युद्धास सज्ज होणें. अस्तनीतील अग्नी=गृहकली गृहकलह.

अस्पस्वार [फा० अस्प = घोडा] घोडेस्वार (राजवाडे २०।१६२).

अस्बाब (पु०) [अ० अस्बाब] सामुग्री; सामान. “ जो आम्हापाशीं अस्बाब आहे तो हजतचे रुपेचा आहे. हा घेऊन फौजेचे सचांत आणावा ! ” (दिमरा १।३१३). “ ग्रायकापोरें

आणि अस्वाव कोठें ठेवावा ? ”
(राजवाडे ७१५३).

अस्मत्-पन्हा [अ० इस्मत् = शुद्धता]
शुद्ध; पवित्र.

अस्मान (न०) [फा० आस्मान्] आ-
काश. “ नजर अस्मानास गेली ” (खरे
६१२७६४) = महस्वाकाङ्क्षा आका-
शास भिडली. “ अस्मानां फत्तेची
ध्वजा लागली ” (चित्रगुप्त ३३).

अस्मान-जमिनीची तफावत = महद-
न्तर. “ त्या सुमारास व या लिहिण्यास
पाहतां अस्मान-जमिनीची तफावत ”
(खरे १२१५).

अस्मान-गिरी (स्त्री०) [फा० आस्मान्
-गीर्] बळचण; माण्डव; छप्पर.

अस्मानी [फा० आस्मानी] आकाशी,
निळा; दिव्य. “ शिकन्दर ताले !
अस्मानी फत्ते (= दिग्विजय) होत
चालली आहे ” (खरे ७१३२३६).

अस्मानी-सुलतानी (स्त्री०) दैवी-राज-
कीय आपत्ती; क्रांती.

अस्लूब (पु०) [अ० उस्लूब्] व्यवस्था;
पद्धत; तन्हा. “ तेव्हां करारीं कोणे
प्रकारच्या व कशा, याचा अस्लूब-
काय तन्हेचा ? ” (राजवाडे ७१८२).

अस्सल; असल (स्त्री०) [अ० अस्लू =
मूळ] मूळचें; खरें; अकृत्रिम; गैरनकली;
जातिवन्त. “ नकला दाखविल्या त्याच्या
असला दाखविणें ” (वाडसभा ३१६६).

असली [फा० अस्ली] अस्सल.

असर (पु०) [अ० असर्] परिणाम
“ रुष्ण रावजी यांचे प्राणानें असर केला
असें वाटलें ” (राजवाडे ५१८३).

असाम-द्वार (पु०) वेतन घेणारा. “ असाम
-द्वाराचें घोडें पीरच्छिन्न लहान जमेस
धरूं नये ” (खरे ११५७०७).

असामी (स्त्री०) [अ० असामी अनेक वः
' इस्म' चें] नांव; व्यक्ती; नेमणूक
वार्षिक वेतन. चित्तशील असामी (पाठ
३) = नांविनीशिवार. “ रुष्णाजीपन्त
त्रिवर्ग बन्धूस विश्वासराव म्हणवून नांव
किताब दिला; मातबर लोकांत असामी
घातली ” (सभासद). “ तुकोजी शिन्ते
यांणीं मौजे मुल्लेडें येथें बटकी देखील
पोरें असामी तीन येकूण रुपये दीड
शांस विकत घेतली ” (वाडबाबा
२१९९).

असामी-वार = नेमणुकीप्रमाणें; हुद्द्या
प्रमाणें. “ वरकड पांच इसम यांस
असामीवार शिर्षेच पान्दान देऊन
वाटेस लाविलें ” (राजवाडे ५१९९)

अहकाम (पु०) [अ० अहकाम् अनेक
व० हुक्मचें] हुकूम; सत्ता; हुकमत. “ या-
प्रमाणें मुख्तारीचे अहकाम आपून
दिले ” (चिरा २४). “ एक महिन्याचा
येथून अहकाम पाठवितों ” (राजवाडे
२२१७), “ दोन अहकाम कामाचे
नार्हांत ” (चिरा २४).

अहफाद अफलाद पहा. “ बादरु अब्लाद
अहफाद त्यांसी रवा (= चालू) करणें ”
(राजवाडे १५१३६४).

अहवाल (पु०) [अ० अहवाल अनेक
व० हालचें] वृत्तान्त, हकीगत; कैफीयत.

अहद-नामा (पु०) [फा० अहद-नामा
वचनपत्र; करारनामा.

अहद-पैमान (पु०) [फा० पैमान-करार
दार-मदार; करार. “ अहद-पैमान व्हावे
ते सर्व स्वामीपार्शीं आल्यावर अज
करितों ” (राजवाडे ११५५९).

अहद-शर्त (स्त्री०) तह; करार; कायम-
मिजाजी. “ यांस अहद-शर्तीचे कागद-
पत्र देऊन रवाना केले ” (राजवाडे

१९१८). “दौलतीत अहद-शर्त आणि वचन हा खजाना” (राजवाडे १९१२७).

अहद-तहद [फा० अहद-हद ता-हद] पासून-पर्यन्त. “अहद रायगिरी तहद चञ्चीचञ्जावर” (चित्रगुप्त १६१).

अहल्कार (पु०) [फा० अहल-इ-कार] कार्कून. “साहेबानें फैज-वक्षी करून लष्कर जाब पाठवावयाविशीं अहल्कारास आज्ञा सादर जाली पाहिजे” (पदमव ११२).

अहसन [अ० अहसन] उत्कृष्ट.

अहादी (पु०) [अ० अहदी = एक] माणूस; शिपायापेक्षां जरा वरच्या दर्जाचा लढाऊ स्वतन्त्र स्वार. “अहादी-वर अहादी रवाना केले” (मराचि-धोशा ६४).

अहिनी [फा० आहनीन्] लोखण्डी. “अहिनी दगडी जिन्नस दारूचे अन्तरीं ठेवावे” (मराआ ३५).

आ

आँ [फा० आँ] तो-ती-तें. “आं साहेबीं” = न्या प्रभूर्नीं.

आँकी [फा० आँ कि] तें कीं (इम ६५).

आखर = अखेर. “आखर वक्र जाऊन काम काहीं सज्ज होणें नाहीं” (राजवाडे ३१७२).

आगाही (स्त्री०) [फा० आगाही] ज्ञान; माहिती.

आज्माईश (पु०) [फ० आज्माइश्] परीक्षा; प्रत्यय. “एकवेळ आम्ही स्नेह म्हटला तेथें चाल कसी पडती याचा आज्माईश नवाब साहेब यांस अद्याप नाहीं” (राजवाडे १९१०१).

आजाद [फा० आझाद] स्वतन्त्र; मुक्त.

“यांच्या मुलांमाणसांचें चालवून (त्यांस) आज्ञात करावें” (ऐटि ११२२).

आजादी (स्त्री०) [फा० आझादी] स्वातन्त्र्य.

आजार (पु०) [फा० आझार्] उपद्रव; पीडा; व्याधी. “न्याणीं रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाहीं” (राजवाडे ८१२४). “जेथें गनिमांचा आजार पडुंचेना ऐशा जागियासि न्यासी पाठवणें” (इम ७३).

आजारी पीडित; विमार; व्यथित; रोगी.

आतश्कदा; आतश्चेहराम (न०) [फा० आतिश् = अग्नि] पारशांचें अग्निमन्दिर.

आतश्खाना (पु०) [फा० आतिश्खाना] तोफखाना. “किल्ल्यांत अब्दुल अहद-खानाचे आतश्खान्यांत रहावें (दिमरा ११८६).

आतश्बाज (पु०) [फा० आतिश्बाज] प्रेक्षणीय दारूकाम करणारा (ऐटि ११२३).

आतश्बाजी; आतश्बाजी (स्त्री०) [फा० आतिश्बाजी] अग्निक्रीडा; प्रेक्षणीय दारूकाम. “रात्रीं नाच रोशनी आतश्बाजी जाली” (राजवाडे ७१२५).

आतार (पु०) [अ० अत्तार्] सुगन्धी अत्तरें तेलें तयार करणारा व विकणारा.

आदत (स्त्री०) [अ० आदत्] संवय; टेव.

आदमी (पु०) [अ० आदमी] मानव; मनुष्य; पुरुष.

आदा; आदाय (पु०) [अ० आइदा] आवक; उत्पन्न. “दुसालां मिळोन खर्च भारी झाला; आदा नाहीं” (खरे २१८३३). “ऐवज दोन चार वर्षांनी आदाय पाहून उगवणी करून घ्यावा” (चित्रगुप्त ३९).

आदाब (स्त्री०) [अ० आदाब] बन्दन;

मजरा. "सर्वांनी आदाव बजाविली" (एटि १११२).

आदाव (पु०) भेटाचा दागिना. "नबाबांनी मोत्याच्या कण्ठ्या तीन व जिगा, कलगी... वगैरे अकरा आदाव इनायत केले" (राजवाडे ५१९९).

आदाव-अर्जु भेटाच्या वेळी सलाम कारतांना म्हणावयाचा मन्त्र.

आदाव-बन्दगी (स्त्री०) सवन्दन विज्ञप्ती. "आदाव बन्दगी ऐसी जे" (खरे ११५९९८).

आप-खुदी (स्त्री०) [< फा० खुद् = स्वतः] स्व-सामर्थ्य. "तो सावन्द त्या पाणियांतील आप-खुदीनें होऊन" (चित्रगुप्त ८३).

आप्करा; आब्कारा; अप्करा (पु०) [फा० आब्कारा] पेला.

आफताबा (पु०) [फ० आफताबा] प्रवाशी पाणी ठेवण्याची झारी.

आफ्रीन-तहशीन [फा० आफ्रीन-उ तहशीन] स्तुती; अभिनन्दन. "निजामन्मूलक यांनी स्वहस्तें आफ्री-तहशीनचा शुका तुम्हांस पाठविला" (राजवाडे ६१६२७).

आफत; आफती (स्त्री०) [अ० आफत्] आपत्ती; आपदा. "पादशाहीवर आफत पडली ऐसें झालें" (चित्रगुप्त ३५). "अगोदर पर्जन्याची आफती-त्याजवर कौजाचे उपसर्ग जाले" (राजवाडे १०१८८).

आफत-आस्मानी (स्त्री०) दैवी आपत्ती; (अवर्षण, अतिवृष्टी अगर टोळधाडी मुळें पडलेला) दुष्काळ. "मूलक जागिरा आहेत त्यांत आफत-आस्मानी जाली" (दिमरा १११०५).

आब (पु० स्त्री०) [फा० आब्] तेज;

प्रतिष्ठा. "यास्तव आब राखून सलूख करून निघावें कीं काय?" (इम २८१). "ब्राह्मणांची आब ठेविली नाही" (राजवाडे १०१४४९).

आब-कारी [फा० आब्कार = मद्यपी; कलाल] दाखू वगैरे कैफी पदार्थासम्बन्धी; कैफी पदार्थांच्या उपजेवर व विक्रीवर पट्टी बसवून आलेलें (उत्पन्न).

आब-खुरा (पु०) पेला. "आब-खुरे" (वाड्याबा २१५४).

आब-ताब (पु० स्त्री०) [फा० आब्ताब्] तेज; प्रतिष्ठा; आब्. "पुढेही आमची आब-ताब रक्षण करणार स्वामी समर्थ आहेत" (दिमरा २१८३). "टिपू आला तर कांहींसें तोण्ड देऊन आपला आब-ताब राखोन मार्गे सरतात" (चिरा २५).

आब्दागीर; अब्दागीर (न०) [फा० आफताब्-गीर] सूर्यपान; बहुमानाचें एक चिन्ह. "आसागीर नवें" (वाडसमा १११३).

आब्दार-खाना (पु०) [फा० आब्दाखाना] पिण्याचें पाणी सांठविण्याचें टाकें.

आब-हवा (स्त्री०) [फा० आब्-उ-हवा] हवापाणी. "ठिकाणही मातबर नाही; परन्तु आब-हवा मात्र कांहींसी बरी" (राजवाडे १११५५). "कुहीर जागा, पानपत्री लाकूडफांतें चारा पुष्कळ, आब-हवाही चाड्गली आहे" (राजवाडे ७११०९). "हे मुलकाची आब-हवा आम्हांस रास्त नाही; अगर हुकूम होईल तर विलायतेस येऊं" (पदमब १०९).

आबाद् [फा० आबाद्] समृद्ध; सम्पन्न; सुरक्षित; स्वस्थ. "आपला जागा आबाद् ठेवितों" (दिमरा २१५७).

“तुम्ही खातर्जमा राखोन मौजे मज्जुरीं आबादा राहणें, फौजेचा उपसर्ग तुम्हां-कडे काहीं लागणार नाही” (राजवाडे १०।४३३).

आबादान [फा० आबादान] आबादा; सुराक्षित. “वरकडही जिन्नस सर्दी न लागे असे आबादान ठेवावे” (मरा-आ ३५).

आबादी (स्त्री०) [फा० आबादी] समृद्धी; सुराक्षितपणा; लावणी-सन्चणी. “पुढें बारा वर्षांचा दुष्काळ संपून आबादी जाहली” (२ प्रामस ३७). “आबादी जालिया हा प्रान्त कोडीचा आहे” (इम २६७).

आबादानी (स्त्री०) [फा० आबादानी] आबादी; भरभराट. “रयतेची आबादानी होण्यास व रयतेस तगाई देण्यांत आधीं बहुत यत्न करावा” (ऐस्कूले ५०).

आम-खास [अ० आम-उ-खास] सामान्य व असामान्य] सरास. “सदहू प्रमाणें धारण छ २५ रजबी आम-खास बाजारांत जाली” (राजवाडे ७।१४७).

आम-खास (पु०) दर्बारा; दर्बारास. “तैसेच आम-खासमध्ये कुल वजीर मुस्तेद करून उभे केले” (सभासद ३८). “पादशाह आम-खास तीन दिवस आले नाहीत” (सभासद ५९).

आमद (स्त्री०) [फा० आमद] उत्पन्न; आवक. “दौलत आहे तेथें आमदही आहे व सिसाराही आहे” (राजवाडे १०।१६६). “पेशाची आमद राहणार नाही” (खरे ७।३५७५).

आमदनी (स्त्री०) [फा० आमदनी] आवक; येणें; वसूल. “चहूंकडील गळा येथें येण्याची आमदनी बन्द जाली” (राजवाडे ५।४४). तालुक्याची आम-

दनी हद्दगाभ्यामुळें येत नाही” (राजवाडे ५।१०३).

आमद्रफत; आमद्रफती (स्त्री०) [फा० आमद-रफत] ये-जा; दळणवळण; वाहतुकीची जकात; रहदारीचा पवर्ना; मुभा; मोकळीक. “हजारों मनुष्यांची आमद्रफत; त्यांत असा चोखन जो येणार तो कोणे स्वरूपानें व कसा येतो हें कशावरून समजावें !” (राजवाडे ७।१३५). “सुखरूप आमद्रफत होऊं देत नाहीत” (राजवाडे ३।८८). “रसदेची वगैरे आमद्रफती होऊं नये” (राजवाडे १०।१९६). “मार्गी येतां जातां आमद्रफतीचा उपसर्ग न लावणें” (राजवाडे १५।२३०). “तो किल्ला घेतला म्हणजे दर्यांतून जहाजें येण्यास आमद्रफती जाली” (खरे ८।४३५४).

आयना; ऐना (पु०) [फा० आयिना] आरसा.

आयनी [फा० आहनीन] लोखण्डी. “आयनी गोळे सांपडले” (खरे २।१५८४).

आर्जू (स्त्री०) **आर्जूव** (न०) [फा० आर्जू] मनधरणी; प्रयोजन. “तेथील अमीर आमची आर्जू करितात” (राजवाडे ३।४२८). “त्यास योग-क्षेमाविषयी कोणाचें आर्जूव न पडे तें करावें” (मराआ ११).

आर्जू (स्त्री०) [फा० आर्जू] इच्छा; इच्छू आर्जूमन्द. “बल्की मागील फडचेव पुढें स्वच्छता व्हावी ऐसी कल्याणराव यांची आर्जू” (राजवाडे ७ खलप २।१८). “कर्नेल गाडर याची पुण्यास येण्याची आर्जू” (राजवाडे १०।१६७). “गोहजवालाही फार आर्जू आहे कीं

ग्वाल्हेर घेऊन माक्षा मुलूख सोडून द्यावा ”
(मद्दबा १११९०).

आर्जूमन्द [फा० आर्जूमन्द] इच्छू;
उत्सुक. “ फराशीस सकराशी दोस्ती
करण्यास वकील पाठवून बहुत आर्जूम-
मन्द ” (खरे ७३५६६). “ अगोधर
काहीं आर्जूमन्द नव्हतो व पुढें ही
आम्ही होत नाही ” (राजवाडे ६१६०५).

आराम (पु०) [फा० आराम्] शान्ती;
समाधान; स्वास्थ्य; स्वस्थ. “ दौलानी
तवियत आराम झाल्याची नवाबास
नजर पाठविली ” (राजवाडे ७१२०).

आराम-खुर्ची (खी०) आडवें पडून
विश्रान्ती घेण्याची खुर्ची.

आरामशीर = सुखदायक; शान्ततेनें.

आरास; आराईश (खी०) [फा०
आराइश्] सुशोभित करणें; चित्ता-
कर्षक वस्तूंची माण्डणी. “ आराईश ”
(राजवाडे १११९०).

आरीयत (खी०) [फा० आर्] शरम.
“ गुदस्तां दादासाहेब पुण्याजवळून
आले; परन्तु पुणें पाहिलें नाही हे आरी-
यत मातुशीस फार आहे (मद्दबा ११६२).

आरीफ [अ० आरिफ्] जाणता; सूज्ञ.
“ विशेष लेहावें तरी महाराज साहेब
आरीफ असेती ” (राजवाडे ८१७).

आलम [अ० आलम्] जग; लोक;
काळ. “ सम्पूर्ण आलमांत जालें कीं...
यांची दोस्ती होऊन टोपीकरास सजा
करावी ऐसा नक्षा ठरला, हा लौकिक ”
(राजवाडे १११९२). “ आलमाच्या
जबानीनें एकतो कीं इड्येज बादश-
हाचे येथें इन्साफ आहे व करारांत
तफावत कधी होत नाही ” (ऐटि
११६०). “ कराराप्रमाणें फडचे करावे;

यास दिरङ्ग लावून तफावत होणें
दोस्तीचे आलमांत दुस्त नाही ”
(राजवाडे ५१३४). “ औरङ्गाबादचे
आलम तमाम हवेली धावे यावर चढून
तमाशा पाहते ” (राजवाडे ११६४).
“ रघुनाथराव विरादर असतां त्याणीं
दगा केला; आलमाशिवाय (= दुनिये-
विरहित) हे गोष्ट त्यांजकडून अम-
लांत आली ” (खरे ७३५६६).
“ आलम जवानीचा. पुरतें मनन न
होतां भलतेंच मनांत येईल ” (राज-
वाडे ७ खलप २१९०४).

आलम्गीर; अलम्गीर [फा० आलम्गीर्]
जगज्जेता.

आलम-दुनिया; अलम-दुनिया (खी०)
सारी दुनिया.

आलम्पन्हा [फा० आलम्पनाह्] जगाचा
संरक्षक.

आला [अ० अअला] अत्युच्च; सर्वश्रेष्ठ.
“ प्रस्तुतच रङ्ग तर असा दिसतो
जे आला व अदना साविन्दापार्शी बरा-
बर ” (राजवाडे ५१९).

आला-हज्रत सर्वश्रेष्ठ स्वामी.

आलीजा; आलेजा [फा० आलीजाह्]
उच्च पदवीचा. “ आलीजा बहादुर
शिन्दे ”

आली-शान [फा० आलीशान्] उच्च
मानाचा.

आवर्जा (पु०) [फा० आवर्जा]
हिशेब-वही. “ किर्दी, नांविशीवार
पत्रकें, आवर्जे पहावे ” (खरे २१२३३).

आवाई; आँवई (खी०) [फा० आवा]
भुमका; कण्डी; हुल्लड; भीती. “ टिपूची
बाजार आवाई येत होती ती लटकी,
तो आहे ” (खरे ७३६१६). “ सोम-
वारी रात्री मोच्यावरी लोक गेले होते;

आवई केली, मोर्चे उधळले ” (सरे ११२३९). “ आवईनें ठाणें सोडल्यास उत्तमच जालें ” (सरे ६१२९५६). “ रातबेरात मिळोन न जाणों हुळड केल्यास आम्हास, आवई समीप असतां खाऊं देणें चाड्गलें नव्हे ” (सरे १०१५४६४).

आवाज (पु०) आवाजी (स्त्री०) [फा० आवाज्] ध्वनी; कण्ठसूर; नग. “ थोरली भाण्डी, एकूण आवाज दीड हजार. ”

आवारा (पु०) [फा० आवारा] नासाडी; ताराजी. “ त्याचे सेताचा आपण आवारा केला ” (राजवाडे १५१३४).

आश्कारा; आश्कारा (पु०) [फा० आश्कारा] प्रसिद्धी; किर्ती. “ भवानीपन्ताचा आश्कारा मात्र; सोड्गें कांहीं चमत्कारिक नव्हती (पेंट ११५८).

आश्नाई (स्त्री०) [फा० आश्नाई] स्नेह; सख्य. “ रावपन्तप्रधान याजकडलि सर्दारांशीही रफत आश्नाईचा आहे ” (राजवाडे ५११०१).

आशक (पु०) [फा० आशक] प्रणयी; अनुरक्त.

आशक-माशूक (न०) प्रणयी जोडपें.

आशकी (स्त्री०) [फा० आशिकी] प्रणयानुनय.

आशूरा; आशोरा (पु०) [अ० आशूरा] मोहरमचा नववा अगर दहावा दिवस; मोहरमचा सण. “ साम्प्रत मोहरमचे आशुन्याचे दिवस ” (राजवाडे ५१९३). “ आशोरा सरल्यावरी ह्छा कगावी या प्रमाणें करार केला आहे ” (सरे ७१३४२४).

आस्ते [फा० आहिस्ता] हळू हळू.

इ

इकार (पु०) [अ० इकार] कबुली; सम्मती.

इख्लास् (पु०) [अ० इख्लास्] अन्तःशुद्धता; स्नेह.

इज्जत (स्त्री०) [अ० इज्जत्] थोरवी; अन्न, प्रतिष्ठा; बहुमान (मराचीथोशा३) इज्जत घेणें = दुर्लोकिक करणें.

इज्जत-आसार [फा० इज्जत्-आसार] सुप्रतिष्ठित (राजवाडे १५१२७१). “ इज्जती-आसार ” (राजवाडे १८१५०).

इज्जत-दार प्रतिष्ठित.

इज्जती-दस्तगाह प्रतिष्ठा-निधी (राजवाडे १८१५०).

इज्जत-पन्हा [फा० इज्जत्-पनाह] सुप्रतिष्ठित (एक पदवी).

इज्जत-महा [फा० इज्जत्-मआव] सुप्रतिष्ठित (राजवाडे ३१४३).

इज्जत-लायक = प्रतिष्ठेप्रमाणें; माफक-मरातीच. “ सिरुपाउ इनामत देतात ते अवघ्या सर्दारांसही इज्जत-लायक घेणें ” (राजवाडे ६१२९०).

इज्ना (पु०) [? अ० इज्न् = पर्वानगी] ताबा. ‘ इज्न्यांत ’ = आधीन, लगामी “ जो कोणी सर्वाईसिद्गाचे इज्न्यांत येईल त्यास राज्य द्यावें ” (जोरा १०७).

इज्हार (पु०) [अ० इज्हार] जाहीर-नामा; प्रसिद्धीकरण; जाहीर.

इजा (स्त्री०) [अ० इजा] अपाय, पीडा. “ तालुकियास इजा न लागे ऐसा बन्दोबस्त होऊन तेजवन्तास पत्रें यावी ” (राजवाडे ७१११७).

इजार; विजार (स्त्री०) [अ० इजार] सुवार; तुमान; पायजमा.

इजारत (स्त्री०) इजारा (पु०) [अ० इजारत-रा] खण्डाची पद्धती; मकोगिरी; मका. "सर्व इजारत (= जबाबदारी) मन्सब्द्याची तुझ्यावर आहे" (चित्रगुप्त १२).

इजार-दार (पु०) [फा० इजारा-दार] मकेदार.

इजार-दारी (स्त्री०) मकेदारी.

इजाफा (पु०) [अ० इजाफा] आधिक्य; वाढ; गांव इनाम; तनखा; नेमणूक. "दौलत इजाफा देऊन" (सभासद १०). "इजाफा पत्र हजारीचा देणार" (राजवाडे ११७९). "बेचाळीस लक्षाचा अन्दाज ठरला. हल्लीं व्यङ्कट-राव यांणीं दहा लक्ष इजाफा बोलण्यांत आणिला. बावन लक्षावर गोष्ट आली" (राजवाडे ७५०).

इत्लाख; इत्लाखी [अ० इत्लाक्= स्वातन्त्र्य] स्वतन्त्र; पगारी; गैर-सरंजामी (फौज). "सात हजार फौज इत्लाख रोजमन्यावर ठेवावी" (खरे ८१३२२). "पांचशें रुपयांचा गांव व पांचशें रुपये इत्लाख" (वाडसमा ११३६).

इत्तदाय (पु०) [अ० इत्तिदा] आरम्भ. "ज्येष्ठमास इत्तदायपासून तागायत पौष पर्यन्तचा मजकूर" (जोरा ५८).

इतलाखी (स्त्री०) [अ० इअतिलाक्] सरय; मैत्री. "रियासतींत मोठी गोष्ट कीं वचनाची कायमी; त्यांत तलवून-मिजाजी (= लहरीपणा) झाल्यास व इतलाखी बातल होऊं लागल्यास लाचार!" (खरे ७१५७४).

इतफाक; इत्यफाक (पु०) [अ० इत्ति-फाक्] सहविचार; एक विचार; सहा; योग घडणें. "याचा बन्दोबस्त कलेल तसा

आम्ही राजश्री पन्तप्रधान याचे इतफा-कानें करूं" (राजवाडे ११२८१). "आमचे व आपले इत्तिफाकानें इद्दमजांचें नांव व निशान् (= खूण) नाहीं सारखे नेस्त-नाबूत होतील" (राजवाडे १०१९८२).

"मुलाकात घेऊन इतफा (= एकत्र, एकविचारें) कोणत्याचे मुलखांत चालणें जाहलें तर चालावें" (राजवाडे १०१३०३). "यास्तव तर्फेन मुलाकातीचा इत्यफाक ठरण्यांत यावा" (राजवाडे ५११४५). "त्या गोष्टीचा इत्यफाक या शादीचे खुशीचे समारम्भांत घडावा हें फार चाड्गलें" (राजवाडे ७१.५१).

इतचार (पु०) [अ० इअतिचार] विश्वास; प्रतिष्ठा; पत. "आतां इतचार कोणाचा येत नाही" (सभासद २९).

इतचार-पण (न०) इतचार (राजवाडे १५१३७२).

इतचारात (स्त्री) मान-पान. "शिवाय स्वारीखच व इदचारात पावती होती" (पेदसमा ११०).

इतचारी [फा० इअतिचारी] विश्वासू; अमीन.

इत्माम (पु०) [अ० इहूतिमाम=व्यवस्था, बन्दोबस्त] लवाजमा; बडेजाव; सन्मान.

इत्माम्या (पु०) व्यवस्थापक; रख-वालदार. "बाणकरी व इतमामे पुण्यास रखवालीस पाठविले (खरे ११४३३).

इतराज् [अ० इअतिराज् = आक्षेप] अपसन्न; रुष्ट. "यासि देशमूख न म्हणनें. कोणही म्हणीं म्हणतील त्यासि साहेब इतराज् होतील" (राजवाडे १५११०६). "येथें उभयतां सर्दारीही

त्याजवर इतराजच आहेत " (राजवाडे ३१६७).

इतराजी (स्त्री०) अप्रसन्नता, गैरमर्जी.

इतळा (पु० स्त्री०) [अ० इत्तिलाअ]
वार्ता; खबर; लक्ष्य; लोभ. " हरतन्हा
करोन त्याचे (= शिन्यांचे) परिघांतून
आपले पेटेंत येऊन राहिलों; त्यांचा
इतळा आह्लांकडे नाही " (खरे १०।
५६०६).

इत्तिहाद; इतेहाद (पु०) [अ० इत्तिहाद्]
ऐक्य; यगानगत; मेत्री. " आमची दोस्ती
आणि इतेहाद पूर्वीपासून जो आहे त्यांत
सलश न यावा " (राजवाडे ५१३०).
" असें श्रीमन्तांचे मनांत येणें हें इत्तिहा-
दास चाड्गलें नाही " (राजवाडे
५१३७).

इद्गा (पु०) [फा० ईद्-गाह्] इद्चे समा-
रम्भ करण्याची जागा.

इद्दी (स्त्री०) [फा० ईद्दी] सणावारी दिलेली
भेट.

इन्कार (पु०) [अ० इन्कार्] नाक-
बुली; निषेध.

इन्तकाल (पु०) [अ० इन्तिकाल्]
मृत्यू. " महम्मदअलीखान वालाजाह
यांचा इन्तकाल छ २७ माहे रबिला-
वली जाल्याचें वर्तमान आहे " (राज-
वाडे ५१२०३).

इन्तजाम (पु०) [अ० इन्तिजाम्]
व्यवस्था; निकाल. " सकारचे कामाचा
पक्का इन्तजाम " (जोरा १२९)

इन्तजारी (स्त्री०) [अ० इन्तिजार्]
मार्गप्रतीक्षा; प्रतीक्षक. " कोणी मातबर
सलुखास पाठवून यावा; इन्तजारी
आहे " (खरे ७१३५७३). " त्याचा
जबाब केव्हां येईल याची इन्तजारी
आहे " (राजवाडे ५११२८). " उत्तरा-

विषयी लवकर आज्ञा जाली पाहिजे
नबाब फार इन्तजारी आहेत " (राज-
वाडे ५११२८).

इन्फिसाल (पु०) [अ० इन्फिसाल्]
निकाल; फैसला. " त्याचा हिंसाबाबे
रुईनें इन्फिसाल करावा " (राजवाडे
७१६८). " दिगर गांवसुद्धां बाकी
साल-मज्कूरचा इन्फिसाल करून
यावा " (राजवाडे २२१६६).

इन्साफ (पु०) [अ० इन्साफ्] न्याय;
निर्णय.

इन्साफ-गुजी [फा० इन्साफ्-गुजीन्]
न्यायग्राही; न्यायी (खरे ७१३५७५).

इन्साफी न्यायी. " इद्गुजी इन्साफी;
त्यांचे येख्त्यारी हेही मुन्सफ् (= न्यायी)
असतील " (खरे ७१३५७०).

इन्शाला(ताला [अ० इन् शा अल्लाहु
तआला] सर्वश्रेष्ठ प्रभु इच्छील तर.
" पृथ्वीपद ' इन् शा अल्लाहु तआला '
याणीं अकबरासहित औरङ्गजेबास
करार करून बक्षिसी केली आहे " (चित्रगुप्त २१) या अवतरणांत वरील
शब्दचय चुकीनें ' परमेश्वर ' या
अर्थानें वापरला गेला आहे.

इनाम (न०) [अ० इन्आम्] देणगी;
बक्षिस.

इनाम-इकाम (न०) भेट-देणगी.
(वाडसमा २१९६).

इनाम-जमीन (स्त्री०) एखाद्या मोठ्या
कामगिरीबद्दल सकारांतून बक्षिस मिळा-
लेली सारा-माफीची जमीन.

इनाम-दार [फा० इन्आम्-दार्] इनामी
जमिनीचा मालक.

इनामत (स्त्री०) [अ० इन्आमात् अनेक
व० इन्आम चें] बक्षिस. " कित्येकांस
इनामत अजरामर गावें भूमी करून
दिधली " (चित्रगुप्त १०६) " इना-

मती धर्मादाय वर्षासर्ने" (वाडसमा ११२).

इनामी इनाम मिळालेला.

इनायत (स्त्री०) [अ० इनायत्] रुपा; बक्षीस. इनायत होणे=बक्षीस मिळणे; इनायत करणे=बक्षीस देणे.

इनायत-नामा (पु०) रुपापत्र; शिफारस-पत्र; आज्ञापत्र. "यांस अर्ज करितां इनायत-नामा द्यावयासी विलम्ब करणार नाहीत" (राजवाडे ८१२०२).

इफाजत (स्त्री०) [अ० हिफाजत्] संरक्षण; आश्रय. "रघुनाथराऊ पेशवे ई जानबाचे इफाजतेत आहेत" (राजवाडे १०११०६).

इबलाग [अ० इबलाग्] पाठवणूक. "हमेशा मोहबत-नामा इबलाग करोन मसूर (= आनन्दित) करीत जाणें" (राजवाडे १०११६४).

इबलीस (पु०) [अ० इबलीस्] सैतान; दुष्ट; सोडसाळ.

इबादत-ब-इज़लाल-दस्तगाह = भक्ती व श्रेष्ठत्व यांचा निधी; एक अल्काब.

इबादती [अ० इबादती] धार्मिक. "हे वातेचा तरस मोहीबासारखे इबादती लोकांस काहीच न ये हें अज्याईब आहे" (राजवाडे ३१९०).

इबारत (स्त्री०) [अ० इबारत्] भाषा; शब्दप्रयोग. "ह्या ग्रन्थाच्या बेता तीस हज़ार आहेत; तो पार्सी भाषेचे इबारतीत आहे" (ऐस्कुले ४५). "याज-करितां लाडाचे चौथे दफेची इबारत ब-हाल ठेवणें ज़रूर" (राजवाडे ७१२).

इभ्रत; इबारत (स्त्री०) थोरवी; बळ; प्रतिष्ठा; विश्वास; वचक; दारारा; सलाबत. "न्याजपार्शी तोफ-खान्याची ही इबारत नाही" (राजवाडे ११२९७).

"आपले मायेचे, बन्दोबस्ती यथास्थित नामी मनुष्य इभ्रतीचा असल्यास मन्सब्यास युक्त आहे" (खरे ५१२२१२). "तुमची इबारत गाईकवाडांवरी चढली" (राजवाडे ६१३२१). "एक लढाई जाली होती; इभ्रत चाड्गलीच बसली होती" (खरे ६१२६४९). "या देशी यांची इभ्रत फार बाळगितात; चार कोसांवर मुक्काम आला असतां गांवांत बस्ती राहात नाही" (खरे १११६१५६). "ते ठाणें इभ्रतीने घेतलें" (खरे ६१२७२५). "तुमच्या नांवाचा धाक-इभ्रत ईश्वर-सत्तेने भारी आहे" (खरे ११२०४).

इबीन (पु०) [अ० इब्न] पुत्र; बिन. "येलोजी बिन मावजी इबीन चान्दजी" (पेदसमा १११).

इमला (पु०) [अ० इम्ला = काम] बान्धकाम; इमारत.

इमान (न०) [अ० ईमान् = श्रद्धा] वचन; एकनिष्ठा; सचोटी. "नबाबांनी आपला इमान रक्षिला" (पदधा ११८९).

इमान देणे = वचन देणे.

इमान-इतबार (पु०) एकनिष्ठा व सचोटी.

इमानें-इतबारें = एकनिष्ठेने व प्रामाणिकपणाने.

इमान-प्रमाण = करार मदार.

इमान-भाक = अहदपैमान; आणभाक (राजवाडे १५१२७३).

इमानत-दार; इमानी = विश्वासू.

इमाम (पु०) [अ० इमाम्] धर्माध्यक्ष (विशेषतः अलीच्या वंशजांपैकी).

इमायत; इमाईत (स्त्री०) [अ० हिमायत्] संरक्षण; आश्रय; इफाजत (राजवाडे ८११८५).

इमारत (स्त्री०) [अ० इमारत्] मन्दिर; हवेली; बान्धकाम; पायांच्या वरचे बान्धकाम (चित्रगुप्त १३३); बान्धा. " गडाची इमारत मुस्नेद करावी " (मराआ ३३). " घोडी पांच हजार रुपयेच्या किमतीची होती; इमारतीनेही थोर होती " (खरे ११५७०६).

इर्तिबात (स्त्री०) [अ० इर्तिबात्] स्नेह. " पन्त साहेबांसी व आम्हांसी दोस्ती व इर्तिबात कदीम आहे " (दिमरा ११२५).

इर्शाद् (पु० स्त्री०) [अ० इर्शाद्] उपदेश; आज्ञा. " रामाजी महादेव यांस इर्शाद् फर्मावून " (खरे ७३५६५). " तिकडील बातमी वरचेवर आणवीत जावी, याप्रमाणें इर्शाद् करून सलिला वाचून बहुत श्रमी जाले " (दिमरा २१९६६). " मला इर्शाद् झाला तर गोविन्दराव रुष्ण यांजकडे जाईन " (राजवाडे ५१७८).

इर्साल (पु०) [अ० इर्साल्] पाठवणूक; पाठविण्याचा पैका; वेचका; उत्तम; अस्तल; बेरकी; पक्का. " चिंतांत आल्यास माझे विनन्तीपत्र व-जिन्नस इर्साल करावें " (राजवाडे ११९४७). " यावर तमाम लश्करास व वाणियांस ताकीद् करून इर्साल पोहोचवून दिल्ला " (इम १९५).

इराण (पु०) [फा० ईरान्] इराक व अफगाणिस्तान यांमधला प्रदेश.

इराणी इराणांतला. इराणी घोडा=गर्दभ.

इरादा (पु०) [अ० इरादा] विचार; हेतू; बेत.

इल्जाम (पु०) [अ० इल्जाम्] आळ; होष; दोषाचा शाबिती; ठपका. " मज्जकडे कोण काय इल्जाम साड्गतील,

त्याचे जाबसाल मी सर्व पुरवून देईन " (राजवाडे १०१३४४). " विना इल्जाम कोणाच्या साड्गितल्यावर जाहाला अबूस सत्रान व्हावा " (राजवाडे १०१३४३). " चाकरी मगदुराप्रमाणें करित आहों; पसन्त करणार आपण आहेत; इल्जाम येणार नाही " (राजवाडे १०१७७). " उभय दौलतीस नेक आणि मजवर इल्जाम नाही ऐसें समजोन आज्ञा होईल त्यास हजर " (राजवाडे ५१२०६).

इल्लिमास (स्त्री०) [अ० इल्लिमास्] विनन्ती; अर्जी. " ये बाबें तुम्ही इल्लिमास लिहिला " (इम ७५).

इल्हाक (पु०) [अ० इल्हाक्] जोडणी; सही. " अजमखान यांचा इल्हाक, सर्बुलन्दजङ्ग यांचे दस्तत. " (राजवाडे ७१२५).

इलम (पु० स्त्री०) [अ० इल्म्] शास्त्र; विद्या; कला.

इलाखा; इलाका (पु०) [अ० इलाका] अवलम्बन; ताबा; सम्बन्ध; प्रान्त; परिवार. " या देशांत इद्दयजांची प्राबल्यता जाहलिया अगोदरी नबाब मुहम्मद अली सानाचे इलाकेंत आम्ही होतो " (तरा १००). " तुम्हांसी त्याचा इलाखा नाही " (सभासद् ४२). " रघुनाथराव यांस इलाखा राक्षणार नाही " (खरे ७३५७३). " सर्व रायगडावरी सम्भाजी राजे यांचा इलाखा (=परिवार) राहिला " (मराचिथोशा २५).

इलाकी; इलाखी [अ० इराकी] तैथीस व युफातीस या दुआबांतील पैदाशीचा (घोडा) (मराआ ६).

इलाज् (पु०) [अ० इलाज्] उपाय;
उपचार.

इलाही [अ० इलाही अ० इलाह्=ईश्वर]
ईश्वरी. भुके इलाही = मी ईश्वराचे
आभार मानितो.

इश्क; इशक (पु०) [अ० इश्क्]
प्रणय; नाद; भृङ्गार; विलास. “ श्री-
मन्त राजश्री बाजीरावसाहेब व चिमाजी
आपा यांसी घोड्यावर बसावयाचा
इशक बहुत आहे ” (खरे ९।२८३३).
“ आम्ही तर दर्दा, इशकाचे भुकेले
प्राणी ” (प्रभाकर लावण्या).

इश्क-बाज् [फा० इश्क्-बाश्] चैनी;
विलासी.

इश्क-बाजी (स्त्री०) [फा० इश्क-
बाशी] प्रेमलीला, प्रणयविलास.
“ आशकबाजी ” (चित्रगुप्त १६२).

इशारत (स्त्री०) इशारा (पु०) [अ०
इशारत-रा] सूण; सूचना. “ इशा-
रती ” (सभासद २३).

इस्काल; इस्कील; इस्कीलकी (स्त्री०)
[अ० इस्काल् = अडचण] हर्कत;
तण्टा. “ नवी जिकीर न कीजे व
इस्काल न कीजे ” (राजवाडे १५।
१६७). “ चान्दजीराव इस्कील करील
तर त्यासही माकूल करून (=समजा-
वून) साङ्गणें ” (राजवाडे ८।१७).
“ ते विषयीं इस्कीलकी कथळा न
करणें ” (राजवाडे ८।७९).

इस्तकलाल (पु०) [अ० इस्तकलाल्]
जोर; धर. “ या फोजेचा इस्तकलाल
राहिला नाही; तेव्हां सुलूक आरम्भिला ”
(राजवाडे ६।२०).

इस्तकवाल [अ० इस्तकवाल] सामोणें;
पेशवा; भावी. “ कोणाराव निघोन येथें
हैदराबादेस आला; त्यास इस्तकवाल

राजाजीचे भोळे आपाराव यांस पाठ-
विलें होतें ” (राजवाडे ५।१२५).
“ कार्कुनानी हाल व इस्तकवाल ” = इल्लींचे
व भावी कार्कून.

इस्तमालत; इस्तमाली (स्त्री०) [अ०
इस्तमालत्] लावणी-सन्धणी; कीर्द-
महामुरी; दिल-दिलासा. “ आबादीस
व इस्तमालतीस कोसीस करून ”
(राजवाडे १५।११३).

इस्तस्बाव (पु०) [अ० इस्तस्बाव्]
पसन्ती; सल्ला. “ त्यांचे इस्तस्बावानें
काम करावें ” (राजवाडे ७।५८).

इस्ताद् (स्त्री०) [अ० इस्तिअदाद्]
सिद्धता; तयारी; चुन्याचें पक्कें काम;
सिद्ध; दृढ. “ इस्तादेची घरें ”
(मराआ). “ ऐशी पैमन इस्तेजाद्
आली ” (खरे ७।३५७३).

इस्ताफा; इस्तीफा (पु०) [अ० इस्ति
अफा] नोकरीची सोडाचिष्टी; राजी-
नामा. “ आम्हांस दौलत नलगे; मक्केस
जावें किंवा घरीं बसून राहावें या भावें
आम्ही नबाबास इस्ताफाही लेहून
पाठविला ” (राजवाडे ३।२११).
“ यांचा इरादा आहे कीं येथील
कामाचा इस्तीफा द्यावा ” (दिमरा
२।१८).

इस्तावा (पु०) [अ० इस्तिवा] नवीन
जमीन कीर्द-मामुरीस देतेवेळीं काहीं
वर्षे पर्यन्त भर साऱ्यापेक्षां कमी परन्तु
दरसाल वाढत्या साऱ्यानें जमीन देणें.

इस्तियाक-मुस्ताकी (स्त्री०) [अ०
इस्तियाक् = अ० मुस्ताकी] प्रेम-लोभ.
“ ज्या ज्या प्रसङ्गोचित इस्तियाक-
मुस्ताकीच्या गोष्टी बोलावयाच्या त्या
नबाब निजामुदौला बहादूर याणीं
बयाण केल्या ” (राजवाडे १।१८७).

इस्दार [अ० इस्दार] बाहेर काढणे; प्रसिद्धीकरण. " दस्तक इस्दार करून पाठाविलें आहे " (राजवाडे ३१९१).

इस्लाम (पु०) [अ० इस्लाम्] मुहम्मद पैगम्बरानें स्थापिलेला धर्म.

इस्लामी [अ० इस्लामी] इस्लाम-धर्म-विषयक; मुसलमानी.

इसजे [अ० इत्जा] दोन.

इसजे अशर [अ० इत्जा-अशर्] बारा.

इसम (पु०) [अ० इस्म = नांव] मनुष्य; शस्त्र; आदमी.

इसम-नविशी (स्त्री०) [फा० इस्म-नवीसी] नांविनीशी; नामावली. " इसम-नविशीची फर्द लिहून नवाबांस अर्ज केली " (राजवाडे ५१२७).

इसम्वार [फा० इस्म-वार्] नामानुक्रमान.

इसम्वारी (स्त्री०) [फा० इस्म-वारी] नामानुक्रम.

इसवी [अ० ईसवी] ख्रिस्ती (शक).

इहदे [अ० इद्ददा] एक.

इहसान (न०) [अ० इहसान्] रुपा; मेहेरबानगी; उपकार. " दौलताबादेचें यशा आम्हांस यावें म्हणूनच स्वार्मांनीं रुपये जहागीर दिली;सर्कार-किफायती-करितां न दिलें हेहि मोठें इहसान सेवकावर " (खरे ११३९). " एवढें इहसान सेवकावर असतां दहा पांच हजारां करितां उदासीन कशास असावें ? " (खरे ११३९).

ई

ई [फा० ईन्] हा-ही-हें. " ई जानब " = दर्बारी पत्रांत लेखक स्वतःस या शब्दानें सम्बोधितो.

ईद (स्त्री०) [अ० ईद;] मुसलमानी सण दोन इदा मुख्यः ईदुद्दहा किंवा ईदे कुर्बाना म्हणजे बकर-ईद; आणि

ईदुल्-फित्र म्हणजे रमजान ईद-रोजे-उपास सोडण्याचा सण. " नवाबांस इदेबद्दल वखें पावलीं नव्हतीं " (दिमरा ११९६८).

उ

उज्म (पु०) [अ० उज्म] थोरवी. " हे आपले सर्कारच्या गोष्टी उज्माच्या साङ्गतात (दिमरा ११९७).

उजू [अ० वुजू] हस्तपादप्रक्षालन.

उजू-तवाजू [अ० तवाजुअ = नम्रता] प्रार्थना; नमाज (भाव).

उजू-नमाज = प्रार्थना. " याजबद्दल पांच वख्त उजूनमाज करून इलाही नजीक (ईश्वराजवळ) रावसाहेबांचे हक्कामध्ये (= सम्बधी, बाबतीत) दुवा याद करीत आहों " (राजवाडे ११६३).

उजूर (पु०) [अ० उजूर=बहाणा] तक्रार; आक्षेप. " उजूर असेल तरी हुजूर ऐणें " (राजवाडे १५१५९). " हुजूर बोलाविलें असतां उजूर न करितां येऊन पावावें " (मराचिथोशा ३६). " सेवकास आज्ञा होईल त्या आज्ञेस उजूर नाही " (राजवाडे १०१२२६).

उल्फा; उल्फा (पु०) [अ० अल्फा-अल्फा] रोज्याचा शिषा. " तितक्यांस चार मास मिष्टान्न उन्फे चालविले " (चित्रगुप्त).

उब्हत मान्झलत [अ० उब्हत=वैभव] वैभव-सम्पन्न (राजवाडे ७१७२).

उम्दगी (स्त्री०) [फा० उम्दगी] थोरवी; मातब्बरी. " ही एक उम्दगीची जात आहे; परन्तु क्षेत्र तसें नाही " .

उम्दा [अ० उम्दा] विश्वसनीय; मातबर; थोर; गुणी; उत्तम. “ दुन्याईत उम्दा चीज येख्लासा खेरीज नाही ” (सरे ७१३५६४). “ नबाबापासोन उम्दीं उम्दीं कामें करून घ्यावी हे उमेद आम्हांस फार आहे ” (राजवाडे ६१२८८). “ आणि मुलाजमत जालिया मदत-सर्चही उम्दा देतील ” (राजवाडे ८१२९२).

उमर; उम्बर (स्त्री०) [अ० उम्] आयुष्य; वय.

उमराव (पु०) [अ० उमरा अनेक व० अमीरचें] श्रेष्ठजन; सर्दार; सांसा.

उमेद (स्त्री०) [फा० उमीद्-उमेद्] आशा; धीर; आकांक्षा; हिम्मत; आपलेपण; वय. “ अब्दालांची बोलावणी बहुत उमेद लाऊन गेली ” (सरे ११३४). “ आबाजी आपले उमेदीत आल्यावरी ता। मा। देशमुखी करावयास आले ” (राजवाडे १७१५).

उमेद्वार [फा० उमीद्वार] आशावान; इच्छू; पदान्वेषी; पसन्त पडल्यास कायम करूं अशा अटीवर ठेवलेला नोकर. “ तुम्ही इकडील लक्षांत राहून कल्याणाचे उमेद्वार (=हितेच्छू) असावे ” (राजवाडे ८१५).

उमेद्वारी (स्त्री०) आशाळूपणा; उमेद्वार असण्याची स्थिती; आशा; आशावाद. “ त्यास स्वारी निघावयाचा मार्ग पहात आम्ही उमेद्वारीनें बेसलों आहों ” (सरे ८१६६०). “ कदाचित् पत्रोत्तर आलें तर आपला ओढा लिहून उमेद्वारी (=आशावाद) लिहितात (दिमरा ११९३).

उमेदगी (स्त्री०) उमेद्वारी. “ हे उमेदगीची व रयासतीची कोण वजे (=तन्हा) ते दर्यास करावी ” (सरे ७१३५७२).

उर्फ [अ० उर्फ] म्हणजे. “ रघुनाथ बाजीराव उर्फ दादासाहेब ”.

उरूफ; उर्फ. “ अफजलपूर महमूदशाही उरूफ करा बावधन ” (इम ४८). “ नहीसादुर्ग उरूफ पन्हाळा ” (राजवाडे ३१५४).

उरूस (पु०) [अ० उर्स=लमाची मेजवानी] पिराचा उत्सव.

उरूबरू [फा० रूबरू] समक्ष. “ उरूबरू येऊन विनन्ती करीन ” (राजवाडे ३१२३).

उश्टर-खाना (पु०) [फा० उशतुद् उण्ट] उण्टशाला.

उस्तवारी (स्त्री०) [फा० उस्तुवारी] व्यवस्था; शुश्रूषा; मजबुती. “ जुलमाची वगैरे पथ्यपाण्याची उस्तवारी बरीच आहे ” (सरे १११६०१७). “ लोकांचे कर्जांचा मार्ग होऊन आपली उस्तवारी होईल ” (राजवाडे १३१९१).

ए

एक्का (पु०) [फा० यक्का] एक बेलाची अगर एक घोड्याची गाडी.

एक्बार (स्त्री०) अरब्बार; बातमीपत्र. (दिमरा ११९६४).

एक्बाल-पन्हा [फा० इक्बाल-पनाह] सुदैव-युक्त, दैवान.

एकार (पु०) [अ० इकार्] इकार; कबुली. “ ऐसें पष्टवादे पुसतां मुल्जीम होऊन एकार केला ” (राजवाडे-२०१६५).

एक [फा० यक्] एक.

एक-जुरा [फा० यक्-झरा] अणुमात्रही. “ यास तकावत एक-जुरा न करणें ” (राजवाडे ८१५५९).

एक-तर्फी एक्या बाजूचा, पक्षपाताचा.

एक-दम [फा० यक्-दम=क्षणेक]
तत्क्षणी; ताबडतोब; अकस्मात्.

एक-दिली (स्त्री०) [फा० यक्-दिली]

एक-हृदय; ऐकमत्य; स्नेह. " सलूस-
एक-दिली आहे " (दिमरा ११२३).

एक-दिल (पु०) [फा० यक्-दिल्]

एक मताचा; ऐकमत्य; स्नेह; सन्तोष.
" श्रीमन्त व नबाब एक-दील; तेव्हां
हैदरखानाचा मज्कूर किती आहे ! " (खरे ६१२८९८). " फौजेचा एक-दील
करून...पत्राचें उत्तर जरबेचें आलें
असतां इकडूनही सरन्जाम जावयास
दिवसगत लागणार नाही " (खरे
११२९०२).

एक-ब-एक [फा० यक्बयक्]

एकूण एक; सर्व; एकाएकी. " एक-ब
एक हजूर मालूम जाहली " (राज-
वाडे १५१३१). " त्यांनीं मीर इमाम
यास जठचरक येथें एक-ब-येक
येऊन गाठलें " (राजवाडे ५१११४).

एक-रकमी एका ठिकाणीं मिळालेला,

पुष्कळ. " एक-रकमी पुष्कळ पैसा
मिळण्यास देशान्तरीं फिरल्याशिवाय
इलाज नाही " (माप्र ९).

एक-रड्गी (स्त्री०) एक-रड्ग (न०)

[फा० यक्-रड्गी] निखालसता;
सख्य. " यांची कदीमापासोन दोस्ती
व एक-रड्गी; जुदागी नाही " (राज
वाडे १९१८). " पुत्रपौत्रपर्यन्त एक-
रड्ग केलें " (ऐटि २१८०).

एक-सर [फा० यक्-सर्] एकाएकी.

एकसान; एकसा [फा० यक्सान्] एक-
निष्ठ; एकसारखा. " धण्याची एकसान
चाकरी केली हें झुकृत पदरीं आहे "

(खरे ११४०९). " आपण तों साहे-
बाचे खिज्मतीस एकसान असों " (इम ७५). " जमाना एक-सा नाही " (राजवाडे ५१८५).

एकसू [फा० सू=बाजू] एकनिष्ठ. " खाना-
जाद नौकर एकसू "

एकाएकीं [फा० यकायक्] एकदम;
अकस्मात्.

एकी (स्त्री०) [फा० यकी] ऐक्य.

एकीन; यकीन (स्त्री०) [अ० यकीन्]
दृढमत; खात्री; नक्की. " ब-वाजिबी
ताकीद होईल हे एकीन समजोन " (राजवाडे १५११५२).

एख्लास; एख्लासी (स्त्री०) [अ०
इख्लास्] मैत्री; यगानगत. " तरिका
एख्लासीचा " (राजवाडे १०११६५).


एगानगत; यगानगत (स्त्री०) [फा०
यगानगत्] ऐक्य; स्नेह. " दुनियाईत
दोंही दौलतीची एगानगत मशूर " (राजवाडे ५१३१).

एल्गार; येल्गार (पु०) [तु० ईल्गार]
मोहीम; हला; चढाई; उठाव.

एल्ची (पु०) [तु० ईल्ची] वकील; हेजीब.
" शाहमज्कुरास तोफा-तायफ देऊन
एल्चीची रुखसत करणार आहे " (दिमरा २१५).

एहसान (स्त्री०) [अ० इहसान्] इहसान;
रुपा; उपकार. " इतके दिवस परभारें
दौलतीवर एहसान होत गेली " (राजवाडे
५१३१).

एहसान्मन्द [फा० इहसान्मन्द] रुतज्ञ;
आभारी. " पातशाहा आपला एहसान्मन्द
होऊन पातशाहीचा बन्दोबस्त आपले
हातून करून घेई ऐशी कारस्ती जी होईल,
ती करावीच करावी " (ऐच ११५).



ऐ.

ऐन; यैन [अ० ऐन्] मूळचा ठरलेला शेतसारा; यैन; भर; मूळ; मुख्य. "साठ लाखांची बेरीज यैन व इजाफा मिळोन सिद्ध केली" (राजवाडे ७५३).

ऐन-ज्वानी (स्त्री०) भर-तारुण्य.

ऐन-जिन्नस; ऐन-जिनसी = खुद्द. " तरी ऐन-जिन्नस पदाजी यादवाचे दोघे बेटे एकाजी व कुसाजी गनिमाकडे आहेती" (राजवाडे १५११). " येविशीं तुम्हांस सकारचें पत्र आलें आहे तेंच ऐनजिन्नस पाठविलें आहे" (खरे ६१२६३५). " त्याणींच तीं पत्रें ऐन-जिनसी भिवराव याजकडे पाठविलीं" (खरे ६१२९५४).

ऐना; आयना (पु०) आरसा.

ऐनाती (स्त्री०) मूळ ठरविलेला शेतसाऱ्याचा आकार.

ऐने-महाल (पु०) आंतून सर्व बाजूंनी ऐन्यानीं मढविलेला दिवाणखाना; आरसे-महाल.

ऐपत (स्त्री०) [अ० आफियत्] सम्पन्नता; आर्थिक सामर्थ्य.

ऐपत-दार द्रव्यदृष्ट्या समर्थ.

ऐब; अयब (पु०) व्यङ्ग. " नाक लागलें तर फारसा ऐब दिसणार नाही" (खरे ४१५०५).

ऐवज (पु०) [फा० इबज् = बदला] मत्ता; द्रव्य.

ऐवजीं [फा० बि-इवाक्षि] बदली; जागीं.

ऐशाराम (पु०) [अ० ऐशु + फा० आराम्] चैन; सुस्वोपभोग.

औ.

औहदा (पु०) [अ० उहूदा] कर्तव्य; ठराव; हुक्क. " पातशाहाकडून वखें

घेऊन जावीं हा औहोदा आमचा आहे" (दिमरा ११३११).

औ.

औकात; अक्कात (पु० स्त्री०) [अ० औकात् अनेक व० वक्त्चें] गुजारा; चरितार्थ; निर्वाह साधन. " एणेंकरून आपला औकात चालत नाही" (राजवाडे १८१४८). " तेणें करून आपली अक्कात चालत नाही" (राजवाडे १५१२९३). " त्यांचा योगक्षेम चालावयासी काहीं औकात नाही" (राजवाडे १७१३९).

औजार (न०) [फा० औझार्] शीड.

औरत (स्त्री०) [अ० औरत्] स्त्री.

औलाद (स्त्री०) [अ० औलाद्] प्रजा.

औसाफ (पु०) [अ० औसाफ् अनेक व० वस्फ् चें] लौकिक; अस्करा; कीर्ती. " मोहिवांचा औसाफ होऊन येईल" (राजवाडे ३१९१). " परशुरामपन्त यांस छत्रपतींनीं मारविले सबब विश्वासाव यास मारिले ही गोष्ट बे-हिशोबाची, आमचे घराण्याचे औसाफास योग्य न जालें" (खरे १११६१३५).

क

कड्गाल [फा० कड्गाला = चिक्कू] भिंकारी; दरिद्री.

कड्गोरा (पु०) [फा० कुड्गुरा = कोट] कड.

कज्जा; कजिया (पु०) [अ० कक्षिया] तण्डा; वाद; प्रकरण. " कज्या" (सभासद् ४८).

कज्जे-दलाल (पु०) भाण्डण उपस्थित करणारा; नारद; भाण्डखोर. " बाबले

कजियेदलाल; कोणाचे ऐकावया-
जोगे नाहीत ” (राजवाडे ७ खलप २१७)
कज्जेखोर=भाण्डखोर, भाण्डकुदळ.
कज्या-कटकट (स्त्री०) भाण्डण-तण्टा
(राजवाडे ८१९८३).
कच्-दील [फा० कच्-दिल = कुटिल
मनाचा] कुटिल अगर कच्च्या मनाचा;
भिन्ना; संशयी. “ राजा कच्-दील आहे
येथे भेटीस येतां संशय धरितो ”
(सभासद १४).
कजल्बास [तु० किशिल्बाश्] तैमूरलङ्-
गानें शेर हेंदरास जे गुलाम दिले
त्यांचे वंशज; एक प्रकारची लाल टोपी
घालणारे इराणी सैन्यांतील उत्तम
शिपाई.
कजाख; कजाग [तु० कझाक्] शूर लुटारू;
शूर लुगारी; भाण्डखोर, कर्दनकाळ (स्त्री०).
कजाखी; कजागी (स्त्री०) [तु०
कझाकी] गनिमी काव्याची लढाई;
लूटफाट; युक्ति-हुन्नर. “ ते फौज कजा-
खीस व आमची फौज सन्मुख झुम्जास
कामास येईल ” (दिमरा ११२२). “ इस्मा-
ईल बेग कौठील कोण ऐसें असतां
५००० फौज बाळगून कजागी करितो ”
(राजवाडे १०१२०१). “ चौकशी
पडली असतां कजाखी करून नावें
न साड्गतां घुटून येऊन ” (मराचि
थोशा ३९). “ शिपायगिरी व मस्लत
कजाखी करणें ” (मराचि थोशा ५८).
कट्टा (पु०) [अ० कत्अ] कापणी;
डोचके कापणी; कत्तल.
कत्तल (स्त्री०) [अ० कल्] कापाकार्पी;
हिंसा; बिजन. “ कतलेमध्ये तीन चार
लक्ष माणसें कतल जालीं ” (राजवाडे
६१२४७).

कत्तल-बाज [फा० कल्-बाश्] हिंसा-
प्रिय, रुधिरप्रिय.
कतलाम (स्त्री० न०) [फा० कतल्-ई-
आम्] सरास कत्तल; कत्तल; बिजन.
“ त्यास दीडप्रहर लूट व कतलाम
जाली ” (राजवाडे १११११). “ गोळी
न वाजवितां (शहर) दिलें यास्तव
कतलाम केलें नाहीं ” (खरे ११३२).
“ दोन तीन हजार माणूस कतलाम
केले (= कापून काढिले) ” (खरे ११३३).
कतबा (पु०) कताबत; कताबती (स्त्री०)
[अ० किताबा] लेख; करारनामा.
“ तुमच्या चाकरापासून कतबे घेतले
आहेत कीं तुम्हांकडे चाकरीस जाऊं
नये; त्यास ते कतबे तुमचे तुम्हांस देऊं ”
(राजवाडे ८११७८).
कतार; कतारा (पु०) [अ० किताश्]
उण्यांची राड्या.
कद (पु०) [अ० कद् = उरुची] लायकी
“ कार्कुनांचा कद किती ! ” (होके ४४).
कदम (पु० न०) [अ० कदम्] पाऊल;
पाय; चालतांना दोन पावलांतलें अन्तर.
“ पातशाहींत त्याचा कदम न शिरावा
हें आहेच ” (दिमरा ११३६). “ आमचे
दिलांत रावसाहेबांचे कदम पहावयाची
उमेद बहुत आहे ” (राजवाडे ११६४).
“ जर श्रीमन्त मान्य करितील तर
उत्तम; नाहींतर माझ्यानें निभावणार
नाहीं. या कामांतून मी कदम काढीन ”
(राजवाडे ५११२).
कदम्बोस [फा० कदम्बोस्] पादचुम्बक.
“ प्रथमदर्शनीं मोगलअल्ली नवाबापाशीं
येतांच कदम्बोस झाले ” (राजवाडे
५११११).
कदम्बोशी (स्त्री०) [फा० कदम्बोसी]
पादचुम्बन; भेट घेतांना श्रेष्ठ जनाच्या

पायाला हात लावून त्या हातांचें चुम्बन घेऊन वन्दन करण्याचा एक प्रकार.
 कदर (स्त्री०) [अ० कद्र] किम्मत; पारस; चहा.
 कदर्दान [फा० कद्र-दान] गुणग्राहक; पारसी.
 कदर्वानी (स्त्री०) [फा० कद्रदानो] गुणग्राहकता; मनुष्यपारस. " जें त्यांचे खावन्दगिरीस व कदर्वानीस उचित तेंच करितील " (राजवाडे ३१२०).
 कदर (स्त्री०) [अ० कदर] शक्ती; प्रभाव; अधिकार; ठराव; करार. " आपणाकडे फौजेचे बेगमीस सरन्जाम कदर करून दिला " (वाडसमा ११५५).
 कदिमी; कदिमाई (स्त्री०) [फा० कदीमी] जुनेपणा; जुना लौकिक; जुना स्नेह. " सकारचें काम होऊन येईल; परन्तु तुमचे कदिमीस व निष्ठेस एकप्रकारें दिसेल " (राजवाडे ११३३५).
 " आपल्या कदिमाईस बोल न लागे तो विचार करणें " (राजवाडे ८११९).
 कदीम [अ० कदीम] जुना; पुरातन; गैर-जदीद.
 कदीमल-अध्याम [अ० कदीमल-अध्याम] पुरातन कालापासून. " कदीमल-अध्याम सेणवी मज्कूर याचे पिडी दर पिडी भोगवटा चालिला आहे " (गोईसा १२).
 कन्दील (पु०) [अ० किन्दील] वारा लागून विसणार नाही अशी व्यवस्था ज्यांत आहे असा दिवा; फाणस.
 कनात; कनाथ (स्त्री०) [अ० कनात] कापडी भिन्त; ताडपत्रीची भिन्त.
 कपाप-चिनी (स्त्री०) [फा० कबाचिनी] एकप्रकारचें फळ.

कफन; कफण (स्त्री० न०) [अ० कफन] मृताला गुण्डाळण्याचें वस्त्र; तिरडी.
 " त्याची कफन आणून त्यास माती दिली " (राजवाडे ६११२).
 कफनी (स्त्री०) [फा० कफनी] अ० कफन] फकिराचा पायघोळ सैल साधा सद्रा; जुभा.
 कफालत (स्त्री०) [अ० कफालत] जामीनकी; हमी. " हे दफा कफालतीचे अहद-नाम्यातील नाही " (राजवाडे ५१९४).
 कफारत (स्त्री०) [अ० कुफ; धर्तीवर वजरत, वकालत च्या] तण्टा; तेढ. तुम्हांजवळ आम्हांविषयीं हरएक बाबे-विशीं कफारत पडते, त्या गोष्टीवर न जावें " (पाब ९).
 कबज (न०) [अ० कब्ज] पावती; पोंच. " ऐवज पावोन दीक्षितांची कबजें घेतलीं आहेत " (राजवाडे ११२९४).
 कबाजिगरी (स्त्री०) ताबा; अम्मल. " अलीकडे या राज्यांत कबाजिगरी आर्धी जाली ते गांवीं ठाणें बेसवून तर्फा केलिया आहेत " (राजवाडे १५१०८).
 कबज; कब्जा (पु०) [अ० कब्ज] ताबा; अम्मल; मूठ; पकड; स्वाधीन. " एकमूठ असते तर आपले ह्मतीं कबज राहता " (राजवाडे ६१६००).
 " शत्रूचे कब्जांत राहणें यापेक्षा जीव जाईल तर बहुत उत्तम " (राजवाडे १२१९२). " साल-गुदस्त किंले रायगड मोगलास कबज जाल्ल " (राजवाडे १७१३८). कबज कर्णें = जिड्कर्णें; ताड्यांत घेणें.
 कब्जी ताड्यांतील; अमली. " लश्कर पावसाळे दिवसांत छावणीस आपले कब्जी देशांत यावें " (शिबगुप्त ३६).

कबर (स्त्री०) [अ० कब्र] थडगें; समाधी; समाधिस्थ. “ शेवटीं त्या प्रान्तांचि कबर होऊन राहिले ” (मराचिथोशा ६).

कबरस्तान; कबरस्थान (न०) [फा० कब्रिस्तान्] मूठमाती देण्याची जागा.

कबालत (स्त्री०) कबाला (पु०) [अ० कबालत्-ला] सनदशीर विक्री. “ देश-मुस्ली आपली आपण सुश-रजावन्दीनें, कबालतीनें फरोस्त करून दिली ” (राजवाडे १७११).

कबाला-पत्र (न०) सनद; दस्तैवज (राजवाडे ५२१९००).

कबाहत (स्त्री०) [अ० कबाहत्] दोष; गुन्हा; कुभाण्ड; तण्टा. “ लटक्या कबाहती उठवितील ” (राजवाडे ५१७६). “ खरें बोलावयासी जावें तर कबाहत उठेल; ती आटोपणें मुष्किल ” (राजवाडे ५११६७). “ आपआपल्यांत कबाहत लागल्यानें शत्रूस राजकारणें करावयास जागा होती ” (राजवाडे १९१३५).

कबिला (पु०) [अ० कबीला] कुटुम्ब; बायकामुलें, परिवार.

कबिलेदार=कुटुम्बवत्सल; फटिद्ग नाहीं असा.

कबिले माही [फा० कबिल-माह] महि-न्यापूर्वीं (राजवाडे १०११६४).

कबुली (स्त्री०) [अ० कबूल] सम्मती; मन्जुरी; स्वीकार.

कबुलीजबाब (पु०) [फा० कबूलि-जबाब्] वादांचें म्हणणें न्याय्य आहे असा प्रतिवादीनें न्यायसभेंत दिलेला लेख.

कबुलायत; कबुलात (स्त्री०) [अ० कबूलीयत्] सम्मतीपत्र; कबुली-

नामा; करार नामा. “ कबुलातीचा मज्कूर ” (खरे ११४५७).

कबूल = मान्य; पसन्त; अनुकूल.

कबूल-कतवा (पु०) कबुली-लेख. (राजवाडे ३१४४).

कबूल-कागद (पु०) कबुली-लेख. “ हा कबूल-कागद लिहून दिला ” (राजवाडे ६१९००).

कबूतर; खबूतर (न०) [फा० कबूतर] कपोतपक्षां.

कबूतर-खाना (पु०) कपोतपक्ष्यालय.

कम [फा० कम] अल्प. “ ऐशीं मनुष्यें कम आहेत ” (राजवाडे ५१७६).

“ आपल्यास शिवन्दी कम पडे म्हणोन लिहिलें तें कळलें ” (राजवाडे ६१२२९).

कम-अस्सल; कमसल [फा० कम-अस्सल] हीनकुलांतला; नीच.

कम-इज्जत (स्त्री०) अप्रतिष्ठा. “ अमा गैरहिसाबी जाजती सोसून, कम इज्जतीने व गैर-मेहेरबानानी पेशजी ही खिद्यत केली नाही व पुढेंही न करूं ” (इम ६७).

कम-कसर [अ० कस् = न्यून] कर्मीत कमी. “ मशार्निलेस जाऊन कमकसर एक साल गुज्रलें (राजवाडे १०११६४).

कम-कुवत [फा० कम-कुवत्] अशक्त; दुर्बल.

कम-जात [फा० कम-शात्] नीच; कमसल.

कम-जादा [फा० कम-क्षियाद्] कमी अधिक. “ कमजादा होईल त्याप्रमाणें करार करून घेऊन लेहून पाठवितों ” (खरे ११४३०). “ कम-जवाद् ” (वाढसमा २१२५४).

कम-जास्त=कमजादा; कमी जास्ती.

कम-जोर [फा० कम्शोर] दुर्बल.

कम-तर [फा० कम्तर] अल्पतर; क्षुद्र;
निःसत्व. " पातशाही कम्तर पडली असें
समजून राजियानें विजापूरचे किल्ले तळ
कोंकणांत होते ते सर्व घेतले " (सभा-
सद २०१२१).

कम्तरता; कम्तार्ह; कमी (स्त्री०) उणीव;
उणें.

कम्तरिन [फा० कम्तरिन] अत्यन्त क्षुद्र;
अति नम्र; कर्मांत कमी. " बन्दे कम्त-
रीन " (राजवाडे १५१९९). " या खेरीज
सिबन्दीचें कम्तरिन पन्नास साठ लक्ष
देणें आहे " (राजवाडे १२१८७).

कम-तोल= कमी तोलाचा; हलका.

कम-नशीब [फा० कम्-नसीब] दुर्दैवी;
कम्बक.

कम-नशीब (न०) कम-नशीबी (स्त्री०)
[फा० कम्-नसीबी] दुर्दैव; कम्बकी.

कम-बक्त; कम-बखत [फा० कम्बख्त]
दुर्दैवी.

कम्बकी (स्त्री०) [फा० कम्बरकी]
दुर्दैव; मार खाण्याचा प्रसङ्ग.

कम्बेश; कम्पेश [फा० कम्-व-वेश]
कमी अधिक; अदमासें. " कम्पेश
चाळीस हजार फौज " (खरे ७१३२८८).
" त्याजपासून आम्ही पेंके घेतो, तैसा
कम्पेश घेणें तो ध्यावा " (इम
१९५). " आहेरही कम्बेश दों हजारांचा
आला " (मदबा). " सला शाल्या
प्रमाणें वर्तणूक कम्पेश (तन्तोतन्त)
न केल्यास पारिपत्य होईल " (खरे
५१२६०७). " सावकारी म्हणजे काचेचें
बासन जरा कम्पेश जाहल्यास जन्मास
मुकावयाचें काम " (होकै २२).

कम्बेशी (स्त्री०) न्यूनाधिक्य. " चा-
करीच्या कम्बेशीचे इलाजमास चिन्ता
नाही, परन्तु हरामखोरीचे इलाजमानें
आमचे शिळास बटा आहे (होकै ३३).

कम-हिम्मत (स्त्री०) [फा० कम्हिम्मत]
भ्याडपणा; हलकटपणा. " याजवरून
श्रीमन्तांस आपली कम-हिम्मत दिसेल "
(दिमरा ११२२).

कमर; कम्बर (स्त्री०) [फा० कमर्]
कटी.

कमर-गुर्दा (पु०) कमरेस बान्धण्याची
गदा (इम १०).

कमर्गा; कम्बर्गा (पु०) [फा० कमर्गाह]
कटिभाग; मध्य; सेनामध्य (पाब २३).
" भेटी घेऊन श्रीमन्तांस खाली
किल्ल्याच्या कमर्गांत चौक्या आहेत
तेथें घेऊन आले " (खरे ६१३१९३).
" कम्बर्गाचे बुरूज " (खरे ८१११४).

कमर्बन्द; कम्बर-बन्द (पु०) [फा०
कमर्-बन्द] कमर-पटा; सिद्ध; तयार;
मुस्तेद.

कमर्-बन्दगी; कमर्बन्दी (स्त्री०) [फा०
कमर्बन्दगी; कमर्बन्दी] सिद्धता; तयारी;
मुस्तेदी. " तमाम सुशकीतील सर्दारांनीं
एक-दील होऊन इङ्गजांचे तम्बीवरी
कमर्बन्दी केली आहे " (राजवाडे
१०११९९).

कमर्बस्ता; कम्बरबस्ता [फा० कमर्बस्ता]
बद्धकटी; सिद्ध; मुस्तेद (सभासद ४०).

कमर्बस्ती; कम्बर्बस्ती (स्त्री०) = कम-
र्बन्दी.

कमान (स्त्री०) [फा० कमान] सण्ड-
मण्डल; मेहेराप; धनुष्य; कमठा.

कमान-गार (पु०) [फा० कमान-गर्]
धनुष्यकरणारा; हाडवैद्य. " माण्डी जाया

जाली; मग कमान-गार आणोन बाग्धिली" (राजवाडे ६११२).

कमाणमारी = धनुर्धारी (चित्रगुप्त ३०).

कमाल (स्त्री०) [अ० कमाल्] पूर्णता; पराकाष्ठा; पराकाष्ठेची; पूर्ण; कूल. " त्याज्वरी दिवसें दिवस कमाल मेहेर-यानगी " (चित्रगुप्त १११). " साऱ्या प्राऱ्तांत कमाल (= कुल) जमेवर रयत निस्वत दर सद्दे दहा रुपये (सरे ५१२४७१).

कयास; कियास (पु०) [अ० कियास्] तर्क; अनुमान; मत; विचार. " त्याज्वरून कियास करावा की " (राजवाडे ५१५२). " कयास पुरता करून आम्हांकडे किमपि अन्तर नाही ऐसें समजोन " (सरे ६१३१७२).

कर्कशा (पु०) [अ० कर्कशा] भाण्डण. " ते समयीं याणी भाऊपणियाचा कर्कशा केला नाही " (राजवाडे १६१५५).

कर्ज (न०) [अ० कर्ज्] ऋण.

कर्जखत (न०) ऋणपत्र.

कर्जदार; कर्जदारी (पु०) [फा० कर्ज-दाद्] ऋणको; धनको. " सबब नादारीस आलों आणि लोकांचें कर्जदारी जाहलें " (राजवाडे १३१९१). " तर्फ मज्कूरची रयत कर्जदार (ऋणको) जाली आहे; त्यास कर्जदाराची (धनकोची) निकड होते आणि द्यावयासी मवसर नाही " (वाडसमा २१२२५). " आमचें अवलोकन त्याजला कर्जदारांसारखें होतें " (मदबा २१९१)

कर्जदारी (स्त्री०) ऋणकोपणा.

कर्जबाजारी = अनेकांचें कर्ज काढलें आहे असा.

कर्जरोखा (पु०) कर्जखत.

कर्ज-वाम (न०) [फा० वाम् = ऋण] ऋण.

कर्णा (पु०) [फा० कर्ना; कर्नाय्] एक प्रकारचें वाजविण्याचें शिड्ग.

कर्यात (स्त्री०) [अ० कर्यत् = गांव] तालुका; दहा-बारा गांवांचा पेडा.

करम-फर्माय मुखिलसान = जेहांवर रुपा करणारा (एक किताबत) (राजवाडे ३१४५१).

करामत (स्त्री०) [अ० करामत्] चमत्कार; चमत्कार करून दाखविण्याचें सामर्थ्य; कर्तृत्व; कौशल्य; सुची.

करामती कुशल; द्विकमती; हुन्नरमन्द.

करामात (स्त्री०) [अ० करामात् अनेक व० करामत् चें] महल्कपा. " जे ये समधीं आपलें घेणें गोया (= म्हणजे) करामात जाली " (राजवाडे १११८८).

करार (पु०) [अ० करार्] ठराव; निश्चय; निश्चित; मुकर; कायम. " मन्सबा करार केला " (सभासद् ३०). " राजश्री नारायणराव घोरपडे यांस पाठवणार म्हणतात, करारांत (= निश्चित) नाही " (सरे १११५६६६).

करार-दाद (पु०) [फा० करार्दाद्] ठराव.

करार-नामा (पु०) ठराव-पत्र.

करार-वाकई; करार-वाके [फा० करार् वाकिद्] घडल्याप्रमाणें; बरोबर; अचूक पणें. " करार वाकई हकीकत " (राजवाडे १८१५१). " त्यासी माली-मामलतीचा इतला करार-वाकै देऊ " (राजवाडे ६१६१२) " पा॥ मा॥ करार-वाके अमल होत नाही " (राजवाडे १८१५०).

करारी [फा० करारी] निश्चयी; बाणेदार.

करिणा (पु०) [अ० करिना] हकीगत; वर्तमान; कैफीयत; योग्यायोग्य विचार; सम्बन्ध; अनर्थ; प्रकार. " करिणा जाहीर केला " (सभासद् १४).

“ करिणा कांहीं पातशाहास समजत नाही ” (सभासद ३९). “ कांहीं करिणा जहाला ” (सभासद ३८). “ आम्ही लोक कोणे करिणेयाचे व मोगल लोक कोणे करिणेयाचे हे राव साहेब बेहतर जाणत असतलि ” (राजवाडे ११५२).

करोल; करोळ (पु०) [तु० करावुल.] बन्दूकस्वार.

करोळी (स्त्री०) बन्दूकस्वारांचा मारा. कल्कल (स्त्री०) [फा० कल्कल] वट-वट. कल्बी [अ० कल्ब = मध्य] मध्ये असलेला. “ कल्बी काठी ” (= मध्य डोलकाठी) (वाडमा ११२३६).

कल्मा (पु०) [फा० कल्मा < अ० कलिमा] इस्लाम धर्मसूत्र: “ ला इलाह इल्ला-मुहम्मदुर्रसूल्ला ” (= अल्ला-शिवाय दुसरा देव नाही-मुहम्मद अल्लाचा प्रेषित आहे). कल्मा पदार्थ = मुसलमानी धर्माची दीक्षा घेणे.

कल्हई; कल्ई (स्त्री०) [अ० कल्ई] कथिलाचा मुलामा; आरसा बनवण्यासाठी काचेस एका बाजूने लावावयाचे मिश्रण. “ आरसे आहेत; ज्यांची कल्ई उडाली असेल व पालखीस लागू होत असे असतील ...ते हुजूर पाठविणे ” (राजवाडे १२१५२).

कल्हईगार (पु०) [फा० कल्हईगर्] कल्हई करणारा.

कलन्दर (पु०) [फा० कलन्दर्] भटक्या; दारुड्या; व्यसनी, लोकांतून उठलेला; चेपवा मनुष्य; दर्वेशांचा एक पन्थ; बन्धनांतील साधू.

कलन्दरी [स्त्री०] कलन्दराची वृत्ती अथवा अवस्था; आनन्दी वेपवाई.

कलम (न०) [अ० कलम्] बोरूची लेखणी; दुसऱ्या झाडांत बसवून एक जीव करण्यासाठी तोडलेली पहिल्या झाडाची फान्दी; लिखिताचा भाग; प्यारा; बाब. कलम करणे = छाटणे, तोडणे. कलम-कसाई (पु०) कार्कुनी डावपेचाने दुसऱ्याचे गळे कापणारा.

कलम-जारी (स्त्री०) विज्ञापिपत्रलेखन. “ ते कलम-जारी करून फौज ठेवू लागले ” (मराचिथोशा ९).

कलम-दान (न०) [फा० कलम्दान्] लेखण्या ठेवण्याची लाम्ब पोकळ डबी.

कलम-बन्द [फा. कलम्बन्द] पर्त्री नमूद. “ तेच मज्कूर येक जुरा तफावत न करितां कलम्बन्द केले ” (राजवाडे ११५५).

कलम-बन्दी (स्त्री०) नोन्दी, विषयवार नोन्दी.

कलम-बहादर = लेखणीशूर.

कलम्वार = विषयवार, तशीलवार.

कलमी [फा० कलमी] लेखी; लिखित; पगारी. “ ज्बानी बातमीस व कलमी बातमीस थोडेबहुत अन्तर पडतच आहे ” (सरे २१५७०). “ या स्वारीस कलमी फौज ठेवावी असा इरादा ” (होके ५). कलमी करणे = लिहिणे. “ मुम्बईकरांनी आड्ये यांस कलमीकेले की ” (सरे ७३५७१).

कलाबतू (पु०) [तु० कलाबतून] रेशमी तन्तूभोवती चान्दीची अगर सोन्याची तार गुण्डाळून केलेला जर्.

कलिशता (स्त्री०) [फा० कलिश्] खलश; किल्मिश. “ मासे मनांत आतां कलिशता नाही ” (राजवाडे ५१८५).

कव्हा; कावा (पु०) [अ० कव्हा]

बुन्द; कॉफी. " शहाजादे यासही कव्हा यावा " (राजवाडे ५१२२).

कवायत; कवाईत (स्त्री०) [अ० कवा- इद् अनेक व० काइदाचें] युद्ध विषयक समुदायिक हालचाल; ड्रील; परेड; नियम; पद्धती; युक्ति; कारवाई. " लढाईचे समर्थी कवातीनें चालावें " (राजवाडे १०१६५). " सखारामपन्तानां कवाईत धरिली आहे जे " (खरे ५१२६२५).

कवायती; कवाईती; कवाइतीत=कवायत शिकलेला; हिकमती. " काळे कवाइतीत दहा पांच नित्य येतात " (राजवाडे १०१९११).

कवाळ (पु०) [अ० कव्वाल्] गवई. " कवाळाचें गायन ऐकून... बसांस्त जाले " (राजवाडे ७५०७).

कवाला (पु०) [अ० कवाला] कवाला; सौदापत्र.

कवाली (स्त्री०) एक छटेल गानप्रकार.

कवी-दिल [अ० कवी-दिल्] शक्त-हृदय.

कवी-हाल = (?) बे-शक; बे-वस्वसा.

" तुम्ही कवी-हाल होऊन आपल्या वतनावरी येणें " (राजवाडे १७१३४).

कशीश (स्त्री०) [फा० कशीश्] ओढ; हट्ट. " नचाबाचे प्रकृतीत कशीश फार आहे " (राजवाडे ५११७१).

कस [फा० कस्] व्यक्ती; जण. " कुणबीण कस एक ".

कस्त; कसद (पु० स्त्री०) [अ० कस्द्] हेतू; विचार; निश्चय; सनिश्चय मेहनत. " दुसरे रोजीं... ठाणें खाली देखोन कसद ठाणीं घेण्याचा केला " (राजवाडे १५१२०). " अब्दाली कोठें ? त्याचा कस्त कसा आहे ! " (राज-

वाडे ११२४९). " पुण्यास यावें ही इड्ग्रजाची मोठी कस्त आहे " (खरे ७१३५८५). " आमचे कस्तीस चुकलों नाहीं " (खरे १११४२). " नाना जल्दीनें रवानगी होण्याची कस्त करीत आहेत " (खरे १११६१५४).

कस्त-मशागत (स्त्री०) [अ० मशक्कत्] श्रम-मेहनत (समासद ३०).

कष्ट-मेहनत (स्त्री०) परिश्रम (समासद ६४); खस्त-मेहनत (चित्रगुप्त ७७).

कस्बीण; कज़बीण (स्त्री०) वेश्या; कलावन्तीण; गुञ्जन-स्त्री.

कस्रत (स्त्री०) [अ० कस्रत्] बाहुल्य; व्यायाम; तालीम.

कस्रती-व्यायाम करून कमाविलेले (शरीर).

कस्रे-कम=कम-कसर; कर्मांत कमी. " कस्रे कम हजार फिरडुंगी उतरले आहेत " (चिरा १).

कसब (न०) [अ० कस्ब] कौशल्य; कला; धन्दा; वेश्यावृत्ती. " शिपाई-गिरीचें कसब जेथें तेथें लिहिण्याचें कसब मन्सब्याचें उणें असतें; येथें सारीं कसबें पूर्ण आहेत " (खरे ६१२६५६). " या प्रान्तांचे तमाम मुसलमान लोक प्यादगिरीचें कसब करून पोट भरतात " (राजवाडे ५१६६).

कसबाती=कुशल कारागीर. " कसबाती लोक " (वाडसमा २१७).

कसबी; कस्बी=कुशल; हुन्नरी; हुन्नर जाणणारा.

कसम (स्त्री०) [अ० कसम्] शपथ; सौगन्द. " यांहीं कसम खाऊन साड्गून-पाठविलें कीं " (राजवाडे ११४६).

कसर (स्त्री०) [अ० कस्] उणीव;

सोट. " जमेंत कसर होऊन " (राज-वाडे १०।३५१).

कसलमन्द [फा० कसलमन्द् ८अ० कसल्] अस्वस्थ; आज़ारी; विमार. "मीर-आलम याची तबियत कसलमन्द; येण्याची ताकद नाही " (राजवाडे ५।१५३). "दौलाची तबियत कसलमन्द सबब मीर-आलम रात्रन्दिवस त्याचे समीप असतात (राजवाडे ७।१०८).

कसा (पु०) [फा० कसा] लाम्ब व अरुन्द अशा पिशवी; हमेणी.

कसाब (पु०) [अ० कस्साब्] खाटीक; कसाई.

कसाबी (स्त्री०) [फा० कस्साबी] खाटकाचा धन्दा; कौर्य; क्रूर. ' कसाबी करणी '.

कसालत (स्त्री०) कसाला (पु०) [अ० कसालत्-ला] पीडा; दुःख; सङ्कट; श्रम. " राजश्री गोविन्दपन्त मामा वृद्ध. त्यांनी कसाला किती करावा " (खरे ९।५६८५). " त्यांजला लिहिण्याचा कसाला होईना " (राजवाडे ६।२५१).

कसीद करणें. [८ फा० कशीदन्] काढून घेणें.

कसीदगी (स्त्री०) कमी करणें. " ज़रूर एकवक्त पादशाही कामाबद्दल काहीं कसीदगी केले तरी अवल-सवाईने मुबादला देऊनु बाजद कसीद करावें " (इम ६७).

कसूर (स्त्री०) [अ० कुसूर] चूक; हयगय.

कसोशी (स्त्री०) [फा० कोशिश] मेहनत; दक्षता. " कसोशीत आणणें " कष्टसाध्य करणें, जेदस्तांत आणणें (पाव १६).

कहर (पु०) [अ० कहर] ईश्वरी क्षोभ; अनर्थ; गहजब.

कहरी [अ० कहरी] कडक; निष्ठुर. " पारिपत्यही कहरी होत असतें " (खरे ८।५३९५).

कहरी [फा० कारी] प्राणहारक; मर्मभेदी. " जखमा शखांच्या कहरी लागून मृत्यू पावले " (चित्रगुप्त ७०).

कहार (पु०) कहर. कहार माण्डणें (बायकी शब्द) अतिशय त्रास देणें; उच्छेद माण्डणें

कही (स्त्री०) [फा० कही] दाणा-वैरण वगैरे मिळवून आणणारी लश्करी तुकडी; दाणा - वैरण. " मशानिल्लेचे खेड्यांची कही शेतें कापून नेली " (खरे ५।२३१२).

काईल; कायल; कायर [अ० काहिर् जेता] दण्डित; जित; कुण्ठत; निरुत्तर. " दोंहीकडून तुम्ही काईल व्हाल तेव्हां आम्हांवर शब्द " (राजवाडे १।२२६). " पत्र कोठें आहे तें काढावें म्हणजे आम्ही त्यांस काईल करूं " (खरे ५।२५७३). " याप्रमाणें बोलून कायल केलें " (दिमरा १।३६).

कागद (पु०) [अ० काघस्] चिन्ब्या वगैरेपासून रान्धा तयार करून लिहिण्यासाठी केलें पत्र.

कागद-पत्र (न०) पत्र; चिठी-चपाटी. " कागज-पत्र " (राजवाडे १३।९३).

कागदी = कागदाचा; कागदाप्रमाणें पातळ सालीचे (लिम्बू). कागदी घोडे नाचविणें=कलम-बहादुरी दाखविणें. कागदी जवान=काडी-पेहेलवान.

काजी (पु०) [अ० कासी] मुसलमानी धर्मशास्त्राप्रमाणें निकाल देणारा मुसलमान न्यायाधीश.

काजी-शरा [अ० शर्अ = धर्मशास्त्र]
धर्मशास्त्रज्ञ (वाडशाळ १८३).

कानू (स्त्री०) [अ० कानून] कायदा;
अट; पट्टी. “ पूर्वापार यास माफ असतां
हाली नवी कानू करावयास कायी
गरज ! ” (राजवाडे २०१३६०).
“ त्यांनीं अशी कानू कधीं आपणावर
चढवून घेतली नाही ते आतां कसें
कबूल करितिल ! ” (खरे २६१४).
“ हल्ली सालोसाल नजरेची कानू गांव-
गन्नास बसविली ते दूर करावी ”
(ऐटि २४१).

कानू-काननात (स्त्री०) [अ० कानू-
नात् अनेक व० कानूनचें] पट्टी.
“ वेडी, जेठा व बाजे कानू-कानना-
तीचा उपसर्ग न देणें ” (राजवाडे
२०१३६०).

कानुगो; कानुगो; कानगो (पु०) [फा०
कानून-गो] जमिनीची, वहिवाटीची, व
वसुलाची नोन्द् ठेऊन माहिती पुर-
विणारा व केव्हां केव्हां मोजणी कर-
ण्यांत व धारा ठरविण्यांत मदत कर-
णारा वतन्दार मुल्की अधिकारी.

कानुगोई; कानुगोई (स्त्री०) कानुगोचें
काम अगर वतन. “ सकार मज्कूर
येथील कानुगोईचें वतन ” (राज-
वाडे १२११७४).

कापूर [अ० काफूर] एका वनस्पती-
पासून निघणारें सुगन्धी हिमशुभ्र
ज्वालाघाही द्रव्य.

काफर; काफिर [अ० काफिर] अश्रद्ध-
धान; यहुदी, ख्रिस्ती अगर मुसलमान
धर्मग्रंथावर विश्वास न ठेवणारा; नास्तिक;
लुबा; लबाड. “ या कलीमध्ये मुस-
लमान काफर जहाले यांचा संहार करा-

वयाकरितां रहीमनें पैदा केला आहे ’
(चित्रगुप्त ७०).

काफर-शाई (स्त्री०) काफिर-राज्य.
“ यवनांचे मनांत कीं काफर-शाई
जाहली ” (ऐटि ११९८).

काफला (पु०) [अ० काफिला] प्रवा-
शांचा अगर लमणांचा ताण्डा; कार्वाण;
समूह (जहाजांचा). “ कितीयेक ते
काफले लूटिताती ” (इम २४).

काबजात; काबीजाती (स्त्री०) ताबा;
अम्मल; सत्ता. “ यानन्तर सिद्दीच्या
किल्ल्याच्या काबजातीची मुबारखी आँ
शहामत-पन्द्यास दिली जाली ” (ऐटि
२१९०). “ यावरी त्यांची काबीजाती
बैसली ” (मेदसमा २१७).

काबीज [अ० काबिज्] कब्जा घेणारा;
सत्ताधीश; आधीन; हस्तगत. “ पुन्हा
पाटीलबाबा सलतनतींत काबीज होईल ”
(दिमरा १२५२).

काबीज-मुतसरीफ [अ० काबिज् =
अ० मुतसरिफ्] कब्जा व वहिवाट
उपभोगणारा. “ हर्गाह की काबीज-
मुतशरीफ बहात्तर बसें नाही, आणि
सनद-अस्नादही नाही, मर्द तुफानी
आहे ” (राजवाडे २०१४७).

काबील [अ० काबिल्] कर्तृत्ववान्; कर्तव्य-
गार.

काबुची [फा० काबूची] लुच्या; धूर्त;
फसव्या; मकरी. “ मोगल लोक काबुची
आहेत ” (राजवाडे ११५२).

काबू (स्त्री०) [फा० काबू] सन्धी;
कब्जा; निर्यन्त्रण; बळकट; मजबूत.
“ आपली काबू (सन्धी) साधून तेथें
न गुन्ततां महाराजांनीं स्वराज्यास यावें,
पादशाहा याचे काबेशींत न राहवें ”
(चित्रगुप्त ५८). “ तुलें त्याची

काबू साधली आहे एवढे खरे ” (खर ७१३३१०). “ मस्लत काबूस आली (= सन्धीस आली, जमली) त्यास आम्हास देणें प्राप्त झालें... राजनीती अशीच आहे ” (खरे १११२२). “ पातशाहाचे मनांत... स्वामींचे काबूंत राहावें ” (दिमरा ११११). “ ऐसें जाणून काबूपुर्ते (वेळ मारून नेण्यासाठी) इङ्ग-जाती बोलणें पैका घेतला ” (दिमरा ११५२). (चैनराय दुर्ग) “ इतका काबू (= मज्बूत) किल्ला असून एकाएकी फत्ते झाला ” (खरे १२२२).

काबू-वख्त (पु०) सन्धी. “ खाली मैदान देखून व काबू-वख्त पाहून ” (खरे ७१३५६७). “ हाच काबू-वख्त मुखालिफाचे पायमल्लीचा आहे ” (राजवाडे १०११९१).

काबूकार; काबूयार; काबूवर [फा० काबूयार] धूर्त; हिकमती. “ जाटांत जीव आहे... मोठा काबूकार आहे ” (राजवाडे १११३९). “ काबूवर फिरङ्गी खरा ” (आयाह ३).

कायदा (पु०) [अ० काइदा] नियम; शिरस्ता; वहिवाट.

कायदेबाज् = कायदेपण्डित.

कायदेशीर = सशास्त्र; न्याय्य.

काईम; कायम [अ. काईम्] उभा; स्थित; मज्बूत; गैर-रद्द; काबीज. “ परन्तु आठपन्धरा दिवसांत सारीं स्थळें इङ्गजातींनीं काईम करितात ” (खरे १११६०७९).

कायम-जुबान स्थितप्रतिज्ञ. “ फरासीस कायम-जुबान व बहादूर आहे ” (चिरा २२).

कायम-मकाम (पु०) [अ० काइम्-मकाम] “ येक अधिकारी तगीर होऊन त्याचे कामावर दुसरा होणें त्यास कायम-मकाम असें म्हणावें ” (राजवाडे ७१९५).

कायम-मिजाज् [काइम्-मिशाज्] निश्चयी; अचञ्चल; (खी०) कायम मिजाजी. “ साम्प्रत तिकडे कायम मिजाज् व मज्बूत एक नवाब नजबखान आहेत ” (दिमरा ११८). “ तस्मात् काईम-मिजाज् नाही (खरे ८१३९३२).

कायम-मिजाजी (खी०) [फा० काइ-म-मिशाजी] करारीपणा; निश्चयीपणा “ यांचे कायम-मिजाजीचा प्रकार म्हणावा तरी मेणाचें नाक यांचा मिजाज् आहे ” (दिमरा ११२३८).

कायमी; काईमी (खी०) [फा० काइ-मी] निश्चिती; स्थैर्य; मज्बुती. “ कल-कत्तेकराचें लिहिणें रास्त, दुरुस्त व कायमीचें (खरे ७१३५६८). “ सकाराचे वचनाची कायमी कशी ते आइन्दे जहुरांत येईल ” (राजवाडे १०११६६). “ स्नेहांत दुसरा प्रकार न घडला व घडावयाचा नाही; तिकडील मात्र कायमी असावी ” (राजवाडे ५१९८८). “ पहिल्या दिवशीं जागा घेतली त्याचीच काईमी होते ” (ऐकिप्र ८८).

कायर [? अ० काहिर] लाचार. “ रुपये शेर अन्न व रुपयाच्या पांच पेण्ड्या चान्याच्या झाल्या; ते कायर जाले ” (होकै ६३).

कार्किर्द (खी०) [फा० कार्किर्द्] राजशासन; अम्मल; राजशासनाचा काल.

कार्किर्दी-दर-कार्किर्दी = एकामागून एक राजाच्या अम्मलांत (राजवाडे ८१९६).

कार्कुनी (स्त्री०) [फा० कार्कुनी] कार्कुनाचें काम अगर हुद्दा.

कार्कून (पु०) [फा० कार्कून] कार्यकर्ता; मुत्सद्दी; हिशेब व पत्रलेखक; खर्चघाश्या. "महालीचे कार्कुनानी इस्कील करून दुम्बाला करित नाहीत" (राजवाडे २०१५२).

कार्खाना (पु०) [फा० कार्खाना] उद्योग-शाळा; काम करण्याची जागा

कार्खान-नीस (पु०) = कार्खाना - कार्कून.

कार्खान-दार (पु०) कार्खान्याचा मालक.

कार्खानदारी (स्त्री०) कार्खान्याची मालकी; भाण्डवल-सत्ता.

कार्खानेजात [फा० कार्खानेजात्] कार्खाने. " तमाम कार्खानेजात चर्राईस जाण्याचा हुकूम जाला " (राजवाडे ७१६६).

कार्गर् [फा० कार्गर्] परिणाम-कारक; लागू; प्राणघातक.

कार्गरी (स्त्री०) परिणाम; यशस्विता. " परन्तु अडचण व पर्जन्य कार यास्तव कार्गरी जहाली नाही " (राजवाडे १४३५).

कार्चोबी [फा० कार्चोबी] वेलबुटीदार. " खिलत पाच पारचे कार्चोबी दिला " (राजवाडे ७१०).

कार्पर्दाज (पु०) [फा० कार्पर्दाज्] कार्यकर्ता; मुत्सद्दी (खरे ७३५६६). " परन्तु कार्पर्दाज यांचा अर्ज आपल्यास मान्य पडून इरादा लढाईचा धरिला " (राजवाडे ५१३०).

कार्भार (पु०) [फा० कार्-उ-चार] व्यवस्था; राजशासन; इन्तजाम; उद्योग.

कार्भारी (पु०) [फा० कार्भारी] व्यवस्थापक; कार्यकर्ता; दिवाण; (कुणचाऊ भाषेत) नवरा.

कार्वाण (पु०) [फा० कार्वाण] व्यापा-यांचा अगर प्रवाशांचा ताण्डा; काफला.

कारन्दाज = काबील; कारस्थानी.

कारन्दाजी (स्त्री०) कारस्थानीपणा; कारस्थानी; शहाणपणा. " कारन्दाजीची मसलत साड्गितली ते न ऐकिली " (जोरा ३६).

कारस्तानी (स्त्री०) [फा० कारिस्तान्] कार्य-कौशल्य. " तुम्ही आपले कारस्तानीने नचाबांस सुख दाखवावे हेंच योग्य " (राजवाडे ५११७०). " तुम्ही कारस्तानी व हिम्मत धरून काम केलें " (ऐटि ५१५).

कारागिरी (स्त्री०) कौशल्य; करामत; कसब.

कारागीर (पु०) [फा० कार्गीर्] कुशल कामकरी.

कारीगर; कारीगार; कारेगर; कारेगार (पु०) [फा० कारीगर्] कुशल कामकरी; कामकरी. " बहुत दिवस नगास लागले. त्यास दडगा इकडे; कारीगर नमिले " (राजवाडे ३१९६८). " रेशीम पाठविले हें कारेगरास देऊन धोतरजोडे...करवणें " (मददा २३६). " गाडे छकडे चारपांच भरून बहून सितावीनें कारीगार सुद्धा पाठवून देणें " (राजवाडे ६१३८६).

कारि र; कारेगार; कारागीर [फा० कार्गर्] परिणामकारक; लागू. " हळा जहाली होती परन्तु कारीगार जहाली नाही " (राजवाडे १४३५). " होळकर वगैरे यांची हळा झाली होती, परन्तु कारेगार झाली नाही " (खरे ११३९७). " बाहेरच्या तोफा अद्याप कारागीर नाहीत (खरे ११६१३८).

कारेगिरी (स्त्री०) [फा० कार्गर्] परिणाम. " चैनराय दुर्गास तीन दिवस

तोफा लाविन्या आहेत....कारे गिरी होत आहे; परन्तु फारसें भिन्ताड पडत नाही ” (खरे १२११). “ तुमच्यानें जे कारेगिरी होईल ते करणें ” (राजवाडे ६१३८५).

काल्बूत (पु०) [फा० काल्बुद्] पगडी, जोडा, कपडा वगैरे बेतण्याकरितां केलेली लाकडां आरुती.

कावा; कव्हा (पु०) [अ० कह्वा] बुन्द; कॉफी.

कावा-दावा (पु०) [अ० दअवा=भाण्डण] भेद-दण्ड. “ मूलस काव्यादाव्यानें सर कळून ” (पाव १७).

काशीद; कासद (पु०) [अ० कासिद्] नेहर्माचा पत्रें पोहोंचविणारा दूत. “ कासद ” (राजवाडे ८१२०१ व दिमरा ११९०).

काहिली (स्त्री०) [फा० काहिली ८ ८ अ० काहिल=आळशी] आळस; दिर-ड्गाई. “ सुस्ती या काहिली इत्यादि अन्याय ” (मराआ ३०).

काहील; काईल निरुत्तर (वाडमा ११ १३८).

किताब (स्त्री०) [अ० किताब्] पुस्तक; लेख.

किताब्वाना (पु०) पुस्तकालय, ग्रन्थसङ्ग्रहालय; ग्रन्थविक्रीचें दुकान.

किताब (पु०) [अ० खिताब्] सम्योधन; पदवी. “ बहादुरीचा खतवा दिला व काम दिवानीचें याज्वर बहाल राखिलें ” (राजवाडे ३१३४९).

किताबत; किताबती (स्त्री०) [८ अ० किताबत्] लेख; [८ अ० खिताब्] पदवी. “ त्यांस हम्बोरराव नांव-किताबती देऊन ” (सभासद ६२).

किता (पु०) [अ० किताब् लेखन; अ०

किता=चिट्ठी] आदर्शभूत म्हणून पुढें ठेवावयाचा वळदार अक्षरें काढलेला तका; वळण; बाबत; चिट्ठी.

कितेब (पु०) किताबत; लेख. “ हिशेब-कितेब ” (राजवाडे १५१२५४).

किन्खाप (पु०) [फा० किन्खाब्] बहुरङ्गी जतारी कापड.

किन्खापी किन्खापाचें.

किन्तान (न०) [अ० कतान्-कतान्] एक प्रकारचें कापड.

किनार; किनारी (स्त्री०) [फा० किनार्] कांठ; कोर; लेख.

किनारा (पु०) [फा० किनारा] तीर; कांठ.

किफायत; किफाईत (स्त्री०) [अ० किफायत्] नफा; फायदा; लाभ.

किफायत-सर्फा (पु०) फायदा.

किफायत-जर्फेवार फायदेशीर (वाडमा ११४९).

किफायती; किफायतशीर [फा० किफायती] फायदेशीर.

किब्लेगाह [फा० किब्लागाह = प्रार्थना करितांना ज्या दिशेकडे तोण्ड करावयाचें ती दिशा] बन्दनीय. किब्लेगाह नारायणराव साहेब ” (खरे ७१३५६५).

किम्मत (स्त्री०) [अ० कीमत्] मोल; योग्यता.

किमती [फा० कीमती] मूल्यवान; बहुमोल.

किमया (स्त्री०) [फा० कीमिया] हीन धातूचें सुवर्ण बनविण्याची गूढ विद्या.

किमयागार; किमयागर (पु०) [फा० कीमियागर्] किमया करणारा.

किर्द (स्त्री०) [फा० कर्द=काम] रोजनिशी; रोजचा जमासत्तच नोन्दण्याची वही; लावणी. “ पावसाळा, कौल देऊन

आज्ञा केली तर रयत उमेद धरून किर्दा करितील" (राजवाडे ६१२८).
किर्द-आबादानी (स्त्री०) लावणी-सन्चणी.
 "तरी बेशक होऊन आपले गांवचे गांवीं राहून वसाहत करून किर्द-आबादानी करणें" (राजवाडे १६१५५).
किर्द-महामुरी; किर्द-मामुरी (स्त्री०) [८अ० मअमूर=आबाद] लावणी-सन्चणी; लागवड व वसाहत. " त्याणीं तेंथें किर्द-मामुरी केली " (राजवाडे १५१२०२).
किर्मिजी [अ० किर्मिशी] एक प्रकारच्या चकाकणान्या लाल रङ्गाचा; रुमिज.
किराया (स्त्री०) [अ० किराया] भाडें.
 "दोन नांवा, तीनशें रुपयांची किराया करून पटण्यास आलों" (पदमव ७३).
किला (पु०) [अ० कलआ] गड; दुर्ग; कोट.
किली (स्त्री०) [फा० किलीद्] चावी.
किलेदार (पु०) [फा० कलआ-दार्] दुर्गाधिपती; किलेकरी.
किलेजात [फा० कलआ-जात् अनेक व०] किले. "किलेजातचा बन्दोबस्त" (वाडसमा ३११६).
किलेनशीन=किल्यावरील; किल्यावर कैद.
 "मन्सबदार किलेनशीन वसन्तगड" (राजवाडे १५११५) "रघुपतराव नारायणाचा पक्ष केल्या; ते किलेनशीन केले" (मद्दा ११७८).
किलेबन्द [फा० कलआबन्द] किल्यास वेढा पडल्यामुळें अडकलेला "एखादे किल्यावर राहून किला भाण्डवून दम खावा म्हणतांही किलेबन्द झालें असतां परिणाम नाही" (मराचिथोशा ३७).
किलाफ (पु०) [अ० सिलाफ] वर; वैषम्य; संशय; कपट.

किलावा (पु०) [फा० कलावा] हत्तीचा गळपट्टा, ज्यांत माहूत पाय अडकवितो.
 "पायावरती चढोन किलाव्यांत बसले" (आयाह ११).
किस्न; किस्ती (स्त्री०) [अ० किस्त्] कर्जफेडीचा हसा; निशा. "किस्तीस इतकी शर्त कशास पाहिजे ? " (राजवाडे ५१३२). "बाकी बचीस लक्ष रुपये राहिले ते सावकारी खिस्ती करून द्यावी" (खरे २१९८६५).
किस्त-बन्दी (स्त्री०) [फा० किस्त्-बन्दी] हसेबन्दीनें देण्याची फेड; निशा. "किस्तबन्द्या करून" (दिमरा १११२२). "सद्दू पन्धरा लाख रुपये दर्साळ येक लक्षप्रमाणें पन्धरा वर्षांत अदा करावे या प्रमाणें किस्तबन्दीचा ठराव जाला" (राजवाडे ७१३२).
किस्ती (स्त्री०) [फा० कश्ती] होडी; नौका. "येथून एक किस्ती भाड्यानें साठ रुपये करार करून निघालों" (पदमव ८०).
किस्मत (स्त्री०) [अ० किस्मत्] प्रारब्ध; नशीब. "परन्तु दुनियादारी किस्मतींत थोडे दिवस होती" (ऐटि ३११७).
किसा; किस्सा (पु०) [अ० किस्सा] गोष्ट; तण्टा. "याप्रमाणें किसे किनई साड्गतो" (खरे ८१३३५२). "या प्रमाणें किस्सा निर्गत होऊन स्वारी माघारी फिरली" (होकै २).
किसान (पु०) [फा० किसान ८ फा० किसान्] शेतक्या; कुणघट. "तेथें अफजल तूं किसान मजला दृष्टीपुढें दीसतें" (चित्रगुप्त २६).
कुडता; कुडती; कुडतें [फा० कुर्ता] अङ्ग-रख्याच्या आतील सैल सट्टा.

कुती (स्त्री०) [तु० कूती] पेढारी. “अङ्गु-
राची कुती” (दिमरा ११०१).

कुद्दा (पु०) [अ० कृद्दा] आदर्शभूत
पुढारी. “कुद्दा उमराय नसत निशान”
(इम ६५) = यशस्वी अभिरांचा
आदर्शभूत पुढारी.

कुद्रत (स्त्री०) [अ० कुद्रत्] सामर्थ्य;
ईश्वरी शक्ती; निसर्ग.

कुद्रती [फा० कुद्रती] ईश्वरी; ईश्वरदत्त;
नैसर्गिक.

कुन्ज (पु०) [फा० कुञ्ज] कोंपरा.
“कुन्जावरी” (वाडमा २१७२).

कुन्हा (पु०) [अ० कुन्ह] मर्म; खेंच;
दोष; क्लिप्त; दंश; वैर (? ८ फा०
कीना). “त्याचे कुन्हे ध्यानांत घेण्या-
करितां अलाहिदा पुरवणी तुम्ही लिहिली”
(राजवाडे ७ खलप २१२०). “त्यांनीं
तहाचे मजकूर तुम्हांस साङ्गितले त्यां-
तील दगाबाजीचे कुन्हे आहेत ते तुम्हांस
समजले नसतील” (राजवाडे १२१८७).
“हिशेबाची कुन्हा बाईस काय समजे ?”
(मदबा २१२५). “आम्ही जिवादा-
रभ्य श्रम करून कामें करावीं त्यत
उगेच कुन्हे काढीन जावे हे भाव जाहले”
(ऐटि). “मागील गुणदोष, चित्तांत
कुन्हा न राहे अशीं श्रीमन्तांचीं ममता-
पुरस्कर पत्रें आणवावी, नी मग रवानगी
करावी” (मदबा १११३). “नाहींतर
फडणीस पन्त कुन्हाणें म्हणतात असें
वाटत होतें” (ऐटि १३१). “परन्तु त्या
शिलेदाराचे बायकोस नांव कळतांच
कुन्हा धरून भोजनास चाङ्गलें करून
घातलें आणि वाटेंत मारेकरी ठेऊन
आपल्या दादल्याचा सूड घेऊन मार-
विलें” (राजवाडे २१२९).

कुफ्राण; कुफ्राण्ड (न०) कुफ्राणा
(पु०) [अ० कुफ्राण] काफरशाई;
अधर्म; लबाडी; हरामखोरी. “पुढें धर्म
उच्छिन्न होऊन तेरावे सद्दीत कुफ्राण
माजेल” (ऐस्कुले ६५). “कुफ्राणा
तर खराच” (खरे २१९८५). “गांवांत
हरिकीर्तन केल्यास कुफ्राणा करितात
म्हणोन धोण्डेमार करावा” (वाडसमा
३१९६९).

कुफर (पु०) [अ० कुफ] स्वामिद्रोह;
निमकहरामी. “त्याणीं सकारलक्षें काहीं
एक कुफर न करितां चालावयाचा तह-
नामा ठरविला” (मराचिथेशा ६७).

कुफार (पु०) [अ० कुफार] अनेक व०
काफिरचें] लुच्या; हरामखोर; बखेडेखोर.
“जकार नामक म्हैसकर... हस्तगत
करावा; सगळा कुफार तो आहे” (खरे
१०१५२०२). “एक दोन कुफार
तोडले म्हणजे सर्वांवरी दाव बसेल”
(खरे ११९९). “आपण लिहिल्या
अन्वर्थें कुफार तितके तिकडे नेमावेंसें
ठरलें” (खरे ६१२६७३).

कुभाण्ड (न०) कुफ्राण; बनावट पुरा-
व्यांचा डोलारा; खोटा आळ.

कुभे (स्त्री०) [अ० कुब्ह] दोष.
“म्हणजे चांत हुस्न-कुभेह कोणती
आहे ती ध्यानांत घेईल” (राजवाडे
५१८४).

कुमक (स्त्री०) [तु० कुमक्] मद्दत;
उपराळा; उपराळा करणारी सैन्याची
तुकडी.

कुमेत; कुमैत; कुमाईत [अ० कुमैत]
मानेचे केस व शेंपूट काळें असा
ताम्बूस रङ्गाचा (घोडा). “परन्तु ती
(= करवीरची जिजाबाई) आटोकाट
कुमैत (? = हुशार अगर संशयी)

तिजला कोणाचा विश्वास नाही
(खरे ११३१२).

कुर्नास; कुर्निसी; (स्त्री०) कुर्निसा; कुर्निसात
(पु०) [तु० कोर्निश; अनेक व०
कोर्निशात्] नम्रतापूर्वक वन्दन.
“ कुर्निसी ” (ऐस्कुले ७५).

कुर्बाण; खुर्बाण (न०) [अ० कर्बान्]
ईश्वरास दिलेला बळी; अर्पित.

कुर्बाणी ईद (स्त्री०) मुसलमानांचा ‘ बली-
दिन. ’

कुराण (न०) [अ० अल्-कुर्आन्] मुस-
ल्मानांचा प्रख्यात धर्मग्रन्थ.

कुर्रे-बाज [फा० कुर्आ-बाज्] सोड्गट्या
खेळणारा; बुद्धिबलाढ्य; काबील; ऐट-
बाज “ मनुष्य कुर्रेबाज; हा येथें अस-
ल्यास मावांडचे सर्दार लगामी लावील ”
(जोरा १०).

कुल; कूल (न०) [अ० कुल्] अखिल;
तमाम; बेरीज.

कुल-अख्त्यार (पु०) सर्वाधिकार.

कुल-अख्त्यारी (पु०) सर्वाधिकारी.

कुल्कुला (पु०) [अ० कुल्कुलान्]
स्नानगी कार्भारी; सर्वाधिकारी (मराचिं-
थोशा ८९).

कुल्फी (स्त्री०) [अ० कुफली] तसळी
वजा चिनीमातीचें भाण्डें. “ कुल्फ्या-
शाकणीसुद्धा ” (राजवाडे २२।१११).

कुल्बाब-कुल्कानू=सर्व प्रकारच्या पट्या व
नियम. हा शब्दचय संनदांत येतो.

कुलाब (पु०) [अ० कुलाब्=ससाण्याची
टोपी] टोप; आच्छादन. “ टोपीस हिरा-
मोती मानीकाचे कुलाब घालोन ”
(इम १३).

कुलाबे-दार [अ० कुलाबा = बिजागरी,
पकड] दस्ती “ वरती शाकणी कुलाबे-

दार कुल्फी मज्बूत ” (राज-
वाडे २२।३५).

कुल्हापोश; कुलाहपोश (पु०) [फा०
कुलाह-पोश्] टोपीवाला; इंग्रेज. “ तरी
आम्ही आपले दोस्तीवर नजर देवून...
कुलाह पोशाची तम्बूची कामावर नमूद
जालें असो ” (राजवाडे १०।१८२).
“ हजुराहून ही इकडील कुल्हापोशाची
सजा करणें मन्जूर आहे ” (दिमरा १।७).

कुलियात [अ० कुल्लीयात्] तमाम; सर्व;
सर्वथा. “ दोही दौलती कुलियात तुम्ही
आम्ही मिळून सम्भाळावी ” (राज-
वाडे ५।२३).

कुली; ली [अ० कुलि] तमाम; सर्वस्वी.
“ कुली वजीर मुस्तेद कलून उभे केले ”
(चित्रगुप्त ६५). “ कुळी पादशाही वजीर
बोलावून आणून ” (चित्रगुप्त ४०).
“ त्याणें जें काय आपले स्वार्थामुळें मह-
जूर सनदपत्र केलें असेल तें कुली बातील
(अगदी खोटे) आहेती ” (राजवाडे
८।४८). “ कुली खुलासा (= पूर्ण शुद्ध-
भावाचा) नेमस्त मुदा (= नेमस्त मुद्दे
घालणारा) व इतबारी हेजीब बहुत
सत्वर पुढें पाठवून देणें ” (इम ८९).
“ कुली कार्य भाग करणें ” (राज-
वाडे ६।२०७).

कुली (पु०) [फा० कुली] गुलाम;
मजूर.

कुल्प (न०) [अ० कुल्प्] तालें.

कुवत (स्त्री०) [अ० कूवत] शक्ती.
“ सर्दार... हजुरात वगैरे असतां
त्याची काय कुवत आहे ! ” (खरे
१।१३१).

कुशाद [फा० कुशाद्] मोकळें. “ रान-
भैदान जागा कुशाद पाहून तळें पाठीशीं

घेऊन मुक्काम करवितों ” (खरे ११८४३).

कुस्ती (स्त्री०) [फा० कुस्ती] शोम्बी; मल्लयुद्ध.

कुसूम; कुशून (पु०) [तु० कुशून] टिपूचें कवायती पल्टण, एकन्दर १२०६ लोकांचें. “ मापिल्यांनीं दोन कुशून व दोन रिसाले टिपूकडील लढाई करून गारत केले ” (राजवाडे ७ । १२८).

कुसूर [अ० कुसूर=चुकी] भाण्डण. “ पाटलामध्ये व आम्हामध्ये कुसूर पडून ” (राजवाडे १५ । ३३). “ त्यांसी जरी आपण कुसूर करावा तरी ते सबल ” (इम ४६). “ देसपाण्डियांनी कुसूर करून चालों देत नाही ” (राजवाडे २० । ३०४).

कुही [फा० कूही] डोङ्गरी. “ सर्कारांत कुही शेळाचें प्रयोजन आहे ” (वाड-समा १ । ९७).

कूच (न०) [फा० कोच्] प्रयाण; मजल. “ हल्ली हेदराबादेहून नबाबाचीं चार कुचें टिपूच्या मोकाबल्यावर जाहलीं अशीं डांकेचीं पत्रें आलीं (खरे ८ । ४३२५).

कूच दर कूच=सारख्या मजला मारीत.

केरवा (पु०) [फा० कद्-रुबा] तृण मणी; पिवळा दृष्टमणी.

कै [फा० कै] केव्हां.

कैची (स्त्री०) [तु० कैची] कात्री.

कैद (स्त्री०) [अ० कैद्] बन्दीकरण, नियन्त्रण; शिस्त.

कैद-कानू (स्त्री०) बंदोबस्त; अम्मल.

“ दिल्ली म्हणजे बादशाही तख्ताची जगा; तेथील अमर्यादा करून फौज दरवर्षी पाठवून, कैदकानू तुम्ही आपली बसविली ” (पाब १५).

कैद-खाना (पु०) तुरुङ्ग; कारागृह.

कैद-दगा (पु०) [अ० कैद्=फसवणूक] फसवेगिरी. “ तिकडे मिळाले; मग यास का कैद-दगा म्हणावा तरी इङ्गज हठऊन तद्दग करून बडोयास घालविले ” (राजवाडे १९ । ८४).

कैद-वार [फा० कैद्-वार्] नियन्त्रित; कक्षांत; हुकमांत (सभासद ९).

कैदी (पु०) [फा० कैदी] बन्दीवान.

कैफ (पु०) [अ० कैफ्] धुन्दी; उन्माद.

कैफी [फा० कैफी] मादक; मादक पदार्थांचें सेवन करणारा.

कैफियत् (स्त्री०) [अ० कैफीयत्] वर्णन; हकीगत; करिणा.

कैली [अ० कैल्=माप] मापी. “ तान्दूळ कैली कोठीमापें पांच मण ” (राजवाडे १५ । २२४).

कैवजा [अ० वज्जू] अनेक प्रकारें. “ येथें आलियांनीं रुक्नुद्दौला यास वस्वास येईल म्हणोन कैवजा लिहिल ” (राजवाडे १५३).

कोका (पु०) कोकी (स्त्री०) [फा० कूका] पागोट्याचा वरील चोंचीसारखा उन्चवटा.

कोत्वाल (पु०) [फा० कोत्वाल] किलेदार; दारोगा.

कोता [फा० कोताह्] टुंका; आंसूड; सड्कुचित्; अपुरा.

कोताई (स्त्री०) [फा० कोताही] आंसूड-पणा; कमीपणा; कमताई. “ वसूल घेण्यास सख्ती करितां कोताही केली नाही ” (ऐटि ५१११).

कोते-अन्देश [फा० कोताह्-अन्देश] अ-दूरदृष्टि; अविचारी.

“ आमचे वाकिलाशीं कोते-अन्देश जमान्याची हवा पाहून हरएकविशीं उपद्रव

देतात; त्यास आपण साविन्द् समीप असतां कोते-अन्देशांनीं उपद्रव यावा हें ठीक नाही" (दिमरा १।२२७)

कोम [अ० कौम्] स्त्री. जिवा कोम दगडू=दगडूची पत्नी जिवा.

कोल-बोल (पु०) कौल. " मुलसास कोल-बोल देऊन बन्दोबस्त करणें " (ऐच ८९).

कोशीस (स्त्री०) [फा० कोशिश्] मेहनत; प्रयत्न. " इकडील दौलती विषयीं कोशीस करित जावी " (राजवाडे ८।५).

कौल (पु०) [अ० कौल्] वचन; अभय-वचन; आश्वासन; ईश्वरी वचन. " तुम्हांस चि० रा० माधवराव नारायण याचा कौल " (राजवाडे १२।१३७). कौलास येणें=शरण येऊन तहास प्रवर्तणें.

कौल-अहद (पु०) वचन. " त्यावरून म्यां त्याजला कौल-अहद दिधला " (राजवाडे ६।५७०).

कौल-करार (पु०) ठराव; करारमदार.

कौल-करादीद (पु०) वचन. " हज्रत साहेबाचा तरी कौल-करार-दाद आपल्यास आहे कीं तुमचे जागीरपैकीं एक चावर कसोदगी करणें नाही " (इम ६७).

ख

ख्याल; खियाल (पु०) [अ० खियाल्] विचार; एकप्रकारचें गीत. " तांहाल हा खयाल दिलांत न आणिला " (सरे ७।३५७५). " दबाराचे जाबसाल तडून राहतात आणि त्यांचे तगादेही लागत असतांना जाब मिळत नाही; याचा खियाल इतर दौलतदार काय करितील तो करोत " (राजवाडे ७ सलप २।७१).

ख्याल-तमाशा (पु०) गाणें-नाचणे वगैरे चैन.

ख्याली-खुशाली (स्त्री०) चैन; सुखो-पभोग.

ख्वार (पु०) [फा० ख्वार्=हलका] हलाकी. " लोक यांचा फार ख्वार जाहला " (जोरा ४५).

ख्वाहीश; ख्वाहिशी (स्त्री०) [फा० ख्वाहिश्] इच्छा; मागणी.

ख्वाहीश; दर्खास्त (स्त्री०) मागणी. " ख्वाहिशी-दर्खास्ती प्रमाणें " (राजवाडे १०।२५१).

खच्ची [अ० खसी] निवृण्ण; चड-विलेला.

खजानची; खजानजी (पु०) [तु० खजान्ची] कोशाध्यक्ष; तिनोरी-कामदार. " धाकट्यास खजानचीचें काम साड्गून " (राजवाडे ५।४२)

खजानची-गिरी (स्त्री०) कोशाध्यक्षाचें काम (राजवाडे ३।३५३).

खजाना (पु०) [अ० खिजाना] तिनोरी; कोश. " खजानाही पूर्व-वत्प्रमाणें नाही " (दिमरा १।१६५).

खजान-पूर [फा० पुर्=पूर्ण] ज्याची गड्गाजळी असण्ड भरलेली आहे असा. " खजानपूर आहों, तें कळतच आहे " (राजवाडे १२।७०).

खजाने-दाखल = पोते-जमा. " ऐवज सत्वर खजाने-दाखल करणें " (जोरा ७).

खजिना (पु०) [अ० खशीना] खजाना.

खजिन्-दार; खजिनेदार (पु०) [फा० खशीना-दार] खजानची.

खजील [अ० खजिल्] लज्जित; शरम-लला; सडू.

खडाजड्गी (खी०) ठाण माण्डून केल्लें
गैर-गनिमी युद्ध; सफेजड्गी; भाण्डण;
कडाक्याची बोलाचाली; निकराचें.

खत्ता [अ० कत्तअ] तोडणें; अपाय; भ्रम;
नष्ट. “ त्याचे इज्जतीस खता न करितां
निरोप देऊं ” (राजवाडे ६।३६२).
“ अवसान खत्ता केलें ” (चित्रगुप्त
८४). “ अवसान अगदीं खत्ता जाहलें ”
(पाच ४१).

खत्रा (पु०) [अ० सत्रा] धोका; भीती;
शड्का; घोंटाळा. “ मार्गाचे सत्र्यामुळें
पाठविलीं नाहीं ” (दिमरा २।१९४).
“ आलीजाह यानें उठोन मजपाशीं
यावें म्हणजे त्याचे जिवास सत्रा नाहीं ”
(राजवाडे ५।१७३). “ वेविशीं या-
उपरी तुम्ही सत्रा न करणें ” (मराचिस
२७). “ ज्याच्या वंशांत सत्रा असेल
त्याचें कळेना; एक बाप असेल त्याज-
कडून तरी दुसरी गोष्ट घडणार नाही ”
(राजवाडे १०।५२).

खत (न०) [सत्त्] पत्र; रोसा; प्रमाण-
पत्र.

खत-खतूत (न०) [अ० खुतूत् अनेक
व० सत्त् चें] कागदपत्र.

खत-किताबत (खी०) पत्र. “ खत-
किताबतीनें खर्गिरी करावयासही
याद् होत नाहीं ” (राजवाडे ३।९०).

खत-बेजा [फा० बजा ठिकाणीं,
ऐवजी] वचन-पत्र; प्रॉमिसरी नोट.
“ त्यापैकीं तुम्ही आपणांस खत-बेजा
दोनशें दिधले; बाकी सेम्बर होन उरले ”
(राजवाडे १५।५७).

खतम [अ० सत्म्] समाप्त. “ लढाईं
खतम जाली ” (होके ८४).

खता [अ० खता] दोष; लबाडी.
“ वतन्दार सरा; कोणे गोष्टीस खता

नाहीं ” (राजवाडे ८।४४). “ अतः-
पर नबाब खता करितील, कदाचित्
काळक्रम दुर्बुद्धी निर्माण जाली तर
केलें पावतील ” (इम १९६).

खता-खानत (खी०) [अ० सियानत्]
लबाडी. “ त्यास, कांहीं खता-खानत
जाली नाही; सामगांवकर सरे जाले ”
(राजवाडे ६।१११).

खञ्जीर; खञ्जर (पु०) [अ० सञ्जिर्;
सञ्जिर्] कट्यार.

खञ्जरी = कट्यारीप्रमाणें तीक्ष्ण.

खञ्जिरी (खी०) [फा० सञ्जरी] घुडगूर
लावलेला लहान डफ.

खतीब (पु०) [अ० सतीब्] मशिदींत
सुन्वा पढणारा.

खतिबी (खी०) खतिबाची वृत्ती.

खतूत (न०) [अ० खुतूत् अनेक व०
'सत्त्' चें] पत्र. “ सकारचे मदारूल
महाम यानीं खतून मसूल केलें ”
(= पाठविलें) (राजवाडे १०।१६४).

खन्दक (पु०) [अ० खन्दक् ८ फा०
कन्दा = खणलेलें] चर; परिसा.

खन्दा [१ फा० कन्दा, कुन्दा] ज्ञानी;
शाहणा; शूर.

खप्पा; खफा [फा० खफा] गुदमरलेला;
नाराज; रुष्ट. “ याजमुळें नबाबाची
मर्जी सपा ” (राजवाडे ५।२०४).
“ धाक्षी मिया याजवर नबाब खफा
आहेत ” (राजवाडे ५।१६).

खप्पा-मर्जी (खी०) दिक-मर्जी; इतराजी.

खपीप; खफीफ [अ० खफीफ्] हलका;
मानसण्डित; फजीत; श्रमी. “ गोसावी
अनुपगीर सर्वांसी दुश्मन जाले व खपीप
जाले ” (दिमरा १।८५). “ बेरिसाहेवाचें
साल-जाचमचें तोण्ड उतरून गेलें व
खफीफ बहुत जाहले ” (पदमव १०५).

“ आश्चर्य होऊन चित्त खफीफ होतें जे
सर्कारचा अम्मल इकडेस कां नाही ! ”
(जोरा ९२).

खफगी (स्त्री०) [फा० खफगी] फजिती;
नाराजी; दुःख. “ नबाबाचे चित्तांत
सर्दाराविषयीं रुष्टता व खफगी आहे ”
(राजवाडे ५१८९). “ होळकरावर
हे नौबत गुजराती सबब खफगीस जागा ”
(राजवाडे ७ खलप ११२०).

खबर (स्त्री०) [अ० खबर्] वार्ता;
माहिती; समाचार.—ची खबर घेणें: -ला
शिक्षा करणें.

खबर-अखबार (स्त्री०) बातमीपत्र.
“ जयपुराकडील खबर-एखबार पाद-
शाहासी आली कीं ” (दिमरा ११९८२).

खबर्गिरी (स्त्री०) [फा० खबर्गिरी]
विचारपूस. “ खत-किताबतीनें खब-
र्गिरी करावयासही याद होत नाही ”
(राजवाडे ३१९०). “ आपण आमची
खबर्गिरी व परामर्ष पूर्वीपरीस अधिक
असा केला ” (ऐस्कुले २९).

खबर-बखर (स्त्री०) बातमी; समाचार.
“ बहुत सावधपणें खबर-बखर वरचेवर
लष्करची आणावी ” (खरे ११३९०).
“ आमची खबर-बखर घेत जावी ”
(खरे २१८९७).

खबर्बात (स्त्री०) बातमी; वर्तमान.

खबर्दार [फा० खबर्दार्] सावध; हुशार;
(स्त्री०) संरक्षण; याद ठेव ! “ तरी
तुम्ही किल्ले शांशी वगैरे जागांची खबर्दार
मजबुदीनें उत्तम प्रकारें करणें ”
(राजवाडे ३१२१३).

खबर्दारी (स्त्री०) सावधानता; काळजी;
बन्दोबस्त; सुरक्षितपणा. “ पन्धरा हजार
मावळे... किल्ल्याचे खबर्दारीस नेमून ”
(मुराबिस ५). “ तुम्ही आज्ञा घेऊन

निघाल तेव्हां खबर्दारीचे मार्गानें घेणें ”
(खरे २१५४३).

खबूतर (न०) कबूतर पहा.

खमस; खम्मस [अ० खम्स्] पांच .

खममैन [अ० खम्सीन्] पन्नास.

खमीर (न०) [अ० खमीर्] आम्बवण;
फुगवण; आम्बवलेलें पीठ.

खर्कशा (पु०) [अ० कर्कशा] तण्टा;
गर्गशा. “ तुळाजी आड्ये हमेश मुम्ब-
ईकरांशी खर्कशा व मुखालिफत् (= वैर)
कळूं लागले ” (खरे ७१३५६५)

खर्खरा (पु०) [फा० खार्खार्] खज,
अस्वास्थ्य, उत्कण्ठा. “ मनी खर्खरा
नको धरूं काई ” (होनाजी बाळ
१७०).

खर्गोस (पु०) [फा० खर्गोश्] ससा.
“ तेथें खर्गोस निघाला; त्याचे पाठीं
कुत्रें लागलें ” (ऐस्कुले २१).

खर्च (पु०) [फा० खर्च ८ अ० खर्ज]
व्यय.

खर्च-वेंच (पु०) मालाची मूळ किंमत
व त्यावर इतर झालेला खर्च.

खर्चणें; खरचणें = व्यय करणें.

खर्ची (स्त्री०) [फा० खर्ची] खर्चासाठीं
घेतलेली रक्कम. खर्चीपडणें=खर्च होणें.
खर्चीक [फा० खर्ची] उधळ्या.

खर्बूज (न०) [फा० खर्बूजा] काकडीच्या
जातीचें मोठें स्वादिष्ट फळ.

खराद [फा० खराद् ८ अ० खर्वात्]
कातण्याचें यन्त्र.

खरादी (पु०) [फा० खरादी] कातणारा.

खराब [अ० खराब्] नष्ट; उध्वस्त;
ओसाड; बिघडलेला; वाईट; दुराचरणी.
“ इकडे गुदस्तांच दड्यामुळें खेडी खराब
होती ” (खरे २१८५०).

खराब-हाल [फा० खराबहाल्] दुर्दशा मस्त; विपन्न. “ येथें आम्ही खराब-हाल आहो ” (जोरा ५)

खराबा (पु०) [फा० खराबा=ओसाडी] नाश. “ फार दिवस लश्करास ताकीद केल्यानें खराबा होईल ” (राजवाडे ६।५९१) .

खराबी (स्त्री०) [फा० खराबी] दुर्दशा; वैराणी; हलाकी. “ तुमच्या लश्करची खराबी इराणीस कळली ” (पाब ३२) .

खरीद [फा० खरीदा] क्रीत; विकत घेतलेले. खरीद करणे=विकत घेणे.

खरीदी; खरेदी (स्त्री०) [फा० खरीदी] क्रय.

“खरेदी-फरोक्त(पु०) खरीदी-फरोखती (स्त्री०) क्रय-विक्रय. “ खरेदी-फरोखती ” (राजवाडे २२।२) . “ तुम्ही सातजंमेनें बे-वस्वास माल घेऊन यात्रेस येऊन खरीदी-फरोखती करणे ” (राजवाडे ७।१०६) . “ खरेदी-फरोकास समुद्रांत हिण्डतात ” (वाडसमा २।६६) .

खरीदू-दार (पु०) [फा० खरीदार] विकत घेणारा. “ परन्तु त्या घरास कोणी खरीदार होत नाही आणि माझ्यानें गहाण ठेविल्यास कोणी ठेवीत नाही ” (राजवाडे १२।१८२) .

खरीफ; खरीफ (न०) [अ० खरीफ] कार्तिक - पीक. “ आश्विन-मासीं गारा पडल्या; खरीफ बुडाले ” (राजवाडे ३।१६५) . “ खरीफें थोडीं बहुत आली ” (राजवाडे ३।३९०) .

खल्वत; खिल्वत (न०) [अ० खल्वत्] एकान्त; एकान्तीचें बोलणें; एकान्तांत. “ दोन घडीपावेतों खल्वत केली ” (पदमव ७५) . “ त्यांस बोलावून

आणून एकान्तीं महालांत खल्वत केली ” (सभासद १२) .

खल्वत-खाना (पु०) [फा० खल्व-त्खाना] एकान्ताची खोली; घुसल्लाना.

खलक (पु०) [अ० खल्क] लोक; नीच जातीय; गैर-मातबर. “ हे गोष्टी ऐकोन उदमी खलक कुल बारदेशाकडे जातील ” (राजवाडे ८।२२) . “ पाहेंचे खलक जे आणाल त्यासी चाकर ठेऊनु ” (राजवाडे १५।३६५) . “ ज्याचा गुन्हा होईल, बद-नामी ज्यावर येईल, त्यास-मराठियाची तो इज्जत वांचणार नाही, मग रोजगार कैसा !-खलक समजों ज्यास्ती (=शिक्षा) केल्यावेगळ सोडणार नाही ” (राजवाडे ८।२५) .

“ गोरगरीब खलक चीजवस्त घेऊन सोडून दिले ” (मराचिथोशा ७२) .

खलक-दुनिया (स्त्री०) आलम-दुनिया.

खलद अय्याम दौलतहू=त्याच्या राज्याचा काल चिरायु असो.

खलश (पु०) [फा० खलिश्] सण्ड; अन्नर; खिलाफ; किल्मिश. “ आमची दोस्ती आणि इतेहाद पूर्वीपासून जो आहे त्यांत खलश न यावा ” (राजवाडे ५।३०) .

खला-मला (पु०) [अ० खला मला] खरा स्नेह (जोरा ११९) .

खलाशी (पु०) [अ० खलासी] नावाडी; नाखवा; खारवा.

खलास [अ० खलास्] मुक्त; समाप्त; खतम.

“ बहुत खुशक जाले कीं जंबूदस्ताच्या चुगालांपासून गरिबाचें वतन खलास जालें (राजवाडे २०।५९) .

खलिता; खरिता (पु०) [अ० खरीता] धैली; पत्र; राजपत्र. “ साखर खलिते २

शेर" (राजवाडे ३१३२८). " आँ मुकद्दम्याविषयीं पार्शी पत्रें खरिता तयार झाला म्हणजे पाठवून देऊं " (राजवाडे ५१३८).

खलिपा; खलिफा (पु०) [अ० खलिफा] मुहम्मद पैगम्बराच्या गादीवर आहे व धार्मिक व राजकीय सर्व अधिकार ज्याच्या हाती आहेत असा मुस्लीम (विशेषतः सुन्नी) राजा.

खलिपत (खी०) खलिफत.

खलेल; खलल (पु०) [अ० खलल] सण्ड; प्रतिरोध, व्यत्यय. " ते खलेल करून बिरुदें घेतील व जवर्दस्ती करतील " (चित्रगुप्त ११७). " तुम्ही मुताबिक होऊन अमलास खलेल कराल तरी न करणें (राजवाडे ८११८०).

खवारी; ख्वारी (खी०) [फा० ख्वारी] अप्रतिष्ठा; अवकृपा. " मनस्वी लोकांच्या बुद्धी ऐकोन त्याचें निदर्शन जें, खवारी जाली; दुराचरणाचें निदर्शन तुम्हांस आलें " (राजवाडे ८१२८८).

खवास (पु०) [अ० खवास] अनेक व० खास्सूचें] उमराव; मानकरी; राजासन्निध असणारा धोर घराण्यांतला मनुष्य.

खवास्वाना (पु०) खवाशी (खी०) [अ० खवासी] अम्बारांत खासे बसण्याच्या मागील मानकरी बसण्याची जागा.

खवास-निशस्त = खवाशीत बसलेला. " तेव्हां खवास-निशस्त यांनीं जोडगोळी मारली " (वाड-कैफियती २३).

खस्खस (खी०) [अ० खस्खाश] अफूचें बीं.

खस्त [फा० खस्ता] मद्र. " तुम्ही आम्ही मिळून इद्दज्जास खस्त करोन टाकूं "

(साने-पयाव १९८). " अवसान-खस्त " = अवसानभद्र.

खसूसीयत-दस्तगाह [अ० खसूसीयत = विशेष मैत्री] खेदनिधी; स्नेहाङ्कित व विश्वास. " खसूसीयत-दस्तगाह लक्ष्मण आप्पाजी " (राजवाडे १२११२).

खाई-न-खाई [फा० खौही-न-खौही] तुक्षी इच्छा असो, नसो; सामझा; जरूर; निश्चयें. " आम्ही श्रावणमासीं खाई-नखाई येतों " (राजवाडे ३११११). " तुम्ही याजउपरी खायी न खायी जावयाचें न करावें " (राजवाडे ११२२७).

खाईश; खाहीश (खी०) [फा० ख्वाहिश] इच्छा. " रघोजी येथें यावा हे खाईश आम्हांस नव्हती " (राजवाडे ११२२).

खाक (खी०) [फा० खाक = धूळ] रक्षा; भस्मीभूत.

खाकी (खी०) [फा० खाकी] हीनता. " आम्हूस खाकी यावी असा समय येऊन वातखाला आहे " (राजवाडे ६१५२१).

खाजगत; खाजगी पहा खसगत वेगरे.

खातर (खी०) [अ० खाति] मन; विचार; आस्था; साठी. " मज्जूर दर्याफत जाला व सातरेस बिस्वार बिस्वार (= पुष्कळ, पुष्कळ) खुस-न्दगी हशील जाली " (भा. ऐप-याव २६). " स्वामीची खातर जरूर जाणून " (राजवाडे १११३२). " त्यांतही श्रीमन्तांचे सर्कारान या संस्थानची यास खातर अधिक " (राजवाडे ७१३७). " माझ्याखातर " = माझ्याठीं. सातरेस येजें = पसन्त पडणें. सातरेस आणणें = ध्यानास आणणें, पर्वा करणें.

खातर्खा (स्त्री०) [फा० खातिर्खाह्] इच्छे प्रमाणें; यथास्थित; यशस्वी; समाधान. " इब्नेज पल्टणें पुण्यासमीप आलीं न्यांचें पारिपत्य खातर्खां न जालें " (दिमरा ११०). " बन्दोबस्तही खातर्खां आमचे स्वामी करितील " (राजवाडे १११३२). " कित्येक उम्दे उम्दे मन्सुचे खातीर-खावाह् होतील " (राजवाडे ११५३). " मशानिल्लेचे हातची सुरी घेतली व बहुत खातर्खां (=समाधान) केली " (राजवाडे १०१ २६५).

खातर्जमा (स्त्री०) [फा० खातिर्जम्भ] स्वास्थ्य; समाधान; संशय-निराकरण; खातरी; हिम्मत; आत्मविश्वास; हिशेब; पर्वा; स्वस्थ. " खातर्जमई " (राजवाडे ५१६८). " एक वेळ लढाई खातर्जमेची घावी; त्यांत यश-अपेश देणार भगवन्त " (खरे १११६०८२). - " अम्मळशी नजर बांकडी करून सावन्द पाहं लागल्यास क्षणांत मज्बुती अथवा खातर्जमा असेल ते नाहीशी होऊन डोळे उघडतील " (मदचा २१२८). " तुम्ही खातर्जमा असणें " (राजवाडे १५१२१).

खातर्तसल्ली (स्त्री०) [अ० तसल्ली=समाधान] समजून-समाधान. " शीख वगैरे सर्वांची खातर-तसल्ली होऊन जमाव जालाच असेल " (दिमरा ११३१).

खातर्दारी (स्त्री०) [फा० खातिर्दारी] समाधान.

खातर्दास्त (स्त्री०) [फा० खातिर्दास्त] खातर्जमा; समाधान, खात्री; इच्छा. " कितेक आपले खातर्दास्तीस्तव, सर्कारचे उपयोगास्तव रवाना केले असेती " (राजवाडे ११३१०). " हल्ली सर्व गोष्टी

तुमच्या प्रत्ययास येऊन चुकल्या; एवढ्यानें तुमची खातर्दास्त झाली " (खरे ७१२१७). " मिराचीही खातर्दास्त जाहली जे सर्कारांतून हे गोष्ट जाहली नाही " (खरे २१२०३). " अथवा त्यांची खातर्दास्त पुरेल तेथें जावें " (खरे ९१ २९६५).

खातर्नशीन [फा० खातिर्नशीन्] श्रुत (खरे ७१५६६).

खातरा (पु०) [अ० खातिरा=विचार] खातर्जमा. " त्यांत स्वारीसमागमें कार्य-भागी यांचा खातरा श्रीमन्तांनीं पुरविला त्यामुळें ते प्रस्तुत स्वस्थाचिर्ते आहेत " (खरे २१८१५).

खातरी; खात्री (स्त्री०) दिलसा; समाधान; दृढमत; विश्वास; प्रत्यय. " हर-एकाची खातरी करून रुखस्त केले " (दिमरा २१७६).

खातरी-लायक; खात्री-लायक=विश्व-सनीय.

खातीर (स्त्री०) [अ० खातिर्] दिलसा; खातर्जमा; समजून " मिर्जाची बहुत खातीर केली " (दिमरा २१०). " जालीमसिङ्ग बेदील होऊन जागर आहे; पाटील बावांनीं खातीर करून साम्प्रत ठेवून घेतलें आहे " (दिमरा २१३७).

खान्का (पु०) [फा० खान्काह्] मठ. " म्हणजे तेथें मुक्क्या, व मशीद व खान्का व बाग बान्धू " (वाड-सनदा ९).

खान्सामा (पु०) [फा० खान्सामान्] भोजनव्यवस्थापक; बचर्ची; बटलर.

खान; खाना (पु०) [फा० खान्] ताट; धाळा. " मेजवानी मिठाईचे खाने " (राजवाडे ७१२११).

खानगी (स्त्री०) [फा० खानगी] दासी; नायकीण; गृहसम्बन्धी. “ नवाब सलाबतजङ्ग हाजी महम्मदअली खानाच्या बागांत सहल करावयास दोन ज़नाने हत्ती व कांहीं खानग्या घेऊन गेले होते ” (राजवाडे ११९७).

खानदान; खानदान (न०) [फा० खानदान] घराणें; धोरघराणें. “ शाबास तुमचे खानदानाची असे ” (राजवाडे १२१२३).

खान्दानी; खानदानी (स्त्री०) आभिजात्य; उच्चघराणें. “ पुरानन खानदानीतील मनुष्याचें बहुत प्रीतीनें पालन करीत जावें ” (ऐस्कुले ५२).

खान्पोश (पु०) [फा० खान्पोश] तथकावरचें आच्छादन वस्त्र. “ खान्पोश जर्दोजी, जवाहर-जडीत, मोत्याची झालरचे आपून ठेविले ” (पदमव ९७).

खाना (पु०) [फा० खाना] गृह; खातें.

खाना-जङ्गी; खाने-जङ्गी (स्त्री०) [फा० खाना-जङ्गी] गृहकलह; यादवी. “ हे सर्व आपसची खाना-जङ्गी करून ” (दिमरा ११८८). “ सादत-खान तर खानेजङ्गीत जखमी होऊन दुसरे दिवशीं मृत्यू पावले ” (ऐच २२).

खाना-जाद (पु०) [फा० खाना-जाद] दासीपुत्र. “ कुलाजीचा खाना-जाद तुलाजी ” (राजवाडे १७४).

खाने-तलाशी (स्त्री०) [फा० खाना-तलाशी] झडती.

खाने-सुमारी (स्त्री०) [फा० खाना-सुमारी] घर-गणती; लोकाची गणती व वर्गवारी.

खाब्गा (पु०) [फा० खाब्गाह] शर्या-गृह. “ खाब्गामध्ये नवाब बरामद जाले ” (राजवाडे ७८३).

खाम-तमा (स्त्री०) [फा० खाम-तमा] अपक्व आकाङ्क्षा; फाजील हाव (चित्रगुप्त ८)

खामखा [फा० ख्वाहाहू=मखाह] तुझी इच्छा असो नसो; खाई-न खाई; कांहीं झालें तरी; जरूर; निश्चयें. “ जो खेहकार्य-मन्सुबा बन्धुत्व संपादनें तें कार्य खामखा करावेंच करावें ” (राजवाडे ८१७५).

खामी (स्त्री०) [फा० खामी] कमी-पणा; नुक्सान; खराब; अमर. “ अतः-पर पादशाहीस खामी आली ” (चित्रगुप्त ३२). “ आज पन्धस सोळा वर्षे खुदावन्त त्याची खामी करवितात तरी मोडत नाहीत ” (मराचिथोशा ७६). “ या वेळेस न राहिले तरी सान्याच मन्सब्यास खामी बसेल ” (खरे ६१२९६६). “ अमृतरावसाहेब यांचा विचार लोमी ! शम्भर रुपये दिले असतां सकारिदौलतीमध्ये लाख रुपयांची खामी जाली असतां चिन्ता नाही; हे समज तेथें आहेत ” (खरे १०१५६०६). “ सवाई सिङ्गाची बाजी खामी जाहली ” (जोरा ८५)

खामोश [फा० खामोश] स्तब्ध; अचल; चूप ! खामोश करणें = शान्त राहणें. “ नवाब निजाम अह्मीखां व भोसले ताहाल (अद्यापि) खामोश याचा सवय काय नकळे ” राजवाडे (१०१ १८२). “ ते समयी बाजीराव यांणी खामोश करून आपले खजगत डेऱ्यांत गेले (हाक ३).

खारज; खारीज [अ० खारिज्] वाहेर;
हद्दपार (राजवाडे १२।२२).

खारवा; खारवा (पु०) [फा० खारवा]
नावाडी.

खालसा [फा० खालिसा] जहागीर
अगर इनाम नाही अशी जमीन; सर्कार-
जप्त; इद्दमजांचे अमलाखालील. " नैवानें
कुल बिसादी लुटून खालसा केली "
(राजवाडे १५।१३).

खाली [अ० खाली] रिकामा; रिता;
वृथा, वार्या; निरुयोगी. " शोहरत आम
जाली की ब्राह्मणांचीं घरें खाली कर-
वितान्त " (राजवाडे ७।१०६). " दोघे
चौघे ठार. एक गोळा खाली न जाय
असा मारितो " (सरे ६।२५१५).
" खाली घरीं बसून बन्दोबस्त होणें
ती गोष्ट निराळीच आहे " (सरे
६।२०५६).

खाली-बार (पु०) वायबार.

खावन्द, खाविन्द (पु०) [फा० खावन्द्]
प्रभू; स्वामी; साहेब; मालक. " बाबजी
पाटील निमे मोकदमीचा खावन्द "
(चन्द्रचूड-द. १।२०).

खावन्द-गिरी (खी०) स्वामित्व; साहेबी;
धनीपणा. " श्रीमन्तांचे दौलत यांची
(= अहल्याबाईची) दौलत; ते आठवण
न धरितां आपणच खावन्दगिरी महात्ता-
विषयीं करून आहेत " (मद्रचा २।३३).
" इकडे सरन्जामी यांस...खावन्दगिरी
कशी असते व सेवा कशी हें पुर्वें ठाऊक
नाहीं (राजवाडे ११।२३). " लौकि-
कांत तर त्यांचें खावन्द-गिरीचें स्वरूप
वाढवून " (सरे १।८८).

खावन्दी; खाविन्दी (खी०) [फा०
खावन्दी] साहेबी; खावन्दगिरी; प्रभु-
त्व. " तर बड्गाळा आदिकरून इद्दमे-

जांचे दौलतीवर देखील मालकीघत
व खाविन्दी राहिल " (दिमरा
१।२०७).

खाशी [अ० खास्ता] उत्तम; वाहवा !
खाशी पङ्गत=खाशांची पङ्गत.

खास [अ० खास्स्] विशेष; विशिष्ट जनो-
द्विष्ट; खात्रीनें; खरोखर; खुद्द; स्वतां.
खास-खबर (खी०) खात्रीलायक
वातमी.

खासगत स्वतांचें; स्वविषयक.

खासगी (खी०) राजाची स्वतांची इष्टे;
खासगत.

खास्नीस; खासगीवाळे राजाच्या खास-
गीचा अधिकारी.

खासदार (पु०) नोकर; मोतदार.

खास्बन्दी (खी०) एखाद्या गांवच्या
जमिनी एखाद्या घराण्यांत वांटून देणें
आणि सारा उका ठरविणें.

खास्बर्दार (पु०) [फा० खास्बर्दाद्]
खाशाची बन्दूक धरून बरोबर चालणारा
नोकर.

खास्वार्गीर (पु०) हुजूरचा घोडेस्वार.

खास्वाल (खी०) वाळू-मिश्रित जमीन
जांत खत घातलें तरच बरें पीक येतें.

खासा (पु०) [अ० खास्स्] अभिजात,
श्रेष्ठ, कुलीन सर्दार; जात्या शूर. " शिवा-
जी अड्गाचा खासा आहे " (सभासद
३०).

खिज्मत; खिझत, खिस्मत (खी०)
[अ० खिझत्] सेवा, नोकरी. " माझे
आजास व बापास खिज्मत होती ते
मजकडे साड्गावी " (दिमरा
१।१९५).

खिज्मत-गार; खिझत-गार (पु०) [फा०
खिझतगार] सेवक; परिचारक; हुज्ज्या.

खिताब (पु०) किताब (दिमरा २।९९).

खिपत (खी०) [अ० खिपकत्] अ-
प्रतिष्ठा; फर्जाती. “ नवाबास खड्यावर
खिपत बसली ” (राजवाडे ५१९८).
“ इङ्गयजास लढाई देऊन खिपत यावी
इतका मज्जून आहे ” (खरे
८१२३५६).

खियाल (पु०) ख्याल पहा.

खिलत; खिलात (पु०) [अ० खिल्अत्]
सन्मानाचा पोशाख. “ बक्षीगिरीचा
खिलत ” (दिमरा ११८६).

खिलत-फाखरा (पु०) [फा० खिल्अति-
फाखरा] बहुमानाचा उथ्नी पोशाख.
“ खलाअत-फाखरे मुस्ताज होऊन ”
(बाड-सनदा १२०).

खिलापत (खी०) [अ० खिलाफत्]
खलिफाई; मुहुम्मद पैगम्बराचें प्रति
निधित्व. इस्लामी साम्राज्य.

खिलाफ [अ० खिलाफ्] विरुद्ध. “ श्रीम-
न्तांची खिलाफ-मर्जी (=मर्जी विरुद्ध)
करून नवाब खामसा शहरास जातील
तर गोष्ट दुराग्रहास पडेल (राजवाडे
३१२५६).

खिस्मीस (खी०) [किश्मिश्] एक
प्रकारचा बेदाणा; सुकीं द्राक्षें.

खिस्त- किस्त पहा.

खिस्सा (पु०) [अ० किस्सा] गोष्ट;
बाबत; सबब. “ उगाच खिसा लिहिला
तो प्रमाण काय ? ” (बाडसमा
३१६९). “ या उपरी दह्याचा वगेरे
खिस्सा न लिहितां कुलू ऐवजाचा भरणा
सत्वर करावा ” (खरे ५१२३९८).
मोरोबादादा फडणीस यांची समजावीस
होत होती. नवे नवेच खिस्से काढून
बारामतीस गेले ” (खरे ६१३१६५).

खिसारत (खी०), खिसारा (पु०)
[अ० खिसारत्-रा] नुकसान; कारवाई;

फसवणूक. “ यांत तालकियाची खराबा
फौजेचा खिसारा बे-मुब्लग होतो ”
(राजवाडे ५१९८). “ याजकरितां
“ आपण पन्धरा सोळा लाखाचे खिसा-
रतेंत आलां. ” (राजवाडे ११९२).
“ दोलत आहे तेथें आमदही आहे
व खिसाराही आहे ” (राजवाडे
१०१३६६). “ सर्कारच्या फौजेंत
खिसारा (=फितूर) फार पडला आहे;
सांवर बसत नाही ” (खरे ६१३१५०).
“ असे नानप्रकारचे खेळ खिसारे आहेत,
सोसवेल तोंवर सोशांतच आहों ” (खरे
७१३२५८).

खुजस्ते [फा० खुजस्ता] शुभ.

खुजस्ते अख्तर शुभ-प्रहाचा; सुदैवी
(राजवाडे ८१७७).

खुजस्ते फर्जाम सदतीस पोंचलेला (राज-
वाडे १५१२५३).

खुजस्ते बुनियाद शुभ पायाचा. औरङ्गा-
बाद शहराची पदवी.

खुजा; कुजा (पु०) [फा० कूजा] लाम्ब
व निमुळत्या मानेचें पाणी ठेवण्याचें
मातीचें भाण्डें; चम्बू.

खुत्बा (पु०) [अ० खुत्बा] शुक्र-
वारीं मशिदींत धर्माध्यक्षानें केलेलें
प्रवचन.

खुद्द-गर्जी (खी०) [फा० खुद्द-गरजी]
स्वार्थ. “ इन्साफाची रवेश दर्किनारा
(=चाजूस) ठेऊन, खुद्द-गर्जीवर नजर
देऊन ” (खरे ७१३५७०).

खुद्द; खुतूत [फा० खुद्] स्वतां; आत्मीय.
“ आपण खुतूत गैर-माकूल सहसा
वर्तणार नाही ” (राजवाडे ८१९०).
“ आपण कारभार करणें तो ऐसा कळं

की जैसा आपले घरींचा खूनूत काभारि ”
(राजवाडे ८१०).

खुद्द-पसन्ती; खुद्द-पसन्दी (स्त्री०)
[फा० खुद्द-पसन्दी] अहंमन्यता;
अहंमन्य. “ बाईंचा प्रकार खुद्द-पस-
न्तीचा आहे, हिताहिताचा विचार तोड-
मोड करून समजावी असा मनुष्यही
कोणी नाही ” (मद्दया ११८८).
“ पाटील बावांची मर्जी खुद्द-पसन्दी
व खुशामत-तलबी बहुत ” (दिमरा
११२५९).

खुद्द-अख्त्यार; खुद्द-यख्तियार (पु०)
[फा० खुद्द-इख्तियारी = आत्मसंय-
मन] स्वेच्छा. “ हें सल्लाहानें झालें;
किंवा खुद्द-यख्तियारानें ” ? (राज-
वाडे ५१५१).

खुदा (पु०) [फा० खुदा] प्रभू; ईश्वर.
खुदाई [फा० खुदाई] ईश्वरी. “ खुदाई
आज्ञेवर मनुष्य विचार करील ऐसें
म्हणतां नये ” (ऐटि २१९१).

खुदातर्सी (स्त्री०) [८ फा० खुदा-तर्स्
ईश्वरभीरु] ईश्वरभीरुता. “ खुदातर्सी-
फकिरी तौरानें राहतात ” (राजवाडे
११६३).

खुदावन्त; खुदावन्द [फा० खुदावन्द]
प्रभू; सावन्द.

खुदावन्त-न्यामत [फा० खुदावन्द-इ-
निअमत्] श्री-मन्त (राजवाडे
१०१९६५).

खुनी; खुन्या (पु०) [फा० खूनी] वध
करणारा; मारेकरी. “ इचा खून हडप-
सरचे रानांत करून खुन्ये पळून गेले ”
(वाडसमा ३१८८).

खुप-सुरत [फा० खूबसूरत्] सु-वदन;
सुन्दर.

खुफिया; कुफिया [फा० खुफया] गुप्त-
पणें; अन्तस्थ. “ नजब-कुलीखां
जाहीर-दारी करून गोपाळ-गडास
मोर्चे लाऊन होता; परन्तु खुफिया
मुनिशा बेगास रसद् पावती केली ”
(दिमरा २११५).

खुबी (स्त्री०) [फा० खूबी] चाड्गले-
पण; रहस्य; मर्म; चतुराई.

खुबीदार = मजेदार; सुन्दर.

खुमारी (स्त्री०) [अ० खुमारु=कैफ]
स्वाद; लज्जत; मजा; खुबी; सौन्दर्य.

खुमास (स्त्री०) खुमारी.

खुर्ची; खुर्शी (स्त्री०) [अ० कुर्सी]
उच्चासन; सिंहासन; एक प्रकारची बसा-
यची चौ-पाई. “ फिरङ्गी व आपण
मिळून खुर्शीवर शहाजादेस बसवून
तमाम सदांरानां नज़र-न्याज़ केले ”
(खरे ८१२२५).

खुर्नीसा; खुर्नीसात; खुर्नीस (स्त्री०)
कुर्नीस पहा.

खुर्बाण कुर्बाण पहा. “ अहो मुशाफरा
चातुरा मनी खसरा नको धरुं काई;
खुर्बाण प्राण मी करीत तुमच्या पाई ”
(होनाजी बाळ १७०).

खुर्सन्दगी (स्त्री०) [८ फा० खुर्सन्द = सन्तुष्ट]
आनन्द. “ मज़कूर दर्याफन जाला व
सातरेस विस्वार विस्वार खुर्सन्दगी
जाली ” (भा-ऐपयाव २६).

खुराक (पु०) [फा० खुराक्] साणें;
आहार.

खुल्द-मकान [फा० खुल्द-मकान]
स्वर्गस्थ; स्वर्गास जाण्यास योग्य.

खुलास; खुलासा (पु०) [अ० खिल्लास्
इख्लास्] शुद्धभाव; स्नेह; निश्चिन्ती;
आसुदा; पेच-मुक्त. “ हर्बेक सकारचा
दकील दुसऱ्या सकारचे कौजेन राहून

बिलांतील सुलास व अहवाल जाहीर झाला " (राजवाडे ७१२). " मन-सुलाशासने " =दिल्लफाईने (चित्रगुप्त १२). " सुलासियाने असत जावे, बिन्ना तिळ-मात्र न करावी " (सरे ११६९). " परन्तु वरकडांचा सर-ज्याम सुलासा; यांचा सरज्याम सुटलाच नाही " (सरे २१८४५). " देशीं मात्र दोन चार पगळे सुलासा; त्यांत दादा हेबांच्या स्वारीचा उपद्रव (सरे २१९४३).

सुलासा (पु०) [अ० सुलासा] सार; निष्कर्ष; स्पष्टीकरण; सारांश. " नवाबांनी एकाम्नीं गांठोन कितेक शब्दाराप ठेविले; त्यांत सुलासा हाच की अन्नवेदींत मन्हाटे न आणावे " (राजवाडे ६१३०८) " सुलासा, उद्याचे परवांचे दिवसांत कामकाज उरकून घाट चढून जाऊ " (सानेपयाव ९०)

सुलासेवार = स्पष्ट; साविस्तर; बयान्वार.

सुलिद अयाम दौलतहू [अ० सुलिद अयाम दौलतहू] त्याच्या दौलतीचे आयुष्य चिरायू असो (राजवाडे १५१३२).

सुशक [फा० सुशक्] सुका. " तर मेव्याचे व सुशक मेव्याचे सोन " (राजवाडे १०१२९६).

सुशक-साली (स्त्री०) [फा० सुशक्-साली] अवर्षण; दुष्काळ. " साल मज्जुरी सुशक-साली आहे " (राजवाडे २२१२).

सुशकी (स्त्री०) [फा० सुशकी] जमीन; अवर्षण; दुष्काळ. " सुशकीचे तमाम सर्व्जरांनी इद्दयेजास तम्बी करून सुशकीतून त्याजला सेरजि करावे " (राजवाडे १०१८१). " कपर्दिक

सुशकीमुळे जागिरीपैकी हातीं लागत नाही " (दिमरा ११८३).

सुश-खरेदी=योग्य किंमत देऊन व्यासा-न्यास प्रसन्न ठेऊन. " मुक्काम जेथे होईल तेथे सुशखरेदी सर्व पदार्थ ध्यावे " (चित्रगुप्त ११०).

सुश-सुमी (स्त्री०) [फा० सुमी] आनन्द; समाधान. " ते पोहोचून सुश-सुमी हासल जाहली " (राजवाडे १०११८).

सुश्नमत=आनन्द दायक. " सत सुश्न-मत (साने-पयाव ३८४).

सुश्नुदी (स्त्री०) [फा० सुश्नुदी] आनन्द. " मुफावीजा (= रुपापत्र) मर्कूम (= कलमी) केला तो पोहोचून सुश्नुदी हासल जाली " (राजवाडे १०११२९). " आणि दकार नसेल तर सुश्नुदीन रजा दिधली पाहिजे " (इम ६७).

सुश्नुमा [फा० सुश्नुमा] दिसण्यांत चाड्गलें; उचित. " अरुबार-नवीस तेथे जाणें जाहिराण्यांत सुश्नुमा दिसत नाही " (राजवाडे ५११०४).

सुश्वो [फा० सुश्वो] सुगन्धी; अत्तर. " पान-सुश्वो " (ऐति ३०) = अत्तर-पान.

सुश्वोई; सुश्वई (स्त्री०) सुगन्धी वस्तू (इम ८८). " बोलणीं जाहली; त्यांतील सुश्वो (मर्म) श्रीमन्त माधवराव साहेब यांच्या समजण्यांत चौपट आली " (होके ४०).

सुश्वोई-दार [फा० सुश्वोदार] सुगन्धी. " चिकणी सुपारी नुसती व सुश्वो ईदार करून ठेवत जावी " (साने-पयाव २८१).

खुदमर्जी (स्त्री०) सन्तोष; सन्तुष्ट. “ नवा
 बानीं सुशमर्जीनें आम्हांस बहुतां प्रकारें
 स्नातर्जमेचीं पत्रें पाठविलीं ” (खरे ७-
 ३२५३). “ खुशमर्जी होऊन ” (वाड-
 सनदा ७).

खुदमस्करी [८ अ० मस्करि = धट्टा]
 धट्टा विनोद; टवाळी; गम्मत.

खुदमस्कऱ्या विनोद करून हंसविणारा;
 विदूषक.

खुद्वक्क [फा० खुशक्क] सन्तुष्ट; खूश.

“ नबाब बहुत खुशक्क होऊन यांचा आदर
 बहुमान केला ” (राजवाडे ११५५).

“ स्वामिंच्या नांवावर कुल अम्मलदार
 व मुत्सद्दी बहुत खुशक्क आहेत ” (राज-
 वाडे ८१२१२).

खुशक्की (स्त्री०) [फा० खुशक्की] आनन्द;
 सुशाली. “ या खुशक्कीमध्ये स्वामीचें
 स्मरण जालें ” (राजवाडे ८१२१८).

खुशाद; कुशाद [फा० कुशाद्] मोकळा;
 झुटा. “ गुदरान करावी. हात खुशाद
 होईल ते समर्थी मागती लोक ठेवाव-
 वयास उशीर काय ? ” (खरे ११२-
 ६३).

खुशामत; खुशामद (स्त्री०) [फा० खुश
 आमद्] प्रिय भाषण; चाटुस्तुती.

खुशामत-तलबी (स्त्री०) स्तुतिप्रियता.
 “ पाटीलबाबांची मर्जी खुदूपसन्दी
 व खुशामत-तलबी बहुत (दिमरा ११
 २५९).

खुशामत-दोस्त = स्तुतिप्रिय. “ खुशामद-
 दोस्त असूं नये म्हणजे आत्मस्तवावर
 प्रीती नसावी ” (रेस्कुले ४८).

खुशामती; खुशामदी = हांजी हांजी कर-
 णारा. “ हिन्दुस्थानी माणूस ब्राह्मणा-
 पासोन अतिशुद्ध व मुसलमान पावेतो
 दगाबाज् माझागमनी बेइमान खुशामदी
 व तत्काळच मिर्दय प्राण घेणार पोटच्या

सन्तानां पावेतो ” (रेस्कुले १०३.)

खुशाल [फा० खुशहाल्] सुस्थितींत;
 सुखी; आनन्दित. “ या फौजा गेल्या
 म्हणोन इद्दग्रज् व मोंगल फार खुशाल
 जाहले ” (खरे ९१२५२६).

खुशाल-चन्द (पु०) बैनी विलासी
 रिकाम टेकडा मनुष्य.

खुशाली (स्त्री) [फा० खुशहाली] क्षेम-
 कुशल; सन्तोष; आनदी आनन्द.
 “ त्याजवरून खुशहाली केली ” (राज-
 वाडे ११५५).

खुशाली-ब-खुशाली विशेष आनन्द;
 सुशालीच सुशाली. “ खुशाली-ब-खुशाली
 रूयदाद जाहली ” (साने-पयाव ३८६).

खुशी (स्त्री०) [फा० खुशी] आनन्द;
 मर्जी; इच्छा; तयार. “ त्यांत खुशीची
 खबर आहे ” (खरे ७१३५८६).
 खुशीचा सौदा = गैरजबर्दस्तीचा, मर्जीचा
 मामला.

खुशी-रजावन्ती (स्त्री०) [फा० खुशी-
 रिझामन्दी] सानन्दसम्मती.

खुसूस [फा० बि-खुसूस] विशेषतः
 (राजवाडे ५१५२).

खून (पु०) [फा० खून = रक] इत्या,
 नरहत्या.

खूप [फा० खूब] उत्तम; पुष्कळ; भले ।
 वाहवा !

खूब-वजा उत्तम रितीनें. “ मुसा घुसी
 यास खूब वजा ताकीद करून रवाना
 करावें ” (राजवाडे ११५१)

खूम [१ अ० कौम] लोक. “ तरी फसबे
 मज्करीं कुळ खूम असलील त्याजवर
 पट्टी करून रुपये देवविणें (वाड बाबा
 २१२१). “ उदमी खुमाबिना बाजा-
 रची अमदानी झोत नाहीं ” (वाडसमा
 २११२४).

खूश [फा० खुश] आनन्दी; सुखी; सानन्द. "आपण खूश दिह्तीत असावें" (दिमरा ११२१०).

खेमा (पु०) [अ० खैमा] डेरा; तम्बू. " पातशाही खेम्याची वगैरे तयारीची मात्र आज्ञा केली आहे " (दिमरा १११९).

खेमे दाखल = डेरेदाखल (राजवाडे १०११६५). " तू बाहेर खेमेदाखल होऊन फौजेची गिदांवरी करावी " (राजवाडे ५१७८).

खेरीज; खारीज [अ० खारिज] बाहेर; वगळून; शिवाय. " खुशकीचे तमाम सर्दारांनी इङ्ग्रेजास तम्बी करून खुपर्कितून त्याजला खेरीज करावें " (राजवाडे १०११८१). " इङ्ग्रेजी जमियत भोपाळचे जिल्ह्यांत राहिल्याने पेंढारी यांचे खारीज होणें या मुलखांतून व हिफाजत-मुलूख राजे साहेबांची वेखलश होईल " (राजवाडे १०१२५२). " जातीखेरीज (ज्ञाति बाह्य) करून " (वाडसमा ३१२५१).

खेरीज-जमा (खी०) शेतसाऱ्याव्यतिरिक्त घेतलेली पट्टी.

खेरीज-मक्का (पु०) रयत्तवारी.

खेरीज-मुशाहीरा (पु०) भक्ता.

खेल्खाना (पु०) [फा० खैल्खाना] खानदान.

खेश-सोयरे [फा० खेश=नातलग] नातलग. " खेश-सोयरे " (राजवाडे १८१८७).

खैर (खी०) [अ० खैर=भलें] रुपा; आबाद; खुशाल.

खैर-आफीयत (खी०) क्षेम-कुशल; खुशाली (राजवाडे १०११९८).

खैर-खाह [फा० खैर-ख्वाह] हितेच्छू (राजवाडे १०१२५१).

खैर-खाही (खी०) [फा० खैर-ख्वाही] हितचिन्तन (राजवाडे ८१६).

खैर-खैरात (खी०) दानधर्म. " खैर-खैरात केली " (मदबा ११२०१).

खैर-खुशी (खी०) क्षेम-कुशल.

खैर-शादमानी (खी०) [फा० शादमानी=आनन्द] खुशाली. " एथील खैर-आफीयत जाणून आपली खैर-शादमानी हमेशा कलमी करावी " (राजवाडे २१८६).

खैर-सला (खी०) खुशाली. " येथील खैर-सला जाणोन तुम्ही आपली खैर-सला दर्वक लिहीत जाणें " (राजवाडे १५१२५०).

खैरत (खी०) [अ० खैरत] चाड्गली गोष्ट; भलाई. " एक जरा तस्वीस दिलिया खैरत नाहीं " (राजवाडे १५११७७). " जे गोष्ट करावी ते पातशाहाचे दौलत्खाहीसार्थी करावी; त्यांतच तुमची आमची सर्वांची खैरत असे " (राजवाडे ६१६१८).

खैरात (खी०) [अ० खैरात] दानधर्म; देकार.

खैराती रद्दी; टाकाऊ. " तोकांचें सामान चाड्गलें असावें; खैराती सामान मात्र नसावें " (खरे ११६०९).

खैरीयत (खी०) [अ० खैरीयत] खुशाली; हित. " त्याचे लेकीचे खैरीयतीचें वर्तमान पुशिलें आहे " (राजवाडे १११८१). " इङ्ग्रेजांचा कदम पातशाही मुलुकांत बहुत नादुरुस्त व त्यांची तम्बी होऊन खारिज करावें यांतच खैरीयत " (राजवाडे १२१२२).

खोःखो [फा० कहकह] मोठ्यानें हंस-
तांना होणारा आवाज.

खोगीर (न०) [फा० खोगीर्] पलाण;
जीन. खोगीर-भरती=सड्क्या पुरी कर-
ण्याकरितां नालायक लोकांचा केलेला
भरणा.

खोजा (पु०) [फा० खोजा ८ खोजा]
नपुंसक; निवृषण केलेला पुरुष; एका
मुसल्मानसदृश जातीचें नांव.

ग

गवाही; गोही (स्त्री०) [फा० गुवाही] साक्ष,
शपथेवर सांगणें.

गई-गुदर [८फा० गाहू=वेळ] वेळ मारून
नेणें; अळंठळम्; दिरड्गाई. “ वर्जिर
पैका द्यावयाची गई-गुदर करितात ”
(राजवाडे ६।६३२),

गच्च (पु०) [फा० गच्] चुना; चुनेगच्ची;
ठासून भरलेला, रिकामी जागा न राहिल
असा भरलेला. “ स्वल्पमात्र द्रज
असेल तरी गच्च लाऊन पाक्षर न फुटे
असें करावें...तळघरांत गच्च करावा ”
(मराआ ३४).

गच्ची (स्त्री०) [फा० गची] चुन्याची
जमीन; चुनेगच्ची धावें; आगाशी.

गज्ज (पु०) [फा० गज्ज] चोवीस तसू
लाम्बीचें एक परिमाण; बन्दुर्कित दारू
ठासण्याची काम्ब; काम्ब; प्रमाण;
सामर्थ्य. “ त्यांस तट गजाप्रमाणें
नेमून द्यावे ” (चित्रगुप्त ३५).

गज्जब; गहज्जब (पु०) [अ० घझब्]
कहर; अनर्थ; जुलूम; हद्द; कमाल.
“ पर्वदिगार, मोठा गज्जब जहाला ”
(चित्रगुप्त ४५).

गज्जल; गजल (पु० स्त्री०) [अ०
घझल्] फार्सी वृत्तांत लिहिलेलें एक-
यमकी प्रेमगीत.

गन्ज (पु०) [फा० झङ्ग्] कीट; जड्ग.
गन्जणें=कीट चढणें.

गन्ज (पु०) [फा० गन्ज] सश्रय; रास.
गञ्जी (स्त्री०) रास (गवताची).

गञ्जिफा (स्त्री०) [फा० गञ्जिफा] पत्ते;
वाटोळे दशावतारी पत्ते.

गडप [अ० घर्च=गुप्त होणें] अदृश्य; गैब.
गडप करणें=स्वाहा करणें.

गदर (स्त्री०) [अ० घदर] विश्वासघात;
वैर; बण्ड. “ महादजी पाटिलावरी
आपण चालोन गदर केली ” (राज-
वाडे १५।३३).

गदा (पु०) [फा० गदा] भिकारी.

गन्दकी (स्त्री) [फा० गन्दगी] घाण.
“ एकदां मागील गन्दकी वारून टाकून
पुढें ठीक करून घेणें आहे ” (राजवाडे
३।१२१).

गनिमत (स्त्री०) [अ० घनीमत] लूट.
गनिमाई, गनिमी (स्त्री०) गनिमी कावा;
पळपुटी लढाई; कजाकी. “ शत्रूचें सामान
भारी आल्यास बुनगें एकीकडे लाऊन
द्यावें, आणि खडी फौज करून आज या
ठाण्याजवळ, उर्या दुसऱ्या ठाण्याजवळ,
याप्रमाणें गनिमाई करावी ” (खरे
६।२७९६). “ तुम्हीही उतावळी करू
नये. गनिमीनें असावें ” (खरे ६।२७९९).
“ उभयतां सर्दारांनीं त्यांचे कौजे-
भोवतीं गनिमी करून अन्नपाणी हगमूत
बन्द करून आठ रोजांत लुटून घेतले
(होके १५).

गनीम; गलीम (पु०) [अ० घनीम्]
लुटारू; शत्रू; बारगा; मराठ्यांस मुस-
ल्मानांनीं दिलेलें नांव. “ सेख निजाम

गनीम सङ्गमेश्वरास आला, धामधूम जाली" (इऐ ५।५०).

गप्प (स्त्री०) [फा० गप्] आवर्ह; सोटी बनावट; कथा; स्तब्ध; चूप !

गप्पसप (स्त्री०) [फा० गप्शप्] रिकाम-टेकड्या गप्पा; चकाट्या.

गप्पदास (पु०) थापाड्या; बाताड्या.

गफ्लत (स्त्री०) [अ० घफ्लत्] असावधपणा; दुर्लक्ष्य; अविचार; चूक.

गफ्लती [फा० घफ्लती] निष्कालजी.

गम्जा (पु० स्त्री०) [अ० घम्झा=कटाक्ष विभ्रम] खेळ; चावटपणा; नखरा; ऐट.

गम खार्णे [फा० घम् खुर्दन्=अनुकम्पा दासविणे] शान्तपणानें सहन करणे.

गमी (स्त्री०) [फा० घम्] शोक; दुक्ख; दुखवटा. " गमी करून कोणासी न बोलतां दाखल जाले " (राजवाडे ७।१२). " शोर साहेबास गमीची खबर आली आहे " (पदमव ११५). " वखें गमीची " (राजवाडे ७ खलप १।२).

गईब; गयब; गैब [अ० घैब्] अदृश्य; मृत. " राजा गईब जाहला ऐसें जाऊन साङ्गतांच " (सभासद २२).

गर्क; गरक [अ० घर्क्] निमग्न; मृत. " ज्या ठिकाणीं भाऊसाहेब गेले आणि गर्क जहाले तें ठिकाण आपण दृष्टीनें पाहूं नये " (पाव २७). " (राजश्री कोन्हेरराव) फौजेत गरक जाहले " (खरे ६।२७९२).

गर्गशा (पु०) [फा० घर्गशा] निष्कारण भाण्डण; गोन्धळ; दड्गल. " यां उभयतांमध्ये कसबे मसूरचे पटेलगीचा गर्गशा देणियाबद्दल लागला होता " (राजवाडे १५।३२). " तुरकाचे काहीं गर्गशा जहाले नव्हते. " (इम ६).

गर्द (स्त्री०) [फा० गर्द्] धूळ; दाट (छाया); धूलीभूत; नष्ट. " मनांत उगीच संशयाची गर्द आली असेल ती काढून टाकिली म्हणजे साफ कांहींच सत्रा रहात नाही " (राजवाडे ५।१६६). " टिपूचें संस्थान गर्द झालें हें सकारचे दौलतीस चाड्गलें नाही " (खरे ११।६०५६). " सासे विश्वासरव साहेब अगदींच गर्दीत गर्द होऊन गेले " (पाव २०). " झाडून बुणगेसुद्धां दौलत गर्द झाली " (खरे ११।६०८६). " रोहिल्यांची फौज मारून गर्द केली " (राजवाडे १२।११). गर्दीस मेळविणे=नाश करणे (सभासद ९).

गर्दन (स्त्री०) [फा० गर्दन्] मान. गर्दन मारणे=ठार करणे.

गर्दपोस (पु०) [फा० गर्द-पोश्] पलङ्गपोस. " गर्दपोस काढून करून्या निट तकिये पलङ्गावरल " (होनाजी बाळ ९५).

गर्दी (स्त्री०) [अ० फा० गर्द्] जनसंमर्द; दाटी.

गर्दी (स्त्री०) [फा० गर्दी] कान्ती; नाश. भाऊ-गर्दी=पानपत; भयङ्कर परामव व नाश.

गर्दीद [फा० गर्दीद्] झालें; सूद. रोशन गर्दीद के=श्रुत झालें की (राजवाडे १५।३६२).

गर्दीगर्दी [फा० गर्दागर्द] चोंहीबाजूंस; चोंगिर्द.

गर्मा (पु०) [फा० गर्मा] उष्ण.

गर्मिणा (पु०) उकाडा; तल्ही. " दोनी मण्डप बुलन्दीस कमी; याजमुळें गर्मिणा भारी; हजमा (=गर्दी) भारी होता " (खरे १०।५२२५).

गर्मी (स्त्री०) [फा० गर्मी] उष्णता; त्राण; गुर्मी; ज़रब; उपदेश " इकडील मोंगलाची गर्मी राहिलीच नाही " (राजवाडे ११२६२). " परन्तु गाजुदी खानाची येण्याची गर्मी असती तर चित्तरूप हेहे आम्हांसी बोलते " (साने-पयाव ३२५). " गर्मी दाखवून जें मिळेल तें मेळवावें " (साने-पयाव ३२७).

गरज (स्त्री०) [अ० घरज्] आवश्यकता; ज़रूरी; इच्छा; हक्क; प्रयोजन. " सुन्दर तुकडेउ यास कथळा करावया गरज काय ! " (राजवाडे १५१७१).

गरज-गो [८फा० गो=बोल] स्वार्थानें प्रेरित होऊन बोलणारा; मत्तची. " ऐसैं असतां गरज गो लोकांनीं मनास येईल तसें नवाचांस समजाविलें (राजवाडे ६१३५७).

गरज-वन्त; गरजू [फा० घरइमन्द] ज्याला ज़रूरी आहे असा; अडलेला. " गरज-वन्तास अक्कल नाही असें म्हणतात. "

गरजेची काम-चलाऊ; कशीबशी. " गडाची इमारत गरजेची करूं नये (मरा-आ ३२).

गरद (पु०) [फा० गर्द] धुरोळा. " गरद बहुत उठला " (राजवाडे ११६४).

गरम [फा० गर्म्] उष्ण; कडक; रुष्ट; दाट. " डेरेंदाखल होतात म्हणून भावई गरम होती " (राजवाडे ११५४). " परन्तु बेदरास हवेली दाखल होण्याचीच खबर गरम आहे " (राजवाडे ७१०८).

गरम-नरम (न०) कडक अगर सौम्य भाषण; कडक अगर सौम्य वर्तन.

गरम-बाजारी (स्त्री०) [फा० गर्म-बाझारी] व्यापार-तेजी; श्रीमन्त होण्याची सन्धी साधणें. " मध्यस्थ लोकांनीं गरम-बाजारी करून " (दिमरा २१२८२).

गरिबी [फा० घरीबी] दारिद्र्य; नम्रता. गरिबी-हरिफी (स्त्री०) नरम- गरम वर्तन; अजिजी- कारवाई.

गरीब [अ० घरीब्] दरिद्री; दीन; अजीज; निरुपद्रवी.

गरीब-गुरबा; गरीब-गुरीब (पु०) [अ० घुरबा अनेक व० घरीब्चें] गरीब लोक. " भवानीदास साहकार... यात्रे उद्देशें जाणार; समागमें गरीब-गुरबेही चालतील " (राजवाडे ६१५५३). " गरीब-गुरबांचीं घरें बहुतेक वाहून गेलीं " (राजवाडे ७१७०). " तें गरीब गुरिबां खेरिज करून वसूल करणें " (वाडवाबा २१३१).

गरीब-नवाज [फा० घरीब्नवाज्] दीनांचा कनवाळू व पोशिन्दा.

गरीब-पर्वर [फा० घरीब्पर्वर्] गरीब-नवाज.

गरूर (पु०) गरूरी (स्त्री०) [अ० घुरूर्] गर्व, मयुरी. " एकवेळ त्याचा गरूर उतरल्याखेरीज दक्षणाचा दाब व बन्दोबस्त ही नाही " (राजवाडे १११३८). " टिपूची चाल बे-अहदीची व शरारत (=दुष्टपणा) व गुरुरीची, इतर्का सजा झाली तथापि जात नाही (राजवाडे ७१२०). " टिपूही आतां मसन्द नसीन जाहला तो गरूरच्या पहाडावर चढला " (सरे ८१४३५५).

गल्बत (न०) [फा० गल्बत्] तारुं; जहाज.

गलत (स्त्री०) [? फा० घल्] फिरवा-
फिरव; पत्ते सर्व सुटे व विस्कळीत करून
मग गोळा करणें; अव्यवस्था.

गल्ला (पु०) [अ० घल्ला] धान्य; पीक;
उत्पन्न; मजुरांस वांटण्याचा पैका.

गलबा; गलबा (पु०) [अ० घलबा]
हल्ला; जोर; धामधूम; गडबड. “ गलबा
उठेल ” = हल्ला होईल (सरे ८१३५६).
“ शिखांचा गलबा भारी ” (दिमरा).
“ तयारीची गलबा दाखविली म्हणजे
येणेंकडून श्रीमन्त सन्तोष मानितील ”
(सरे २१०८१).

गलत (स्त्री०) [अ० घलत्] चूक;
चुकीचा; खोटा; रद्द. “ चूक-गलत ”
(राजवाडे १५१२६०). “ असद
अलीखान यांनी मीर-आलन यास
धरिलें म्हणून वर्तमान उठलें होतें; परन्तु
तें गलत ” (राजवाडे ५१८३).
“ पेण्डारी यांची आवई उठली होती
परन्तु तें गलत वर्तमान ” (राजवाडे
१०१३९९). “ सद्देशमुखीचा पर्वाना
पाहिले जाला होता तो गलत करून हल्ली
नवा पर्वाना सिद्ध करविला ” (इम
१७४).

गलेफ (पु०) [अ० घिलाफ्] अन्ना;
रजई.

गस्त (स्त्री०) [फा० गश्] फिरती;
पोलिसांची रात-फिरती; रोण.

गस्तकरी (पु०) गस्त घालणारा; रोणकरी.

गाजी (पु०) [अ० घाजी] धर्मसंरक्षक
योद्धा; जेता; महापराक्रमी.

गाफल; गाफिल [अ० घाफिल्] असा-
वध; निष्काळजी.

गाफलाई (स्त्री०) गाफील-गिरी. “ स्वारी
वाड्यांत जाऊन बन्दोबस्त करावा तो
प्रकार, अन्तकालचा समय प्राप्त, याज-

मुळें न जाहला; गाफलाई जाहली. ”
(मदरु २१९८).

गाफिली; गाफील-गिरी (स्त्री०) । फा०
घाफिली] गैरसावधपणा; निष्काळजी-
पणा. “ शिपाई लोकांचे व घोड्यांचे
सामान-सरन्जाम कसे आहेत ते वर-
चेवर पहात जाऊन दुरुस्त ठेवण्यास
कदापी गाफील-गिरी करीत जाऊं
नये ” (ऐस्कुले ५४). “ हे गाफिली
कार्कुनापासून जाहली ” (वाडबाबा
२१८६).

गायबाना [अ० घाबाना] अपरोक्ष.

गारत; गारती; गारद (स्त्री०) [अ०
घारत्=लूट] नाश; गर्दी; उध्वस्त; फस्त;
नष्ट. “ सदाशिवराव कायकर्ते; लेकीन
गरूर मोठा या सबबानें गारती जाहली ”
(ऐटि ३१७७).

गालब; गालीब [अ० घालिब्] जोरा-
वर; वरचढ. “ इड्यजावर टिपू
गालब ” (सरे ८१४०७). “ इड-
प्रज गालब पडेल ” (सरे ८१३५१).
“ रात्रीचे ठायी विषप्रयोग करून
असण्ड दण्डायमान व्हावें ही शरम
गालीब जाली ” (इम २९२).

गालीचा (पु०) [तु० गालीचा] किमती
नक्षीदार लोंकरी आस्तरण.

गाशा (पु०) [अ० घाशिया] सोगीरा-
वरचें आच्छादन; पातळ गादी.

गिर्द (स्त्री०) [फा० गिर्द] परीघ;
घेर; चौकी; भोंवतालचा प्रदेश; भोंवतीं.

“ नवशें रुपयांचे जमेचा गांव झांशी
गिर्दीत तच्चीज करणें ” (ऐटि ३१५७).

“ अल्पिष्टन साहेब यांणी शहराभोंवतीं
गिर्द बसवून ” (राजवाडे १४६४).

“ सर्व फौजा दिळीचे गिर्द जाऊन

रसद बन्द करावी" (दिमरा ११२६६).

चौ-गिर्द=चौवाजूस.

गिर्द-नवाई; गिर्द-नवाही (स्त्री०)

[फा० गिर्द-नवाही] शहर-कोट व भोवतील प्रदेश; त्याचें संरक्षण करण्याचें काम. " गिर्द-नवाईचे गांव लटून उध्वस्त केले " (राजवाडे ११२०).

गिर्द-ब-गिर्द=चौहीं बाजूनी (राजवाडे १५१२०).

गिर्दावरी (स्त्री०) [फा० गिर्दावरी;

गिर्द-वारी] जमवाजमव; बन्दोबस्त; जकात-बसुली; जकात-बन्दोबस्त (राजवाडे ८१२१). " तूं बाहेर खेमे-दाखल होऊन फौजेची गिर्दावरी करावी " (राजवाडे ५१७८).

गिर्दी (स्त्री०) [फा० गिर्दा] वर्तुलाकार लहान उशी.

गिर्दीदगी (स्त्री०) [फा० गिर्दीदगी] निष्ठा; चहा; नवाजीस. " मर्द माणूस लोकांस गिर्दीदगी करून कित्येकांचें पारपत्यच केलिया उत्तम आहे " (ऐटि २१७१).

गिरफ्तार; गिरफदार [फा० गिरफ्तार] बद्ध; बन्दी; निमम; विवश्रना-मम; चिन्तातुर; हेराण. " तोंपर्यंत याच मन्सुबियांत गिरफदार आहों " (राजवाडे ११९७). " वाटेनें पर्जन्यामुळे फार गिरफ्तार जहाले " (साने-पथाव ४२८).

गिरफ्तारी; गिरफदारी (स्त्री०) [फा० गिरफ्तारी] बन्धन; विवश्रना; चिन्ता (सशिच ६३). " आम्हांसारखे आहेत ते गिरफदारीत मम असतात " (खरे ११३९).

गिरव; गिरो (न०) [फा० गिरव्] गहाणं.

गिराणी (स्त्री०) [फा० गिरानी] दुकस;

सफगी; रुष्टा; जेरी; महागई; दुष्काल.

" लोकांस सचांचा गिराणी फार आहे " (मद्बा ११७०).

" मर्जीस गिराणी येईल " (राजवाडे १०१२५२).

" किल्लेवालेही गिराणीस आले आहेत " (मद्बा ११२८७). " लश्करांत गिराणी फार, म्हणून लोक बहुत हेराण-परेषान आहेत " (दिमरा २११०).

गिरे (स्त्री०) [फा० गिरिह्] तीन अङ्गुळांची लाम्बी. " तोफ लाम्बी दहा गज दोन गिरे आली " (राजवाडे ७१२२६).

गिलावा (पु०) [फा० गिल्आबा] मातीचें लिम्पण; लिम्पण.

गिला; गिला (पु०) [फा० गिला] तक्रार; फियाद; ओरडा-ओरड; ठपका; दोष.

" भटजीनीं नानापकारें इकडील गिला दबारांत लिहिला आहे " (खरे २१३२५). " या गोष्टीचा गिला आम्हांकडे नाही " (राजवाडे ७ खलप २१३३).

गिल्ला-शिकवा (पु०) [अ० शक्वा] तक्रार; कागाळी; नालीस. " न जाणों, पूर्वी खोजामकुली खानाहीं गिल्ला-शिकवाही आमचा काय लिहिला असेल " (राजवाडे ६१६०२).

गिले-गुजार [फा० गिला-गुझार] तक्रारी; रुष्ट. " हें वृत्त शाहाजीस समजल्यावर बहुत गिले-गुजार आहेत " (दिमरा २१२३).

गिले-गुजारी (स्त्री०) [फा० गिला-गुझारी] तक्रार; रुष्टा. " भवानीकुंवर ही दबारास जाऊन खलबत करितात म्हणून बहुत गिले-गुजारीनें लिहिलें होतें " (दिमरा २१२३).

गुजर (स्त्री०) [फा० गुझर्] निवाई. " तीनशें-रुपये-रोजांत गुजर होत नाही " (दिमरा ११३१३).

गुजरणे; गुदरणे [फा० गुक्षर् आज्ञार्थी रूप गुक्षशतन्त्रे] जाणे; लोटणे; ओढवणे; मरणे; प्रविष्ट करणे. " सहा चार महिने तिथ गुजरले पुण्यास येऊनी " (साने-पयाव ५३).

गुजराण; गुदराण (न०) गुजराणी; गुदराणी (स्त्री०) [फा० गुक्षरान्] उपजीविका; निर्वाह; कालक्षेप; पाठवणूक; नजर. " आमची गुजराणी चालेल " (राजवाडे १३१५४). " आणखी मास-पक्ष गुदराण करावयाचें, तेव्हां आतां कां उतावळी करावी म्हणून कर्ज-वाम करून गुदराणी करितों " (सरे ७१६१६). "यास्तव शहानशहानीं मेहेरवानगी करून श्रीमन्त प्रधानास जवाहीर घोडे हस्ती गुज्रान केले " (राजवाडे ६५०५).

गुजराणें; गुजरावणें प्रविष्ट करणे. " अर्जी तज्वीज करोन गुजराणिली आहे " (राजवाडे ८१२०२). " त्या गुजराणून पातशाहाचे रसिदेचे शुके घेऊन पाठविले आहेत " (दिमरा ११७०८).

गुजस्त; गुदस्त [फा० गुक्षश्त्] गत; झालेले. " बरें, जाहली ती गुदस्त " (सरे ७१५२६). " दिगर चन्द मुदत गुजस्त जाहली " (राजवाडे ३१९०). " असो, जें झालें तें गुजस्त; पुढें काय तज्वीज सफाई करावी ! " (राजवाडे ५११६६).

गुदस्ता [फा० गुक्षशता=गत] गेल्या वर्षीं. गुज्जार [फा० गुक्षार्] अदा; देणे; सोंपवणूक. " तुम्ही आपले पत्रसहखीचा जो जमाव कराल तो मशानिलेसी गुज्जार करीत जाणें " (राजवाडे १५१३५५).

गुज्जारत (स्त्री०) मध्यस्थी; मार्फत. " तेहीं निळो रुण्ण यांचे गुज्जारतीनें विदित केले कीं " (इम १३१).

गुज्जारा (पु०) [फा० गुक्षारा] काल-क्षेप; निर्वाह.

गुज्जास्त (स्त्री०) [फा० गुक्षश्त्] सोंपवणूक (सरे ७१५७२).

गुज्जदा; गुर्दा (पु०) [फा० गुर्सा] गदा.

गुज्जार्हस; गुज्जार्हशी (स्त्री०) [फा० गुज्जाइश्] कूस; ऐपत; उत्पन्न; नफा; उपयोग; सोंच. " दिवाणानें गुज्जार्हस अधिक साड्ढिगतल्यानें भाण्डावयास उभे राहतात " (सभासद २५). " स्वारांची गुज्जायश चहूं महिन्यांत (बर्सातीच्या) नाही " (सरे ८१४३-५४). " साम्रत बोलण्यांत काहीं गुज्जाबश ठेवीत नाही; व मोहराही कूरतेचा नाही " (रेच ७).

गुन्हा (पु०) [फा० गुनाह्] अपराध; दोष.

गुन्हेमार (पु०) [फा० गुनाह्-गाइ] अपराधी.

गुन्हे-गारी (स्त्री०) [फा० गुनाह्-गारी] अपराध; दण्ड.

गुन्हे-बे-गुन्हे=गुन्हा असो नसो; इकना-इक; सात्रीनें. " ज़र हें काम न करितों तर गुन्हे-ब-गुन्हे हा पारिपत्य करील " (जोरा १०७).

गुना (पु०) [फा० गुना] सूरत; शकल; भार. " सर्व मस्लतीचा गुना तुम्हावर आला आहे " (राजवाडे १२१७९).

गुबार (पु०) [अ० बुबाइ] मल; गर्द; संशय; किलाफ. " निशालसतेर्बी बोलणीं बोलले, इतक्यानें गुबार निषाला " (सरे ९१४६६६). " निशा-

लसत्तिया बोलण्याची मजकूर, तर बोलण्यांत कोणत्या गोष्टीचा पडदा व गुबार राहिला नाहीं" (सरे ९।४८४२).
 " दिलांतील गुबार झाडून निघोन प्राञ्जळ व्हावें " (राजवाडे ५।७५).

गुम-शूद [फा० गुम्शुद्=नष्ट झाली] नष्ट; गहाळ. " सनद गुम्शुद झाली म्हणोतु इस्कील न करणें " (राजवाडे २०। ३५५).

गुमज; **गुमट** (पु०) [फा० गुम्बश्] गुमट; मुकबरा; रोजा. " नवाच सवार होऊन अमीनुद्दीन साहेबाचे गुमजाकडे गेले " (राजवाडे ७।१६९). " नन्तर सर्व-त्रांनीं जाऊन माती दिली आणि गुम्म-जुद्दी बान्धिला " (साने-पयाव ४००). " गुमट विजापुरी बान्धविला होता तेथें आणून गुमटांत माती दिली " (साने-पयाव ४२१).

गुमान (पु०) [फा० गुमान्] विचार; मत; संशय; पर्वा; काळजी; ताठा; गर्व. " श्रीमन्ताकडील सूत्र आलीजाहाकडे असेल ऐसा गुमान येथें आहे " (राजवाडे ५।५३). " दिलेलखानाचा गुमान धरितों कीं काय ? " (सभासद ३५). " बहादूरखान पेण्डीचें गुरू आहे; त्याचा गुमान काय आहे ? " (सभासद ५९).

गुमानी (स्त्री०) संशय. " तेव्हां त्यांस सर्कारचा आश्रा असी गुमानी येऊन " (मदरू २।१३७).

गुमास्ता (पु०) [फा० गुमाश्ता] पाठाविलेला; प्रतिनिधी; मुनीम; मुतालीक. " प्रधान यांचे गुमास्ते व अमान्यांचे वगैरे यांणीं काम तूर्त करावें " (मराचिस ८).

गुमास्तगिरी (स्त्री०) [फा० गुमाश्तगरी] प्रतिनिधित्व; मुतालिकी (इम ५६).
गुर्य; **गुर्यज** (पु०) [८ फा० गुर्स्] गदा.

गुर्दा (पु०) गुद्दा.

गुर्बत (स्त्री०) [अ० घुर्बत्] नम्रता; अजिजी. " इद्दयेज गुर्बत दाखवून काबू साधण्यास चुकणार नाहींत " (दिमरा १।५४). " इद्दयेज मकर-फरेची बहुत जाणतात. हरएक जागा इतिफाकांत जुदाई आणोन आपली गुर्बत व रास्ती दाखवून खुष्कीचे दौलतींत दखलिंगरी करीत चालिले " (साने-पयाव ४७८).

गुर्मी (स्त्री०) [! फा० गर्मी] ज़ोर; रग; मयुरी.

गुराब (स्त्री०) [अ० घुराब्] एक प्रकारचें तारू.

गुरूज (पु०) [फा० गुर्स्] गदा; लोखण्डी सोटा.

गुल्कन्द (पु) [फा० गुल्कन्द] सडी-साखरेंत गुलाबाच्या पाकळ्या मुरवून केलेला पाक.

गुल्छबू (पु०) [फा० गुल्-शब्बू] निशिगन्ध; एक प्रकारचें फूल; गुल्जार.

गुल्जार [फा० गुल्शास्=पुष्पवाटिका] पुष्पतुल्य; टवटवीत व प्रफुल्ल; आबाद. " बाच्छाई तक्त गुल्जार, दिसे रद्दग-बहार, पुण्याची वस्ती " (होनाजी-बाळ १७८). " महाल उण्डणगांव वगैरे महाल गुल्जार (=आबाद) दिले " (राजवाडे ८।२१२).

गुल्दान (न०) कात्रीनें काजळी काढून घेण्याचें पात्र. " गुल्दानें रुप्याची " (साने-पयाव २८७). " गुल्दानांनीं गूल काढावे " (साने-पयाव २८७).

गुल्नार; गुले-अनार (न०) [फा० गुल्नार-गुलि अनार] डाळिंब्याचें फूल.
गुल्नारी; गुल-अनारी [फा० गुल्नारी] डाळिंब्याच्या फुलाच्या रड्गाचा. “ गुल-अनारी रड्गाचा पोशास गुजरावून नजर केली ” (राजवाडे ७१२१३).
गुल्बदन (न०) [फा० गुल्बदन] एक प्रकारचें रेशमी कापड. “ गुल्बदनें रेशमी ” (ऐटि ५१२३).
गुल्बदनी गुल्बदनाचें “ वखपात्र रड्गीत गुल्बदनी ” (भेंकु ८०).
गुल्बाङ्ग (पु०) [फा० गुल्बाङ्ग] भुमका; आवई; बोलणें. “ बंदरास येण्याचा गुल्बाङ्ग दाट होना ” (राजवाडे ७११२). “ दोन दिवस याज-प्रमाणेंच गुल्बाङ्ग होता ” (राजवाडे ५१८४).
गुल्हौशी =रसिक; विलासी; आम्बट-शोकी.
गुलाब (पु०) [फा० गुल्] एका कांटेरी सुड्ड्याला येणारें सुप्रसिद्ध ताम्बूस रड्गाचें सुगन्धी फूल.
गुलाब-दाणी (स्त्री०) [फा० गुलाब्दान] पाहुण्यांच्या अड्गावर शिंपडण्याचें गुलाबी वासाचें पाणी ठेवण्याची तुषार उडविणाऱ्या लाम्ब नळीची सारी.
गुलाब-पाश (पु०) [फा० गुलाब्पाश] गुलाब-दाणी.
गुलाब-शकर (स्त्री०) गुलाब-पाक. “ गुलाब-शकराच्या वड्या सुमार पन्नास पाठविल्या त्या पावल्या ” (खरे १२१६६३६).
गुलाबी गुलाबाच्या रड्गाचें.
गुलाबी झोंप=पहांटची सुखकर झोंप.
गुलाबी थण्डी=सौम्य गारठा.

गोडी-गुलाबी=खेळीमेळी; सामोपचार.
गुलाम (पु०) [अ० घुलाम] विकत घेतलेला नोकर. लवांड (क्रिश्चित कौतुकानें). (हैदरअलीस उद्देशून) “ गुलामांनं दगाच केला होता ” (खरे ८७९).
गुलाम-गिरी (स्त्री०) दास्य; गुलामाचा व्यापार.
गुलामी (स्त्री०) [फा० घुलामी] दास्य.
गुस्ता (पु०) [अ० घुस्ता] राग; कोप.
गू (पु०) [फा० गुह] विष्टा.
गूम [फा० गुम्] नष्ट; गहाळ. “ इनामतीच्या सनदा अलाहिदा आपल्यापाशी आल्या होत्या त्या फिजतीकरितां गूम जालिया ” (वाड-सनदा १४०).
गूल (पु०) [फा० गुल्] वातीच्या टोंकाला जमलेली राखेची गोळी; काजळी; तापलेल्या वस्तूनें दिलेला डाग; आगकाडीच्या टोंकाला असलेलें ज्वालाघाही मिश्रणाचें लिम्पण.
गूठ (पु०) [अ० घूठ] गर्दी; हूल; गल्बा “ गोटांत गूठ होऊन जीनबन्दी देखील शाली होती ” (खरे ६१२८७५).
गूल-गल्बा (पु०) बसेडा; हड्गामा. “ खम्पायेतकर मोगल उगेच सर्कारचे महाल साऊन गूलगुल्बाचे वेळेस हे शैत्य होतात ” (ऐटि ११८०)
गैब [अ० घाइब्] अदृश्य; गुप्त.
गैबी [फा० धैबी] अदृश्य; अव्यक्त, स्वर्गीय. “ गैबी मारा ” =अडून हाणारा मारा. “ गैबी शब्दांची महाध्वनी (=अश्रणी) जहाली (चित्रगुप्त १६७).
गैर [अ० धैर=व्यतिरिक्त] इतर; अभ्यायाचा. अयोग्य; वाईट. “ व आगसी

- गैर पतकें येऊन मोर्चेबन्दी केली आहे ”
(राजवाडे १२१२५).

गैर-अदबी (स्त्री०) असभ्यता. “ गैर-
अदबी बोलला सबब पातशाहा यास
राग येऊन डोळे काढिले ” (मदरू
२१७०).

गैर-अदा = रद्द; न पटलेले. “ शिन्देकडील
वरात जाली तर मग गैर-अदाही
व्हावयाची नाही ” (खरे १०१५२७९).
“ ताकत राहिली नाही; हे समर्थी
नानार्थी वरात गैर-अदा केल्यासच
परिणाम लागेल ” (खरे १०१५६२९).

गैर-अबू (स्त्री०) अप्रतिष्ठा. “ गैर-
अबू फारशी न करणें ” (वाडबाबा
२१७५).

गैर-अमली परस्वाधीन; गैर कबजी.
“ चार लक्षाचे भरतीस अमली महालां-
पैकीं बेरीज कमी आल्यास, गैर-
अमली महाल आहेत त्यापैकीं भरतीस
कमाल आकाराचे बेरजेचा महाल
लावून देणें ” (राजवाडे १०१३२१).

गैर-आरामी (स्त्री०) अस्वस्थता.
“ हज्जतांचे शरिरास दोन दिवस गैर-
आरामी आहे ” (दिमरा २१३२).

गैर-इतबार (पु०) गैर-विश्वास (भाव)
गैर-इमानी (स्त्री०) बेइमानी. “ गैर
इमानी नाही तुम्हां तिळभर माया ”
(होनाजी बाळ १२८).

गैर-कबजी परस्वाधीन. “ गैर-कबजी
मुलूस ” (चित्रगुप्त ७८). “ सरन्जाम
गैर-कबजी; काहीं सुटला त्यांत वस्ती
नाहीं ” (खरे २१९२२).

गैर-किफायत (स्त्री०) तोटा; नुकसान.
“ किफायत-गैर-किफायत समयासम-
व्यास-चिन्तात आप्ण किफायतीचीं कामें

करीत आलां, पुढें त्याच प्रमाणें करावी ”
(राजवाडे ११३२६).

गैर-कोली पर्वानगी, अभयवचन दिलें गेलें
नाहीं असा (मराआ).

गैर-चाकर बतर्फ; माजूल. “ जसमी-
जहाले त्यांस गैर-चाकर करून जागिरा
तगीर कराविल्या ” (जोरा ७५).

गैर-जम गैर-कबजी; परस्वाधीन. “ गैर-
जम देश साधावें ” (चित्रगुप्त ११०).

गैर-नफा (पु०) तोटा; नुकसान. “ येणें
कडून तुमचा गैर-नफा जाहला ”
(जोग १२). “ त्यांस, ही गैर-नफि-
याची गोष्ट आहे ” (राजवाडे ११३०६).

गैर-फायदा (पु०) तोटा; गैर-नफा.
“ अत्यन्त वोट केल्यास पाटील बावांचा
गैरफायदा आहे ” (जोरा २७).

गैर-बद्रीर फळहीन. “ पोकळी गैर-बद्रीर,
शेण्डे वाळलेल्या आहेत ” (राजवाडे
१११७९).

गैर-मन्जूर नामन्जूर; रद्द. “ अष्टणानीं
आपले जागा वाजवो असतां गैर-मन्जूर
करून एक पक्षी तह केला (राजवाडे
१२१२२).

गैर-मर्जी (स्त्री०) बे-मर्जी; इतराजी.

गैर-महसद्रीर [! < अ० मआसिर्=
थोरवी] अप्रतिष्ठित (राजवाडे ८१३३).

गैर-महसूल (पु०) सकारधान्यविरहित
वसूल. “ विजापुरहून एक हवालदार
गैरमहसूल पैदागिरी कबूल करून आला
(इरे ५११००).

गैर-माकूल=मूर्ख; अजाण; गैर; मूर्खपणानें.
“ नवे कचाट करून कार्यारास सल्ले
करणें हे गैर-माकूल गोस्ती आहे ”
(राजवाडे १८१३३). “ परन्तु लोक
गैरमाकूल आम्हांस न कळत वतले तरी

त्याची बद्द-लामी आपणावरी न हेवावी ”
(राजवाडे ८१०).

गैर-माहीत =अजाण; नेणता. “ साडे
आहेत ते गैर-माहीत ” (सरे ७३५
५१).

गैर-माहीत-गार =अजाण.

गैर-मिराशी वंशपरम्परा मालकी ज्याची
नाही असा. “ निवाडा केला जे रामरामे
महाजन मिरासदार; मातकदीम मिरासी
सरी जाहली. काणव मज्कूर गैर मिरासी
मुतालीक ऐसे जाहले ” (इरे ५११०२).
“ हे दोघेजण गैरमिरासी असोन दसल
करितात ” (वाड-सनदा १२२).

गैर-मुजरा; गैर-मजुरा (पु०) गैरचाल
(राजवाडे ८१२६).

गैर-मेहनत (स्त्री०) निरुद्योग. “ परन्तु
मेहनत-गैर-मेहनत सर्व एक ईश्वरी
क्षोभानें वायां गेल्या ” (ऐच ५).

गैर-मेहेरबानी (स्त्री०) अवरुपा; इत-
राजी. “ साङ्गितल्यावरून मनांत गैर-
मेहेरबानी न धरावी ” (राजवाडे ८११०).
“ कम इजतीनं व गैर मेहेरबानीनं पेश-
जीही खिदमत केली नाही व पुढेही न
करूं ” (इम ६७).

गैर-मोसम (पु०) गैर-हड्गाम; अ-वेळ.
“ गैर-मोसमांत (=पौष वय १२ स)
आम्चे आले यावरून कौतुक वाटलें ”
राजवाडे २२१५५).

गैर-मोसमी अवेळीं येणारा.

गैर-रहा (स्त्री०) बद्द-चाल; गैर-शिरस्ता;
बदसलुकाचा; गैर-चालीचा. “ गैर-
रहाचे वर्तणुकीचीं कलमें ” (सरे-
७३५६६). “ भुजङ्गराव याचीं वर्त
णूक गैर-रहा दिसते ” (सरे ११,
५७७६).

गैर-रजावन्द नाराज; नाकबूल. “ तो

क्रियेस गैर रजावन्द जाहला ” (वाड-
शाह १३२).

गैर राजी =नाराज. “ पाटसकर गैर-राजी
जाले ” (राजवाडे ६१२६).

गैर-राबता (पु०) [८ अ० राबिता
=सम्बन्ध] येण्याजाण्याची मनाई. “ त्या-
वेळीं सर्वास येण्यास मोकळीक असावी;
गैर-राबता नसावा ” (ऐस्कूले ३४).
“ नाना फडणीस लश्करांतून आल्या-
पासून गैर-राबता बहुत करूं लागले;
कोणाचीच गांठ पडत नाहां ” (सरे
८११५१).

गैर-वाका (पु०) [फा० घेर्-वाकिअ]
न घडलेली, सोटी बनावट गोष्ट; लबा-
डीनं. “ ऐसा गैरा-वाका साङ्गितला ”
(राजवाडे ८१५२). “ वाका अगर
गैर-वाका समजाविल्यास ऐकावयाचा
नाहीं; समजूनच करणें तें केलें जाईल ”
(सरे ७३५५०).

गैर-वाजवी [फा० घेर् वाजिबी]
अयोग्य; अन्यायाचा; फाजिल. “ त्यांचा
अभिमान गैर-वाजवी यांणी नच
धरावा ” (राजवाडे १२१७९).

गैर-शिस्त =नियमबाह्य; असभ्य; अयोग्य.

गैर-शेरा [अ० शर्अ=धर्मशास्त्र] धर्म-
शास्त्रबाह्य. “ एका पर्गण्याच्या काजी-
पासून गैर शेरा अमल होऊन आला ”
वाड-सनदा १५).

गैर-सनदी =वेकायदेशीर; बेसनदशीर.
“ गैर-सनदी कजिया कार्याचा
नाही ” (सरे १३११). “ गैर-
सनदी खर्च करावयाची सकारची आज्ञा
नाही ” (सरे ५१२३५३).

गैर-सलाह (पु०) गैर-मसलत. “ हें कम्पणी
इङ्गजबहादूर यांचे सलाहानें अगर गैर
सलाहानें ! ” (राजवाडे २२११२५).

गर-साल अनिश्चित वेळेचा. “ गुणनवरे यांनीं कागद एक काढिला; तो बहुतां दिवसांचा, गैर-साल ” (राजवाडे ६।८९).

गैर-हड्डगाम (पु०) गैर-मोसम; अकाल. “ त्यास, गैर-हड्डगाम; हाळी सर्जुजीं तयार मिळालीं ते आठ सेवेसीं पाठविलीं असेत ” (राजवाडे ३।३१२). “ गैर-हड्डगाम व दूर पथ याजमुळें विलम्ब लागला ” (इम २५६). “ गैर-हड्डगामीं रयतांस पेंके लावून मारामारी करूं लागला ” (राजवाडे १५।२४).

गैर-हड्डगामी गैर-मोसमी.

गैर-हजर; गैर-हजीर [फा० घैर-हाक्षिर] हजर नसलेला; अवियमान.

गैर-हजरी; गैर-हाजिरी; गैर-हजेरी (स्त्री०) अवियमानता.

गैर-हिसाबी; गैर-हिशेबी (स्त्री०) अन्याय; अन्यायानें; अव्यवस्थित. “ आपले जागिरींत नाहक गैरहिसाबी पादशाह खलल करविताती. आमा गैर-हिसाबी जाजती सोसुनु कम इजतीने व गैर-मेहेरबानिने पेशजीही सिद्दमत केली नाही व पुढेही न करूं ” (इम ६७).

गैर-हुर्मत (स्त्री०) अप्रतिष्ठा; बे-अन्न.

गैर-हुशार = असावध; गाफल.

गैरत (स्त्री०) [अ० घैरत्] लज्जा; भीड. “ हल्लीचे शिकस्तेची गैरत आणि शर्मन्दगी नवाबास फार जाली आहे ” (राजवाडे ५।१९). “ याजकरितां साभ्यांची गैरत मनास आणून ” (ऐति ३।१२).

गैराद [अ० घैराद् अनेक व० घैरचें] बरकड इतर लोक (सभासद १४).

गोता (पु०) [अ० घोता] बुडी; गचका; नुक्सान; सड्कट.ला गोता बसणें=चें

नुक्सान होणें. गोता साणें=अपेश घेणें. गोत्यांत येणें=सड्कटांत सांपडणें.

गोदी (स्त्री०) [फा० गोदी] बन्दरांत जहाज उतरण्यासाठीं चान्ही बाजूनीं बन्द परन्तु समुद्रांत जाण्या करितां एका बाजूनें बन्द करितां येईल असें दार आहे अशी जागा.

गोफ्त-गो (स्त्री०) [फा० गुफ्त-गो] सम्भाषण; बोलाचाली. “ त्याउपर बहुत गुफ्त-गो जाली ” (राजवाडे २०।३८).

गोया [फा० गोया] जणूं; म्हणजे. “ जे ये समर्यां आपलें येणें गोया करामात (=महुरूपा) जाली ” (राजवाडे १।१८८).

गोर-गरीब = दरिद्री-भिकारी.

गोर-कफन (न०) [फा० गोर्-कफन् ८ फा० गोर्=धडगें+अ० कफन्=प्रेताचें वस्त्र] व्यवस्थित मूठ माती; उत्तर-क्रिया.

गोलन्दाज (पु०) [फा० गोलन्दाह] तोफ डागणारा; तोफची.

गोशगुजार [फा० गोशगुझाद्] श्रुत. “ अज्जाहे दोस्ता तुम्हांस गोशगुजार करून ठेवितों हें निमित्त्य उलट येईल ” (राजवाडे ५।१६४).

गोश्माल; गोश्माली (स्त्री०) [फा० गोश्माल्] कान-पिळी; शिक्षा; नतिजा; शास्त. “ गोश्माल ” (इम ६). “ आम्ही हराम-खोर असें खचित यकीन जालें असल्यास आम्हांस परिच्छिन्न गोश्माली करावी ” (ऐस्कुले ४९). “ त्याचे गोश्मालीस सर्कारांतून गाडद रवाना जाली ” (राजवाडे १९।१०५).

गोश्वारा (पु०) [फा० गोश्वारा]
सारांश; कर्णकुण्डल. “ दोन गोश्वारे ”
(दिमरा १११०५).

गोशा (पु०) [फा० गोशा = कोपरा;
एकान्त] पर पुरुषापुढें तोण्डावर बुर्खा
घेतल्याशिवाय स्त्रीनें केव्हांही येऊं नये
अशी चाल; पडदा; अन्तःपुर. (स्त्री०)
प्रत्यश्चा जिथें लावतात तें धनुष्याचें
टोंक.

गोशे-नशीन [फा० गोशा-निशानि=एका-
न्तवासी] गुप्तपणें; कृकिया. “ गोव-
र्धन स्त्रीचीनें.... यांजला गोशेनशीन
साड्गून पाठविलें ” (जोरा ८).
“ अशीं पत्रें सवाईसिड्गानीं राजास
गोशेनशीन लिहिलीं ” (जोरा १०६).

गोस्पेच (पु०) [फा० गोस्पेच्] थण्डी
लागूं नये म्हणून कानांवरून डोक्यास
गुण्डाळलेलें वस्त्र; टापशी.

गोस्त; गोस; घोस (न०) [फा०
गोश्त्] मांस.

गोही (स्त्री०) [फा० गुवाही] ग्वाही;
साक्ष.

गोही-दार (पु०) साक्षीदार. “ गोही-
दाराचें जरी मोडूं तरी साहेबास गुन्हे-
गारी...देऊं ” (राजवाडे १८१३५).

गौर (स्त्री०) [अ० घौर] सोल व पूर्ण
विचार (राजवाडे १०१२५२); काळजी.
“ यांची हरएकविशीं गौर करीत जाणें ”
(राजवाडे ३१ २०५). “ परन्तु रय-
तेची गौर करून कमावीसदार यांची
तद्दकीकात करीत नाही ” (मदबा
२१५७).

गौरशी (स्त्री०) [फा० घौर-रसी] सोल
चौकशी; परीक्षा; (चुकीचा अर्थ)
फरफारी; उर्जित. “ आमची गौरशी
करून आज्ञा होईल त्याप्रमाणें धर्तणुकेस

हजीर आहों ” (ऐस्कूले ५२). “ आम्ही
काम-काज केलें हें धनी दृष्टीनें पाहून
गौरशी करील म्हणोन आस्था होती ”
(साने-पयाव १००).

घ

घजुन्कर-जड्ग [२अ० घजुन्कर=सिंह]
रण=सिंह. एक पदवी (मप ५८).

घरन्दाज मोठ्या घराण्यातील; अभिजात;
कविलेदार.

घुगी; गुगी (स्त्री०) [फा० कूकी]
मुसत्राण; शिरस्त्राण.

घुमट (पु०) [फा० गुम्बद्] डे-याच्या-
कलशाच्या आकाराचें छपर.

घुसल्लाना (पु०) [फा० घुस्ल्ल-साना]
स्नानगृह; सल्लत साना; एकान्ताची
जागा.

घोगा (पु०) [फा० घूघा] ओरड.
“ जलद चला ऐसा घोगा करूं लागले ”
(मदरु २१२७).

च

चक (पु०) [फा० चक्] हुकूम-नामा
(काजीनें दिलेला); फत्वा.

चकित्याची पादशाही [तु० चघ्ताय्
एका तुर्की टोळीचें नांव] दिल्लीची
मोंगल बादशाही.

चड्ग (पु०) [फा० चड्ग] एक
तन्तुवाय.

चन्द [फा० चन्द] काही. “ हें बन्द कर-
ण्यास चन्द मुश्कील नाही ” (सै
७१५७५).

चन्द-दर-चन्द [मराठी प्रयोग] अधिका-
धिक. “ या मस्लूतीची पेरवीस डील

टाकिली होती; परन्तु सबब चन्द दर चन्द मुस्किलीचें जालें आहे ” (राजवाडे १०।२५२).

चन्द रोज [फा० चन्द रोज] काहीं दिवस. “ महादजीराव शिन्दे ता-हाल रुखसत जाले नाहीत....आणखी चन्द-रोज राहतील ” (पदमव १२२).

चपाती (स्त्री०) [फा० चपाती] पातळ पोळी.

चब्र-चब्र; अबर-चब्र [फा० चर्च =स्निग्ध, अस्खलित (भाषण)] अस्खलित; अद्वातद्वा.

चबुत्रा पहा चौथरा.

चम्चा (पु०) [फा० चम्चा] पसरट लाम्बट तोगडाची पळी.

चमन (पु०) [फा० चमन] तृणाङ्गण; फुलांचा ताटवा; बाग.

चरक (पु०) [फा० चर्ख] चक्की; दाखून रस अगर तेल काढण्याचें यन्त्र.

चर्का (पु०) [फा० चर्खा] सूत काढण्याचा रहाट.

चर्खी (स्त्री०) धारलावण्याचें चाक.

चर्ब [फा० चर्ब] वरचढ; गालीब. “आपण सान्यांवर चर्ब असावें” (राजवाडे ५।२२). “ मस्तलहतीचे मार्गे आलीजाह चर्ब पडतील असें दिसत नाही ” (राजवाडे ५।१३७).

चर्बी (स्त्री०) [फा० चर्बी] मेद; उन्माद; मस्ती; माज.

चर्मी [फा० चर्मीन] कातड्याचा. “ चर्मी सामान ” (स्त्रे ११।५११).

चरिन्दा (पु०) [फा० चरिन्द्] चराई; चराईपैका. “यास्तव चरिन्दा तीनशें रुपये घेऊन घोडी माणसें सोडून दिली ” (स्त्रे ११।६०७३).

चलाख [फा० चालाक्] हुशार; तर्तरीत; चपल, द्रुतगती. “महागिन्या निघाल्कतीच्या चलाक ऐशा ” (वाड-समा २।७८).

चलाखी (स्त्री०) [फा० चालाकी] हुशारी; चापल्य; हात-चलाखी; हस्त-चापल्य.

चश्म-पोशी (स्त्री०) [फा० चश्म-पोशी] डोळेक्षाक. “ जरी तुम्ही हे गोष्टी चश्म-पोशी करून दुर्गुजर कराल तरी जिकडे वाजवी तिकडे परमेश्वर आहे ” (ऐट्टि १।६०).

चश्मा (पु०) [फा० चश्मा] उपनेत्र; आरशी.

चहारूम [फा० चहारूम] चौथार्द. “ऐवज-पैकी चहारूम तहकूफ ठेवून बाकी ऐवजाचा फडचा करून ध्यावा” (राजवाडे २२।१३).

चाऊस (पु०) [तु० चावूश्] जमादार; पोलीस अधिकारी.

चाक करणें [फा० चाक् कर्दन्] काडणें. “ उभयतांचे पोट चाक करावें म्हणोन आज्ञा केली आहे ” (दिमरा २।८२).

चाकर (पु०) [फा० चाकर] नौकर; सेवक.

चाकर-पेशा (पु०) नौकरीचा धन्दा; नौकरी आहे धन्दा ज्यांचा अशांचा वर्ग.

चाकरी (स्त्री०) [फा० चाकरी] सेवा; नौकरी.

चाकू (पु०) [तु० चाक्] सुरा; सुरी.

चादर (स्त्री०) [फा० चादर] वस्त्र, पलङ्गपोस.

चापट (स्त्री०) [फा० चपात्-चप्पात्] थप्पट.

चापणें [फा० चापीदन् = मारणें] रागें भरणें; सरडेपट्टी काडणें,

चापलोसी (स्त्री०) [फा० चाप्लोसी]
अवास्तव स्तुती; तोण्डपुजा; हांजी;
खुशामत. “ त्यानें यांसी चापलोसीच्या
गोष्टी साड्गोन, नादीं लाऊन ”
(दिमरा १११९).

चांपी चापाची, बिनतोड्याची. “ बन्दुका
चांपी ” (वाडसमा ११२७).

चाबूक (पु०) [फा० चाबुक] कोरडा;
असूड. “ प्रतापी चाबूक धरुनि हातीं
नकुळ बले राजयाप्रती ” (मुक्तेश्वर-
विराटपर्व १११०५).

चाबूक-स्वार (पु०) [फा० चाबुक-सुवार]
घोडे शिकविणारा.

चार [फा० चार-चहार] चतुः

चारकुबा “ एक अड्गरखा असतो, त्यास
धाया नाहीत, बहू पावेतो; आणि आगा-
पिछा मात्र असतो; आणि आघाडीस व
बाहूवर मोत्याची झालर लावली असते ”
(दिमरा १११३३).

चिकाचा पडदा [फा० चीघ्-चीक्]
काम्बठ्यांचा पडदा.

चिटणीस; चिटनवीस पत्रव्यवहार कर-
णारा. “ चिटणीस याणीं सर्व राज्यां-
तील राजपत्रें ल्याहावीं. राजकारण पत्रें
उत्तरें ल्याहावीं ” (वाड-सनदा १२४).

चिराख; चिराग (स्त्री०) [फा० चिराघ्]
दिवा; बत्ती. “ तों शहरांत सर्कारचे
वाड्यापासून भवानीपेटेपर्यन्त दो
भाजूनें चिरासा तयार केल्या ” (सरे
११७४५). “ सगळ्या शहरांत चिरागा
लाऊन हवया मळे चन्द्रज्योती लाऊन
स्वारी रस्त्यानें मिरवत चालली होती ”
(सस्बाव २१).

चिरागदान (न०) [फा० चिराघदान]
रोषणाईचे वेळीं रस्त्यानें दिवे लावण्या-
साठीं इभी केलेली बाम्बूची जाळी.

चिराख-बत्ती (स्त्री०) दिवाबत्ती. “ दर्गा-
हाचे चिराख-बत्तीस व ऊदफुलाबद्दल ”
(पेदसमा २४२).

चिलखत (न०) [फा० चिहिलकद्]
अड्गत्राण.

चिल्ला (पु०) [फा० चिल्ला] चाळीस
दिवसांचें उपोषण व ध्यानमग्नता. “ तुम्ही
(= बहोन्द्रस्वामी) चिल्ल्यातून उठले
याची खबर लिहिली, मालूम जाली ”
(पारसनीस-वप २३९).

चीज (स्त्री०) [फा० चीझ] वस्तू; गाणें;
(न०) सार्थक.

चीज-वस्त (स्त्री०) सामान; अस्बाव.

चीग (स्त्री०) [फा० चीन्] चूण; घडी.

चुगलखोर (पु०) [फा० चुघुलखुर]
चहाडखोर.

चुगली (स्त्री०) [फा० चुघुली; तु०
चुघूली] चहाडी. “ तुम्ही घडी घडी
राजपुरीस आमचे चुकल्या लिहून
आम्हांस नशेद-पत्रें आणविता ” (पारस-
नीस-वच ३०).

चुङ्गाल (पु०) [फा० चुङ्गाल]
पन्जा. “ बहुत खुशक जाले कीं जव-
दस्ताच्या चुङ्गालापासून गरिबाचें
बतन खुलास जालें ” (राजवाडे
२०१९).

चुनाचे [फा० चुनान्चे] ज्या अर्थी.
“ चुनांचे आँ मेहेबांहीं इङ्ग्यांचीं मकारणें
घेतलीं व तमाम तालुक्यांत दौड तारत
व ताराज करण्यास गेली आहे व कुम-
केचे जमियतेस घेराघेरी करविली गेली
आहे हें ऐकून म्हाहायत खुशी जाली ”
(साने-पयाव ४६४).

चुनीदा [फा० चुनीदा] निवडक. “ त्याचे
उपराळ्यास जमल मण्डोर याणें आपले

हमराहीपैकी बेश चुनीदी ज़मियेत पाठ-
विली " (साने-पयाव २८१).

चेहरा (पु०) [फा० चिह्रा] मुख; तोण्ड;
मुद्रावर्णन.

चेहरा-मोहरा (पु०) मुद्रा; चर्चा.

चेहरे-पट्टी (स्त्री०) चेहऱ्याची ठेवण.

चोप (पु०) [फा० चोब्] दण्ड; मार.

चोपणें = मारणें, ठोकणें.

चोपदार (पु०) [फा० चोब्दार] वेत्र-
धारी; चान्दी-सोन्याची काठी हातीं
धरून राजापुढें चालणारा व लल्कार-
णारा.

चोबी [फा० चोबी] लाकडी. " नवाबाचे
खेम व चोबी बड्गला जाऊन उभा
राहिला " (राजवाडे ७१९८).

चोबीना (पु०) लाकूडकाम; लाकडें
(राजवाडे ७ खलप २७६).

चौगिर्द [८फा० गिर्द] चौतर्फी. " दुरून-
च चौगिर्द घेरून भाण्डियांचा मार देत
असावें " (मराआ ३८). " अलीन-
वाजखानास चौगिर्दा केलें (= वेढिलें)
(खरे ११३).

चौतर्फी [फा० चार्-तरफ] चान्ही
बाजूनीं.

चौथरा; चुबुत्रा (पु०) [फा० चौतरा]
उच्च चौकोनी ओटा; वेदी; ज़मिनी-
पासून घराच्या तळमजल्याची उश्ची;
जोतें.

चौरी-बर्दार (पु०) [८फा० बर्दार=
उचल] चवरी ढाळणारा.

छ

छबिना (पु०) [फा० शबीना] रात
पहारा; रातपहारेकरी; रातमिरवणूक;
मिरवणूक. " रात्रीची दगाबाजी करील;

यास्तष छबिन्याची बन्दोबस्ती चाड्गली
असावी " (खरे ११५१०)

छबी (स्त्री०) [अ० शबीद्] प्रतिमा;
तस्वीर.

छान [अ० शान्=प्रतिष्ठा] सुन्दर;
उत्तम.

छान्छुकी (स्त्री०) छानछोक (पु०)
[अ० शान्-उ-शौकत्] शोक; डाम-
डोल; नखरा.

छान्दार [फा० शान्दार=प्रतिष्ठित] सुन्दर;
शोभिवन्त.

छापखाना (पु०) [८फा० चाप्खाना]
मुद्रणालय.

छापणें=ठसा उमटविणें.

छापा (पु०) [८फा० चापीदन् ८तु० चापोल्-
चपावल्=हळा] हळा; एल्गार.

ज

जईफ; जयफ; जैफ [अ० झईफ] वार्ध-
क्यानें क्षीण; अशक्त. " आम्ही जईफ
जालों आहों; बहुत दिवस वांचत नाहीं "
(राजवाडे ११२८). " तुकोजी होळकर
बहुत जैफ जाले; शरिरांत ताकद नाहीं "
(खरे ९१२९२५). " पातशाहीची दौलत
जैफ-म्हातारी जाली आहे " (दिमरा
११२१३).

ज्यान-फाइदा (पु०) [८फा० शियान्
तोटा] तोटा-नफा.

ज्वहार जवाहीर. " शिरीं पगडी कड्गणीदार
अड्गावर ज्वहार, कुठिल रहाणार
कोण पर्गणा जी " (होनाजी बाळ
१६९).

ज्वान [फा० जुवान्] तरुण.

ज्वानी [फा० जुवानी] तारुण्य. " अड्गिं

तारुण्याचा बहर, ज्वानिचा कहर, मारिते लहर मदनतलवार ” (रामजोशी ११४).
जक (स्त्री०) [अ० दक्कू पाठ करणे]
 स्रिपत; पराम्भव; धक्का; सद्मा. “एकाशी गोड बोलून एकास जक द्यावी; फाडा-फोड करावी हे हुन्नर टोपीकर बहुत जाणतात ” (राजवाडे १०१६७).
 “इड्येजास जक त्यांनीं (= हैदरअल्ली खानांनीं) फार दिली ” (दिमरा ११३४).
 “ याजकरितां शिक्षाचें पारिपत्य होऊन जस बसेल तो सुदिन ” (दिमरा ११३६).
 “ एवढी जक सड्यावर हज्तीस बसली ” (राजवाडे ५१६).
जकात (स्त्री०) [अ० शकात् = (मूलार्थ) धर्मासाठीं बसविलेला प्राप्तीवरील कर]
 मालाच्या आवक-जावकीवरील कर; दस्तुरी. “जकायत” (राजवाडे ३१२९; ८१२२९).
जकात-दार (पु०) जकात वसूल करणारा.
जकिरा (पु०) [अ० शखीरा] कोठार; सांठा; सञ्चय; सामुग्री; सांठवणूक.
 “ ठाण्यांत दाहू व ते फेचे गोळे बाण वगैरे जकिरा पोका आहे ” (खरे ९१४५०३).
 “ या करितां तसे जागीं जखिरियाचें पाणी म्हणून दोन चार टाकीं तळीं बान्धावी, त्यांतील पाणी सचें होऊं न द्यावें ” (मराभा ३३).
 (दाणा) “ सर्व नेऊन पट्टणांत जकिरा केला ” (खरे ११४५२५).
जकिरी = जकन्याचें; विशेषतः (दाहू गोळ्याचें). “ त्याजवर सामान जकिरी पूर्वीलप्रमाणें राखावें ” (मराचिथोशा ३२).
जखम (स्त्री०) [फा० शख्म] घाव; घायटा.

जखमी [फा० शख्मी] घायला.
जखमाना; **जखमीना** (पु०) घायलास दिलेला पैका. “ जसमानेही दिले ” (राजवाडे ४१०७). “ ऐशी हजार रुपये जखमीना लागला ” (होके २३).
जङ्ग (पु०) [फा० शङ्ग] गन्ज; कॅ.ट.
जङ्ग (स्त्री०) [फा० जङ्ग] युद्ध; लढाई; हातघाई. “ या जङ्गेंत पांच मोहरे त्याजकडील मृत्यू पावले ” (इम २९२). “ पांच वर्षे जङ्ग व हड्गामा शुरु आहे ” (खरे ७३५६६).
 “ बागवान जङ्गीस येऊन बे-अदवी बोलला ” (राजवाडे १५११३).
 सफेजङ्ग (स्त्री०) सडें व निकराचें युद्ध.
जङ्ग जङ्ग पछाडणें-अटोकाट प्रयत्न करणें.
जङ्ग-जोड (स्त्री०) युद्धाची व्यवस्था.
 “ जङ्गजोड बसेल ” (खरे १०१५३४५).
जङ्गल (न०) [फा० जङ्गल] रान.
जङ्गल-गर्क रानवजा; जङ्गलांत लुप्त झालेली. “ बागाईत जमीन जङ्गल-गर्क पाणी पाट सुद्धां जाहली आहे ” (वाड-समा २१२४४).
जङ्गल-शाही (स्त्री०) रान-राज्य.
 “ त्यावेळीं जङ्गलशाहीच्या बद्द-शहाची सिंहगर्जना सुरु होऊन वरच्या अस्मानी सवालाला जमिनीचा जबाब मिळतो ! ” (गडकरी-राजसंन्यास ५)
जङ्गली [फा० जङ्गली] रानटी; अनार्य; असंस्कृत.
जङ्गी [फा० जङ्गी] युद्धविषयक; मोठा; मातबर. “ या खेपेस रस्तेचा बेल भारी नव्हता; जङ्गी सामान भारी होते ” (खरे ७३६१४).

जजिया (पु०) [अ० जिझ्या]
मुसलमानेतरावरील डोईपट्टी. “ म्यायाचे
माणानें पाहतां जजिया पट्टीचा कायदा
केवळ गैर.. याजवर हिन्दू लोकांस
पीडा करण्यांतच धर्म आहे असें मना-
मध्ये आलें असल्यास आर्धा राजा
राजसिद्धा याजपासून जजिया घ्यावा
म्हणजे इकडून कठाण नाही ” (वाड-
सनदा १५०).

जजिरा; जजिरा; जजिरा (पु०)
[अ० जशीरा=बेट] दर्या-किल्ला;
जलदुर्ग. “ सर्कारचा जजिरा सर्कारांत
ताबीन होऊन ” (राजवाडे
१०।२८०).

जज्जीर; जज्जिरी (स्त्री०) [फा०
झज्जीर] सांसळी. नग. “ एक जज्जीर
फील ” (साने-पयाव ३८४).

जड-जवाहीर; जर-जवाहीर (न०)
[फा० झर=घोर्ने; अ० जवाहिर=रत्नें]
सोने व रत्नें. “ सर्व जिनस-अज्नास
जर-जवाहेर, नागपुरास घेऊन जाऊन ”
(राजवाडे ७ सलप ११३).

जड-गीर=लुटीच्या भारानें भारावलेलें
(चित्रगुप्त ११९).

जदीद [अ० जदीद्] नवीन. “ जदीद
करार झाला त्याची ही अहवाल तेव्हां
रास्तरवी-कायमी कोठें राहिली ?
(सरे ७।३५७०).

जन्नत-नशीन [फा० जन्नत्-निशीन्]
स्वर्गवासी.

जानान-खाना (पु०) [फा० जानान्=
स्त्रिया] ज्ञानाना; अन्तःपुर.

जानाना (पु०) [फा० जानाना] अन्तः-
पुर; स्त्रीपरिवार.

जानानी [फा० जानानी] स्त्रियांसम्बन्धी;

बायकी; गैर-मदानी. जनानी आवाज
बारीक, स्पष्ट व मधुर आवाज.

जनाब (पु०) [अ० जनाब्] प्रासादाङ्क-
गण; उम्बरा; ‘ स्वारी ’ या शब्दाप्रमाणें
याचा बहुमानदर्शक सम्बोधन म्हणून
उपयोग होतो. “ सावन्दाचे जनाबात
सेवक लोकांनीं हजर असावें हें तो
लाजीम आहे ” (राजवाडे ३।७३). “ जें
मनांत होतें तें जनाब-इलाहीत (=ईश्व-
रास) कबूल होऊन हे दिवस दृष्टीस
पडले ” (राजवाडे ५।८६).

जनाबे-आली (शब्दशः) उन्च उम्बरा;
बहुमानदर्शक सम्बोधन.

जनावर (न०) [फा० जान्वर] प्राणी;
पशू; सर्प. (सापाचें नांव घेऊं नये
म्हणतात कारण तें नांव घेतलेलें त्यानें
ऐकिल्यास तो दंश धरितो).

जप्त (पु०) [अ० शब्त्] हरण; निय-
न्त्रण; दबाव; सर्कारजमा. “ जफ्त ”
(इम २१२). “ खुसूस तुमचे तालु-
क्यांतील लोक बेरोजगार बहुत त्याजकडे
गेले याजवरून क्रियास करावा कीं असे
लोकांवर जप्त कसा राहिल ? ” (राज-
वाडे ५।५२). “ रामाजीपन्त यांचा
जफ्त टोपीकरांवर बरा आहे ” (राज-
वाडे ६।४०२).

जप्तमुलूक =प्रदेश-जेता; सन्ताजी घोर-
पडे यांचा किताब (राजवाडे ८।४९).

जप्त-रप्त; जफ्त-रफ्त (पु०) [फा०
शब्त्-उ-रब्त्] व्यवस्था; बन्दोबस्त.
“ करारवाके जफ्त-रफ्त कळें ”
(राजवाडे ६।६१२). “ वतन्दारांचीं
वतनें वतन्दारांच्या दुमाला केल्या विर-
हिन पोट-तिडीक लागोन मुलूक मामूर
होत नाही व मुलूकाचा जफ्त-रफ्त

होत नाही असें कळों आलें ” (राज-
वाडे १६।४४).

जप्ती (स्त्री०) [अ० झब्त्] हरण;
नागावा; अम्मल; तावा. “ किल्ल्याची
व बेगमात व पातशाह-जादे व सला-
सीन व नाजर यांची जप्ती केली !
एकेक पाड्घरूण अड्गावर मात्र
सोडिलें ” (दिमरा १।२७२). “जाल-
नापूर देशांत स्वारी करून जप्ती बैस-
विली ” (चित्रगुप्त ९५).

जब्र [फा० झब्] वरचढ; मोठा;
बलाढ्य.

जबर्दस्त [फा० झब्दर्स्त्] बलाढ्य; जोरा-
वर; जुलमी.

जबर्दस्ती (स्त्री०) [फा० झब्दर्स्ती]
बलात्कार; जोरा; जुलूम; गालबता.
“ इङ्ग्रजांनीं टिपूसारसा जबर्दस्त बुड
विला आणि पट्टण घेतलें हें मोठें काम
केलें; इङ्ग्रजांची जबर्दस्ती सर्वांवर
पडली असें वाटतें ” (सरे ११।६०३०).

जबरी (स्त्री०) [फा० झबरी] सामर्थ्य;
जबर्दस्ती. “ पादशाही जबरीनें घेईल ”
(चित्रगुप्त ३४). “ शिद्दीनीं जबरी
पाहून सल्ल्याचें नातें लाविलें ” (चित्र-
गुप्त ८६). बळ-जबरी=सामर्थ्य, बला-
त्कार.

जबान (स्त्री०) [फा० झबान्] जीभ.

जबानी (स्त्री०) तोण्डी हकीकत; न्याया-
धिसापुढें साङ्गितलेली हकीगत; साक्ष;
म्वाही; तोण्डी. “ मुख-जबानी ” =
तोण्डानें. “जबानी बातमीस व कलमी
बातमीस थोडेंबहुत अन्तर पडतच
आहे ” (सरे २।१४७०). “ त्यानें
जबानी वर्तमान येणेंप्रमाणें साङ्गितलें ”
(सरे ११।५६७८). “ हें आज्ञेप्रमाणें

जबानी साङ्गतां कळेल ” (राजवाडे
८।१३८).

जबाब (पु०) [अ० जवाब्] उत्तर.
साफ-जबाब = रोकडें स्पष्ट उत्तर.
हाजर-जबाबी = ताबडतोब समर्पक
उत्तरें देण्यांत कुशल.

जबाब्दार [फा० जवाब्दाद्] जिम्मे-
दार; जोखीम्दार; विश्वासू.

जबाब्दारी (स्त्री०) [फा० जवाब्दारी]
जिम्मा; जोखीम; विश्वास.

जबाबणें-उत्तरणें; उत्तर देणें.

जबाब-सवाल; जाब-साल (पु०)
[फा० जवाब्-उ-सुआल्] बोलणें.
“ आम्ही जबाब-सवाल केला जे, हत्ती
व घोडेकरितां आम्ही आलों नाहीं ”
(तरा ८१).

जबाबी [फा० जवाबी] उत्तरविषयक;
तासांची घण्टा वाजविणारें (घड्याळ).
“ एक घड्याळ जबाबी चाङ्गलें,
जबाबी म्हणजे तास वाजतात तें ”
(राजवाडे १२।६८).

जबे; जब (स्त्री०) [अ० झब्ह] हत्या.
“ सकारांतून आज्ञा होऊन जबे कर-
विली ” (सरे ११।५७७१).

जबून [फा० झबून्] गरीब; दरिद्री;
गैर-मातवर. “ व-हाडचे महाल जबून
म्हणतात; त्याच महालावर लक्ष्मणराव
खण्डागळे आडचा-ती हजारौ फौजे-
नसी चाकरी करीत होते ” (राज-
वाडे १।११७). “ हाल जबून होता ”
(भाइसम १८३४ षावृ १४१).

जम्बिया (पु०) [फा० जम्बिया]
कट्यार.

जम्बूरक [फा० झम्बूरक्] लहान तोफ.

जम्बुरा (पु०) [फा० झम्बुरा] लहान
तोफ.

जॄम (पु०) [अ० जॄम] सन्ध; जुळवा-
जुळव; व्यवस्था.

जॄम-खाना (पु०) [१८ फा० जामा-खाना
= वस्त्रागार] सत्रर्जी. “ जॄमखाने दोन
जोडी व गालीचे करावे ” (खरे ८१
४२२१).

जॄमनीस (पु०) एक वसुली अधिकारी;
हिशेबतपासनीस.

जॄमणें [फा० जॄम] एकत्र होणें.

जॄमविणें एकत्र करणें.

जॄमरूद [फा० झुमुर्दु = पाच] पाच.
“ जॄमरूद-पाचेचा जोड एक ” (राज-
वाडे ७ खलम ११२१).

जॄमा (स्त्री०) [८ अ० जॄम] एकी-
करण; प्राप्ती; मिळकत; एकीकृत; एकत्र.
जॄमा होणें = एकत्र होणें. जॄमा करणें
= एकत्र करणें.

जॄमा-खर्च (पु०) [अ० जॄम-खर्ज]
उत्पन्नव्यय; आवकजावकाचा हिशेब.

जॄमात; जॄमायत (स्त्री०) [अ० जमा-
अत्] समुदाय; जॄमाव; सङ्घ; ज्ञाति-
सभा.

जॄमात-खाना; जॄमायत-खाना (पु०)
“ मशिदीचे निम्ही बाजूस जॄमातीस
बसण्यासाठी बान्धलेला दुमजली अगर
एक मजली सोपा ” (ऐस्कुले २१३४).

जॄमात-दार (पु०) [फा० जमाअत्-
दार] टोळीचा नायक.

जॄमादार (पु०) [फा० जॄमदार]
सर्शिपाई.

जॄमादिलावल (पु०) अ० [जुमादीयुल
अव्वल] अरबीवर्षाचा पांचवा महिना.

जॄमादिखाखर (पु०) [जुमादीयुल
आखिर] अरबी वर्षाचा सहावा महिना.

जॄमादिसानी (पु०) [अ० जुमादि-
स्तानी] जॄमादिलाखर (चिरा ११).

जॄमान (पु०) [अ० शमान्] जॄबाब्दार
हमीदार; जामीन. “ ऐसा तह करून
जॄमान घेऊन ” (राजवाडे १५१२४).

जॄमान-कतबा (पु०) मुचल्का (राज-
वाडे १५१४९); जामीनपत्र.

जॄमान-दार (पु०) [फा० शमान्दार]
हमीदार.

जॄमानात (स्त्री०) [अ० शमानत्]
जामीनकी; जिम्मेदारी.

जॄमाना (पु०) [अ० शमाना] काळ;
वक्त. “ आजी जॄमाना एक प्रकारचा
आला आहे ” (खरे ११९८३). “ वस-
ईस इङ्गजांचा शह पडला आहे...
आणि यांस (महादजी शिन्दे यांस)
श्रीमन्तांच्या घरांत काय आहे तें
आपण घेण्याची हांव सुटली आहे,
असा जॄमाना आला ” (मदबा
११६८)

जॄमाबन्दी (स्त्री०) [फा० जॄमअबन्दी]
जमिनीची अगर घरांजी पाहणी करून
सर्कारधारा ठरविणें; सन्चणी. “ लोकांची
जॄमाबन्दी फारच ते ठिकाणी केली
आहे ” (पदमव २१).

जॄमाव (पु०) [८ अ० जॄम] समुदाय.
जॄमीदार; जॄमीन्दार (पु०) [फा० शमी-
दार—शमीन्दार] स्वतःसाठी मेह-
नताना म्हणून कांहीं टक्के वसूल कापून
घेऊन बाकीचा वसूल उगवून सर्कारांत
पाठविणारा; वतन्दार.

जॄमी-दोज [फा० शमीन्दोज] भुईकोट.
“ जॄमीदोज किले इङ्गजांचे लढाईत
परिच्छिन्न रहावयाचे नाहीत ” (राज-
वाडे ७१६१).

जॄमीन (स्त्री०) [फा० शमीन्] भूमी;
भुई.

जमीन-जुम्ला (पु०) [अ० जुम्ला=

सर्व] वतन-वाडी; सर्व इष्टेष्ट. “ त्यास बडिलांनी जमीन-जुम्ला किती, तन्खा फाय, पर्गणा कोण, तें पत्र लिहून दिल्लीस रवाना करावें ” (साने-पयाव २२). “ सिवेंचे नेम वही दाणे जमीन-जुम्ले कानगोहोच्या दफ्तरां असे ” (भाइसम १८३५ वाइ ३७५).

जमीन-दौस्त [मराठी समास] चीत; पायमाल; गर्दीस मिळविलेला; जमिनी-घरोबर.

जुमे; जमीये [फा० जम्बिअ-जमीइ] सर्व; कूल (राजवाडे १५१७१). “ खुदाये ताला हे फत्ते आँ मेहेरबाँस व जमीये दोस्तास मुबारक लाये ” (साने-पयाव २८२).

जुमेत; जमियत; जुम्यत (खी०) [अ० जम्ईयत्] जुमाव. “ ते व आपली जुमेत चालून पुढें आले ” (मराचि-धोशा ३२). “ जुम्यत गारत केली ” (राजवाडे ५६८). “ नानाजवळ जुमेतही भारी जमली म्हणतात ” (खरे ११५६५७).

जुम्यत [अ० झाइद्=अतिशय] पूर्ण; अगर्दी; सिद्ध. “ तयारी जुम्यत आहे ”. “ त्यांतील पलटण जयद बर्दाद जाली ” (होके ११६).

जुर (पु०) [फा० झर्=सोनें] कलाबतू.

जुर्गा (पु०) [फा० जर्गा] मण्डळ; वेढा.

“ यांतही सर्वांनी जुर्गा एकच केल्यास काम तमाम होऊन नफे फार होतील (राजवाडे १९१३७).

जुर्गार (पु०) [फा० झर्गर्] सोनार.

जुर्जरा; जुराजुरा [फा० झर्] अणू अणू.

“ हकारे यांनी जुरजुरा तिलतिल खबर

धेऊनु आपुले पादशाहासी साइंगितले (इम ९).

जुर्तारी [फा० झर्तार्] कलाबतूचें.

जुर्द [फा० झर्द] सोनेरी. “ करून स्वारी तयार नबाब जुर्दा अम्बारीत (साने पयाव ५२). पिवळें जुर्द=पिवळें धमक; अतिशय पिवळें.

जुर्दोजी [फा० झर्दोज्] जुतारी. “ खान-पोश जुर्दोजी जुवाहरजुडित मोत्याची झालाचे आपून ठेविले ” (पदमव ९२)

जुर्ब; जुर्ब (खी०) [अ० झर्ब] प्रहार; तडाका; नाणें पाडणें; छाप; जोर; शिक्षा; मार; धाक; दारारा; ठार; नग; तोफ.

“ बीज शिरली... ब्राह्मणास पुरती जुर्ब बसली ” (राजवाडे ६१२५). “ पूर्वी दोन तीन लढाया झाल्या परन्तु मोंग-

लास या तन्हेची जुर्ब कधीच बसली नव्हती ” (खरे २५७३). “ ज्यांनी मगुरी केली त्यांचे प्रान्तास व त्यांस जुर्ब दिली ” (मराचिधोशा २७).

“ अली गोहराचा शिक्षा दिल्लीत पडला, त्याची चिठी पाठविली आहे. त्याप्रमाणें लिहून पातशहाची जुर्ब मोडून याचें नावें करणें ” (राजवाडे ११३६३).

“ अशा सतरा जुर्बा बिडी राजश्री तात्यांनी घेतल्या ” (खरे ९१२५७१)

“ सकारांतून दिवाळ-तोड जुर्बा रवाना व्हावयाचा बेत ठरत होता ” (खरे ९१२६८१). “ पञ्चवीस जुर्ब तोफा ”

(राजवाडे ११९६१). “ शिन्देही बाणाचे रोख पाहून जुर्बा सुरू करितात ” (खरे ११५६६१).

जुर्बाब [फा० झर्बाफ्] जुतारी विणेचें; भर्जरी वस्त्र (मराआ २२).

जुर्बाबी भर्जरी. “ सुर्शा मरूमल जुर्बाबी

मढोन माण्डिल्या होत्या ” (राजवाडे ११२२).

जुरब-वान-दरान्याचा; कर्तृत्ववान. “जुर-बवान् पुरुष आहे त्याचे तोण्डांत दौलत आहे ” (होके १०९).

जुरा [अ० शर्रा=अणू] तिळमात्र; किञ्चित्.

जुरा-बजुरा =कण न कण. “ इनामाचें जुरा-बजुरा पावते कीजे ” (राजवाडे १५१६५). “ भूरगडांतील ऐवज व चीजवस्त गेलेलें जुराबा-जुरासुद्धा गड स्वाधीन करावा ” (खरे ११५७०५).

जुरिदा [अ० जरादा] सडा. “ जुरिदा होऊन बन्हाणपुरचे पारिपत्यास येणार ” (राजवाडे ११२७).

जुरी [फा० शरीन्] सोनेरी; जर्तारी. “ जुरी सामान ” (सभासद ६८).

जुरीब-दार (पु०) [अ० जरीब्] जमिनीचें मापन करणारा.

जुरुरी (स्त्री०) [फा० शरूरी] अवश्यकता; गरज; पर्वा.

जुरूर (स्त्री०) [अ० शरूर] अवश्य; न चुकता; जुरुरी. “ सत्वर भेटीचा विचार जाला म्हणजे यास कोजेचे जुरूर म्हणोन जागिरा चिन्तानुरूप मिळतील ” (राजवाडे ८१२०५).

जुरूरत (स्त्री०) [अ० शरूरत्] जुरुरी; अवश्यक. “ कोणास बक्षीस काय यावें याची जुरूरत तुमचे विचारें असेल त्याची याद पाठविणें ” (खरे ८१२००). “ जुरुराती ” (भाइसम १८३३ अहवाल १२१). “ तेथील जुरूरत जे काहीं चीज वस्त होती ते घेरून ” (चिरा ४).

जुरुराती-काम चलाऊ; हडग्यामी.

“ काहीं लोक लागल्यास जुरुराती ठेवणें व दडगा वारलियावर दूर करणें ” (वाड-समा ११२०).

जल्सा (पु०) [अ० जल्सा] बैठक; सम्मेलन; गाण्याबजावण्याची बैठक; मैफल. “ जल्शांत जें ठरेल त्याची विनन्ती लिहिण्यांत येईल ” (राजवाडे ५११५५).

जल [अ० जल्] वैभव, झकाकी (राजवाडे ५१७६). खालीं जलील पहा.

जलद [अ० जल्द] चपळ; द्रुत; वेगानें; तांतडीनें; उशीर न करितां.

जलदाई (स्त्री०) चपलता; घाई. “ विठोबा भला मारिला तोबा, कम्बर मोडली । खुमाई, भली केली जलदाई कम्बर शेकली ” (मराठी भजन).

जलदी; जल्दी (स्त्री०) [फा० जल्दी] घाई; त्वरा; वेग. “ जलदीस आतां किम्मत आहे ” (राजवाडे १९१५२).

जला-वतन करणें [अ० जला=हद्दपारी] स्वदेशहद्दपार करणें. “ हाण्डे याचें पारपत्य जला-वतन करणें ” (वाड-सनदा ७०).

जलाद (पु०) [अ० जलाद्] फांशी देणारा; माड्ग; निर्गुण. “ अम्मलदार हमदानी जलाद ” (ऐटी ५११०).

जलाल (पु०) [अ० जलाल] उभता; शक्ती; जुलूम; जोरावरी; कडक; उग्र.

“ जर रयतेवर हक्क करून दिधला तरी नूतन कानूमुळें रयतेवर जलाल होऊन रयत पीडा पावते, श्रमी होने ” (मराआ २५).

जलील [अ० जलील] प्रकाशमान; वैभवसम्पन्न. “ नवाबाची दौलत बडून

जलील शालियास आणखी जल देणें अथवा रोमक आणणें हा यख्ति यार तुम्हाकडे आहे ” (राजवाडे ५।२६).

जलूस (पु०) [अ० जुलूस] आरोहण; समारम्भ. “ मोठा जलूस जाहला ” (ऐटि १।६५).

जलूस-वाला=श्रेष्ठांचें आरोहण (राजवाडे १८।५६).

जलूश (पु०) कीर्ती; अस्करा. “ माधव-राव साहेब यांचे जुरवेचा जलूश मोठा ” (होकै २२).

जलूशी [अ० जुलूमी] राज्यारोहणापासून मोजण्यांत आलेला (शक).

जलोह-खाना (पु०) जिल्लें-खाना पहा.

जव्हरी; ज़ोहरी (पु०) [फा० जव्हरी] रत्नपारखी; जवाहिर्या.

जव्हर (न०) [अ० जव्हर] विशेष गुण. “ यावरी मनुष्याचें जव्हर जाणणार असे शकस होणें दुर्लभ (ऐटि ३१७).

जव-जव [फा० जव्-जव्] यवयव; तिळतिळ; कणकण; थोडें थोडें. “ जव जव नूतन, संपादावें व बळकट व्हावें ” (मराआ २३).

जवादी (स्त्री०) [अ० झवाद्] गन्ध-मार्जारापासून मिळणारा सुगन्धी पदार्थ.

“ जवाद्या मान्जराचा आण्ड... मिळाला तर...आम्हास पाठवून देणें ” (राजवाडे १७।५२). “ जवादी प्रसवती बिडाळी ” (मुकेश्वर आदिपर्व २१।८८). “ जवादी-बिडाळाचे वृषण । मस्तकीं सौविती श्रीमन्त जन । रासभाचे लम्बा-धमाम कर्ण । कोणी हातें नातळे ” (मुकेश्वर, सभापर्व ५।६०).

जवान; ज्वान [फा० जवान्] तरुण.

जवाँ-मर्द [फा० जवान्मर्द] तरुण; शूर; दिव्दार; उदार.

जवाँ-मर्दी (स्त्री०) [फा० जवान्मर्दी] पराक्रम; शौर्य; औदार्य. “ काहीं किछे ठाणीं पादशाहींत गेलीं तीं जवाँमर्दींनीं घेतलीं ” (मराचिथोशा ७२). “ इड्य-जांच्या जुवाँमर्दींची शर्त जाली ” (खरे १।२२९७).

जवानी; ज्वानी (स्त्री०) [फा० जवानी] तारुण्य.

जवाब-सवाल (पु०) ज़ाब-साल. “ आपले मार्फतीचा जवाब-सवाल, याजकरितां करार गुजरून गेला असतां सबुरी करण्यांत आली ” (राजवाडे २२।६३).

जवार (स्त्री० न०) [अ० जुवाद्] सामन्त; नवाई; आजूबाजूचा प्रदेश.

जवाहीर; जव्हार (न०) [अ० जवाहिर] रत्नें मोत्यें.

जवाहीर-खाना (पु०) रत्नभाण्डार.

जशन (पु० न०) [फा० जश्न्] समारम्भ; उत्सव. “ पातशाहानीं छ ११ माहे मज्जुरी जशन केला ” (दिमरा २।६०). “ छ १७ तारखेस हजरतांनीं कुर्सीची तयारी करून जशन केलें ” (दिमरा २।१७२).

जहन-नशीन [फा० झहन-निशीन्] अ० झहन = आकलन शक्ती] श्रुत; माहीत. “ कुलू कैफियत आं मेहेबानास जहन-नशीन व्हावी म्हणोन तथिल्लें कलमी केलें असे ” (खरे ७।३५७२).

जहमत (स्त्री०) [अ० झहम्त्] श्रम; श्रमी; आजारी. “ राजा जहमत जहाला आहे ” (सभासद् २२).

जुहर (न०) [फा० झहूर] वीष.

जुहरी [फा० झहरी] विषारी.

जहागीर; जागीर (स्त्री०) [फा० जागीर] राजाच्या सेवेसाठीं सर्दारांनै जें सैन्य पदरीं ठेवावयाचें त्याच्या खर्चासाठीं तोडून दिलेला मुलूख; जायदाद. इनाम-जमीन.

जुहाज (न०) [जहाज] तारू.

जहांगीर (पु०) [फा० जहांगीर] जगज्जेता.

जहादीद [फा० जहादीदा] जग पाहिलेला; अनुभविक. “ थोर उम्दा सर्दार व जहादीद होते ” (राजवाडे. २२१२५).

जहांपन्हा [फा० जहांपनाह] जगाचा रक्षणकर्ता; राजाचें एक सम्बोधन.

जहांबाज [फा० जान्बाज] शूर; जिवावर उदार; धाडशी; पुरुषी; कृत्या.

जहांबाजी [फा० जान्बाजी] जिवावर उदार होऊन केलेला पराक्रम; शौर्य. “ राघोपन्त सुभेदारास धरावें इतक्यांत त्याणें जहांबाजी करून किह्यांत पळून गेले ” (सरे १५२).

जहाती [फा० ब-जिहति] निमित्तें; कारणें. “ जहाती भण्डारा ” (राजवाडे १५१५३).

जहालीम जालीम; निकराचा. “ याची त्याची सरमिसळ होऊन जाहालीम तर्वार चालिल्या सुल्ताना कडील सर्दार मातबर दाहावीस जाया जसमी होऊन फौजेंचें तोण्ड करवटलें ” (मदरू २१३).

जुहूर (पु०) [अ० झुहूर] जाहिरी. “ सर्कारचे वचनाची कायमी कशी हें आइन्दे जुहुरात येईठ ” (राजवाडे १०११६६).

जागा (पु० स्त्री०). [फा० जाय-गाह स्थळ; स्थान; वसतिगृह; काम; मामला; वाव. “ तो जागा सरुङ्गानें बुरूज उडवून घेतला ” (चित्रगुप्त ८७). “ आतां मोंगलाचा मुलूख सावयास जागा जाहाला ” (चित्रगुप्त ८९).

जागीर (स्त्री०) जहागीर. “ काहीं मुलूक जागीर देऊन उत्तम प्रकारें ठेऊं ” (मराचिथोशा २७).

जाजती; ज्यादती (स्त्री०) [अ० शिया-दत्+ई] आधिक्य; बढती; जुलूम, अधिक. “ कामाचा माणूस पाहून तैनात जाजतीनै ह्शमास करणें ती सर्कार्कुर्नानीं करावी ” (सभासद ६०). मिरासदार “ जाजतीनै पुढेंच होऊन देश आपले हातून गेला हा प्रकार ” (चित्रगुप्त ३९). “ ठाणीं इकडील असतां ज्यादती करून टिपूनै घेतलीं ” (राजवाडे ७२१).

जाजती-आजार (पु०) जुलूम-पीडा (वाड-बाचा २१३५).

जाजती-जलाल (पु०) जुलूम. “ यात्रे-करू आले आहेत यांस कोणी कज्ज्या भाण्डण व जाजती जलाल करूं नये ” (सरे ७३७८६).

जाजम (न०) [फा० जाजिम] बिछाईत; ताम्बड्या खारव्यास अस्तर लाऊन केलेली बिछाईत.

जात (स्त्री०) [अ० जात्] स्वतः “ भावा-भावांत कटकट लाऊन दिली आपण तशाशबीनी करितात, असें जातीकडे येतें ” (राजवाडे ५१५५). “ आतां मद्दार नाना यांचे जातीवर आहे ” (ऐदि ११२५).

जात-इनाम (न०) [अ० जात्]

वंशपरम्परा नव्हे तर स्वतः पुरतें मिळालेले
इनाम.

ज्ञात-मुचल्का (पु०) [अ० ज्ञात्; तु०
मुचल्का-मुचल्का] स्वतःच्या सुटक-
साठी न्यायाधिसापुढें लिहून दिलेला करार
नामा.

ज्ञात-मुबारक (स्त्री०) “सुद्ध श्रीमन्त.
“सर्कारचे व जात-मुबारकेचें लक्ष सोडून
जे असतील त्यांचा बन्दोबस्त मनेःदया-
नुरूप केला जाईल” (राजवाडे ७।२९).

ज्ञातीनें-सुद्ध; स्वतः; स्वाहर्गे.

जादा; ज्यादा (पु०) [अ० श्रियादा]
अधिक; पुरवणीपत्रक.

जादा-तलबी (स्त्री०) [फा० श्रियादा-
तलबी] हांव; फाजील तगादा. “स्वरा-
ज्याचा अम्मल वाजवी मामूलप्रमाणें
देत जावा; ज्यादा-तलबी न करावी ”
(राजवाडे ७ खलप २।११३).

जादू (स्त्री०) [फा० जादू] इन्द्रजाल;
माया; चमत्कार; चेटूक.

जादूगार; जादूगीर (पु०) [फा० जादूकार-
जादूगर्] जादू करणारा; चेटक्या; मोहनी
टाकणारा.

जादूगिरी (स्त्री०) [फा० जादूगरी]
चेटूक; मोहनी, चेटकी. “जादूगिरी नजर-
बन्दीनें दृष्टी फसते पण काकुंनी कल-
म्बन्दीनें सृष्टी फसते ” (गडकरी, राज-
संन्यास १८).

जान (पु०) [फा० जान्] जीव; प्राण;
त्राण. “ वजीर खानासी बाण लागतां
होयांत जान सोडिली ” (साने-पयाव
५५). “ शेवटीं गाडर जान बचावून
पळाला ” (दिमरा १।३८). “ जान
विकत नाहीं असें परम सडकट आहे ”
(राजवाडे ३।१७०). “ त्यांचे ज्यानास
व मालास व हुर्मतीस सबाद्य वांकडें

होणार नाहीं ” (राजवाडे ७।८) “स्वामी
सेवेवर जीव-जानाविशीं हजर आहे. ”
(ऐटी ७३).

जान-गिरी (स्त्री०) प्राणहरण. “ तेथें
युद्ध प्रसङ्ग होऊन तुमची जान-गिरी
होईल ” (वाड-शाछ ११४).

जानी [फा० जानी] जिवलग (दोस्त).
जानीबैन; जानबैन [अ० जानिबैन]
तर्फेन; दुतर्फा. “ जानीबैन जुदागी
नाहीं ” (साने-पयाव ४८४).

जाफत; ज्याफत (स्त्री०) [अ० श्रिया-
फत्] आतिथ्य; मेजवानी; नजर.
“पांचशे रुपये नवाचानें जियाफत्-मेज-
वानी पाठविली ते सेवकास दिधली ”
(राजवाडे १।४३). “सदाशिव रड्डी घानीं
साहेबज्यादे यांस ज्याफत व नजर
केली ” (राजवाडे ५।४२).

जाफरा (पु०) [अ० झअफरान्]
केशर.

जाफिशानी (स्त्री०) [फा० जान्-
फिशानी] निदानीची मर्दुमकी; जरा-
बाजी; जिवार उदार होऊन सेवा.
“ मुरारराव घोरपडे याहीं...बहुत जहा
फिशानी केली ” (राजवाडे १।४५).
“ हे कदर आपण मनांत धरावी कीं
सर्कार चाकरीवर जाफिशानी करितात
किंवा त्यांचें पोट भरत नाहीं म्हणून
मेहनत करीत फिरतात ” (दिमरा
१।६२). “ नोकर खाविन्दाचे कामावर
ज्याफिशानी करून चाकरी करितो त्या
नोकराचे मुलाची सर्फराजी खाविन्दांनीं
न केलियास मग खाविन्दी ती काय ? ”
(राजवाडे ७।१५७).

जात्र (पु०) [अ० जवात्र्] उत्सव;
म्हणणें.

जाब-साल (पु०) [अ० जवाब-सुआल्]
प्रश्नोत्तर; सम्भाषण; साङ्गणी; तह.

“ तेव्हा प्रसङ्गास सख्त ज्वाब-स ल
कोणी न करीत ” (राजवाडे १३१०).

जा-बजा; ज्या-बज्या [फा० जा-बजा]
स्थळोस्थळां; ठिकठिकाणीं “ ऐशा
ताकिदा जा-बजा पाठवाव्या ” (खरे
७३५७५). “ नाकेबन्दी ज्याबज्या
केली ” (राजवाडे ५३६).

जाबत; जाबती (पु०) [अ० क्षाबित्]
अधिकारी, मुख्यावर. “ जोगेन्द्रगीर
मानभाऊ जाबती कमलनैन सेकीन
सम्मत निम्ब ” (राजवाडे १५१७२).

जाबता (पु०) [अ० क्षाबिता] नियम;
बन्धन; यादी. “ जाते समर्थी कुल
लशकरचे लहान थोर लोकांचे विशादीचे
जाबते करावे ” (सभासद २२).

जाम; जाम्ब (पु०) [फा० जाम्] पेला.
“ फक्त एक रुप्याचा जाम्ब पदराशीं
बान्धून घेतला ” (माप्र ११६).

जामगी (स्त्री०) [फा० जामगी] बन्दूक
डागण्याचा तोडा; बत्ती.

जामदार (पु०) [फा० जामदार=परि-
धान करावयाचीं वस्त्रें धन्यापुढें कर-
णारा] वस्त्रागार व रत्नागार यांवरील
अधिकारी.

जामदार-खाना (पु०) वस्त्रागार व
रत्नागार. “ रजईचा मज्कूर लिहिला
तर प्रस्तुत जामदारखान्यांत शाल
नाहीं ” (पारसनीस-वप ८).

जामा (पु०) [फा० जामा] अङ्गरखा.

जामा-निमा (पु०) [फा० नीमा=
आंतली बण्डी] सारा पोशाख.

जामीन; जामन (पु०) [अ० क्षामिन्]
जिम्मेदार; हमीदार. “ स्नेह्यासाठीं

पदमोड कर परन्तु जामीन होऊं नको”
(अनन्तफन्दी ६०).

जामीनकी (स्त्री०) हमी; जबाबदारी.

जामीन-तलब (स्त्री०) जामिनाची
मागणी. “ यानिमित्तें साहेबाच्या स्वारांनीं
जामीन-तलब केली; त्याजवरून मशा-
निल्लेस आपण हजीर-जामन असूं ”
(राजवाडे १२१६७).

जायदाद (स्त्री०) [फा० जाय-दाद्]
सैन्याच्या खर्चास लाऊन दिलेली
जागीर. “ नबाब नजबखान यांनीं
मिर्जा सफीखान यास मेरठ वगैरे अकरा
महाल जायदाद दिली होती ” (दिमरा
११०१). “ बारा पर्गणे तुम्हांस
जायदादी सरन्जामांत दिले आहेत ”
(दिमरा ११२१२).

जायबन्दी (८अ० शाइअ) दुखावलेला;
इजा झालेला; निरुपयोगी.

जाया [अ० शाइअ] नादुरुस्त; घायाळ;
निरुपयोगी; बिघडलेला. “ नळ पाण्याचा
जागा जागा जाया झाला आहे ”
(वाड-समा १३४). “ शेवटीं हिन्दूस
हिन्दू मिळून काम जाया करितील ”
(सभासद ३२).

जाया-जखमी = घायाळ. “ परन्तु कोणी
जाया-जखमी जालें नाहीं ” (खरे
८१३१०).

जारत; ज्यारत (स्त्री०) [अ० क्षिया-
रत्] पवित्रस्थानास भेट. “ दुर्गाहास
जारत करून ” (दिमरा १११९८).
“ पिराची ज्यारत करून ” (दिमरा
११२४७).

जारी [अ० जारी] चालू; सुरू; (स्त्री०)
कसोशी. “ हमेशा सत-किताबतीचा
सिल्लिसला जारी असावा ” (खरे ७३५

६४). " निगादास्त जारी केली आहे. "

" त्याजकडे बोलणें चालणेंही जारी आहे " (राजवाडे ५१८९).

जारीनें-जोरांत, वेगानें, कसोशीनें.

जालन्दाज् पाश टाकण्यांत कुशल; कपटी जालमी (स्त्री०) [फा० झालिमी] जुलूम

" याप्रमाणें जालमी व जलालीची चाल अलफखानाची " (राजवाडे ७१५०).

जालीम; जालम [अ० झालिम् = कूर]

उघ, प्रखर; जहाल; जलाल. " दोघेही कर्ते नामी सिपाईं जालम असे निवडले " (भाइसम १८३४ अहवाल ९२).

जावर्दा-आवर्दा (पु०) [फा० आवर्दा = आणिलेला] निर्यात-आयातीचा माल.

जास्त; जास्ती [अ० क्षियादा + ई] अधिक; फाजील; जादा.

जास्ती-जलाल (पु०) जुलूम, " जास्ती-जलाल. " (खरे ७३७८८).

जामुद (पु०) [अ० जामूस = हेर] निरोप, टपाल पोहेंचविणारा; हर्कारा.

जामुदी (स्त्री०) जामुदानें आणिलेली बातमी.

जाहली (स्त्री०) [फा० जाहिली] मूर्खपणा. " इतक्यानें दाब-सलाबत मोठी होती. ते मल्हारराव यांचे ज्याहेलमुळें हे सराबी " (राजवाडे ७ सलप २७).

जाहलीयत (स्त्री०) [अ० जाहिलीयत्] मूर्खपणा. " सदासर्वदा अयशामध्ये शशांब (? शशांर = तर) असोन दर्बांग न करितां जाहलीयत करावी हे वर्तणूक राजास युक्त नाहीं " (जोरा १०६).

जाहीर [अ० झाहिर्] व्यक्त; प्रसिद्ध; सर्वश्रुत; माहीत. " ते खबर जाहिगा होऊतु " (राजवाडे १५१२७४). " हे खबर च्यारो पादशाहासी जाहीर जाहाले " (इम १३).

जाहिराणा जाहीररीतीनें; जाहिरी; जूहर.

" परन्तु जाहिराणा तर यादीप्रमाणेंच कबूल करावें म्हणतील " (राजवाडे १२१२४). " अब्दालीकडे साफ जाहिराना व अन्तःस्थे कळवावें कीं " (राजवाडे ११२८१). " ही गोष्ट आपणास कळावी म्हणून लिहिलें आहे; जाहिराण्यांत आणूं नये " (खरे ८३९२५).

जाहिरात (स्त्री०) [अ० झाहिरात् अनेक व० झाहिर्चे] प्रसिद्धीपत्रक; प्रसिद्धपणें. " जाहिरात अगर अन्तर्गती या गोष्टीस त्याचें अनुमत नसावें " (राजवाडे १२१२३).

जाहिरी (स्त्री०) [फा० झाहिरी] प्रसिद्धी, जूहर. " एक-सुखनीपणाची नेकी व खुबी सर्व टोपीकरांत जाहिरीस येई तें करणें वाजीब व लाजीम आहे " (राजवाडे १०१२८०). " पत्रें येतात; मग जाहिरीची किंवा, खरें काय असेल तें असो " (राजवाडे ५११३३). " जाहिरीत (= बायतः) बहुत खेह दाखवून " (दिमरा २१९४).

जाहीरणें उग्रद होणें. " अथर्वण खोटा जाहीरला " (राजवाडे ८१४३).

जाहीर-खबर (स्त्री०) [मराठी समास] जाहिरात.

जाहीर-दारी (स्त्री०) [फा० झाहि-दारी] बाह्य देखावा; बाह्य सलोखा; जाहिरी. " जाहीर-दारीनें सफाई ठीक नाहीं; दिलापासून साफ व्हावें " (राजवाडे ५११६७). " सदां-राशी आपसांत चित्तशुद्धता नाहीं; जाहीदारी मात्र परस्परें आहे " (दिमरा ११३१८). " अद्यापि मस्लतीचें वर्तमान जाहीदारींत आलें नाहीं "

(दिमरा ११२०९). “ जाहीरदारी
सातरी करून ”=बाहतः दिलासा करून
(दिमरा २१७७).

जाहीरनामा (पु०) प्रसिद्धीपत्रक (विशेष-
पतः सर्कारी).

जिकीर (पु० स्त्री०) [अ० शिक्स्=
स्मरण] प्रश्न; गोष्ट; कटकट; घासा-
पीस. “ लढाईची गोष्ट लढाईत राहिली
त्याचा जिकीर आतां कशास पाहिजे ”
(राजवाडे ५१२). “ हल्ली ज्या
समर्थी इद्दग्यांचा जिकीर निघतो ”
(दिमरा ११९३). जिकीरीस घेणें
(मराचियोशा ६२)=हैराण होणें,
मेटाकुटीस घेणें. जिकिरीचीं उत्तरे
(पाव ३२)=नैराश्याचीं भाषणें.
“ शिकर ” (राजवाडे ७१५३).

जिकक [अ० दिक्क] त्रस्त; हैराण.
“ आमचेंही माणूस जिक जिक जाहलें ”
(राजवाडे ६१९७).

जिग-जिग (स्त्री०) [फा० जिक् जिक्=
ओरड] टकटक; किटकिट; त्रास.

जिगर (पु०) [फा० जिगर्] यकृत;
हृदय. “ तुम्हाबराबर आम्ही आपला
जिगरच दिला आहे ” (राजवाडे
६१३८२).

जिद्द, जीद् (स्त्री०) [अ० जिद्द]
कसोशी; निकड; निकर; हट्ट; आग्रह;
भाण्डण. “ दुर्गकर हिमतीनें झुजत
आहेत; परन्तु हैदरखान जिद्दीस आला
आहे ” (खरे ६१३०२९). “ थोडक्या-
साठीं जीद् करावी तर मातबर काम
नें पुढें नासेल ” (खरे ६१३१२८).

जिद्दखोर=आग्रही; हट्टी; भाण्डणखोर.

जिद्दगर (पु०) [फा० झिद्-गर्] जीन,
सोर्गर तयार करणारा.

जिद् हार [फा० शिन्हार] बिस्कूल;
हर्गिज. “ करारास जिद्दहार कसूर
येणार नाही ” (साने-पयाव ४८४).

जिनगी; जिन्दगी; जिनगानी; जिन्द-
गानी (स्त्री०) [फा० शिन्दगी-शिन्द-
गानी] जीवित; जन्म; आयुष्य; संसार;
निर्वाह; मिलकत; इस्टेट. “ पादशहाची
घर-जिनगानी (= सासगी मत्ता)
समय लुटून ” (खरे ८१२२२).
“ उपरी कोणत्या सुखें जिन्दगानी
करावी ” (खरे ११७०८). “ बहुत
तखिजेनें जिन्दगानी करीत आहों ”
(खरे ७१३५७९).

जिन्द (स्त्री०) जिद्द. “ जिन्द वाढ-
विल्यास कामास येणार नाही ”
(पाव १८).

जिन्द (पु०) [अ० जिन्द-अग्नीपासून
उत्पन्न झालेला प्राणी] मुसल्मानांचें
भूत.

जिन्नस (पु० स्त्री०) [अ० जिन्स्]
जात; प्रकार; वस्तू; चीज. एक जिन्सी
=एकाच वस्तूचा, जातीचा.

जिनस-अजनास (स्त्री०) [अ० अजनास=
अनेक व० जिन्स्चे] माल; अस्वाब.
“ सर्व जिनस-अजनास जर-जुबाहेर
बिजलाल नागपुरास घेऊन जाऊन ”
(राजवाडे ७ खलप ११३). “ मशार्निल्हे
या जिन्नस-अजनाशीच्या तलाशात
शोधांत आहे ” (ऐटि ३१६५).

जिनसाना (पु०) अस्वाब; जिकिरा माल.
“ तेथें सर्कारचा जिन्साना आहे त्याची
मोजदाद त्यास देऊन पावती घेणें ”
(राजवाडे १२१७३९). “ जुबाहीर सिरो-
पाव वगैरे जिनसाना पाठविला ”
(जोरा ८).

जिनशी; जिन्नस-खाना (स्त्री०) कोठार.

“तीन तोफा व बारूदचे पेटारे बारा आणिले होते ते जिनशींत दाखल करविले” (राजवाडे ५१९४). “जिन्नस-खाना” (वाड-बाबा २१४२).

जिना (पु०) [फा० शीना] सोपान; दादर.

जिम्मा (पु०) [अ० शिम्मा] भार; जबाब्दारी; पत्करलेले काम. “मसलत ठरावी त्याप्रमाणे आपलाले जिम्मावर-जावे” (साने-पयाव २३५).

जिमती हमीदार. “माझे नांव पत्र जिमती, सातजंमेचे पाठवावे की माळव्यांतील महालास पुढे उपद्रव लागणार नाही” (मदबा २१३३).

जिम्मेदार (पु०) [फा० शिम्मा-दास्] जबाब्दार.

जिम्मेदारी (स्त्री०) [फा० शिम्मादारी] हमी; जबाब्दारी.

जिमेनीस; जम्नीस. “जिमेनीस याणी पोते, जामदारखाना, कोठी, बाजार वगैरे पैदास्ती कमावीस जमा याजवर दखलिंगरी करावी” (वाड-सनदा १२६).

जियादा [अ० शियादा] अधिक; विशेष. “जियादा बजुस्-शौक चे निगास्त आयद् अय्याम कामरानी दाम बाद” =विशेष प्रेमाव्यतिरिक्त काय ल्हिलें जाई! सुखाचा काळ अक्षय असो (साने-पयाव ३८७).

जियारत (स्त्री०) जारत पहा. “निजा-मुदौला शाह मुसाफर याचे दर्गात जाऊन जियारत (प्रार्थना) केली” (राजवाडे ११८३).

जिराईत; जिरायत; जिरात (स्त्री०) [अ० शिराअत्] लागवड (धान्याची पावसाच्या पाण्यावर होणारी).

जिरात-खाना (पु०) [फा० शिरिह=चिल्खत] शखागार. पहा (वाडबाबा २१४२) जिरातखान्याच्या सदरांत शखांची नामावळी आहे.

जिरे (न०) जिरी (स्त्री०) [फा० शिरिह] सांसळीचे चिल्खत. “जरीचे झगियाचे अन्तर्भागी नर्वरी बारीक कडियाची लोखण्डी जिरे” (चित्र-गुप्त ११२).

जिरे (न०) [फा० शीरा] मसाल्यांत घालण्याचा एक रुचिकर पदार्थ.

जिरेगार (पु०) [फा० शिरिह-गर्] चिल्खत तयार करणारा.

जिरे-टोप (पु०) शिरखण.

जिल्काद (पु०) [अ० झीलकअदा] अरबी वर्षाचा अकरावा महिना.

जिल्हई (स्त्री०) [फा० जला+ई] तकाकी; उजळा; पदार्थ गुळगुळीत व चकचकीत करण्याची क्रिया.

जिल्हा (पु०) [अ० झिलअ] प्रान्ताचा भाग; पर्गणा.

जिल्हे [स्त्री०] [फा० जिल्वा] तेज. “देव शाहणाची मर्यादा नवाब बहादूर फार करितात, म्हणोनच दिवसें दिवस दौलतीस जिल्हे व रौनक आहे” (राजवाडे १९१५३).

जिल्हेज (पु०) [अ० झीलहिज्जा] अरबी वर्षाचा बारावा महिना.

जिलीब (स्त्री०) [फा० जिल्ब = शूडगाहन शोभेसाठी मिरवणुकीत चालविलेला घोडा; जिलबी = लवाज्मा] स्वारी; मिरवणूक; लवाज्मा. जिलबीस = शरीरंत पुढे. जिलबीचा घेडा = कोतवाली घोडा.

जिलोह (पु०) [अ० जिल्वा = भपका] लवाज्मा; धाट; समारम्भ. “त्यास छत्राची व जिलोहाची तयारी जलदीनें

करून पाठवावी" (दिमरा २१५०).

"बहुत जिलौखानें" (दिमरा) = मोठ्या इतमामानें.

जिलौखाना (पु०) समारम्भाचें स्थान; दबांग-दालन (राजवाडे ५१३६).
"नयाघांतीं हजेलीचे जलाह-खान्या-पुढें एक तोफ ठेविली" (राजवाडे ५१२०).

जीन (न०) [फा० झीन] खोगीर; पलाण. "जडिन जीन तथा पृष्टी" (मुकेश्वर-समापन १४७८).

जिन-बन्द खोगीर वगैरे करून तयार.

जीन बन्दी (खी०) खोगीरें चढवून तयारी; मुस्नेदी. "शिन्यांच्या लश्करांत आवई पडली त्याजवरून तेथें दोन प्रहरांच जीन-बन्दी जाहला" (खरे ७१३९८).
स्वारी "पञ्चगङ्गेच्या पाण्यावर जीन-बन्दीनिशी राहिली" (खरे ९१६७०).

जिल सुभानी [फा० शिलि-सुबहानी = ईश्वराची छाया] पादशहाचा पदवी.
"हजरत जिल-सुभानी याणीं आज्ञा केली जे" (राजवाडे ६१६२७).

जुद्दान (न०) [फा० जुद्दान] सुटे कागद ठेवण्याची वही. "जुद्दान देखील आणिलें त्यांत दबांग-खर्चाची यादी" (खरे १०७१).

जुजियात [अ० जुज्वीयात्] किरकोळ गोष्टी; तपशील. "आम्हाकडील जुज्वीयातचे फडचे करून द्यावे" (राजवाडे ५१११).

जुजवी; जुज्वी [फा० जुज्वी अ० जुज्वी] साधारण; किरकोळ; क्षुद्र. "यासि जुज्वी पीक आलें" (राजवाडे १८११).

जुजसी (खी०) [फा० जुजसी] बाराफि चौकशी. "शहरचे दवाजे तीन चार खुले; तेथें गाडदी ठेऊन येणा-जाणा-न्याची जुजसी बहुत आहे" (राजवाडे ५१९९).

जुदा [फा० जुदा] निराळा; विभक्त.

जुदाई; जुदागी (खी०) [फा० जुदाई] वेगळीक; निराळेपणा; अन्तर. "पण्डित प्रधान व नबाब निजाम यांचा तरिका (= सलूक, वर्तनक्रम) एकठासीचा कदिमापासोन चालत आला; ह्यांचे त्यासी जुदागी नाही" (राजवाडे १०१९५५).

जुब्दतुल्ल-अमासील वल्ल एकान [अ० जुब्दतुल्ल अमासिल्ल वल्ल अकान] धोर्गांत व समवयस्कांत श्रेष्ठ (राजवाडे २०१२१४).

जुब्दतुल्ल एकान [अ० जुब्दतुल्ल अकान] समवयस्कांत, खेद्यांत श्रेष्ठ (राजवाडे १५१११२; १५१२१७).

जुबा (पु०) [फा० जुबा अ० जुब्बा] सर्वांत वर घालण्याचा पायथोळ सगा.
"जुबा मोठ्या पट्टीचे मशूचा" (ऐटि ३१५०).

जुम्ला (पु०) [अ० जुम्ला] सर्वांशीं वागीर अधवा शम्भर दीडशें पायचे लोक यांची तुकडी; समाइकी एकंदर जमीन.
"रुईखंड तो जुम्ल्यांत" (राजवाडे १०१२५०). "नाकिर्दी असेल जुम्ला पेकीं। ते किर्दी करावी निकी। इस्ता-वेनि चढेल कौतुकीं। जमा धरणें" (मेस्तक-पुस्तक लेखका धिकार ११५).

जुम्लेदार (पु०) जुम्ल्यावरील अधिकारी.
जुमानर्णे [अ० गुमान] गुमान भरणें; पर्वा ठेवणें; गांठणें.

जुर्माना (पु०) [फा० जुर्माना = धनदण्ड
 ८ अ० जुर्म = दोष] धनदण्ड; दण्ड;
 तावण.

जुरत (स्त्री०) [अ० जुर्भत] धैर्य; विशाद;
 शौर्य. "मुन्बईवाले यांची काय जुरत कीं
 कलकत्तेकर ठरावितील त्यास तफावत
 करितील!" (खरे ७।३५६९). " बिद-
 नूर जुरतीनें घेऊन इद्दयज हत्यारें ठेऊन
 कौल घेऊन बाहेर निघाले ते कैद
 केले " (साने-पयाव २२४).
 " काय जुरत यमाच्या बाला, पुढें
 शिरल ! " (रामजोशी १०५).

जुरत-दार; जुरती = धैर्यवान्; शूर.

जुरत-मेहेनत (स्त्री०) धैर्याची कोशीस.
 " पूर्वी पासोन जो कोणी जुरत-मेहेनत
 करीत आला आहे त्यास मुलत्सास व
 सजान्यास व फौजेस कमी नाहीं "
 (दिमरा १।३४).

जुरा (पु०) [अ० जुरा] ससाणा; एक
 शिकारी पक्षी. " बाज व जुरे "
 (वाड-समा १।११८).

जुल्कद्र [अ० मुल्-कद्र] प्रतिष्ठावन्त.
 " जुल्कद्र रुणराव नारायण " (राज-
 वाडे १९।१०५).

जुल्मी; जुल्मी [अ० मुल्मी] जुलूम
 करणारा; अन्यायी.

जुलाब (पु०) [अ० जुल्लाब्] रेचक;
 रेच.

जुलूम (पु०) [अ० मुल्म्] परपीडा;
 बळजबरी; बलात्कार; जाजती; कमाल.

जुलूम-जबरी (स्त्री०) बलात्कार;
 जुलूम.

जुलूम-जास्ती (स्त्री०) जुलूम (राजवाडे
 २२।१२०).

जुलूस (पु०) [अ० जुलूस] राज्या-
 रोहण; समारम्भ; थाट; वैभव. " तिकडून
 दीडपहर रात्रीस मोठे जुलूसानें फिराङ्गि-
 यांसहवतमान शहरांत आले " (राज-
 वाडे १।२७).

जुवा० मर्दी; जुमामर्दी (स्त्री०) जवा०-
 मर्दी; शौर्य.

जूज [अ० जुझ] जुझी; किरकोळ;
 क्षुद्र. " जूज कामाकरितां आपआप
 ल्यांत नाखुसी राखणें ठीक नाहीं "
 (राजवाडे १९।१०). " जूज मुकद-
 मियावरून दीर्घ कलह प्राप्त होता "
 (साने-पयाव ८९).

जूद [फा० झद्] लोकर; त्वरेनें; जलद.
 " जूद चेनापट्टण तालुक्यांत जाणं होय
 तें करावें " (राजवाडे १९।७३).

जूदतर [फा० झूदतर] विशेष लोकर.
 " जूदतर सचांची मदत-इम्दाद पोका
 ऐवज देऊन रवाना करून पाठवावें "
 (साने-पयाव ३८७).

जेगा (पु०) [फा० जीघा] पागोट्यावर
 बान्धण्याचा एक रत्नालङ्कार.
 " वर्कड सकारचा सरन्जाम आला
 होता त्याप्रमाणें जेगा व शिर्वेच दिला "
 (खरे ८।१०००).

जेज्या (पु०) [अ० जिझ्या] गैर-
 मुसलमानांनीं द्यावयाची डोईपट्टी; जिज्या
 पहा. " आलम्गीराचे कार्किर्दींत
 यज्ञोपवीतास साडेतीन रुपये जेज्या
 बसून, ओढें अन्न विकावें सर्वांनीं ध्यावें
 हे नोंबत गुजराली " (ऐटी १।१८)

जेजालन्दाज (पु०) जेजाल्याचा मारा करणारा (वाड-बाबा २।७५).

जेनवी (?) जेनवा (Genoa) येथील. " जेनवी फिरडुगा " (चित्रगुप्त १११).

जेव (पु०) [फा० जेव ८अ० जैव] खिसा. " बडोद्यावर जाणें दोन दिवस तहकूच करावें; तें आपले जेवांत आहे " (मदबा १।३०). " लाखोटा फोडून पाहिला आणि आपले जेवांत ठेविला " (राजवाडे १०।२६५).

जेव-व-जीनत (खी०) [फा० खीव-व-शीनत्] शोभा. " यांचे येण्यांत रौनक अधिक होईल; जेव व जीनत येईल " (राजवाडे ७।१९४).

जेर [फा० झेर] चीन; पराभूत; हस्तगत; त्रस्त; हैराण. " तें स्थळ जेर करावें म्हणोन " (सभासद ५३).

जेर-जुम हस्तगत; स्वाधीन. " पाण्यांत गड वसविले म्हणजे दर्या जेजुम आहे " (चित्रगुप्त ८७).

जेर-दस्त [फा० शेदस्त] काबीज; जेजुम. " ममताई देशपाणडीण इणें तमाम प्रगणा जेदस्त केला " (एकनाथी अर्जदास्त; राजवाडे ८ उप-प्रस्तावना २६).

जेबन्द (पु०) [फा० झेर-बन्द] जीन आंवळून धरणारा घोड्याच्या पोटाखालून नाणारा पटा; चाबूक; फटकारा. " ती राण्ड सुरळीत बोलत नाही, याजकरितां चार जेबन्द मारिले पाहिजेत " (खरे ७।३७५३).

जेबार् [फा० शेबार्] त्रस्त; हैराण; खर्चाखालीं आलेला. " तेथें जाऊन व्यर्थ जेबार् व्हावें; वरकड अर्थ नाही " (दिमरा १।२८७). " इडूयेजु श्री-मन्तास जेबार् करितात व जडूगलांत

गुल्जार करून स्वस्थ आहेत " (दिमरा १।४२).

जेरी (खी०) दुर्बलता; पडती; हैराणी. " सारांश फिरडुगी यांची जेरी, श्री-मन्तांची जबरती असें सोमवारचें वर्तमान आहे " (राजवाडे ४।९८).

जेहन-नशीन [फा० शिहन्-निशीन] श्रुत; मालूम. " अक्षरशः मज्कूर नचाब सम्सामुद्दौला बहादूर यांसी पत्रें वाचून दाखवून जेहन-नशीन केला " (राजवाडे १।११४).

जेफ; ज्यफ; जईफ [अ० सईफ] वार्धक्यानें क्षीण; अशक्त.

जेफी; ज्यफी (खी०) [फा० सईफी] वार्धक्य. " ज्यफी नवाबाची " (राजवाडे ५।८२).

जैल [अ० झील] मायना; सद'. वमु जीव जैल = पुढें लिहिल्याप्रमाणें (इरे ५।१७).

जोडा (पु०) [फा० जोराव् ८ अ० जोराव्] पादत्राण; पायपोस.

जोर (पु०) [फा० झोर] शक्ती; सामर्थ्य; जोर करणें = बळ संचून उठाव करणें. जोर काढणें = सर्व शरीर ताठ पायाच्या व हाताच्या तळव्यावर तोलून वर-खाली करणें. जोर मारणें = अचाट प्रयत्न करणें.

जोर-बेजोर जोगवरीनें; जुबदस्तीनें " इडूयजु घांट चढोन येऊन जोरबे-जोर होसकट्याचें ठाणें घेतलें " (खरे १।४४५४). " प्रधानांच्या फौजेनें वदामीचा किल्ला जोरबेजोर फत्ते केला " (खरे ८।४०९९). " जोर-बेजोर सल्ला करवावा; नच जाहलियासी प्रान्ताची बाकी ठेवीत नाही " (खरे ११।५८९२).

जोर (पु०) [अ० जोर्] जुलूम.

जोर-जबरी (स्त्री०) जुलूम.

जोर-तलब (स्त्री०) बलात्कार; जरब.

“ न्यापेक्षा अम्मल जोरतलबीचा सुरू करावा ” (मराचिथोशा ७७). “ जोर-तलबेनें ऐवज शिन्दे यांनीं आणिला म्हणून वार्ता आहे ” (सरे ११९८४).

जोर-तलबी मयूर; पुण्ड. “ कोठें जोर तलबा महाल असतील; हरामखोरांस तम्बी पोहोंचावून पैसा वसूल करून देणें ” (मद्दा १११८) “ या प्रान्तीं कमाविसदार नाहीं; जोर तलबी मुलूख ” (साने-पयाव ७४).

जोर-कस; जोर-दार=ऊर्जस्वल; सामर्थ्य-वान्.

जोरा (पु०) जबरी, सत्ता.

जोरावणें बळावणें.

जोरावर [फा० झोरावर्] समर्थ; चल वान्. “ ते जोरावर आहेत ते जूनन करितील ” (राजवाडे १६१०).

जोरावरी (स्त्री०) जोरवा (पु०) बळावणी; पाठबळ; जुलूम. “ आपणावरी जोरावरी करिताती ” (राजवाडे २०१५).

जोरी (स्त्री०) जबरी; पुण्डावा. “ किले-करी जोरी करितील तरी तुवां लोक मेळउनु सङ्गीनातीं करून सर्तीसी जाव देणें ” (राजवाडे १६१३४).

बळ-जोरी (स्त्री०) जुलूम. “ बळ जोरीनें आला तो शिपायी कार्याचा नाही ” (सरे ११९८०).

जोहर; जोहार (न०) [अ० जव्हर्] रत्न. “ अडगावर जोहार फार खुललें । बर्नीं जणू पळसतरु फुलले ” (होनाजी-बाळ १३५).

जोहरी; जोहारी (पु०) [फा० जव्हरी] जव्हरी, रत्नपारखी. “ जैसा रत्नामाजी जोहारी । रत्न पारखी आपुलें ” (मुक्ते श्वर आदिपर्व ४११००).

जोजा (स्त्री०) [अ० सौजा] पत्नी. अजोजे व म्हणजे बची पत्नी अ.

झ

झक (स्त्री०) [फा० दक झदन्] भीक. झक मारणें = भीक मागणें; अनाटायीं काम करणें; बोम्बलणें. “ मागें (= मेल्यावर) दौलत... किले स्वामीचे स्वामी घेतील. कर्जदार झक मारीत राहतील ! ” (सरे ११९७७).

झगा; झबा (पु०) [२ फा० जुबा २ अ० जुब्बा] पायघोळ झगा.

झबलें (न०) लहान मुलांचा झगा.

झान्ज (स्त्री०) [फा० सज्] वाटोळा चपटा व खोलगट असा काशाचा वाजणारा पत्रा. दोन झान्जा एकावर एक आपटून वाजवितात.

झुदूप (न०) [फा० झुक्] कानशिला वर अगर कानावर पडणारा केंसगुच्छ.

झोक; झोंक (पु०) [अ० झौक्] डाम-डोल; दिमाख.

ट

टन्च्वाई (स्त्री०) दुर्मिळता; महागाई; तड्गचाई पहा.

टप्पा-गुजरा (पु०) [फा० तप्पा = उच्चवटा] धम्भमा (मराभा ३६).

टर्बूज (न०) [फा० तर्बूज] एक प्रकारचें फळ.

ड

- डफ (पु०) [फा० दफ] मोठी टिमकी.
 डबा (पु०) [फा० दब्बा] करण्डा.
 डबीर (पु०) [फा० दबीर] लेखक;
 कारकून; चिटणीस.
 डाग (पु०) [फा० दाघ्] भाजण्याची
 खूण; कलडूक.
 डागणें, डाग देणें = भाजणें; तापलेल्या-
 वस्तूनें चटका देणें; सर्व्ती देणें.
 डागडुजी; दागदोजी (स्त्री०) [? फा०
 दोस्त = शिव, टाके मार] दुरुस्ती;
 मरामत.
 डाव (पु०) [फा० दाव्] खेळांत पडलेलें
 दान; मोहऱ्यांची हालचाल; हेतू. डाव
 साधणें = मन्वी साधून प्रतिस्पर्धास
 मारणें.
 डाव-पेच (पु०) [मराठी समास] युक्ती-
 कटपती.
 डेग (स्त्री०) [फा० देग् पदार्थ उकळ-
 विण्याचें भाण्डें] हण्डा.
 डोल (पु०) [फा० दोल्] पोहरा; वक्रेट;
 बालडी.
 डौल (पु०) [अ० दौल्] स्थिती; ऐट;
 डौलत. “ तुमच्या कुल डौलाची दिवाण-
 गिरी ” (वाडमा १११२६)
 डौल (न०) सही-शिकक्याचा कोरा
 कागद.

ढ

- ढेलज (स्त्री) [अ० दिहलीज] कमानी
 दर्वाजा; उम्बरा; देवडों.
 ढोल (पु०) [फा० दुहुल] चर्मवाद्य.

त

- तक्त; तख्त (न०) [फा० तख्त]
 भासन; नृपासन; सिंहासन.
 तक्त-ताराज् मार-लूट. ताक्तनाराज्
 पद्दा.
 तक्त-नशीन; तख्त-नशीन [फा०
 तख्त-निशीन्] सिंहासनारूढ; तकारूढ.
 तक्त-नशिनी (स्त्री०) [फा० तख्त-
 निशीनी] राज्यारोहण. “ तख्त-
 नशिनीची मुवारक-वाद ” (दिमरा
 २६०).
 तक्त-पोशी (स्त्री०) [फा० तख्तपोश
 फळ्यांची भुई] कडीपाट; पटई.
 तख्त-रवा; तखतरावा (पु०) [फा०
 तख्त-इ-रवान्] चल सिंहासन (मरा-
 चिथोशा ५९); चेलाच्या गाडीवर
 भ्रगर मनुष्याच्या डोक्यावर ठेवून
 चालवावयाचा तका; त्यावर नृत्य
 व्हावयाचें.
 तक्ता (पु०) [फा० तख्ता] फळी;
 कागदाचें लाम्बरुन्द पान; नकाशा;
 कोष्टक.
 तक्ती (स्त्री०) लहानसा तक्ता; चकतां.
 तक्दम (अ० तक्दूम=भूत) मागिल;
 भूत; झालेलें.
 तक्दमा (पु०) [अ० तक्दमा] आगाऊ;
 आगाऊ पैका; अग्राधिकार. “ तक्दमा
 वसूल घेतला ” (खरे ८५१).
 तक्रार (स्त्री०) [अ० तक्रार्] पुनरुक्ती.
 आक्षेप; फियाद; ओरड; कुरकूर. “ या
 प्रमाणें तक्रार करून साड्गून पाठविलें
 (राजवाडे ५२०६).
 तक्रार-खोर; तक्रारी [फा० तक्रारी]
 भाण्डखोर; हुज्जतखोर.

तक्रीब (स्त्री०) [अ० तक्रीब्] सम्बन्ध;
बहाणा; सबब. “ त्यास मझेल्याची
तक्रीब् लावणें निस्वत नाही ”
(राजवाडे ५११५७).

तक्रीर (स्त्री०) [अ० तक्रीर] हकीगत;
कैफियत; करिणा. “ फितूर केला होता.
त्याच्या तक्रीरा ” (वाडसमा ३१७१)

तक्रीर कर्दे निवेदित (वाडशाळ १७४).

तकलादी [अ० तकलीदी] बनावट;
नकली; न टिकणारें.

तकलीफ (स्त्री०) [अ० तकलीफ्] श्रम;
तस्दी; त्रास.

तकलुबी; तग्लुपी [! अ० तकलुब्]
दिसाऊ; बनावट; खोटा. “ तग्लुफी
शिके देखील करीत होता ” (राजवाडे
६१२४). (कागद) “ तकलुबी असेल ”
(राजवाडे ३११७७). “ आपण तग्लुपी
कागद करून दिल्या. कागद शेण
लाऊन भिजवून दाखविला कीं या-
प्रमाणें केला ” (राजवाडे ६१८९).

तकवा; तकवा (पु०) [अ० तक्विया]
उत्तेजन; हुशारी; उत्साह; त्राण; शक्ती;
कोशीस. “ इतका तकवा त्यांस कां
दिल्या येवढ्यावरच ते चढून जातात ”
(राजवाडे ५११७७). “ दोन्हीकडील
खण्डणीमुळें संस्थान नातवानीस पडलें...
हेंदर अख्तीसान याच्या उपद्रवामुळें कांहीं
तकवा राहिला नाही ” (खरे ११३५).
“ मराठा तितुका मेळवावा. आपुला
महाराष्ट्रधर्म वाढवावा. येविषयीं न करितां
तकवा. पूर्वज हांसती ” (रामदास)
तुमचे लिहिल्याचे तकव्यावरी पन्धरा
दिवस लोकांस उमेद होती ” (राजवाडे
१२१८३)

तकवा-दिल्दारी (स्त्री०) “ समाधान-
उत्तेजन, “ सन्वणीचा वरत आहे,

तकवा-दिल्दारी पाठवणें (राजवाडे
१६१३३).

तक्वेत (स्त्री०) समाधानी, खातजुमा.
“ साहेबीं तक्वेतीचें सुदखत सादर केलें ”
(राजवाडे १६१३२).

तक्वियत-कौल; तक्वेत-कौल (पु०)
समाधानीचा कागद; मदनपत्र (वाड-
समा २१२४४).

तक्शीर; तक्सीर (स्त्री०) [अ० तक्सीर]
कमीपणा; न्यून; दोष; चुकी. “ तहमूल
(=सहन) करावयास तक्सीर केली
नाहीं ” (इम ६७).

तक्सीराती [अ० तक्सीरात् अनेक व०
तक्सीरचें] चुका. “ ऐशा तक्सीरानी
तुझे निस्वत कितेक जालिया ” (इरे
५१४९).

तकसुबी (स्त्री०) [अ० तकसुब्]
लवाडी. “ राण्डेनं तकसुबी करून
आली आहे ” (भाइसम १८३४
पावृ २११).

तकशीम; तक्सीम (स्त्री०) [अ०
तक्सीम्] वांटणी; हिस्सा; भाग.

तकशीम-दार; तक्सीम-दार (पु०)
वांटेकरी; हिस्सेदार.

तक्क्यां; तक्या; तकिया (पु०) [अ०
तक्या] विश्रान्तिस्थान (मराचिथोशा
८२). पाठ टेंकण्यासाठीं भिन्तीशीं उभी
ठेवावयाची मोठी उशी; मठ. “ तक्यांत
बसणारे फकिरांसही रोजमरे यावे ”
(ऐस्कले २३१). “ अलीकडे धाम-
धुमीचे सचवेनें मोहिबीं आपला कर्दीम
तकिया सोडून उपर घाटावर जाऊन
नवाच तकिया बनाविला आहे ” (पार-
सनीस-व्यप ३३७).

तकुबी; तकूब तहकुबी; तहकूब पहा,

तद्गीर (न०) [अ० तद्गीर्] ईश्वरेच्छा;
देव; नशीब.

तग्मा (पु०) [फा० तग्मा] नक्ष;
अस्करा; लौकीक. “आम्ही आज
पावेतो मुसलमानीचा तग्मा जतन
करून आहोत” (दिमरा १११५९).

तगाई; तगावी (स्त्री०) [अ० तकावी]
शेतकऱ्याला मदतीसाठी सरकाराकडून
अगर जमीनदाराकडून मिळालेला
कर्जाऊ पैका; दाणेपैका.

तगादा (पु०) [अ० तकादा] मागणी;
निकडीची मागणी. “सन मजकूरच्या
स्वारीच्या हिशेबाचा तगादा तुम्हांसी
कांहीं राहिला नाहीं” (राजवाडे ६।
१५२). “सावोत्रियाचा तगादा लागो
न देणें” (राजवाडे ३।५०२).

तगाफली (स्त्री०) [अ० तगाफुल्]
गाफिली. “श्रीमन्तांस मोहीम दर्पेश;-
इतके तगाफलीचें कारण काय”!
(दिमरा २।१०८). “तगाफली केलिया
आपलें केलें पावाल ” (राजवाडे १८।
५०).

तगिरी; तगेरी (स्त्री०) [अ० तघीर्]
बदली; बदलती.

तगारी (स्त्री०) [फा० तगारी] पीठ भिज-
वून मळण्याची परात.

तगारें (न०) ओसण्डी टोपलें.

तगीर करणें-होणें = बदलणें. “न्याहार
सानाचें वाईचें ठाणें तहगीर जहालें”
(इम ३६).

तद्ग (पु०) [फा० तद्ग] जेर-बन्द;
घट्ट; आंबळ.

तद्ग करणें [फा० तद्ग कर्दन्] आंब-
ळणें; पेचांत धरणें. “प्रथमतां मुन्जीं
त्यास तद्ग केला तेव्हांच त्यास आंच
बसली” (सरे ८२७).

तद्ग-चाई (स्त्री०) [फा० तद्ग-चाय्]
टन्चाई; दुमिळता; अडचण; तद्गी.
“परन्तु सर्वांची बहुत तद्गचाई जाली”
(इम १३२). “आपले अशा तद्ग-
चाईत बहुत उपयोगी पडले” (सरे
११।६०००).

तद्ग-तोबा (पु०) [मराठी समास]
घोड्याला लागणाऱ्या अवश्य जिमसा.

तद्गबार करणें [फा० तद्गबार=सामा-
नाचें गाठोडें] जीन-बन्दी करणें.

तद्गी (स्त्री०) [फा० तद्गी] टन्चाई;
चणचण; गारिबी.

तजकरा; तजकरा (पु०) [! अ०
तजकरा] सनद; दण्ड; पेशाच्या अफ-
रातफरीमुळें निघालेलें येणें; चोरी.
“दुमाला कीजे. तजकरा उजूर नकीजे”
(राजवाडे १५।२७२). “तजकरे घ्यावे,
घरें बुडवावी, नागवावें ” (मराचिसं
१९). “भानूस पन्धरा लक्ष तजकरा
व आठलक्ष सण्ड मागत होते ” (सरे
१०।५३८५). “बाळाजी वामन दामले
याजकडे पगणें अकोले येथील तजकरा
निघाला आहे. त्याची चौकशी करून
त्याजकडे जे रुपये निघतील ते घेऊन
त्यास इकडे पाठवून द्यावें ” (राजवाडे
१२।५).

तजकरनीस सनदा बगैरे लिहिणारा.

तजवीज (स्त्री०) [अ० तजवीज्] व्यव-
स्था; तर्तूद; उपाय; सहा; विचार;
काळजी. “राजा गईब जहाला ऐसें
जाऊन साद्गताच पादशहास आश्वर्य
वाटून बहुत तज्विजांत पडला” (सभा-
सद २२). “येहीं तजवीज विचारली
की” (इरे ५।५७).

तजावज (स्त्री०) [अ० तजानुज्]
उल्लङ्घन; अतिक्रम; अन्तर; फासला.
“महकूम अक्दसासी तफावत व तजा

वज न कळं" (राजवाडे ११२). "सात कोशीचे तजावजीने पानगळ नजीक मुष्काम केला" (राजवाडे ३१३५१). "हर एक बाबें चालवावें म्हणून कलमी केलें तर दोस्तीचे जागां तजावज आहेतें नसें" (पारसनीस वप २३६).

तजावजा गडबडलेले; परागन्दा; (स्त्री०). अकरातकर " मिरजेंतील थोर थोर मण्डळी कांहीं तजावजा जाली अशा प्रकारच्या अवया ऐकतां (खरे १०१५३३७). " पुण्यांत लोक बहुत तजावजा जाहले आहेत " (खरे १०१५३२१). ' दागिने यांची तजावजा होईल त्याची सवदारी बरचेवर करीत जाणें " (वाड-मा ११११५).

तजेला (पु०) [< फा० ताज्ञा] टवटवी.

तणाव (स्त्री०) [अ० तनाब्] तम्बूची ताणून मेसांस बांधलेली दोरी. " कार्भारी चांचे पेचामुळें आमचे दौल-तेच्या तणावा तुटत चालल्या " (खरे १११२६).

तद्वीर; तन्वीर (स्त्री०) [अ० तद्वीर्] योजना; विचार; युक्ती; व्यवस्था; उपाय. " तदनन्तर जे तद्वीर होईल ते विनन्ती केली जाईल " (राजवाडे १११२७). " मशानिले येथें आल्यावर ततूद व तन्वीर पाहून बहुत सन्तोष जहाला " (साने-पयाव ५७). " टोपीकरांची जात मकरी व दगाबाज; शायद भुलावा देऊन कांहीं एक शकळ नमूद करावी या तद्विरेत असतील " (साने-पयाव २६३).

तदारूक (पु०) [अ० तदारूक्] तयारी; इलाज; शिक्षा. " तुम्ही व राव पन्त-प्रधान यांनी सातजर्मेनें दिल्ली तदारूक जमलांत आणावा " (दिमरा ११७).

" इद्र्यजाकडून जितकी जितकी बे-अदबी झाली तितका तदारूक सर्कारांतून अमलांत येत गेला " (खरे ७१३५७५). " राव पन्तप्रधान यांचा आम्हांस मोठा उपद्रव; व एक वेळ यांत तदारूक चाड्गले प्रकारें दिल्ली पाहिजे " (राजवाडे ५११५१).

तन (न०) [फा० तन्] शरीर. तन देणें [< फा० तन् दादन्] छाती पुढें करून स्वतःवर घेणें. " इद्र्यजांसारि तोफांचा मार फार; तेव्हां लोकांनीं तन न दिलें. निघाले. " (खरे १०२२). " फोज कमी; तेहि खर्चाचे अडचणीं मुळें तन देईना " (होके १६).

तन्खा; तनखा (पु०) [फा० तन्खाह्] पगार; वेतन; खर्चा; बरात; रक्षम देण्याचा हुकूम. " वतनखाही (= वसूल ही) हद्दू तपियाचा दिवाणांत दत्त नाहीस " (राजवाडे १५१२७१). " तुम्हांकडे सर्दारुमुलूक बहादूर यांनीं पर्गणे पालीम एथील एवजी तन्खा केली त्या बाबत एवज घेणें " (राजवाडे २२१०१).

तन्दुरुस्ती (स्त्री०) [फा० तन्दुरुस्ती] आरोग्य.

तन्हा; तनहा [फा० तन्हा] एकटा. " मुजाका नाही; तन्हा याबयाचें करावें " (राजवाडे ५१२५).

तन्हाई; तन्हाई (स्त्री०) [फा० तन्हाई] एकलेंपण; एकान्त. " तन्हाईत बोलावयाचें किंवा कसें " (राजवाडे ५१२८).

तनाखोरी (स्त्री०) [फा० तनाखोरी] नावड; षीट. " तो यांस तनाखोरीस येऊन " (जोरा ५२).

तण्शीळ (पु०) [अ० तण्शीळ] सविस्तर माहिती; सवर्षांचा पाल्हाळ.

“ तपशील सहसा न लावितां ... रूपये व रसदेची तर्तूद ज़रूर करणें ” (राजवाडे ११३३५) “ राज्याचा बन्दोबस्त राखावा याअर्थे लिहिलें असलां ताशिलें लावून लिहितां; काय म्हणावें ” ! (राजवाडे ६१२५७).

तपशील-वार; तपशीलाने [फा० तपशीलवार-फा० तपशीलाना] सविस्तर; प्रत्येक बाबीची स्वतन्त्र माहिती देऊन.

तपास (पु०) तपासणी (स्त्री०) [अ० तफह्दुस्] चौकशी; तलास; शोध. तपासणें=परीक्षा करून चूक भूल पाहणें. तपास-नीस (पु०) चौकशी करणारा अधिकारी.

तफरका (पु०) [अ० तफ्रिका] दाणा-दाण; परागन्दा; हैराण. “ रोहिल्याचे अम्मलापासून वस्तीचे लोक तफरका जाले ” (दिमरा १११६). “ गोर-गरीब आलम तफरका व परेशान आहे ” (राजवाडे ३१९०).

तफ्रीक (स्त्री०) [अ० तफ्रीक्] वर्ग-गारी; वांटणी. “ तरी कौलाप्रमाणें रयतीपासून तफ्रीक बहुकूम गुदस्ता-प्रमाणें वसूल घ्यावा ” (राजवाडे ३१२९१). “ चाळीस लाखांची तफ्रीक इसम-नवेसीवार करून होन देविले ” (राजवाडे ५११२८).

तफजूल (पु०) [अ० तफज्जुल] रुपा; उपकार. “ मगर वजिरावर तफजूल होतो तो श्रीमन्तांचेच सातदास्त होतो ” (राजवाडे ६१६२०).

तफहूस (पु०) तपास. “ आङ्ग्ल्याच्या मार्फतीनें तफहूस करितां मोहिब्याचीं गुरें यामध्यें नसेत म्हणून आङ्ग्ल्यानें

मालूम केलें ” (पारसनीस ब्रप २३६). तफावत-तजावज (स्त्री०) अन्तर. “ के-व्हांही हद्दहाल मोहिब्याचे कामामध्यें तफावत-तजावत करणार नाही ” (पारसनीस ब्रप २४०).

तफावत; तफावती (स्त्री०) [अ० तफा-वुत्] अन्तर; फासला; फरक; हराम-खोरी; स्वामिद्रोह. “ पुढें बाणांच्या खोचेचे तफावतीनें उभे राहिले ” (पाब ३७). “ मग त्यामध्यें एक मुसलमान होता त्यानें तफावती केली ” (राजवाडे १५१६). “ गिल्याचा आमचा दोंकोसाचा तफावत होता ” (राजवाडे ६१२७०).

तब्दील (स्त्री०) [अ० तब्दील] बदली; तगिरी; तगीर. तब्दील होणें-करणें = बदलणें.

तब्लख (न०) [अ० तब्लक्] काग-दांचें पुडकें.

तब्ला (पु०) [अ० तब्ला] एक चर्मवाद्य.

तब्यत; तब्येत; तबियत (स्त्री०) [अ० तबीअत्] प्रकृती, शरीरस्थिति; मर्जी. तबियत-मान्दगी (स्त्री०) आजार. “ तबियत-मान्दगीमुळें बसण्या उठ-ण्याची शक्ती पहिल्याप्रमाणें नाही ” (राजवाडे ७१२७०).

तबक (न०) [अ० तबक्] नक्षीदार ताट; घेर. “ ते दिवशीं हळा जाली तेव्हां एक तबक घेऊन दुसरे तब-कास लोक लागले ” (सरे ११८२७).

तबश्चा; तमश्चा (पु०) [फा० तबाश्चा] थप्पड; पिस्तूल.

तबरूक (पु०) [अ० तबरूक्] प्रसाद (चित्रगुप्त ४९). “ त्यास पातशा-

हानीं तबळस देवायाची आज्ञा केनी ”
(दिमरा १११५२).

तबळची; तबळजी (पु०) तबळा बाज-
विणारा.

तबळदार (पु०) [फा० तबदार्] कुन्हाड-
वाला (खरे ८१२३६५).

तबाख [अ० तबखास् आचारी] शिज-
लेलें अन्न विकणारा (ऐस्कुले ३४).

तबियती = लहरी.

तबीब (पु०) [अ० तबीब्] वैद्य; शख-
वैद्य. “तबीब लावून जखमा बान्ध-
विल्या ” (खरे ६१२८३२).

तबेला (पु०) [अ० तबीला] अश्वशाला.

तम्बाकू-खू; तमाखू (पु० स्त्री) [फा०
तम्बाकू] एका वनस्पतीचें पान, तें
चघळतात, अगर सातात अगर त्याचा
धूर ओढतात.

तम्बी; तम्बीह (स्त्री०) [अ० तम्बीह]
धमकावणी, दटावणी; कानपिळा;
शिक्षा.

तम्बी देणें अगर करणें=शिक्षा करणें.

तम्बू (पु०) [फा० तम्बू] कापडी घर;
डेरा; सैमा.

तम्बोरा; तम्बुरा; तम्बूर (पु०) [फा०
तम्बूर अ० तम्बूरा] एक प्रकारचें
तन्तुवाद्य.

तम्बोरी (स्त्री०) लहान तम्बोरा.

तमसुक (पु०) [अ० तमसुक] लेखी
करार; वचनपत्र; पावती. “ शिन्या-
कडील तमसुकाप्रमाणें एवज् येणें ”
(राजवाडे ५१११). “ शिन्दे यास
नवाबानीं पैका दिला त्याचे तमसुक
आहेत ” (राजवाडे ५१००).

तमा (स्त्री०) [अ० तमअ] इच्छा,
आशा; गरज; पर्वा; फिकीर; भीती.

“ इद्दयज ब-जीद होऊन व तमा
दाखवून राजकारण करूं लागल्यास
तफेंनच्या सल्लाहू-मस्लतीखेरीज हर्गीज
मन्जूर होणार नाही ” (साने-पयाव
४६५). तमा धरणें = जुमानणें, भिणें.
“ शिवाजीस कैद करून जिवन्त अणि-
तों त्याची तमा धरीत नाही ” (चित्र-
गुप्त ८).

तमा-तवका (पु०) [अ० तवक्कुअ]
आशावाद. “ तमा-तवके दाखऊन
शोहरा करितील ” (साने-पयाव ४६६).

तमानीयत (स्त्री०) [अ० तुमानीनत्]
सातर्जमा. “ तेव्हां नवाब मौसूफ
यांची मस्लतीवितीं तमानीयत कसी
होईल ? ” (राजवाडे १९१६).

तमाम; तमामी [अ० तमाम; तमामी-इ]
पूर्ण; सर्व; सलास; समाप्त. “ यास
जन्वेली तमामी फोजेची माफक-हुकूम
-विलात मुकर जाली आहे ” (पद-
मव ११५).

तमामी (स्त्री०) [अ० तमामी] पूर्णता,
जतारी कापड.

तमाशबिनी (स्त्री०) [फा० तमाशा-बिनी
स्वेरविलासीपणा] मौज पाहण्याची
तटस्थवृत्ती. “ या दिवसांत तमाशबिनी
स्वामीकडून शालियास दौलतीस नवा-
बाचे धक्का बसेल ” (राजवाडे ५१५३).

तमाशा (पु०) [फा० तमाशा ८ अ०
तमाशी] दृश्य; प्रदर्शन; प्रेक्षणीय खेळ;
हलक्या दर्जाचें ग्राम्य सद्गीत नाटक;
हलकट चेष्टा. “ सरासरी बार-कवाइ
तीस प्रारम्भ जाल्यापासून पांच घटका-
पर्यन्त तमाशा जाला ” (खरे ९१२७१६)
“ आज उद्योग करून आमहांसही तमासे
दाखविणें ” (इम १०५).

तमाशा-सैर [अ० तमाशा=निरीक्षणा-
सार्थी परिभ्रमण + अ० सैर=सहलग्ने]
देश-निरीक्षण व पर्यटण. “ इद्भ्रजांचा
पाय या प्रान्ती फार शिरला आहे;
तमाशा-सैर करण्याचे बहाण्यानें येऊन
येथील नक्षे लिहून घेतले ” (दिमरा
११३०२).

तमास-गीर (पु०) तमाशा करणारा अगर
दुरून मौजू पहाणारा.

तमास-बीन [फा० तमाशा-बीन] तटस्थ.
“ शहरांतील तमास-बीन शहराबाहेर
उभे होते त्यांस काहीं उपद्रव जाहला ”
(खरे ११५६६०).

तयार; तय्यार [फा० तय्यार] सिद्ध; सज्ज;
मुस्तेद.

तयारी (स्त्री०) [फा० तय्यारी] सिद्धता;
मुस्तेदी; सामुग्री.

तर्कस; तर्कश (पु०) [फा० तर्कशु ८फा०
तीर्कशु] बाणांचा भाता. “ तिकश ”
(चित्रगुप्त १३८).

तर्कीब (स्त्री०) [अ० तर्कीब] रचना;
योजना; गोष्ट. “ तुम्हांशीं बोलण्यांत येईल
त्या तर्कीबीनें लिहावं ” (राजवाडे ५१
१५७). “ कोणही रोजीं मैदानांत येऊन
मोकाबिला केला आणि कायम राहिले
हे तर्कीब नजरेस आली नाही ” (साने-
पयाव ४८२).

तर्कीम (स्त्री०) [अ० तर्कीम] लेखन
(राजवाडे ३१७३).

तर्जुमा (पु०) [अ० तर्जुमा] लेख; अर्थ;
भाषान्तर. “ एकन्दर राज्याचा हिशेब
पेशवे करीत होते तो ” (ऐस्कुले २१७३)

तर्तीब (स्त्री०) [अ० तर्तीब] व्यवस्था;
तजवीज.

तर्तूद (स्त्री०) [अ० तरतूद] सर्वरा;

व्यवस्था; काळजी; कसोशी; युक्ती.
“ सतत चाड्गले निगेनें काघडी येत
असे तर्तुदेनें पाठवीत जाणें ” (राज-
वाडे ११३१५).

तर्तुदी [मराठी प्रयोग] काबील; हुजूरवस्त.
“ उभय कार्भारी शहाणे, मेहनती, तर्तुदी
आहेत ” (खरे ११८०).

तर्तूद-कार (पु०) व्यवस्थापक. “ मिस्तर
पार्कल... लढाई व तर्तूद-कार होता तो
गोळीची जखम लागून जाया झाला ”
(दिमरा ११३८).

तर्फ; तरफ (स्त्री०) [अ० तर्फ-तरफ]
दिशा; बाजू, पक्ष; तालुका; पेटा.

तर्फेन [अ० तर्फेन = उभयपक्ष]
उभयपक्ष; उभयपक्षां. “ प्रसङ्-
गास जिकडील उणीव तिकडील पुरवणी
करावी हा तर्फेनचा शिक्शिला
चालत आला (राजवाडे ५१२०२).
“ पेशजीचे कराराबमोनीब तर्फेन
चालून ” (खरे ७१३५६४). “ सर्का-
रचा व इद्भ्रजांचा तर्फेन करारनामा
ठरविला ” (खरे ७१३५६९).

तर्बियत (स्त्री०) [अ० तर्बियत] शिक्षण,
पोषण; सुशिक्षित. “ पाठील बावांनीं
येथे असावे आणि आम्ही मुळें याकरितां
तर्बियेत राह्यावी ” (ऐकिय २६).
“ चिरजिवास घरीं बसऊन टेबिल्यानें
तर्बियत होणार नाही तरी र्यास श्रवण
करवीत असावे (राजवाडे २२१४४).

तर्बेज [अ० तर्बियत] शिक्षण, सुशि-
क्षित; पारङ्गत.

तर; तर [फा० तर] ओळें, ताजें; रसपूर्ण,
धुम्द. “ तर मेव्याचे व शुशक मेव्याचे
खीन ” (राजवाडे १०१२९६).

तन्हा (स्त्री०) [अ० तर्ह] रित; प्रकार,

“ आमची पह्याची तन्हे आपण कहा-
डनील; ती काहीं दिसोन आली
नाहीं ” (राजवाडे १२११५), “ लढाई
खुब तन्हेनें जाली ” (राजवाडे १०
१९२).

तन्हातन्ही [मराठी प्रयोग] निरनिराळ्या
तन्हेचा. “ वीस पञ्चवीस तोफानी
तन्हातन्ही येणेंप्रमाणें नवाबानीं
पाठवावें ” (खरे ८७५).

तन्हेदार [फा० तर्हदाद्] नव्या प्रकारचें;
सुन्दर. “ दुसरें एह ठोड वाङ्गलें
तन्हेदार ” (खरे १०१५२४६).
“ पान्दान चाङ्गलें तन्हेदार आहे ”
(राजवाडे ३१८७).

तन्हेवार, तन्हेवाईक = चमत्कारिक.

तरकी; तरक्की (स्त्री०) [अ० तरक्की]
उन्नती; प्रगती; सुधारणा; उत्कर्ष.
“ रावसाहेबांचे दौलतेची रोज ब रोज
तरकी होते, हे गोष्ट त्यांस खूश लागत
नाहीं ” (राजवाडे ११५२).

तरफदार (पु०) [फा० तरफदाद्] कैवागी,
पक्षपती; एक मुल्की अम्मलदार,
पेटेदार.

तरफदारी (स्त्री०) [फा० तरफदारी]
कैवार; पक्षपात; वकिली.

तरफबन्दी (स्त्री०) सीमाबन्धन.

तरफ-सानी [फा० तरफि सानी = दुसरा
पक्ष] प्रतिपक्ष. “ बद्-अहदीची दर्याफत
दोघां शरिफानीं करून तरफ-सानीकडे
नसीयत-पूर्वक साङ्गून पाठवावें ”
(राजवाडे ७३).

तरस (पु०) [फा० तर्स] भय. “ हे
बातेचा तरस मोहिबासारसे इबादती
लोकांस (= भकास) न ये हें अज्याईब
आहे ” (राजवाडे ३१९०).

तराजू (स्त्री०) [फा० तराजू] तागडी;
कांटा; ताजवा.

तराणा (पु०) [फा० तराना] एक
गीत प्रकार.

तरिका (पु०) [अ० तरीका] चाल;
सलूक. “ पण्डित प्रधान व नबाब
निजाम यांचा तरिका एकलासीचा
कदिमीपासोन चालत आला, हवाबिं
त्यासी जुदागी नाहीं ” (राजवाडे
१०१६५).

तरीक (पु०) [फा० बतरीक = मार्ग] अ०
तरीक] मार्ग; प्रकारें; तुल्य; वजा
“ इकडील येकसू व एक-दिलीचा
तरीक साधीक होता ” (साने-पयाव
४६८). पातशहास सर्कारची गरज
न दाखवितां सलाह तरीक (= युक्ति-
वाद म्हणून) समर्पक विनन्ती केली ”
(दिमरा ११७). “ आणखीही तोफा
तरीक (= नज्राण्यास योग्य)
जिनसांचा शोध करीत आहों ”
(ऐकिप्र २१६१) “ पांच लक्ष रुपये
जास्ती नज्राणा-तरीक ठराऊन त्याचें
काम त्याजवरीच बहाल ठेविलें आहे
(ऐटि २१७१).

तलख; तलख [फा० तल्ख] तिसट,
तेज; जहाल; चलास.

तलखी (स्त्री०) [फा० तल्खी] आग;
तापटपणा; काहिली; चलाखी. “ तलखी
सोडून शांतता घरून वताविं ” (खरे
२१७९).

तलफ [अ० तलफ] नाश; विध्वंस;
उध्वस्त. “ मुन्हारी जगदेवराव सुभा
येऊन पुणें जाळून लुडून तलफ केलें ”
(इम ५६). “ मुलूख मारून तलफ
केला ” (सभासद ५३). “ तर्फ

मज्कुरास काबीजाती येता आधीं घाली घालून तपे मज्कूर लुटून, नाग-ऊन तलफ केलें ” (पेदसमा २१६).

तलफ; तल्लफ (स्त्री०) [अ० तलंब] इच्छा; हुक्मी; तीव्र इच्छा.

तलफी अमली; कैफी; शौकी; व्यसनी.

तलब (स्त्री०) [अ० तलब्] पगार; वतन; बोलावणें; समन्स. “ हें जाणून त्यास तलब करून हुजूर आणिला ” (चित्रगुप्त ७८).

तलब-तन्वा (स्त्री०) पगार-सर्ची. “ पांचशें गो-यांची तलब-तन्वा वरचेवर तुम्हीं पाठवीत जावी (दिमरा २१५६).

तलबाना (पु०) [फा० तलबाना] रोजी पगार. “ सोळा रोज प्रत्यह तलबाना गाडदी यांस यावा लागतो ” (सरे ११५५).

तलबून-मिजाजी (स्त्री०) [फा० तल-बुन-मिशाजी] अनिश्रितपणा; लहरी-पणा; हृदम-ख्याली; गैर-कायम-मिजाजी. “ रियासतांत मोठी गाष्ट का वचनाची कायमी. त्यांत तलबून-मिजाजी झाल्यास व इलाखी बातल होऊ लागल्यास लाचार ! ” (सरे ७१५७).

तलाख (स्त्री०) [फा० सौगन्द् इ तलाक = घटस्फोटाची शपथ अ० तलाक् = काडी मोड] शपथ. “ त्यास जो कोणी लिहिल्याप्रमाणें न एके त्याजला शपथ असे, त्याचे आईवर तलास असे ” (पारसनीस-ब्रच १२५).

तलाव (पु०) [फा० तालाब्] तळें; सरोवर.

तलावा (पु०) [फा० तलाया अ० तलाइअ लढाऊ देहेळणी करणारी

तुकडी] देहेळणी. देहेळणी करित. “ बारीपलीकडे तलाव्यास फौज रवाना केली ” (सरे ८१३९१९). “ अलाहिदा लस्केर घेउनु तलावा फिरों लागले ” (इम ९).

तलास (पु०) [फा० तलाश्] शोध; तपास; चौकशी. “ चाड्गले मई हुन्जाचे उपयोगी पडे याप्रमाणें तलास करून ठेऊन पाठाविणें ” (राजवाडे ११२७९).

तवई, तवाई (स्त्री०) [फा० तवाही] नाश; सडकट. “ सदाशिव पन्तावर मोठा तवईचा वक्त गुजरला ” (पाब १५). “ स्वामीवर तवाई मोठी गुदरली आहे ” (सरे १११५९१०). “ आम्ही किती दिवस तवाई सोसावी ! याउपर बाहेर पडोन मोर्चे उधळितों; नाहीतर त्यास पालवून शहरांत घेतों ” (सरे १२१६२७७).

तवकल; तवकूल (स्त्री०) [अ० तव-क्कुल्] भरंवसा; ईश्वरावर भरंवसा. “ आमची तवकल श्रीवरी ! कोणेही गोष्टीची फिकीर नाही ” (सरे ११२५२). “ खुदावर तवकूल ठेवून रघुनाथराव यांचे तम्बीचा इरादा केला ” (राज-वाडे ५१६६).

तवका (पु०) [अ० तवक्कुअ] आशा. “ खुलास दुनियाईचे आलमांत जितक्या तवक्याच्या शकला आहेत त्यातर्फेन दाखवून हर तद्विरीनें निफाक (= वैर) पाडावयासी कसूर करणार नाहीत ” (साने-पयाव ५७८). “ तमा तवके दाखऊन शोहरा करितील ” (साने-पयाव ५६६).

तवकूफ (पु०) [अ० तवक्कुफ्] सोळ्भ्या; अवकाश. “ बिल्कैल आं मेहेरयानांफडून

ताण बसावा इतकाच तवकूफ ”
(राजवाडे १९।७३).

तवज्जेह [अ० तवज्जुह्=अवधान; मुतव-
ज्जिह्=सावधान] लक्ष्य; रूपा. “ तर
तवजे: करून या सोबत स्वारांचा दर्या
ठिकाण लग देऊन तिकडून आराम-
सीर हत्ती घेऊन येत ते बात केली
पाहिजे ” (पारसनीस ब्रच २४).

तवर (पु०) [अ० तहव्वुर] वीरश्री;
आवेश; अड् गेजी.

तवलूद (पु०) [अ० तवलुद्] जन्म.
“ आमची नियत ईश्वरास मान्य होऊन
माधवराव पन्तप्रधान यांचा तवलूद
शाला ” (राजवाडे ५।८६).

तवा (पु०) [फा० ताबा] भाकरी पोळी
भाजण्यासाठी केलेला वर्तुलाकार व
किश्चित् खोलगट लोखण्डी पत्रा.

तवा-तोबरा (पु०) [मराठी समास]
निर्वाह; उपजीविका. “ इकडे उत्पन्न
शाल्यास तवा-तोबरा; न जाल्यास
फाका ” (होकै १०५). “ परन्तु
फौजेचा तवा-तोबरा चालला पाहिजे ”
(सरे ६।२९१३). “ तवा-तोबरा
चालल्यावर दुसरें सुचेल ” (होकै २५).

तवाजा; तवाजू [अस्तवासुअ] बक्षास.
“ राणांनी हाती-घोडा तवाजा केला ”
(दिमरा २।१९८). “ त्यांनी दहा
लक्षांची जहागीर तवाजा करून सम-
जावीश केली ” (राजवाडे ५।२९).
“ मोजे तुळजापूर महम्मद दौलत्तान
बहादूर यांणी आम्हास तवाजा केला
आहे ” (राजवाडे २२।१०४). उजू-
तवाजू=हस्तपाद प्रक्षालन व प्रार्थना.

तवानर्णे-हुशार होणे; तवाना होणे.

तवाना [फा० तवाना] सशक्त; हुशार;

ताजा. “ वाघानें चार रुपये संपादून
तवाना जाहला आहे (सरे १२।६३९९).

“ फौज तवानी राखून बुनगेचा बचाव
होष तोच अर्थ करावा ” (सरे
५।२५०४).

तवाफ (स्त्री०) [अ० तवाफ्] प्रदक्षिणा.
“ दर्यांत जाऊन तवाफ करून ”
(राजवाडे ५।६५).

तवारीख (स्त्री०) [अ० तवारीख् अनेक
व० तारीख् चें] इतिहास.

तवारीख-नामा (पु०) इतिहास-ग्रन्थ.
“ अगर मुसलमान कोणी असे तगी
मोठेमोठे तवारीखनामे जाले असते ”
(ऐति १।१८).

तवालीयत (स्त्री०) [अ० तवळियत्]
जिम्मेदारी; कार्यवाहन. “ दर्गा-मज्कू
रची तवालीयत ” (वाड-सनदा ७७)

तवेल्दार (पु०) [फा० तवद्दार्] कुन्हाड-
वाला (पारसनीस-ब्रच ५५).

तशरीफ (स्त्री०) [अ० तशरीफ्] बहु-
मानाचा पोशाख. “ बरोबरी लढाईच्या
तशरिफा देऊन रवाना केले ”
(सभासद ३०).

तश्वीस; तश्वीश; तोशीस (स्त्री०) [अ०
तश्वीश्] तोशीस; पीडा “ त्यास एक जरेचे
तश्वीश व आजार लागूं न देणें ”
(राजवाडे १५।१५६). “ रयतीस लायनी
सिवीगाली न करणें व तश्वीस न देणें ”
(राजवाडे १६।२९).

तशफ्फी (स्त्री०) [अ० तशफ्फी]
दिलासा; समाधान. “ तुम्ही आमचे
तर्फेनें यांची तशफ्फी व दिलजोई
करावी ” (राजवाडे २२।२५)

तस्करा (पु०) [अ० तस्करा] आठवण;
फियाद; तक्रार. “ त्याजवर हुजूर कोणी
तस्करा केला की ” (सरे ७।३६९०).

तस्त (न०) [फा० तश्त्] हात तोण्ड धुतांना पाणी साण्डण्याचें रुन्द तोण्डाचें भाण्डें; पिकदाणी.

तस्फिया (पु०) [अ० तस्फिया] स्नेह; तह. “ रफेशर केला व तस्फियाचा नक्षा ठराविला ” (वाड-कैफियती १००).

तस्दी (स्त्री०) [अ० तस्दीअ] त्रास; श्रम; मेहनत; तक्लीफ. “ तज्दी बहुत केली ” (राजवाडे ३१७२). “ येथें वैरणीची तस्दी फार जाली आहे ” (राजवाडे ६१३९२). तस्दी घेणें=श्रम-मेहनत करणें. तस्दी देणें=त्रास-तक्लीफ देणें.

तस्दीक [अ० तसद्दुक्] दान. “ तमाम लोकांनीं सतके नगदी रुपये व खुर्दा व उडीद तेल तीळ वगैरे जिन्नस तस्दीक केले ” (राजवाडे ७१२०).

तस्वीर; तज्वीर (स्त्री०) [अ० तस्वीर्] छावी; प्रतिमा; चित्र.

तस्नीफ; तश्रीफ [फा० तश्रीफ फर्दुन्] आगमन. “ जूद आं यकवाल-पन्हानीं या जिल्हास तस्नीफ फर्मावावी ” (साने-पयाव ३८७).

तस्लीम (स्त्री०) [अ० तस्लीम्] ‘अस्त-लामु अलैकुम्’ (=तुम्हाला शान्ती असो) असें म्हणणें; वन्दन.

तस्लीमात (स्त्री०) [अ० तस्लीमात अनेक व० तस्लीम् चें] वन्दन; देणगी; मोघम सची; स्वाधीन. “ समस्त लहान थोरें तस्लीमात बज्या आणिली ” (ऐट्टि १६५). “ ती (जागा) तानाजी येवला याचे तस्लीमातीस दिली आहे ” (राजवाडे १२१८३). “ ज्याचे तस्लीमातीस जे हत्यार असेल त्याची चौकशी ... राखति जावी ’

(भोंक् ४०). “ हेदयारखान यास पश्रहजारीची नस्लीमात जाली ” (राजवाडे ११७९). “ बाळन्तविडा पाठ-विला तस्लीमात (=समागमें) श्रीनिवास त्रिम्बक ” (वाड-समा ११००).

तसदूक (पु०) [अ० तसद्दुक्] दान. “ नजरा व लोकांचे तसदूक-सत्के जाले ” (राजवाडे ७१२३).

तसरूफ (पु०) [अ० तर्सरूफ्] अम्मल; ताबा; स्वाधीन. “ मकर-फरेव करून आपला तसरूफ केला ” (दिमरा ११५४). “ मुलूसही तशरूफांत आणिला ” (खरे ७३५६९). “ त्यांच्या भरंवशावर येथील रयतेस उजाड करोन लासो रुपये तसरूफ केले ” (दिमरा २१८५).

तसरूफाती (स्त्री०) [तसरूफात्] अधिकार; ताबा; भोगवटा. “ भोगवटे तसरूफाती चालत आले आहे ” (इम ४४). “ फर्मान व भोगवटे याचे कागद होते ते जलाले; व आपण दुकालाकरितां कासीस गेलों होतो त्याकरितां तसरूफाती अजी तागाईत नाही ” (राजवाडे २०१३९८).

तसल्ली (स्त्री०) [अ० तसल्ली] समाधान; सातजर्मा. “ परन्तु दुसरा सर्दार आल्याखेरीज पातशाहांची तसल्ली होत नाही ” (दिमरा ११२५९).

तस [फा० तस्] दोन बोटांची लाम्बी.

तहकीक (स्त्री०) [अ० तहकीक्] सत्य; निश्चिती; निर्णय; निश्चित; खरें. “ काहीं कदीम सनद असेल ते हुजूर आणून दाखवावी त्याजवरून तहकीक होईल ” (राजवाडे १५१४).

तहकीकात (स्त्री०) [अ० तहकीकात्] अनेक व० तहकीक्चें] चौकशी, सत्या-

न्वेषण. “ धाकटे नाना व गोविन्द शिवराम तहकीकात करितां तो (= तोतया जनकोजी) थोरात रघोजी असा ठराव झाला ” (खरे २।६३१). “ सर्दहू गाष्टीची तहकीकात लाविली ” (राजवाडे १८।६०). “ शहरास कमवीसदार पाठऊन तहकीकात करावी ” (साने पयाव ११९).

तहकुबी (स्त्री०) [अ० तवक्कुफ्] धाम्ब-
णूक; सण्ड.

तहकूब; तकूब (पु०) [अ० तवक्कुफ्] धाम्बवणूक; आडवणूक; धाम्बलेले; ढकलणीवर टाकलेले; तात्पुरते बन्द; रहीत; रद्द. “ ऐव-जाची निकड लावली आहे; जर करितां रद्द-बदलीमुळे चार दिवस तकूब जालें तर उत्तम जालें ” (राजवाडे ३।१६९). “ इह्या तकूब झाली ” (मराचिथोशा १६). “ लढाई तहकूब करितां ” (मराचिथोशा ५०).

तहखाना (पु०) [फा० तहखाना] तळ-
घर. “ काहीं गोविन्दरायाचे तहखान्यांत लपाले ” (राजवाडे ६।६२९).

तहगिरी (स्त्री०) तगिरी पहा,
तहत, तहद [फ० ताहद] सीमान्त;
पर्यन्त. “ पुढेही श्री अहद रामेश्वर तहद दिल्ली यश देईल ” (पारसनीस-
त्रप २५३).

तहनाळ (न०) [फा० तहनाळ] म्यान;
म्यानाचें तोण्ड; म्यानाचे सालेचे बाजूस
बसविलेले टोपण.

तहमूल (पु०) तहमुली (स्त्री०) [अ०
तहमुल्] सहन; सहिष्णुता; ढिलाई.
“ तुमचा वास्ता दुर्म्यान आहे याजकरितां
तामूल (शामूल !) जाला नाहीतरी
याचा तदारूक करणें लाज्म आहे ”

(राजवाडे २२।६१). “ आपण सयुरी
करून तहमूल करावयास तक्सीर
केली नाही ” (इम ६७). “ इतका
प्रकार झाला तो... पाटीलबावाचे
तहमुली धीमेपणा करिता जाला आहे ”
(दिमरा १।१४५).

तहवूर व जलादत-दस्तगाह [अ० तह-
व्वूर् धैर्य + अ० जलादत् = शौर्य] धैर्य-
शौर्य-निधी (राजवाडे १२।१८८).

“ तहवर-दस्तगाह ” (राजवाडे १८।५६).

तहशील (स्त्री०) [अ० तहशील्] वसुली;
मामलत; तालुका.

तहशील-तलब = जरूरी प्रमाणें पडेल तें
(काम) (मराभा ३६).

तहशील-दार (पु०) [फा० तहशील्दार]
मामलेदार; एक मुल्की अधिकारी.

तह-हयात [फा० ता-हयात्] आयुष्य
असें पर्यन्त; आजन्म.

ताइफा (पु०) [अ० ताइफा] जमाव; जात.
ताइफेवार जातवार. “ मोहतर्फा बाब
दुसरी । जाणोनि लिहिजे चतुरी ।
ताइफेवार ” (मेस्तक-पुस्तक: जमे-
लेखन ६८).

ताईत (पु०) [अ० तअतीत्] दृष्ट लागूं
नये म्हणून मन्तरलेला कागद आंत
असलेली गळ्यांत बान्धण्याची सोन्याची
डबी. गळ्यांतला ताईत = अत्यन्त प्रिय
मनुष्य; नाकांतला बाल.

ताकद; ताकत; ताकती (स्त्री०)
[अ० ताकत्] शक्ती; कुवत. “ ताकती ”
(इम ३३).

ताकीद (स्त्री०) [अ० ताकीद्] कडक
हुकूम; बन्दीबस्त; मजबुती; शिक्षा
“ एक जरेचे आजार तुमचे तर्फेनें
जाहलें ऐसे सबर मालूम जाहालिया

बवाजिबी ताकीद होईल ” (राजवाडे १५१५६).

ताकीद-दार (पु०) रखवाली; संरक्षक.

“ सङ्गमनेरी व कान्हेरी रखवालीस कोणी बाणदार व ताकीददार पाठविले असले तर दोन्ही स्थलें मात्र जगतील ” (खरे ११३८८).

ताकूब (पु०) [अ० तअक्कुब्] पाठलाग.

“ आलीजाह बेदराहून निघोन गेले तेच समयी इकडील सर्दारांनी ताकूब करावयाचा तें न केलें ” (राजवाडे ५१९८१).

“ त्याचे ताकूबावर हरिपन्त फौजेमुद्दा घाटाखालें गेले ” (दिमरा ११३८).

ताख्त (खी०) [फा० ताख्त] मार-लूट; उध्वस्त. “ फौजेनें एक दोन महाल ताख्त केले ” (दिमरा २१८३).

ताख्त-ताराज (पु०) ताख्त-ताराजी (खी०) [फा० ताख्त-ताराज]

मार-लूट; नागावा; विध्वंस; उध्वस्त; फस्त. “ गणेश पन्त बेहेरे...सुरतेकडे ताख्त-ताराजी करण्यास रवाना जाले ” (साने-पयाव ४७८). “ बड्गाल्याची ताख्त-ताराजी होणार नाही ” (दिमरा ११५२). “ कित्येक ज़ागां ठाणीं बसवून ताख्त-ताराजी माण्डली ” (राजवाडे ५१९८९). “ या उपर बड्गाला ताख्त-ताराज करण्यांत येईल ” (दिमरा ११५०). “ तालुका लुहून ताख्त-ताराज झाला ” (राजवाडे ५१९९४).

तागायत; तागाईत [फा० ता-घायत्] पर्यन्त; पासून. “ मिरजेहून निघाल्या-तागायत ” (खरे ८१३८५३).

ताजूकी (खी०) मोठेपणा. “ तुम्ही व मन्सूरअली मिळोन इराणीस घेऊन येतां ही गोष्ट अनुचित; यांत कांहीं ताजूकी होतां दिसत नाही ” (पाव ६).

ताजूगी (खी०) [फा० ताजूगी] ताजू-पणा; टवटवी; उमेद; उत्साह. “ दिवसेंदिवस येथील मनुष्य ताजूगी अधिक धरीत चाललें ” (खरे ११२३९).

ताजूदी (खी०) [अ० तजूदीअ] जूलूम. “ त्यानें जे जे गांव आबाद होते ते ताजूदीनें वैरान केले ” (राजवाडे २०१३८).

ताजू-महाल (पु०) [फा० ताजू = मुगूट; अ० महल = मन्दिर] मुकुट-मन्दिर; आग्रा येथें शहाजहान बाद-शहानें बान्धलेली मुस्ताजमहाल बेगमेची समाधी.

ताजू [फा० ताजू] नवा; न कोमेजलेला; हुशार.

ताजू कलम (पु०) [फा० ताजू कलम] पत्र संपल्यानन्तर खाली जोडलेली पुस्ती.

ताजू-तवाना [मराठी समास] हतश्रम; विश्रान्त; हुशार.

ताजिया (पु०) [अ० तअजिया] हसन-हुसेनविषयी शोकगीत; मर्शा; ताबूत, डोला.

ताजी [अ० ताजी] अरबी (घोडा).

ताजीम (खी०) [अ० तअजीम्] बहुमान; अभ्युत्थान; उत्थापन.

ताजीम-तवाजू (खी०) [मराठी समास] बहुमान व आदरसत्कार व वखें वगेरे अर्पण करणें. “ त्यांस उभयतां रावसाहेबांनीं ताजीम-तवाजू देऊन मानपान केले होते ” (राजवाडे १०१२१३).

ताजूब (पु० न०) [अ० तअज्जुब्] आश्चर्य. “ यावरून ताजूब होतो कीं (राजवाडे ७ खलप २८) “ हुजूर वकील रवाना केला असतां सकार चाकर माने याचे

कबिले धरून नेऊन खलकास तस्दी देणें व भातें भरून नेणें हें ताजूच आहे ” (राजवाडे १०।१२८). “ लढाई करून प्रथम फत्ते जाली असतां येकाथेकी अशा तऱ्हेनें दगा जाला हें मोठें ताजूच ” (राजवाडे ७।१३४).

ताता [फा० ताफता] एक प्रकारचें चमकणारें रेशमी वस्त्र.

ताफा (पु०) [अ० ताइफा] मण्डळी, टोळी. “ रात्री कञ्चन्यांचे ताफे बोलोऊन नाच, रागरङ्ग, आतश्वाजी रोशनाई जाली ” (राजवाडे ७।२२५).

ताब (स्त्री०) [फा० ताबू] बळ; शौर्य. “ स्नानांनीं ताब लढाईची न आगितां (= हनवीर्य होऊन) माघारें हटून गढीचा आश्रा धरून आहे ” (दिमरा १।२८८). “ जेनराल मज्कूर ताब आणतां न सकतां गेहेत (= वाटेंत) आभले हमराही सरनजाम टाकीत ... गढीच्या आसरेस जाऊन पोहेंचला ” (राजवाडे १०।१८७).

ताबा (पु०) [अ० ताबिअ = अनुचर; परतन्त्र] नियन्त्रण; कबजा; अम्मल.

ताबिन [अ० ताबिईन् अनेकव० ताबिअ चें] आज्ञेत; स्वाधीन; अडिकत. “ वगेरें मार निलेचे ताबिनांतील पथकें आहेन ” (साने-पयाव ८३). “ फोजेची पाहणी करून....त्याचे ताबिन लश्कर केलें ” (चित्रगुप्त ९५). “ तरी तुम्ही त्याचे ताबिन असोन मस्लतसि मद्दती असणें ” (राजवाडे १५।३६३). “ तुम्हांस त्यांचे ताबिन करून पाठविलें आहे कीं ते ज्याप्रमाणें साड्गतील त्या प्रमाणें करणें ” (राजवाडे ६।६०३).

ताबिनात हुकमी; सडी. “ ही नेहमी फोज

बकराराची ताबिनात ” (चित्रगुप्त १४).

ताबूत (पु०) [अ० ताबूत] मृत ठेवण्याची पेटी; मोहरमांत मिरवावयाची इमाम हुसैनच्या थडग्याची प्रतिमा; डोला; शवाची पेटी. “ शहाजायाचा ताबूद व त्याचीं मुलें मणसें येथें पाठऊन देणें ” (दिमरा १।२५१).

ताबे [अ० ताबिअ] प्रार्थान. “ याज्वर जशी मजी. ताबे मजीच्या. विशेष काय लिहावें ! ” (राजवाडे ५।९१). “ पादशाही बन्दोचस्त ज्याचे अख्त्यार त्याचे ताबे दक्षिण तालूका ” (भा ऐपयाव १८)

ता-मगदूर = शक्य तोंवर; शकनुसार.

“ आम्हीहो सेवा चाकरी ता-मगदूर करण्यास हाजूर ” (राजवाडे ७।३७).

तामील (स्त्री०) [अ० तामील] अम्मल -च जावणी. “ तुझ्याहुकुमाची तामील करण्यांत माझ्याकडून समजून कसूर होणार नाही ” (गडकरी राजसैन्य स ४५)

तामूल (पु०) [अ० तअम्मूल] विचार; दिरङ्ग. “ तात्पर्य कीं शरिकांनीं फौज शामील करण्याविषई तामूल करूनये ” (राजवाडे ७।९).

तार-बतार [फा० तार्-तार्] विक्रीर्ण, उध्वस्त. “ फौजेवर हड्गामा करून फौज तारबतार करावी ” (राजवाडे ७।२१४).

ताराज (पु०) [फा० ताराज] मार-लूट; उध्वस्त. “ पुढें मुलूख राहिला, तोही ताराज करून मोगल अन्नास महाग होत ऐसंच केलें जाईल ” (इम २००). “ मुलूख कुलू मारून ताराज करितों ” (इम २०१).

ताराजी (स्त्री०) [फा० ताराज्] मार-लूट्; विध्वंस; स्राबी. “ त्या संस्थानची ताराजी केली ” (चित्रगुप्त ८). “ रुद्र-वरम् येथें जमिथत पोहेंचून ताराजी माण्डली ” (राजवाडे ५१२२).

तारीख; तेरीख (स्त्री०) [फा० तारीख्] मिती; इतिहास.

तारस-खाना; तारत-खाना [८ अ० तारत् शुद्धी] पायखाना; सण्डास; शौचकूप.

तारीफ (स्त्री०) [अ० तअरोफ्] वर्णन; बयान; प्रशंसा; परिचय करून देणे. “ लढाई बहुत तारफेची झाली ” (मराचियोशा २२.) “ अड्येज मैत्रकीस बहुतच उत्तम; याची तारीफ काय लिहावी ? ” (राजवाडे १२१२७).

तारीफ-दार = प्रशंसनीय. “ तम्बुरे... बहुत चाड्गले तारीफ-दार पाठवावे ” (ऐकिप्र २६२).

तारीफ-लायक = प्रशंसनीय. “ परन्तु तारीफ लायक चित्रें मेळवून पाठवावी म्हणून पत्रीं आज्ञा ” (ऐटि १११३).

तारोतार [फा० तार् पासून तन्तोतन्त च्या धर्तीवर] बरोबर. “ वाई देशांतील गांव निम्मे निम्मे तारोतार व इसाफती व इनाम तारोतार निम्मे वांटून दिलें असे ” (राजवाडे ३६५).

तालीक (स्त्री०) [अ० तअलाका=परिशिष्ट] नक्कल; सम्बन्ध. “ तुम्ही तालीक लेहून घेऊन अस्तली खुद खत मशार्निल्हेपार्सी फिरावून देणें ” (राज-८१६). “ महादाजीस देशमुखीस मसुरीचे तालीक नाही ” (राजवाडे १५१००). “ त्याचीं उत्तरेही आलीं; त्यांच्या तालका करून वडिलांकडे

पाठविल्या आहेत ” (खरे १११ ६०४५).

तालीकचा (पु०) आज्ञापत्र. “ लढास अब्दाल्याचा तालीकचा आला ” (राजवाडे ६१४५).

तालीम (स्त्री०) [अ० तअलीम्] अध्यापन; शिकवणूक; व्यायाम शिक्षण; व्यायाम; व्यायामशाला.

तालीम-खाना (पु०) व्यायामशाला.

तालीम-बाज्=आखाड्यांत व्यायाम करणारा.

तालीम-बाजी (स्त्री०) आखाड्यांतील व्यायामाचा शोक.

तालुका (पु०) [अ० तअलुका] जिल्हाचा भाग, सम्बन्ध. “ मुतालि-कीचे वंशाचा वतनास तालोखा नाही ” (राजवाडे ३११७).

तालुक (पु०) [अ० तअलुक्] सम्बन्ध. “ या अहद-नाम्यासी या शब्दाचा तालुक काय आहे ” (राजवाडे ७१९२).

तालुक-दार (पु०) [फा० तअलुकदार] तालुक्याचा अधिकारी, जमीनदार.

तालुकात (स्त्री०) [अ० तअलुकात्] सम्बन्ध. “ दर्म्यान त्यांचे तालुकातीचे कलम तहनाम्यांत ल्यावयाचे कारण काय ? ” (राजवाडे १९१३०).

ताले (पु० अनेक व०) [अ० तालिअ] दैव; ग्रह. “ रावसाहेबांचे ताळे बुलन्द (= उच्च) म्हणोनच ते बाजी सर केली ” (राजवाडे १५२). त्यांचें धोरपण व दुरन्देशी बहुत व तालेही मोठे ” (ऐटि ३१५). “ दौलतराव बाबा यांचे ताले विचित्र आहेत ” (खरे १२१६८१७).

तालेवार [फा० तालिअवर्] दैववान, भाग्यशाली. “ सुगर दिसे त्यामधें थेट

जणूं रम्भा वंशाची तालिशार कुचेर
पैशांची ” (प्रभाकर २३१).

तालवारी (स्त्री०) [फा० तालिअवरी]
सुदैव; उन्कष; चढती कमान.

ताव (पु०) [फा० ताब्] दुक्ख; राग;
पीळ. “ दौलत सराबीस आली म्हणून
तावाच्या गोष्टी बोलतो. ” (खरे
७१७१). मिशांवर ताव देणें=मिशांना
पीळ देणें; मडुमकीची प्रौढी मिरविणें.

तावातावानें = रागाच्या भरांत.

तावण (स्त्री०) [फा० तावान्] दण्ड;
जुमाना; भुर्दण्ड; नुकसानभरपाई.

तावणें [८फा० ताब्=उष्णता] तापविणें;
रागावणें

तावदान (न०) [फा० ताब्दान्]
खिडकीच्या दाराची काच; काच-
फळी. “ तावदानें चाड्गर्ली साफ;
ज्यांत मन्द दिसत असेल तीं न घेणें;
साफ असतील तीं घेणें ” (राजवाडे
१२१३२).

तास (पु०) [अ० तास्] वाजविण्याचा
पेला अगर काशाचा वाटोळा पत्रा; २॥
घटिकांचा अवधी.

तासची (पु०) तास वाजविणारा (वाड
समा २१३).

तासा; ताशा (पु०) [अ० तासा]
लहान नगरा.

ताशेकरी (पु०) ताशा वाजविणारा.

ता-हाल [फा० ता-हाल्] आजपर्यन्त;
अद्यापि. “लेकीन अहद-पैमानावर नजर
देऊन ताहाल हा ख्याल दिलांत न
आणिला” (खरे ७१३५७५). “नबाब
निजामअल्लीसा व भोंसले ताहाल
सामोश याचा सबब काय न कळे”
(राजवाडे १०१९८२).

ताहूद (न०) [अ० तअहूद्] ठराव;
खण्ड; मक्ता. “ कादरखान याजकडे
तालुका काडोपली दहा लक्ष रुपये
ताहूद ठरून साङ्गितला ” (राजवाडे
७१८०). “ तेथील ताहूदापेकीं सर्व ह्मे-
बन्दी आपण लिहून पाठविली ” (राज-
वाडे ११९२६). “ तालुक्यावर ताहूद
केलें तें मोडावें आणि अमानी करावी ”
(राजवाडे ५१२३).

तिज्जारत (स्त्री०) [अ० तिजारत्]
व्यापार. “ तीन जहाज आपले विला-
यतेहून बराय तिज्जारत गेले हेते ”
(पदमव ११३).

तिरन्दाज (पु०) [फा० तीर्-अन्दाज्]
बाण मारणारा.

तिरन्दाजी (स्त्री०) [फा० तीर्-
अन्दाजी] बाण मारण्याची विद्या;
धनुर्वेद.

तिस्सा [अ० तिस्अ] नऊ.

तिस्सैन [अ० तिस्ईन्] नव्वद.

तीर (पु०) [फा० तीर्] बाण.

तीर-कमठा (पु०) धनुष्यबाण.

तुक्का (पु०) [फा० तुक्का] तोण्डाशी
पात्याऐवजी गोळा असलेला बोधद
बाण.

तुक्मा (पु०) [फा० तुक्मा] बिरडें;
गुण्डी; बटन.

तुणतुणें (न०) [१ अ० तन्तना
एक प्रकारचें गीत] तुंई तुंई असा
आवाज करणारें एक एकतारी तन्तु-
वाद्य.

तुती; तूत (स्त्री०) [अ० तूत्] एकप्रकारचें
झाड.

तुन्द [फा० तुन्द] अभिमानी; ऐटदार.
“ गोरी तुन्द मान हिलाल गुलाबी
गाल ” (प्रभाकर ११७).

तुफान (न०) [अ० तूफान्] समुद्र-क्षोभ; वादळ; त्रागा; बालण्ड; कुभाण्ड.

“तुफान घेऊन कोणी बोलूं लामला तेंच मनावर घेणें असें होऊं लागलें तर भंरवसा काय मानावा ! ” (राजवाडे ५।१६). “अशा तुफानाच्या गोष्टी अदावतीनें कोणी साङ्गितल्या ” (राजवाडे ५।७४). “त्यांनं अदावतांनं दम्यांन तुफान रचून पत्रें तयार केलीं ” (राजवाडे ७।९९).

तुफान-खोर कुभाण्ड रचणारा. “तुफान-खोर मनुष्याचे सङ्गतीस लागूं नये ” (ऐस्कुले २।५३).

तुफानी [अ० तूफानी] कुभाण्डखोर; क्षुब्ध; दङ्गखोर. “ भिल्ल कोळी रामोशी वगैरे तुफानी जातीतले लोक ” (गांवगाडा ५६१).

तुम्बा (पु०) तुमान (स्त्री०) [फा० तुम्बान्] चोळणा; विजार; सैल पायजमा. “किनसापी तुम्बे ” (चित्रगुप्त १३२)

तुमार (पु०) [अ० तूमास्] कागदाचें भेण्डोळें; लेखी कागद.

तुर्बत; तुर्बती (स्त्री०) [अ० तुर्बत्] थडगें; समाधी. “आणि त्यावरी तुर्पती बान्धली ” (राजवाडे १५।७).

तुरन्ज (न०) [फा० तुरञ्ज्] नारिङ्ग.

तुरा (पु०) [अ०] तुरा = सिल्लमिळणारे पुढचे केस] एक अलङ्कार.

तुरुङ्ग (पु०) [फा० तुरुङ्ग्] कैदखाना.

तुरूक [तु० तुर्क] तुर्क.

तूत (न०) [अ० तूत्] तुतीच्या शाडाचें फळ.

तूल [अ० तूल] लाम्बवणूक. “थोड-कियांत बन्दोबस्त असता तूल करून

सिसारा वाढवावा हें सलाह नाही ” (राजवाडे ५।१९८).

तेगा (पु०) [फा० तेघा = नवारीची पान] रुन्द पातीची तवारी.

तेज [फा० तेज्] तीक्ष्ण; तिखट; चलाख.

तेजाब (पु०) [फा० तेजाब्] एक दाहक आम्ल.

तेन [अ० तअद्युम्] नियुक; नामजाद.

“वरघाट व पायाघाट कबज कराराबद्दल पादशाही फौजा तेन जाहल्या (वाडसनदा ३१).

तेनात (स्त्री०) [अ० तईनात अ० तअयीनात्] नेमणूक; सेवा; नौकरी; पगार; स्वाधीन. “चार पागा त्या बाईच्या तेनात केल्या आहेत ” (मद्दाचा १७७).

तेनाळ तहनाळ पहा.

तैश (पु०) [अ० तैश्] आवेश; त्वेष.

तोक-जुञ्जीर [अ० तोक् गळ-सांखळी;

फा० सञ्जीर् शडूखला] शडूखलाबन्धन.

“ धरून नेऊन तोक-जुञ्जीर करून कैद केले ” (राजवाडे ५।१२४).

तोदा (पु०) [फा० तोदा] लक्ष्य; सन्धानबिन्दू; निशाण.

तोफ (स्त्री०) [तु० तोप्] अवजड बन्दूक.

तोफची (पु०) [तु० तोफ्ची] तोफ-खान्यावरील अम्मलदार; गोलन्दाज.

तोफजी (स्त्री०) गोलन्दाजी. “ बर्कन्दाजी व तोफजी फिरङ्गी याची निस्मीम म्हणावी तैसी ” (पारसनीस-बप ७७).

तोफ-खाना (पु०) तोफांचा समुदाय; तोफा ठेवण्याची जागा.

तोफा (पु०) [अ० तुहफा] उत्कृष्ट; फर्मास. “ त्या प्रान्ती चन्दन बहुत

तोफा व चाड्गले उन्च मिळतात ” (राजवाडे १९।९३). “ करतुरीचे नाके व बिलडिगचे तोफे पाठविले ” (पद-मव ९७).

तोफा-तायफ (पु०) [अ० तुहूफा = भेट; नजर अनेक व० तहाडफ्] नजर-नजराणा. “ तोफा-तायफ नजर केला ” (दिमरा २।८०). “ तोफा-तायेफ ” (दिमरा १।२१६). “ इड्येज् शिवाय तोफा-ताहफ, सवीस लक्ष रुपये दर्सात् दत्त होते ” (दिमरा १।१०४). “ पात-शाहांस काहीं तोफा-ताहफ पेशकस द्यावयाविर्सी काय आज्ञा ! ” (दिमरा १।२२६).

तोफीर (पु०) [अ० तक्फीर्] वाढावा.

तोफे-जात (न०) [अ० तुहूफजात] नजराणा. “ याचप्रमाणें तोफजात बराय नजर नबाय वजीरखान मोसूफचें स्वाधीन केले ” (पदमव ११८).

; तोबरा (पु०) [फा० तोबा] यास चन्दी चारताना ती ज्या पिशवींत घालून त्याच्या तोण्डास ती पिशवी.

[फा० तोबा अ० तौबा]

दुःख; ओरड; गर्दी; हाय !

त्याचे लश्करांत वैरणीचा व

तोबा बहुत ” (खरे

११). “ बहु हाय हाय ! म्हणती,

‘ बुध ‘हन्त हा ! ’ यवन तोबा ! ”

रोपन्त)

(पु०) [तु० तोरा] हुकूम. “ याज-करितां एक तोरा यावा म्हणजे त्याचे हुकुमांत क्रम चालेल ” (राजवाडे ५।१०२).

तोश (स्त्री०) [फा० तोश्] बळ. “ शत्रू

तोशीनें जोरीनें चालोन येत आहे ” (खरे ७।३५८९).

तोशेखाना; तोशखाना (पु०) [फा० तोशा-खाना] कोठार; अम्बारखाना; जामदारखाना. “ तोशेखाना पाहिला त्यांत साडेसातशें रुपये नगद आणि काहीं पोशाख होते ” (राजवाडे ५।१४०).

तोशक (स्त्री०) [फा० तूशक्] बस्करणें; अन्धरूप.

तोशीस (स्त्री०) [अ० तश्वीश्] अस्वास्थ्य; त्रास; नुकसान; क्षीज.

तोस्तान (न०) [फा० तोशा-दान्] सामुग्री (दाखगोळी वगैरे) ठेवण्याची पिशवी.

तोल-दार [सं० तोल फा० दार्] वज-न्दार; प्रतिष्ठित; बलाढ्य; मज्बूत.

“ तोलदार ” गड, “ तोलदार फौज. ”

तोल-दारी (स्त्री०) वजन्दारी; बळ; मज्बुती; प्रतिष्ठा. “ हे निजामशाही वजीर दौलता करून तोलदारीनें होते ” (सभासद ३). “ पागांच्या तोल-दारीसालीं शिलेदार ठेविले ” (सभासद २२).

तोहमत (स्त्री०) [अ० तुहूमत्] संशय; वहीम; आळ; आरोप; बालण्ट.

तोहमती संशयी; वहिमी; बालण्टखोर.

तौर; तोर (पु०) [अ० तौर] रीत; राहणी. “ गाडर इड्येज् याणीं हिन्दुस्थानांत जागां जागां लडाया केल्या त्याच तौरानें इकडे मर्दुमी दाखवावयास आला ” (साने-पयाव १०५).

“ खुदातर्सी फकिरी तौरानें राहतात ” (राजवाडे १।६३). “ श्रीमन्त उम्दे अमिराची तोर व रीतभात राखतात ” (साने-पयाव ११५).

द

द्वा (पु०) दुवा (राजवाडे १५१३९).
 द्वागीर हितेच्छू; हित्तास्तव ईश्वर प्रार्थना
 करणारा. “ ऐसेच हरघडी खत-किता-
 वत पाठवून फकिराचे खबर घेत असले
 पाहिजे; आम्ही द्वागीर असां ”
 (पारसनीस-त्रप ३०७).
 द्वाही; दोही (स्त्री०) शपथपूर्वक अडथळा.
 “ बहिर्जीनें आपले घर शेकारिलें त्यास
 मल्हारजीनें द्वाही दिली ” (राजवाडे
 ६१८). “ दोही दिली ” (राजवाडे ६११६)
 दखल (पु०) [अ० दखल] प्रवेश; ढवळा-
 ढवळ; ताबा; उत्पन्न; रुजू; ताब्यांत;
 समाविष्ट; श्रुत; माहीत. “ लढाई न होतां
 किह्यांत दखल झाला ” (राजवाडे ५६२).
 “ एकदों रोजांत किल्लेदारीची दखल
 घेऊन ” (राजवाडे १०१३४२). “ कूल
 राज्य आपले; देखील कर्नाटकही आप-
 णांस सांरें दखल आहे ” (चित्रगुप्त
 १२०). “ कोणी चोरून ठेविल्या
 आणि सर्दारास दखल जाहलिया त्यास
 शिक्षा करावी ” (चित्रगुप्त ३७).
 “ राजबाजि खरें हें राजश्री उपाध्याय
 व आपा प्रतिनिधी व चिन्तो महादेव
 आदिकरून सर्वांस दखल आहे ”
 (राजवाडे ८११९८).
 दखल-बाज-दाखल केल्यानन्तर नमूद;
 दाखल. “ त्या पैकीं मजुरा द्यावयाचे
 करार केले तें दखल-बाज बार केले
 असेत ” (वाडसमा ११७५).
 दखलिंगरी (स्त्री०) ढवळाढवळ; माहिती;
 उत्पन्न. “ बापाजी मुसलमान यासी
 दखलिंगरी करावयास गरज नाही ”
 (राजवाडे १५१२९). “ याप्रमाणें वर्त-
 मान कच्चें स्वामीस दखलिंगरी असावी
 म्हणोन लिहिलें असें ” (राजवाडे

११२९). “ तुम्हास काहींच पर्गणे
 यांत दखलिंगरी न जाली ” (राजवाडे
 ११२३१).
 दग्दगा (पु०) [अ० दग्दगा] भीती;
 दङ्गा; आजार. “ याजमुळें इतर दौलदार
 वगैरे पासून स्वस्थता; कोणाचा
 दग्दगा चाळगावयाचें कारण नाही ”
 (राजवाडे ५१७०). “ मुलाना हुसैन
 पटेकर हर एक चाचें गांवांत दग्दगा
 देतो म्हणून तप्सीलें कलमी केलें तें
 अयां जाहलें ” (पारसनीस-त्रप २३८)
 दगलबाज [फा० दघलबाज] फसव्या;
 कपटी; दगेखोर.
 दगलबाजी (स्त्री०) [फा० दश्लबाजी]
 दगेखोरी; कपट; कापट्य.
 दगा (पु०) [फा० दघा] फसवणूक; घात;
 धोका; अपाय. “ तराण्डियांस व लोकांस
 सर्वथा दगा होऊं देऊं नये, आपणांस
 राखून गनीम घ्यावा ” (मराआ ३८).
 दगा खाणें=फसणें. दगा देणें-करणें=
 फसविणें; घात करणें.
 दगाई [फा० दघाई] दगेखोर. “ पांच-
 पन्नास दगाई होते ते काहडून दिले ”
 (होकै ११६).
 दगावणें = धोक्यांत सांपडून मरण पावणें.
 दगेखोर [मराठी प्रयोग] दगेबाज.
 “ शिवाजी मोठा दगेखोर आहे ”
 (सभासद २९).
 दगेखोरी (स्त्री०) दगलबाजी.
 दगेबाज; दगाबाज [फा० दघाबाज]
 कपटी.
 दगेबाजी; दगाबाजी (स्त्री०) [फा०
 दघाबाजी] कापट्य.
 दङ्ग [फा० दङ्ग] विस्मित; चकित;
 दिङ्मूढ; हतबुद्ध; निमग्न; गर्क. “ तोण्डांत
 हाताची अङ्गुली घालून दङ्ग जहाला ”

(चित्रगुप्त २५). “वरच्याच कार्भारांत राजश्री स्वामी दङ्ग आहेत. त्याहीं होऊन आम्हांस निरोप यावा तर आपले कार्भारांत गिरिफदार ! ”

(साने पयाव ६८)

दङ्गल (पु० खी०) [फा० दङ्गल्]

जमाव; गर्दी; कलहोळ; कुस्त्यांचा फड.

दमर (न०) [अ० दफत्तर्] फडक्यांत

वान्धलेला लेखी कागदांचा गट्टा; मुलांची पाठीवुके ठेवण्याची पिशावी; कचेरी.

दमदारी (पु०) [फा० दफतर्] कागद-

पत्रांची काळजी घेणारा अधिकारी.

दमरी (पु०) [फा० दफ्तरी] दमदारी.

दमर्वन्द (पु०) [फा० दफतर्वन्द]

कागद पत्रें जुळवून व्यवस्थेने ठेवणारा; जुळवून व्यवस्थेने ठेवलेले.

दफन (न०) [अ० दफ्न] पुरणी;

मूठमाती; पुरलेले.

दफनणें पुरणें. “ दफनावयास ” (मराचि

थोशा ६५). “ अफझलखानाकडील मूडधे दफणाऊन टाकावे ” (ऐस्कुले

७२).

दफा (खी०) [अ० दफभा=वेळ] कलम.

“ इड्यजांनीं सात दफेची या(द)-दास्त पाठविली ” (राजवाडे ७३).

दफातें (न०) [अ० दफात्] स्मरण-

वही; घडलेल्या गोष्टीचें टांचण (पाव २९).

दफिना (पु०) [अ० दफीना] कृणगा;

पुरलेले धन.

दफे [अ० दफअ] प्रतिकार; हटवणूक.

“तोही वेढा राणाजी घोरपड्याचा मारून काढून दूर दफे केला” (राजवाडे १५१९).

दफेदार (पु०) [फा० दफअ-दार्]

रिसाल्यांतला हलक्या दर्जाचा अधिकारी; सपटेवाला.

दफे-रफे (खी०) [अ० दफअ-रफअ]

फडशा; व्यवस्था.

दब्दबा (पु०) [अ० दब्दबा] वैभव;

दगरा. “ या दब्दब्यानें मुकालिकाचे हावास (हवस=महत्वाकांक्षा) निघोन जावे ” (खरे ८१३५२).

दबीर (पु०) [अ० दबीर्] राज-

चिटणीस; डबीर.

दम (पु०) [फा० दम्] श्वास; जोर,

ताकद; विश्रान्ती; अवकाश. दम साणें-धरणें=मारणें = विश्रान्ती धेणें; थाम्बणें.

दम छाटणें = दम कोण्डणें, दम देणें-

भरणें = फसविणें; धमकावणें. दम

लागणें = थकल्यामुळें श्वासोच्छ्वास

काटण व जांगणें होणें.

दमास येणें = थकणें.

दम-दिलासा (पु०) धीर-समाधान

(वाडसमा २१३०).

दमानें सावकाश; आस्ते आस्ते.

दमदार लयकर न थकणारा; जोदार;

उत्साही.

दमदमा: धमधमा (पु०) [फा० दमदमा]

नौबत; नगारा; तोफा ज्या उच्चवट्यावर चढविताना तो; टप्पा-गुजरा.

दमसर्द नामोहरम; थण्ड. “ अमर्यादकांस

शासनं करून, त्यांचा संहार करून दम-सर्द केलें; राज्य शर्थीनें राखिलें ”

(राजवाडे ८१२५).

दमणें थकणें.

दमाविणें थकविणें.

दमा (पु०) [फा० दमा] श्वासरोग.

दमान (न०) [फा० दामन्] शीड.

दमामा (पु०) [फा० दमामा] लहान

नगारा.

दमेकरी श्वासरोगी.

दर [फा० दर = आत, हर = प्रत्येक] प्रत्येक. " दर हर साल खुदसताचा उजूर न कीजे " (राजवाडे २०१९).

दर्कार (पु० स्त्री०) [फा० दर्कार = उप-युक्त, जरूर] जरूरी; गरज; प्रयोजन; सम्बन्ध. " पुस्तकाची जरूर दर्कार आहे " (राजवाडे ११६८). " मरुम-लीचा दर्कार आहे (राजवाडे ३१२६९).

उद्यां येथें रहावयास दर्कार नाही " (पाव १९). " आम्हांस राजकारणांशी दर्कार नाही " (राजवाडे ५११६).

" आम्हांस माणसें ठेवायाची प्रस्तुत दर्कार नाही " (मदबा ११४१).

" अबूचा प्रामाणिकतेचा दर्कार त्यांनी (= अन्ताजी माणकेश्वर यांनी) टाकिल्यासें दिसते " (साने-पयाव ३१०).

दर्किनार [फा० दर्किनार] बाजूस; एकीकडे. " ते सर्व दर्किनार राहून माणान साहेबच बाजोगार होऊन बे-अदबी करू लागले " (खरे ७१३५६७).

दरूच कूच दर कूच; मजला मारीत मारात. " त्याजउपरो दरूच महादेवपर्यन्त जातां " (चन्द्रचूड-दमर १११०७).

दर्यास्त (स्त्री०) [फा० दर्यास्त] मागणी; मागणीअर्ज; फिर्दाद.

दर्गा (पु०) [फा० दर्गाह] राजसभामण्डप; दरवार; मशाद; साधुसमाधिस्थान. " पेश अजी दर्गाह " (इम ६५) = या दरवारापुढें. " दर्गाह-बन्दगास " (इम ६७) = हुजुरास; स्वामीस.

दर्गाह [फा० इर्गाह] केव्हाही; इर्गिज- " तुम्ही मोजे मज्जुरचे बाटेस दर्गाह न जाणें " (राजवाडे १११३६).

" त्याणें आमचे (= बहोन्द्रस्वामींचे) दर्गास... तिनी गाव दरोबस्त देऊन चालवीत होते " (पारसनीस-अप २९६).

दरुंजूर (स्त्री०) [फा० दरुंजूर आज्ञार्थी रूप दरुंजूरतनर (= सोडणें, क्षमा करणें) याचें] दुर्लक्ष्य; क्षमा. " जरी तुम्ही हे गोष्टी चरम-पोशी करून दरुंजूर कराल तरी जिकडे वाजवी तिकडे पर-मेश्वर आहे " (ऐटि ६०). " दरुंदर करावी तर शहर बे-बदल जहालें हें लौकिकांत, तेव्हां खावन्दगिरीस उचीत तें जालेंच पाहिजे " (साने-पयाव १२०).

दर्जबाब (पु०) [फा० दरजबाब = उत्तरी] उत्तर. " त्याचा दर्जबाब-कलकत्तेकर यांनी निगारश केला " (राजवाडे १०१९६४). " श्रीमन्त यांचे दर्जबाब आले ते गदगकर फडणीस यांजकडे हजर आहेत " (खरे ८१२०३).

दर्जा (पु०) [अ० दरजा] पायरी; पदवी; योग्यता; मुद्दा; गोष्ट. " येथें सर्व दर्जे बोलण्यांत येतील " (राजवाडे ५१७७). " हे सर्व मरातब व दर्जे नवाब बहादूर यांचे ध्यानांत आहेत " (राजवाडे १९१९१).

दर्जाब (पु०) दर्जबाब. " बकिलानें अर्जाचा दर्जाब व नजरची पावती व मेहेरबानगीचा खिलत यावा म्हणून सवाल केला आहे " (दिमरा १११७३).

दर्जाब-नामा (पु०) उत्तर-पत्र (दिमरा २१९१).

दर्जी (पु०) [फा० दर्सी] शिम्पी.

दर्व; दरद (स्त्री०) [फा० दर्द] दुःख; सन्त; काँब; मर्म. " उजवे कुशीस पाठींत बायूचा दर्व भारी " (राज-

वाडे ७१०७). “ आमची दर्द येणें तर त्यांस येईल; आम्हांस संसारनिर्वाहाचें सडकट प्राप्त जाहलें. ... या गोष्टीची दर्द श्रीमन्त रावसाहेबां मनांत आणून ये गोष्टीचा विचार न केला तर ज्या गोष्टी मातबरीच्या आजपर्यंत चालल्या त्या तर सुटत नाहीत. ” (खरे ८०८). “ दर्म्यांन दर्द जाणता ” (चित्रगुप्त ८). “ पैक्यापुढें कोणाचा स्नेह भीड मुर्वत नाही; त्यांस दर्द कोणाची वाटत नाही ” (खरे ११६१७२). “ हाव भाव तुजमथें बहुत भरल्या इशकी दर्दां । विषयी पुरुषांचा तिथेंच मुर्दां ” (प्रभाकर २३०).

दर्दी (पु०) [८५० दर्द] तज्ज; रहस्य जाणता. “ आम्ही तर दर्दी इशकाचे भुकेले प्राणी । शेवट कर ससे तूं आहेस गुणाची खाणी ” (प्रभाकर १६४). दर्पेश [फा० दर्पेश] पुढें “ मुलाजपतीचा मज्कूर दर्पेश केला ” (राजवाडे ११९७).

दर्बार (पु०) [फा० दर्बार्] राजसभा. दर्बार-खर्च (पु०) “ गांवचे हिशेब सर्कारांत पटविण्यामाठीं तेथील हिशेबनिसाला लांच द्यावा लागे त्याला दर्बार-खर्च कार्कुनी किंवा अन्तस्थ म्हणत ” (गांवगाडा ५६).

दर्बारी राजसभासम्बन्धी; राजसभेचा घटक; वैभवसम्पन्न; विशेष शिष्टाचारास अनुसरून असें

दर्मजल कूच-दर-कूच; सारख्या मजला मारीत. “ श्रीमन्त सुरापूराची सण्डणी चुकऊन दर्मजल कर्नाटकांत जाणार ” (चन्द्रचूड-दप्तर ११०८).

दर्महा (पु०) [फा० दर्माहू = महिन्यांत] प्रत्येक महिन्यास; माहीना; पगार. “ दहा

पल्टणें इद्दयजी मुम्बईहून आणविली आहेत; त्यांत निमे पल्टणा चा दर्महा निजामअल्लीखान यांणीं द्यावा असें करारांत नवाबासी आहे ” (खरे ८१११९). “ काहीं दिवस दर्महा हलका करून देऊन ” (मराचिथोशा ५२).

दर्म्यांन (पु०) [फा० दर्मियांन] मध्यें; मध्यस्थ; जबाबदार. “ पादशाही बन्दा, त्यास पादशाहा सर्फराजी करितील. तुम्ही त्याचे दर्म्यांन नाही ” (सभासद ४२). “ दर्म्यांनांनीं प्रथम भेटी घेऊन नन्तर महाराजांनीं भेटावें ” (चित्रगुप्त ११०). दर्म्यांन येणें = मध्यस्थी करणें (सभासद १०).

दर्म्यांनकी (खी०) मध्यस्थी. “ दर्म्यांनकी बाळाजी शेते वगैरे मण्डळी करीत आहेत ” (खरे १०१५२९६).

दर्म्यांन-गिरी (खी०) मध्यस्थी. “ ते आमचे सेवक ... त्यांची दर्म्यांनगिरी तुम्हांकडे नाही ” (चित्रगुप्त ६९).

दर्म्यांन्दार (पु०) मध्यस्थ. “ दर्म्यांन्दाराकडील लबाडी असेल; विचारानें ध्यावें ” (खरे १०१५६१०).

दर्या: दरिया (पु०) [फा० दर्या] समुद्र. दर्या-गर्क समुद्रांत पाण्याखालीं गेलेली.

“ दर्यागर्क साजणी जमिनीस बान्धबन्दिस्त करून नूतन शेत होय ” (वाड-समा २१२४३). “ बहुत तराणडीं दर्यागरक जालीं म्हणोन बानमी आली आहे ” (खरे १२१६८२२).

दर्याई [फा० दर्याई] समुद्रावरील. “ दर्याई व खुशकी फौजा. ”

दर्यात; दर्याती (खी०) [फा० दर्याफ्त] समजणूक; आकलन. दर्यात करणें = समजणें, आकलन करणें.

दर्यावर्दी (पु०) [फा० दर्या-नवर्द+ई]
सलाशी; नावाडी; सारवा.

दर्वक्त [फा० हर्वक्त] नेहमी. “ मोजे
केळगांव यास दर्वक्त मुजाहीम काय
सबब होत असतां ! ” (राजवाडे
१११३६).

दर्याजा (पु०) [फा० दर्यांजा] द्वार;
महाद्वार.

दर्यान; दर्यानकरी (पु०) [फा० दर्यान]
द्वारपाल; द्वाररक्षक. “ शहरचे दर्यान-
करी यांनीं राजाजीस मनाई केली कीं
नवाबाची पर्वानगी आल्याशिवाय जाऊं
नये ” (राजवाडे ५१२३). “ दर्याण-
कर ” (होके २२).

दर्वेश; दर्वेशी (पु०) [फा० दर्वेश]
फकीर.

दर्वेशी (स्त्री०) [फा० दर्वेशी] फकिरी.
दर्सदे शम्भरी; दर-शंकडा. “ येथे हुंड्यां-
वर दर्सदे रुपये ३॥ प्रमाणें पुण्याशि-
क्यास भाव आहे ” (मदवा २१५३).

दरक (पु०) [अ० दक्क] विचार. “ उगीच
नादीं लाऊन ठेवावें असा इतर सर्दा-
रांचा दरक ” (सरे ११७८).

दरज; दरद (स्त्री०) [फा० दर्द] शिवण;
चीर; भेग; फूट; बान्धा. “ घरांत कोठें
उन्दीर, विन्चू, किडा, मुड्गी राही
अशी दरद न ठेवावी ” (मराआ ३२).

“ उभयतांही फजीत पावून निखालस
जाहले, तेव्हां दरज नाही असें वाटतें
आणि दरजही राहिली नाही ” (सरे
७१३२१७). “ तुम्हांकडील उणें पडावें
असें बहुतांचे मतें आहे. याजकरितां
कोणाचे बोलण्यास दरज न चालेसें
करावें ” (सरे ५१२२२७). “ नवाब-
साहेब यांनीं स्वामींचे वचनाचे लायकी-
वर श्रीमन्तांशीं मनःपूर्वक स्नेह केला

यांत किमपी दरज नाही ” (साने-
पयाव २०२). “ रतीइतकी दरज
पडली असतां शत्रूस बळ किती येतें
याचा विचार करितात कीं नाही ! ”
(साने-पयाव २५२).

दरजागरी (स्त्री०) चुन्यानें विटांतल्या
दरजा भरणें.

दराज [फा० दराज] दीर्घ; दीर्घायू.
“ पादशाही दराज करावी ” (इम १९).
“ दराज काय लिहिणें ! मुस्ताक (= प्रमी)
जाणिजे हे किताबती ” (राजवाडे
११२९).

दरीबाब [फा० दर्गिनाब] या बाब-
तांत (इम ६७).

दरीबस्त [फा० दर्गिन् वस्त] या वेळीं
(राजवाडे १५१५२).

दरीबिला [फा० दर्गिन् विला] या वेळीं.

दरीसुरत [फा० दर्गिन् सुरत्] या
गोष्टींत; या स्थितींत (राजवाडे १९१८).

दरिङ्ग (पु०) दरिङ्ग (राजवाडे ८१
२१३).

दरुणो महाल (पु०) [फा० दरुनी =
आंतील अन्नःपूर; ज्ञाना.

दरोग [फा० दुरोग्] सोटा. “ त्यावर
इन्साफ करितां दरोग-चातील दिसोन
आलिया उपेरी दूर केला ” (राजवाडे
२०१२७).

दरोगा; दारोगा (पु०) [फा० दारुगा]
अधिकारी देखरेख ठेवणारा; पोलीस
अधिकारी; मुकादम. “ महमद-पन्हा
दारोगा इकान्याचा यास हुकूम जाला ”
(राजवाडे ७११००).

दरोबस्त [फा० दरोबस्त] सर्व; तमाग;
बिल्कूल. “ दरोबस्त दक्षण साध्य
होऊन फत्ते जाली ” (मराचिस २२).
“ स्त्रीचें व चिराजिवाचें दर्शन दरोबस्त

नाही ” (सरे ६।२६५४). “ लश्करांत व हशमास व गडास एकन्दर मोकाशे महाल गांव दरोबस्त देणें नाही ” (सभासद २४).

दल-बादल [फा० दिल्बादिल् = शहाज-हानच्या डेन्याचें नांव] भव्य व शूड्-गारलेला (डेरा).

दलाल (पु०) [अ० दलाल्] मध्यस्ती; अडत्या.

दलाली (स्त्री०) [फा० दलाली] अडत; अडतीचा धन्दा; अडतीची मिळकत.

दवा (स्त्री०) [अ० दवाअ] औषध.

दवाखाना (पु०) [फा० दवाखाना] औषधालय.

दवादवी (पु०) [फा० दवाद्व् धांवा-धाव] जासूद; हकारा.

दशा (स्त्री०) [फा० दसा] वस्त्राच्या टोंकाचे उभे दोरे.

दस्कत (न०) [फा० दस्तत् < फा० दस्त-स्त] स्वहस्ताक्षरी पत्र; सही; निशाणी.

दस्त (पु०) [फा० दस्त] अधिकार; अम्मल; सारा; पट्टी; हात; ढाळ; जुलाब.

“ डोळे झांक करून, कजिया सोडून तसेंच देशास यावें तर तमाम दस्त उठेल ” (राजवाडे ३।१४९). “ नाकु-वत, त्यांतून पांचसात दिवसांपासोन दस्तही दोन तीन होतात ” (राज-वाडे ७।१९). दस्त करणें = जिवन्त धरणें.

दस्त-अमल (पु०) गांवचा वसूल; हिशेब. “ दोन्ही चावर इनाम चालत होता की नाही हें दस्तामली रुजू पाहणें ” (राजवाडे १।५।२०). “ ये गोष्टीची बरी चौकशी करून दस्तामली वतन्दा-

राजपेळी दोन्ही चावर चालवणें ” (राजवाडे १।५।२०१).

दस्तक (पु०) [फा० दस्तक्] पर्वांना; लायसेन्स. “ ऐशास मार्गानें जंकाती-विशीं वगैरे हरएक विशीं उपसर्ग होऊं नये. ये विशीं दस्तक द्यावें ” (सरे ८।४२४९).

दस्तागिरी (स्त्री०) [फा० दस्त-गिरी] मदत; साह्य; स्नेह; रूपा; बद्दता. “ श्रीमन्त माझी दस्त-गिरी करितील तर चित्तानरूप सलूस करीन ” (राज-वाडे १।१५७). “ भांसिद्गाची दस्तागिरी राणासी करून दिली ” (दिनरा २।१९८). “ मिर्जा इस्मालबेग दस्तागिरींत आला ” (= बद्द, हस्त-गत शाला) (दिमरा २।२६).

दस्तागीर [फा० दस्त-गीर] बद्द. “ तो-तथा ... राघोजी आडुप्रे याणी दस्ता-गीर करून आणिला ” (सरे ७।३५-७१).

दस्त-दराजी (स्त्री०) [फा० दस्त-दराजी] जुलूम. “ बाजे विलायत सिवा मलऊत नामें आपल्या दकबजेंत आणून दस्तदराजी करितो ” (राजवाडे १।७।१६).

दस्त-पन्जा (पु०) दस्तक; पर्वांना; कौल; अभयपत्र.

दस्त-रस (पु०) जूझ-रस; चन्दोचस्त. “ दस्त-रस सर्व आपला आहे तसाच असों द्यावा ” (एटि २।७२).

दस्त-रुमाल (पु०) [< फा० रुमाल् = तोण्ड पुसण्याचें फडकें] हातरुमाल. “ वैराग्याच्या वेगानें फडकणाऱ्या भगव्या झेण्ड्याला दारूबाजाचें तोण्ड पुसण्याचा दस्तरुमाल केला ” (गड-करी राजसंन्यास ७५).

दस्ता (पु०) [फा० दस्ता] चोर्वास कागदांची गड्डी; बत्ता; मूठ; पकड; बन्दुकीची पकड; भाता.

दस्ताना (पु०) [फा० दस्ताना] लो-सण्डी हातमोजा; हस्तत्राण.

दस्तार (स्त्री०) [फा० दस्तार्] पागोटें.

दस्तार-बदल (स्त्री०) परस्पर पगड्या बदलून स्नेह कायम करणें; पगडीभाई होणें. "इकडे गुलाम कादर व इस्माईल बेग यांसी परस्परे सख्य होऊन दस्तार-बदल जाली" (दिमरा ११२०५).

दस्तार-बन्द [फा० दस्तारबन्द] पगडी-वाला. "पलटणापैकीं दस्तारबन्द व छोलदार (= सोजीर) व तुरूपस्वार" (खरे ८१४०८).

दस्ती ज्यावर कर आहे असा. "बागायती दस्ती झाडें" (वाड समा २१२५९).

दस्तुरी (स्त्री०) [फा० दस्तूर+ई] रस्ता-पटी; रस्तापटीचें नाकें.

दस्तूर (पु०) [फा० दस्तूर] पर्वानगी; कचुली-सही; नियम; वहिवाट; पार्शी धर्मगुरू. सही दस्तूर खुद्द=सही स्वतःच्या हातची असे.

दस्तूरुल-अमल (पु०) [अ० दस्तूरुल अमल] वागण्याचा नियम; शिरस्ता. (ऐस्कुले ४५).

दस्तैवज (पु०) [फा० दस्त-आवीझ] हक्कपत्र; प्रमाणपत्र.

दस्तैवजी प्रमाणभूत; विश्वसनीय.

दहशत; धास्त (स्त्री०) [अ० दहशत्] भीती; धाक; धडकी. दहशत घेणें-सागें =भिऊन जाणें.

दहा [फा० दह-सं० दश] दश.

दाइमी; दायमी (स्त्री०) [अ० दाइम=सदाचें] कायमची देणगी.

दाइया (पु०) [अ० दाइया] इच्छा.

"इद्दयज् दक्षणाचा दाइया ठेवून न होण्याचे मन्सबे बान्धितात व खूय मकर ही (=फसवणुकीची विद्या) जाणतात" (राजवाडे १०१९७). "सर्व मुलूक कबजा केला, दक्षणाचा दाइया राखितात" (राजवाडे १९१३८).

दाई (स्त्री०) [फा० दाया] उपमाता; बाळान्तिणीची सुटका करणारी स्त्री; मुलाला पाजायला ठेविलेली स्त्री.

दाई-सुदई (पु०) [अ० दाई=बोलावणारा; अ० सुदई=नष्टा करणारा] वादी-प्रतिवादी. "हर्दीं जन दाई-मुदई बोलाऊन आणून" (राजवाडे २०१६०).

दाईम; दायम [अ० दाइम्] कायमचा. "तू दाईम हलालखोर आहेसी" (राजवाडे १५१३१). "व त्याच पत्रांत दाईम सलूख आहे" (ऐटि ४८).

दाखल [अ० दाखिल्] आगत; प्रविष्ट; नोन्दलेलें; नमूद; श्रुत; ज्ञात; सारखें. "कोणी चोरून ठेवील, आणि दाखल सर्दारास जहालियानें शासन करावें" (सभासद २३). "चेऊल शहर दङ्ग्यानें मोडून उद्ध्वस्त होऊन जङ्गलादाखल जाहलें होतें" (राजवाडे ३५१७). "ऐशास पण्डरपूर तूर्त शहरादाखलच (= शहरवजाच) आहे" (खरे १०१५२००). "शिन्देही कैदे दाखल आहेत" (खरे १०१५५१७). डेरे दाखल होणें = गेटांत रहावयास जाणें.

दाखला (पु०) [अ० दाखिला] पावती; नोन्द असल्याचें प्रमाणपत्र; सर्टि-फिकेट; उदाहरण; अनुभव; पडताळा.

“ आम्ही चाकरी करू तेव्हा दासला पडत जाईल ” (ऐस्कुले ६२). “ तुमचे दासल्यानीं [= पाहून] लोकांनीं करावें तें दुसरे अगोदर करितात आणि तुमचें कांहींच नाही ” (सरे ५१२४७७).

दासलेशीर विश्वसनीय; सप्रमाण. “ आमचे दोलतीत हालीमाजी होत गेल्या मुळें कागद पत्र दासलेशीर राहिला नाही ” (राजवाडे ११३१२).

दाग-चेहरा (पु०) शरीराच्या साणा-सुणांचें टांचण. “ दाग-चेहरे करून रोजमरे कितेकांचे जारी जाले ” (राजवाडे ७५४).

दाग-दोजी (स्त्री०) डागडुजी. “ जुने (जीन) कामास येई जोगते असतल ते दाग-दोजी करवून नीट करावें ” (सरे ७१३३४७).

दाणा (पु०) [फा० दाना] धान्याचा कण; धान्य; गोळी; नग. “ आम्बे मुरम्ब्यास दाणे शुमार पन्नास ” (राजवाडे २२११०५). “ उतरणडीला नसेना दाणा पण दादला असावा पाटल राणा ” (मराठी म्हण- गांवगाडा).

दाणादाण (स्त्री०) [फा० दाना-दाना] विकीर्ण; फांकाफांक; पाड्गणी.

दाणेदार [फा० दानादार] कणीदार.

दाणा; दाना [फा० दाना] ज्ञानी; शाहणा; हुशार; गुणी. “ दुस्मान दाणा गेला ” (मराचिथोशा ८५). “ आपण दाणा व दुरन्देश आहेत ” (राजवाडे १०१२१३).

दाणी [८ फा० दान्] हा प्रत्यय आलय या अर्थी वापरतात; उदाहरणार्थ अत्तर-दाणी.

दाद (स्त्री०) [फा० दाद्] न्याय. “ हा चालवून तुमची किस्त अदा करावी

तर न्याय-दाद नाही ” (राजवाडे ५११३७). दाद घेणें = तक्रार ऐकून न्याय देणें

दादी-फिर्यादी न्याययाचक. “ या उपरी कोणी दादी-फिर्यादी आल्यास हुजूर पाठवावें ” (राजवाडे ७१२९).

दानत; दानत; दानती (स्त्री०) [अ० दियानत्] धर्मबुद्धी; प्रामाणिकपणा; नेकी; सचोटी.

दान-दार [फा० दियानत्-दाद्] प्रामाणिक.

दानत-दारी; दानत-दारी (स्त्री०) प्रामाणिकपणा. “ चाकरी स्वच्छतेनें घेतली तर सर्वही दानतदारीनें होईल ” (राजवाडे १४५११). “ रुपया दानत-दारीचे रीतीनें साधून सकारच्या कर्जास हात लावावा ” (राजवाडे ३११४६).

दाना [फा० दाना] जाणता; शाहणा. “ त्यास आपण दाना दुरन्देशी आहेत ” (सरे ९१४०३३).

दानाई (स्त्री०) [फा० दानाई] शाहण-पण. “ ही दानाई ईश्वरानें ज्यास बक्षीस केली त्याचे सयुनाची पास ठेवणें लाजीम ” (राजवाडे ५१८६).

“ हे गोष्ट करणें दानाई व दुरन्देशी-पासोन दूर आहे ” (राजवाडे २२१६१).

दाम; दवाम [अ० दाम] चिरायू असो.

दाम इक्बालहू [अ० दाम इक्बालहु] त्याचें सुदैव दीर्घायू असो. “ दवाम यक्बालहू व इज्जालहू ” (इम ६५) [त्याचें सुदैव व वैभव हीं चिरायू असोत].

दाम परस्लास हू [अ० दाम इस्लासहु] त्याचा विश्वासूपणा, स्नेह चिरायू असो (राजवाडे १५१२५२).

दाम दौलत हू [अ० दाम दौलतुहु] त्याचें राज्य चिरायू असो.

दाम मुलुक हू [अ० दाम मुलुकुहु] त्याचें राज्य चिरायू असो.

दामन-गीर (पु०) [फा० दामन-गीर्] वख धरून ठेवणारा; दावेदार.

दायरा (स्त्री०) [अ० दाइरा] टिमकी. दार-नादार ऐपतदार-गैरऐपतदार. “ या-करितां दार-नादार पाहून घेणें तें ध्यावें ” (साने-पयाव ५७).

दार-मदार (पु०) [फा० दार्-मदार] ठराव; करार. “ स्वामीसी कोणेही प्रकारें बिघाड न करावा व होऊं न यावा; दार-मदारानें चालावें ” (राजवाडे ११९९).

दारू (स्त्री०) [फा० दारू] मद्य; औषध; बन्दुकींत टाकण्याची ज्वाला-ग्राही पूड; बारूत.

दारूकाम (न०) आतस्वाजी; आत-स्वाजीची सामुघी.

दारू-खाना (पु०) दारूचें कोठार; दारू-काम.

दारू-गोळा (पु०) अग्न्यस्त्र-सामुघी.

दारू-कुल्सरा (पु०) शराव. “ फिरङ्गी गोरे व फिरस्ताव जदीद...यांस दारू-कुल्सरा नेहमी पाहिजे... आपलें खण-पुरती भट्टी लाऊन दारू करितील, त्यांस करू देणें ” (वाडसमा २१००).

दारू-बाज़ मयपी.

दारोगगी; दारोगी (स्त्री०) [फा० दारो-घगी] दारोग्याचें काम; आधिपत्य.

“ नजीबखानास तोकखान्याची दारोगी साङ्गावी ” (राजवाडे ६१४८३).

दाखिनी (स्त्री०) [फा० दाखिनी] एक बनस्पती.

दालन (न०) [फा० दालान] सभामण्डप; हॅल; सोपा.

दावण (स्त्री०) [फा० दामान्] घोळ; फेर; डोङ्गाराची बाजू. “ जिना उतरू लागले. श्रीमन्तांच्या झग्याची दावण मागले पायरीवर पडली ” (इब २६).

दावण-गीर [फा० दामन-गीर्] दावेदार. “ तुमचा दावण-गीर होईल ” (जोरा ८३).

दावा (पु०) [अ० दअवा] मागणी; फियाद; भाण्डण; वैर; हल्ला. “ राजे आपलें इमान राखून ऐवज अदा करितील तरी व्याजाचा दावा करणार नाही ” (साने पयाव ४००). “ बळकट झालें म्हणजे...दावे दरबडे करावे ” (मराआ २३). दावा लावणें=शत्रुत्व पुकारणें; भाण्डणें; फियाद गुदरणें. उभा दावा=सडें वैर. दुस्मान दावा=कट्टें वैर.

दावेकरी; दावेखोर; दावेदार (पु०) [फा० दअवा-दार्] मागणी करणारा; धनको; शत्रू. “ चहू पादशहाचे आपण दावेदार ” (सभासद ४५).

दावेखोरी; दावेदारी (स्त्री०) [फा० दअवा-दारी] वैर.

दास्त (स्त्री०) [फा० दाश्त्] रक्षण; निगा; शुश्रूषा. “ जुलमांची दास्त लश्करांत न होय, म्हणून बहकापुरी पाठविले आहेत ” (खरे ६१२८३२).

दास्तान (न०) [फा० तोश्दान दाश्तान्] सांठा; कोठार; सांठवणूक. “ सकारचे दास्तानापैकीं तूर्त गोळे काय फर्मास येतील हे यावयाची आज्ञा शाली पाहिजे ” (खरे १२१६२४४). “ नरुत नार्णे व गळेचे दास्तान बगैरा जिन्नस (भिन्नगुस ३५). “ जिन्नस फरोक करणें, जर किमतीस फारच अजुबासें

तोटा येऊं लागल्यास दास्तान करून ठेवणें" (राजवाडे १२।१३३).

दास्तान्दार (पु०) कोठावळा; कोठारी.

दिक; दिक्क (स्त्री०) [अ० दिक्क]

क्षीण; त्रस्त; स्रग्गा; काळजी; पर्वा; भीड; अडथळा. " हगवणीनें दिक्क झाले आहेत " (सरे १०।५२७३).

" खुशीच्यातोका सोडल्या; परन्तु अन्त-र्यामीं नवाब बहुत दिक्क व विचारांत "

(राजवाडे ५।१६२). " वयनींची मर्जी सर्चार्ची वोढ पडल्यामुळें दिक्क आहे "

(सरे ११।६००९). " येथें दिक्क कोठें आहे! राज्य बुडते ही काळजी कोठें आहे! " (सरे १०।५३४३).

" आज शिन्दे बहुत वाढले आहेत, कांहीं दिक्क राहिली नाही. तर शिन्दे यांस ज़रब बसे असा मन्तवा योजिला आहे "

(सरे १०।५३४४).

दिक-हर्कत (स्त्री०) अडथळा. " हे

करून दिले इनामती कोणी दिक-हर्कत करणें निस्वत नाही " (राज-वाडे ३।५०२).

दिककत (स्त्री०) [अ० दिक्कत]

सूक्ष्म दोष; शडका; अडचण; तड्गी; हर्कत; आक्षेप. " इद्दयज् दोनी दौल-तीत (निजामाच्या व पेशव्याच्या)

पाय घालतात यांत दिककत नाही " (सरे १२।६८३४). " नसती दिककत घेऊन कथळे करूं लागले " (राज-वाडे ३।१५५).

" सजाना देतात परन्तु थोडकीसी दिककत आहे... येथें सजानियांत पैका नाही " (राजवाडे १।२६).

" पाच दिक्कतींनीं आणि उन्हाळ पारी म्हणून आठवें माणसें म्हा पावसा " (दिमरा २।८७).

दिगर [फा० दिगर्] भ्रम्य; आणखी; भलतें; उलटा. " मध्यें कोणही जो

दिगर करील त्यास तम्ची करूं " (राजवाडे १।४८). " बाद कर्नल

गाडर याचें बोलणें व नज़र पहिली राहिली नाही! ज़बाब दिगर, सवाल

दिगर (= पश्च एक व उत्तर भलतें) करूं लागले " (सरे ७।३५७४).

" तरी हे भाऊकडील सरन्जामी गांवाचा बन्दोबस्त करितील; आपणा-

कडून येविशीं दिगर जावसाल नसावा (सरे ११।५६५४).

दिगर-जान [फा० जिगर् व जान]

जिवथकण्ठथ्य; जानी.

दिगर-बाद = अवान्तर. " दिगर बादे

चौकी बादशहाचे अडीच तीनशें मेले "

(इम १९९).

दिदवान (पु०) [< फा० दीदवान]

पहारेकरी. दिदवानी हर्कारे = टेहेळणी करणारे जासूद (इम १०).

दिदार (पु०) [फा० दीदार] चेहरा.

दिम्मत; दिमत (स्त्री०) [अ० शिम्मत]

जिम्मा; हवाला; नैनात; सेवा; स्वाधीन; निस्वत. " जे काय सालाबाद असेल ते

निम्बकर गोसावी यास देविले असे, याचे दिमती करणें " (राजवाडे १५।१७९).

" रघुनाथ यादव चित्रगुप्त दिमत राज-मन्दिर " (चित्रगुप्त १३०). " देवा-

च्या तेहतीस कोटी तुझ्या देहाच्या दिमतीला जोडल्या हातीं उभ्या

राहतील " (गडकरी राजसंन्यास ५०)

दिमती; दिम्मत-गार सम्बधी; दिमतीचा

(वाडसमा १।९८).

दिमाख (पु०) [अ० दिमाख]; गर्ब;

तोरा; डौल.

दिरङ्ग (पु०) दिरङ्गगाई (स्त्री०)
[फा० दिरङ्ग] उशीर; विलम्ब; रेङ्ग-
गालणी. “ उजूर व दिरङ्ग केलिया
मुलाहिजा होणार नाही ” (राजवाडे
१५।२२२), “ याजउपरी दिरङ्गाई-
साली घातल्यास संस्थान राहणें कठिण
(पदसमा १९५).

दिरम (पु०) [फा० दिरम] दोन आणे
क्रिमतीचें चान्दीचें नाणें. “ सर्कारचा
दाम-दिरम तफावत न करणें (राजवाडे
२०।३०२).

दिलआरामी; दिलारामी (स्त्री०) खुशाली;
आनन्द; सन्तर्पण. “ तुम्ही आपली
खुश-खबर लिहून दिल-आरामी
करीत जाणें ” (राजवाडे २२।६५).

दिल्खा [फा० दिल्खाइ] यथास्थित.
“ तुम्ही व रावपन्तप्रधान खातर्जमेनें
दिल्खा तदारूक अमलांत आणावा ”
(दिमरा १।७).

दिल्खुलासा (पु०) [८ अ० सिलास
शुद्धता] शुद्धभाव; दिलसफाई; मनमो-
कळेपणा; समाधान. “ दिलखुलाशानें जाब
दिला नाही. ” (सभासद ३९).
“ मोगलाईंचे लश्करांत गोपाळराव
होते त्यांजकडे समजाविशी करितां
मध्यस्त पाठवून त्यांचा दिलखुलासा करून
मड्गळवेढेस आणिले ” (राजवाडे
११।५९).

दिल्खुशी (स्त्री०) [फा० दिलखुशी]
सन्तोष; आनन्द.

दिल्गामी (स्त्री०) [फा० दिलगामी]
प्रेम. “ बहुत मेहेबानी व दिलगामी
करून... कुशल वर्तमान पुसिलें (पद-
मव ७८).

दिल्गारी (स्त्री०) [फा० दिलगारी]
दक्क; बेदिली; पराङ्मुखता.

दिल्गीर [फा० दिलगीर्] दुःखी; असन्तुष्ट
वेदील.

दिल्जमई; दिल्जमाई (स्त्री०) खात-
र्जमा; हृदय-मीलन. “ भाऊची मार्फत
महादजी शिन्देची दिल्जमाई केली ”
(पदमव ७७).

दिल्जमीयत (स्त्री०) [अ० जर्म्ययत्]
खातर्जमा; समाधान; निःसंशयता.
“ तर मोहीबीं दिल्जमीयतीनें आपले
कदीम ठिकाणास यावयाचें...केले
पाहिजे ” (राजवाडे ३।९१).

दिल्जोई (स्त्री०) [फा० दिल्जोई]
सान्त्वन. “ तुम्ही आमचे तर्फेनें यांची
तशफ्फी व दिल्जोई करावी ” (राज-
वाडे २२।२५).

दिल्ताजगी (स्त्री०) [मराठी समास]
हृदयानन्ददान. “ आपली खैर-खुशी
कलमी करून दिल्ताजगी करीत असलें
पाहिजे ” (राजवाडे १०।१६५).
“ हमेशा किताबत पाठऊन दिल्ताजगी
करणें दोस्तीचे जागां लाजूम असे ”
(साने-पयाव २९१).

दिल्दर्या फा० [दर्यादिल्] उदारधी.
“ दिल्याक दिल्दर्या इलाही मेहेबान खान ”
(पारसनीस बप ३०७).

दिल्दार [फा० दिल्दार=प्रणयी] सहृदय;
उदार.

दिल्दारी (स्त्री०) [फा० दिलदारी] उत्ते-
जन; खातर्जमा. “ सन्चणीचा वरून
आहे, तक्वा-दिल्दारी पाठवणें ”
(राजवाडे १६।३३).

दिल्दिलासा (पु०) दिलासा. “ दिल-
दिलासा देऊन ” (चित्रगुप्त १३).
“ दिल-दिलासा होऊन ” (चित्रगुप्त २६).

दिल्देही (स्त्री०) [फा० दिल्देही]
उत्कटता. “ कित्येक सर्दार कामका-

जाविषयीं दिल्देही करीत नाहीत ”
(राजवाडे ५१५७).

दिल्लीशीन [फा० दिल्लीशीन] पसन्त;
अवगत. “अज़-राह-यगानगत दिल्ली-
शीन जालें तें कलमी केलें असें
(साने-पयाव ४६३)

दिल्ल्याक शुद्ध अन्तःकरणाचा (पारसनीस-
बप ३०७).

दिल्ल्याकी (स्त्री०) [फा० पाकी = शुद्धता]
दिल्ल्युलासा; निस्त्रालसता. “ आम्ही
दिल्ल्यास्त्रीनें मशागत करून ” (इम ११).

दिल्लिसाफई; दिलसाफी (स्त्री०) निस्त्रा-
लसता. “ पुन्हां दिलसाफीचा फर्मान उभ-
यतानीं बादशहापासून संपादन केला ”
(प्रामस ३२).

दिल्लिर; दिलभर (पु०) [फा० दिल्वर]
मनोहारक; दयित. “ सुन्दरा म्हणे
दिल्लिरा, राज-अम्बिरा हंसुनि मसिं
बोला जी ” (होनाजीबाळ १६९).

दिल्लिभरी (स्त्री०) [फा० दिल्वरी] समा-
धान. “ तमाम रयतेचीं दिल्लिभरी करून
लावणी होय तें करणें ” (राजवाडे
११३४६).

दिल्लावर [फा० दिलावर] धीर; शूर
(पदमव ८५).

दिल्लासा (पु०) [फा० दिल्ल-आसा]
सान्त्वन; उत्तेजन; आश्वासन; धीर.
“ दिलासा करून बराबर घेऊन जाणें ”
(सभासद १४). “ लोकांस दिलासा
देऊन किल्ला रक्षावा ” (खरे ११२२७).

दिल्लेर [फा० दिलीर] धैर्यवान्, शूर.
दिल्लेरी (स्त्री०) [फा० दिलीरी]
धैर्य; शौर्य.

दिल्लेरी-इस्तुमी (स्त्री०) धैर्य; शौर्य.
“ शाबास तुमच्या हिमतीची व दिल्लेरी
इस्तुमीची ! ” (साने-पयाव १४०).

दिवाण (पु०) [फा० दीवान्] अ०
दैवान्] राजसभा; मुख्य कचेरी;
वसूल-कचेरी; प्रधान. “ थोर किम्म-
तीची वस्तभाव असल्यास दिवाणांत
यावी ” (सभासद ४३). “ निपुत्रि-
कांचें मिरास तें दिवाणाचें ” (राज-
वाडे ८१४९).

दिवाणजी (पु०) [तु० दीवान्-जी]
प्रधान; वजीर.

दिवाण-खाना (पु०) [फा० दीवान्-
खाना] सभामण्डप; दालन.

दिवाण-गिरी (स्त्री०) प्रधानकी; वजि-
रत; वज़ारत.

दिवाणा [फा० देवाना-दीवाना] भुताट-
लेला; पिसा; वेडा; मूर्ख.

दिवाणी [फा० दीवानी] मुल्की; गैर
फोजदारी.

दिवाल; दिवार (स्त्री०) [फा० दीवाल
-दीवार] भिन्त; टोपीची उत्री. “ शहर
पन्हाचे दिवाळनजीक मुक्काम केला ”
(दिमरा २१९८).

दिवाळ-तोडी=भिन्ती, तट तोडून पाडील
अशी (तोफ) (खरे ९१४६८१).

दिवाळ-शिकन्दर (स्त्री०) शिकन्दरानें
बान्धली असें समजतात अशी एक
मोठी भक्कम भिन्त. “ व खेहही (= नया-
बाचा) कायम राहिल जैशी शिक-
न्दराची दिवाळ ” (खरे ८७७).

दी-पेस्तर [फा० दी=काल] उर्या पुढें.
“ हें दीपेस्तर रोशन होईल ” (इम ६८).

दीन (पु०) [अ० दीन्] धर्म; इस्लाम-
धर्म. “ हज़रतानीं दीनचा पक्ष सोडून
मन्हाठियांचा पक्ष धरिला आहे हे गोष्ट
मुसलमानांस ठीक नाही ” (दिमरा
११२६७).

दीन-दीन ! मुसलमानांची युद्धगर्जना.

दीन-इमान (पु०) धर्म. “ हिन्दूंचें राज्य झालें त्या दिवसापासून आमचा दीन-इमान सर्व बुडाला ” (दिमरा २।७९). “ दुहरारून कौल-करार दीन-इमानची शपथपूर्वक लिहिलीं कीं ” (राजवाडे १२।२५).

दीन-दुनिया (स्त्री०) [फा० दीन्-उ-दुन्या=पारलौकिक व ऐहिक गोष्टी] अलम-दुनिया; सारें जग. “ आतां हिंमत धरणें हें अगत्य, तुम्ही शाबूत (=सुरक्षित) तर दीन-दुनियेचें भय नाही ” (सरे १।१७०).

दील (पु०) [फा० दिल्] हृदय. “ एक-वेळ तुमचा दील कच्चा जाहला म्हणोन तुम्ही शिपाई नव्हेत कीं काय ! (हब २५). “ दुसरें, नोकराचा दील साहेब-चाकरीस कसा बाढेल ! ” (राजवाडे ७।१५७).

दुआब; दुवाब (पु०) [फा० दो-आब्] अन्तर्वेदी; कोणत्याहि दोन नद्यांच्या चिमट्यांतला प्रदेश.

दुई; दुही (स्त्री०) [फा० दूई] बेकी; द्वैत, यादवी (सभासद ७३).

दुकान (न०) [अ० दुक्कान्] विक्रय-शाला; कारखाना; प्रदर्शन; पसारा.

दुकान्दार (पु०) [फा० दुक्कान्दार] व्यापारी.

दुकान्दारी (स्त्री०) [फा० दुक्कान्दारी] व्यापार.

दुकित्ता =दुहेरी. “ तुम्ही साण्डणीस्वार-बरोबर व सिज्मतगाराबरोबर अशीं दुकित्ता पत्रें पाठविलीं (सरे १०।५५०८).

दुजागी (स्त्री०) जुदागी. “ सबब गुलाम-कादरासी तुम्ही दुजागी न करितां त्यास सामील असोन आमचे मसल-

तांत यावें ” (जोरा १२६). “ शिन्दे होळकर यांची दुजागी राजेरजवाड्यांत दाखवून होळकरांची कमती पाडिली (होळै ७३).

दुतर्फा [फा० दोतरफ्] दोन्ही बाजूंस.

दुतर्फी दोन्ही बाजूचा; दुटप्पी; दुलग.

दुदिला; दुदील; दोदील [फा० दूदिला-दूदिल्] दुलग; दोर्हांकडे संधान बान्धणारा; साशङ्क; चञ्चल. “ ब येथें जे दुदिले आहेत तिकडील दड्गियामुळें उठोन येतील; त्यांची गूज मोडेल ” (राजवाडे १।३३९). **दुदील** (इम २५४). “ लटक्या कल्पना मनांत घालून दोदील करावे ऐसें करणार करितात ” (राजवाडे १९।८५).

दुनिया (स्त्री०) [अ० दुन्या] इहलोक; जग. “ अलम-देश-दुनिया नजरेच्या टापूंत आणून देण्याइतकी एकादी लाट उभी चढली ” (गडकरी-राजसंन्यास ५).

दुनियाई; दुन्याई (स्त्री०) जग. “ याची बदनामी दुनियाईत जाली ” (राजवाडे ५।२०).

दुनियादार [फा० दुन्यादार] पृथ्वीपती.

दुनियादारी (स्त्री०) [फा० दुन्यादारी] इहसुस्त; लोलङ्गता; राज्यभोग. “ परन्तु दुनियादारी किस्मतीत थोडे दिवस होती ” (ऐटि ३।१७).

दुबार [फा० दूबार] दोनदां.

दुम्ची (स्त्री०) [फा० दुम्ची] घोड्याच्या शेंपटीसालून जाणारा बन्द; लेण्डी. दुम्ची सोडाविणें=नामोहरण करणें

दुम्दारी (स्त्री०) [फा० दुम्दार] पिछाडी; पिछाडीची फौज. “ कडपेकरांचें पथक दुम्दारीस होतें ” (सरे ४।१८३७). “ पाठी-मागील दुम्दारी अस्तमानचे सुमारास जागा सोडून गेली ” (सरे ८।४०२६)

दुम्बाला; दुमाला [फा० दुम्बाला] मार्गे. पाठलाग; साकूब. “ एक ससा पैदा जाला त्यानें कुतरियाचा दुमाला घेऊन कतरा मारिला ” (भाइसम १८३४ पावृ २०८). दुम्बाला करणें (राजवाडे ८११) = परत ह्दालीं करणें. दुमालयास (मरा-चिधोशा ६९) = मागाहून. दुमालयावर (पाव १२) = पाठीशीं, मदतीस.

दुस्यम [फा० दूयुम्] दुसऱ्या दर्जाचा; हाताखालचा; गौण.

दु-मुतवजे [८अ० मुतवजिहू] दुरोस. “ येविषयीं दु-मुतवजे करितात. ” (साने-पयाव १२३).

दुर्बीण (स्त्री०) [फा० दूर्बीन] दूरदर्शक यन्त्र.

दुरन्देश; दुरन्देशा; दुरन्देशी [फा० दूर-अन्देशा] दूरदृष्टी; दूरवर विचार करणारा; धूर्त. “ आपण दाणा व दुरन्देश आहेत ” (राजवाडे १०१२१३). “ त्यास आपण दाना दुरन्देशी आहेत ” (खरे ९१४०३३). “ बाळाजीराव काय दुरन्देश होते ! ” (राजवाडे ५१८६).

दुरन्देशा (पु०) **दुरन्देशी** (स्त्री०) दूर-वर विचार करणें; धूर्तता. “ परन्तु करणारांनीं मात्र बहुत दुरन्देशा पाहून चालत असावें ” (राजवाडे ८१२२४).

दुरस्ता = (रस्त्याच्या) दों बाजूनीं (पाव ५१).

दुरी-दराज [फा० दूर-दराज् = दूर दूर, फ्रुंतेरी] परागन्दा होणें; पाड्गणी; विचारास्ती. “ रयेता बेदील होऊनु वाडी । डते; वाडी पडली म्हणजे दुरी दराज लागेली ” (इम ४८).

दुरुस्त [फा० दुरुस्त] व्यवस्थित; बरा-बर; निर्दोष; अचूक. “ नेमिला जागा दुरुस्त मारणार असे ” (मराआ ३५).

दुरुस्ताई (स्त्री०) दिव्स्फाई. “ परस्पर दुरुस्ताई होय तर उत्तम आहे ” (जोरा ५).

दुरुस्ती (स्त्री०) [फा० दुरुस्ती=सुस्थिती] दोष काढून पूर्ववत् करण्याची क्रिया; मरामत.

दुरूक; दुरोख = दुतर्फा. “ दुरूक शह न सोसे ” (खरे १२१२) “ इकडील मातवरांचीं लक्ष्यें दुरोख झालीं आहेत ” (मदबा ११३१).

दुरोज़ा (पु०) दोन दिवसांचा सचं. “ चाळीस पन्नास हजाराचें जवाहीर व कापड याणें फौजेस दुरोज़ा पुरणार नाहीं ” (राजवाडे १२१०).

दुवका [फा० दू-वक्] दुवार; दोन वेळा. “ नित्य घरीं दुवखता पाणी भरावें, मग जें होणार तें होतच आहे ” (राजवाडे ८१२०१).

दुवस्वा [फा० दू-अस्वा) दोन घोडे ठेवणारा. “ दुवस्वा स्वार ” (वाडमा ११३३३).

दुवा (पु०) [अ० दुआ] भलें होवो अशी ईश्वरास प्रार्थना; आशीर्वाद; विज्ञापना. “ द्वा ” (राजवाडे १५१ १३९). “ दुवा आं की (=ती की) तुम्ही आपली खैर-खुशी कलमी करीत जाणें ” (खरे १११६०९८). “ जर वजीर कबूल करितील तर दुनिया आपल्यास दुआ देईल ” (राजवाडे ६१६२१). “ सिद्धी सूद्धर उन्देरीस किल्लेदार होता तेव्हां आमची दुवा घेतली ” (पारसनीस-बच २५).

दुवा-गीर [फा० दुआगो] हितेच्छू; निष्ठावन्त. “ आम्ही हजरतीचे दुवागीर ” (चित्रगुप्त ४६). “ तुम्ही बादशाहीचे दुवागीर ” (पाव ९). “ फकीर दुवागीर ” (वाडसमा ३१९८६). “ ऐसेच बरघडी

सत किताबत पाठवून फकिराचे खबर घेत असले पाहिजे, आम्ही द्वा-गीर असो" (पारसनीस-बप ३०७)

दुश्मन; दुस्मन; दुस्मान (पु०) [फा० दुश्मन्] शत्रू.

दुश्मनी (स्त्री०) [फा० दुश्मनी] वैर. "जों पावेतो इद्दुयेजांचें पारपत्य होत नाही तो पावेतो इद्दुयेजांसी खुली दुश्मनी करावयास भितात" (राजवाडे १२१३).

दुश्मनगी; दुस्मान-गिरी (स्त्री०) वैर; शत्रुत्व. " ज्या प्रमाणें पानिपताचे समर्थी सर्व हिदुस्थान मिळून दक्षण्यासी दुश्मनगी केली तेच अवस्था आतां जाली आहे" (दिमरा ११२२६).

दु-शोला [अ० शुअला=ज्योत] जोड-शामदान. " मोमबतीचे दुशोला, येक-शोला याप्रमाणें जिनस " (राजवाडे ७१५६).

दुहज्बी [अ० हस्च्] दोन कामास येणारा. दुही, दुई (स्त्री०) [फा० दूर्] द्वैत; यादवी.

दूम [फा० दूवुम्] दुसरा (राजवाडे ८१९५). दूर करणें [फा० व सं० दूर] काढून घेणें. " यांची पेशवाई दूर करून " (सभासद ८).

दूर्दस्त [फा० दूर्दस्त=दूरस्थ] दूर; दूरचा "लाहोर प्रान्त दूर्दस्त आहे" (इम२६७). " ल्याहावें कीं आम्ही दूर्दस्त होतो " (राजवाडे ११४८). " मार्गी लाम्ब-दस्त मैदान पाहून " (खरे ९१४०६).

देखील [फा० दाखिल] समाविष्ट सुद्धा. " तुकोजी शिन्दे याणीं मौजे मुल्खेडें येथे बटीक देखील पोरें, असामी तीन येकूण रुपये दीडशांस विकत घेतली " (बाड-बाबा २१९११).

देगं (स्त्री०) [फा० देग्] एक मोठें धातुपात्र.

देणगी (स्त्री०) देहन्दगी पहा.

देणेंदार [फा० दैन्दार्] ऋणको.

देर; देरी (स्त्री०) [फा० देर्] उशिरा; उशीर. " मार्ग लाम्ब व सर्कार थोर याजमुळें देरी जहाली " (पद-मव ८०). " एक घडीचे देर न करणें " (राजवाडे १५१३६०).

देर-कशी (स्त्री०) दिरङ्गाई. " असी देर-कशी होणें खुशनुमा दिसण्यांत येते कीं काय ? " (राजवाडे ७८१).

देह (पु०) [फा० दिह्] गांव.

देह-ब-देह गांवोगांव. " देहबदेह लावणी करील " (राजवाडे १६१२२).

देहनगी; देहन्दगी (स्त्री०) [फा० दिह-न्दगी] देणगी. " धर्मादाव देहनगी " (राजवाडे ६१३१९). " मुद-बख्यास व्यर्थ देहनगी म्हणत होता; त्याणींही चाकरी करून देणें दिल्ले " (राजवाडे ६१५०९). " बक्षिसें आणि देहन्दगी " (भाइसम १८३६ अ ५७).

दो-दील = दुर्दाल पहा.

दोस्त; दोस्त-दार (पु०) [फा० दोस्त; दोस्त-दार्] मित्र; स्नेही.

दोस्ती; दोतदारी (स्त्री०) [फा० दोस्ती; दोस्त-दारी] मैत्री; स्नेह.

दोही (स्त्री०) [? अ० दुआन्ह] द्वाही; जाहीर-खबर; दवण्डी; शपथ. " अब्दाली याणें तेमुरशा बसविला, त्याची दोही फिरविली " (राजवाडे ११२५५). " न्यानें कचेरीस येऊन दोही दिली आणि... स्वामीस अर्ज केला " (राजवाडे १५१०७). " बाईची व आमची चित्त शुद्ध नाही; यामुळें आम्ही दोही दिली " (राजवाडे ६१११६).

दौल (स्त्री०) [अ० दवात्] शाईदाणी.
दौलत, **दवल्लत** (स्त्री०) [अ० दौलत्]
 सम्पत्ती; जहागीर; राज्य; सैन्य; सलत-
 नत. “शहाजी राजे यांसी दौलतेमध्ये पुणें
 पर्गणा होता” (सभासद ५). “हे दौलत
 कर्जुरोगानें निरन्तर ग्रस्त” (साने-
 पयाव ३२३). “ साडून बुणगेसुद्धां
 दौलत गर्द जाली ” (खरे ११६०८६).
 “ आपल्या आपल्यांत भाण्डून दौलत
 बुडविली हा लौकिक कशाला
 पाहिजे ” (राजवाडे १३१६९).
 “ निदान जें मागतील तें इद्दग्यांस
 देऊं. राहील तीच दौलत करूं; परन्तु
 नबाबसुद्धां कितुरियांचें पारपत्य घडे
 तेच गोष्ट करावी यांत श्रीमन्तही कबूल
 राहते ” (राजवाडे १२१७९). “व्यर्थ
 पण इद्दग्य न आणितां आणल्याचें
 येतें! श्रीमन्तांचें राज्यांत भीक
 परन्तु दुसरेयाचें दौलतींत सुख
 गान होणार नाही. ” (खरे १२१
 ;०). दौलत करणें=जहागीर चाल-
 (सभासद ३).

१-काहीरा (स्त्री०) विजयी राज्य.

“ दौलत-काहिरेमधें मुलूक आला ”
 (राजवाडे १८१५५).

दौलत्वा [फा० दौलत्वाह] दौलतीचा
 हितेच्छू; हितेच्छू; स्नेही. “ महाराव
 जावोजी केवळ निखालस, सर्व प्रकारें
 दौलत्वा स्वामींचा आहे ” (राजवाडे
 १११२८).

दौलत्वाई (स्त्री०) [फा० दौलत्वाही]
 हितेच्छुता, हितेच्छा. “ नजबखान
 सर्कारचे दौलत्वाई व इकडील दोस्ती
 ठेवितात ” (दिमरा ११२७).

दौलत-ज्यादा (पु०) तमाशा आटोप-
 ल्यावर नाच्या पोरार्शी अगर कलावन्ति-
 णीशी भरसमेंत केलेली शडूंगारचेष्टा.

दौलत-दार; **दौलतवन्त** श्रीमन्त, सत्ता-
 धाश. “ पाहते अर्थी दौलतवन्तास
 कोणी एक गोष्टीनें सूख नाही ” (खरे
 १२१५). “ दौलत-दार यास योग्य
 नाही तो धर्म होत चालला ” (राजवाडे
 ५११२०).

दौलती-खेरीज [फा० खारिजू इ दौलत्]
 पदच्युत (खरे ७१३५६६).

ध

धड्पा (पु०) [फा० दर्पा] वखाचें फाड-
 लेलें मोठें फडकें.

धन-दौलत (स्त्री०) सम्पत्ती.

धम्धमा (पु०) दम्दमा.

धमामा (पु०) दमामा.

धर-बन्द (पु०) नियम; प्रमाण.

धिङ्गा-मस्ती (स्त्री०) धुमाकूळ, दाण्डगाहं.

धास्त; **धास्ती** (स्त्री०) [अ० दहशत]
 भीती; दहशत. धास्त सार्णें-घेणें=
 भिकून जाणें.

न

न्यहायत; **निहायत** [अ० निहायत्]
 अत्यन्त. “ हें ऐकून न्यहायत खुशी
 जाली ” (साने-पयाव ४६२). “असा
 न्यहायत कम राहिला ” (राजवाडे
 १११८).

न्यहाल (स्त्री०) [फा० निहाल्] गादी.
 “ म्हणून अशा महालीं होतां काहली
 पराच्या न्यहालीवर खेळले ” (प्रभा-
 कर २२९). “ न्यहाली अत्तसी ”
 (वाडसमा २५५). “ हंसिणी कथिंग
 करिशील न्यहाल हंसाशी ! ” (प्रभाकर
 २०८).

न्याबत (स्त्री०) [अ० न्याबत्] मुता-
लिक्की. “ न्याबतचा खिलत ” (दिमरा
२।१०७).

न्याय-मन्सुबी (स्त्री०) [अ० मन्सूबा
=ठराव; अ० मुन्सिफी=न्याय] न्याय-
निवाडा.

न्यारगीर; न्याहारगीर मिश्रपदार्थांतून
शुद्ध धातू काढणारा.

न्याहारी (स्त्री०) [फा० नाहारी]
सकाळचें वेताचें खाणें.

नईस [अ० नअश्] तिरडी. “ नईस
न्यावयास ब्राह्मण तेलडूग केले ”
(राजवाडे ६।५).

नक्कल; नकल (स्त्री०) [अ० नक्कल]
प्रत; प्रतिकृती.

नक्कल; नकल (न०) निर्वंश. “ त्याचे
पोटीं कोणी सन्तान नाही; अगर त्यास
कोणी दाईज-गोत्रज नाही; नकल
जाहालें ” (राजवाडे ८।७२). “ कित्येकांची
घरें बसलीं; कित्येकांच्या नकला
जाहाल्या ” (पाब २९).

नक्कल-नवीस (पु०) [फा० नक्ल्-
नवीस्] प्रत काढणारा.

नक्श (पु०) [अ० नक्श्] प्रतिष्ठा;
लौकीक, कीर्ती; वजन. “ आपला
नक्श राहून योजिला मन्सुबा सिद्धीस
पावे ते गोष्ट करणें ” (इम २०२).
“ व नक्श सर्वावर बैसोन अवघ्या
हिदुस्थानाचा बन्दोबस्त होऊन येईल ”
(इम २७२). “ नरगुम्दचा मोठा
नक्श जाहला ” (सरे ८।३९२२).

नक्शा (पु०) [अ० नक्श-नक्शा]
नकाशा; कार्यक्रम; विचार; प्रतिष्ठा;
ब्यूह. “ इद्दयेजांचा पाय या प्राम्तीं
फार शिरला आहे. तमाशा-सैर कर-
ण्याचे बहाण्यानें येऊन येथील नक्शे

लिहून घेतले ” (दिमरा १।३०२)

“ जखणवाडीचे मेदानांत भेटीचा
नक्शा ठरविला ” (मराचिथोशा ६३).

“ फौज ज़रब साऊन होती तथापि
त्याणें नक्शा बान्धून उभे राहिले ”
(होकै ५६). नक्शा उतरविणें=मान-
सण्डना करणें.

नक्शी (स्त्री०) [अ० नक्श्] वेलबुट्टी;
कलाकुसरीचें काम.

नक्शीदार चित्रित; वेलबुट्टीचें काम
ज्यावर आहे असें.

नकस्मिरी (स्त्री०) नक्षी काम करण्याची
कला.

नकसणें कोरून नक्शी काढणें.

नक्की [अ० यकीन्] निश्चित; निःसं-
शय; खात्रीपूर्वक.

नकली [फा० नकली] बनावट; कृत्रिम,
गैर-अस्सल; तक्लुबी.

नकल्या (पु०) दुसऱ्याचें हास्योत्पादक
अनुकरण करणारा

नकाल (पु०) [अ० नक्काल्] नकल्या.

नकाशा (पु०) [अ० नक्शा] रेषाचित्र.

नकास-काम (न०) [अ० नक्काश्]
कोरीव कलाकुसरीचें काम.

नकासणें कोरीव नक्षी काढणें.

नकास्मार (पु०) [अ० नक्काश्=चित्र-
कार] कोरीव नक्षीकाम करणारा.

नकाहत (स्त्री०) [अ० नकाहत्] अश-
कपणा. “ आमचे प्रकृतीस आतां काहीं
येक आराम आहे परन्तु नकाहत फार ”
(राजवाडे २२।२१).

नकीब (पु०) [अ० नकीब्] राजबिरुद्धें
लल्कारणारा; भाल्दार.

नगद; नक्त; नख्त (स्त्री०) [अ० नक्द्]
रोकड. “ म्हातारीची तोड नक्तीवरच
काढावयास आज्ञा व्हावी ” (सरे

११५६६६). “जागीर व नगदी देणें करार करून ” (राजवाडे ६५७६).

नगार-खाना (पु०) [फा० नकारा-खाना] नगरा ठेवण्याची जागा; नौबखाना.

नगारची (पु०) [फा० नकारची] दुन्दुभी वाजविणारा.

नगरा (पु०) [अ० नकारा] डड्का; नौबत.

नामिना (पु०) [फा० निर्गिना] अड्-गठींतला खडा.

नड्ग (पु०) [फा० नड्ग] प्रतिष्ठा; कीर्ती; दरारा. “ धण्यासी निष्ठेनें वर्तोन, आपले नड्गानें राहोन कीर्ती सम्पादोन घेतल्या ” (राजवाडे ८१२७). “ नड्ग राखिला ” (इम १८८). “ आधींच तुमचा नड्ग त्या रानीं. धास्ती मुळेंच त्यास ज़रब ” (खरे ८४१).

नड्ग-नामोश [फा० नड्ग + अ० नामूस] कीर्ती; ख्यात; पराक्रम. “ तुमचे नड्ग-नामोश तुमचे वडिलाप्रमाणें व्हावे, हेंच स्वामीस अगत्य ” (राजवाडे ८१३६). “ त्याप्रमाणें आमचे बापांनीं राजश्री राणबा साहेब नेणते होते त्यास हातीं घेऊन भाऊपणें चालोन नड्गनामोश करून सेवा केली ” (इम १८८).

नड्दीक [फा० नड्दीक] जवळ. “ मोहरमचा आशुरा नड्दीक पोहचला ” (साने-पयाव ३८५).

नज़ाणा (पु०) [अ० नज़राना] उपायन; सण्डणी.

नज़र (खी०) [अ० नज़र] उपायन; भेट.

नज़र-तौफेजात (खी०) नज़राणा. “ इड्-येज़ नज़र-तोहफेजातशिवाय सब्बीस

लक्ष रुपये दसाल हुजुरांत देत होतें (ऐटि १८).

नज़र-नज़राणा (पु०) कनिष्ठांनीं वरिष्ठास भेट व्यावयाच्या मौल्यवान् वस्तू.

नज़र-नियाज़ (खी०) [फा० नियाज़] नज़राणा. “ खुर्शीवर शहाजादेस बसवून तमामसदारांनीं नज़र-न्याज़ केले ” (खरे ८१२२५). “ त्याणीं नज़र-नयाज़ केली ” (दिमरा ११२७३). “ हल्लीं तुम्हाशीं भेटीचा पैगाम करितील व नज़र-नियाज़ कबूल करितील ” (साने-पयाव ८१).

नज़र-मुबारक (खी०) मड्गल अभिनन्दनपर भेट. “ खानपासून नज़र-मुबारखी घेऊन पुढें मुलुकास कौल सादर केला ” (इस १ चान्दबिबी १०).

नज़र; नदर (खी०) [अ० नदर] दृष्टी; इच्छा; हांव; आनुकूल्य; निगा. “ अवरड्गजेबास ठायीं ठेवावें ही नज़र शिवाजीची ”. “ नज़र भारी ! होनाचें नाणें ! लकाराशिवाय बोलीच नाहीं असा प्रकार ” (खरे ७३२५९).

“ विचारास त्या लोकांची नज़र पावली नसली तर...अवहेलना न करितां...गुणदोष बोलावे ” (मराआ १६). नज़र करणें=निगा ठेवणें. “ सड्ग्रह करावा. याची बरी नज़र करावी ” (मराआ १२). नज़र धरणें=इच्छा करणें. “ कदाचित् त्याचे वंश जांनीं त्यामागें हराम-खोरीची नज़र धरली तर त्यास त्याच वृत्तीचें बल होणार ... ” (मराआ २५). नज़रेंत धरणें=पर्वा करणें. “ हम्बीरराव याणीं दिलेलखान नज़रेंत धरिला नाहीं ” (सभासद् ६४). नज़रेंस येणें = पसन्त पडणें.

नज़र-एनायत (स्त्री०) रूपादृष्टी. “नज़र एनायत फर्माऊन” (राजवाडे १५। १३८).

नज़र-कैद (स्त्री०) साधी अटक; नज़र-बन्दी.

नज़र-गुज़ार (स्त्री०) [८ फा० गुझार आज़ाथीरूप गुझाशतन चें] परीक्षा. “आपण राजियांनीं नज़र-गुज़र करून एक एक माणूस पाहून ठेवावें” (सभासद २१). “तसेंच तट-नोबत जे ठेवणें ते बरे मर्दाने कविलेदार विश्वासू असे पाहून नज़र-गुज़ार करून ठेवीत जावे” (मराआ २९).

नज़र-बन्द [फा० नज़र्वन्द] साध्या अटकेंत; हालचालीवर सक नज़र आहे अशा स्थितींत. “बादशहानें नज़र्वन्द केलें” (मराचिथोशा ३).

नज़र-बन्दी (स्त्री०) [फा० नज़र्वन्दी] साधी अटक; दृष्टिवञ्चना; जादू.

नज़र-बाज़ [फा० नज़र्बाज़] हेर; टेहेळणी करणारा (ऐटि १।४४).

नज़र-बुलन्द उच्चदृष्टी; रूपादृष्टी. “गरिबांवर नज़र-बुलन्द झाल्यानें आपलेंच गांव आहे” (पदमव १७).

नज़र-भेट (स्त्री०) उपायन “अधिकार्यांना नज़र-भेटी” (गांवगाडा ५५).

नज़र-सुबारक; नज़र-सुबारकी (स्त्री०) शुभदृष्टी; रूपादृष्टी.

नज़र-मोज़बा (पु०) चौकशी; पाहणी (वाड समा २।२३५).

नज़रानज़र (स्त्री०) दृष्टादृष्ट.

नज़ाफत (स्त्री०) [अ० नज़ाफत्] सुवकपणा. “नज़ाफत व कारागिरी व चाड्गली वस्त पूर्वीं आपण पाहिली आहे तशी आतां काहीं दृष्टीस पडत नाही” (ऐटि २९६).

नजीक; नज़्दीक [फा० नज़्दीक्] जवळ; रुन्निध. “नजीक नदी” (राजवाडे १५।२५२). “नजीक समाधी” (=समाधी जवळ) (राजवाडे १५। १५४). “आजी तागाईत दूर कर्नाटकांत होतों. हाली नज़्दीक आलों असां” (राजवाडे १५।२१) “ते तर्फेस मैसूरकराचीही सहंद नज़्दीक आहे” (इम ६६).

नज़ुमी (पु०) [फा० नुजुमी] ज्योतिषी. “नज़ुमियास बोलावून साअत पांच घटका रात्रीची ठरली” (राजवाडे ५।२७).

नज़ूम (पु०) [अ० नुजूम] ज्योतिष; ग्रहस्थिती. “आमचें येथें नज़ूम विशेष करून जाचून पाहण्याचा साम्प्रदाय नाही” (राजवाडे ७।१९३).

नतिजा (पु०) [अ० नतीजा] परिणाम; फळ; शिक्षा. “त्याणीं बिघाडाचा डोल धरिल्यास नतिजा यावा, मुकाबल्यास जावें” (सरे १।२७२). “सांवतास तुम्ही आम्ही मिळोन नतिज्या यावा” (राजवाडे ८।१३०).

नदर (स्त्री०) [अ० नदर] नज़र; सन्धान; सन्धी. “नवाब तवारीस हात घालावयासि गेला, ती नदर राजियानें धरून वार केला” (सभासद २८).

नदारद (स्त्री०) [फा० नदारद=त्याच्या जवळ नाही] कुलफडशा. “नदारदची याद दसरची भरण्याची सकारचे मोर्तबानसी होती ते मशार्निल्हेनीं दास्त-विली” (राजवाडे ६।५१८).

नफर (पु०) [अ० नफर्] व्यक्ती; जण; इसम; इलका शिपार्ई. “नफर

मज़कूर हुजूर आल्यावर जें यावयाचें तें पावेल ” (राजवाडे ३१३८७).

“ हिलालखोर साहेबाचा । नफर आहे इतबाराचा । मज रातीं जागावयाचा । हुदा दिधला जी ” (समर्थरुत-दिवटा३).

“ उण्ट नफर पश्रवीस ” (साने पयाव ३).

नफरी (स्त्री०) हलकी सेवा; मोलाची; भाडोत्री. “ लश्कर चाकरी नफरी; काम मनाजोगें होणार नाही. याज करितां जावें तरी खांसा लश्कर घेऊन जावें ” “ साहेबी आपणास हातीं धरून, पाण्डरीवरी बैसवून आपल्या हातें नफरी घेतली पाहिजे ” (वाड-सनदा १८४).

नफा (पु०) [अ० नफअ] फायदा; लाभ.

नफी (स्त्री) [अ० नफी] रद्द; बडतर्फी.

“यामुळें शङ्करराव यांजवर दौलाची मर्जी खफा होऊन नालुकियांची नफी करविली ” (राजवाडे ७१७२).

नफेबाज कुशलतेनें शक्य तेवढा नफा उकळणारा.

नफेबाजी (स्त्री०) नफेबाजपणा.

नफेशीर फायदेशीर.

नफेरी (स्त्री०) [फा० नफीर] एक प्रकारची तुतारी. “सनया नफेरिया बुरड्गें” (मुकेश्वर-वनपर्व १२१५९).

नवाब; **नवाब** (पु०) [अ० नूवाब-नव्वाब्] सर्वाधिकारी; संस्थानिक; बडा उमराव.

नवाबात (स्त्री०) वजिरी. “सादत कुली-खानास नवाबात साङ्गितली” (पारसनीस-अप ६६).

नम्दा (पु०) [फा० नमद्] लोंकरीचा राग्धा करून दाबून लाटून तयार केलेलें जाड कापड; फेस्ट; जाड बुर्णूस.

“ -- -- गाणे व नम्दे व भार्कस वगैरे

आहे नाही पाहोन नवें तयार करावें ” (सरे ७३३४७).

नमक निमक पहा.

नमाज; **निमाज** (पु०) [फा० नमाझ] मुसलमानांची ईश्वरार्थना.

नमुदी (स्त्री०) रोस. “ ज्याजवर नमुदी असेल त्यास शामिल होऊन त्याचा बचाव करावा ” (राजवाडे ७१९).

नमुना (पु०) [फा० नमुना] आदर्श; मासला.

नमूद (पु० स्त्री०) [फा० नमूद्] निर्दिष्ट नोन्दलेली; प्रसिद्ध; प्रसिद्धी; जाहिराणा.

“ दौलतीस धक्का बसलियावर प्रस्तुत

दुन्याईत नमूद तुम्ही व्हाल ” (राजवाडे ५१९९).

“ स्वामी ज्यास हातीं धरितील त्यास नमुदांत आणतील ”

(राजवाडे ११५४). “ एक कार्भारी

व हिमतीचा मनुष्य नमुदास येत नाही ”

(दिमरा ११६७). “ आतां निश्चयच

जाहला की इङ्गजांचे नमुदीस बाकी

राहिली नाही ” (सरे ८१३५३).

“ बाकी तुम्ही विचक्षण, रजाचा गज

करून दौलत नमुदास आणाल हा मज

भरंवसा ” (होकै ७).

नर्माई; **नर्मी** (स्त्री०) [फा० नर्मी]

सौम्यता; मऊपणा; लीनता. “ साम्प्रत

तुमचें पत्र बहुत नर्माईचें राजे जैसिङ्ग

यांचे भेटीबद्दल कळलें ” (राजवाडे

८१२). “ कांहींक नर्माई रावतजीनीं

धरिली आहे ” (जोरा ६).

नर्मीना (पु०) [८ फा० नर्म पश्मीनाचे

धर्तीवर] मऊ तलम उन्नी रेशमी कापड.

नर (पु०) [फा० नर्] जनावरांतील

पुंसक.

नरद (स्त्री०) [फा० नर्द्] सोड्गटी.

नरम [फा० नर्म] मृदु; मऊ; सौम्य;
लीन. काम नरम करणें (इम २५३) =
काम फत्ते करणें

नरमणें मऊ होणें; लीन होणें.

नर-मादी (स्त्री०) [फा० नर्मादा] पुरुष
व स्त्री (जनावरांतील); मोठें व लहान
(युग्मांतील); बिजागरी; एक प्रकारचें
कुलूप.

नरी (स्त्री०) [फा० नरी] बकऱ्याचें
कमाविलेलें कातडें.

नव-कीर्द; नौकीर्द (स्त्री०) प्रथम लाग-
वड. “ नव कीर्दिस रान कोठें कोठें
नाड्गरीत होते तें काम सोडून या
धन्यास लागले ” (खरे ९५९).

नव-खरीद नव्यानें विकत घेतलेलें.

नव-जवान; नौजवान [फा० नव्
जवान] तरुण; अनभिज्ञ; नेणते. “ बहुत
करून सर्व नव्जवान आहेत ” (राज-
वाडे ५१५४).

नव-जवानी; नौजवानी (स्त्री०) [फा०
नवजवानी] तारुण्य; नेणतेपण. “ तत्रापि
नव-जवानी आहे. कोणे समर्थी काय
करील कळत नाही ” (खरे ८१३९२६).

नव-दिगर; नौदिगर (न०) भलेत-
सलतें; विरोध. “ कांहीं नौदिगर करून
विषाड करूं म्हणाल तर आम्ही तुमचे
रफीक नाही ” (राजवाडे ११५२).

“ करार जाहला असतां त्यास नव-
दिगर करावें म्हणावें हें कसें ठीक पडेल ! ”
(राजवाडे ३१२०६).

नव-निगादास्त; नौनिगादास्त (स्त्री०)
नवी फौजबन्दी; नवीन ठेवलेली फौज.
“ परन्तू प्रस्तुत नौनिगादास्त करीत
आहेत ” (राजवाडे ११५६).

नव-रोज; नौरोज (पु०) [फा० नवरोज]
पारशांचा पाडवा.

नवाजखानी तीक्ष्ण धारेचें.

नवाजणें [८फा० नवाज्] लालन पालन
करणें; परामर्श घेणें; स्तुती करणें;
पारितोषिकें देणें. “ निन्दा तयातें
निवेद नवाजे । तो एक मूर्ख जाणावा ”
(मुक्तेश्वर-मूर्खलक्षणें ९८). “ त्याणीं
ऐसा सिष्टाचार केल्यानंतर याणीं
न्यासच नवाजिलें ” (राजवाडे ६।
३१४).

नवाजणी (स्त्री०) नवाजणूक (स्त्री०)
वाखाणणी; परामर्श.

नवाजस; नवाजीस (स्त्री०) [फा०
नवाशिश्] वाखाणणी; परामर्श.

नवाजश-नामा (पु०) रुपापत्र.

नवाजी (स्त्री०) [फा० नवाजी] नवा-
जीस.

नवाजीस गौरविलेला; आश्रित (राजवाडे
८१२२१). “ सन्ताजी घोरपडे पूर्वी
महाराजांचे नवाजीस ” (मराचिथोरा
४६).

नवाब (पु०) नबाब पहा.

नवार; नुवार (स्त्री०) [फा० नवार-
नुवार] पलड्ग विणण्याची जाड सुती
पट्टी.

नविस्ता (पु०) [फा० नविस्ता] लिखित;
पत्र. “ याचा नविस्ता आला असेल ”
(साने-पयाव ४८८).

नवीसन्दा (पु०) [फा० नवीसन्दा]
लेखक; कार्कून. “ एक नवीसन्दा ...
दिनचर्यची अरुबार लिहिण्याकरितां
रवाना करून ” (राजवाडे ५११०५).

“ नवीसन्दा ” (राजवाडे २०१३०५).

नश्यत; नशियत (स्त्री०) [अ० नसी-
हत्] उपदेश; शिक्षा. “ रीतीच्या गोष्टी
साड्गून नशियत करावी; ऐकिल्यास
उत्तम ! ” (राजवाडे ५१८७).

नशा; निशा (स्त्री०) [अ० नशात्]
कैफ; गुड्गी. नशा करणें=अमली पदा-
धाचें सेवन करणें.

नशा-खोर (पु०) [फा० नशा-खुर]
कैफी; अमली.

नशीन [८ फा० निशीन्=बैस] आरूढ.
तक्त-नशीन=सिंहासनारूढ; गादी नशीन,
जहन् नशीन वगैरे.

नशीब (न०) [अ० नशीब्] नेमणूक;
घांटा; देव.

नशीब्वान सुदैवी, तालेवार.

नशीहत-पूर्वक निकडीचा, निक्षून. "म्ह-
णोन नशीहत-पूर्वक आज्ञा केली"
(साने-पयाव ६६).

नशेकची (पु०) [अ० निशाक्=व्यवस्था]
व्यवस्थापक. " नशेकची येऊन लोथ
परतोन नेले " (राजवाडे ६।२७२).

नस्तर (न०) [फा० निशतर्] शस्त्राक्रि-
येचा लहान चाकू. नस्तर मारणें=
नस्तरानें लहान काप काढणें.

नस्त्राणी [अ० नस्त्रानी] खिस्ती; लुच्चा;
काफर.

नसल (न०) [अ० नस्ल्] प्रजा; बीज.
" राजाचें नसल नाही म्हणोन आई-
साहेबांनी साफच साड्गितलें " (राज-
वाडे ६।३४९). " पादशाही नसल
यांसी व सांसा यांस नशियत केली "
(मराचि धाशा ५५).

नसीहन; नशेत (स्त्री०) [अ० नसीहत्]
उपदेश; समजावणी; शिक्षा. " सामें
साड्गतां नायकत; तेव्हां दण्डें साड्गावें
...यास्तव सचुरीच केली आहे; पुढें
राजदर्शन जाल्यावरी जे नसीहत करणें
तें हुजुरून करूं " (राजवाडे ३।३३३).

" दुर्गकर राजे यांनी परशुरामपन्तांस

बहुत नशेत करून लिहिलें आहे " (सगे १।१५६७). " हाली तो दुष्ट
त्या प्रान्ते गेला आहे. त्या बरीशी
नशेदच करणें " (राजवाडे ३।२९५);
" फते पावलों व नौकर लोकांस धरून
नसेती केल्या " (राजवाडे १।५।२९८).

नहर (पु०) [अ० नहर्] पाट; नळ;
कालवा. " दिल्लीचा नहर दरोबस्त
तयार करवून पुन्हा नहर जारी करावा "
(दिमरा २।३९). " नहर शुष्क
जाहले ते जारी जाले नाहीत "
(राजवाडे ५।१११).

ना-इत्यफाक (पु०) असख्य; बैर; लढाई.
" ना इत्यफाकामुळें वन्हाडांत गेलों " (ऐटि
३।१७). " कुम्पणीशी व भोंसल्याशीं
ना-इतेफाकी येऊन अजण्ठ्याचे घांटा-
वर लढाई झाली " (वाड-कैफियती
११६).

ना-इलाज (पु०) [अ० ला-इलाज]
निरुपाय; लाचार.

ना-उमेद (स्त्री०) निरुत्साह; उत्साह-
भङ्ग; उत्साहभ्रम. " फौजांस पाटील-
बावांस यावयास दिरड्ग यास्तव ना-
उमेद लोकांस होते " (दिमरा १।८९).
" याजमुळें सावकार व इतर लोकांस
ना-उमेद जाली; पेस्तर आबादी होतां
दिसत नाही " (साने-पयाव ३३).

ना-कबूल [फा० ना-कबूल] नासूश;
नापसन्त; प्रतिकूल. नाकबूल जाणें=
नाकबूल करणें.

ना-काबली (स्त्री०) कर्तृत्वशून्यता
(दोकें १६).

ना-कारा (पु०) [फा० ना-कारा]
निरुपयोगी. " ऐसा नाकारा कशास
पाहिजे म्हणून दिला " (राजवाडे
५।२०). " वरून जुडी चाड्गली

दिसते; परन्तु आंत बहुत नाकारी ”
(खरे ११६०११).

नाकारेपण (न०) कुचकामीपण. “ त्याजकडे
नाकारेपण यावें अशा सोट्या चाली
दिसून येतात ” (मदद्या २१:२९).

ना-कुवत (स्त्री०) अशक्तता; जैफी;
अशक्त. “ नाकुवत, त्यांतून पांच सात
दिवसां पासोन दस्तही दोन तीन होतात ”
(राजवाडे ७१९९). “ फिरड्गी तरी
लबाडव नाकुवत ” (राजवाडे १२१२१).

ना-खूश [फा० ना-खुश] नाराज; अस-
न्तुष्ट; रुष्ट. “ ये गोष्टीस उजूर कराल
तरी स्वाभी नाखूश होतील ” (वाड-
शाळ २०).

नाचार [फा० ना-चार] लाचार;
असमर्थ.

नाचीज [फा० नाचीज] व्यर्थ. “ रिकामें
बैसोन लोकांहातीं नाचीज साववून
काल व्यर्थ न गमावणें ” (इम १०५).

“ अतःपर गनिमावरी सलाबत चढवून
केळवें माहीम ही स्थळें ज़बर्दस्तीनें
घेतली, तरीच त्या लोकांची व सर्दा-
रांची शाबास; नाही तरी पैका साऊन
नाचीज होतो ” (पारसनीस-ब्रच ७७).

ना-तवान [फा० नातवान] असमर्थ,
“ रयत नातवान असलिया दाणेपैके
द्यावे ” (चित्रगुप्त ३९). “ ये गोष्टीस
गड किल्ले तूर्त ना-तवान पडिले
आहेत; त्यांचे बेगमांस दहा हजार
रुपये द्यावे ” (राजवाडे ८१८९).

ना-तवानगी (स्त्री०) असमर्थपणा.
“ नातवानगीचा वक्त आपला; व
मुलखाचा ऐवज कोठें दिसों नये ”
(राजवाडे ३१५७).

ना-तवानी (स्त्री०) [फा० नातवानी]
दुबळेपणा; गरिबी. “ परन्तू ते आपली

नातवानी बहुत साह्यातात. त्यांच्या
पांचशें रुपयांची रदबदल आहे ”
(खरे ७३५१५).

ना-दान [फा० नादान] नेणता; कुच-
कामाचा; नाकारा. “ मुख्य धणी तो
लहान ना-दान ” (दिमरा ११५९).

ना-दानी (स्त्री०) [फा० नादानी]
मूर्खपणा. “ कांहीं नादानी आम्हां-
पासून न जाली ” (राजवाडे ३१
१२३).

ना-दार [फा० ना-दार] कड्याल;
दिवाळखोर.

ना-दारी (स्त्री०) [फा० ना-दारी]
निर्धनता; शाळेंतील फीची माफी.
“ राज्याचे द्यालामाजीचे विज्वरामुळें
शिरस्ता मोडत आला आणि हक्कें
रुसूमही झाडून उगवेना सचब नादारीस
आली आणि लोकांचे कर्जबाजारी
जाहली ” (राजवाडे १३१९१).

ना-दुरुस्त [फा० ना-दुरुस्त] मग्न;
विघडलेलें; अनुचित; अनिष्ट. “ हें
हिन्दूंच्या महज्यांत बहुत नादुरुस्त ”
(खरे ७३५६६). “ इड्येजांचा कदम
पातशाही मुलुकांत बहुत नादुरुस्त व
त्यांची तम्बी होऊन सारीज करावें
यांतच सैरीयत ” (राजवाडे १२१२२).

ना-दौलत्वाही (स्त्री०) अनहिताची
इच्छा; अहितेच्छता (राजवाडे ५१८).

ना-पनन्त [फा० नापनन्त] अप्रिय.

ना-पाक [फा० ना-पाक] अस्वच्छ;
अपवित्र.

ना-पैवस्ता न पोंचलेला; अप्रविष्ट. “ त्या-
पैकीं ना पैवस्ता रुपथे दोन ” (राजवाडे
६१२३३).

ना-बालीक [फा० नाबालिक्] वयांत
न आलेला

ना-बूत; ना-बूद [फा० न-बूद्] नव्हता असा; नष्टप्राय; अविद्यमान. " नजीब-खानास नाबूद करावें हे मसलत त्यांनी केली " (मद्दबा ११६९). " सर्रीफ नाबूद जालें व रबीचे बाड जाले " (राजवाडे २०१२८). " तोफांच्या आवाजांनें पाणी किल्ल्यांतील नाबूद जालें " (मद्दबा ११२०५). " रयत शाबूद तर त्यांत आमचें कल्याण ती नाबूद झाल्यास आमची हक्कदारी आम्ही कोठें पहावी ? " (भा-जुएगो २५). " पळती फौज; पाणी पन्धरा वीस कोस नाबूद " (होकै ६४).

ना-मर्द [फा० नामर्द्] बाइला; भ्याड.

ना-मर्दी (स्त्री०) [फा० ना-मर्दी] भ्याडपणा; नामर्दुमी. " मिरज आम्ही सोडली; कांहीं नामर्दी केली नाही " (सरे ११२६५).

ना-मर्दुमी (स्त्री०) [फा० नामर्दुमी] नामर्दी.

ना-माकूल [फा० ना + अ० मअकूल] मूर्ख; बेवकूब (मराआ ३५).

ना-माफकत (स्त्री०) [अ० मुवाफकत = ऐक्य] बेदिली; वेदिल. " यासी व त्यासी ना-माफकत पडली " (चिरा २४). " मुत्सद्दी हे सर्व नामाफकत; कोणाचीही चित्तशुद्धता नाही " (दिमरा ११२०५). " नबाब मौसूफ व नबाब बहादुर यांची तर्केन ना-माफकत " (राजवाडे १९१९६).

ना-मुनासब [फा० ना-मुनासिब्] अयोभ्य; अनुचित. " ही गोष्ट हिन्दूंचे महज्जांत बहुत ना-मुनासब " (सरे ७१३५६७). " ही शकल ना-मुनासब जाणून " (राजवाडे १९१८).

ना-मेहेरबानी (स्त्री०) [फा० ना-मिद्-रबानी] अवकृपा; इतराजी. " बाजी खुसी करितां नेमस्त खुनूत तथा आढळली तरी मग जे ना-मेहेरबानी करणें ते करावी " (राजवाडे ८११०).

ना-मोहरम [फा० महूरूम = निराश] निराश; अपेशी; अयशस्वी; पराभूत. " सोबतीच्या लघु पुरुषाच्या बुद्धीस लागोन नसती कल्पना वाढवोन धण्याचा मन्सबा ना-मोहरम केला " (राजवाडे ८११२६).

ना-रजावन्दी (स्त्री०) इतराजी; गैरमर्जी (राजवाडे १०१२५२).

ना-राज [फा० नाराश्-नाराशी] अस-न्तुष्ट.

ना-राजी (स्त्री०) असन्तुष्टता.

नालस्ती (स्त्री०) [फा० नारास्तुर्द्] गैर-वाका समजावणी; निन्दा; तकार.

ना-लायक अपात्र.

ना-लायकी (स्त्री०) अपात्रता.

ना-वाकब [फा० नावाकिफ] अजाण; गैर-माहीत. " माझे चालीस व कामास वाकब या मुलखांत जे साहेब लोक आहेत तेच मजवर वहीम धरूं लागल्यास पुढें नावाकब सर्दार येतील तेव्हां मुश्कल पडेल असें मनांत आणून मी लिहिलें आहे " (भाइसंम १८३८ अहवाल ९).

ना-हक [फा० ना-हक्क] हक्कावांचून; विनाकारण; अन्यायानें.

ना-हिम्मत (स्त्री०) गैर-हिम्मत. " साराश अमिरांनी व पातशाहीं नाहिम्मतीनें फजिती करून घेतली " (पारसनसि-त्रच ११७).

नाखुदा (पु०) [फा० नाखुदा] जहाजावरचा अधिकारी, ताण्डेल.

नाज़र; नाज़ीर (पु०) [अ० नासिर]
न्यायाधिकाचा चिटणीस.

नाज़रीबाज़ार (पु०) मिनाबाज़ार. “तमाम पुरुषांनी घरांत रहावें व बायकांनी दुकानावर माल विकवा, बायकांनीच जाऊन खरेदी करावी; पुरुष मिळून एक-पातशहा निगाहबाजी त्या बाजारांत घोडीवर बसून, मोतद्वार खिस्म-तगार सुद्धा बरोबर कोणी नाही, नसावें-त्याचें नांव नाज़री-बाज़ार ” (गोख-चिंशाव ६).

नाज़ल [अ० नासिल] अवतीर्ण. “त्यासही कुराण शरीफ कलामुल्ला किताब नाज़ल आली; त्यांत दाखला कीं आतां पैग-म्बर होणार नाहीत व किताबही येणार नाही ” (ऐस्कुले ६५).

नाज़ुकाई (स्त्री०) नाजूकपणा.

नाजूक [फा० नाजुक] कोमल; सुकुमार; भेद्य; कमकुवत; काळजी पूर्वक करा-यला हवी, नाही तर द्रव्याला अझूला अगर जिवाला अपाय होईल अशी (गोष्ट); महत्त्वाची. “तूं तर केवळ देवाघराची मुसराणिमध्ये श्रेष्ठपर्णा ! नाजूक साजूक कळी प्रफुल्लित पातळ पुतळी ठेडूगणी ” (अनन्तफन्दी ७८).

नादर [अ० नादिर] दुर्मीळ; अजब; सुरळा; अमोल. “ गुलगुलीत अशी नादर-विराळा ” (प्रभाकर ९३)
“ साता लक्षांचा तोफा ताफ...बहुत नादर तयार करवून ” (दिमरा ११७९).
“तनु नादर नाजूक कोम, अड्गामधें जोम, नूतन कवळी ” (प्रभाकर १८६).

नाद-पर्वेशी (जन्-पर्वेशी !) (स्त्री०) [फा० पर्वेशि सडूगोपन, पालन; फा० इन्-

स्त्री०] लढाईत कामास आलेल्यांच्या बायकांस करून दिलेली नेमणूक.

नान-कुराण; नानोकुराण (न०) [फा० नान = भाकर + उ आणि + कुआन = कुराण] इमान, प्रमाण; बेलभण्डार. “ नवाबांनी निखालसपणें नान-कुराण द्यावें ” (राजवाडे ६१३५८). “ अहद-पैमान व नान-कुरान घेऊन पाठवावें ” (दिमरा ११३१). “ जे जे अर्ज आम्ही मध्यस्थाबराबर साडूगून पाठविले आहेत ते आयकून सर्व प्रकारें आपलें नानो-कुरान करून देतील तेव्हां आम्हीही किल्ल्याविसीं इमान देणें तें देऊं ” (राजवाडे ६१३५६).

नाफा (पु०) [फा०] कस्तूरि-पेशी. “ कस्तुरीचे नाफे व विलाईतचे तोफे पाठविले (पदमव ९७).

नाम-जा (स्त्री०) [फा० नाम नांव, प्रतिष्ठा + फा० जाह=हुद्दा] मान महत्त्व; ख्यात. “ वडील वडीलापासून स्वामीकार्य प्रसङ्गें धण्यास सन्तोषी करून आपली नाम-जा सम्पादीत आलेस ” (राजवाडे ८१९३९).

नाम-जाद; नामजात; नामजादी (स्त्री०) [फा० नाम्जद्] नियुक्त; नियोजित; अधिकारी; नेमणूक; जागीर; स्वारी. “ ते लोक किल्ल्यावर ठेवावयाचे उपयोगी नसल्यास त्यांस दुसरे जागां नामजाद पाठविणें ” (वाडसमा ११२७८). “ तेव्हां त्यांनीं शिक्यावरी नामजात रवाना केली ” (राजवाडे १५१६). “ पुढें लक्षम सांव-तावरी राजियांनी नामजादी केली ” (सभासद ५४). “ किल्ले मजकुरी हुजूर हशामांकडील लोक नामजादीस आहेत ” (वाडसमा ११२७९). “ काहीं नामजाद

चार पांच लक्ष रुपये मिळतील ऐसें आहे ” (साने-पयाव ९२).

नाम-दार [फा० नामदार] नामाङ्कित; प्रसिद्ध.

नाम्बर [फा० नाम्बर] प्रसिद्ध (हिच २६५).

नाबद-चूर्ण (न०) पिठीसाखर. “ अरु-वार सोजिया फेणिया । नाबद-चूर्णे कोंदलिया ” (मुक्तेश्वर-विराटपर्व ८। ७१).

नाबदी (स्त्री०) [अ० नबात्=ऊंस] खडीसाखर; साखर. “ व्यासवचन शुदण्डु गाळूनि सुरस सारांश गोडु देश-पाषा वळिले लाडु नाबदेचे आवडी ” (मुक्तेश्वर-समापर्व १।१९).

नामा (पु०) [फा० नामा] पत्र; सलिता. “ तैमूरशहाना पातशहास नामा खेह-वृद्धीचा पाठविला आहे ” (दिमरा १। २१८).

नामी [फा० नामी] नामाङ्कित; उत्तम; उत्कृष्ट.

ना-मुराद [फा० ना-मुराद्] अनिष्ट (!) “ जयाजी तर मुल्लस ना-मुराद् आहे ” (राजवाडे ६।६१७).

नामुश्की; नामोशी (स्त्री०) [अ० नामूस्] कीर्ती; बेअबू.

नामोश (पु०) नामोशी (स्त्री०) [अ० नामूस्] कीर्ती; अपकीर्ती. “ नामोशाचे सदांर ” (सभासद् २९) = अस्कच्याचे सदांर. “ गड आले तरि बरे...नाहीं तर नामोश जाईल ” (सभासद् ३३). “ तुमची सन्धोर गाजली, तिचा नामोश त्रैलोक्यांत जाला; यापरीस थोर तें काय ! ” (इम २०९). “ पागे हटली फौज तर नामोश आपला ” (सरे १२। ६४००).

नामोसी कीर्तिवन्त. “ तुम्ही लोक कामाचे नामोसी असां ” (राजवाडे १७।३१).

नायब; नैब (पु०) [अ० नाइब्] बदली काम करणारा; दुय्यम अधिकारी; नैब (इम ३३).

नायब-मुनायब (पु०) [अ० नाइब्-मुनाब्] नायब; प्रतिनिधी; मुतालीक.

नायब-मुनायबी (स्त्री०) प्रतिनिधित्व. “ नायब-मुनायबी म्हणजे वकील-मुल्लकीची गुमास्तगिरी ” (ऐटि२।८९).

नायबत (स्त्री०) [अ० नियाबत्] मुतालीकी. “ त्यांची नायबत आम्ही तुम्हांस देतो ” (दिमरा १।१०९).

नारिद्दग (न०) [फा० नारिद्दग्] साखर-लिम्बू.

नाल (पु०) [अ० नअल्] जोड्याच्या अगर जनावराच्या टांचेला बसविलेली पोलादी अर्धचन्द्राकार पट्टी.

नालबन्द (पु०) [फा० नअल्बन्द] नाल ठोकणारा.

नालबन्दी (स्त्री०) [फा० नअल्बन्दी] नालठोकणी; मोहिमेवर जावांना शिपायांस देण्यांत येणारी आगाऊ सर्ची.

नाल्मेख (स्त्री०) नाल-बन्दी. “ रोस दोन हजार रुपये नाल्मेखचे पाठविले ” (ऐस्कुले ६५).

नालीश; नालिशी; नालीस (स्त्री०)

[फा० नालिश्] रड; आक्रोश; ओरड; तक्रार; निन्दा. “ एक वेळ नालीश केली त्याचा शिफारस कळू लागल्यास ठीक बसत नाही ” (राजवाडे ५।१७).

“ परन्तु ते मनास येईल त्याप्रमाणें नालिशी लिहितात; उलठी आमची बद-नाम नालीश होते ” (राजवाडे ३।१४४). “ कोणाची नालीस हुजूर येऊं देणार नाही ” (राजवाडे ६।६१३).

“ सर्कारचे मुतसदी रात्रन्दिवस नालिशी करितात ” (राजवाडे २२।१०४).

नांवाज्जणें; नवाज्जणें [८ फा० नवाज्] लालन पालन करणें; परामर्श घेणें; स्तुती करणें; पारितोषिकें देणें.

नांवाजिशी; नावाजीस (स्त्री०) [फा० नवाक्षिशू + ई] स्तुती; तारीफ. “ तुमचे मर्दुमीची नांवाजिशी करून ” (चित्रगुप्त ९).

नांवाजीक मर्जीतला, थोर.

नासूर (पु०) [अ० नासूर] नेहमी वाहणारा व भरून न येणारा व्रण.

नाहवी (स्त्री०) [अ० नाहिव्=लूट नाश करणारा] लूट; जाळपोळ.

निका [फा० नेक्] चाड्गला, सुन्दर; उत्कृष्ट.

निका (पु०) [अ० निकाह्] विवाह (मुसलमानाचा). “ निकाह ” (दिमरा २।१५).

निकीब-दार (पु०) [अ० नकिय्] नकीब (खरे १।४८२३).

निखालस [नि + अ० खालिस्] शुद्ध; निष्ठावन्त; सान्नीने; स्पष्ट. “ शिवाजी निखालस आपले पद्रींचा गेला. ” “ देशस्थ ब्राम्हण निखालस, महाराजांचे स्वराज्याभिष्टवृद्धीस जिवाची तमान धरितां झटले ” (चित्रगुप्त १२३).

निखालसना; निखालसी (स्त्री०) शुद्धभाव; संशयनिवारण; सान्नी; सातर्जमा; स्नेह. “ निखालसी ” (खरे १।४८-४२). “ हस्तन्हा होऊन निखालसीचा प्रकार घडेल या अन्देशावर मी बोलतो ” (साने-पयाव २३६).

निखालस-पत्र (न०) यजदिपत्र (राजवाडे २०।४१९).

निगा; निघा (स्त्री०) [फा० निगाह्] दृष्टी; संरक्षण; जतन; माफजत; काळजी.

“ त्याजवर नेक-निगा मेहरबानगीची ठेऊन ” (मद्रु २।७५). निगा करणें ठेवणें = काळजी घेणें.

निगाबानी; निगेबानी; निगावानी; निगेवानी (स्त्री०) [फा० निगह्-बानी] संरक्षण; बन्दोबस्त. “ शहरची निगावानी मात्र करितात ” (दिमरा २।१५०). “ निगेवानी शहाणा कोणी योजून ठेऊन बन्दोबस्त असावा ” (खरे १०।५५०६). “ हल्ली चहुंकडे चौकी पहारा निगावानी लश्करांत आहे ” (दिमरा २।१६४). “ वाड्याची व देवाची व वरलचे बागाची तितक्यातच निगेवानी करणें (राजवाडे १२।१३६).

निगादास्त; निघादास्त (स्त्री०) [फा० निगाह्-दाश्त्] शुश्रूषा; फौजभरती; फौजबन्दी. “ तूं त्याची निगादास्त करणें ” (पेदसमा ४). “ फौजेची निगादास्त जारी केली आहे ” (दिमरा २।९).

निगारश [फा० निगारिश्] लेखन. “ त्याचा दर्जबाब... कलकत्तेकर यांनी निगारश केला ” (राजवाडे १०।१६४).

निगाह-बाजी पाहणारा (गासवि शाय ६).

निगेबान; निगेवान (पु०) [निगह्बान्] पहारेकरी.

निगेबानी; निगेबन्दी (स्त्री०) निगेवानी; संरक्षण. “ आपलियासी दोन कामें ज़रूर: एक आपली हद्द कायम राखणें आणि वजिराची निगेबन्दी करणें ” (राजवाडे ६।३८३).

“ मालाची निगेवानी ” (वाडसमा २।६६).

निघाळकत (स्त्री०) [फा० निगाह् = दृष्टी अ० हर्कत्=हालचाल] टेहेळणी.

“ महागिऱ्या निघाळकतीच्या चलाक ऐशा ” (वाडसमा २।७८).

निजाम [अ० निझाम्] व्यवस्था; व्यवस्थापक; दक्षिण हैदराबादचे अधिपती.

निफाक (पु०) [अ० निफाक्] खलश; वैर. “ नवाच व श्रीमन्त उभयतांत निफाक येणें ठीक नाही ” (साने-पयाव १०९).

“ खुलास दुनियाईचे आलमांत जित-क्या तवक्याच्या शकला आहेत त्या तर्फेंत दाखवून हर तद्विरीनें निफाक पाडावयासी कसूर करणार नाहीत ” (साने-पयाव २७८).

निमक (न०) [फा० निमक्-नमक्] मीठ.

निमक-हराम [फा० निमक्-हराम्] रुतन्न; स्वामीद्रोही; हरामखोर.

निमक-हरामी (स्त्री०) [फा० निमक्-हरामी] रुतन्नता; स्वामिद्रोह; हरामखोरी.

निमक-हलाल [फा० निमक्-हलाल्] रुतन्न; प्रामाणिक; स्वामिनिष्ठ. “ सरनाडगोडा मज्कूर पादशाही नमक-हलाल ” (वाड-सनदा ३२).

निमक-हलाली (स्त्री०) [फा० निमक्-हलाली] रुतन्नता; प्रामाणिकपणा; स्वामिनिष्ठा. “ ईश्वरें त्यांचें नमक-हलाली वर नजर करून मनोदयानुरूप केले ” (राजवाडे ५।८६).

निम्चा (पु०) [फा० निम्चा] लहान तवार्. “ तोफखाना फोडून निम्चाची लढाई झाली ” (राजवाडे ६।२२८).

निमा (पु०) [फा० नीम्] अर्धा.

निमा (पु०) [फा० निमा] आंतून घालावयाचा अर्धा अड्डगरसा.

निमाज (पु०) नमाज.

निमाजमत (स्त्री०) [मराठी प्रयोग] प्रार्थना. “ शहरांत ज़ुमियाची (= शुक्रवारची) निमाजमत यास आले होते ” (राजवाडे १।१९५).

नियत (स्त्री०) [अ० नीयत्] हेतू;

बुद्धी; दानत; विचार; वृत्ती; मोर्दन.

“ जशी नियेत तशी त्यास बर्कत ”

(वाड-सनदा १५०). “ शहाजीची

नियत साम्प्रतकाळीं ठीक नाही ”

(दिमरा २।५). “ भण्डारा व नन्दादीप

चालवावा ऐसा नियेत करून ” (राजवाडे

१५।१९५). “ (श्रीज्ञानेश्वराच्या)

या समाधिस्थळीं पूजा पुनस्कार चालिला

पाहिजे म्हणून, कैलासवासी महाराज

व कैलासवासी मातुश्री जिजाऊ व

कैलासवासी राजेसाहेब या त्रिवर्गानीं

आपलाले वेळेस नियत करून दिली ”

(वाड-सनदा १६८).

नियत-शाबुदी (स्त्री०) अढळ सद्बुद्धी.
(होके १३).

नियाजमन्द [फा० नियाज्मन्द] विनन्ती करणारा; अर्जदार. “ नियाजमन्द बाळाजी नारायण नातू ” (भाइसंम १८३८ अहवाल ८).

नियाबत; न्याबत (स्त्री०) [फा० नियाबत्] नायबी; मुतालिकी; प्रतिनिधित्व. “ न्याबतचा खिलत ” (दिमरा २।१७).

निरख (पु०) [फा० निरख्] किम्मत; भाव. “ शेळीचें दूध एकवीस शेर या-प्रमाणें लष्करांत निरख आहे ” (सरे ८।३९७६).

निरख-बन्द (पु०) [फा० निख-बन्दी]

भावाचा तक्का (खरे ७१३७९१).

निवारशी [८ अ० वारिस्] बेवारशी.

निविश्तन [फा० निविश्तन्] लेखन.

“ आं शहामत-पन्हा यांहीं किताबत निविश्तन केली; पोहोंचून त्यामधील मज्मून जाहीर जाहला ” (पद्मव ३४).

निविस्ता (पु०) [फा० निविश्ता] लेख; पत्र.

“ निविस्ताही मसूल जाहला होता; अम्मा जवाब येऊन पोहोंचला नाही ” (राजवाडे ३१०).

निबीसिन्दगी (स्त्री०) [फा० नवी-सन्दगी] लेखकाची वृत्ती. “ हुद्दे-निबी सिन्दगी ” (राजवाडे २०१३०४).

निश्प [अ० निष्फ] अर्थ. “ याशीं त्याशीं लढाई होऊन निश्प ज़मियेत मारून घेतली ” (साने-पयाव ४८१).

निशस्त (स्त्री०) [फा० निशस्त] बैठक. “ दीड प्रहर पावेतो निशस्त राहिली ” (राजवाडे ५११४१).

निशा (स्त्री०) [१ अ० निश्आ-नसिया उधारीची पत; वचन] “ सावकाराचा ऐवज पोचता करून देण्याची ज़ामी-नकी; ” सातजुमा.

निशा (पु०) [अ० निशात्] आनन्द; कैफ. “ पत्रें पाठविलीं प्रविष्ट होऊन आमचे चित्ताचा निशा जाहला ” (पारसनीस-ब्रप ३०१).

निशाण (न०) [फा० निशान्] चिन्ह; सूण; ज्या ठिकाणी नेम मारावयाचा ती जागा; झेण्डा. “ आमचे व आपले इत्तिकाकानें (= ऐकमत्यानें) इड्-प-जांचें नांव व निशाण नाहीं सारखे नेस्तनाबूत होतील ” (राजवाडे १०१ १८२).

निशाण-दार (पु०) निशाण धरणारी.

“ हलीवरल्या निशाण-दारास पायास गोळी लागली (राजवाडे ६१२५).

निशाण-बदार् (पु०) [फा० निशान्-बदार्] निशाण धरणारा.

निशाण-बाज (पु०) उत्तम नेम मारणारा.

निशाण-बाजी (स्त्री०) नेम मारणें; वेध.

निशाणी (स्त्री०) निशाण; सूण.

निशाबाज (पु०) [८ अ० नशात्] कैफी.

निशेदार पतदार; साख-दार.

निस्वत; निस्पत; निस्वती (स्त्री०)

[अ० निस्वत्] सम्बन्ध; तर्फ; पक्ष; शिफारस; योग्य. “ हिगुलगिरी मानभाव येऊनु हर्कती करून यास बाहीर घाला-वयास त्यास काय निस्वती आहे ” (राजवाडे १५१४०). “ तुम्हांस निस्वत नाहीं ” (इम १३०). “ तसाच सदर-सर्नोबत म्हणजे निस्पृह, कोणाचे निस्पतीचे अथवा एकाचे आर्जवामुळें ठेवावे असें नाहीं ” (मराआ २९). “ कोणी दिक्-हर्कत करणें निस्वत नाहीं ” (राजवाडे ३१५०२). “ फन्द-फितुरी केल्यास आपण हज़र करूं, न करूं तर त्याचे निस्वतीचा ज़ाव करूं ” (भाइसम-तूसवृ ६५).

निस्वत (पूर्वगामी अव्यय) = च्या तर्फेचे; दिमत.

निस्वती [फा० निस्वती] सम्बन्धी. “ जे कोणी हमदानीचे निस्वती लोक असतील त्यांस कैद करावें ” (दिमरा ११२०८).

निसिन्दा (पु०) [फा० नवीसिन्दा] लेखक. “ बालाजी निसिन्दा पूर्वी सकार रफेनें होता ” (राजवाडे २०१३०५). “ नविसिन्दा ” (राजवाडे २०१३०५).

निसिन्दगी (स्त्री०) निसिन्दगी. "पेसजी निसिन्दगी सर्कारांतून मुशाहिरा देऊन चालवीत असत" (राजवाडे २०। ३०४).

निहायत; न्यहायत (स्त्री०) [अ० निहायत्] सीमा; पराकाष्ठा; निःसीम. "महाराजांनीं अड्गोजीची व जानी-निशीं महुंमीची निहायत केली" (चित्रगुप्त ३३).

नीम [फा० नीम्] अर्थ.

नीम-रजावन्द = अर्थ प्रसन्न. "सफ्दर जड्ग यास नीम-रजावन्द करून आपले लगामी लावावयाचा विचार केला असे" (साने-पयाव ७५)

नुक्ता (पु०) [अ० नुक्ता] सुवीदार वाक्य; सुभाषित. "पत्रें लिहिलीं त्यांतील नुक्ते व चुटके उत्तरें यावयाजोगे, बहुत लिहिण्यांत आलीं" (राजवाडे ७ खलप २।२६).

नुक्ता (पु०) [अ० नुक्ता] टिम्ब.

नुक्सान (न०) नुक्सानी (स्त्री०) [अ० नुक्सान्] तोटा; नाश; हानी.

नूर (पु०) [अ०] तेज; तजेला; प्रसन्नता. नूर-जहान = जगत् युती; जहांगीर बादशहाच्या बेगमचें नांव. "कोहि-नूर" युतिगिरी; एका जग-प्रसिद्ध रत्नाचें नांव.

नेक [फा० नेक्] चाड्गला; प्रामाणिक; सुन्दर.

नेक-खाही (स्त्री०) [फा० नेक्-खाही] हितेच्छा. "नेकसोई जाहीर करणें" (राजवाडे १७।३१).

नेक-जात [फा० नेक्सात्] सुशलि; अभिजात.

नेक-दार. प्रामाणिक, प्रामाणिकपणें. "तो पुरुष चाकरीस नेक्दार आहे" (गोस-

चिशाब ३७). "असे कामदार नेक्दार वागले म्हणून राज्य चाललें" (राजवाडे ६।५११).

नेक-नजर (स्त्री०) [फा० नेक्नजर] रूपादृष्टी. "साहेबाचे नेक नजर करून सेरी कराची बखेर सलामत असे" (राजवाडे १५।७६).

नेक-नाम [फा० नेक्-नाम्] सुकीर्तिमान्. "आणि सर्वांत नेक-नामही असावें" (राजवाडे ६।३७७).

नेक-नामदार प्रामाणिक व नामाङ्कित; एक पदवी.

नेक-नाम्वरी (स्त्री०) सुकीर्ती (जोग १२९).

नेक-नियत (स्त्री०) [फा० नेक्-नीयत्] सद्बुद्धी; सद्बुद्धीचा. "टोपीवल्यांत इङ्गजी बादशहा बहुत नेक-नियत" (सरे ७।३५६४).

नेक-राह (स्त्री०) चाड्गली चाल. "नेक-राह चाल दाखवून आमच्या राज्याचा आसरा पुरता केला" (ऐटि ५७).

नेक-सला (स्त्री०) चाड्गला विचार (इम २१६). "टोपी कराचे वकिलास रुक्सत दिली हे फार नेक सलाह केले (दिमरा १।३७). "ऐशास विचार आचार कर्तव्याकर्तव्य राजश्री मुरार-राव घोरपडे यांचे विचार करितां बहुत उत्तम आहे; ते साड्गतील ते नेक-सलाच साड्गतील" (साने-पयाव ८१).

नेकी (स्त्री०) [फा० नेकी] चाड्गुल पणा; प्रामाणिकपणा; सचोटी;

नेकी-बदी (स्त्री०) हलाली-हरामी. "नेकी बदीचा अन्देशा दोहींकडून सेवकाकडे नसावा" (साने-पयाव २५६).

नत १ खो०) [अ० नीयत्] नियत; घुद्धी; निष्ठा. "ज्याची जसी नेत तसी त्यास बर्कत" (इम १०७). "दौलनराव बाबा यांची नेत धन्याजवळ तसीच असेल" (खरे १२।६८१७).

नेफा (पु०) [फा० नेफा] विजारींत नाडी घालण्यासाठीं दुमडून केलेली माया.

नेब-गैबत (पु०) वरिष्ठाच्या गैरहजिरींत त्याचें काम करणारा दुय्यम अधिकारी (इरे ५।१०१).

नेस्त-नाबूत (स्त्री०) [फा० नीस्त्-नबूद् = नाही, नव्हता] नाश; नष्ट. "रामसिद्दगाचे नेस्तनाबूद् करून दक्षिण्यांहीं पुढें शोस्तीच्या गोष्टी साड्गितल्या तर सन्मुखही व्हावें ऐसें ज्यांचें मानस ते जाट कशी मामलत आपल्याशीं करितील ! " (राजवाडे ६।५७०).

नै-शकर [फा० नै-शकर] ऊंस (भाइसम-द्विसवृ १।२).

नोक (स्त्री०) [फा० नोक्] टोंक; अणी. "सखे तूं पातळ पुतळी फोक । नको मारूं नयनाची नोक" (होनाजीबाळ १७८).

नोक-झोक (स्त्री०) नरमी-गरमी. "अशीं भाषणें नोके-झोकेचीं जाटांनींही भाऊसाहेबांकडे साड्गून पाठविली" (पाब ७).

नोक-दार [फा० नौकदाऱ्] अणकुचीदार; कोंपरेदार. "द्रोण केळींचे चाड्गले दोहों काड्याचे नोक-दार लावावे" (साने-पयाव २९१).

नौकर; नौकर (पु०) [फा० नौकर] सेवक; चाकर. "नौकरचे अर्थ नई-

कर. न्यासी आपण नित्य नई करीत जावी" (राजवाडे ६।६३०).

नौकर-शाही (स्त्री०) अधिकारी सेवकवर्गाचें बेजबाब्दार प्राबल्य; प्रबल अधिकारी सेवकवर्ग.

नौ-मुस्लीम नव-मुहम्मदीय; नव-मुसलमान. "इनबारराव कोळी हुजूर पाठविला तो तेथें जाऊन नौमुस्लीम जाला" (जशि १).

नौबत; नौबद (स्त्री०) [अ० नौबत्] घटिका; काळ; डड्का; प्रसङ्ग; स्थिती. "वडिलांतागायत श्रीमन्तांची सेवा केली येथपावेतों. आतां नौबत असी उमटली" (खरे ६।३१६४). "साम्प्रत घरांतील फूट पडल्यामुळें या थरास नौबत पोंढबली" (राजवाडे ७।५०). "होळकरावर हे नौबत गुजरीली सबब खफगीस जागा" (राजवाडे ७ खलप १।२७).

नौरोज (पु०) [फा० नव-रोज] पारशांचा पाडवा.

प

प्याजी [फा० पियाशी] कान्याप्रमाणें गुलाबी रड्गाचा; कन्दर्पकान्ति.

प्यादगान (न०) [फा० पियादगान] अनेक व० पियादाचें] पायदळ.

"पाटीलबावापार्सी वीस पश्र्वीस हज्जार स्वार प्यादगान मिळून आहे" (दिमरा १।२४३). "प्यादगानाची लडाईं समोर लाऊन आपण सडीस्वारीनशी कम्बर्गा मारून फौजेचा मोड केला" (दिमरा १।२५३)

प्यादगी (स्त्री०) पाय-शिपाईपण; पाय-शिपायाचें वेतन. "यांचा रोजपुरा कजा

(= काजीपणा) व नेब-कजा (= दुय्यमकाजीपणा) व प्यादगी टक्के तीनशें साडे सात यास जागा जकात कसबे मज्कूर देविले असेत ” (वाड-सनदा ११२).

प्यादा (पु०) [फा० पियादा] पाय-शिपाई; पायचा माणूस. “ ज्या ज्या वाटा पळून जावयाच्या आहेत तेथें चौक्या ठेऊन, पळतील त्यांस धरून परिच्छिन्न डोचकीं मारणें; सदांर अगर प्यादा न म्हणणें ” (पारसनीस ब्रच ७७).

प्यादें (न०) [फा० पियादा] बुद्धिबळाच्या डावांतील सर्वांत हलकी सोड्गटी.

प्याद्याचा फर्जी = शिपायाचा राजा; रड्काचा राव, बुद्धिबळाच्या खेळांत प्याद्याची अमुक एक घरापर्यंत प्रगती झाली म्हणजे वजीर मेला असल्यास त्यास उठावितां येतें, या गोष्टीस उद्दे-शून वरील म्हण आहे.

प्यादी (स्त्री०) प्यादें पुढें सरकवून राजाचा केलेला कोण्डमारा.

प्यादे-गिरी (स्त्री०) पाय-शिपाईगिरी. “ या प्रान्ताचे तमाम मुसल्मान लोक प्यादगिरीचें कसब (= धन्दा) करून पोठ भरतात ” (राजवाडे ५।६६).

प्यादे-मात (स्त्री०) प्यादी.

प्याला; पेला (पु०) [फा० पियाला] चपक; अक्करा. “ परनार विषाचा प्याला जी जी ” (होनाजीबाळ १७०). “ च्याहा ध्यावयासी प्याले सड्गी (= दगडी) उत्तम, दडस, लवकर न तापेत ऐसे दोन व अगर अदूसेर पाठवून देणें ” (राजवाडे ६।३९२).

पन्जा (पु०) [फा० पन्जा] पांच बोटें व तळहात; हजत अलीचा हात दर्श-

विणारा मिरवणुकींत काठीच्या टोंकाला लाऊन मिरवावयाचा पन्जा; चपेटा.

पञ्जाब (पु०) [फा० पञ्ज = पांच व आव् = पाणी] उत्तर हिंदुस्थानांतील अटकेपासून दिल्लीपर्यंतचा पांच नद्यांचा प्रदेश.

पडदा (पु०) [फा० पर्दा] आडवख; यवनिका; गोशा; मर्यादा; शरम; भीती; स्वर; सतारीचा स्वर-विभाग; आड-पडदा; हुजाभाव. “ कोणतेही एक पडलें अन्तर धन्यास कळलें नाही, इतका पडदा आहे तोंच बरें, इतक्यानें माणूस मर्याद्वन्त असतें ” (मराआ १६). आपल्याशी पडदा स्वप्तीहि नाही ” (साने - पयाव ३०९).

पडदे-नशीन [फा० पर्दा- निशीन्] परपुरुषास आपलें मुस्त न दाखविणारी; गुल्दस्त; गुप्त.

पडदू-पोशी; पडदेपोशी (स्त्री०) [फा० पर्दा पोशी] छपवणूक; आडोसा.

पदर (पु०) [फा० पदर-पिदर] पिता. “ किब्लेगाह रघुनाथराव यांनीं आमचे पदर किब्लेगाह नारायणराव यांसी दगा केला ” (ऐटि ५८). “ विठोजी नाईक देशमुख यांजमध्ये व बयाजीराव आपले पदर यांमध्ये निफाक (= लढा, वैर) होता ” (वाड-सनदा १२०).

पन्हा (पु०) [फा० पन्हा = रुन्द] रुन्दा (विशेषतः वस्त्राची).

पन्हा; पन्हाई (स्त्री०) [फा० पनाह्] छाया; आश्रय. “ प्यार मोहचत-मेहेरचा पन्हा फकिरावर असो दिला पाहिजे ” (पारसनीस- ब्रप ३०८). “ अखेर जमीन्दारांचा जोर पाहून पुन्हा किल्ल्यांत पनाह घेतली ” (दिमरां २।१९४). “ सकारच्या

दुश्मनास पन्हा न व्यावी ” (खरे ७। ३५६७) . “ जी इङ्गजांच्या पन्हा-ईत असतील ” (वाडसमा २। ६५) .

पनीर, पनेर; पनेरी (स्त्री०) [फा० पनीर्] दुधापासून तयार केलेला एक पदार्थ .

पर्गणा (पु०) [फा० पर्गना] जिल्हा; प्रान्त .

पर्गरी (स्त्री०) [फा० पर्गर्] कण्ठी (दिमरा १।७५)-

पर्वान (न०) शीड ज्यास लाविलेले असते तो वांसा (वाड-मा १।२३६) .

पर्मानगी (स्त्री०) [फा० पर्वानगी] भेट करून देण्याबद्दल बक्षीस . “ नाना जवळ उभे रहावयाचे व्याजांचे नाईक आहेत ते पर्मानगी लावितात . पर्मानगी खेरीज पालखी पदस्थांची देखील गांठ पडत नाही ” (खरे ११।६०-५९) .

पर्वर्दा [फा० पर्वर्दा] पाळलेला; बयात आलेला; पालन . “ त्यावर सोनाजीपन्त पर्वर्दा जाले परन्तु वतनावर गेले नाहीत ” (राजवाडे ८।३३) . “ स्वामी रुपाट्टीने पालन करून पर्वर्दा करीत आहेत ” (राजवाडे १।३२) .

पर्वर्दिगार (पु०) [फा० पर्वर्दिगार्] पोषण करणारा; ईश्वर .

पर्वर्श; पर्वरीस; पर्वरिशी (स्त्री०) [फा० पर्वरिश्] पोषण; निभावणी . “ आमची पर्वर्श करणार धनी समर्थ आहेत ” (पदमव ७४) . “ माझी पर्वर्श आपणास मन्जूर आहे की नाही ! (राजवाडे ५।७१) . “ भावाबन्दांची परिवरीश करीत असावी ” (साने-पयाव ४३८) .

पर्वा; परवा (स्त्री०) [फा० पर्वा] आस्था; काळजी; गुमान; भीती .

पर्वानगी; पर्मानगी (स्त्री०) [फा० पर्वानगी] अनुज्ञा; मोकळीक; हुकूम . “ पर्माणगी होत नाही (खरे ११। ५७७१) .

पर्वानगी-रसानगी (स्त्री०) बन्दोबस्त . “ पर्वानगी-रसानगी दुर्वाज्यास गाड्यांची नाही ” (खरे ४।१९९०) . “ पर्मानगी-रसानगी ” (खरे ४। १९८९) .

पर्वाना (पु०) [फा० पर्वाना] आज्ञापत्र; अनुज्ञापत्र; पास .

पर्वाना-अलतम्गा (पु०) [तु० आलतम्घा =सनद, हुकूम] राजाने दिलेली जमीन-बक्षिसाची सनद . “ पर्वाना-अलतम्गा करून घेतले आहेत ” (साने-पयाव २३) .

पर्वेशी (स्त्री०) पर्वरिशी; पोषण; पेन्शन .

पर (नि०) [फा० पर्] पडून्स; पीस .

परन्द; परिन्द (पु०) [फा० परन्दा] पक्षी . “ पांच परिन्दांची शिकार करून आम्बराईतून आले ” (राजवाडे ७। १०४) .

परागन्दा [फा० परागन्दा] विकीर्ण; घरदार सोडून वाट फुटेल तिकडे गेलेला .

परी (स्त्री०) [फा० परी] पडून्स असलेली काल्पनिक वनसुन्दरी; अप्सरा; वनसुन्दरी .

परेशान [फा० परेशान्] चिन्तातुर बँहतबुद्ध; हैराण .

परेशानी (स्त्री०) [फा० परेशानी] सडकट; काळजी . “ दाण्याची महर्गता याजमुळें बहुत परेशानीत आहे ” (पदमव ७०) .

पलङ्ग (पु०) [फा० पलङ्ग्] पर्यङ्क; मञ्चक; उच्चप्रतीची चार-पाई.

पलङ्ग-पोस (पु०) [फा० पलङ्ग्-पोश्] आच्छादन; चादर; गर्द-पोस.

पलाण; पालाण (न०) [फा० पालान्] खोगीर. “ दर्यास पलाण (शिवाजी) राजियांनी घातलें ” (सभासद ५१).

पलाणणें सज्ज करणें.

पालिता (पु०) [अ० फतीला] पेट-लेली वात; बत्ती; तोडा; काकडा.

पश्मी; मस्मी [फा० पश्मीन्] लोंकरी. “ आज्ञेप्रमाणें पश्मी दुलई, अस्तर ताफ्त्याचें, सजाव ताफ्त्याचा सोमा-जीचे गुज्जारतीनें तयार करून सेवेसी पाठविली आहे ” (पारनीस-बप १७).

“ पश्मी रुमाल एक ताम्बडा... पाठविला आहे ” (सरे १११ ५७०१).

पश्मीना (पु०) [फा० पश्मीना] लोंकरी वस्त्र.

पशम (न०) [फा० पश्म्] गुह्यभागा-वरील केस; शण्प; कःपदार्थ. “ ते आमचे स्नेही असतां त्वाणीं तेथें पत्र पाठविलें तर काय पशम उखडलीं ? ” (राजवाडे ६१६१९). “ कोल्हापूर मिरजेच्या किल्ल्यापुढें पशम आहे ” (सरे १२१६२९६).

पशोमान [फा० पशोमान्] पस्तावलेला; दुकस्ती.

पशोमानी (स्त्री०) [फा० पशोमानी] पस्तावा; दुकस.

पस्त; फस्त [फा० पस्त् = जमीन्दोस्त] उध्वस्त; निःशेष; साफ. “ सफेजङ्ग लढाई करून रुणराव खटावकर यास मोडून पस्त केलें ” (राजवाडे १३२). “ वरकड त्याचें लश्कर अवर्ष लुटून पस्त केलें ” (सरे ५१२४०६).

पस्पा [फा० पस्पा] पिच्छेहाट; हटता.

“ तेव्हां पलटणें फौजेच्या मुकाबल्यास ठरूं न सकतां शाडीत पस्पा शाली ” (साने-पयाव ४७९).

पसन्त [फा० पसन्द्] सम्मत; प्रिय; निवडलेला.

पसन्ती; पसन्दी (स्त्री०) [फा० पसन्दी] सम्मती; आवड. “ तुम्ही वरचेवरी लिहितां; परन्तु ज्यांत गोष्ट पसन्दीस पडे, शाहण्याची निशा ह्येसे ऐसें करण्यांत येत नाही ” (राजवाडे ६१३९४). “ पाहिल्या नन्तर पसन्दीस येतील त्या सन्या ” (राजवाडे-रेक्रिप्र ६२).

पसोपेश [फा० पस्-उ-पेश्] हर्कत; अडचण. “ मुलाकातही होण्यास काय पसोपेश आहे ? ” (राजवाडे ११९४५). “ त्यापक्षीं सकारची सातज्मा होय ऐसे अहद-पैमान द्यावयास पसोपेश करणार नाहीत ” (राजवाडे १२१ २२).

पहारा (पु०) [फा० पह्रा] रखवाली; रक्षण; संरक्षकांची तुकडी; चौकी.

पहील्वान; पैलवान (पु०) [फा० पह्लवान्] वीर; मल्ल; कुस्तीबाज.

पाईक; पायक (पु०) [फा० पैक्] जासूद; हलकारा; सेवक.

पाईकी; पायकी (स्त्री०) सेवा.

पाग्या (पु०) रिसाल्याचा अधिकारी. “ आधीं होता वाध्या दैवयोगें शाला पाग्या ” (तुकाराम).

पाग-नीस (पु०) रिसाल्याकडील कारकून.

पागा (स्त्री) [फा० पाय्-गाह्] अन्व-शाला; रिसाला.

पाच्छा; पाच्छाय; पातशाहा; पादशाहा (पु०) [फा० पादशाह्] सन्नाद.

पाच्छाई; पातशाही; पादशाही; पातशा-
हत (स्त्री०) [फा० पादशाही] अधिराज्य;
सम्राट्-वैभव (वि०) सम्राटाचा; सम्रा-
टास शोभेल असा.

पाच् पेच् (पु०) [८ फा० पेच्] डाव-
पेच. "ईश्वरच भामच्या बऱ्यावर अस-
ल्यास त्याणीं वाईट इच्छून होणें काय
व बरकडांनां पाच्-पेच् करून होणें
काय!" (साने-पयाव २).

पाजी [फा० पाजी] हलकट; पागल.
"सक मारितात पाजो! आपल्या आपण
फजीत पावतीठ" (सरे १११८).
"चाकराचा आच व चुगलखोरी या
प्रकारची; व आपली त्या पाजीकरितां
आम्हांवर इतराजी!" (राजवाडे ६।
६०५).

पाय खाना; पै-खाना (पु०) [फा०
पायखाना] शौचकृत्; सण्डास.

पाय ज़मा; पै-ज़मा (पु०) [फा०
पायजामा] सुवार्ग; विज्ञा; तुमान.

पाय-दामा (पु०) [फा० पायदान्]
पक्षी धरण्याचें जाळें; फुसलावेगारा
पक्षी (मराचिथोशा ३३).

पाय-पोस (पु०) [फा० पायपोश] पाद-
त्राण. "सालाचाद्रमाणें ऐन अजन्नन
पायपोसाचे जोडच यापासून घेत जाणें"
(राजवाडे २०१२). "एका महा-
रुद्राची सामग्री राधाचाई काय लागेल
ती पुण्याहून माळाशिरसास पडवीठ
पाठविणं, न पाठवील नरी आमचा पाय-
पोस गेला! तीन महारुद्र करून आम्हीच
श्रेय घेऊं" (पारसनीन-व्रप २७३).

पाय-बन्द (पु०) [फा० पायबन्द]
घोड्याचे मागचे पाय बान्धण्याची
दोरी; मागून पायओढ; शुद्धसत्त्वाचद्द.
"रायगडास वेढा पडला, आपण पाय-

बन्द लावावा म्हणजे ओढ पडेल. राय-
गडाचा वेढा उठेल" (मराचिथोशा
३२).

पाय-माल; पामाल [फा० पायमाल]
तुडवला गेलेला; उध्वस्त; नष्ट

पायमाली; पायमल्ली (स्त्री०) [फा०
पायमाली] तुडवणूक; नाश; नुकमान;
नुकमानभगर्पाई. "आपले सकां-
रची फोज मलक महम्मदखान वगैरे
गेले आहेत त्यांनीं पायमाली केली
आहे" (दिमरा ११५०).

"महादजी गदाधर यांनीं दर्बाराची
जुनी राहटी राखली नाही, याजमुळें
पायमाली आहे" (राजवाडे ८१२०१).
"कामाची पायमल्ली होते" (पारस-
नीन-व्रप २१२). "सर्व आमचें कर्ज
सकांगतून कारभारी देनील तेव्हां काय
पायमल्ली दहा पांच लक्ष रुपये (वजा)
घाटणें ती घालावी" (सरे ९१८५४).

पाय-रव (स्त्री०) [फा० रव = चाल]
प्रवेश "प्रथम चाकरीस येतो म्हणून
नम्रतेनें पाय-रव करून घेतली...
आणि आनां सर्व दौलतेचे धनी जाले
आहेत" (रेटि ११२९).

पाय-रवा (पु०) शिरस्ता. "यापमाणें
पाय-रवा घालून ते हळू हळू वतन्दार
बनतात" (गांगगाडा १५).

पाया (पु०) [फा० पाया] ज्यावर घरा-
च्या भिन्नींचो उभागणी करितात ते
जमिनीतलें बान्धकाम; शिरस्ता. इ

पायाब (पु०) [फा० पायाब] उतार.
"उभयतां यमुना पायाब पाहून बोराडी-
जवळ उतरले" (दिमरा ११२५७).

पार्शी (पु०) [फा० पार्शी] वस्त्र; पोशाक.
पार्शी; पारशी [फा० पार्शी] पार्स प्रान्ता-
तील; सधुंशत्राचे अनुयायी.

पारस्नीस फार्शी पत्रव्यवहार करणारा; मुन्शी.

पालखी (स्त्री०) [फा० पाल्की] विशेष प्रकारची सम्भावित डोली.

पालखी-नशीन पालखीचा ज्याला मान आहे असा बडा सर्दार. " त्यांचे पुस्त-पन्हाईस आणखी दोन पल्टणें व एक इड्यज्ज मातवर पालखी-निसीन ऐसे गेले " (मदचा ११६७).

पालाण (न०) [फा० पालान्] खोगीर.

पालाणणें जोडणें; सज्ज करणें. " पालाणिले रथकुञ्जर " (मुक्तेश्वर-आदिपर्व २९।६५). " पालाणारे सकल सैन्य " (मुक्तेश्वर-आदिपर्व ४७।१११). " रत्नमर्णाचीं बाळलेणीं । पालाणिलीं अरुवार " (मुक्तेश्वर-सभापर्व ४१७).

पास (स्त्री०) [फा० पास] काळजी; आस्था. " मदारुल-महाम दुरन्देश आहेत, नचावाची पास त्यांस सर्वोपरी आहे " (राजवाडे ५।७९). " ही दानाई ईश्वरानी ज्यास बक्षीस केली त्यांचे सखुनाची पास ठेवणें लाजीम " (राजवाडे ५।८६).

पासद्ग (न०) [फा० पा-सद्ग] तरा-जूंतला विषमपणा काढून टाकण्याक रितां एका पारड्यांत घातलेलें वजन; धडा. " मयसभा उपमे तुळितां गगनांत स्वर्ग पारडें वरुनें. विश्वकर्म्यानें धरुनी मुष्टीं । पासद्गा घातले तेतीस कोटी । तरी न बैसे तळवटीं । हळुवटपणें अद्यापी " (मुक्तेश्वर-सभापर्व २।७०). -च्या पासद्गास न येणें, न पुरणें=त्या मानानें अगदींच कमी योग्यतेचें असणें.

पिजिरा [फा० पिरीरा] मन्जूर. " त्याचे योगक्षेमाविशी तुम्ही हुजूर अर्ज कराल

त्याप्रमाणें पिजिरा होईल " (राजवाडे २२।६२).

पिरी (स्त्री०) [फा० परी] वार्धक्य.

" त्यावरी (अब्दुल-सलाम ऊर्फ विसा नी राम यानें) नियत धरिली जे आपला पिरी-वक्त जाला, आतां मक्केस जावें " (भाईसम १८३४ पावू १४४).

पिस्ता (पु०) [फा० पिस्ता] एकप्रकारचें फळ.

पीर (पु०) [फा० पीर] वृद्ध; साधू; समाधी; खुळा. वेडा-पीर=खुळा; भ्रमिष्ट.

पीर-जादा (पु०) [फा० पीर्सादा] साधु-पुत्र. " त्या ठिकाणीं हुसैनीस हेच म्हणून मशायख पीर-जादा आहे " (राजवाडे ५।११२).

पील (पु०) [फा० पील्] हत्ती.

पील-खाना; फील-खाना (पु०) [फा० पील्खाना] हत्तीशाला. " पील-खाना व अस्तबालास व उण्टांस दाणा नाही; फाके गुजरातात " (राजवाडे १।५४).

पील-बाला [फा० बाला=उश्ची, बान्धा] हत्तीमारखा उन्च व लहू बान्ध्याचा (घोडा).

पुस्त; पोक्त [फा० पुस्ता] पक्क. " जो विचार करणें तो पुस्तच कराल " (जोरा १२३).

पुदिना (पु०) [फा० पूदिना] एक सुगन्धी भोज्य व औषधी वनस्पती; हिं गी चटणी करिनात.

पुर्कस (पु०) [फा० पुर्कश] लढाई; तण्टा. " तरी पुर्कस-बखेडा पडल्यास खावन्द प्रतापी आहेत " (ऐटि ३।४२).

पुर्शिदा; पुर्सिदा (स्त्री०) [फा० पुर्सीदा =पृष्ट] चौकशी; विचारणा. " साम्प्रत पुन्हां सर्कारांत पुर्सिदा जाली " (दिमरा २।१८२).

पुरांसि (स्त्री०) [फा० पुरांसिश्] विचारणा; विचारपूस. “ हल्ली चिन्तोपन्त, बाळाजीपन्त, जयरामपन्त यांस पुरांसि सा सर्कारांतून होत आहेत ” (सरे १०१ ५०२९).

पुरेजात [काखानेजात, किल्लेजात याप्रमाणे अनेक व० पुग या शब्दाचे] पुरे; पेठा. “ राजश्रीनीं परलोकसाधन करिनांच तमाम पुरेजात व काखाने व राजमान्द्रीं चौक्या ठेऊन बन्दोबस्त केला ” (ऐटि ११६५).

पुलावा (पु०) [फा० पिलव्] मांस घातलेला मसाले-भात; बिर्याणी.

पुसणे [फा० पुस्-सं०पृश्] विचारणे.

पुस्त; पुस्त (न०) [फा० पुश्त्] पिढी. “ एथील कुळकर्ण...यांचे सात पुस्तांपासोन चालत आले आहे ” (राजवाडे २२१७५). “ याजप्रमाणे भोगोटा तीन पुस्त करीत आलों ” (वाडकैफियती १०४).

पुस्तङ्ग (न०) [फा० पुस्तङ्क्] घोड्याच्या पोटाखालून जाणाऱा जिनाचा पट्टा; तङ्ग (राजवाडे ६११६)

पुस्त-गर्मी (स्त्री०) [फा० पुश्त्-गर्मी] मनःपूर्वक साय; उपराळा; पाठराखणी “ राव पन्तप्रधान यांच्या फौजा कुम्पनीचे जमीयतचे पुस्तगर्माविर पेशकदमी करून जाणे जखर ” (सरे ४४३४). “ तुम्ही मागे पुस्तगर्माविर राहून फौजेस इद्रथजाकडे रवाना व मामूर (सस-साहित्य) करावे ” (राजवाडे १०१२७८).

पुस्त-दर-पुस्त [फा० पुश्त्-दर-पुश्त्] पिढ्यानपिढ्या; वंशपरम्परा. “ सालाबाद पुस्त-दर-पुस्त खाऊन हमशा

हजत जील-सुभानी यास दुवा करीत जाणे ” (राजवाडे १५१८३).

पुस्त-पन्हा; पुस्त-पन्हाई (स्त्री०) [फा० पुश्त्-पनाह्] पाठ-राखण; पाठ-पुरावा; उपराळा; साहाय्यक फौज. “ त्याची पुस्त-पन्हा आपणाकडूनही वरचेवर व्हावी ” (सरे ८१११९). “ फौज व आड्ये यांनीं वसईची पुस्त-पन्हाई करावी ” (मदचा ११६७). “ त्यांचे पुस्तपन्हाईस आणखी दोन पल्ले व एक इद्रथज् मातबर पालखी-निशानि ऐसे गेले ” (मदचा ११६७).

पुस्तैन दोन पिढ्या. “ दोन्ही रियासती पुस्तैनपासोन येऊ; जुदाई नाही ” (राजवाडे ७११५१).

पूर [८फा० पुर्] पूर्ण. “ सजानपूर आहो तें कळतच आहे ” (राजवाडे १२१ ७०). “ पैकेपूर होऊन पार उतरोन गेला ” (दिमरा ११२७३) “ सर्व गाष्टीनें तुम्ही पडे फाजल आहां व सर्व किताब जाणून अकल-पूर ” (राजवाडे ३१८६).

पूल (पु०) [फा० पुल्] नदीचे पात्र ओलाण्डणारा उन्चावरून बान्धलेला रस्ता.

पूस-गवस (स्त्री०) [८ अ० घौस्] सोल-चौकशी. “ येथें आल्यावरी शत्रूस पूस-गवस करून पारिपत्य करितील ” (दिमरा ११२९७).

पेच्च (पु०) [फा० पेच्] पीळ; स्क्रू; मळसूत्र; अडचण; सडकट; मळयुद्धांतील बन्दीस. पीळ-पेच्च = वक्रता; कुटिलता. “ ज्या राजकारणांत पीळ-पेच्च असेल त्या कामांत मी येणार नाही ” (राजवाडे १११४८).

पेच-पाच (पु०) सड्कट; अडचण.

“एकाएकी भलती गोष्ट आम्ही करीत नाही; कां कीं मार्गाल पेच-पाच बहुत आहेत” (साने-पयाव).

पेचणें पेचांत धरणें. “त्यासी हरएक जाच-सालीं पेचून मकूल करीत नाही हें अपूर्व आहे” (राजवाडे १३१९).

पेदा (पु०) [फा० पयादा] प्यादा; पाईक (इम ७).

पेरोज (पु०) [फा० फिरुजा] रत्न-विशेष. “पुष्कराज, पेरोज, हिरे” (मुक्तेश्वर-आदिपर्व ३११८).

पेला (पु०) प्याला.

पेश [फा० पेश] पुढें; उन्नत; वजन्दार; यशस्वी. (खी०) वग; वजून. “इराणीस पेश होऊं न देता. अगदीं नस्त-नाचूद करवा” (पाव ६). “जगु-ल्किशोर पठाणापाशीं पेश आहे” (राजवाडे १११११). “घाटगे यागीं आपली कन्या शिन्दे यांस दिली, त्याजमुळें बहुत पेश आहेत” (खर १०१५३६१). “मग यांचेपुढें कोटून बाजी पेश होईल !” (राजवाडे ३६। ३३१). “राजाजी यांची पेश नवा बाजवळ विशेष आहे” (राजवाडे ५। २४).

पेश-कदमी (खी०) [फा० पेशकदमी] पुढें पाऊल टाकणें; प्रगती; पहिली हाल-चाल; युद्धाची हाल-चाल; आगळीक. “दिवसेंदिवस त्याचे फौजेची पेश-कदमी आहे” (राजवाडे ६। ४३७). “जितका मुलूख आपले काबूंत घेईल तितका पुर्णेपणें बन्दो-बस्त करून, मग पुढें पेश-कदमी करणें ठीक आहे” (दिमरा १११८०). “आम्हांकडून अन्तर नसतां तिंकडून पेश-कदमी घाली तेव्हां इकडून पेश-

कदमीची ततूद करणें प्राप्त झालें” (खर ८। २०२८) “सकारच्या फौजेनें पेश-कदमी केव्हास ठीक दिसत नाही” (खरे ९। ४४६७).

पेश-कबज (न०) [फा० पेशकबज] कट्यार “तिणें पेश-कबज चालविलें तें माणडीवर लागू जाहलें” (रोटे १। १६) “हमदानीनें पेश-कबज पोटांत चालवून मीर्जा सफीखानास मारून टाकितें” (दिमरा १। १४४).

पेशकस; पेशकशी (खी०) [फा० पेशकश] उगयन; नजागा; सण्डणी. “त्या फौद्वर पातशाहानीं दस्कन केलें कीं माकूल पेशकस सकारांत दिवळिया देऊं” (दिमरा १। २४०).

पेशकशात (खी०) पेशकशी. “कित्तूर-कर यांजकडील पेशकशातचा जाच-साल जाला” (राजवाडे १९। १०२).

पेशकार (पु०) [फा० पेशकार] मदत-नीस; नायब; मुतालीक.

पेशकारी (खी०) [फा० पेशकारी] नायबी; मुतालीकी. “यास्तव कालिका दासास सफाशिकन-खानाची पेशकारी साङ्गितली” (राजवाडे १। ५४).

पेशखाना (पु०) [फा० पेशखाना] प्रवासात अगोदर पुढें पाठवावयाचें डेरें वगैरे सामान.

पेशखेमा (पु०) [फा० पेशखेमा] पेशखाना, पुढें पाठवावयाचें मुककामाचें व बिन्हाडाचें सामान. “नेरल्याहून पांच कोस तेथें पेशखेमा पाठविला आहे” (दिमरा १। ८६).

पेशगी; पेशगी; पेसकी (खी०) [फा० पेशगी] आगाऊ दिलेली खर्चा; इजा-य्यापेकीं आगाऊ द्यावयाची रक्कम. “स्वारास एकेक महिन्याची पेशगी

बिलाकसूर देणें ” (राजवाडे १३७).
 “ नवाव निजाम अल्ली खान संस्थान-
 च्या पेशकीचा ऐवज वसूल करि-
 तात ” (खरे ११५८३).
 पेश्दस्ती (स्त्री०) [फा० पेश्दस्ती] व्यवस्था,
 पैरवी. “ मोहिवांकडून असें अमलांत
 येत असतां सकारतर्फेन पेश्दस्ती होत
 नाहीं ” (राजवाडे १०१२८).
 पेशमान [फा० पेशमान्] पस्तावलेला;
 दुकखी; पशोमान. “ खान...खामीची
 खन्न चित्तात आणून पेशमान जाहला ”
 (चित्रगुप्त २५).
 पेशमानी (स्त्री०) [फा० पेशमानी]
 पस्तावा; दुकख. “ सर्वानां तीर्थरूपाचे
 आज्ञेचे तावीन ग्हावें हें ज्यास अमाम्य
 त्याजकडेच पेशमानी, बुद्धिदोष, दूषण ”
 (चन्द्रचूड-दत्तर ११३९).
 पेशफत [फा० पेशफत्] यशस्वी. “ यांची
 गोष्ट पेशफत जाली नाहीं ” (राज-
 वाडे ५१६५).
 पेश्वा; पेशवा [फा० पेश्वा] सामोरे;
 इस्तकवाल; (पु०) पुढारी; पन्तप्रधान.
 “ पाटील बाबा तीन चार कोत पेश्वा
 जाऊन परस्परें भेटी जाल्या ” (दिमरा
 ११२८३).
 पेश्वई (स्त्री०) [फा० पेश्वाई] सामोरे
 जाणें; प्रधानकी; भट-शाही. “ दीक्षित
 महाराजांस दिल्ली शहगत आणण्या-
 करिनां लवाजम्यासह पेश्वाईस जाऊन
 आणजेबद्दल चादशहाचा मला हुकूम
 जाला होता ” (राजवाडे १११७२).
 पेश्वागिरी (स्त्री०) प्रधानकी “ पेश्वाय-
 गिरीचीं वखें तुम्हांस देतो ” (भाइसम
 तृसवृ ९०).
 पेश्वाज (पु०) [फा० पेश्वाज्] पुढें
 झुला. असलेला झगा (विशेषतः

स्त्रियांचा). “ बायकांवर नगनगोटे
 होते ते आणविले; दोन दान पेश्वाज
 मात्र ठेविले ” (राजवाडे ५११०).
 पेशजी [फा० पेश्-अझी] पूर्वी; मागे.
 “ पेशजी भिस्त रोजा ” = गीस रोजा-
 पूर्वी (इम ६६) “ पेशजी आपलीं पत्रें
 आलीं व हालीही तुमचीं पत्रें आलीं ”
 (राजवाडे ८१२२२).
 पेशन्देश; पेशन्देशा (पु०) पेशन्देशी
 (स्त्री०) [फा० पेश्-अन्देशी] पूर्व
 विचार; दूरदृष्टी; पूर्ण विचार “ तम्ही
 त्यास साड्गोन कोते अन्देशानें न
 वर्ततां पेश्-अन्देश पाहून वतंत ऐसें
 करणें ” (खरे ११७७६). “ तीं मनुष्यें
 अल्पबुद्धी, पेश्-अन्देशीनें पाहून पुढील
 कतव्याथें ध्यानांत येत नाहीं ”
 (खरे ११४०५). “ चित्तीं पुरता पेश्-
 अन्देशा आणून ठराव करणें तो करावा ”
 (खरे १२१६२००).
 पेशा (पु०) [फा० पेशा] धन्दा; वृत्ती,
 पाण्ढर पेशा=गैर मजुरांचा व गैर-शेत-
 कऱ्यांचा वर्ग. शागिर्द-पेशा=तेवकवर्ग.
 पेशामद् (स्त्री०) [फा० पेश्-आमद्]
 प्रगती; बढती. “ काम मोठें, हौसला
 थोडा; कसेही करून पेशामद् करावी
 म्हणून बोलावयास जातात ” (राज-
 वाडे ५१११). “ आपले जातीचे पेश्-
 आमदीवर दृष्टी दिलियास खावन्दाचे
 दौलतीस धक्का बसेल ” (राजवाडे
 ५१७६).
 पेशनि [फा० पेशनि] पूर्वी (वाड-मा
 ११३५).
 पेस्तर [फा० पेश्त्] पुढें, पुढील.
 “ आपण उज्जनीस साल-मज्जुरी
 छावण्या कराव्या, पेस्तर सालीं शत्रू
 आपण पडातच आहों ” (पाब २२).

पेहरण; पैरण (न०) [फा० पैरह्न]
सद्रा; सॅल कुडतें.

पेहरणें; पेहेरणें परिधान करणें.

पेहराव (पु०) पोशाख. “ कलावन्तीण...
उच्च पेराव करून साबाजी अनन्ताच्या
घराप्रती जाण्यास तयार जहाली ”
(भाइसम १८३२ भावृ २११)

पैगम्बर (पु०) [फा० पैघाम्बर्] प्रेषित;
इस्लाम-संस्थापक मुहम्मद.

पैगाम (पु०) [फा० पैघाम्] सन्देश;
सन्धान; बोलणें. “ श्रीमन्ताकडून पृथक्
पृथक् पैगाम येतात ” (राजवाडे १।
२३). “ मुम्बईकर जनराल याणीं
केलासवासी बाजीरावसाहेब यांसी
दोस्तीचा पैगाम केला ” (सरे ७
३५६२).

पैगामा-पैगामी (स्त्री०) बोलाबोली;
जाबसाल; प्रश्नोत्तर. “ दोन चार
रोज पैगामा पैगामी जाली ” (राजवाडे
२०।३८).

पैगामा (पु०) ढवळाढवळ; धुमाकूळ.
“ अशी ताकीद देवावी कीं तुमचे
फौजेपैकीं कोणी पादशाही मुलखांत
पैगामा करूं नये ” (राजवाडे ८।७७).

पैजारा (स्त्री०) [फा० पैझार्] पायनाण.
“ तुका म्हणे ऐशा नरा । मोजून
माराव्या पैजारा ”.

पैदर्पें [फा० पे-दर्-पे] एकामागून एक;
लागोपाठ. “ पैदर्पें विनन्तिपत्रें सेवेसी
पाटवितां ” (दिमरा १।८). “ तुम्हीही
मिरापूरचे फौजेची चातमी पैदर्पें आणून
ठाणियांत बहुत सावधपणें असत जाणें ”
(राजवाडे ६।५५२).

पैदा [फा० पैदा] व्यक्त; उत्पन्न; सम्पा-
दित. “ काणवानी मस्ती पैदा करून ”
(इऐ ५।१००).

पैदा-गिरी (स्त्री०) उकळणूक; वसूल.
“ दरीं वरून पनालेस विजापुराहून एक
हवाल्दार गैरमहसूल पैदागरी कबूल
करून आला ” (इ ऐ ५।१००).

पैदास ; पैदास्त (स्त्री०) [फा० पैदाश्]
उत्पन्न; फायदा; उपज; निपज.
“ आरमारास तन्खा मुलखांत नेमून
द्यावा; पैदास्तीवरील नेमणुकोमुळें साहु-
कारांस उपद्रव होऊन साहुकारी बुडेल ”
(मराआ ३६).

पैबन्दी (स्त्री०) [फा० पैबन्द= सम्बन्ध]
बन्धन; व्यवस्था. “ स्नेहाचे वृद्धीची
पैबन्दी करीतच आहों ” (दिमरा
१।३९).

पैमास ; पैमाशी (स्त्री०) [फा० पैमा-
श्] मोजणी; जमीन मोजणी व
नोन्दणी.

पैरवी (स्त्री०) [फा० पैरवी] अनुयय;
पाठलाग; व्यवस्था; विचार; ढवळा-
ढवळ. “ कितेक हुजूर येणार ते ना-
उमेद होऊन केलेली पैरवी सोडनील ”
(राजवाडे १२।६७). “ तदुत्तर महा-
राजांनीं राज्याचा बन्दोबस्त करावयाची
हिम्मत धरिली आगि पैरवीस लागले ”
(चित्रगुप्त ७५). “ हें वृत्त बादशाहा
यास श्रुत होनांच पैरवी केली जे
सम्भाजी राजे यांचा गौरव केलियानें
पातशाही बुडते ” (चित्रगुप्त १३८).
“ पुढें ते कागद हस्तगत करून घ्यावेत
या पैरवीत आहेत ” (सरे ९।५०२२).
“ चट्टकडून तडग करून सुशकीत पुन्हां
पैरवी न करीत ऐसें केलें असतां पात-
शाहीत नक्श ” (दिमरा १।६३).

पैलवान (पु०) पहीलवान पहा.
पैल्द ; पहिल्द (पु०) [फा० पह्लू] बाजू
(विशेषतः रत्नाची).

पैलुदार घासून पैलू पाडलेलें (रत्न).

पैवस्त होणें पोहोंचणें.

पैवस्तगिरी (स्त्री०) पोहोंचणूक; "पैवस्त-गिरीपासून" (वाड-बाबा २।७४).

पैवस्ती (स्त्री०) [८ फ० पैवस्त्] पोहोंचणूक; येणें; दाखल झाल्याची नोन्द; दाखला "पुन्हां खुशकींत त्यांची पैवस्ती न होय ऐसें जालें असता सर्वास चाड्गलें" (दिमरा १।४४).

पैहम; पैहाम [फा० पैहम्] वारंवार; पैर्पै. "याचे बयान मुफसल पैहम आं साहेब स कलमी करण्यांत आले" (साने-पयाव ४७८). "चुनाचे पैहाम आं साहेबीं अन्देशा दिलांत आणोन कलमी करावें ऐसें नाही" (साने-पयाव ४६५). "तेथील वर्तमान पैहाम रवाना करीत जावें" (राजवाडे ५।१०५).

पोक्त; पोखत [फा० पुरुता] पक; प्रौढ; थोर; अनुभवीक; सज्ज; मज्बूत; पक्का. "जमाव पोखता केला" (चित्रगुप्त ७९). "जो मन्सबा करणें तो पोक्ताच करावा" (राजवाडे ८।१६२). "तुम्ही पोखत, बहुत पाहिलेले असे असोन अशा गोष्टी कशा होऊं दिल्या!" (ऐकिप्र ६६). "इकडून आम्हां फौज-सामान पोखत कडून निघतों" (मराचिथोशा ५४). "मनुष्यें पोक्त्या ठिकणीं ठेऊन स्वस्थ रहावें आणि पुढें उद्योग करावा" (सरे १।१९१).

पोक्तगी; पोखतगी (स्त्री०) [फा० पुरुतगी] पक्कता; मज्बुती; कायमी. "आपले स्नेहाची पोक्तगी करावी" (दिमरा १।३).

पोत (न०) [फा० पूद्] वीण; विणार्ई. पोतदार; पोतेदार (पु०) नाणेपारसी.

"पोतदार याणीं पारस करावी" (वाड-सनदा १२५).

पोतदारी; पोतेदारी (स्त्री०) पोनदाराचें काम.

पोतनीस (पु०) "पोतनीस याणीं पोते-जमा-सर्च लिहिणें करावें; नजर-पेशकशी जमा करावी" (वाड-सनदा १२५).

पोते (न०) [फा० पोता] तिजोरी; कोथळा. "जें देणें तें वगतीनें यावें अगर पोत्याहून रोस ऐवज यावा" (सभासद २४). "हजार रुपये जमा-पोता जाले" (राजवाडे ६।१५९).

पोफळ (न०) [फा० पूफळ-अ० फौफळ] सुपारीचें फळ.

पोलाद (न०) [फा० पूलाद्] तिखें.

पोलादी पोलादाचा.

पोशाख; पोशाक (पु०) [फा० पोशाक्] पेहराव.

पोशाखी पोशाखाचा; दिखाऊ; डामडोली. "पोशागी सनमें" (सभासद २६).

पोशिन्दा (पु०) पोसणारा; पालनकर्ता. "लास मरोत पण लासांचा पाशिन्दा न मरो" (राजसंन्यास ७३).

पोशीदा [फा० पोशीदा] आच्छादित; गुप्त; गैर-माहीत. "पंतप्रधान यांसी घोरोब्याचा प्रकार पोशीदा नाही" (राजवाडे ५।१४५).

पोशीस [फा० पोशिश्=आच्छादन] गुप्त. "कित्येक पोशीस मस्लतीच्या मज्मुनावास्ते अजम राघो विद्वल यास फिरस्ताद केले असत" (साने-पयाव ३८७).

फ

फक्त; फकस्त [अ० फकत्] मात्र; केवल.

फकिराणा (पु०) [फा० फकीराना] दानधर्म; फकिराच्या चरितार्थासाठी दिलेलें जमीन-इनाम. " कार्किर्दी-दर-कार्किर्दी फकिराणा चालला असे; सदहूर्प्रमाणें चालवणें " (राजवाडे १५१ १३१).

फकिरी (स्त्री०) [फा० फकीरी] दारिद्र्य; भिक्षुवृत्ती; भीक; फकिरासम्बन्धी. " गारपीरचे लष्करांतील शिपाई व गडगाधर शास्त्री याजकडील माणसें मोहरमची फकिरी मागावयास आले; सबब मशार्निल्लेनीं लष्करवाले यांस रुपये दहा व शास्त्री यांजकडील माणसास पांच एकूण पन्धरा रुपये दिले " (साने-पयाव १२६).

फकीर [अ० फकीर्] दरिद्री; भिक्षू; भण्डग.

फकीर-फुकरा [अ० फुकरा अनेक व० फकीर चें] गरीब लोक.

फज्ज (स्त्री०) [अ० फज्ज] सकाळ.

फज्जल (स्त्री०) [अ० फजल्] रुपा. " खुदाचे फज्जलनें इतकियावर इद्म-जाची तम्बी होईल " (राजवाडे १९१ १०५). ' खुदाच्या फज्जलेकडून त्याचीही तम्बी अन्-करीष (=लौकरच) होईल " (राजवाडे १०१९७). " फज्जल-इलाही, घरचाही बन्दोबस्त सातर्सा " (राजवाडे ७१५२).

फजीत (स्त्री०) [अ० फसीहत्] अपमान; मानसाण्डना; मानसाण्डित, फजीत पावणें, होणें =मानसाण्डित होणें.

फजिता; फज्जा (पु०) फजिती (स्त्री०) [अ० फसीहा; फसीहत्] अपनिष्ठा.

फजीत-खोर नेहमीं हसें करून घेणारा. " छी म्हणतां येसिल चोरा फजीत-खारा दारापार्शी । मत्यनी हा मोठा वाट, कळं नको थाट, मारला जाशी " (रामजोशी ८२).

फत्ते (स्त्री) [अ० फह्] विजय; यश; यशस्वी; सही. " ईश्वरें अशा तऱ्हेनें आमची फत्ते करविली " (राजवाडे ८१५). " स्वामींचे पुण्येकरून जगा फत्ते जाहली " (सरे ११३). " दीन प्रतिदीन फत्ते-वर्तमान लिहीत जाणें " (वाड-शाळ १६).

फत्ते-जड्ग बहादूर एक पदवी (मरा-चिथोशा ५२).

फत्ते-नसीब [फा० फत्ह-नसीब] विजय-शाली. " फत्ते-नसीब व साहेब-हिम्मत आहेत; करितां हरएक प्रकारें फिरङ्गियाचे फौजेस तड्ग करितील " (चिग १९).

फत्ते-नस्रत (स्त्री०) [अ० नुस्रत्] यश; विजय. " माहिचांच्या फत्ते-नस्रतीच्या कित्येक सवरा कलमी केल्या त्या माळूम होऊन खुशक्क जालों " (ऐटि २१६५).

फत्ते-बाजी (स्त्री०) यश; विजय. " शिन्दे यांजकडील फत्तेबाजीचें वर्तमान तुम्ही लिहिलें " (सरे ८१३७३).

फन्द (पु०) [फा० फन्द्] फसवणूक; कौटिल्य; वाईट नाद; बण्डाळी. " फसाद लाम्बविणें मुासब नाहीं; ज्याप्रकारें फन्द मोडेल तें करावें (राजवाडे ५११७७).

फन्द-फरेब (पु) [फा० फरेब] = फा० फन्द्] कौटिल्य. " ब-फज्जल-इलाहि औं

मेहेर्बा दूरन्देश व कुलाहपोश याचे फन्द-
-फरेबास खूब वाकीफ " (साने-पयाव
४६३).

फन्द-फरेबी कुटिल; धूर्त; लबाड; मकरी.
फन्द-फितुर (पु०) कट; स्वामिद्रोहाचें
कारस्थान; दगा.

फन्दी कुटिल; कुनादी. "दोघेही फन्दी व
मकरी; त्यांची उपेक्षा करणें सलाह
दौलत नाही" (राजवाडे १९१००).

फन्ना [अ० फना = नाश] नष्ट;
उध्वस्त; फस्त.

फन्ना-बाजी (स्त्री०) नाशकारक खेळ.

फर्गोल (पु०) [फा० फर्गूल] रूदार
अडगरखा; पायघोल वर-झगा. "सक-
लाद् न मिळे यास्तव स्वामीचा फर्गोल
पाड्धरता पाठविला असे" (राजवाडे
८१२०).

फर्जन्द (पु०) [फा० फर्जन्द] मूल;
पुत्र; दासी-पुत्र. "लेंकरा-फर्जन्दा-
सुद्धा" (राजवाडे १५१२७९).

फर्जी (पु०) [फा० फर्जी] बुद्धिबळां-
तील वजीर.

फर्द; फरद (स्त्री०) [अ० फर्द] एकेरी
वख; शालीचें पान; एकेरी पत्र. "येथें
जागिरीची फर्द लिहून घ्यावी तरी
आपणापार्शी मोहरही नाही आणि तुम-
चाहि काहीं आश्रय दिसोन येत नाही"
(राजवाडे ८१२१७). "फर्सी व-
कायाच्या फर्दा दररोजच्या पाठविल्या"
(दिमरा ११२४).

फर्मान (पु०) [फा० फर्मान्] आज्ञा;
राजाज्ञा; आज्ञापत्र. "यांसही फर्मान
आला आहे" (राजवाडे ८१२१७).

फर्मान-बाडी (स्त्री०) दर्बार-डोरा,
बन्नाचा दर्बार. "त्यानें बलमगडसन्निध

येऊन फर्मान-बाडी उभी करून फर्मान
खिलत घेतला" (राजवाडे ६१५९२).

फर्मावणें [८फा० फर्मा] हुकूम करणें;
करणें. "रविवारी कूच करून पेडापुरावर
मुकाम फर्मावणार" (राजवाडे १११५६).

फर्माशी [फा० फर्माशी] मागणी; एक
पट्टी; मुद्दाम तयार करविलेला; चाड-
गला; इर्साळ. "गाबगन्ना स्वार वसु-
लास गेले त्यांचा सवर्ष रोज व खुराकी
किरकोळी फर्मासी वगैरे पांच हजार"
(सरे १११५९१४). "वेठ-वेगारी फर्मा-
यसी देखील ठाणेंपट्टी" (राजवाडे १५१
१३५). फर्मासी चोप= संपूस मार.

फर्मास (स्त्री०) [फा० फर्माश्] हुकमी;
हुकमी वस्तू; इर्साळ; उत्तम. "श्रीमन्त
स्वामीची फर्मास दिह्छीहून आणिली...
पांच पोरी उत्तम आणविली" (राज-
वाडे ३११५०). "काशीचा गुलाब
साखरकन्दाची गैर-जुराती; उत्तम
फर्मास जुरूर खाना करणें" (राजवाडे
११२४८).

फर्श; फरस (पु०) फर्शी; फरस-बन्दी
(स्त्री०) [अ० फर्श] लायांची जमीन;
बेठक. "चबुच्यावर फर्श केला होता
तेथें बसलों" (राजवाडे ५१७).
"रोशन महालाचें सहजामध्यें चान्द-
णीचा फर्श होऊन (नवा २) बरामद्
शाले" (राजवाडे ५१२००). "सन्ना-
मण्डप व भोंवतालचा फरस" (राज-
वाडे १४१५६).

फर्सावा (पु०) [८अ० फर्श= बिछायत]
फरासतान्याचें सामान (सरे ५१
२६२८).

फर्हत (स्त्री०) [अ० फर्हत] आनन्द. "हमेशा
खत-किताबत फर्हत जादा करीत
जावी" (साने-पयाव ४६७).

फर्हत-नमत [फा० फर्हत्-नमत] आनन्द-
दायक. "आँ साद्देबांकडून खत फर्हत-
नमत आलें" (राजवाडे १०५).

फरागत (स्त्री०) [अ० फराघत्] मुकता;
स्वास्थ्य; आराम; स्वस्थ; स्वस्थपणानें.
" फिस्तीचा मुकद्मा, तर अलीजाह
यांचा मसोला. या पासोन फरागत
होऊन त्याचाही फैसला करण्यांत
येईल " (राजवाडे ५११३०).

फरामोश [फा० फरामोश्] विसरलेला.
" या दोन्ही बाबती फरामोश करून
आमची मुखालीफत कबूल कराल तरी
बाद या मोहिमेचे आम्हांस कर्नाटक
पायां घाट जवळ असे " (चिरा२३).
फरामोशी (स्त्री०) [फा० फरामोशी]
विसर. "यास फरामोशी केली न पाहिजे"
(पारसनीस-ब्रप २३४).

फरास (पु०) [अ० फराश्] बिछायत
घालणारा.

फरास-खाना (पु०) [फा० फराशखाना]
राहुट्या, शामियाने, जाज्रमें खुर्च्या
वगैरे सामान अगर तें सामान ठेव-
ण्याची जागा.

फरीद् [अ० फरीद्] एकटा; सडा; जरिदा;
फटिङ्ग.

फरेब (पु०) [फा० फरेब्] कौटिल्य.
" तन्हेतन्हेचे मकर व फरेब दाखऊन "
(साने-पयाव ४६५).

फरेबी लबाड; कुटिल. "टोपीकरांची जात
बेइमान व फरेबी " (साने-पयाव
४६६).

फरोक्त; फरोक्ती (स्त्री०) [फा० फरोख्त]
विक्रय; विक्रीत. " निमे तकसीम दरो-
बस्त फ़ोख्त दिली " (चन्द्रचूड दसर
११९९). " फ़ोखती केली असे " (राजवाडे १३१२२).

फलाखी (स्त्री०) [फा० फराखी] समृद्धी;
विपुलता. " पातशाहास अर्जी श्रीम-
न्ताची पोटगी-फलाखी याची मान्य
केली " (राजवाडे ६१५५९).

फलाणा (पु०) [फा० फलान्-अ०
फुलान्] अमुक. " स्वामी तो परम-
हंस ! सुखदुःखातीत स्वामी असतां
क्षणक्षणां फलाण्यानें फलाणें जाहलें,
हत्तीमुळें फलाणें गेलें याप्रकारें लिहून
पाठवितात याचा विचार काय ! " (पारसनीस-ब्रच ३२).

फवारा (पु०) [अ० फवारा] जलो-
त्क्षेप; कारन्जे; हजान्याचें तोण्ड.
" फवारे रुप्याचे व ताम्ब्याचे मजालस
पाहून लावीत जावें " (साने-पयाव
२८६).

फस्त (स्त्री०) [अ० फस्द्] शीर तोडून
रक्त काढणें. " हकिमांती फस्त सोड-
विली, तत्क्षणां प्राण नियोन गेला " (दिमरा १२५१).

फस्त उध्वस्त. पस्त पहा.

फस्ली [फा० फस्ली] हड्गामी; मोसमी;
अक्वरांनें मुरू केलेला (शक्र); फस्लींत
६४९ मिळविले कीं विक्रम संवत्
मिळतो. शहाजहाननें दक्षिणेंत मुरू
केलेल्या फस्लींत ५९० मिळविले कीं
इसवी सन मिळतो

फस्ली साल (न०) [फा० फस्ली साल]
पिकाचें, उत्पन्नाचें वर्ष.

फस्सल; फसल (स्त्री०) [अ० फस्ल्]
मोसम; हड्गाम. " अम्ब्याची फसल
यारमाही चालती करितों " (राजवाडे
७१२१०). " स्वराज्याचा अम्मल फस-
लीचे फसलीस...फडच्या करीत जाण्या-
विषयी जागरिदार व आमल ज़मीदा-

रास इनायत-नामे व्हावे ” (राजवाडे ५१९५).

फहमिन्दा; फामिन्दा [फा० फहमन्दा] जाणता; तर्बेज. “ कोणी जमीदारीचे कसबांत फहमिन्दा न जाहला ” (राजवाडे १९१०५).

फाका (पु०) [अ० फाका] उपास. “ दिवसेंदिवस अन्न मिलेनासें जाहलें; चार चार फाके पडूं लागले ” (पाब ३०). “ पील-खाना, व अस्तबालास व उण्टांस दाणा नाही, फाके गुजरतात ” (राजवाडे ११५४). “ इकडे उत्पन्न झाल्यास तवा-तोबरा, न जाल्यास फाका ” (होकै १०५).

फाके-कशी (स्त्री०) [फा० फाका-कशी] उपासमारी. “ पातशाहा कांहीं आपलें वर्तमान त्यांस फाकेकसीचें साड्गताल ” (दिमरा ११९४). “ जोत-सिड्ग सन्दारकर यास फाकेकसी होत आहे ” (राजवाडे ५११८).

फाकेशीर उपाशी (ऐच ११९).

फाजल [अ० फासिल] विद्वान्; शहाणा. “ सर्व गोष्टीनें तुम्ही पढे फाजल आहां व सर्व किताब जाणून अकल-पूर ” (राजवाडे ३१९६).

फाजील (न०) [अ० फासिल] अधिक; वाजवीदून अधिक; चाबट; उत्पन्नांतील वाढावा. “ त्याजकडे फाजील होतें तें माफ करून आणखी बक्षिसें उदण्ड दिधलीं ” (चित्रगुप्त ११९).

फाणस (पु०) [अ० फानूस] कन्दील. “ फाणूस लावावे त्यांत मेणवच्या लावाव्या ” (साने-पयाव २८५). “ फाणसें झाडें फिगड्गाणी काम विलोरी ” (प्रभाकर-लावण्या ९२).

फात्या (स्त्री०) [अ० अल्फातिहा] कुराणांतील पहिला सुरा; तो पढणें; प्रार्थना. “ फात्या करावी ” (मराचिथोशा ९). “ मार्गांतच इदीच्या फात्या देऊन नजरा झाल्या ” (राजवाडे ५१४१). “ मुलानानें फात्या न दिला तर बकरें मुर्दाड रहातें म्हणजे ते इलाल (= विहित व ग्राह्य) होत नाही ” (गांवगाडा ११३).

फाम (स्त्री०) [अ० फह्म] समजूत, अकल; चित्तस्थिरता.

फामिन्दा अकलवन्त; फहमिन्दा पहा.

फार्कत; फारखती (स्त्री०) [अ० फिराघत्=सुटका; फा० फारिघ्-सत्=सोड-चिष्टी] मुक्तता; मुक्तिपत्र; विभक्ततापत्र. “ अलीजाह याचे मझेच्यापासून फारकत झाली; यानन्तर याचा मार्ग होईल ” (राजवाडे ५११३६). “ फारीसत ” (राजवाडे ३१३२). “ दार्जिपन्तापासून फारसती लेहून घेतली ” (राजवाडे ६१८).

फार्शी; फार्सी [फा० फार्सी] पार्स प्रांतांतील व आतां इराण देशांतील (भाषा).

फायश [फा० फाश्] जाहीर; जाहिराणा; प्रसिद्धी. “ हें पत्र एकान्ती वाचून ठेवावें; फायश जाल्यानें येथें सेवकाची पत राहणार नाही ” (मद्दा ११९९९). “ ऐसें असतां आपण बजाजीपन्त यांजकडे फायश केली याचा दोष ठेवितात हें मलाच आश्चर्य जालें ” (राजवाडे ७ खलप ३१). “ जर गोष्ट फायशांत आली, ज्यास त्यास समजेल तो फुटला तर पथच गेली ” (राजवाडे ७ खलप २११०).

फारीक [अ० फारिघ्] मुक्त; अदा; पावता; चुकता. “ खण्ड फारीक

शाल्यावर थोडीबहुत त्यांची मेहमानी करून बहुमानें त्यांस त्यांचे स्थळास पाठवून यावे ” (मराआ २३). “ उत्सव प्रसङ्गांनीं कर्ज-वाम होईल तर श्रीरूपेणें फारीक होईल ” (राजवाडे ८१२०). “ तुम्ही सारे हुडपणा न करितां जीव राखोन एक वेळ कर्जापासोन पारीस जाहलां तर लक्ष जोडी मिळाली ” (खरे ८६२).

फासला (पु०) [अ० फासिला] अन्तर.

“ नवलूर म्हणोन गांव धारवाडापासून एक कोसाच्या फासल्यानें आहे ” (खरे ८१३८९). “ तासगांवास मिरजेस फासला किती ! ” (खरे ११५६६३).

फिक्रा (पु०) [अ० फिकरा] मज्जूर (राजवाडे १०१६५५).

फिकीर; फिकर (स्त्री०) [अ० फिक्] विचार; चिन्ता; काळजी.

फिकीर-मन्द [फा० फिक्-मन्द] चिन्ता कान्त. “ बडेसाहेबांनीं ही सबर ऐकून बहुत फिकीरमन्द जाले ” (पदमब ६९). “ त्याणीं दस्तूर व वहिवाटी केल्या त्यांचें रक्षण करण्यास अलम्गीर फिकीर-वन्द जाहले ” (वाड-सनदा १५०).

फिरना-फिसाद (पु०) [अ० फिना अ० फसाद] खूळ-दड्गा. “ मज्जूर होऊन फिरना-फिसाद बर्पा करितील ” (साने पयाव ५८२).

फिल्ले-अड्गोजी (स्त्री०) [फा० फिना-अड्गोजी] द्रोह-चिथावणी; बसेडा. “ फिल्ले-अड्गोजीनें तुम्हास सामील होऊन निमक-हरामी पदरीं ध्यावी हें युक्त नाही ” (जोरा ५७).

फित्रत, फित्रित (स्त्री०) [अ० फत्रत्] अनायकी, कान्ती, बसेडा. “ फित्रत ”

(राजवाडे १८१५५ व ३०१३६७).

“ ने वेळे शहाजीचे फित्रित जाली ” (राजवाडे १८१३४). “ फित्रिता-करितां रोडी दुबळिया प्रजा होत्या त्या परागन्दा होऊन एक एक जगा गेलिया (राजवाडे १८१३५).

फितणें स्वामिद्रोहास प्रवर्तणें.

फितवा-फितूर (पु०) [अ० फुतूर शौथिल्य] स्वामिद्रोह; दगाबाजी; कारस्थान; फन्द-फितूर. “ फितवा-फान्दा ” (सभासद २२). “ फितवा-फान्दा ” (चित्रगुप्त ३६). “ डोहगा-फितूर ” (राजवाडे ८१२२२).

फितूर (पु०) [अ० फुतूर] शौथिल्य; शिस्तीचा अभाव; दगाबाजी.

फितुरी स्वामिद्रोही; हरामखोर.

फिदवी (पु०) [अ० फिदवी] एकनिष्ठ सेवक. “ श्रीमन्त राव पन्तप्रधान हुजूरचे फिदवी ” (दिमरा ११३६).

फिदा [अ० फिदा] कुर्वण्डी, अत्यन्त अनुरक्त; (मुसलपणानें) अनुरक्त. “ जीव प्राण तुझ्यावर फिदा. माग सख्या काहीं प्रसन्न झालें काय हवी सन्पदा ” (प्रभाकर लावण्या १९७). “ सम्भाजी मजवर फिदा होऊन मला न पाहतां आशक जाहला ” (गोसाचिशाब ११).

फिदाई [फा० फिदाई] एसाया तत्त्वासाठीं जिवावर उदार झालेला. (स्त्री०) अनुरक्ती.

फिर्याद (स्त्री०) [अ० फर्याद्] तकार; कागाळी; न्याय-याचना.

फिरङ्गाण (पु०) [८ फा० फिरङ्गी] फिरङ्ग्यांचा देश.

फिरङ्गाणी फिरङ्गी. “ दोन कम्पू फिरङ्गाणी ” (साने-पयाव ५५).

फिरङ्गी [फा० फिरङ्गी ८ फ्रयाङ्क]
युरोपीय; पोचुंगीज.

फिरस्ताद [८ फा० फिरस्तादन् = पाठ-
वर्णे] पाठवणुक. “ राघो विह्वल यांस
फिरस्ताद केले असत ” (साने-पयाव
३८७).

फिराद; फिर्याद न्याय-याचक. “ मूर्यां
कुम्भार हुजूर जाऊन फिर्याद जाला ”
(राजवाडे ६१९८). “ रामोजी व
दयाजी बादूर पादशाहापार्सां फिराद
जहाले ” (राजवाडे १५११३).

फिलकौर [फा० फिलकौर] त्वरेनें ; अवि-
लम्बे (ऐटि ११५९).

फिलवाके [अ० फिलवाकिअ] सरोसर;
वस्तुतः

फिल्हाल [अ० फिलहाल्] सध्यां. “ फिल्हाल
इतका मज्कूर समजण्यांत आला ”
(पदमव ११८).

फिसाद; फसाद (स्त्री०) [अ० फसाद्]
फितूर (पाव ७); बण्डाळी; तण्टा;
दङ्गा; मझेला. “ फसाद् लाम्बविणे
मुनासब नाही; ज्याप्रकारें फन्द मोडेल
तें करावें ” (राजवाडे ५१९७७). “ तों
एक-व-एक (= अचानक) घरांतील
फिसाद उभा राहिला ” (राजवाडे ५१
१२५). “ फिसाईत ” (पाव ८). “ फिसाहत ”
(इम १२१). “ परन्तु कधीं कधीं फिसा-
दीच्या गोष्टी बोलतात (वाड-बाबा
२१३३). “ तण्टा-फिसाद (पु०) =
तण्टा-बखेडा; दङ्गा-धोपा.

फिसादी [फा० फसादी] बण्डसोर.
“ फिसादी सहा हजार लोकानिशीं पळून
गेला ” (ऐटि ११५९).

फिसाळत (स्त्री०) फिसाद; कारस्थान.
“ शिन्दे बाचें व बायाचें हरएक विशीं

मितों देऊं नये या प्रमाणें आंतून फिसा
लती होत्या ” (सरे १११५७७२).

फील (पु) [अ० फील ८ फा० पील्]
हत्ती. “ एक जंजीर फील ” (साने-
पयाव ३८४).

फील-खाना (पु०) हत्तीखाना.

फील-नाळ (स्त्री०) हत्ती वरील तोफ.

फुसंत; फुसंती (स्त्री०) [अ० फुसंत]
सन्धी; काबू; रिकामा वेळ; सवड; अवधी.
“ न्यासि सारा तपा आकार तुम्हास
करावयासी आजीपासून फुसंत पुढील
साल पावेतों दिली आहे ” (राजवाडे
१५१३६९). “ फुसंती ” (राजवाडे
३१५७).

फुसंदगी (स्त्री०) ! भरपगारी रजा.

फेर-बदल (पु०) फरक.

फेरिस्त (स्त्री०) [फा० फिहरिस्त्] सूची;
अनुक्रमणिका; यादी.

फेरिस्ता (पु०) [फा० फिरिस्ता] प्रभु-
प्रेषित; पेंगम्बर; देवदूत; एक खुप्रसिद्ध
फार्शी इतिहास-कार.

फेरोजी-निशान [फा० फीरुझी-निशान]
विजयचिन्हाङ्कित; विजयशाली.

फेज-बक्षी (स्त्री०) [फा० फैजबख्शी]
रुपादान. “ साहेबानें फेज-बक्षी
करून लबकर जाब पाठवावयाविशीं अह-
ल्कारास आज्ञा सादर जाली पाहिजे ”
(पदमव ११२).

फैल (पु०) [अ० फिअल्] कार्य;
अम्मल; सत्ता. “ हरामसोरास फैला-
बमोजीब सजा होईल ” (साने-
पयाव ४९३). “ यांत जो फैल
मज्युदीनें कर्तव्य तो करणें ” (ऐच
११५). “ करवीरकरांची मस्लत
म्हणजे थोडी असा समज हुजूर आहे
परंतु यांचा फैल उत्कृष्ट ” (सरे १११

५७६४) "कोठी सिद्ध जान्यावर फैल करावा ऐशी यांची चाल" (ऐटि ३१५५).
-स फैलावर घेणे = - ला कठिण कामा-
ला जुम्पणे; शिक्षा करणे; कान उघा-
डणी करणे.

फैल-जामीन (पु०) [फा० फिअल
इ-सामिनी] जाम्बुचल्का; सरळ-
वर्तनाबद्दल हमी घेणारा (वाड-समा
२१७४).

फैसल करणे [फा० -फैसल कर्दन्]
निवाडा करणे; निकाल देणे; पुरे करणे.
" हे काम फैसल एका दिवसांत करून "
(सरे ८७५). "तुमचे कामास अर्ज
करून फैसल देऊ " (राजवाडे
१५१२१).

फैसला; फैसला (पु०) [अ० फैसला]
निवाडा; निर्णय; निकाल.

फौज (स्त्री०) [अ० फौज] सेना.
" समुद्रतीरा वानर फौजू आजी
पातली पाहजे " (मुक्तेश्वर वन-
पर्व १५११६२).

फौजदार (पु०) [फा० फौजदार]
एक पोलीस अधिकारी.

फौजदारी गैरमुल्की गुन्हासम्बंधी; (स्त्री०)
गैर-मुल्की गुन्हाचा सटला.

फौज-नशीन ससेन्य. " परंतु राजाराम
तिकडे जाऊन पुन्हा पूर्ववत् फौज-
नशीन जाले " (मराचिधोशा ४२).

फौज-बन्द ससेन्य.

फौज-फाटा (पु०) [अ० ताइफा
= जमियत] सैन्य-जमाव.

फौज-सल्ललत (स्त्री०) फौज. "वे-ज-
रव घोडी चालवून हैदर-सान याची
फौज-सल्लतत सर्वत्र बुडवून गारत
केली " (सरे ४१७७९८).

फौज-होणे [फा० ८ फौज शुदन्] मरणे.

" एक रोजीचे सावयास नाहीसे जाले,
अर्जा सबब आपला भर्तार रानोजी
राव फौत जाहला " (राजवाडे १७११).
फौत (स्त्री०) मृत्यू. वाका-फौत=
मृत्यू. " २७ जिल्कादी पादशाची
वाका-फौत जाली " (राजवाडे
१११५५).

ब

ब्यहस्त-नसीब; बेहेस्त-नशीन स्वर्ग-
वासी. "हैदरअल्लीसां...ब्यहस्त-नसीब
जाले हे ऐकून दिलास बहुत गम्गीनी
व सपगी जाली " (साने-पयाव
४६७).

ब फा० पूर्वगामी अव्यय ब, व अ० पूर्व-
गामी अव्यय बि याचा अर्थ-ला, -एं, सह
अगर-ने असा होतो व फा० पूर्वगामी
अव्यय बा याचा अर्थ सह असा होतो.

ब-आबू [फा० बा-आबू] प्रतिष्ठेने.
" मिर्जा इस्माईल बेगास ब-आबू
ठेवावे " (दिमरा २१२६).

ब-अमल रितीप्रमाणे. " तरी ब-अमल
दिवाणचे बन्दगीस मालूम करून
फर्मान लिहविला " (राजवाडे १६१३२).

बइज्जत व हुर्मत = सन्मानाने (सरे-
७१३५६७).

ब-ई-सबब = या कारणास्तव (साने-
पयाव ३८४).

ब-पक एकदम. " मग ब-एक अशी
कस्त करावी की फुसत घेऊं न यावी "
(सरे ८१३५६)

बकतर; बख्तर (न०) [फा० बगतर]
चिल्लत.

बकतर-पोस चिल्लती. " बाबी दहा
हजार स्वार बख्तर-पोस पासरिया-

निर्शा मोकाबल्यास आला ” (दासेह १४).

बक्रीद; बकरीद (स्त्री०) [फा० बकद् -ईद्] जिल्हेजची दहावी तारीख; बलीदान-सण.

बकशी; बखशी (पु०) [फा० बखशी] उमेद्वारांची शिफारास करून मन्सब देवविणारा; सैन्यांत पगार वाटणारा; सेनापती.

बकशी-गिरी (स्त्री०) [फा० बखशीगरी] सेनाधिपत्य. “ बक्षीगरी ” (राजवाडे ६१८३).

बकशीस (न०); बक्षिसी (स्त्री०) [फा० बख्शाश्] देणगी; इनाम; माफी; माफ. “ तिचे पायावर डोई ठेऊन झाले अन्याय बक्षीस करून घेणें ” (पारसनीस-त्रप २८७).

बकाय-उमर-दराज [फा० बका-इ-उम् -इ-दराज्] दीर्घायुष्याची शाश्वती. “ तेथील बन्दोबस्त जाल्यास बहुत दाब व लौकिक व बकायामूर-दराज ” (साने-पयाव ४७६).

बकाल (पु०) [अ० बककाल = भाजी-विक्या] उद्मी. “ वाणी बकाल मिळोन दोनशें पालें असतील ” (खरे ११४७५).

बकाली असंस्कृत; व्यापारपेशा.

बखत-दार सुदैवी (ऐस्फुले ११२२).

बखत-वार [फा० बखत्-याद्] सुदैवी. “ याकूब हा क-हाडचा बागवान बखत-वार असे ” (राजवाडे १५१२४).

बखत-वारी (स्त्री०) [फा० बख्त्यारी] सुदैव; सम्पन्नता. “ ऐसे सखतीनें बखत-वारीच्याबळे ज़ोरावारी केली ” (राजवाडे १५१२४).

बखर (स्त्री०) [अ० खबर] बातमी; हकीगत; इतिहास. “ बखेर पादशाहास लेहून ” (राजवाडे १५१३) “ बखर पाठविली माळूम जाली ” (ऐटि २१३७).

ब-खैरीयत सुखरूप; सुरक्षितपणें. “ छ ११ रोजी कही गेली ते बखैरी यतीनें येऊन पावली (चिरा २६).

बगल (स्त्री०) [फा० बघल] साक; बाजू. बगलेंतील गोष्ट = स्वकपोल-कल्पित गोष्ट.

बगल-बच्चा (पु०) जोडुकूम हस्तकथा; बगल्या.

बागिचा (पु०) [फा० बाघीचा] लहान बाग.

बागैर [अ० बि-बैर्] शिवाय; वाचून. “ बागैर-जागीर लोकांची समजावीस होत नाही ” (इम ६६). “ बागैर सङ्गीनात मुराई (!) दफे होऊनु पातशाही नामोश राहात नाही ” (इम ६६).

बच्चा (पु०) [फा० बचा; बच्चा] लहान मूल. कर्ची-बर्ची = लहानमुलें.

बच्याजी ; बच्चाराम राजश्री (लहानास रागाचें सम्वोधन).

ब-जामियत सैन्यासह. “ बजमेयत आठ हज़ार स्वारांनिशी ” (दिमरा २१५७). “ तिकडे वाघ ब-जामियत आहे ” (खरे १२१६३१९).

ब-जया; बजा [फा० ब-जाय्] ठिकाणी; वस्तुतः “ मादण्णापन्त व अरुण्णापन्त म्हणजे ब-जया पादशाही ” (सभासद ६८). “ श्रीमन्त ब-ज्या स्वामीच ” (राजवाडे ६१५६९).

बजा [फा० ब-जा] रास्त; योग्य; मुकर. “ त्यास हे गोष्ट ब-ज्या आहे ” (दिमरा

१।७). “दोन्ही दौलती एक; जुदाई रती-
बराबर नाही हें एकीन व बजा” (राजवाडे
५।१२५). “बहुत बेहतर व बजा जालें”
(साने-पयाव २७६). “ बजा
आणिली ” = केली (इम २३६).

बजाज (पु०) [अ० बहसास्] काप-
डाचा व्यापारी.

बजाजी (स्त्री०) [फा० बहसाशी] काप-
डाचा व्यापार.

ब-जावणें [अ० ब-जा आवर्दन् वर
बजा आणणें पद्दा] करणें; अमलांत
आणणें; निष्कून फर्मावणें. “ सुज्याय-
द्वीला यानीं खुर्नीशात बजावून ”
(राजवाडे ३।१८६).

बजावणी (स्त्री०) कार्यपूर्ती; तामील;
अम्मल-बजावणी.

ब-जानब [फा० ब-जानिब] कडे; बाजूस.
“ ब-जानीब कार्कुनानी हाल व इस्त-
ब्याल ” = वियमान व भावी कार्कून
यांत्रती.

ब-जिद्द; ब-जीद [फा० ब-जिद्द] निकड
लावणार; आयद्दी; अजीज; दीन; श्रमी;
रुष्ट. “ सेवक सानाजवळ या गोष्टी-
करितां नित्य बजीद आहेत ” (राज-
वाडे १।३७). “ कळम्बचे मुक्कामीं
उभयतांस बजीद शालें कीं चलावें;
कबूल न करीत ” (राजवाडे ५।१७).
“ त्याजवर त्याणें यास ब-जीत फार
येऊन (= घासाधीस घालून) दिली ”
(राजवाडे १।२५७). “ वेढा पडला
म्हणोन घाबरेपणें गळां पडोन बजीद
व्हाल तर याणीं किल्ल्याचें काहींच
करणें नाही ” (सरे १।२१०). “ सर्का-
रचे फौजेची व तोकसान्याची सलाबत
भोंसले यांनीं साऊन ब-जीद होऊन
झरण आले असतां निष्ठुरतान करावी-

सबब रूपाकरणें प्राप्त शालें ” (सरे
१०३२). “ विदुर यांस वर्तमान खोर्टेंसैं
समजल्यावर आपले ज़ागां फार बजोद
होऊन नाङ्गरस यास धरावयासी स्वार
पाठविले ” (सरे १०।५३२०).

बजिदगी (स्त्री०) अजिजी; आर्जव.
“ लाटसाहेब बहादुरानें तमाम बजि-
दगीनें लिहिलें आहे कीं राजेसाहेबांचे
सिज्मतींत अर्ज करावा हें इकडील
चिसांत ” (राजवाडे १०।२५२).

बजिदी (स्त्री०) बजिदगी; अजिजी; आर्जव.
“ ठाणें घेतल्यानन्तर त्याशीं गांठ घालावी
इतक्यांत त्यांनीं वकील पाठवून बहुत
बजिदी केली ” (सरे १००६). “ कुम-
शेलावाले आले ते काबूची; बहुतां प्रकारें
बजिदी करितील; लालूच दासवितील;
जात मकरी ! ” (राजवाडे ११।६०).

ब-जिन्नस [फा० ब-जिन्स्] वस्तुतः;
हुबेहुब; खुद्द. “ लिहिलें आलें त्याची
ब-जिन्नस नक्कल करून पाठविली
आहे ” (सरे ५।२२९८). “ त्यासी,
बजिन्नस नजरवेगसांजी याणींहि पत्र
सेवेसी लिहिलें आहे ” (राजवाडे ८।
२११).

ब-ज़ोरमर्दी शौर्य-बळानें. “ बरूतसिद्द-
गजीनीं जोधपूर घेतलें तें ब-ज़ोरम-
र्दीनें घेतलें ” (राजवाडे १०।२१९).

बद्दतर्फ [फा० बर्तर्फ] पदच्युत; माजूल.
बद्दतर्फी (स्त्री०) [फा० बर्तर्फ] पद-
च्युतता.

बत्ता (पु०) [फा० बत्ता] दस्ता; कुट-
ण्याचें अगर सलण्याचें साधन.

ब-तद्ग [फा० ब-तद्ग] जेर; लाचार.
“ चौफेर फौजा ठेऊन तीन चार दिवस
बतद्ग केला ” (राजवाडे १।५२).

“रोहिलेही आपली जागां बतव्ग जाले”
(राजवाडे ११२२५).

ब-तरीक [फा० ब-तरीक] म्हणून; दाखल;
प्रमाणें. “ त्यास ब-तरीक नज्बन्द
ठेविले आहेत ” (दिमरा ११२२२).

“ब-तरीक मेजवानी म्हणून हत्ती एक
घोडा दिले ” (दिमरा ११११४). “ हे
चिठी ब-तरीक हुण्डी आहे ” (राजवाडे
७ सलप २१०).

ब-तारीख = तारखेस. “ ब-तारीख छ०
२ ” (राजवाडे १६१५९).

ब-दस्तूर प्रमाणें; पूर्ववत्. “ किल्ल्याचा
बन्दोबस्त ब-दस्तूरी चालत आहे
त्याअन्वये करून ” (राजवाडे १०१
३४२).

ब-दस्तूर-साबिका पूर्व वहिवाटीप्रमाणें
(राजवाडे ८१२१८).

बद [फा० बद] वाईट.

बद-अमल (पु०) बद-अमली
(स्त्री०) कुकर्म; हरामखोरी; बे-बन्द-
शाई. “ सन्तु जाधवीण; तिनें बद-
अमल केला ” (खरे ८१२१३).
“ ज्याणें बद-अमल केला त्यास
भाण्ड्याचे तोण्डी देऊन उडविणें अगर
कडेलोट करणें ” (वाड-शाळ १९३).

“ बद-अमली करून बसल्यास रुपये
श्रीमन्तांचे सुटतात असें नाही ” (खरे
७३७५५). “ मुलकांत बद-अमली
जाली आहे ” (दिमरा ११२२४).

बद-अहदी (स्त्री०) [फा० बद-अहदी]
वचनभ्रष्टता; वचनभङ्ग; गैर-सलूक.
“ टिपू बहादूर यांनीं बद-अहदी केल्यास
तिहीं सकारांनीं येऊ होऊन त्याची
तप्पी करावी ” (राजवाडे ७१२).

बद-कौली (स्त्री०) वचनभ्रंश (खरे ७
३५७६).

बद-ख्याली कुविचारी; दुराचरणी; बाहेर
ख्याली.

बद-गोई (स्त्री०) [फा० बदगोई] अप-
भाषण; निन्दा. “ लाइणी-बद-गोई
केली ” (राजवाडे २०१२२०).

बद-दील [फा० बददिल] भ्याड; संशयी;
वहीमखोर (हिब २६१).

बद-दिली (स्त्री०) [फा० बददिली]
भ्याडपणा; वहीमखोरी.

बद-नक्ष; बद-नक्षा (पु०); बद-नक्षी
(स्त्री०) पाणउतारा; मानसण्डना;
दुर्लोकिक; अप्रतिष्ठा. “ लोकांत बद-
नक्ष होय तें न कीजे ” (राजवाडे
८१२१३). “ सकारांचा बद-नक्षा
होतो ” (मराचिथोशा ४९). “ मोठी
बद-नक्षी जाली ” (राजवाडे ११२३२).

“ लोकांत आपलेच लोकांचें भय आप-
ल्यास जालेंसें जालियांनें बद-नक्षी
आहे ” (राजवाडे ६१२३१).

बद-नजर (स्त्री०) वाईट दृष्टी; कुवासना
(पाब५;७); वैर (खरे ७३५६६).
“ दर्यामध्ये टोपीकरांची बद-नजर ”
(वाडमा ११३४०).

बद-नाम [फा० बद-नाम] मान-
सण्डित; कुप्रतिष्ठित; कु-सिद्ध. “ पुढें
ऐसी बदरहा वर्तणूक करून बद-नाम
न होणें ” (राजवाडे १५१३८९).
“ अम्मा नाहक आपल्याला बद-नाम
केलें न पाहिजे ” (इम ६७). “ तुझ्या
नांवासाठी चारचौघांत बद-नाम झालें ”
(गडकरी-राजसंन्यास ५५).

बद-नाम (न०) बद-नामी (स्त्री०)
[फा० बद-नामी] मानसण्डना; दुर्लौ-
किक. “ आम्हांस काहीं तुमचे आशीर्वादे
करून बदनाम आलें नाही. ” “ उलटी

आमची बद-नाम-नालीस होते ”
(राजवाडे ३१९२२).

बद-नियत (स्त्री०), बद-नेत (पु०) स्वामि-
द्रोह; हरामखोरी. “बद-नियत” (दिमरा
२१९७). “ महाराजांचे पायाशीं सेना-
पतीनें बद-नेत धरिला ” (मराचि-
थोशा २९).

बद-नियती दुष्टहेतूचा; स्वामिद्रोही. “परन्तु
जैपूरवाला प्रतापसिद्धाग बद-नियती ”
(जोरा ९).

द-नेक (स्त्री०) [फा० बद्=वाईट; नेकू=
चाड्गलें] हरामखोरी. “स्वामीसी त्यानें
बदनेक केली त्याचें फल ईश्वरें दिलें ”
(खरे १०१५२३०). “ मी बद-नेक
बाळासाहेबांपाशीं केलीच नाही ”
(खरे १०१५२३७).

बद-फैल (पु०) [अ० फिअल् = कर्म]
कुकर्म; स्वामिद्रोह. “ नाहीतर बदफैल
करून फन्द कराल तर जाधली मारून
तुम्हांस कैद करून ठेऊं ” (ऐस्कुले
११२२).

बद-फैली कु-कर्मी; पापाचरणी; व्यभि-
चारी.

बद-बख्त [फा० बद्-बख्त] दुर्दैवी.

बद-मस्त [फा० बद्-मस्त] धुन्द; तर्;
मयूर; बण्डखोर. “ गलीम बहुत बद-
मस्त जोरावर जाहला ” (पाच १२).

बद-मस्ती (स्त्री०) [फा० बद्-मस्ती]
मयुरी; बण्डखोरी; बण्ड (पाच ६).

बद-मामला (पु०) बद-मामली
(स्त्री०) अव्यवस्था; अन्याय; हराम-
खोरी

बद-मामली लुच्चा; हरामखोर. “ इड्-
ग्रज फार बद-मामली आहेत; प्रथम
गरिबीनें गोष्ट घोलून आपला कब्जा

करावा हे चांल त्यांची आहे ” (राज-
वाडे १२१६).

बद-मास; बद-माश [फा० बद्-
मआश] डुराचारी; गुण्ड; पुण्ड.

बद-लाम; बद-नाम. “ आम्हांस बद-
लाम करूं नये ” (खरे १०१५६२९).

बद-लामी (स्त्री०) बद-नामी; आरोप
(मराआ ३१); ठपका; दोष. “ परंतु
लोक गैर-माकूल आम्हांस नकळत
वर्तले तरी त्याची बद-लामी आपणा-
वरी न ठेवावी ” (राजवाडे ८१९०).

बद-रस्ता (पु०) वाईट चाल; अन्याय.
“ अन्यथा हे मोईन न कळतां । वसूल
भोळेपणें घेतां । खोत करूनिया बद-
रस्ता । पाय पसारिती ” (मेस्तक-पुस्तक;
जुमलेखन २९).

बद-रहा (स्त्री०) गैर-चाल. “ हे
बद-रहाची कैफियत ” (खरे ७१
३५७०).

बद-राह [फा० बद्-राह] कुमारी;
कुमार्गिनी. “तरी ऐसी बद-राह वर्तणूक
करावयास गरज काय ? ” (राज-
वाडे ३१२३७) “कोणी बद-राह वर्त-
तील वर तुम्हां लोकांनीं बुद्धिवाद
साड्गावा ” (राजवाडे ८१९२६).

बद-बक (पु०); बद-बकी (स्त्री०)
अप्रतिष्ठा. “ नबाब बुद्धिवन्त होत्साता
हे बुद्धी वृद्धापकाळीं करून बद-बक
करून घेतला ” (पारसनीस ब्रप २५).
“ आतां पादशाई बद-बकीची,
खजिना नाही, मुलूख नाही अशी जाली
(साने-पयाव ३३०).

बद-सलूक (पु०); बद-सलूकी (स्त्री०)
गैर-वर्तणूक; अन्याय. “ चाकरीचे
रवेशिनें आपल्या वडिलांसी वर्तन

असतां रयतेसी बद-सलूक केला ” (इम ५६). “बद-सलूकी ” (दिमरा ११५४).

बद-सूरत [फा० बद-सूरत्] कुरूप.
बद-हवई विशेष खोटी; अगदीच वान्यावरची. “अशा बद-हवई आवया उठावितील त्यांत जीव नाही ” (सरे ११९३).

बदल [अ० बदल् = ऐवजी] ऐवजी; मुल्ले; करितां; साठीं. “पाउसाबदल हत्ती घोडे उण्टें बहुत मेलीं ” (मराचि-थोशा ६२). “बदल नन्दादीप व भण्डारा ” (राजवाडे १५१५८).

बद्रका (पु०) [फा० बद्रका] सशस्त्र संरक्षक; वाट-सोचती. “मीरखानाचें दस्तक घेऊन बद्रका मागोन सजाना रवाना करावा तें त्यांच्यानें न शालें ” (राजवाडे ११३६). “दुसरी बद्रका प्रयोजन नाही. ” (चिरा ४५).

बद्रा (पु०) [अ० बद्रा] कोथळा; पिशवी. “सदहूँ दाहस बद्रे सुमार एकशें तीन आहेत. ” (सरे ५१३४८२).

बदक (न०) [फा० बतक्] कलहंस; एक पक्षी.

बदल (पु०) [अ० बदल्] फरक; स्थित्यन्तर; उलट; भलतें. “इकडून ऐवज पावला असतां बदल गोष्ट साड्गितल्यास ऐवज माधारा घ्यावा. ” (सरे ११५६७०).

बदलणें फिरणें; एक सोडून दुसरें घेणें; स्थित्यन्तरित होणें.

बदला (पु०) फेड; मुशारा.

बदली (स्त्री०) फिरवणूक; ऐवजी काम करणारा.

बदाम (पु०) [फा० बादाम] कठिण कवचीचें एक पौष्टिक फळ.

ब-दिमाख ऐटीनें; ऐटदार; छान्दार.
“पांच हजार खासा ब-दिमाख पोशाख करून बसले. ” (होकें १०४).

ब-दील-खातर समाधानासाठीं. “ब-दील-खातर हजतीचे एवढ्यावर ठराव झाला ” (राजवाडे ५१३१).

ब-दील-माहीद [अ० मुवह्हिद्] अनन्य भावानें; अनन्य भाव ठेवणारा (इम ६५).

बन्द (पु०) [फा० बन्द] गांठ मारण्याच्या दोराचा तुकडा; गांठ; पुडकें; अर्धा कागद; ताव; कुस्तीतील डाव; बन्देस; नियन्त्रण; कैद; शिस्त; कैदी; सान्धा; अवयव; गैर-चालू; खण्डित; तहकूब; लाविलेलें. “राज्यांतील पागा व हशम यांचा बन्द अगदीं ढासळून गेला होता ” (मराआ ६). “मशा-नील्लेचे बन्द बन्द वेगळे करून जिवें मारिला ” (दिमरा ११३१०). “तहांत ठरलें कीं झाडून बन्द सोडावे ” (सरे ७१३५२२). बन्द आणणें=कैद करणें (मराचिथोशा ७३).

बन्द-खलासी (स्त्री०) [अ० खलास् =सुटका] बन्धनमुक्तता. “अगोदर ...गुलामाची बन्द-खलासी करून करार-मदार ठरल्यावर मग उमेद्वारी ठेवावे ” (दिमरा ११३०७).

बन्द-खाना (पु०) तुरुड्ग. “आपला बाप तीन वरसें बन्द-खानीं होता ” (राजवाडे १५१२५).

बन्दगी (स्त्री०) [फा० बन्दगी] दास्य; सेवा; सलाम ! “आपला धाकटा भाऊ याद-गार बेग रावसाहेबांचे बन्दगीस गेला आहे ” (राजवाडे ११६३). “बन्दगीस अर्ज रौशन होय ” (राजवाडे ६१५७).

बन्दगी; बङ्गी (स्त्री०) [१८फा० बुन्गा =सामान किंवा ८फा० बन्दू=बद्ध] गांठोडें. “ दोन बन्दग्या दालिम्बें गुज्रली ” (राजवाडे ७१३३).

बन्दर (न०) [फा० बन्दर्] नौकाशय. “ द्वीपें द्रोणाख्य संहानें । जीं बन्दरें बोलतीं ” (मुकेश्वर-सभापर्व १८ १२१).

बन्दा [फा० बन्दा] बद्ध; अङ्कित; गुलाम.

बन्दी (पु०) [फा० बन्दी] कैदी.

बन्दी-खाना (पु०) [फा० बन्दी-खाना] तुरुङ्ग; कैदखाना.

बन्दूक (स्त्री०) [फा० बुन्दूक्] गोळी मारण्याचें आग-हत्यार.

बन्देस; बन्देज (पु०) [फा० बन्दिश्] बन्ध; बन्दोबस्त; पेच. “ राज्याचा खर्च-वेच बन्देज बान्धून ” (गोबुक्के २३).

बन्दोबस्त (पु०); बन्दोबस्ती (स्त्री०) [फा० बन्दुबस्त] व्यवस्था; तज्जीज; शिकस्त; कैद. “ येथें तुमच्या खर्चाची व जायदादीची बन्दोबस्त करून देऊं ” (दिमरा ११२८०). “ रात्रीची दगावाजी करील; यास व छविन्याची बन्दोबस्ती चाड्गली असावी ” (खरे १ १५१०).

ब-नाम [फा० ब-नाम्] नांवांनें; बेस्मी. “ याची लेक ब-नाम जाती ” (वाड-शाळ २१८).

ब-पोशाख पोशाखां; पोशाख केलेडा. “ मजालर्सीतून फरास फिरणें ते ब-पोशाख असावे ” (साने-पयाव २९६).

ब-फजल-इलाही [फा० ब-फजिल-इलाही] ईश्वरी रुपेणें. “ ब-फजल-इलाही आंमिहेखाँ दूरदेश व कुलाह-

पोश याचे फन्द-फरेवास खूब वाकीफ ” (साने-पयाव २६३).

ब-फजन्दानत वंशपरंपरेणें (पेदसमा १६). बबर्जी (पु०) [फा० बावर्ची] आचारी; (विशेषतः) मांसाचे पदार्थ रान्वणारा; बटूलर.

बबर्जी-खाना (पु०) सेंपाक-घर.

ब-मज्कूर म्हटल्या समाणें; पूर्ववत्. “ बक्षी मज्कुराची नियत ब-मज्कूर कायम असल्यास तुम्ही एकत्र राहणें ” (दिमरा २१७).

ब-मय [अ० मअ=सह] सह. “ ब-मय सामान ” = सामानासह. “ बमय कुतुम्बासुदां ” (राजवाडे १०१२६५).

ब-मिनत मिनतवारीणें; आर्जवानें. “ अगर ब-मिनत आपणाशी राजकारण लाऊन तमा व तवक्ला दाखवितील ” (साने-पयाव २८३).

ब-मुजीब; ब-मोजीब [फा० ब-मूजब्] प्रमाणें. “ हक-बमोजीब ” = हक्का-प्रमाणें (राजवाडे १५१२७३). “ बिमोजीब बहुकूम फर्मान व खुई-खत ” (राजवाडे १५१२२).

ब-मुखवत [८अ० मुखवत् = माणुसकी] माणुसकीस अनुसरून. “ ब-मुखवत हज्रतीची भीड त्यास गालव ” (राजवाडे ५१७२).

बयान; बयाण (पु०) [अ० बयान्] वर्णन; तारीफ; विस्तार. “ तुमचे योग्यतेची वृद्धी असावी याचा आम्हांस किती सन्तोष याचा बयान नलगे ” (राजवाडे ५१११). “ रावजी शेवटचे ऐसे जे जाले त्यांचा बयान काय लिहूं ! ” (राजवाडे १०११३९).

बयान-अर्ज (पु०) साड्गणी. बयान-अर्ज करणें = साड्गणें. “ हेजीब जाऊन

राजभुवरासी हे हक्कीकती बयाण-अर्ज केले ” (इम १०).

बयान्वार, बयान्वरा [फा० बयान्वार्]
ब-तण्णील; तण्णील-वार; सविस्तर.
“ खबर बहुत बयान्वार लिहिली ”
(राजवाडे १५१३१). “ पेस्तर अह-
वाल नजरे पडलिया बयान्वरा बखेर
पाठऊन देऊं ” (इम १३).

बयाना; बयाणा (पु०) [अ० बैआना]
विसार; आगाऊ दिलेला पैसा.

बर्कत [अ० बरकत्] लाभ, यश; भर-
भरट. “ नियत तशी बर्कत ” = बुद्धी
तशी समृद्धी.

बर्कन्दाज़ (पु०) [फा० बर्कन्दाज़]
बन्दूक-शिपाई.

बर्कन्दाजी (स्त्री०) [फा० बर्कन्दाक्षी]
गोळीमार. “ बर्कन्दाजी व तोफजी
फिरङ्गी याची निःसीम म्हणावी तैसी ”
(पारसनीस प्रप ७७).

बर्करार (पु०) बर्करारी (स्त्री०) [फा०
बर्कराई=स्थित] निश्चिती; कायमी.
“ ही नेहमी फौज बर्कराराची ताब-
नात ” (चित्रगुप्त १४). “ असा मनो-
भाव दाखवून बर्करारीची वचनें शिवाजी-
महाराजांस साङ्गावी ” (चित्रगुप्त ९).

बर्कशी (स्त्री०) [फा० बर्-अक्स]
द्वेष; भाण्डण; चुरस. “ त्यांतही उभय-
तांचा एकविचार नार्हा; भवानीपन्तासी
व त्यासी बर्कशीच आहे ” (ऐति ३७).
“ बरी आज लाविलीस बर्कशी ”
(प्रभाकर-लावण्या ९०२).

बर्खास खास; मुद्दाम; स्वतःची. “ साहेबीं
चित्त घालून खामखाई बर्खास चिह्नी
घेऊन पाठविली पाहिजे ” (राजवाडे
१०१४२२).

बर्खास्त; बर्खास [फा० बर्खास्त]
विसर्जित. “ कचेरी बर्खास व्हावी ”
(राजवाडे ६१५१०). “ दोन प्रहरास
बर्खास जाली ” (राजवाडे ७१८३).

बर्खुर्दार [फा० बर्खुर्दार] फळ खाणारा;
उपभोगणारा.

बर्खुर्दारी (स्त्री०) [फा० बर्खुर्दारी]
उप-नोग.

बर्गुजर (स्त्री०) दिरङ्ग; निष्काळजी-
पणा. “ दिह्नीचे नजीक आगि जागा
मेवातची; यास्तव बर्गुजर न करणें ”
(राजवाडे १०१३६३).

बर्ची (स्त्री०) [फा० बर्ची] लहान भाला.
बर्जा [फा० बर्जा] योग्य; बजा. “ दुतर्फा
दोस्ती चालावी हें बर्जा ” (राजवाडे
१०१३२८).

बर्जौर [फा० बर्जौर] बलाढ्य; सक.
“ बर्जौर नतिजा देऊन कार्यसिद्धी
करावी ” (पारसनीस-प्रप ५७).

बर्तस्त तरुतावर. “ दिह्नींत पातशाहा
बर्तस्त बसवावा ” (दिमरा ११२६९).

बर्तर्फ [फा० बर्तर्फ] बाजूस; पदच्युत;
बडतर्फ. “ मुरादखान याची फौज
अगदी बर्तर्फ केली ” (सरे ११२४४).

बर्तर्फी (स्त्री०) [फा० बर्तर्फी] कामा-
वरून दूर करणें, होणें. “ जर्नेल इष्ट-
वरिष्ट यास हिंदुस्थानचे फौजेचा बहाली-
बर्तर्फीचा मुख्यार केला आहे ”
(दिमरा १११२८).

बर्तर् [फा० बर्तर्] श्रेष्ठ; उच्चतर.
“ त्याणींहि पादशाही हुकूम बर्तर्
म्हणोन ” (चित्रगुप्त ७०).

बर्दास्त (स्त्री०) [फा० बर्दाश्त] पाहूण-
चार; मेहमानी; व्यवस्था; शुश्रूषा;
सहन. “ तूर्त जसमाची बर्गे बर्दास्त

होत आहे ” (खरे १११६०१२).
 “ भाऊसाहेबांस हें बर्दास्त न होतां
 जाव दिव्हा कां स्वा-याशिका-या करून
 देणें घरास आणावें ही चाल कोठील ! ”
 (होकें २७).

बर्निस्वती [अ० निस्वत् = सम्बन्ध]
 प्रमाणें. “ तें बर्निस्वती साल मज्जूर
 दुमाला कजि ” (राजवाडे १५१३८).

बर्पा [फा० बर्पा] उभा; सुरू. “ हड्गामा
 बर्पा केला ” (खरे ७३५६७).
 “ प्रस्तुत जो हड्गामा बर्पा झाला
 याचे बन्दोबस्ताची शकल कशी
 श्रीमन्त करितात ते बोलावी ” (राज-
 वाडे ५१७६).

बर्फ; बरफ (पु०) [फा० बर्फ] घनी-
 कृत हिम.

बर्फ-दाणी (स्त्री०) बर्फ ठेवण्याची
 पेटी.

बर्फी (स्त्री०) [फा० बर्फी] एक प्रका-
 रची खाण्याची मिठाई.

बर्बाद [फा० बर्बाद] वाताहत; नष्ट; रद्द.
 “ गडी सोदून बर्बाद केली ” (होकें
 १४). “ दिल्ली महास्थळ, पादशहा
 बर्बात जालियांत फायदा नाही ”
 (पारसनीस-त्रप २५). “ पुढील
 तहनामा झाल्यानन्तर मागील तहनामा
 बर्बाद होतो ” (राजवाडे ७३).
 “ मुम्बईकरांनी अहद-पैमान सर्व
 बर्बाद करून ” (खरे ७३५६६).

बर्मा (पु०) [फा० बर्मा] गिर्मोट;
 भोंक पाडणें. “ आतां तोकचे कानास
 बर्म करावयास लाविले आहेत (राज-
 वाडे ५१६९).

बर्मदान भोंक पाडण्यांत कुशल. “ भण्डारी
 चाड्गले बर्मदान ” (वाड-समा
 २१९).

बर्वक्त बकशीर. “ इड्ग्रजांचे तम्बीची
 मस्लहत उम्दी बर्वक्त तदवीर् होऊन
 नमूदांत यावी हे सहाह नेक ” (साने
 -पयाव ४६९).

बर्हक [फा० बर्हक्] न्यायानें; प्रमाणें.
 “ बर्हक्-धर्म मन्सुफी करून विल्ले
 लाविले पाहिजे ” (राजवाडे ३११०).
 “ बर्हक मुन्सफी केली ” (राजवाडे
 १५३३).

बर्हम [फा० बर्हम्] दिक्क; भग्न. “ मर्जी
 बर्हम होते ” (राजवाडे ५१८).

बर्हुकूम [फा० बर्-हुक्म्] प्रमाणें.
 “ बर्हुकूम याद ” (वाड-बाबा २१६६).

बराबर; बरोबर [फा० बराबर्] समान;
 अचूक; न्याय; समागमें. “ बराबरी
 माणकोजी हुके-बर्दार ऐवज पाठविला
 असे ” (राजवाडे ६१३०).

बराबरी; बरोबरी (स्त्री०) [फा० बरा-
 बरी] समता; सारखाई; तुलना; स्पर्धा.

बरामद (स्त्री०) [फा० बरामद्] व्यवस्था;
 निकाल; आगत; अधिष्ठित. “ येविशीं,
 राजश्री रुण्णरावजी कडून लिहावें;
 म्हणजे कामाची बरामद होईल ”
 (राजवाडे १०१८३). “ मागती नचाच
 बरामद होऊन इड्ग्रजी सहा सर्दार
 यांची मुलाज्मत झाली ” (राजवाडे
 ५१२१). “ कुर्साविर नचाव बरामद
 जाले ” (राजवाडे ७८४).

बराय; बराई [फा० बराइ] साठीं;
 बुद्ध. “ बराय तिजारत ” (पद्मव
 ११३). “ बराय मातम्पुरी कोणी
 यावें ऐसी गीत इड्ग्रजांची नाही ”
 (पद्मव ११४). “ गफूरसां बराय
 मस्लत ठेवून गेले ” (होकें ११०).
 “ बराई अर्ज सातरेसी आपून ”

(राजवाडे १५।३०). “ इन्साफ बराई खुद (शब्दशः स्वतःच्या विचारानें) जातानें पहावी ” (राजवाडे १५। २९८). “ बरायखुद पादशहा याज- वर मां छापा घालितों ” (मराचि- थोशा ३४).

बराय-खुद खास=स्वतः; जातीनेशी. “ गोपाळराव गोविन्द यांनीं फौजेचे तर्फेस बराये-खुद-खास उभे राहून श्रीमन्तांचे हवेलीचें रक्षण केलें ” (राजवाडे ११।५९).

बल्के [फा० बल्कि] किम्बहुता. “ नित्य दहापांच बल्के वीस पर्यन्त माणूस आपोआप पळून जातें ” (खरे ८।४३ ७५). “ ते तेथेंच रहात बल्की माघारे फिरत ऐसें करवणें ” (राजवाडे १।३१२).

बलवा; बळवा (पु०) [फा० बलवा] दड्गा; बसेडा; हड्गामा. “ ज्यांनीं बलवा केला, त्यांत शामील जाले असतील त्यांचेहि पारिपत्य करणें ” (राजवाडे ७।४१).

बला; बलाय (स्त्री०) [अ० बला] सड्कट. “ त्याचें येणें जलियावर आम्ही अधिक बलायेंत पडल्यास आम्हांस काय सूस ! ” (राजवाडे ६।५९८).

बला-दुरी (स्त्री०) सड्कट दूर व्हावें म्हणून ओंवाळून टाकिलेला पदार्थ.

“ बायकांनीं ... पुांपें मस्तकीं म्हा- राजाचें उडवून बला-दुरी व सतगे करून ओंवाळिलें (चित्रगुप्त ११४).

ब-बकूफ [फा० बा-बुकूफ] शाहणा दिमरा १।४८).

ब-बस्त-नेक शुभकालीं. “ आं साहेबीं

सत मसरत-नमत पाठविलें तें ब-बस्त- नेक पोंहचलें ” (साने-पयाव ४८०).

ब-बजूद् [फा० बा-बुजूद्] असूनही.

“ ब-बजूद् टॉमस मोरीन ... पुण्यांत आला असतां एकाएकीं जाऊन गव- नर मजूर यांनीं आमचा आब व आनश (!) पाहून वतनाची जागा साष्टीस मोर्चे लाविले ” (रेडि १।५८).

ब-बजे-अहसन उत्कृष्ट रितीनें (राजवाडे १५।११३).

ब-बाजवी योग्यतेनुरूप. “ एक जरेचे आजार तुमचे तर्फेनें जाहले ऐसे खबर मालूम जाहलिया ब-बाजवी नाकीद् होईल ” (राजवाडे १५।१५६).

ब-शर्त [फा० ब-शर्त] अटीप्रमाणें; अटीवर; (स्त्री०) अट. “ तुमचें काम ब-शर्त झालें ” (हच ५६). “ तेव्हां ब-शर्तीप्रमाणें ... तालुका ... हवाली करावा ” (राजवाडे १९।१०८).

“ परन्तु ब-शर्त मशानिल्लेची कुटुम्बें शहरांत दाखल व्हावी तेव्हां ऐवज सावकारानें यावा ऐसा करार आहे ” (राजवाडे १०।२६५). “ इड्येजाचे पारपत्यास तुम्ही आम्हांस मिळाल्यावर अशी ब-शर्त घालून याद दिली अस- तांहीं आले नाहींत तेव्हां हरामखोर कीं हिन्दू हें समजावें ” (साने-पयाव २५०).

“ ब-शर्तीची याद ” (साने पयाव २५१).

ब-शर्ती शर्तीवरील. “ ब शर्ती हुण्डया ” (राजवाडे १९।३२).

बशाऱत (स्त्री०) [अ० बशाऱत्] शुभ- वार्ता; सुखबर. “ अशी आम्हांस बशाऱत जाली आहे ” (राजवाडे १।६३).

बस्ता (पु०) [फा० बस्ता] गांठोडे; थैली; बद्रा; बद्र. “ त्यांत माच घालून त्यावर दाळूचे बस्ते, मडकीं ठेवावी ” (मराआ ३४). “ कम्बर् बस्ता ” = कटिबद्ध; सिद्ध.

बस्स; बस [फा० बस्] पुरे.

ब-सरन्जाम सरन्जामासहित. “ तिकडूत येतां ब-सरन्जाम आले ” (राजवाडे १११२९).

ब-सवाब सौचिल्य; उचित. “ त्याचा जबाब ब-सवाबच येईल ” (राजवाडे ५१८५).

ब-साअत-नेक शुभ घटकेला (साने-पयाव ४७७).

बसालत (स्त्री०) [अ० विसाल्] सन्धी; स्नेह.

बसालती स्नेहाचा. “ स्नान मज्कूर सकार कुम्पनीचे बसालती सिलिसल्यांत दासल जाला आहे ” (राजवाडे १०१२५१).

ब-सिका-खास = खास-शिक्यानिशी. “ फर्मान ब-सिका-खास ” (राजवाडे २०१३६५).

ब-हर्गीज कधीहि; बिल्कूल. “ हा मज्मून ब-हर्गीज मौकूफ करूं नये ” (राजवाडे ७१२३).

बहर (पु०) [फा० बहार वसन्त ऋतू] इद्दगाम; विपुलता; भर; तारुण्याचा तजेला. “ रुन्द छातिवर बुन्द गेन्द जणु गुलाब बहरामधि फुलती ” (प्रभाकर लावण्या).

बहरामन्द [फा० बहरामन्द] सुखी; सम्पन्न. “ हकीमजीस साहेबजादियाचे मुलाजमतीचे बहरामन्द केले ” (राजवाडे १११८१).

बहाणा (पु०) [फा० बहाना] निमित्त; बोड्ग; उजूर. “ राजश्री भाऊंचे पत्राचा बहाना लावतील या करितां भाऊस पत्र लिहिलें होतें ” (सरे ५१२ ४७६). “ आपले घरचें खूळ, दादा येणार नाही; बहाणे हज्जार लावतील ” (साने-पयाव १५५).

बहादर; बहादूर [फा० बहादुर] शूर.

बहादरी; बहादुरी (स्त्री०) [फा० बहादुरी] शौर्य. “ प्रस्तुत ते सदांरीचे व बहादुरीचें कामास हिम्मत करणार ” (साने-पयाव ३२५).

बहार (स्त्री०) [फा० बहार] मौज; सौन्दर्य; कमनीयता; (पु०) वसन्त ऋतू.

बहारम बर्हम; दिक्क; सपा. “ राजे मज्कूर बाहेर जाऊन राहिल्यामुळे मर्जी बहारम ” (राजवाडे ५११८०).

बहारी [फा० बहारी] वासन्तिक.

बहाल; ब-हाल [फा० ब-हाल्] पूर्ववत्; दत्त; खूश. बहाल करणे = देणे. “ याजकरितां लाडाचे चौथे दफेची इवारत ब-हाल ठेवणे ज़रूर ” (राजवाडे ७१९२). “ तुक्षा गड तुला भाल ठेवितों व तुक्षी मुलाजमत करवितों ” (राजवाडे ६१६०३). “ मुलूख हैदर नाइकाचे पुत्रानें घेतला आहे तो त्याजकडे ब-दस्तूर ब-हाल असावा ” (दिमरा ११११५). “ कसवे मज्कूरची मोकदमी तुम्हास बहाल करून ” (रजवाडे १५१ २७८). “ तबियत ब-हाल होत पर्यन्त नवावाची मुलाजमत करीत नाही ” (राजवाडे ११२४).

ब-हाल मर्जी (स्त्री०) सुशर्मी.

बहाली (स्त्री०) नेमणूक; रुपा. “ जर्नेल इष्टवर्ष यास हिन्दुस्थानचे फौजेचा

बहाली-बर्तर्फीचा मुस्त्यार केला आहे ” (दिमरा ११२८). “ मशानिल्हेस बहालीचीं पत्रें पाठविलीं ” (दिमरा ११२०).

बहाली-मेहेरवानगी (स्त्री०) दया-लोभ.

ब-हुज़ूर-पुनूर [फा० ब हुज़ूरि पुनूर] प्रकाशमान् दबारास. “ ब-हज़ूर-पुनूर-दर्गाहास हज़ीर होऊन ” (राजवाडे १८५१).

बळवाय आम (पु०) [अ० आम=सार्वत्रिक] सार्वत्रिक दड्गा. “ याकरितां शहरानींच प्राणाचे गिन्हाईक भेटलियावरी बळवाय आम जाला ” (राजवाडे ६१७७).

बाकी (स्त्री०) [अ० बाकी] राहिलेले; शेष; शिल्लक; एरव्ही. “ काहीं बाकी न ठेवणें ”=सर्व काहीं करून चुकणें.

बाकी-साकी =बाकी. “ आतां बाकी-साकी राहिली आहे ते वसूल करून ” (पारसनीस-वप २९).

बाग (पु०) [फा० बाघ्] उद्यान; उपवन.

बाग-बागिचा (पु०) फुल-झाडांचा समुदाय.

बाग-वान (पु०) [फा० बाघ्वान्] माळी; फुलारी; “ फळफळावळ विकणारा ” (ऐस्कुले ३४).

बागाईत; बागायत (स्त्री०) [अ० बाघात् अनेक व० बाघ् चें] विहिरीच्या अगर पाटाच्या पाण्यावर केलेली फूलझाडांची, अगर फळझाडांची अगर भाजीपाल्याची लागवड; गैर-जिरायत.

बागी [अ० बाघी] बण्डसोर; स्वामीद्रोही. “ शहानवाज़ खान बागी होऊन दौलताबाद बळाऊन बसला आहे ” (राजवाडे १११५०). “ बागी जालियास

तम्बी करून ” (दिमरा ११२७).

“ पारपत्य बागी वगैरेचें मनोदयानुरूप करूं ” (राजवाडे ६१३०१).

बाड्ग (स्त्री०) [फा० बाड्ग्] पुकारा; ओरड; प्रार्थनेला बोलावण्याचा पुकारा. “ कोठें महजीद (= मशीद) आहे तेथें त्याचें स्मरण करून बाड्ग देतात व कोठें देवालय आहे तेथें घण्टा वाजवितात ” (गड-सनदा १५०).

बाड्ग-सलवात [८ अ० सलात् = प्रार्थना] प्राथनला बोलावण्यासाठी मुअझिन् मशिदीतून जो पुकारा करितो तो. “ दक्षिणेंत बिल्कूल गोवध न करावा. मुसल्मानाचा धर्म निमाज़ रोज़ा, बाड्ग-सलवात, इकरानें खुदा-परस्ती (= देवपूजा) करावी ” (भा-ऐपयाव १८).

बाज़ [फा० बाश्] ससाणा; श्येन.

बाज़ [फा० बाश्] उलट; उलटपक्षीं. “ बाज़ गुन्हाई (= अन्यायानें) माझें वतन घेऊन माझे तीन खून केले आहेत ” (राजवाडे १५११६).

बाज़ [अ० बाद्] नन्तर. “ बाज़ -बरसात याचें पारिपत्य करूं ” (होकै १२).

बाज़त; बाज़द नन्तर; बादज़ पहा.

बा-ज़ामियत स-सैन्य. “ गुलाम बा-ज़ामियत हज़र होता ” (राजवाडे ५१ १३२).

बाज़ार (पु०) [फा० बाझार्] पेठ; हाट; गोन्धळ; अव्यवस्था; खरेदी.

बाज़ार-हाट (स्त्री०) बाज़ार-पेठ; बाज़ार-खरेदी.

बाज़ार-गप्प (स्त्री०) चिलमी खबर; वदन्ता.

बाजार-बुणगे (न०) [फा० बुणाह]
सैन्याबरोबरचें उदमी वगैरे गैर-लढाऊ
लोक; कार्खाना, सामुग्री वगैरे.

बाजारी [फा० बाझागी] पेठेंतील; ऐकीव.
“कागदी पत्रांचें वर्तमान नव्हे; बाजारी
आहे” (खरे ८१३९७६).

बाजिन्दा (पु०) [फा० बाझन्दा] खेळाडू;
बजवट्या; फसवणूक करणारा. “नट-
चत्रळ मैना तूं दिसती बाजिन्दी जी
जी” (होनाजी बाळ १७७).

बाजी (खी०) [फा० बाझी] खेळ; क्रीडा;
डाव; सरशी. “एकवेळ बाजी विस्क-
टली म्हणून पराक्रमी पुरुष स्वस्थ बसत
नाहीत” (खरे १११६१००) अड-
गावर बाजी घेणें = हरणें.—वर बाजी
देणें = हरविणें.

बाजीकार उत्पादक; कर्ता. “सर्वांचे
सम्मते या करण्याचे बाजीकार रघु-
नाथ बिडवई व रस्तुम कलाल”
(राजवाडे ७१३९).

बाजीगर; बाजीगार (पु०) [फा० बाझी-
गर] खेळ खेळणारा; कोल्हाटी; गारुडी;
उलटणारा. “ते सर्व दुर्किनार राहून
माष्टीन मजकूरच बाजीगार होऊन
बे-अदबी करूं लागले” (खरे ७
३५६७).

बाजीगरी; बाजीगिरी (खी०) [फा०
बाझीगरी] गारूड; चेटूक.

बाजू (खी०) [फा० बाझू] बाहू; पक्ष;
तर्फ; कड; पैलू. “प्रधान हेच राजे-
लोकांची बाजू” (मराआ १९).

“प्रतापराव पडले...आज एक बाजू
पडली” (सभासद ६२) “बाजूंत
कुबत आहे तर सर्व जांब-साल दुरु-
स्तीनें होतील” (राजवाडे ५१६).

“पिकल्या पट्ट्या बाजूच्या (= पैलू-
दार) सात पानांच्या, सुपारीचे पानांची
गुण्डी उभी घालून भर्दार चाडूगल्या
बान्धाव्या” (साने-पयाव २८१).

बाजूबन्द (पु०) [फा० बाझूबन्द]
दण्डाला बान्धण्याचा खियांचा दागिना.
बाजे [फा० बअझि] कांहीं; अवान्तर;
इतर; वरकड. “बाजे मरातब रुण-
राव यास कलमी केले त्यावरून बाजे
(=स्पष्ट) होईल” (राजवाडे १०१
१६७).

बाड (न०) [अ० बयाझ] वही; कनाथ;
तम्बू. “विठोबाचे देवळीं बाड होतें
तेथें गेले” (होके ८९).

बाड-बिशात (खी०) डेरे, राहुट्या वगैरे
सामान. “बाड-बिशात त्याचे हातास
लागली” (खरे ७१३६१५).

बाडा (पु०) कनाथीचा परिघ. “बाडा
बारा तेरा कोसांचा येकेहल्ली चरक-
पळीपर्यंत बसला” (राजवाडे ७१०८).

बातन [अ० बातिन् = अन्तस्थ] गुप्त-
पणें; कुफिया. “बातन निजाम
अल्लीचें राजकारण लाविलें यास्तव
आध्याजी पन्तास बरोबर घेऊन येतो.”
(राजवाडे ११९६०).

बातमी; बातनी (खी०) वार्ता; हकी-
गत. “आपण बातनी चाडूगली
राखावी” (खरे ८१३९२६). “सर्का-
रचे जासूद बातनीस पाठविले होते
त्यांनीं वर्तमान साडूगतलें” (खरे
८१३३८).

बातमीदार बातमी लिहून पाठविणारा;
अखबारनवीस.

बातनी-नीस; बातमीनीस (पु०)
अखबारनवीस. “स्वामीकडील बातनी-

निसांचीं पत्रें विकल्पयुक्त येऊन बे-मर्जी होती ” (राजवाडे १०।१९७) .

बातल; बातील [अ० बातिल्] खोटे; व्यर्थ; रद्द. “ काल कुमक गांवांत गेली म्हणोन ऐकतो हें खरें किंवा बातील ! ” (खरे ७।३४८२) .

बाद [अ० बअद्] नन्तर; वजा. बाद घालणें = वजा करणें. “ आम्ही ताकीद केलियाबाद...मुम्बईकर पन्हा देणार नाहीत ” (खरे ७।३५७०) . “ आमच्या फौजा जाऊन ही गोष्ट बाद दसरा होती तर ते मजा ” (खरे ८।४३५२) . “ बाद-ऊ (= त्याच्यामागून) अव्लाद व अहफाद त्यांसी रवा करणें ” (राजवाडे १५। ३६४) .

बादज; बाजत [फा० बादज्] नन्तर; पुन्हा; यापुढें. “ बादज ईद पेशावरास येणार ” (दिमरा २।३७) . “ ददा साहेब बादज बरसात येतील ” (इम २६०) . “ बाकी बादज फत्ते मागाहून पाठवावें ” (राजवाडे १२।१२५) . “ बादज फर्याद येऊं न दीजे ” (राजवाडे १५।१६९) . “ बाजद ” (राजवाडे १५।३७, ३८) .

बादशाहा; बाच्छा (पु०) [फ० बाद-शाह्] पातशाहा.

बादशाही; बाच्छाई पातशाही पदा.

बाप-जादा [फा० बाब्=पिता; अ० जद्द=आजा] वाडवडील, पूर्वज. “ दिल्ली याचे बाप-जायाची नाही, जो साम-श्र्यवान् होईल त्याची दौलत असें आहे ” (गोलखिशाय १२)

बाब; बाबत (स्त्री०) [अ० बाब्] रकम; फलम; गोष्ट. त्याबाबत=त्यासम्बन्धी. **बाबत्वार फलम्वार.**

बा-यक्-दिगर एकमेकांशीं. “ बा-यक्-दिगर मन्सबा रुखं लागले कीं ” (साने-पयाव ४७३) .

बार्कस (न०) [फा० बार्कश्] व्यापारी मालाचें जहाज.

बार्कशी मालाची वाहतूक करणारा
बार्गीर (पु०) [फा० बार्गीर्] फा० बारा=घोडा] धन्यानें दिलेला घोडा ठेवणारा स्वार शिपाई.

बार्दान (न०) [फा० बादान्] गांठोडे; पोतें. अकलेचें बार्दान=मूस.

बार्निशी (स्त्री०) बार्निसाचें काम, सकार दसरी नोन्दणूक.

बार्नीस (पु०) सकारदसरी नोन्द झाल्याची खूण म्हणून सनदांवर बार अशीं अक्षरें लिहिणारा.

बाबंदारी (स्त्री०) [फा० बार-बदारी] भार-वाहणूक “ बाबंदारीचे उगट ” (चित्रगुप्त १४) .

बायाब [फा० बायाब्] दवारां हजर. “ गुलाम जंमियत सुदां हुजूर बायाब होतो ” (राजवाडे ५।३५०) .

बाह्रा [फा० बाह्रा] वारंवार. “ आम्ही हुजूरांत बाह्रा अर्ज मारूज करितों कीं राजे बहेरी बहादूर हजरतीचे कदमा-खेरीज दुसरा अर्थ जाणत नाहीत ” (राजवाडे २२।६२) .

बार [फा० बार] पर्वाणगी. “ तुमचें मन बार देत नसिले तरी कौन्-बोल घेऊनु पुत्रा बराबरी लोक देउनु पाठ-विजे ” (राजवाडे १५।३६७) .

बारकाई (स्त्री०) [फा० बारीक्] सूक्ष्मपणा.

बारीक [फा० बारीक्] सूक्ष्म; रुश. “ श्रीमन्त स्वामीची बहुतच मर्जी.

बारीक (=सप्या) जाली आहे ”
(राजवाडे ११२२८).

बारीक-राव काडी पहील्वान.

बारीश (स्त्री०) [फा० बारिश] वृष्टी;
पाऊस. “बारशीच्या जोरामुळें माघारी
कूच करून गेलों ” (साने-पयाव ३८२).
“ बारिशेचा शदत ”=पाउसाची शोड
(राजवाडे १०११८२).

बारूत; बारूद (स्त्री०) [फा० बारूत]
ज्वालाघ्राही दारू. “ बारू. ” (इम ८).
“ बारूद सरली; दररोज चार मण कच्चे
होती तेवढी खर्च होते ” (खरे १२।
६३३९).

बारूद-खाना (पु०) दारूखाना (खरे ७।
३६०२).

बाळ-पर्वशी (स्त्री०) लढाईत कामास
आलेल्यांच्या मुलाच्या सद्गोपनासाठी
केलेली नेमणूक.

बालायेश (स्त्री०) [फा० बालाइश]
उन्चावणी; सर्फराजी. “ कितुरियास
जागा देऊन त्याची बालायेश करणें
हे कोणते रियासतींतील चाल आहे ”
(खरे ७।३५७१).

बालिस्त; बालीस (स्त्री०) [फा० बालिश्व
बालिश्व] उशी; तक्क्या.

बाले-किल्ला (पु०) [फा० बाला=उन्च]
पहाडी किल्ल्याचा उन्च पोट-किल्ला;
उपर-कोट.

बाले-घाट घाटमाथा; घाटावरील प्रदेश.

बा-वक्र; बा-वकर [फा० बा-वकार्]
प्रतिष्ठावन्न; कीर्तिमान्. “ राजेसाहेबांची
रियासत दुसरियाचे रियासतीने निस्वती-
पेक्षां सर-सबाज (=सुसम्पन्न) व
मज्बूत रहावी ” (राजवाडे १०।२५२).

बा-वकूफ [फा० बा-वुकूफ] शाहणा.

“ एक सदांर बा-वुकूफ ” (राजवाडे
१२।२७).

बा-वजूद; ब-वजूद [फा० बा-वुजूद्]
असें असूनही. “ बा-वजूद अब्दा-
लीची गडबड दिवसेंदिवस अधिक
ऐकत असतां मुलूक आपला खाली
टाकून श्रीरङ्गपट्टणास .. गेलेत ”
(राजवाडे ११।२२).

बि-कलम कलम्वार; तष्पील्वार.

बि कलम-जुलूम जुलमानें लिहिलें.
“ आपणांस नेऊन रजावन्द नसतां
लेहून घेतलें मग आपण बि-कलम-
जुलूम म्हणून दहशत खालून गैरहजीर
होऊन तमचे भेटीस आलों ” (राजवाडे
२०।२२०).

बि-तप्शील [फा० बि तफशील्] तष्पी-
ल्वार; सविस्तर.

बिचारा [फा० बी-चारा] क्षीणोपाय;
गरीब; बापडा; निरुपद्रवी.

बिचोबा (पु०) [फा० बीचोबा] लहान
बिन-साम्बा तम्बू.

बिछाईत; बिछायत (स्त्री०) [अ०
बिसात्] जाज्म; बैठक; मालमत्ता
(सभासद् ५८).

बिछाइती गैर-दुकानदार. “ बिछाइती
वाणो ” (वाड-समा ३।१३५).

बिछावणें अन्धरणें.

बिजन [फा० बी-जान्] निष्पाण. (न०)
कत्तल; कतलाम. “ आपल्या साठ
बायकांस एक एकांस खोलींत बोला-
वून आणून, तवारीनें छाटून बिजन
केल्या ” (ऐस्कुले ६२).

बिम्बाईत (स्त्री०) [अ० बिशाअत्; बिसात्]
मालमत्ता (सभासद् २२).

बि-तर्जुमा=नियमानुसार (राजवाडे १५। २७१)।

बिदा (स्त्री०) [अ० विदाअ] रवानगी; पाठवणूक; निरोप, रवाना. “ तेथील सर्व भाव पाहून बिदा घेनली ” (ऐटि ७८). “ घेलची मज्जुराची बिदा विलायतेस करणार ” (दिमरा २।७९). “ तुम्हासही बेकैदी चालल्यान इजा यावी सबब आमच्या खावन्दांनीं आम्हास रूमशामहून बिदा करून पाठविलें ” (पाब १६). “ त्याजवर आणीक फौज बिदा केली ” (दिमरा १।१८०). “ भेटी घेऊन बिदा होऊन येतो ” (राजवाडे १।१४१).

बिदाई बोलवणूक (वाड-समा ३।३००). बिदागिरी; बिदागी; बिदाकी (स्त्री०) बोलवणी; निरोप देतांना सम्भावना करण्यासाठीं दिलेले पारितोषिक. “ नारू बरे झाले म्हणजे तुझी बिदागी करूं ” (पेदसमा ४). “ बिदाकी ” (होकें १२९). “ नन्तर बिडे देऊन बियागिरी केली ” (राजवाडे १२।१९५). बिदाती [१ बिदअती] नवीन (वाड-मा २।१०६).

बिदानन्द [फा० बि-दानन्द] जाणोत; जाणावें.

बिन [फा० बिन अ० इक न] पुत्र; बहद. अ बिन ब = बचा पुत्र अ.

बिन-तक्रार निमूटपणें.

बिन-मोज़बी बिन-हिशेबी; बे-ज़बा-ब्दार.

बिनाबर [फा० बिनाबर्] साठीं. “ बिनाबर मुलाजिमत शोर साहेब आले ” (पदमव ११६).

बिनाबरान म्हणून; प्रमाणें. “ तरी बिनाबरान मालूमत मनास आणून तुम्हांस कौल

मईमत केला आहे ” (राजवाडे १७।३३).

बिनी; बिन्दी (स्त्री०) [फा० बीनी = नाक] म्होरप; सैन्याची आघाडी.

बिनीवाला (पु०) बिनीवाला माणूस; बिनीचा अधिकारी.

बिबी, बिब्बी (स्त्री०) [फा० बीबी] कुलीन मुसलमान स्त्री.

बिमार [फा० बीमाद्] आजारी; व्याधित. “ बघुन कामिना तुम्हा नगरच्या व्हातील बीमार ” (देबल-मृच्छकटिक).

बिमारी (स्त्री०) [फा० बीमारी] आजार.

बिरञ्जी [फा० बिरञ्जिन्] पितळी (दिमरा २।१५५).

बिरादर (पु०) [फा० बिरादर्] भाऊ; भ्राता.

बिरादरी (स्त्री०) [फा० बिरादरी] भाऊपण; बन्धुसमाज; जमात. “ बिरादरी सारखी चाल उभय दौलतींची आहे ” (राजवाडे ५।८६). “ जमादार जाग्यावरच पडला होता; नन्तर त्याचे बिरादरीची ज़मी करविली; तो लोक काहीं पळून गेले ” (सरे १।१५६६८) “ आम्ही त्या बिरादरीतील आहोंत ” (ऐटि ३।४८).

बिल्-एक-रई [अ० एक-रई = एक-निष्ठा] एकनिष्ठपणें. “ तरी बिल्-एक-रई दृढतर चित्तारूढ करितील ” (राजवाडे ६।६०२).

बिल्कूल [अ० बिल्कुल्ल] सर्वस्वी मुळींच. “ बिल्कूल एख्यारी व मुख्यारी मज्जूर एक साहेब जन्मे लाची असावी ” (पदमव ८५).

बिल्कैल [अ० बिल्कैअल्] वस्तुतः; अगदी. “ बिल्कैल नातवान ” (राजवाडे १५१२२८).

बिल्मन्का मत्तव्याप्रमाणें. “ बिल्मन्का सण्डणी केली ते कबूल असोन ” (राजवाडे १८१५३).

बिल्वर; बिलोर (पु०) [अ० बिल्वोर] एक उच्च प्रकारची काच; एक बाड्-गडीचा प्रकार.

बिल्वरी; बिलोरी [फा० बिल्वोरी] बिलोराचा.

बिलन्द [फा० बलन्द; बुलन्द] उच्च; दुर्गम; बेलाग. “ अशीरगड किल्ला, मातबर बिलन्द आहे ” (पारसनीस-ग्रंथ ६२). “ या ज़ार्गी बिलन्द किल्ला बान्धून वसवावा ” (साने-पयाव ३७६). “ कोट बिलन्द गच्ची रुन्द ” (साने-पयाव २३१).

बिलन्दर बिलन्द; बेलाग; अथाङ्ग; धूर्त; लफड्गा. “ पहाडी किल्ला असा एका दिवसांत याबा असें कांहीं नाही; किल्ला फार बिलन्दर ” आहे (चन्द्रचूड-दत्त १११११).

बिला-उजूर इकत न घेतां. “ बिला उजूर व बिलाकुसूर दुम्बाला करून चालूं देणें ” (गोइसा १५). “ बिला उजूर केरुचें तालुका बमय ठाणें हवाली करितील ” (राजवाडे १९१ ११५).

बिला-कसूर [अ० बिला कुसूर] चूक इयगय न करितां.

बिला-महसूल जकात-माफीनें. “ सामान जड्गी सर्कारांत मल्लूब जाल्यास (=हवें असल्यास) ... वेपारी याज पासोन बिला महसूल सरीदी करण्याची पर्वा-नगीं असावी ” (राजवाडे ७१२२).

बिलाशक [अ० बिलाशक्] निःसन्देह; बेलाशक. “ तुम्ही फौजसुद्धा बिलाशक जाऊन सर्व्हेलीस सामील होणें ” (साने पयाव २८६).

बिला हुज्जत बिनतकार “ बिला हुज्जत वर्तावें ” (ऐटि २१७२).

बिशात; विसात; बिशाद (खी०) [अ० विसात्] माल; सामान. “ नाहीतरा माल-बिसातीचा तमान धरितां भाण्ड-याचे मारासालीं तराणें फोडून टाकून सलाबत पाडावी ” (मराआ ३८). “ बिशात ” (सभासद ५१). “ बिशाद ” (सभासद २८) “ बिछाईत ” (सभासद ५८).

बिशाद (खी०) [अ० विसात्] सामर्थ्य; ताकद; मजाल; प्राज्ञा.

बिस्मिल्ला (पु०) [अ० बिस्मिल्लाहिः इ-मानिरहीम् = दयाळू व कनवाळू अल्लाच्या नांवानें] मुसलमानांत मुलाच्या अगर मुलीच्या पांचव्या वर्षीं घोड्या-वरून मिरवणूक काढून मशिदींत नेऊन ‘ बिस्मिल्ला ’ दि कुराणाचे कलमे पढ-वितात तो उपयनसदृश विधी; मन्त्र न्हणून विधिपूर्वक हत्या करणें. “ याचे कन्येची बिस्मिल्लाची शादी सार्ठी (उत्स-वासाठीं) रविवारी रात्रीं मेहदी निघाली ” (राजवाडे ५१५७). “ मुर्गसि बिस्मिल्ला तो कशास ? ” (होकै ११).

बिस्वार; बिस्वार [फा० बिस्वार] फार; पुष्कळ. “ बिस्वार खुशक्की हाशील जहाली ” (साने-पयाव ३८२). “ बिस्वार सालें गुजरलीं ” (साने-पयाव २००) “ खुशक्की बिशीवार जाहली ” (पारसनीस-ग्रंथ २३).

बुजुर्ग [फा० बुजुर्ग] थोर; वृद्ध. “ अज कदीम मोहीबाचा व ईं जानेबाचे

बुजुर्गीचा येव्हास कमाल चालोन आला आहे ” (राजवाडे ३१९०)
 “ हें सर्व खुर्द-बुजुर्गीस यांस माहीत आहे ” (वाड-कैफियती १००) .

बुजुर्गी (स्त्री०) [फा० बुजुर्गी] थोरवी; मोठेपणा. “ नचाबांनीं तर बुजुर्गीस लाजीम तो मार्ग सोडला ” (राजवाडे ५१३१). “ परन्तु आम्हां लोकांची बुजुर्गी काय आहे ! ” (चिरा ३६). “ जमियतच्या सदांगन दोना सर्कारच्या बुजुर्गीवर व उम्दगीवर प्रनेष्टनेचे व इज्तीचे रस्म अमलांत येतील ” (पेअ ५८) .

बुटा (पु०) **बुटी** (स्त्री०) [फा० बोता] कापडावर रङ्गविलेलें अगर विणून काढलेलें फूल; नक्षी.

बुट्टेदार बुटे असलेला.

बुणगे (न०) [फा० बुन्गाह] सैन्याच्या सामग्रीचा तळ; सैन्याबरोबरचे उदमी वगैरे गैरलढाऊ लोक. “ बहिर-बुलगे ” (साने-पयाव ९०) .

बुत्परस्त [फा० बुत्परस्त] मूर्ति-पूजक.

बुत्परस्ती (स्त्री०) [फा० बुत्परस्ती] मूर्तिपूजा. “ मुसलमान होऊन जो बुत्परस्ती करील त्या सजा तो खिताब-मोजीच (= धर्मग्रन्थांन्वयें) आणखीच आहे ” (पारसनीस-त्रप २३५) .

बुत्फरोश [फा० बुत्फरोश] मूर्तीचा विक्रय करणारा; धर्माचा सौदा करणारा.

बुत्फरोशी (स्त्री०) [फा० बुत्फरोशी] मूर्तीचा विक्रय; धर्माचा व्यापार.

बुत्शिकन [फा० बुत्शिकन] मूर्ति-भञ्जक.

बुत्शिकनी (स्त्री०) [फा० बुत्शिकनी] मूर्ति-भञ्जन.

बुद्रुक; **बुद्रुख**; **बुद्रुखग** [फा० बुद्रुग] वृद्ध, थोर “सर्काराहून बुद्रुगांपासून... वाजीराव पण्डित प्रधान यासी पर्णि मज्कूरची वतन देशमुखी अज कदीम इनायत असे ” (वाड-मा ११६५). “ तोतयाचे चौकशीसाठी बुद्रुख जमा करितात ” (खरे ६१२७१२). “ एका-एकी लढाई विषडोन बुद्रुख भाऊसाहेब सर्कार-कामास येऊन कैलासवासी जाले ” (खरे ११६०९८) .

बुनियाद; **बुनाद** (स्त्री०) [फा० बुन्याद्] पाया, जोर; आरम्भ; स्वभाव; शील. “ याची बुनियाद श्रीरङ्गपटनाचा तहनामा ” (राजवाडे ७१९२). “ हलक्या गोष्टी आम्हांकडील नबाब व रुक्नु-द्वौला हैदरखांच्या वकिलाशी बोलत असल्यास त्याचा प्रकार, बुनियाद कशी आहे तें कळतच आहे ” (खरे १०७२). “ त्यास आपण बुनादी-पासून आपले वतनाचें वर्तमान व कागद-पत्र तमाम दाखविले ” (राज-वाडे ८१२२) .

बुनियादी; **बुनादी** मूळापासूनची, मूळापासून सर्व हकीकत. “ गांव-कुळकण बुन्यादी विव्हल माद शेणवी याचें होतें ” (राजवाडे ८१७२). “ याची देशमुखी अब्लादी-बुनादी होती ऐसें आपणां ठावकें आहे ” (राजवाडे १५१७५) “ आपले वडिलांनींही कुल बुनाद साङ्गितली होती ” (राजवाडे १५१७५)

बुर्खा (पु०) [अ० बुर्कअ] अवगुणठन पडदा.

बुर्जी (स्त्री०) [फा० बुर्ज] राजास्येरीण सवें मोहरीं मरणें.

बुरूज (पु०) [अ० बुर्ज] हुडा कोटाच्या तटबन्दीन मज्बुतीसाठी

बचावासाठी व मान्यासाठी जागोजाग केलेली वर्तुलाकार बन्दिस्त.

बुरूज-बन्दी (स्त्री०) बन्दूक-शिपायांच्या तुकड्याची रचना. “ बुरूज बन्दी चोहोकडे केली आणि रेज-गण भरून तोफा ठेविल्या होत्या त्या त्या-समर्थी सोडिल्या ” (सरे ८०६).

बुल्दा (पु०) [फा० बुल्दा] शहर; प्रान्त. “ ओरडगावादचे बुल्याचे सुभेदारीचें काम ” (राजवाडे ७२२१).

बुलबूल (पु०) [फा० बुलबुल] एक प्रसिद्ध गणारा पक्षी.

बुलन्द [फा० बुलन्द] उन्च; दुर्गम; बेलाग. “ वसई जागा व का बुलन्द, सुरुडगाचा उपाय नाही ” (पारसनीस ग्र ७८).

बुलन्दी (स्त्री०) [फा० बुलन्दी] उन्नी. “ दोनी मण्डप बुलन्दीस कमी याजमुळें गर्भिणा भारी; हजमा भारी होता ” (सरे १०१५४५).

बुलाक (पु०) [फा० बुलाक] नाक-पुड्यांमधील पड्यास भोंके पाडून त्यांत घालावयाचा मोत्याचा लोम्बता अलङ्कार.

बे- [फा० बी] वांचून; अभाव दाखविणारा उपसर्ग.

बे-अकली [फा० बी-अकल] मूर्ख; बेवकूब.

बे-अदब; **बे-अदबी** (स्त्री०) [फा० बी-अदबी] असभ्यता; अपमान; अनिष्टा; हारामखोरी. “ टोपीवाल्यांनी बे-अदब केली ते हाल्लुद्ध राहून सौदागिरीचे मार्गें वर्तणूक करितील ” (राजवाडे १२१५). “ जातीनें सुजायत दौला याचे डेऱ्यास आलियाची बे-अदब माफ करून ” (राजवाडे

३१९८६). “ जाजंती बे-अदबी व बे-अदाई न करावी ” (सरे ७३५७६).

बे-अदाई (स्त्री०) विरोध; स्वामिद्रोह. “ सकारचे अमलास बे-अदाई करावी ” (दिमरा ११५१).

बे-अन्न (स्त्री०) [फा० बी-अन्न] फजिती, दुर्लौकिक; फजीत. “ स्त्री सती गेली नाही तर तिची बे-अन्न आहे व बे-दस्तूर होतो असेंहि नाही (ऐटि २३३). “ कोत्वालास बे-अन्न करून माघारें पाठविलें ” (चिरा १३).

बे-आब (पु०) [फा० बी-आब] बे-अन्न. “ मग स्वामी म्हणतिल कीं आमचे माणसाचा बे-आब केला ” (सरे ११५०२८).

बे-आराम (पु०) **बे-आरामी** (स्त्री०) [फा० बी-आराम] अस्वास्थ्य; अस्वस्थ. “ मातुश्री हैदरावादेत बे-आराम होती तिचा वाका जाल्याचें वर्तमान आलें ” (राजवाडे ७८३). “ महालांत बे-आराम शरीर नेहमीच विकल जाई ” (होकै ६) “ तुमचेही तबियतीस दोन तीन दिवस बे-आरामी ” (राजवाडे ५१५७).

बे-इज्जत (स्त्री०) अप्रतिष्ठा.

बे-इतबार गैर-भरंवसा. “ यांत श्रीमन्तांस आमचा बे-इतबार भासेल ” (मदचा १११११).

बे-इतबारी अविश्वसनीय. “ परन्तु ते बे-इतबारी; याजकरितां भडोच सुरतेस राहूं ” (राजवाडे १२११०६).

बे-इतल्ला गैर-माहीत; बे-दखल; बड-तर्फ. “ त्याचे काकून बे-इतल्ला केले ” (राजवाडे १०११०).

बे-इमान; बे-मान [फा० बी-ईमान्=अधर्मी] कृतघ्न; अविश्वसनीय, भ्रम-प्रतिज्ञ. “परन्तु शीख बे-मान आहेत ” (दिमरा १११३५).

बे-इलाज (पु०) निरुपाय.

बे-उजूर बिनतकार; कांहीं सबब न साड्-गतां. “ या दिवसांत पोटास न मिळे तेव्हां लोक चाकरी बे-उजूर कैसी करितील ? ” (राजवाडे १०१५७).

बे-कदर निर्धास्तपणें. “ दिलाचा दर्या बे-कदर नाचायला लागतो ” (गड-करी-राजसंन्यास ५).

बे-कम-व-कास्त [फा० बी-कम्-उ-कास्त] कांहीं कमी न करितां; सायन्त. “सदहू कलमें सुमार बे-कम-व-कास्त कलमी केली आहेत ” (सरे ७ ३५७५).

बे-करारी (स्त्री०) अनिश्चिती; तहमोड. “ तहनाम्यास कांहीं बहुत दिवस जाले ऐसें नाही, इतक्यांत त्याजकडून बे-करारीच्या चाली सुरू होतात ” (राज-वाडे ७१९९).

बे-कानू (स्त्री०) अन्याय; जुलूम.

बे-कायदा; बे-कायदेशीर [फा० बी-काइदा] नियमबाह्य; गैर-कायदेशीर; जुलमी.

बे-कार [फा० बीकार] निरुयोगी; बे-रोजगारी.

बे-कारी (स्त्री०) [फा० बी-कारी] बे-रोजगारपणा.

बे-किलाफ (पु०) [अ० सिलाफ=वैर] सरुय; संशयनिवारण. “ श्रीमन्त दादांचें मानस...आपला बे-किलाफ मातुश्रीच्या विद्यमानें करून त्रिम्बकास

जावें ” (सरे २१६०८). “ असें मनः-पूर्वक आपले चितीं बे-किलाफानें सन्देह न धरितां चितीं असेल तरी ” (राज-वाडे ८१२८).

बे-कुसूर [फा० बी-कुसूर] न चुकतां; बिला-कसूर; पूर्णपणें (राजवाडे ८१२). “ दम्यांन कांहीं इस्कील जाली नाही; बे-कुसूर चालत आलें आहे ” (राज-वाडे २०१२२०).

बे-कैद; बे-कैदी (स्त्री०) [फा० बी-कैदी] शिस्तीचा अभाव; स्वैरवर्तन; स्वैर; स्वैरपणें. “ गुलाम कादर यानें दिह्जांत बे-कैद बहुत केली ” (राज-वाडे १०१२४५). “ होळकरांच्या फौजेंत बे-कैदी फार ” (सरे ११७७९६). “ सर्व बादशाही तुम्ही मराठ्यांनीं बे-कैदी करून बुडाविली ” (पाब १७). “ ज्यास मोकासे यावे तो व जमींदार एक जहालियानें बे-कैद होतील ” (सभासद २४). “ बे-कैद वर्तणूक ” (सभासद २३). “ ब्राह्मणी फौज बे-कैदी ” (हब २७). “ बे-कैदी चालणें ” (पाब १६).

बे-कौली बिगर कौलाचा. “ बे-कौली तराण्डी ” (वाड-समा २१९५).

बे-खत्रे निःशङ्कपणें. “ बे-खत्रे हुजूर यावें ” (जोरा १०५).

बे-खबर [फा० बी-खबर्] असावध; गाफील. “ ते बे-खबर होते ” (सरे ४१६६३).

बे-खबर्दार गैरसावध (मराचिस १४).

बे-खर्च; बे-खर्ची [फा० बी-खर्च] खर्ची जवळ नाही असा; निर्धन. “ बे-खर्च आहों; निरोप देणें ” (सरे २१५४४). “ वजीर बे-खर्च; त्यास

सर्चास आम्ही पैका दिला ” (राज-वाडे ६।४४८). “ रुपाळू होऊन आज्ञा केली तर हुजूर येईल; बे-सर्ची आहे; माणूस माकूल दिसतो ” (राज-वाडे १।६४).

बे-खातरी (स्त्री०) अविचार. “ चार कोटींची मालियत जवळ असतां कञ्ज-षण्णानें सर्दारास बे-खातरनिं निरोप दिलहा ” (जोरा १०९).

बेगम (स्त्री०) [तु० बेगम् = सर्दार-कन्या; सर्दारपत्नी] राणी; वयांत आलेली कुंवारीण.

बेगमात अनेक व० बेगमचें. “ किल्ल्याची व बेगमात व पातशाह-जादे व सला-तीन व नाजर यांची जमी केली ” (दिमरा १।२७२).

बेगमी; बेजमी (स्त्री०) निश्चिन्ती; पुर-वठा; सड्यह. “ समाधान करून बेगमी-शेगमी करणें तें करून रवानगी केली ” (राजवाडे ३।२३९). “ पोटाची वस्त्राची बेजमी करून दिली ” (राजवाडे १।५। ११६). “ गडोगडीं गह्या असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे ” (राजवाडे ८।२३).

बेगर्द [फा० ब-गिर्द्] भोंवतीं. “ मुलूस अगदी वीस पञ्चवीस कोसपर्यन्त बे-गर्द, बे-चिरास जाहला ” (पाब १४).

बेगार (पु०) [फा० बेगार्] वेतन न देतां वेठीस धरिलेला मनुष्य.

बेगारी (स्त्री०) [फा० बेगारी] वेठीची पद्धत.

बे-गुन्हा गुन्हा नसताना. “ बक्षीस बे-गुन्हा कैद केलें ” (जोरा १०५).

बे-गुमान [फा० बे-गुमान् = निःशङ्क] बेपर्वा; गर्विष्ठ; उन्मत्त.

बे-चिरास; बे-चिराग [फा० बी-चिराघ्] दीपहीन; ओसाड; उध्वस्त. “ पेण्ढारी जयपूरवाल्याचे प्रान्तांत कजाकी करून मुलूस बे-चिराग करि-तात ” (दिमरा २।१५६).

बे-चोबा (पु०) विचोबा पहा.

बे-जबाब्दार जोखीम न ओळखून स्वैर वागणारा.

बे-जबाबी [फा० बी-जवाब्=निरुत्तर] उद्धट; उर्मट; तासाचे ठोके न देणारें (घड्याळ).

बे-जरब जोरानें; उठाव करून; निःशङ्क-पणें; बे-धडक. “ घोड्याची लात बे-जरब बसली; दोन घटिका मूर्छित चौधरी पडला ” (राजवाडे ७।७४)

“ तेव्हां डावी टोळी विश्वासराव सहे-वांची होती ती बे-जरब उठली ” (पाब ४०). “ त्यानंतर कित्चूरकर नीट चालून आमच्या तोफाकडे येऊं लागला तेव्हां आमच्या भले लोकांनीं बे-जरब घोडीं घालून कित्चूरकरास मोडून बोढ्यापर्यन्त नेऊन घातला ” (खरे ५।२३८८). “ दक्षिणची फौज मऊ लागलें म्हणजे बे-जरब घेणार; कठिण लागलें म्हणजे फिरोन पाहणें नाही ” (इम २०८).

बे-जा; बे-जहा [फा० बी-जा] अना-ठार्या; फाजील; अनुचित; रुष्ट. “ अब्दुल खैरखान यार्णी...बे-जा केलें ” (राज-वाडे १।१५). “ पूर्ववत्प्रमाणें बे-जहा वर्तणूक व्हावयास लागली ” (खरे १२। ६५४९). “ कशीही ताबयत बे-जाह असल्यास बाईसाहेबांचा निरोप गेल असतां त्याप्रमाणें व्हावयाचें ”

बेजार [फा० बीझार्] त्रस्त; हेराण.
 बेजारी (स्त्री०) [फा० बीझारी] त्रास;
 हेराणी.
 बे-जान [फा० बी-जान्] निर्जीव; ठार.
 बे-जाब बे-गुमान; बे-मुलाजा; बे-जवा-
 बदारपणे. “ मुलाकडे बाक नाही;
 मुलागी दाण्ड, बे-जाब आहे ” (गोस-
 चिशाब १५). “ माणूस बे-जाब
 मारिले ” (सरे ११४१).
 बे-जाबता (पु०) अन्याय (सशिच८४).
 बे-जोर [फा० बि-झोर्] ज़ोरानें; ज़ोग-
 वरीनें. “ बे-जोर लढाई देऊन...
 तराण्डें पाडाव करून आणिलें ” (सरे
 ८११९९).
 बे-तकशीर [फा० बी-तकसीर्] निर-
 पराधी; अपराध नसतां; नाहक. “ हे
 बे-तक्षीर आहेत ” (राजवाडे ५१६५).
 “ बे-तकसीर त्याजवर इतराजीचें कारण
 काय ! ” (दिमरा २१२०)
 बे-तकवी [फा० बे-तक्विद्या] असमर्थ;
 नातवान (राजवाडे ८१२२).
 बे-तर्तूद (स्त्री०) तज्विजीचा अभाव;
 अव्यवस्था. “ बे-तर्तूद असतां काम
 शिरा (= उत्तम) जालें ” (सरे ९१
 ४६७२). “ कोणेविशीं बे-तर्तूद जाली
 असें होऊं नये ” (सरे ९१९६८).
 “ त्यांनीं बे-तर्तूदीनें लढाई केली
 म्हणोन यश प्राप्त जाहलें ” (सरे २१
 ५९६).
 बे-तन्हा [फा० बी-तरह्] विलक्षण;
 भारी. “ याउपर उपेक्षा करून काल-
 हरण केलियास नवावाचे दौलतीस बे-
 तन्हा धक्का बसेल ” (राजवाडे ५१९६६).
 “ आजपासून जाण्याचा पुकारा आणि
 शोहरत बेतन्हां होणें खुशुमा नाही ”

(राजवाडे ७१९२). “ बे-तन्हा इद्-
 ग्रजी लोकांस मार दिलहा ” (राज-
 वाडे १९१९३). “ मर्जी बे-तन्हा जाली
 आहे; बहुतांच्या अबू क्षणक्षणां जातात ”
 (साने-पयाव ४०). “ बाणांचीही
 मार-गिरी बे-तन्हा केली ” (साने-
 पयाव ४८०).
 बे-ताब [फा० बी-ताब्] असमर्थ; क्षीण;
 हतथैर्य. “ मातुशी अहल्याबाई यांस
 शैथ्य-उपद्रव होऊन पांच सात दिवस
 बे-ताब होती ” (मद्वा ११२१८).
 “ ज्वर शरीरां चढला तो अद्रुत...
 केवळ बे-ताब (असह्य) ” “ रसद
 बिल्कूल पोहोंचेना तेव्हां बे-ताब होऊन
 (गाडर) रात्रों घांट उतरून पळोन
 गेला ” (दिमरा ११३८).
 बे-तालूक [फा० बे-तअलुक] गैर-
 सम्वन्धी; भलता. “ हाली तुवां कोण्हता
 बे-तालूक अन्देसा न करितां बे-शक
 होऊन कसवामध्ये येऊनु ” (राज-
 वाडे १५१३१).
 बे-दखल [फा० बी-दखल्] बे-इतहां;
 अधिकारच्युत. “ आपला गुमास्ता
 असोन आपणास बे-दखल वतनास
 करून सोडलें आहे ” (राजवाडे २०१
 ४६). “ इद्ग्रजांनीं कोणाची दौलत
 घेतली, त्यास बे-दखल केलें हा बटा
 बदमामलीचा; नाही तो लावून घेऊं
 नका ” (सरे ८१४३२).
 बे-दम [फा० बी-दम्] निपचीत; निप-
 चीत पडे पावेतो दिलेला (मार).
 “ उभयतांस कमच्या मारून बे-दम
 केलें ” (वाड-समा ३११०७).
 बे-दर्द [फा० बी-दर्द्] निघण; बे-
 फिकीर, बेगुमान.

बे-दस्तूर (पु०) गैर-शिरस्ता; अन्याय.
 “ स्त्री सती गेली नाही तर तिची बे-
 अबू आहे व बे-दस्तूर होतो असेही
 नाही ” (ऐटि २।३३).

बे-दाणा (पु०) [फा० बी-दाना] आंत
 बी नाही असें द्राक्ष.

बे-दाद (स्त्री०) [फा० बी-दाद] अन्याय;
 जुलूम; बे-बन्दशाही.

बेदार [फा० बीदार] जागृत. “ नचाव
 बेदार जाले ” (राजवाडे ७।२३).

बे-दावा (पु०) [फा० बी-दावा]
 ना-मागणी; सोडचिठ्ठी. “ चौथी
 तक्शीम घेणें आणि बेदावा लिहून
 देणें ” (वाड-बाबा २।२३).

बे-दाबा-फारखती (स्त्री०) सोडचिठ्ठी
 (वाड-समा ३।६९).

बे-दिक्कत (स्त्री०) निःशङ्कता; बे-
 उजूर, बिनतकार. “ बे-दिक्कत जाणोन
 पलटणेंसुद्धा घाट चढोन या रोखें येणें ”
 (सरे ११।६०९८). “ न्याजवरून
 हल्ली निषेधून बे-दिकत लिहिलें आहे ”
 (सरे ६।२९०५). “ ऐवज बे-दिक्कत
 पावता करून ” (राजवाडे २२।१४).

बे-दिली [फा० बी-दिली] औदासिन्य;
 असन्तुष्टता; रुष्टता.

-दिल [फा० बी-दिल] उदासीन;
 असन्तुष्ट; श्रमी.

बे-दुवा (पु०) शाप; अवरुपा. “ हे
 लोक कोणाचा बे-दुवा घ्यावयाचे नव्हेत ”
 (सरे २।४७९). “ परी-औलियाची
 बेदुवा जाहली ” (इस १ चान्द-
 बिबी १०).

बे-नवा [फा० बी-नवा] निर्धन, अ-
 सहाय; अधीर. “ पादशहा बे-नवा
 होऊन खानास लिहीत, अयाप मराठी

मोडत नाही ” (मराचिथोरा ५३).

“ खान बे-नवा बुद्धिघर्षें क्रोधें नेत्र
 वटाळून ” (चित्रगुप्त २४). “ जे बेनवा
 फन्दी बागतील त्यांचें पारिपत्य करावें ”
 (चित्रगुप्त ३७).

बे-निगा अपरक्षण; दुर्लक्ष्य. “ फोज
 जिकडील तिकडे; बे-निगेनें बुडाले ”
 (मराचिस २१).

बे-निहायत; बे-न्याहत [फा० बी-निहा-
 यत्] निःसीम; अपार; पराकाष्ठेचा.
 “ परन्तु टिपू सुल्तान याजकडील पेशक-
 सीचा तगादा बे-निहायत आहे ”
 (राजवाडे ७।३७). “ जड्गी सामान
 बे-निहात ” (राजवाडे १९।५१).
 “ इड्ग्यांची मार-गिरी, तोफांची व
 गाड्यांची संलस होत होती ती बे-
 न्याहत मारगिरी होत होती ” (सरे
 ७।३६१८). “ सकारचे सदांर व लोक
 व गाडदी व हशमी लोकांनीं... इड्ग्ये-
 जांचा जड्गी मार होत असतां, स्यात-
 रेस न आणितां लढाईं सुरू करून
 मोठ्या तारफेनें बे-न्याहत मडुमी
 करून युद्ध केलें ” (साने-पयाव १०४).

बे-पड्दा गैर-पड्दे नशीन; मानसण्डित.
 “ न्यासमर्थांच पड्यांतील कबेला बे-
 पड्दा करून तोफेवर बान्धण्यास माण-
 सांनीं हातीं धरून न्यावयास लागतां ”
 (गोखचि शाब ३३).

बे-पर्वा [फा० बी-पर्वा] निष्काळजी;
 बे-गुमान.

बे-पर्वाई (स्त्री०) [फा० बी-पर्वाई]
 निष्काळजीपणा; बे-गुमानी.

बे-पाया गैर-कायदेशीर. “ बापूजी महा-
 देव यांनीं पाया सोडून बे-पायाच वर्त-
 पूक केली ” (राजवाडे ६।४५२).

बे-फाम [फा० बी-फह्म्] बे-शुद्ध; निश्चिन्त; गाफल; असावध; अनावर; मस्त. " तुम्ही बे-फाम असणें म्हणून क्रिया देऊन एक होऊन काम काढणें " (सरे ५१२०४७). " शत्रू माघारा गेला म्हणून बेफाम नाही, सावधच आहों " (सरे ७१३३१०). " लोक बे-फाम पाहून शहर मारिलें " (चित्र-गुप्त ८८).

बे-फामी (स्त्री०) [फा० बी-फहमी] गैर-सावधपणा; गाफली; निश्चिन्ती; सात-जर्मा. " या विश्वासावर बेफामी जाली याजमुळें दगाबाजीनें निघोन गेला " (दिमरा ११२५२). " तुम्ही जलद ज्याप्रमाणें आपल्या धन्यास जें जें लिहिणें असेल तें बेफामीनें लिहिणें " (सरे ५१२०४५).

बे-फायदा गैरफायदेशीर. " मासॅही राहणें बेफायदा आहे " (पेअ ७८).

बे-फिकिरी (स्त्री०) निष्काळजीपणा; गाफली.

बे-फिकीर [फा० बी- फिक्] अवि-चारी; निष्काळजी; निश्चिन्त; सन्तुष्ट; बे-पर्वा; निःशङ्कपणें, (स्त्री०) निष्काळजीपणा. " तुम्हां करितां आम्ही बे-फिकीर आहो " (राजवाडे ६१२७९). " तुम्ही तिकडील ठाणीं बे-फिकीर घेणें " (सरे ४११४७४). " इकडील बे-फि-कीर झाली " (सरे १६०७).

बे-बदल बदललेला; बण्डसोर. " खान मज्जुराचे नेत्र आरक, बे-बदल पाहून खान मज्जुरास दबून " (दिमरा १११९६). " गुलाम कादरखान पाद-शाहासी बे-बदल होऊन " (दिमरा ११२००).

बे-बन्द [फा० बे-बन्द] मुक्त; (पु०) शिस्तीचा अभाव. " भयभीत नवा आनन्द। पदर बे-बन्द। कम्प कटिबन्धा ॥ जिध झाला अर्धा अर्धा ॥ (गडकरी-राजसंन्यास ३१). " हुजुरातीमब्ये बे-बन्द सर्वथा होऊं देऊं नये " (मराआ १४).

बे-बन्दशाही; बे-बन्दशाई (स्त्री०) अनायकी, अव्यवस्था; गोन्धळ.

बे-बन्दी (स्त्री०) बेबन्दशाई; जुलूम. " साङ्गुं क्रिती दुनियेवर बेबन्दी! हा मस्तल सन्दी " (रामजोशी १०६).

बे-बर्कत (स्त्री०) अवनती; हलासी. " दिसन्दीस बे-बर्कत जाली, सुसोत्पत्ति नाही रयतेला " (प्रभाकर ८०)

बे-बाक [फा० बी-बाक्] निर्भीड बे-डर.

बे-बाकी (स्त्री०) अशेष फडशा. " असेर पोष मास पावेतों बे-बाकी करून द्यावी सा करार ठराऊन " (दिमरा १११४).

बे-बारात (स्त्री०) (?) बे-इतबार; अवि-श्यास (राजवाडे १०१२५१).

बे-बुनियाद [फा० बुनियाद्=पाया] नाश; अन्याय (राजवाडे १५१२६). " आतांही मदारुल महाम यानीं कायमी राखिली तरी आम्ही, मदारुल-महाम व फरांसीस तिघे मिळून इद्दये-जांची बे-बुनियाद करूं " (राजवाडे १०११९९).

बे-बुदी; बे-बूद (स्त्री०) नाश; सराची. " मनस्वी उपसर्ग गांवास लागोन गांवची बेबुदी जाहली " (सरे १६६).

बे-मजगी (स्त्री०) [फा० बी-मसगी] अरुची; वितुष्ट, बे-बनाव. " पाद-शाहांची व गुलामकादर यांची बे-

मज्गी होऊन ” (दिमरा ११९९).

बे-मन्सबा (पु०) अविचार. “ नाहीतर बे-मन्सबा करून दुनियांत नाराज राहे तें करणें कांहीं काम नाही ” (राजवाडे ६१५७१).

बे-मर्जी (स्त्री०) इतराजी; मर्जी विरुद्ध वर्तन. “ कैलासवासी भवानराव याजवर बे-मर्जी झाली होती ” (राजवाडे ११३१२). “ पर्वानगी आलिया शिवाय जात नाही ऐसें म्हणावें तर बे-मर्जी होते ” (राजवाडे ५१२०६). “ कोणी हुजुराशी बेदुकुमा व बे-मर्जी करील त्यास ईश्वर मध्ये साक्ष आहे ” (राजवाडे ६१३०१).

बे-मरामत (स्त्री०) नातुरुस्ती. “ आरमारची बे-मरामत जाली येणें करून सर्कार नुकसानी फार होते ” (वाडसमा २१९५५).

बे-मलामत [अ० मलामत=दूषण] कीर्तिमान्. “ ईश्वर आपल्यास सलामत, बे-मलामत, राखो (दिमरा ११८२).

बे-मस्लत (स्त्री०) अविचार; विचार केल्या शिवाय. “ स्त्री-नायक, बालनायक आणि बे-मस्लत, तीन गोष्टी येके ठिकाणीं, चौथा अहङ्कार; तेव्हां ईश्वर त्या सर्दारीची अमू ठेवील तर ठेवो ” (राजवाडे ७ सलप २१००). “ माठें लिहिणें हें एकपक्षां बे-मस्लत करारवें असें नाही ” (राजवाडे ५११५४).

बेमान; बेइमान अविश्वसनीय.

बेमान-गिरी (स्त्री०) बेइमानी; हरामखोरी (इम ४२).

बेमानगी (स्त्री०) बेइमानी (राजवाडे १५१२७१).

बे-मामूल वहिवाट सोडून. “ हा ऐवज बे-मामूल घ्यावयाची सबब काय ! ” (राजवाडे २२१३३).

बेमार; बिमार आजारी.

बेमारी; बिमारी (स्त्री०) आजार; आजारपण.

बे-मालूम कळून उघडकीस न येण्या जागें.

बे-मुन्सफी (स्त्री०) अन्याय. “ हिन्दू मुसलमान, ईश्वराचे घरचे दोन्ही धर्म चालत असतां मुसलमानां हिन्दूचे जाग्यास उपद्रव करावा हे बे-मुन्सफी ” (भाए-पयाव १०).

बे-मब्लग; बे-मुब्लक; बे-मोब्लक [८ अ० मब्लघ्] असङ्ख्य; अपरिमित. “ येणेंकरून तोटे बे-मब्लग आले ” (ऐटि ११८०). “ लश्कर बेमुब्लक ” (चित्रगुप्त ४१). “ व्याजाचा हिशेब करितां बे-मोब्लग पैका होतो ” (सरे ९३१).

बे-मुर्वत [फा० बी-मुरूवत् ८ मुरूवत् =माणूसकी] कठोर; निर्दय; निर्भीड; निर्भय; बे-मुलाजा. “ पुत्रांसी बे-मुर्वत होऊन दौलतीस ज्या गोष्टी राखण्याच्या त्या करवत नाहीत ” (होहिव २७). “ जेथे जेथे त्याचे लोक असतील त्यांचा काडा काढून बे-मुर्वत पारिपत्य करणें ” (सरे ६१२६७९). “ कौल सादर असे; सुखें किर्दीमामूर बे-मुर्वत होऊन करणें ” (राजवाडे २०१३).

बे-मुलाजा; ब-मुलाहिजा कांहीं न पाहतां, द्यामाया न करितां, भीड न धरितां; निष्ठुरपणें. “ लश्कर लाम्बलें म्हणजे बे-मुलाजा रूपये घेतों ” (सरे ९५४). “ त्यांचें पारिपत्य बे-मुला-

हिजा करणें; मारून टाकणें; काकळूत सर्वथा न करणें ” (सरे ६१२३८०).
 बे-मोताद [अ० मुअवद्द सङ्ख्या परिमित] बे-सुमार; अपरिमित.
 “सर्वत्ती दोहोंकडील बे-मोताद जाहली”
 (सरे ९१९२२).

बे-मोहर (स्त्री०) गैर-मोहरवन्दी.
 “कित्येक दफतरें सर्वमोहर; व कितेक बे-मोहरेचीं” (राजवाडे ७ खलप २१९).

बे-मोहीन; बे-मोईन; बे-मोइनी
 [फा० बी-मुअय्यन्] ठराव-वास; अनियमित; अपरिमित. “ तुमच्या हकाची मोईन असता बे-मोइनी हक घ्यावयास गरज काय ? ” (राजवाडे १७१२८) “ अलीकडे पेण्डा बे-मोईन घेतात ” (वाड-समा २१२३२).
 “ चिछाईत, खजिना व कापड बे-मोहीन सापडलें ” (सभासद २४).
 “ तैसाच बरोबरी खजिना बे-मोहीन ” (सभासद २६).

बे-रङ्ग (पु०) विस; सराबी.
 बे-राजी असन्तुष्ट. “ सुज्यातदौला याचे जमातदार व भाऊवन्द बे-राजी आहेत ” (राजवाडे ११३३२). “ लोक बेराजी ” (जोरा ४१).

बेरीज (स्त्री०) [फा० बरीज] मिळवणूक; जमा.

बे-रुस्तत पर्वाणगीवाचून. “ आदलशा बे-रुस्तत येथून निघोन आपणाकडे आला आहे ” (दिमरा २१५७).

बे-रुख विन्मुस; अपसन्न; उदासीन.
 “ पुढेही मर्जी बे-रुख पाहिली ” (राजवाडे ५१९६). “ यां सर्वांसी बे-रुख होस्ताते ” (राजवाडे ६१३९२).

बे-रोजगार; बे-रोजगारी [फा० बी-रोशगार] बे-कार; निरुद्योगी. “ माधवराव आपले घरीं बे-रोजगार बसून आहेत ” (दिमरा १११७४). “ दहा हजार फौज बे-रोजगारी शाली ” (सरे ५१२४३५).

बेल्दार (पु०) [फा० बेलदार] सणत्या.
 बे-लगाम; बे-लगामी [फा० बी-लिंगाम्] अनियन्त्रित; स्वैर; मोकाट.
 “ म्हणजे माणूस सबदार असतें; बे-लगाम होत नाही; साङ्गितली चाकरां दुरुस्त होते ” (मराआ १६).

बे-वक्र; बे-वकर [फा० बी-वकार] फजीत; मानसण्डना. “ नसर कुली-खानास बे-वकर केलें ” (राजवाडे ११३१). “ तुम्हाकडे पुष्कळ फौज जमा होईल असें असोन मन्सब्यावरी घातल्यानें फितवा होऊन बे-वक्र होऊं सके ” (सरे १११२८).

बे-वकरी (स्त्री०) [फा० बी-वकरी] मानसण्डना; अप्रतिष्ठा. “ आतां त्यांचे देण्यामुळें फार बे-वकरी शाली ” (राजवाडे ५१२०).

बे-वजे विलक्षण; बेतन्हा. “ चहूंकडोन इड्पेजांस तान बेवजे बसेल ” (राजवाडे १२१२२).

बे-वतन [फा० बी-वतन्] इद्दपार; जलावतन.

बे-वस्वास; बे-वस्वसा [फा० बी-वस्वसा] निश्चिन्त; निर्भयपणें. “ बे-वस्वसा महाराज फौजेसह येऊन शहर मारील कीं काय ? ” (चित्रगुप्त ३४).
 “ तुम्ही लेहून नसीरजङ्गाशी रावसाहेब बे-वस्वास राहात ते गोष्ट करावी ” (राजवाडे ११४६). “ त्याच्या वचनां-

वर आपण बे-वस्वास होतो " (राज-वाडे ६।६५).

बे-वाजवी वाजवी रीतीने. " बे-वाजवी कृष्णभट मज्जुरास हुजूर आणोन तागीद करून " (गोइसा १३).

बे-वारीस; बे-वारशी निवारशी. " बे-वारीस वतन असलें तर तहकीक करून देणें " (वाड-सनदा १९६).

बे-शक [फा० बी-शक्क्] निर्धास्त; निःशक्क; निःशक्कपणें. " तुम्ही बेशक होऊन आमचे भेटीस येणें " (राजवाडे १७।३४).

बे-शर्त बिनशर्त; अट न ठेवितां. (स्त्री०) बिनशर्तपणा. " बे-शर्त काम इमानें-इतवारें केल्यावर रुपावन्त होऊन तुम्हांस सर्फराज् केलें जाईल " (वाड-समा १।१३४).

बे-शरम; बेहरम [फा० बे-शर्म] निर्लज्ज; पाजी.

बे-शरमी; बेहरमी (स्त्री०) [फा० बेशर्मी] निर्लज्जपणा; पाजीपणा.

बे-शिरस्ता (पु०) गैर-बद्दिवट. " सध्यां शिरस्त्याशिवाय बेशिरस्ता चित्तांत आल्यावरून कौल दिल्ला नसे " (राज-वाडे ३।२४९).

बे-शिस्त (स्त्री०) अव्यवस्था.

बे-शुमह निःसंशय. " बे-शुमह शिकस्त साऊन फरारी होतील " (साने-पयाव ४८२).

बे-शौर [अ० शुऊर् = अकल] बे-अकली. " अम्मा तो सपती (= हलकट), दिवाणा व बे-शौर जाहला असे " (पारसनीस-बप २३८).

बेस्मी; बेशमी [फा० बिस्मि] नावें.

" बेस्मी अ पावती लिहून दिली जाते कीं... ".

बेस; बेस [फा० बेश] चाड्यालें; उत्तम. बे-सतर [अ० सित्र=पडदा] अप्रति-हित; मानसण्डित. " साशा बेगमांस बे-सतर केलें " (मद्बा २।१४९).

बे-सनद; बे-सनदी बे-कायदेशीर. " श्री-मन्त दादासाहेब येऊन त्या उभयतांसी सलूक करणार नाहीत व बे-सनद पैसाही मागणार नाहीत " (राजवाडे ६।३८२).

बे-सरन्जाम सामुयी-शिवन्दी-विहीन. " किल्ले बे-सरन्जाम झाले " (मरा-चिरा २८).

बेसुमार [फा० बी-शुमार] अपरिमित. बे-सुमारी (स्त्री०) [फा० बी-शुमारी] अपरिमितता.

बे-हड्डगाम (पु०) अवेळ; भलता काळ. बे-हद्द [फा० बी-हद्द] निःसीम; (स्त्री०) पराकाष्ठा.

बेहबूद; बेहबुदी (स्त्री०) [फा० बिह-बूद्] सुस्थिती; भरभराट; मज्जुती. " दौलतीची बेहबूद कशांत हें पुरतें समजून आम्हांशीं बोलावें " (राज-वाडे ५।७५). " बेहबुदी " (राजवाडे १०।२५१). " ठाण्याची बेबूध करणें " (चन्द्रचूड-दसर १।५५). " त्याणीं धारावीची बेहबुदी करून ठाण्यास आले; येथीलही मज्जुती करणें ते करि-तात " (राजवाडे ६।२२९).

बेहरम [फा० बर्हम] साशक्क; रुष्ट. " तेथील सारी मण्डळी बोलतां बोलतां चित्त बेहरम होऊन गेलें असेल " (साने-पयाव २५६).

बेहतम्नाल (पु०) [फा० बी-तन्-माल]
बेवारशी सम्पत्ती; सर्कारजमा इण्टे.

बेहतर; बेहेत्तर [फा० बिहृत्] अधिक
चाडगलें; श्रेयस्कर. “ तुम्ही त्यांचे
कराराप्रमाणें रावपधान यांसी खुलूख
राखाल तर बेहतर बात आहे ” (राज-
वाडे ११५२). “ बे-अब्रूला बेहेत्तर
करील (=पत्करील), पण यावेळीं तुला
असा पाहिला तर साबाजी आपली
अब्लाद् नाकबूल करील ” (गडकरी-
राजसंन्यास ६).

बेहतरि; बेहेत्तरी (स्त्री०) बरेंपण. “ त्यांनीं
साङ्गितल्याप्रमाणें वर्तणुकेंत आलिया
कामाची बेहनरी असे ” (भा-ऐपयाव
२५).

बे-हाल [फा० बी-हाल्] दुर्दशाग्रस्त;
दुःखार्त. “ चिमट्यानें मांस तोडून
बेहाल करून मारिला ” (जोरा ८५).

बे-हिक्मत (स्त्री०) मूर्खपणा. “ गुरुम-
कोण्डेचे बाबुराव भास्कर याणीं बे-
हिक्मतीनें जाबसालाचा डोल घड-
विला ” (खरे ५१२१८).

बे-हिम्मत (स्त्री०) भ्याडपणा. “ अशा
बेहिमतीनें रायगडच्या रियासतीची
अबू तुम्ही कशी साम्भाळणार ! ”
(गडकरी-राजसंन्यास ४).

बे-हिम्मत; बे-हिमती हतधैर्य; भ्याड.
“ किल्यावर लोक होते त्यांचीं अव-
सानें जाऊन राजकारण लाऊन किल्ला
दिला ” (खरे ११३१). “ फिरङ्गी
धर्मद्वेषे बेहिमत होऊन ” (इम २९४).
“ बे-हिम्मत होऊन फुलचरीचे आश्र-
यास गेला ” (दिमरा ११५१).

बे-हिशेब (पु०) अनौचित्य. “ परशु-
रामपन्त यांस छत्रपती याणीं माराविलें

सयब विश्वासराव यास मारिलें ही गोष्ट
बे-हिशेबाचा ” (खरे ११६१३२).
बे-हिसाब=अगणित; अयोग्य (मरा-
चिथोरा ६१).

बे-हुकुमी (स्त्री०) अवज्ञा; वण्डखोरी.
“ कोणी हुजुराशी बे-हुकुमी व बेमजी
करील त्यास इश्वर मध्ये साक्ष आहे ”
(राजवाडे ६१३०१). “ विदेशांत बे-
हुकुमी होऊं लागली असतां परिणाम
काय ! ” (होके ३).

बे-हुर्मत; बेहुर्मती (स्त्री०) [फा०
बी-हुर्मत्] अप्रतिष्ठा; मानसाण्डित.
“ सेवकाची बे-हुर्मत करितात ”
(दिमरा ११८३). “ बहिरोपन्त मेहे-
न्दळे सांपडले त्यांची बेहुर्मत केली ”
(राजवाडे ७१६). “ त्याणीं आमची
बे-हुर्मती; अबू व वख हरण केलें ”
(ऐस्कुले २९). “ बहादुरसिद्दास
पन्नास गाडदी पाठवून बे-हुर्मत करून
नेलें ” (राजवाडे ११३७९).

बे-हुशार गाफील; गैर-सावध. “ पठा-
णांची फौज व श्रीमन्त बेहुशार होते ”
(खरे ११५६५९).

बे-हुशारी (स्त्री०) गाफील-गिरी.
“ प्रातःकाळीं तोण्ड धूत डेव्यापुढें
बसले म्हणोन बेहुशारीमुळें ऐशी गोष्ट
गुदरली ” (खरे १०१५२५९).

बे-होश [फा० बी-होश्] बेशुद्ध; धुन्द्;
तरं.

बे-होशी (स्त्री०) [फा० बी-होशी]
बेशुद्धी. “ बैद्यानीं अर्क प्याला भरून
दिला तो बेहोशीमुळें हातांतून सालें
पडला. ” (राजवाडे ७११०७).

बेहेस्त (पु०) [फा० बिहिश्त्] स्वर्ग.
बेहेस्त-मकान स्वर्गस्थ. “ खाने वाला-

शान बेहस्त-मकान साहेब घाणी
इनाम देऊन चालवीत होते " (पारस-
नीस-ब्रच १०७).

बैत (स्त्री०) [अ० बैत्] सयमक द्विदल.
" या ग्रन्थाच्या बैता तीस हजार
आहेत " (ऐस्कुले २।५५).

बैतन [फा० बाँतन्] बे-वारशी.
" जयपुरासारखें राज्य बैतन हार्ती लागलें
असता " (होकै १३).

बैतलमाल (पु०) [अ० बैतुलमाल्]
सर्कारी सजिना; सर्कारजत होणारा
बेवारशी माल. " बैतलमाल दीक्षि-
तांसी सोडविला आहे " (राज-
वाडे ३।५७३).

बैरक (स्त्री०) [अ० बैरक्] निशाण;
शेण्डा; सैन्य.

बोक्चा (पु०) [तु० बुक्चा] बोचकें;
गांठोडें. " बापूनें सुर्द सताचा बोक्चा
आपल्या घरास नेला " (राजवाडे
२०।१३८).

बोगदा (पु०) [फा० बुघाझ-तु०
बोघाझ = चिन्चोळी समुद्रपट्टी] डोडूग-
राच्या पोटांतून आरपार नेलेला रस्ता.

बोचकें (न०) [तु० बुक्चा] गांठोडें;
बोक्चा पहा.

बोय (स्त्री०) [फा० बोय्] वास; गन्ध.
" इङ्गर्जाचे मगजांतील बोय येती कीं
तुम्ही कुमकेस न आला तरी काय
गेलें " (सरे ८।५३५२).

बोर [फा० बोर्] काळसर ताम्बूस
रङ्गाचा (घोडा).

बोरीया (पु०) [फा० बूरिया] चटई;
लोकरी राठ बैठक.

भ

भक्रम [१ अ० मुद्कम्] दड; मज्बूत.
भर्जरी [८फा० झरीन्] पूर्ण जतारी,
जतारी.

भर-ज्वानी (स्त्री०) ऐन . तारूप्य.
भार्कस (न०) [फा० बार्कश्] पाठीवर
सामान बांधतांना जनावराच्या पोटा-
खालून घेतलेला तडंग; मालवाहतुकीचे
जहाज.

भार-बदारी (स्त्री०) [फा० बार्-
बदारी] वाहतूक; वाहतुकीची साधनें.
" तेथून बेदरास आणावयाची तज्जीज
वन्जरेनें अथवा भारबदारी पाठवून;
सुशकीतून जशी सोय तशी करितां
येईल. " (राजवाडे ७.खलप २।७७).

भिस्त [फा० बीस्त्] बीस. " पेशजी
भिस्त रोजी " (इम ६६).

भिस्ती [फा० बिद्दिशनी] पखालीनें पाणी
भरणारा; सक्रा.

म

म्यान (न०) [फा० मियान्] कोष;
मेण.

म्याना (पु०) [फा० मियाना] मेणा;
पेटिवजा पालखी.

महासरा (पु०) [अ० मुहासरा] वेदा;
महासरा. " अहमदखा पठाण बड्गस
प्रयागास महासरा करून होता " (सा-
ने-पयाव १३९).

मक्ता; मस्ता (पु०) [अ० मक्तअ]
सण्ड; उत्पन्नाचा ठराविक अंश; विशिष्ट
अटींवर काम करण्याचा हक्क व जबा-
बदारी; इजारा.

मक्केकरी; मक्केदार (पु०) मक्का घेणारा.
मक्केदारी (स्त्री०) इजारा; इजान्याची
पद्धत.

मक्कदूब [अ० मखदूब] सम्बोधित,
मजकूर. " सकार मक्कदुबाचे कार्प-
दाजाच्या दर्खास्ती प्रमाणे अमलांत
येईल " (पेअ ५७).

मक्कबी [अ० मघबी] पाश्चात्य; उत्तर
आफ्रिकेतील.

मक्कमूर [अ० मखमूर] निशेत तर.
" आजी तोफांचे आवाज दहावीस केले;
लोक बोलत होते कीं लेक जालियाचे
खुसीचे किंवा मलमूर (?) होय म्हणून
याचा संशय कांहीं नाही " (राज-
वाडे ११९८१).

मक्कसूद् (पु०) [अ० मक्सूद्] हेतू;
मत्स्य. " तुझा काय मक्सूद् (?) तो
साङ्गणें " (राजवाडे १५१३७).

मक्कर (पु०) [अ० मक्क] कुटिलपणा;
फसवणूक; फन्द (राजवाडे १०१६७).
" त्यांच्या हरामजाया व मकर सर्व
नवाच बहादूर यांचे ध्यानांत " (राजवाडे १९१५९). " इङ्ग्रज
नज्दीक, त्यांची चाल बहुरङ्गी,
तन्हे-तन्हेचे मकर व फरेब दाखवून
तर्फेन दिलांत खलश यावयाविशीं
खियाल नमूद् करितील " (साने-
पयाव ४६५).

मक्कर-फरेब (पु०) कुटिलपणा. " मकर
-फरेब करून आपला तसरूफ केला " (दिमरा ११५४).

मक्करी कुटिल; फन्दी. " कुम्भोलवाले
आले ते काबूची; बहुतां प्रकारें बजिदी
करितिल, लालूच दाखवितील, जात
मक्करी । " (राजवाडे १९१६०).

मकान; मकाण; (न०) [अ० मकान]
वस्तीची जागा; घर; स्थान. " जुना-
चे आं मेहेबाईं इङ्ग्रजांचीं मकाणें
पेतलीं ... हें ऐकून न्यहायत खुशी
जाली " (साने-पयाव ४६४).

मकातीब [अ० मकातीब अनेक व०
मक्तूब चें] पत्रें. " हमेशा मका-
तीब पाठवून दोस्ती-येकजहती दीन
-ब-दीन ज्यादा होय " (राजवाडे
१०१३१२).

मखतसर " हक्कदार किंवा कामदार
नव्हत असें कांहीं गांवात जुने वतन्दार
'मखतसर' या हुद्यानें मोडत असत "
(काशिनाथ बा० साने). " विल्लेस
राजश्री शिवाजीपन्त कार्कून मखतसर
आहेत " (राजवाडे ८१९४).
" तुम्हांस मखतसर करून कारभार
देतो. " " येतांच बारा मावळें काबीज
करून देशमुखीवहूल जेथें मखतसर
होते त्यांस दस्त करून जिवें मारिलें "
(चित्रगुप्त ३).

मखदूम [अ० मखदूम] सेव्य; धनी.
" निम्बाजी मखदूम कुकटोळीकर "
(खरे ७१३७२३). " सत्यापा मखदूम
सलगेरेकर याची स्त्री " (खरे ७१३७
२१).

मखफी [अ० मखफी] गुप्त; कुफिया.
" आपला दार-मदार मखफी करून
घेऊन " (साने-पयाव ४८३).

मखमल (स्त्री०) [फा० मखमल्] एका
वाजूस अगदीं नरम अशी दाट लव
आहे असें उंची वख.

मखमली मखमलीचा; मखमली सारखा.
" मेण मखमली " (वाड-समा ११
२४६). " सोनेरि पलङ्गावर गाथा

मख्मली पसरल्या चादरा त्यावरत्या मख्मली ” (प्रभाकर २२९).

मख्मूल [अ० मख्मूर्] तर्र; टवटवीत; तजेल. “ मख्मूल फूल गुलगुलित ऐन रङ्गात ” (प्रभाकर २३८). “ मी नार पिवळी मख्मूल ” (प्रभाकर ९३).

मख्मलशी (स्त्री०) [अ० मुसल्लस = शुद्ध; बिनचूक] निर्णय; बरोबर आहे असा शेरा. “ याची मख्मलशी करून खग होईल त्याचे स्वाधीन करावी ” (वाड-बाबा २।७१).

मख्मलाशी (स्त्री०) साफसुफी; सारवा-सारव; मख्मिनाथी.

मगजी; मगजी (स्त्री०) [फा० मध्जी] किनार; कांठ; फीत; झालर.

मगदूर (पु०) [अ० मकदूर] सामर्थ्य; ताकद; जोर. “ मकदूर ” (दिमरा १।१६).

मगरव (पु०) **मगरवाई** (स्त्री०) [अ० मध्व = पश्रिम; मावळत] सूर्यास्त. “ मगरवाचे समई नवाब येकामुद्दौलाचे घरास गेले ” (राजवाडे ७।१४६). “ मगरवाईचे समई चबुच्यावर चान्दणीचा फरश करवून नवाब बरामद जाले ” (राजवाडे ७।२०२).

मगरुरी (स्त्री०) [फा० मध्दुरी] गर्व; चढेलपणा. “ शेवटीं दादासाहेबांस यावे, साष्टी यावी हें कांहीं त्यांच्या मनांत नाहीं व गोष्टीही मगरुरीच्या; बाहेर गोड बोलावे, आंतून लढाईचें सामान करावे, तेव्हां पारपत्य करणें जरूर ” (भा-ऐपयाव १०).

मगज (पु०) [फा० मध्ज] गीर; सार; मेन्दू; प्रतिष्ठा; बोज. “ इद्मज्जाचे मग-

जांतील बोज येती कीं तुम्ही कुमकेस न आला तरी काय गेलें! (खरे ८।४३५२). “ आपला मगज राखणें । कांहीं तरी ” (दासबोध १।१।१०।२३).

मगर [फा० मगर] परन्तु. “ करार होणें राहिला; मगर बोलण्यांत शफतपूर्वक आलें आहे ” (राजवाडे ५।६).

मगर-मस्त [! फा० गर्म; मस्त] अति-शय मस्त; तुन्द.

मज्जूर (पु०) [अ० मज्जूर] निवेदित; लिखित; बोलणें; माहिती; गोष्ट; युक्ती; उपाय; विचार; हिशेब. “ नवाब शास्ता-खान याची खानगी करावी असा मज्जूर करून ” (सभासद् २६). “ इराणीचा मज्जूर किती! माखून धुडकावून देऊं! ” (पाव ३२). “ श्रीमन्त व नवाब एक-दील; तेव्हां हैदरखानाचा मज्जूर किती आहे! ” (खरे ६।२८९८). |

मज्जुती; मज्जुदी (स्त्री०) [फा० मज्जुती] बळकटी, बन्दोबस्त. “ जगां जगां गडकोट यांस ताकीद करून मज्जुदी करविली ” (सभासद् ३२). “ त्यांस आपलीं पत्रें, मज्जुदीनीं राहून टिपूकडील मुल्ख घेऊन पारिपत्य करीत येविशीं जातच असतील ” (खरे ८।४११९). “ मोदी यास हस्तगत करून इकडे मज्जुतीनीं पाठवून द्यावा ” (दिमरा १।३००).

मज्जूत [अ० मज्जूत्] कायम; दृढ; बळकट.

मज्जूत-मिजाज स्थितप्रतिज्ञा. “ आं साहेब दूरन्देस व मज्जूत-मिजाज ” (साने-पयाव ४६५).

मज्जूर [अ० मज्जूर] लाचार.

मज्जू; मुज्जू (स्त्री०) [अ० मज्जूअ = वसूल] वसुली; वसुलीचें काम.

मज्जूदार; मुज्जूम-दार (पु०) [फा० मज्जूअदार्] वसुलाचा हिशेब तपासनीस; वसुली कार्कून.

मज्जूदारी; मुज्जूदारी (स्त्री०) मज्जू.
मज्जून (पु०) [अ० मज्जून;] मज्कूर; सारांश. " तेरावे व दहावे दफेतील जो मज्जून त्याचा मल्लब या फर्देंत आला " (राजवाडे ७१३).

मज्जलस (स्त्री०) [अ० मज्जलस्] सभा; बैठक; जलसा; गाण्याचजावण्याची बैठक; मैफल. " महोत्सहामध्ये आपण वसतेजार्गी नृत्य गायनादि न करवितां बाहेरल्या बाहेर मज्जलसीत करवावें " (मराआ ११).

मज्जहला; मझेला (पु०) [अ० मज्जहला] सड्कट, पेंच; हड्गामा; बखेडा. " मज्जहला तमाशाचाच दिसतो " (राजवाडे ६१५९३). " मज्जहलियांत मज्जहला मोठाच पाडला " (राजवाडे ६१३३१).

मज्जल (स्त्री०) [अ० मज्जिल्] उतरण्याची व विसाव्याची जगा; टप्पा; न थांबतां आक्रमिलेले अन्तर. " त्यावरून राजे मज्जलीस जात तेथें फौजदार भेटून दाणापाणी जो खर्च लागेल तो यावा " (सभासद ३७). " मज्जलीस येतांच गजीफा सेवत बसले " (खरे १११५९००).

मज्जल-दर मज्जल = कूच-दर-कूच; सारख्या मज्जला मारीत.

मज्जा; मजा (पु० स्त्री०) [फा० मज्जा] स्वाद; गोडी; खुमारी; मौज.

मज्जाल (स्त्री०) [अ० मज्जाल्] सामर्थ्य; ताकद; विशाद.

मज्जालस; मज्जालीस (स्त्री०) [अ० मज्जालिस् अनेक व० मज्जलसूचें] दर्बार; सभा; बैठक. " गोमेदाचिया मज्जालसा " (मुकेश्वर-सभापर्व २१३१). " वरतीं फिर्द्गियांची मज्जालीस केली होती " (राजवाडे ११४२). " दाद-फियाद मज्जालसीत ऐकून घेऊन " (मराचि-थोशा ३३).

मज्जीद [अ० मज्जीद्] उन्नी. " सनगें मज्जीद " (वाड-समा १११४८).

मज्जुरी (स्त्री०) [फा० मज्जुरी] मोलानें केलेली अड्ग-मेहनत; मुशारा; मज्जूर-पण.

मज्जूर (पु०) [फा० मज्जूर] मोलानें हलक्या दर्जाची अड्गमेहनत करणारा; कुली; मोलारी.

मज्जूरदार (पु०) मज्जूर; भाडोची. " तों पर्यंत केवळ मज्जूरप्रमाणें करूं नये " (खरे ८६३). " कामाठी, बेलदार, मज्जूरदार लाऊन जग्याची मरमत करविली " (राजवाडे ७१९८).

मज्जेदार [फा० मज्जा-दार्] रुचकर; लज्जतदार; मौजेचा.

मझेला (पु०) [अ० मज्जहला] घोळ; पेंच; सड्कट; हड्गामा. " पागेकडील कारभाराचा थक महिना कम-कसर मोठा मझेला पडला होता; साम्प्रत अशा तऱ्हेनें बन्दोबस्त जाला " (राजवाडे ५६९) ' किस्तीचा मुकदमा तर अलीजाह यांचा मझेला. यापासोन फरागत होऊन त्याचाही फेसला करण्यांत येईल " (राजवाडे ५११००).

मत्ता (स्त्री०) [अ० मताअ] मिळकत; सम्पत्ती; मज्जाल.

मल्लई [८ अ० मल्लअ = उगवत]
पूर्वकडून वाहणारा (वारा)

मल्लब (पु०) [अ० मल्लब्] हेतू; इच्छा;
आशय; सारांश; तात्पर्य. “ बहुतेक
कामें आपले मल्लब-मवाफीक (= इच्छे
नुरूप) जहालीं ” (साने-पयाव ३५३).
“ मुन्शी चोलावून पत्र लिहावयाचा
मल्लब साङ्गितला ” (राजवाडे ५।
१७९).

मल्लबी स्वार्थी; स्वार्थसाधू.

मल्लब [अ० मल्लब्] ज़रूर; हुवा.
“ सामान जड्गी सर्कारांत मल्लब
जाल्यास... बेपारी यांजपासोन विला
महसूल खरेदी करण्याची पर्वांनगी
असावी ” (राजवाडे ७।९४).

मतालब; मतालीब (पु०) [अ० मता-
लीब्] अनेक वचन मल्लबचें. “ कलमी
केला मतालीब मुफशील जाहिरीस पोहों-
चला ” (साने-पयाव ३८४). “ जे
मतालब स्वामींचे असतील ते सर्व होऊन
येतील (राजवाडे ८।२०३). “ ऐवज
देऊन सर्व मतालीबचा बन्दोबस्त करून
ध्यावा ” (दिमरा २।११). “ तुमचे
मतालीब सर्व अमलांत येतील ” (दिमरा
२।६३).

मदत (स्त्री०) [अ० मदद्] साहाय्य.

मदत-इम्दाद (स्त्री०) [अ० इम्दाद् =
मदत] साहाय्य. “ जूद-तर खर्चाची
मदत-इम्दाद पोका ऐवज देऊन रवाना
करून पाठवावें ” (साने-पयाव ३
८७).

मदत-खर्च (पु०) खर्चा; मदत करण्या-
बद्दल दिलेला पैका. “ आणि मुलाज-
मत जालिया मदत-खर्चही उम्दा
देतील ” (राजवाडे ८।२१२).

मदत-गार (पु०) [फा० मदद्गार्]
सहायक; दुय्यम.

मदत-गारी (स्त्री०) [फा० मदद्गारी]
मदत. “ नाईक यांस गुसरूपें तुम्ही
मदगारी करून ” (राजवाडे २२।
६३). “ ते चाकरीस येतात त्यांचा
बन्दोबस्त राखून त्यांस खर्चाची मद-
गारी करणें ” (मदबा १।८९).

मदतनीस (पु०) मदगार.

मदत-माश (स्त्री०) [अ० मआश =
जीवन] निर्वाहास मदत. “ मदत-
माश म्हणजे निर्वाहा करितां ” (वाड-
सनदा ८३).

मदती मदगार. “ मस्लतीस मदती
असणें ” (राजवाडे १।५।३६३).

मद-नज़र [फा० मद-इ-नज़र] लक्ष्य;
ध्यानांत. “ याज करितां मस्लहतीस
मद-नज़र राखून ” (साने-पयाव
४६९). “ मस्लहतीस मद-नज़र
राहून ” (राजवाडे १।१७३).

मदार (स्त्री० पु०) [अ० मदाद्] आंस;
भाग; इतबार. “ इब्राहीम आदीलशानें
पादशाही कारभाराचा मदार महाराजाचे
(= शहाजीचे) सिरी टाकिला ” (इम
९७). “ अफवाई गोष्टीवर मदार
नाहीं ” (राजवाडे ५।२९). “ त्या
फौजेंत अवघा मदार तुमचाच आहे ”
(साने-पयाव १४९).

मदार (पु०) [८ फा० दाद्-मदाद्]
ठराव. “ तेव्हां मदार झाला कीं अक्षत
तृतियेस निरोप द्यावा ” (खरे ५।२५
९३).

मदारी (पु०) [अ० मुदारी = ढोड्गी]
हातचलाखीचे व नजबंदीचे खेळ
करणारा; गारुडी.

मदारुलमहाम [अ० मदारुलमहाम्] महनीय राजकारणांचा आंस; कार्भारी; नाना फडणविसांचा किताब.

मन्जुरी (स्त्री०) पसन्ती; सम्मती; पर्वानगी.

मन्जूर [अ० मन्जूर] इष्ट; वाञ्छित; सम्मत; मान्य. “ टिपूचा आमचा स्नेह आहे परन्तु राव पन्त प्रधान यांचा स्नेह आम्हांस अधिक मन्जूर ” (खरे ८१ ४११६). “ जर तफावत आणावयाचें मन्जूर असतें तरी हमराही फौजेची बर्तफी व इङ्गयजी पल्टणांची रुखत हें अमलांत कशास येतें ? ” (राजवाडे ५११२९).

मन-मुराद [अ० मुराद् = इच्छित] यथेच्छ; मनसोक.

मन्सब (स्त्री०) [अ० मन्सब्] अधिकाराची जागा; अमुक इतके लोक नोंकरीस ठेवण्याचा अधिकार.

मन्सब्दार (पु०) [फा० मन्सब्दार्] अधिकारी; हुद्देदार.

मन्सबा (पु०) मन्सुबा पहा.

मन्सुफी; मन्सुबी; मन्सोबी (स्त्री०) [फा० मुन्सिफी] न्याय; न्याय-निवाडा. “ इन्साफ-मन्सुफी ” (चित्रगुप्त १०५). “ मन्सुबी जाली नाही; लांच दर्म्यान शास्त्री याणीं खाऊन कागद लेंहून दिले आहेत ” (खरे ८८२). “ मन्सोबीची तवारी. ”

मन्सुबा; मन्सोबा; मन्सबा (पु०) [अ० मन्सूबा] विचार; ठराव; युक्ती; ध्यान; अङ्गीकृत कार्य; मोहीम.

मन्सुबे-बाज् [फा० मन्सूबा-बाज्] युक्तिवान्; अकल लढविणारा; मुत्सद्दी. “ शिपाईगिरीची व मन्सुबेबाज्पणाची

शतं करून यशास पात्र व्हावें ऐसेच आहां ” (साने-पयाव ३३३).

मन्सूर (स्त्री०) [अ० मन्शूर] राजाज्ञा पत्रिका.

मना (स्त्री०) [अ० मन्अ] निषेध; प्रतिबन्ध; निषिद्ध; प्रतिबद्ध; जप्त. “ कोणी कोठडींत जाऊं लागेल त्यास मना करणें ” (सभासद् ४२). “ दौलता मना (= जप्त) केल्या ” (सभासद् २९). “ तोफा मना केल्या ” (इम २०४).

मनाई (स्त्री०) मना; प्रतिबन्ध.

मनाई-पत्र (न०) प्रतिबन्धक हुकूम (राजवाडे ८१५७; ३१३३).

मना-रोखा (पु०) मनाई-हुकूम.

मनुका (स्त्री०) अनेकवचन; मागाहून एक व० मनुक [अ० मुनक्का] वाळलेलीं काळीं द्राक्षें.

मनेवार [? अ० मन्अ] बण्डखोर. “ आपण हरामखोर मनेवार चन्जाउरकरास शेरमाल देउनु सोडउनु घेउनु ” (इम ६६).

मनोरा (पु०) [अ० मनारा] दीपस्तम्भ; दीपमाल; उन्च पोकळ बान्धीव स्तम्भ.

मबादा [फा० म-बादा] न होवो; कदाचित्. “ मबादा त्याजवळोन कांहीं तफावत नजरेस आला तर आम्हास साड्गावें ” (राजवाडे ११२६).

मन्मुनी (स्त्री०) [अ० मन्मुनी] अजिजी; मनधरणी. “ त्यांची मन्मुनी करून आपली तक्तीर माफ करून घेऊन ” (दिमरा ११७५).

मम्लकत-मदार [फा० मम्लुकत्-मदार] राज्याधार; एक किताब,

मय्या; मया [अ० मिआ] शम्भर.

“ मिया ” (राजवाडे ६१२०१).

मय्यातैन [अ० मिअतैन] दोनशें.

मयत [अ० मयित] मृत.

मये [फा० मइ] सह; बरोबर; मै; ब-मय.

“ शामजपिन्त टकले मये लक्ष्मणपन्त गेले होते ” (राजवाडे ११९८४).

“ चिखली वगैरे मुलूख मये वसूल दुसाला सकाराचे अम्मल्दाराचे सुपूर्द करावा ”

(राजवाडे १०११६४). “ ते समयी

आम्ही सर्व सदांर मये जमियत मुका-

बिल्यास सिद्ध होऊन प्रथम तवारेची

लढाई झाली ” (राजवाडे ५११२२).

मर्कूम [अ० मर्कूम] लिखित. “ आं

साहेबांनीं मुफसल मर्कूम केलें तें जाहीर

आलें ” (साने-पयाव ४८४).

मर्जी (स्त्री०) [अ० मर्जी] खुशी;

स्वभाव; तवियत; इच्छा; लोभ. “ श्रीमन्त

स्वामींची बहुतच मर्जी बारीक जाली

आहे ” (राजवाडे ११२२८). मर्जी

सप्या-दिक-बारीक होणें; मर्जी जात

राहणें=इतराजी होणें.-च्या मर्जीतून

जाणें-उतरणें=च्या रोषास पात्र होणें.

-वर मर्जी बसणें=-वर लोभ जडणें.

मर्जी-अज़ूर; मर्जी-आजू (स्त्री०) इच्छा

(दिमरा ११२२२).

मर्जी-खेरीज़=आज्ञेबाहेर; इच्छेबाहेर.

“ आम्ही आज तागायत तुमच्या

मर्जी खेरीज़ नाहीं ” (दिमरा २११३४).

मर्जी-मिज़ाज़ (स्त्री०) प्रकृती; तब्यत.

“ नवाबाची मर्जी-मिज़ाज़ विलक्षण

जाली ” (राजवाडे ३१२११).

मर्जी-मुबारक (स्त्री०) शुभेच्छा. “ स्वा-

मींचे मर्जी-मुबारकेंत आल्यास मी

विजयदुगाहून पुण्यास येईन ” (रेडि ११६७).

मर्तबान (न०) [अ० मर्तबान] चिनी

मातांचें भाण्डें; बरणी. “ तीन जोड्या

मर्तबानाच्या चिनीच्या, बरतीं झांकणी

कुलाबेदार कुल्फी मज्बूत ” (राज-

वाडे २२१३५).

मर्द; मरद (पु०) [फा० मर्द] पुरुष;

नवरा; शूर. “ पैका नामर्दाचा; इज्जत

व यश मर्दांचें ” (पारसनीस-बच

८८). अ मर्द व=जिचा नवरा ब

अशी स्त्री नावें अ.

मर्दानगी (स्त्री०) [फा० मर्दानगी]

पौरुष; शौर्य. “ साम्रत तुमचें मर्दा-

नगीचें वर्तमान राजश्री सोनजी

फर्जन्द याणीं लिहिलें ” (राजवाडे

१७१२०). “ परन्तु टिपूची मर्दानगी

व दिलेरी पाहून हे आपले चित्तांत फार

भय मानून आहेत (पदमव १०८).

मर्दान-गिरी (स्त्री०) मर्दानगी. “ हे

जागा मर्दानगिरीची आहे ” (ऐस्कुले

११२१).

मर्दाना; मर्दानी [फा० मर्दाना] पुरुषी;

शूर; धैर्यवान् (मराआ ३६).

मर्दाना (पु०) [फा० मर्दाना] पुरुषांची

बेटक. “ फार करून जनान्यांत अस-

तात; येकादां दिवसां आंत दोन तीन

घटिका मर्दाना करून मीर आलम...

वगैरे कोणी कोणी येतात त्यांस बोला-

वून घेऊन काहीं जाब-साल होतो ”

(राजवाडे ७१११९).

मर्दामर्दी (स्त्री०) मर्दुमी. “ इशामाच्या

लोकांनीं कोटासच मर्दामर्दी शिडी

टेंकून चढले ” (पारसनीस-बप ७४).

मर्दी (स्त्री०) [फा० मर्दी] शौर्य.

मर्दुमकी (स्त्री०) शौर्य. “ मर्दुमकी शाखा-
सकीचा मालक ” (गोसाचिशाख ६५).

मर्दुमी (स्त्री०) [फा० मर्दुमी] शौर्य;
साहस. “ परशुराम रामचन्द्र याणीं
करवीरकर महाराजाशिं मोठे मर्दुमीनें
लढाई दिली ” (खरे १११६१०४).
“ तडीस येतां रेवदण्डकरांनीं मर्दुमी
करून कोण्डून दस्त केली ” (साने-
पयाव ६८).

मर्फां (पु०) [फा० मर्फां] एक प्रकारचा
नगरा.

मर्फांची; मर्फेकरी (पु०) [फा० मर्फांची]
मर्फा वाजविणारा. “ मर्फांची ” (वाड-
समा २१३).

मर्मर (पु०) [फा० मर्मर] सङ्गम-रवर;
आरस्थान.

मर्मरी आरस्थानी.

मर्बारीद् [फा० मर्बारीद्] मौक्तिक.
“ माळा मर्बारीद् ” (ऐटि ११११).

मर्शा (पु०) [अ० मर्शिया] शोक-
गीत; विलापिका.

मर्खळ [अ० मुसळ] प्रेषित; रवाना.

मर्हूम [अ० मर्हूम] स्वर्गस्थ; गत.

मर्हमत; मन्हामत (स्त्री०) [अ० मर्ह-
मत] रुपान्दान; दान; दत्त. “ जमीन
मन्हामत केली असे ” (राजवाडे
८१६८). “ त्यास कौल मर्हमत
जालियानें रयत कीर्द-मशागतीस
लागतील ” (पारसनीस-वप २३७).
“ त्याचा मुचादला आपल्यास मन्हमत
जाला. ” (इम ६५). “ बड्यालयाची
सनद मुबारक-जद्दग यास मर्हमत
जाली ” (ऐटि १८).

मरातब; मरातबि (पु०) [अ० मरा-
तिब् अनेक व० मर्तया चें] पदवी;

दर्जा; बहुमान; (अनेकवचनी) गोष्टी;
मज्जूर. “ राजे असा मरातीब मेळ-
विला ” (राजवाडे १२३). “ त्यांचा
मरातब दादासाहेबांनीं मोठा वाढविला ”
(ह्य ५०). “ परन्तु त्याणीं सर्वांपरी
चर्दास्त करून या मरातवास आणिलें
(होकें १९). “ तालुकदागंनीं आडवें
होऊन महासरा करावा हे मरातब
तुम्हास लिहावयास साङ्गितले ”
(राजवाडे ५१२०२). “ लिहावयाचे
मरातब बोलण्यांत येतील त्याप्रमाणें
तुम्ही लिहावें ” (राजवाडे ५१५६).
“ हे सर्व मरातब व दर्जे नबाब बहा-
दूर यांचे ध्यानांत आहेत ” (राजवाडे
१९१९१). “ मुल्लिसानें ... दोस्तीचे
मरातीब ... सकारांत जाहीर करण्यांत
आणिले आहे ” (राजवाडे १०१२५१).
“ राजेसाहेबांनीं आमचे चित्तांतिल
मरातीब मन्जूर न फर्माविले ” (राज-
वाडे १०१२५२). मान-मरातब (पु०)
बहुमान.

मरादबा (पु०) [अ० मुराबता] स्नेह-
सम्बन्ध. “ मला पत्र दोस्तीचें मराद-
बाचें आहे ” (राजवाडे ५११५०).

मरामत; मरम्मत (स्त्री०) [अ० मरम्मत]
डागडुजी; दुरुस्ती. “ कामाठी, बेलदार
मजदूर लाऊन जाग्याची मरमत
करविली ” (राजवाडे ७१९८). “ येथें
हवेलीचे मरामतेस दीडशें रुपये लागले,
हवेलीची ज्या ठिकाणीं जूर मरमत
करणें होतें तेथें केली आहे ” (राज-
वाडे ६१५९२).

मरमत-तलब मरामत मागणारा. “ जागा
मरमत-तलब आहे सबब दुरुस्ती करा-
वयास माणसें लाऊन ” (राजवाडे
७१२१९).

मलई (स्त्री०) [८ अ० मला = जमाव]
दडगा, बसेडा; बण्ड. “ मालोजी ...
हे त्या मलईत नाहीत; आम्हांकडे होते ”
(सरे ११२५४). “ त्यांनी लवाडी
कडून मलई केली ” (सरे ६१२८८४).
“ बक्षीमुळें बहुत मलई जाहली आहे;
कोणत्या थरास जातें, पहावें ” (सरे
१०१५३६२).

मलऊन [अ० मलऊन्] शापित; शापाहं.
“ जमियत शायस्ता पैदा करून सिवा
मलऊनांनं मुलूक काबीज केला आहे
तो दुस्कबज्ज पादशाहजीच्या आणील ”
(राजवाडे १०११६).

मलफूफ [अ० मलफूफ] गुण्डाळलेलें.
“ पत्र बाबासाहेबांचे पत्रांत मलफूफ (?)
करून पाठविलें ” (राजवाडे १११९०).

मलबूस [अ० मलबूस] पेहेरलेला; कापड.
“ रजाई शाल नामी मलबूस-सास इना-
यत जाती ” (दिमरा २११३७).

मलम (न०) [फा० मलहम् ८ अ०
महम्] चोळण्याचें स्निग्ध औषध;
अजून.

मलिका (स्त्री०) [अ० मलिका] राणी,
“ मलिका मुअज्जमा ” थोर राणी;
महाराणी.

मलिदा (पु०) [फा० मालिदा] दूध,
लोणी, पीठ व साखर यांचें पकान्न.

मलीक (पु०) [अ० मलिक] राजा
“ मलीक-मैदान ” = रणराजा; विजा-
पूर येथील सुप्रसिद्ध तांकेचें नांव.

मलीक-नवीस (पु०) राज-चिटणीस.

मलूल [अ० मलूल] क्लान्त; निस्तेज; सिन्न;
कोमेजलेला. “ साबाजी अनन्त हांसो-
न... तिचा हात धरून तिची मद्दनाची
सिरकला दाबिशी ... वासना भोगाची

राहिली; मलूल होऊन शर्मिन्दी जाहली ”
(भाइसम १८३४ पृष्ठ २१२).

मळजूद मौजूद पहा.

मळसर (पु०) [अ० मुवस्तल] प्राप्त;
समर्थ. सामर्थ्य. “ तालुक्यांची तमाम ता-
ख्त व ताराजी होऊन कोठील पैसा या
दिवसांत मळसर नाही ” (राजवाडे
५११४५). “ त्यास हे नादार; व्यावसाय
मळसर नाहीत ” (वाड-बाबा २१२४).
“ कर्ज-वाम जालें तें वारायास मळसर
नाहीं ” (वाड-शाळ ८३).

मळसर-हाल ऐपती प्रमाणें. “ मळसर-हाल
गुन्हेगारी ” (इऐ ५१४९).

मवाखजा (पु०) [अ० मुवासजा]
भाण्डण. “ काहीं मवासजा मध्ये नसावा ”
(दिमरा ११४५).

मवाजून; मवाजीन (पु०) [अ० मुअ-
झिन्न] मशिदीची बाइग पुकारणारा;
मोआजीन.

मवाजनी (स्त्री०) मवाजनाची वृत्ती.
“ शेख अब्दुल समद यास खिजमत
मवाजनीची मशिद मज्कूरची चालवत
आहो ” (वाड-सनदा २८).

मवाजने-नवीस (पु०) [८ अ० मुवास
ना=तुलना] ताडून पाहून नकल
दसरी नमूद करणारा. “ मवाजने-
नवसि त्याचे दफ्तरी नकल विल्हे
लाविली ” (राजवाडे २०१९८).

मवाजा (पु०) [अ० मुवासजा] चर्चा;
ऊहापोह. “ हज्जंत बसांस्त शालियावर
तुम्ही आम्ही बसून तहनाम्याचा मवाज्या
करूं ” (राजवाडे ५१७).

मवाफीक [अ० मुवाफिक्] प्रमाणें;
माफक. “ ताकाद असे त्या मवाफीक
चालविजे ” (राजवाडे १५११६७).

मवाली-पन्हा [८ अ० मआली]
 उच्चगुणानी युक्त (राजवाडे १५।५६).
 मवाशी; मवास [अ० मुआसी] बण्ड-
 खोर; लुटारू; पुण्ड.
 मवेशी (खी०) [अ० मवेशी] गुरें
 ढोरें; माल-मत्ता. “ आपण मवेशी
 नेली असेल ती देवावी ” (राजवाडे
 २२।३९).
 मशगुल [अ० मशगुल] मम; निमम (राज-
 वाडे २०।२८६).
 मशरू [अ० मशरूअ] निमाज पढताना
 निषिद्ध गणलें जात नाही असें गर्भ-
 रेशमी कापड.
 मश्वरा (पु०) [अ० मश्वरा] सलामस्तल;
 जाब-साल. “ (जनेल कोट) काहीं
 मश्वरा करावयास आला आहे ” (दिमरा
 १।९१).
 मशहूद् [अ० मशहूद्] दृष्ट; श्रुत. “ मशहूद्
 आं के ” = श्रुत (व्हांवें) तें कीं
 (साने-पयाव ३८३).
 मशहूर [अ० मशहूर] प्रसिद्ध; महशूर.
 “ दनियार्ईत दोही दौलतींची एगानगन
 मशहूर ” (राजवाडे ५।३१).
 मशक (न०) [अ० मशक्] पाणी
 ठेवण्याची चर्मी पिशवी; एक वाद्य.
 मशाएख; मशाथख (पु०) [अ० मशा-
 इख] धर्मात्मा. “ अलीजाह यांनी
 कोणी मशाएख पीर-जादा आहे त्याचे
 लेकीशी निका लाविला ” (राजवाडे ५।
 १०७). “ त्या ठिकारणीं हुसेनी साहेब
 म्हणून मशाथख पीर-जादा आहे ”
 (राजवाडे ५।११२).
 मशागत (खी०) [अ० मशाकत्] श्रम;
 परिश्रम; सेवा. “ तैसेच अण्णाजीपन्त
 यांणी मोठी मशागत केली... यास्तव

यथारिती सन्मान केला ” (चित्रगुप्त
 ५). “ कष्टमशागत केलिया लोकांस
 सरन्जाम करून द्यावा ” (सभासद२३).
 मशार्निळे; मशार्निळे [अ० मशारुन्-
 इलैह्] उपरिनिर्दिष्ट; मज्कूर. “ मशा-
 रुन्-इलै ” (साने-पयाव ३८४).
 मशाल (खी०) [अ० मशअल्] दिवटी;
 हिलाल.
 मशालची; मशालजी (पु०) [फा०
 मशअल्ची] दिवटी धरणा. “ मशालूची
 याची तैनात सरकारांनून पावत आहे ”
 (राजवाडे ७ खलप २।२५).
 मशीद् (खी०) [अ० मस्जिद्] मुस-
 लमानांचें प्रार्थनामन्दिर.
 मस्करी (खी०) [अ० मस्करा=गमत्या]
 विनोद; टवाळी; कुचाळी.
 मस्कन्या (पु०) [अ० मस्तरा] विदू-
 षक; गमत्या.
 मस्त [फा० मस्त=तर] उन्मत्त; धष्टपुष्ट.
 मस्त-खोर मस्तीखोर; उन्मत्त. “ आला
 अपजल मस्तखोर कपटी घासावयाला
 झणी ” (चित्रगुप्त ११).
 मस्तवाल मस्त; उन्मत्त; उर्मट.
 मस्ती (खी०) [फा० मस्ती] मद; गुर्मी;
 माज.
 मस्ती-खोर मस्त.
 मस्नद् (खी०) [अ० मस्नद्] गादी;
 सिंहासन. “ फिरोन फत्तेच्या मस्नदी-
 वर बसविला ” (इम २४०). “ वखें ब
 सिकेकटार आणिली ती मस्लदीवर
 ठेऊन मुजरेकरून घेतली ” (पेअ १६).
 मस्नद्-नशीन [फा० मस्नद्-निशीन]
 गादी-नशीन; तक्ष-नशीन.
 मस्नद्-नशी (खी०) [फा० मस्नद्-
 निशीनी] सिंहासनारोहण; राजधानी.

“ अर्काट् मकाण नामी मस्नदनशीचें ”
(साने-पयाव ४७५).

मस्कर [अ० मस्कर] आनन्दित. “हमेशा
मोहबद-नामा इब्लाग करोन (=पाठ-
वून) मस्कर करीत जाणें” (राजवाडे
१०१९४).

मस्लत; मस्लहत् (स्त्री०) [अ० मस्लहत्]
सह्या; योग्य विचार; उपदेश; अङ्गी-
कृत कार्य; मोहीम; योग्य. “ करवीर-
करांची मस्लत (? = फौज) म्हणजे
थोडी असा समज हुजूर आहे; परन्तु
यांचा फैल उत्कृष्ट ” (खरे १११
५७६४). मोंगलाई मस्लत = कपटव्यव-
हार. “ याउपर इकडे येणें मस्लत
नाही; माळःयांत रहावें ” (ऐच १७).

मस्लत-गार; मस्लत-दार (पु०) सहा-
गार; मन्त्री.

मस्लतशीर रुहागार; मोहीमशीर; मोहि-
मेवर. “ निस्सालस तुम्हीच मस्लत-
शीर; सोबतीस दुसरें कोणही नाही ”
(खरे ८४५). “ सावन्द मस्लत-शीर
असल्यास तुम्ही एक दोन सालचा
अगाऊ ऐवज सर्कारांत यावा; पुढें
महालांत उगवून घ्यावा ” (राजवाडे
११३३६).

मस्विदा (पु०) [अ० मुसव्वदा] मसुदा.
“ पत्राचे मस्विदे मशार्निंलहे याजपार्शी
दिले ” (राजवाडे १०१९६६).

मसरत-नमत [फा० मसरत् नमत]
अ० मसरत् = आनन्द] आनन्दायक.
“ सत मसरत्-नमत पाठविलें तें नेक
वर्की पोडोंचलें ” (साने-पयाव ४६४).

मसादा (पु०) [अ० मुसाभदा] मदत;
मदत-पैका. “ लोकांस जांमियत आणा-
वयाकरितां मसादा दिला आहे ”

(राजवाडे ५११००). “ घोडेस्वार यांची
हजेरी, गणती, मिसल, दाग, चेहरे पाहून
खर्चास व मसादा देणें हें करावें. ” !

मसाला (पु०) [अ० मसालिह अनेक
व० मस्लहत् चें] सामान; सामुग्री;
रुचिकर पदार्थांचें मिश्रण. “ ढालाईत
वगैरे ताकीद-दारास यावयाची ते
मागतील ती शिध्याची अगर चैनीची
तम्बाकू वगैरे वस्तू ”; दण्ड.

मसाले-दार मसालायुक्त .

मसीहा [अ० मसीहा] इसवी. “ सन
१७९६ मसीहा ” (पदमव ८५).

मसुदा; मसोदा (पु०) [अ० मुसव्वदा]
कच्चा खर्डा; पहिलें लिखाण; मस्विदा.
“ मसोदेही पाठवून, तेथून ठरून
खचित आज्ञा आल्यावर इनायत-नामे
त्याप्रमाणे यावे ” (राजवाडे ५१९५).

मसुदी [? मुतसद्दी] धोरणी; तार्किक.
“ नाना फडणीस एक मसुदी, तर्क
त्यानें काढिला ” (साने-पयाव ५४).

मसरुल-अनाम [अ० मशूर = प्रसिद्ध;
अनाम = लोक] लोक-मान्य.

मसरुल-दौलत राजमान्य.

मसरुल-हजरत राजमान्य.

महकुबी (स्त्री०) [फा० मौकूफी] तात्पु-
रती धाम्यणूक; तहकुबी. “ आज
प्रतिनिधी पन्त जाणार होते; परन्तु
तूर्त महकुबी जाली ” (खरे १११
६०७४).

महकूब; महकूफ [अ० मौकूफ] रहीत;
तहकूब. “ त्याजवरून मार महकूब
केला ” (इम २०५). “ असें ठरून
लढाई महकूब झाली ” (इम १९४).
“ सचब एव्हां नचाबाची भेट महकूब
करून जलद तुम्ही आम्ही मिळोन

कामास जावें" (साने-पयाव ३५०).
महजुब (पु०) [अ० महहब्] धर्मपन्थ;
 धर्म. "हिन्दू अगर मुसलमान होऊन
 इस्क्रील करील त्यास आपले महजु
 बाची सौगन्द असे" (राजवाडे १५।
 १५६). "महजुबें" = धर्मशास्त्रान्वयें
 (राजवाडे ८।६६).

महजुद; महजीद (स्त्री०) मशीद. "दवा-
 ज्यापाशीं जुम्मा महजुद आहे" (दिमरा १।२४२). "महेजतीत यवन
 लोक बाङ्ग देतात" (इम १०७).
 "कोठें महजीद आहे तेथें त्याचें स्मरण
 करून बाङ्ग देतात" (वाड-सनदा
 १५०)

महजुर (पु०) [अ० महसूर] तुमार;
 करारनामा; निकाल; हुकूम-नामा.

महजूद [अ० मौजूद] जिनत; विद्य-
 मान. "आम्ही तो महजूद आहों"
 (राजवाडे १।१९५).

मह-तकदूम [अ० मा तकदूम] पूर्वी.
 "या वतनास हक्क लवाजिमा मह-
 तकदूम चालला असेल त्याप्रमाणें
 तुम्हास करार केला असे" (राजवाडे
 ८।५२). "अज महतकदूम" (राज-
 वाडे १५।१६१) = पूर्वीपासून.

महूतापी (स्त्री०) [फा० महूताबी]
 माण्डव (खरे १०।५४२०).

महूताब (स्त्री०) [फा० महूताब्] चन्द्र-
 ज्योत; हिलाल. "महतबा लावून
 रात्रीं परस्परें गोळागोळी जाली"
 (खरे ८।४१३०).

महदूद [अ० महदूद्] मर्यादित. हद्द-
 महदूद=निश्चित सीमा.

महब्बत्-अआम=सप्रेम. सलाम्-इ-मह-
 ब्यत अआम्=प्रेमपूर्वक वन्दन.

महसूर [अ० मशहूर] सुप्रसिद्ध; माहीत.
महसूफ [अ० मौसूफ] उपरिनिर्दिष्ट;
 मज्कूर. "राजे महसूफ" (राजवाडे
 ८।१०५). "ज्या अर्थी खान महसूफ
 यांनींही खातजुमेचें पत्र लिहिलें असे"
 (खरे ९।५०२२).

महसूल (पु०) [अ० महसूल] वसूल;
 उत्पन्न; धारा; जकात.

महला; मोहला (पु०) [अ० महला]
 पेठ; पुरा.

महा; माह [फा० माह] महिना. दर-
 महा=प्रत्येक महिन्यास.

महामुरी (स्त्री०) [फा० मअमुरी] विपु-
 लता. "द्रव्याची लशकरांत महामुरी
 झाली" (पाच ११). कीर्द-महामुरी
 =लावणी-सन्चणी.

महामूर [अ० मअमूर] भरपूर; विपुल.
 महामूर पीक.

महामूर [अ० मामूर=हुकूम-बद्द] ताकीद्
 -बन्द. "दवाजे किल्ल्याचे रायगड
 याचे महामूर राखावे; दिण्ड्या मात्र
 उघड्या असाव्यात" (मराचिस २).
 "दिण्ड्या महामूर" (खरे ४।१४
 ७१).

महाल (पु०) [अ० महल्ल] मन्दिर;
 जिल्हा; खातें; राजस्त्री (कारण मुस-
 लमानी बेगमांचीं नांवें नूर-महाल,
 झीनत्-महाल अशीं असत). "पाका-
 शय, जलस्थान, फलस्थान वसनागार
 आदिकरून हे नाजूक महाल" (मरा-
 आ १०). "सारांश उभयतां महालचें
 अती प्राचल्य जहालें आहे" (साने-
 पयाव ६१). "श्रीच्या दर्शनास महा-
 लसहवर्तमान गेले" (पारसनीस-बच
 ९४).

महालकरी (पु०) महालाधिकारी.
 महाल्दार (पु०) [फा० महल्दार] रक्षक;
 पहारेकरी (चित्रगुप्त ११३).
 माल-मवेशी (स्त्री०) [माल-मवेशी;
 चीज वस्त-गुरें दोरें. " महाल-मवेशी
 मार्गों लागले " (इऐ ५११००).
 महासरा (पु०) [अ० मुहासरा] वेढा;
 परिघ. " कुमक करून महासरा उठ-
 विला " (राजवाडे ०१३३१). महा
 सरा देणें=वेढणें.
 महिनत (स्त्री०) मेहनत. " महिनतीचें
 सार्थक करणार साविन्द समर्थ आहेत " (राजवाडे ६१५९४).
 महिना (पु०) [फा० माहीना] मासिक;
 मासिक वेतन; मास; साधारणपणें तीस
 दिवसांचा काल.
 महिमान (पु०) पाहुणा; मेहमान पहा.
 महिरप; माहिराप (स्त्री०) क्रमान; मेह
 राप पहा.
 माकूल [अ० मअकूल] जाणता; शाहणा
 (पाच १८; चित्रगुप्त ४६); मुब्लक.
 " सरन्जामही माकूल दिधला जाईल " (राजवाडे ८१२०७). " त्या फर्देवर
 पातशाहानीं दस्तक केलें कीं माकूल
 पेशकस सकारांत दिधलिया देऊं " (दिमरा ११२४०). " इझ्यजांस
 माकूल तम्बी करावी एसें मुकर केलें
 आहे " (साने-पयाव ४६६).
 माजी [अ० माजी] गत; भूतकालीन;
 पूर्वालि; पेशीन.
 माजूम (स्त्री०) [अ० मअजूम] एक
 कैफी पदार्थ.
 मात (स्त्री०) [अ० मात्र] राजाचा
 कोण्डमारा (बुद्धिबळांत), -वर मात
 करणें = - वर पूर्ण विजय मिळविणें.

मातकद्दम - इस्तक्वील पासून [अ०
 मातकद्दम = भूतकाल] फार पूर्वी-
 पासून.
 मातबर; मातब्बर [अ० मुअतबर्] विश्व-
 सनीय; थोर; श्रीमन्त; प्रतिष्ठित.
 मातबरी; मातब्बरी (स्त्री०) [फा०
 मुअतबरी] पत; प्रतिष्ठा; महत्त्व; थोरवी.
 " जें कर्तव्य तें सलाबतीनें मातबरीनें
 आपली इश्रत शह याजवरी पडोन नक्ष
 होय तें करावें " (खरे ११२४०)
 मातम (न०) मातमी (स्त्री०) [फा०
 मातम् \angle अ० मअतम्] शोक; दुख-
 वटा. " पातशाहानीं दोन दिवस बहुत
 मातम केलें " (दिमरा २१८४).
 " सुल्तान खान जमात-दार यास
 मातमीचे खल्लत जाले " (राजवाडे
 ११९८६).
 मातम्पुरी (स्त्री०) [फा० मातम्पुरी]
 दुखवट्याची विचारपूस. " हमसिरा बेग-
 मेस एक दुशाला पळेदार मातम्पुरीचा " (दिमरा). " मातङ्ग-पूरी " (होके).
 मातल (न०) [अ० मुअतल] बेत-
 बदली; उशीर. " अमा साहेबांचें याव-
 यास मातल जालें " (इम ६८).
 मादचौद [\angle फा० मादूर = आई] मात्रा-
 गमनी. " परन्तु हा मादचौद कश्मिरी
 असा हगमजादा कीं बोलणेंही टाकिलें " (राजवाडे ६१५९१).
 मादवान (स्त्री०) [फा० मादियान्]
 घोडी. " घोडे व मादवाना आल्या, त्या
 पहात होने " (राजवाडे ७११३८).
 मान्दगी (स्त्री०) [फा० मान्दगी] आज्ञार,
 धरुवा. " तिसरा मुक्काम बैलांची मान्दगी
 - निवृत्त्यर्थ " (खरे ९१४५७१).
 मान्दा (पु०) [फा० मान्दा] श्रान्त;

बिमार. “ परन्तु लाम्बून गेलों (त्यामुळें)
घोडीं माणसें मान्दीं झालीं होती ”
(खरे ५।२१३६) “ मीर आलम यांची
तथियत मान्दीच होती ” (राजवाडे ५।
१२३).

मानत (स्त्री०) [अ० मआनत्] नवस.

“ पाटलानें पुत्राकरितां नवाबांस मानत
केली होती; त्यास पुत्र झाला ” (राज-
वाडे ७।१३९).

माना; मायना (स्त्री०) [अ० माना]

गोष्ट; अर्थ; हकीगत. “ चोरांनीं
कलावन्तिणीवरील घाला घालून
गळ्याचा नवरत्नाचा हार घेऊन गेले
म्हणून किर्याद करिती हे काय
माना ते मना आणून तलास
करून देवणें ” (भाइसम १८३४
षावृ २१०). “ हे मायना आहे; तूंच
चोर आहेस ” (भाइसम १८३४ षावृ
२११).

माने-मुज्जाहीम [अ० मानिअ] प्रति-

बन्ध करणारा. “ कोणेविशीं माने-मुज्जा-
ईम न होणें ” (वाड-मा १।६५).

माफ [अ० मुआफ्] क्षान्त; सूट.

माफक; मवाफीक [अ० मुवाफिक्]

योग्य; मध्यम; नेमस्त; प्रमाणें. “ ताकीद
असे त्या मवाफीक चालविजे ” (राज-
वाडे १५।१६७). “ माफक-मरातब
नजरा देऊन विनन्ती केली कीं ”
(दिमरा १।७५). “ नजरा माफक-
मामूल गुजराणल्या ” (दिमरा २।१६).
“ यांस जन्नेली तमामां फौजेची माफक-
हुकूम-विलायत मुकर्र जाली आहे ”
(पदमव ११५).

माफकत (स्त्री०) [अ० मुवाफकत्]

पसन्ती; सोय; पसन्त; माफक. “ यांची

अधर्माची वर्तणूक आमचे राजास
माफकत पडत नाही ” (दिमरा १।२३६).
“ येथील आब-हवाही माफकत नाही ”
(राजवाडे ७।१२०). “ याकरितां
मशार्निन्हेस यावयास माफकत होत
नसे ” (ऐटि २।६५).

माफज़त (स्त्री०) [अ० मुहाफ़ज़त्]

संरक्षण; साम्भालणी; बन्दोबस्त. (डची
चे घडयाळ) “ माफज़तीनें पाठवावें ”
(खरे १।४४५१). “ दक्षिणावर्त शब्द
आज्ञा झाल्यास माफज़तीनें पाठवून
देणें ” (खरे १।१८३२). “ पांशें
लोक किल्याचे माफज़तीस व दोन
तोफा आणीक पाठविल्या ” (दिमरा
२।९५).

माफलात (स्त्री०) [अ० मुफ़ालत्]

कार्य; बजावणी; तामील. “ आज्ञे-
प्रमाणें माफलात करून ” (दिमरा १।
६७).

माफी (स्त्री०) [फा० मुआफी] क्षमा;

सूट.

मामलत; मामलीयत (स्त्री०) **मामला**

(पु०) [अ० मुआमलत; मुआमला]
कार्य; गोष्ट; महत्वाचें कार्य; तालु-
क्याच्या वसुलाचें काम; जाब-साल.
“ हाली श्रीरूपेनें राज्याचा मामला
थाटत चालला ” (राजवाडे १६।४३).
“ सल्ला-मामला होत आहे; बोली-चाली
आहे ” (राजवाडे १०।३३). “ सोन्धे-
करांचीही मामलीयत चुकवून विद्वनूर-
करांकडे जावें ” (साने-पयाब ६९).

मामलत्दार; मामलेदार (पु०) तालु-

क्याचा अधिकारी.

मासुरी (स्त्री०) [फा० मअमूरी]

आबादी; सम्पन्नता. " रयत-मामुरीवर नदर देऊन " (इम ७५).

मामुली [८ अ० मअमूल] दैनिक व्यव-
हारांतिल; सामान्य; किरकोळ; जुजुबी.

मामूर; महामूर [८ अ० मअमूर] महामूर;
आबाद; सुसम्पन्न. " वतन्दारांची वतनें
वतन्दारांच्या दुमाला केल्या विरहित
पोट-तिडीक लागोन मुलूक मामूर होत
नाही व मुलुकाचा जप्त-रफत होत
नाही ऐसें कळों आलें " (राजवाडे
१६।२४).

मामूल (स्त्री०) [अ० मअमूल] वहि-
वाट; चाल. " नजरा माफक-मामूल
गुजराणल्य. " (दिमरा २।१६).

मामूल-वहिवाट (स्त्री०) चाल-रूढी.

मामूल [अ० मअमूल] उमेद्वार. " मोक-
दमांस कौलु-बोल देऊन मामूल करून
लावणी उगवणी करणें " (राजवाडे
१५।३१).

मायना (पु०) [अ० मअना] ज्याला
पत्र लिहावयाचें असेल त्याच्या योग्य-
तेप्रमाणें वापरावयाचा सम्बोधन समु-
च्चय; अल्काब; दर्जा. " आपण महा-
राज छत्रपती यांचे सेनापती; आणि
श्रीमन्त हे पन्तप्रधान, उभयतांचा बरो-
बरीचा मायना " (हब २९).

माया (स्त्री०) [फा० माया] द्रव्य;
निधि; पुजी.

मारका (पु०) [अ० मअरिका] युद्ध;
मुकाबला. " लढाईचा मारका रूबकार
आहे " (साने-पयाब २८२).

मार-मिरी (स्त्री०) मारा.

मारफत; मारफत (स्त्री०) [अ० मुआर-
फत] ओळख; मध्यस्थी; गुजारत;
कडून. " भिडे यांचे मारफत काहीं

बाणदार सकारांत चाकर आहेत " (राजवाडे १।३०). " शिवाजी आपले
मारफतीनें आला होता " (सभासद
२२).

मारुज [अ० मअरुज] प्रविष्ट; श्रुत;
(पु०) अर्ज. " सावन्दाशी प्रतरणा
करून तुमची दौल्लखाही करावी हें
मजकडून घडावयाचें नाहीं; सावन्दास
अर्ज मारुज करून मर्जा खूश करून
पाहीन " (राजवाडे ५।७३). " हुजूर
मारुज पोहचला " (वाड-मा १।६६).

माल (पु०) [अ० माल] जिन्नस;
सम्पत्ती.

माल-अस्त्राब (पु०) चीजवस्त वगैरे
सम्पत्ती (दिमरा १।२७१).

माल-बिसात (स्त्री०) माल-मत्ता.

माल-मत्ता (स्त्री०) [८ अ० मताअ]
जिन्दगी; इष्टे.

माल-मवेश; माल-मवेशी (स्त्री०)
[८ अ० मवेशी] चीज-वस्त-गुरें
दोरें.

माल-मालीयत (स्त्री०) माल-मत्ता.

माल-मिळकत (स्त्री०) = माल-मत्ता.

माल-अन्देशी (स्त्री०) [अ० मआल
परिणाम] परिणामाचा अगोदर विचार
करणें. " माल-अन्देसी " (पेअ ६०).

मालक; मालीक (पु०) [अ० मालिक]
धनी.

मालकी (स्त्री०) [फा० मालिकी] धनी-
पणा; हक्क.

मालकीयत (स्त्री०) [अ० मालिकी-
यत्] स्वामित्व. " मालकीयत व
साविन्दी " (दिमरा १।२०७).

माल्गुजार (पु०) [फा० माल्गुशाद्]
जमीदार; सकाराचा वसूल जमा करून
देणारा.

मालयत; मालीयत; मालत (स्त्री०)

[अ० मालियत्] जिन्दगी; मालमत्ता.

“ त्यांची मालयत फारच गेली ”

(सरे ११५९५५). “ माणसास न

मारावे; मालत घेऊन सोडून यावे ”

(भाके २६). “ तालुके ताडपत्री

येथील पेठ मारून लासोंची मालीयत

लुटून नेली ” (राजवाडे २२६१).

मालजादी (स्त्री०) [८ फा० मालसादा

रण्डीपुत्र] वेश्याकन्या.

माल-जामीन (पु०) अमुक रक्कम

अमुक वेळीं देईल अशी हमी घेणारा

(राजवाडे १६५०).

माल-मसाला (पु०) उपयुक्त वस्तु-

सामग्री.

माली [फा० माली] वसुला सम्बन्धी.

“ माली व मुल्की ” (वाड-समा

३१२४).

मालीम (पु०) [अ० मुअलिम्]

शिक्षक; सुकाणू धरणारा; जहाजा-

धिकारी.

मालीयात (स्त्री०) [अ० मालियात्]

उत्पन्न; वसूल; जिन्दगी.

मालीस; मालिस्त (स्त्री०) [फा०

मालिश्] मर्दन; चम्पी.

मालूम [अ० मअलूम] ज्ञात; ठाऊक.

“ मालूम करणे = कळविणे (राज-

वाडे १५१३१).

मालूमात; मालूमाती (स्त्री०) [अ०

मअलूमात्] माहिती. “ नबाचांनी

मला पुरावण्या लिहावयास साङ्गि-

तल्या त्यांची मालूमात जमा धरून

उत्तर यावे ” (राजवाडे ५१८९).

“ म्हणून मालमाती केली ” (राजवाडे

१६१९९). “ मालूमाती-कागद ”

(राजवाडे ८१८४) = माहितीचा

कागद.

माविजा [अ० मुआवजा = बदली

भरपाई] ऐषजी. “ त्यांत सर्कारचे

तालुक्यापैकी घरदापूर बगैरे वकला-

तीचे माविजा तालुका द्यावा ” (राज-

वाडे ५१९५).

माशूक [अ० मअशूक्] प्रिय; कमनीय;

रमणीय; सुन्दर. “ माशूक मऊ मुख-

चन्द्र सुकुमार पुष्पाहून अरवा ” (प्रभा-

कर २३०).

मासला (पु०) नमुना; तन्हा; रुची.

मासलेदार; मासलेवाईक नमुनेदार,

तन्हेदार; तन्हेवाईक.

माह (पु०) [फा० माह] महिना.

“ यांचे देणे चालते माहापासोन मागील

नेला महिना देखील धरिले असे ”

(राजवाडे ६१९८). “ माहे जून ”

जूनचा महिना.

माहतानी [८ अ० मा-तहतानी]

ताड्यांत; सालीं. “ मौजे उसाडे किले

वन्दन हा गांव पूर्वीपासून किलेचे

माहताजीच (!) चालत आहे ”

(राजवाडे ८११).

माहदत-असारी [फा० मवहदत-आसार]

स्नेहाङ्कित (राजवाडे १५१२५०).

माह-ब-माह [फा० माह-ब-माह]

महिण्याच्या महिन्यास. “ माह-ब-माह

दमाह देत जावा ” (राजवाडे ६१४५).

“ यांस नेमाप्रमाणे माहेवारी माह-ब

-माह देत जावी (राजवाडे ७१४५).

माहवल-मकसूद [फा० मुहव्वालि मकसूद]

चिनन्ती (पारसनीस-प्रप २३९).

माहवळ-मराम [फा० मुहव्वालि मराम्]
बिनन्ती (पारसनास-ग्रप २३१).

माहवारी; माहेवारी (स्त्री०) [फा०
माहवारी] मासिक पगार. " साठ हजार-
राचा वसुली तालुका देतील, अगर
पांच हजार रुपये माहवारी याची "
(राजवाडे ७३६). " एक माहेवारी
बादशहास तीन लाख रुपये पाठविले "
(खरे ८१२२३).

माहिती (स्त्री०) ज्ञान.

माहीत (स्त्री०) [अ० माहीयत्] ज्ञान;
जाणता; माहीतगार; ज्ञान; ठाऊक.
" या प्रान्तातील काटक वगैरे माहीत
यांस वाटेची व मुक्कामाची माहीत
पुसत होते " (खरे ११५७१२).
" तेथील लश्करची माहीयेत सरी
कळावी म्हणून दोघे हकारे पाठविले
होते " (चिरा ४४). " श्रीमन्त गेर
-माहीत व नानाप्रमाणें दुसरा कार्भारी
कुणी माहीत नाही " (खरे १०१५५५०).
" परन्तु माहीत व मातबर असा ये
गोदीस वाक्य असावा; म्हणजे हे चहा-
तील (राजवाडे १२१११).

माहीतगार ज्ञानी; जाणता; अनुभवीक.

माहीत-गिरी (स्त्री०) माहिनी. " मी
ही वर्तणूक कशी करणों हे सर्व श्रीम-
न्तास माहीतगिरी आहे " (खरे
११२३८). " त्यांतील माहीत-गिरी
सर्वांनीं समक्ष आऊसाहेबांस निवेदन
केली " (खरे १११५६७३).

माहीना; माहाना (पु०) [फा० माहाना;
माहीना] मासिक पगार; दर्महा.

माही-मरातब (पु०) [फा० माही-मरा-
तिब्] मत्स्य व दोन गोल सोन्याचे
मिळून होणारे व हत्तीवरून मिरवावयाचे

बहुमानाचें चिन्ह. हा मान फक्त राजाना
व मातबर सदांरांना मिळालेला असतो.
माहे गुदस्त [फा० माहे गुशस्ता] गेला
माहिना.

माहे-दर-माहे माह-ब-माह.
मिजान (न०) [अ० मीज्ञान्] तुला;
प्रमाण.

मिजाज (स्त्री०) [अ० मिज्ञाज्] प्रकृती;
तळयत; बुद्धी. " तस्मात् याची
मिजाज कायम नाही " (खरे ८१११५).
मिजाज-खुशी (स्त्री०) खुशाली. " खेर
-आफियत् मिजाज-खुशीचें वर्तमान
पुसिलें " (राजावडे १०१२७१).

मिजाज-मान्दगी (स्त्री०) प्रकृतीचें
अस्वास्थ्य. " राजाजी वृद्धोत्तमराव
यांचेही मिजाज-मान्दगी करितां
राहिलें " (राजवाडे ५११५७).

मिजास (स्त्री०) [अ०
मिज्ञाज्] तळयत; अभिमान; ऐट;
दिमास. " घूस्कार धुन्दु फुन्दांत मिजा-
शित टाकी " (प्रभाकर २३८).
मिजास राखणें = तळयत साम्बाळणें.
मिजास जाणें = इतराजी होणें.

मिजास्दार [फा० मिज्ञाज्दास्] लहरी;
गर्विष्ठ.

मिजाशी; मिजासी [फा० मिज्ञाजी]
लहरी; डामडौलाचें व नाजूक. " निजा-
मअल्ली ... मोठ्या अराब्यानें चालले;
त्याचें चालणें मिजाशी बहुत; दिवसां-
तून चार कोस चालले म्हणजे भारी "
(सस्वाब १०).

मिन्हू [अ० मिन्हुव] त्यापैकी; त्याच
महिण्याच्या. " स्वामीचें आज्ञापत्र
सादर जहालें, छ० २१ जिल्हेज पै॥

छ० २९ मिन्हू. तैथिं आज्ञा कीं ”
(राजवाडे १५।७९). “ नवे जमा दिला-
बलीचीं पत्रें बेविसावे मिन्हूस सादर
घालीं ” (साने-पयाव २१०).

मिन्नत; मिनत (स्त्री०) [अ० मिन्नत्
= रूपा, उपकार] मनधरणी; कष्ट.
“ जाबतेखानानीं मिन्नत करावयास
बकील पाठविला आहे ” (दिमरा १।
२७). “ साम्प्रत हैदरचा बकील चिरजीव
राजश्री राव यांनपार्शीं आला आहे;
मिनत करीत आहे; परन्तु आमचे
मनांत पुरतेंच पारिपत्य करावें असें
आहे ” (सरे ८७७). “ दौलतराव
यांची भेट घ्यावी हें मोठे मिनतीनें करा-
रांत आणिलें आहे ” (सरे ११।६०६८).
“ काम होय तोंवर कोरडी मिनत
करितात ... जागीर कपर्दिकेची न
देत ” (राजवाडे ६।३३१).

मिनत्वारी (स्त्री०) मिनत; मनधरणी.
“ यावरी आपण तुमची मिनत्वारी
केली कीं हें बतन देसपाण्डपण तुम्ही
घेणें आणि आपणांस सोडविणें ”
(भाइसम १८३४ षावृ १२१).

मिनतीनें; मिनत्वारीनें = मनांत नसतां
अजिजीस व भिडेस बळी पडून व केवळ
मेहेरबानगी म्हणून.

मिना (पु०) [फा० मीना] एकप्रकारचा
हिरवा दगड; त्याचा पातळ रान्धा करून
चान्दीच्या दागिन्यावर बसविणें.

मिनेगार (पु०) [फा० मीना-कार]
मिन्याचें काम करणारा (ऐटि २।९५).

मिनेगारी (स्त्री०) [फा० मीना कारी]
मिन्याचें काम.

मिषादी [अ० मीआद = वायद्याचें]

स्थळ अगर वेळ] मुदतीची; कांहीं
शर्तीवर दिलेली.

मिर्धा (पु०) [फा० मीर्द्ह] दहा
शिष्यांचा नाईक; सचोपदार.

मिरास; मिराशी (स्त्री०) [अ० मीरास्]
वडिलोपार्जित; दायभाग; “ तन्व्यानें
कुणव्याकडे किंवा गांवाकडे असलेल्या
जमिनसि मिरासी व तिचा भोगवटा
घेणारास मिरास्दार थळकरी, वतन्दार
म्हणत ” (गांवगाडा १०); वंशपरम्परा.
“ हे माझे मिरासी ठाव तुझ्या पायापासीं ”
(तुकाराम). “ निपुत्रिकाचें मिरास तें
दिवाणाचें ” (राजवाडे ८।५९).
“ सदहू साता गांवीचीं कुळकर्णे तुम्हांसि
मिरासी करून देतो ” (राजवाडे
१५।२७५).

मिरास्दार; मिराशी (पु०) [फा० मीरासी-
दास्] मिराशीचा उपभोग घेणारा.
“ वडगावीची मोकदमीस कोन्ही मिरा-
स्दार नाही ” (राजवाडे १७।३२).

मिलक (स्त्री०) [अ० मिल्क] जिन्दगी;
माल-मत्ता. “ बाग मिलक, ह्वेली
वगैरे ” (दिमरा २।१३५).

मिस्त्री; मिस्त्री (स्त्री०) [अ० मिस्त्री]
मिसर देशांतल साखर.

मिस्कळ [अ० मिस्काळ = गरीब] दिस-
ण्यांत गाय परन्तु अन्तयांमि महाधूर्त;
चेरकी.

मिस्त्री (पु०) [फा० मिस्तरी] रेपाले-
खनपट्ट; मुकादम; कुशल कारागीर
(विशेषतः सुतार).

मिसल; मिसळ (स्त्री०) [अ० मिसाल]
हुकूम; व्यवस्था; दज्याप्रमाणें कोणी
कोणत्या ठिकाणीं असावयाचें ही व्यव-

स्था; दर्जेबन्दी; प्रकार. "घोडेस्वार यांची हजरी, गणती, मिसल दाग चेहेरे पाहून सचांस व मसादा देणे हें करावें"

मिसल्दारी (खी०) दर्जेबन्दी. "कोर-बन्दीनें उभे मानकरी धरून मिसल्दारींत" (प्रभाकर २२६).

मिसलबन्दी; मिसळ-बन्दी (खी०) काम-वाटणी व व्यवस्था; दर्जेबन्दी. "कम-ठाण्यास आपआपले डेरे दाण्डे पाठवून मिसलबन्दीनें उतरणे" (राजवाडे ७१८०). "असा वेत ठरून मिसलबन्दी झाली" (सरे ८१२०३).

मिसाल (खी०) [अ० मिसाल] हुकूम-नामा; आज्ञापत्र. "तालीक लिहून घेऊन असल मिसाल परतून दीजे" (राजवाडे १५१३६). "ठाणेची मिसेली सादीर करणे" (राजवाडे १५१३६).

मिळकत; मिळखत (खी०) [अ० मिलकत] मालमत्ता; इष्टे.

मीर (पु०) [फा० मीर < अ० अमीर] सर्दार.

मीर-अदळ (पु०) [फा० मीर-इ-अदळ] न्यायाधीश. "मशानिल्ले यास व मोहोतसीब सदहू महालाचा मजबूद जाणून" (वाड-सनदा ८२).

मीर-परि (पु०) थोर अनुभवीक स्वतंत्र अधिकारी; बडा. "सारांश फौजेत ताल नाही. सारेच मीर-परि आहेत" (सरे ५१२३८०).

मीर-शिकार (पु०) [फा० मीर-इ-शिकार] शिकार-अम्मल्दार. "मीर-शिकार पासरे धरून आणावयास पाठविले असेत" (पारसनीस-ग्रंथ ११८).

मीर-रसानद [फा० मीरसानद] तो प्राविष्ट

कारितो. "अर्ज मी रसानद की" = तो अर्ज प्रविष्ट कारितो कीं.

मुक्बरा; मुक्बरा (पु०) [अ० मुक्बरा] समाधिमन्दिर. "सानसानाचा मुक्बरा सड्गम-रवरी होता तो फिरङ्ग्यास विकला" (दिमरा ११०५).

मुकर [अ० मुकर] निश्चित; नक्की; निश्चित. "यास जरेली तमासी फौजेची माफक-हुकूम-विलायत मुकर जाली आहे" (पद्मव ११५).

मुकर [अ० मुकर] पुनः पुन्हा. "मुकर ल्याहावे याची हाजत नाही" (साने-पयाव २७६).

मुकरा (पु०) [अ० मुकररा] ठराविक रकम; सारा. "याकी आबाद देह मुकरा रु. १८०" (राजवाडे १५१३).

मुकाम (पु०) [अ० मुकाम] राहण्याचें ठिकाण; विन्हाड; वस्ती.

मुकामात; मुकामात (खी०) [अ० मुकामात] वस्ती; राहणूक "शहरच्या पूर्वेस चारा आहे तेथेच मुकामात करावी" (राजवाडे ११५६) "तेथेच मुकामात करून असावे असे साड्गून पाठविले" (राजवाडे ५१२०१).

मुकसूद (न०) [अ० मकसूद] विनन्ती-अर्ज (राजवाडे ८१२२९).

मुकद्दम; मुकद्दम; मोकद्दम (पु०) [अ० मुकद्दम] पुढारी; मजुरांवर देस-रेस करणारा.

मुकद्दमा; मोकद्दमा (पु०) [अ० मुकद्दमा] प्रकरण; सटला. "नबाब गुर-गुटे यांचा मोकद्दमा फैसल करून" (सरे १३९२).

मुकद्दर [अ० मुकद्दर = ईश्वर-नियोजित]
नामजाद; नियोजित; कायम. “ श्रीम
न्तांकाडील तालूकदार व आबाजी रुष्ण
या कामावर मुकद्दर असोन कोणीही
मुजाहीमत त्यास न जाले ” (राजवाडे
५१९७).

मुकद्दयद् [अ० मुकद्दयद्] कायम. “ या
कामावर मुकद्दयद् राहून ” (साने-
पयाव ४६६).

मुकाबिले; मुकाबिल [फा० मुकाबिली]
समोर. “ या लढाईत याचा दम बरा
जिरला जे पुन्हा नबाब बहादुराचे
मुकाबिले उभे न रहात ” (चिरा १९)
“ तेव्हा त्याशी मुकाबिल होऊन...
मारगिरी केली ” (साने-पयाव ४८०).

मुकाबला; मोकाबला (पु०) [अ०
मुकाबला] गाठ; सामना; लढाई; रोख;
शोध; तुलना; रुजूवात. “ धौशा व
भांसले यांसही दूर आहेत तोंच मुका-
बला देऊन मांगे सारावे ” (सरे ५।
२०९५) “ हल्ली हैदराबादेहून नबाबा-
र्षी चार कुचे टिपूच्या मोकाबल्यावर
जाहलीं अशीं डाकेचीं पत्रे आली ”
(सरे ८।४३२५). “ राजश्री गोपाळ-
राव यांस श्रीमन्तांनी साङ्गितले कीं
हैदर नार्क कोठें आहे त्याचा मुका-
बला मात्र घेणें ” (सरे ८०४).
“ तो मस्विदा लाडाकडून साता दफेची
पाद आली त्यासी यांनी मुकाबिला
करून कम-ज्याद निवडून काढिले ”
(राजवाडे ७।९५). “ हें लटकें तुफान;
तर तुम्ही मुकाबला करून घाल ! ”
(मदबा २।३२).

मुकस (पु०) [अ० मुकद्दयस्] जतारी;
भजूरी.

मुस्तसर [अ० मुस्तसद्] संक्षिप्त. “ मुस्त-

सर फर्द ठरावयाची सबब काय ! ”
(राजवाडे ७।३).

मुख्तार; मुख्तार (पु०) [अ० मुख्तार]
नियोजित; अधिकृत; सर्वाधिकारी;
प्रतिनिधी. “ मुख्तार ” (दिमरा १।७१).
“ मुख्तारी ” (दिमरा २।५४).

मुख्तार-नामा (पु०) अधिकार पत्र.
मुख्तारी (खी०) [फा० मुख्तारी]
अख्तार; अधिकार. “ या प्रमाणें
मुख्तारीचें अहकाम आणून दिले ”
(चिरा २४).

मुख्तालीफ (पु०) [अ० मुख्तालिफ्] वैरी;
शत्रू; विरुद्ध. “ बाजे फौजाही मुख्त-
लिफाचे मोकाबिल्यास नमूद होतील ”
(साने-पयाव ४६४). “ मुख्तालीफ
पक्षे शहास गुन्ता ” (सरे ८।४३५१).
“ समुद्रातील टोपीवाले तुम्हांसी मुख्त-
लीफ होऊन आम्हांसी स्नेह करावयास
येतील त्यासी आम्ही सलूस करणार
नाही ” (ऐटि २।७४).

मुख्तालिफत (खी०) [अ० मुख्त-
लिफत] वैर; दावा. “ सर्कशा व मुख्त-
लिफत ” (सरे ७।३५६५). “ या
दोन्ही बाबती फरामोश करून आमची
मुख्तालिफत कबूल कराल तरी बाद या
मोहिमेचे आम्हांस कर्नाटक पायां घाट
जवळ असे ” (चिरा २३).

मुचल्का; मुञ्जल्का (पु०) [तु० मुचल्का]
वचनपत्र; हमीपत्र; करार-नामा; कतबा.
“ गोलेजवळून मुचल्का श्रीपतराव
यांची बस्तवानी आपले जवळ अस-
ल्यास गुन्हेगार असा घेतला ” (सरे ९।
५०२०). “ म्हणोन धनजीचा भाऊ
रयतांस धरून मुचल्के घेताती ” (राज-
वाडे १५।४).

मुज़्कर [अ० मुश्किर्] आठवण करून देणारा. “ श्रीमन्ताकडून आठ फर्दा मुज़्कर होऊन आल्या ” (राजवाडे ७१८३).

मुज़्मला [अ० मुज्मलन्] संक्षेपानें, संक्षिप्त; मुख्तसर. “ येक वेळ मुज़्मला फर्द आली ” (राजवाडे ७१८२).

मुज़्जत; मुज़्जद [अ० मुजर्द्] प्रसङ्ग-विशेषी नियोजित; मुद्दाम नेमलेला; स्पेशल; खास. “ तुम्हांकडील अलीकडे वर्तमान कळत नाही याजकरितां मुज़्जद सुतर-स्वार पाठविला आहे ” (खरे ८१३८५). “ आज्ञेचा अर्थ निकडीचा जाणोन येथोन मुज़्जद महागिरी... पाठविली आहे त्वरेनें यावें म्हणोन लिहिलें असे ” (साने-पयाव ६७).

मुज़्जरा मुज़्जरा; (पु०) [अ० मुज्जरा=हड] सलाम; वन्दन.

मुज़्ज्ययन [अ० मुश्ज्ययन्] अलङ्कृत (पेअ ६१).

मुज़्जाईक [अ० मुश्जाइक्] प्रतिबन्ध करणारा; मुजाहीम. “ आपले वतनास मुज़्जाईक होऊन ” (वाड-बाधा २१६४).

मुज़्जाका (स्त्री०) [अ० मुश्जायका] अडचण; हर्कत; पर्वा; प्रतिष्ठा. “ मुजाका नाही, तन्हा यावयाचें करावें ” (राजवाडे ५१२५). “ हिशेबीं जें जिकडे अधिक उणें निघेल तें घ्यावें; मुजाका नाही ” (राजवाडे ५१३२). “ हे फौज आलियाची काय मुजाका आहे ! ” (मराचिस २२). “ त्यांची मुजाका न धारेंना ” (इम ३९).

मुज़्जारत; मुदरत (स्त्री०) [अ० मुदरत्] आर्जव; मनधरणी; सम्भावना. “ गड्गा-

विष्णूची मुज़्जारद करावी; ज्या तन्हेनें तो मन घालून औषधी उपाय करून बरें करी ती करावी ” (खरे ७१९८४). “ भाऊसाहेबीं बहुताशीं मुज़्जारत करून बोली उत्तम प्रकारें केली ” (भाकें ४).

मुज़्जारियान [फा० मुश्जारिआन् ८ अ० मुश्जारिअ] शेतकरी; सेदूत. “ रिआया व मुज़्जारियान पगणे चाकण ” (राजवाडे ६११५३).

मुज़्जावर (पु०) [अ० मुजाविर्] मशिदीचा नौकर.

मुज़्जावरकी (स्त्री०) मुज़्जावराची वृत्ती (राजवाडे १५१२६).

मुज़्जाहीम [अ० मुश्जाहिम्] प्रतिबन्ध करणारा; हर्कत करणारा. “ नरसोजी आपला मुदाई दावा करून मारून काढील त्यास मुजाहीम तुम्ही न होणें ” (राजवाडे १५११७). “ सकाराचे गृहस्थ महायात्रेस आले आहेत; तर यांसी कोणी मुजाहेम न होणें ” (खरे ७१३६९९).

मुज़्जाहिमत (स्त्री०) [अ० मुश्जाहमत] प्रतिबन्ध; हर्कत; अडथळा; मुजाहीम. “ टिपू सुल्तान कर्नूलकरास पेशकरीचा तगादा करितील त्यास मुजाहिमत नव्हती ” (राजवाडे ७१३५). “ श्रीमन्ताकडील तालुकदार व आबाजीकण या कामावर मुकद्दर असोन कोणीही मुजाहिमत त्यास न जाले ” (राजवाडे ५११९७).

मुज़्जूम्दार (पु०) मज्जूदार पहा.

मुजेरी [८ अ० मुश्जारिअ=शेतकरी] सेदूत; कुणबी. “ समस्त मुजेरी प्रजा ” (राजवाडे १५१२८).

मुद्दा; मुदा (पु०) [फा० मुदा=मृत]
 घेत. - चा मुद्दा पाडणें=ला ठार
 मारणें.

मुद्दे-फरास (पु०) [फा० मुदा-फरोश्=
 प्रेतवाहकांची एक जात] प्रेतवाहक.

मुत्खसर मुख्तसर; संक्षिप्त. " माझे नावें
 दोन वेळां दोन आझापत्रें मुत्खसर
 सादर जालींत " (राजवाडे ११२२५).

मुत्पाक; मुत्बख; मुद्पाक-खाना (पु०)
 [अ० मत्वस्] सैपाकघर. " भात
 मुद्पास कोठीकडे केली मापें ८१ "
 (राजवाडे ६१३९४).

मुत्लक [अ० मुत्लक] कुल-अख्त्यारी;
 सर्वथैव. " मुत्लक वकील " (चित्र-
 गुप्त ४०). " शाह नवाजखान याची
 मुत्लक-वकीली तगीर करून बसालत-
 जद्दगास साड्दितली " (राजवाडे ३१
 २०९). " जयाजी तर मुत्लख नामु-
 राद आहे " (राजवाडे ६१६१७).

मुत्सद्दी; मुत्सदी (पु०) [अ० मुत्सद्दी=
 कार्यकारी] राजकारणी; राजकार्य धुर-
 न्धर; धोरणी; धूर्त; कारस्थानी. " सर्कां-
 रचे मुत्सदी रात्रन्दिबस नालिशी करि-
 तात " (राजवाडे २२११०४).

मुत्सद्दी-गिरी (स्त्री०) [फा० मुत्सद्दी-
 गरी] राजकारणपटुता; धूर्तता.

मुत्आकीब [अ० मुत्आकिब] पाठ-
 लागास; पाठोपाठ; लागोपाठ. " सर्दार
 जद्गी सामान घेरून मुत्आकीब घेत
 आहे " (राजवाडे १०११९१) " अब्बल
 काहीं फौज-रवानगी त्या रुखें करून
 मुत्आकीब आपणही इद्दयजी पल्ट-
 णीचे मुकाबल्यास गेले आहेत " (राज-
 वाडे १०११९२).

मुत्फर्कात [अ० मुत्फर्कात्] वरकड;
 बाजे; किरकोळ. " मुत्फर्कात जागी-
 दार " (राजवाडे ७१७७).

मुत्फोक [अ० मुत्फिक] सामील;
 शरीक (राजवाडे १०११०६).

मुत्बन्ना [अ० मुत्बन्ना] दत्तक. " तो
 ला-बलद लेकीन् हिले-हयात असतां
 मुत्बन्ना पुत्र घेतला " (राजवाडे २२१
 १०३).

मुत्मरीद [अ० मुत्मरीद्] बण्डखोर
 (पे अ ५९).

मुत्वज्जे; मुत्वजे [अ० मुत्जिह] जाता;
 गमनकर्ता; वळलेला; उद्युक्त. " होळ-
 कर मातघर सर्दार ... फौजमुद्दां मस्ल-
 तीवर मुत्वजे केले पाहिजेत " (साने-
 पयाव २२५). " साल मज्कुरींही
 तिकडेच मुत्वजे झाले " (राजवाडे ११
 ६१). " तदनन्तर आणखी क मास
 मुत्वजे व्हावें " (राजवाडे १११५६).
 " अशा कार्यावर मुत्वजेह व्हावें " (राज-
 वाडे ५१७६). " पातशाहाची मर्जी सर्व
 प्रकारें पाटील बावाकडे मुत्वजे आहे "
 (राजवाडे १२१३३).

मुत्वातीर [अ० मुत्वातिर्] पुनःपुन्हा;
 पैदर्पें. " मुत्वातीर लढाया अमलांत
 येतात " (साने-पयाव ४७९).

मुत्सील [अ० मुत्सिल्] जोडलेला;
 ताढ्यांनील; कबजा; ताबा. " तर्फेन
 मुत्सील महालचे बतन्दारी वगैरे इन्साफ
 सुद्दामत प्रमाणें होत जावे " (वाड-
 मा ११२२३). " जन्निरे याचे मुत्सिलांत
 चालोन " (वाड-मा ११२२३).

मुताबत (स्त्री०) [अ० मुताबत्]
 अनुयय; बजावणी. " तेथून जो अह-
 काम पोहेंचेल त्याची मुताबत असावी "
 (भा-ऐपयाव १८).

मुताबीक [अ० मुताबिक्] प्रमाणे.
‘सन ११०५ फस्ली मुताबीक सन ३९
जलूस वाला ”

मुताळकी (स्त्री०) नायबत; मुतालिकाचें
काम.

मुतालीक [अ० मुतालिक्] सम्बन्धी;
उपमन्त्री; नायब.

मुतेन-रवा [अ० मुतअद्यिन=निश्चित+
फा० रवान चालूं] नेमलेलें व चालूं.
“ आपणास इनाम ... कार्किर्दी दर
कार्किर्दी मोकसियानी माजी मुतेन-
रवा अस्त (आहे) ” (राजवाडे १५।
१२५)

मुद्दई (पु०) [अ० मुद्दई] हक्कसाङ्ग-
णारा; दावेदार. “ मुद्दई यांसी हातीं
धरून गोतामध्ये उभे रहा म्हणत असतां
गोतामध्ये उभे न राहिले ” (भाइसम
१८३५ वाइ ३२७).

मुद्दई-इलै [अ० मुद्दआ-इलैह] आरोपी.
“ हद्दीं मुद्दई व मुद्दई-ईल ” (वाड-
सनदा ३२).

मुद्दई-गिरी (स्त्री०) हक्कसाङ्गणी,
दावेदारी. “ मौजे शिरगाव येथें भाऊ-
साहेबांकडील तोफा दोन होत्या त्यांची
मुद्दईगिरी गदलगेकरांनीं केली ” (खरे
१११६१२०).

मुद्दा (पु०) [अ० मुद्दा] मल्लब;
हेतु; अट; आरोप. “ जे काय दीलचे
मुद्दा असेल ते कबूल ” (भाइसम-
द्विसत्र १७९). “ याजकडे खुनाचा
मुद्दा लागला ” (वाड-बावा २।५०).

मुद्दा-मक्खद (पु०) हेतु; विनन्ती.
“ यांनीं कागद लेहून आपला मुदा-
मक्खद पाठविला जे ” (राजवाडे १७।
३३).

मुद्दाम [अ० अम्दन] बुद्ध्या; जाणून-
बुजून; हट्टाणें; सास.

मुद्दे-नजर (स्त्री०) [फा० मद्-नसर=
दृष्टि-कक्षा] लक्ष्य. “ त्याजवर मुद्दे-
नजर देऊन ” (खरे ७।३५६२). मद्-
नजर पहा.

मुद्दे-माफक इच्छेनुसार. “ सत्वर फौजे-
सहवर्तमान येऊन मुलाजमत करीत
त्याचे मुद्दे माफीक सर्व होऊन जाईल ”
(राजवाडे ८।२०७). “ तुमच्या
मुद्दयामाफक करूं ” (समासद ३९),

मुद्दे-वार मागणीवर “ घाकर असतां रोज-
मुरे न घेतां गैरशिस्त मुद्देवार जाब घालूं
लागले ” (होके १३).

मुद्देखद प्रमाणशुद्ध, मुध्यास धरून.

मुद्दबख्या (पु०) सेंपाकी; आचारी. “ त्यांत
परकी माणूस बातमी पोहोंचविण्यासा-
रलें याचे बातमीदारांत मुद्दबख्याशिवाय
दुसरें कोणी नव्हतें ” (राजवाडे ६।
५०९).

मुदत (स्त्री०) [अ० मुदत्] वेळ.

मुदाई (पु०) [अ० मुदाई] दावेदार;
शत्रू (राजवाडे १५।११७).

मुदाम [अ० मुदाम्] सतत. “ मुदाम
चौदा रोज शहगामधें सोदासोदी केले ”
(इम)

मुदामी नेहमीचा; जुना (दिमरा १।२९).

मुदारात; मुदारत; मुजारात (स्त्री०)
[अ० मुदारात्] सम्भाषना; बदास्त.
“ भाऊसाहेबीं बहुतांशी मुजारात
करून बोली उत्तम प्रकारें केली ”
(भाके २). “ त्यास मोगली पोशाग
मये दुशला व सिर्पेच या प्रमाणें मुदारात
केली (राजवाडे ७।३७). “ केवळ
साङ्गण्यावरूनच मुदारत फलाण्याचा

नातू म्हणोन करावयाची नाही ”
(सरे १।४७६६) .

मुन्कीर (पु०) [अ० मुन्किर्] इन्कार
करणारा; नाकबूल करणारा (राजवाडे
२०।६५) .

मुन्शी (पु०) [अ० मुन्शी] फार्शी
पत्रव्यवहार करणारा; पारसनीस .

मुन्शीगिरी (स्त्री०) पारसनिशी .

मुन्सफ [अ० मुन्सिफ्] न्यायी, न्याय -
धीश. “ इद्दयजी इन्साफी, त्यांचे
येरुन्यारी हेही मुन्सफ असतील ” (सरे
५।३५७०) .

मुन्सफी; मुन्सिफी (स्त्री०) न्यायनिवाडा.
“ काय गैर-माकूल कार्भार होईल
त्याची मुन्सिफी साहेबीं करावी ” (राज-
वाडे ८।१०) .

मुनका (पु०) [अ० मुनक्का] साफ;
फैसला. “ एक महिन्याचा करार कीं
जाब-सालाचा मुनका करून यावें ”
(राजवाडे २२।६३) . “ बहालीच्या
सनदा होतील ते समर्थी नजराणा वगैरे
जाब-साल अवल मुनका करून मग
सनदा द्यावयाच्या ” (राजवाडे ७।
७३) .

मुना (पु०) [अ० मुआयना] नज-
रानजरा; मुकाबला. “ ऐन लढाईच्या
मुन्यास सर्कारकामावर नीळकंठराव
दिवङ्गत झाले ” (सरे २।१७९८) .

मुनादी (स्त्री०) [अ० मुनादी] दवण्डी.
“ आपले शहरांत सल्लाची मुनादी
देऊन ” (सरे ७।३५६९) .

मुनाफा (पु०) [अ० मुनाफआ-
मफ्फा] नफा; फायदा .

मुनासब [अ० मुनासिब्] उचित योग्य;
रास्त .

मुनीम (पु) [अ० मुनीब्] गुमास्ता;
व्यापान्याचा प्रतिनिधी .

मुफती (पु०) [अ० मुफती] फत्वा देणारा;
बडा काजी .

मुफती-गिरी (स्त्री०) न्यायाधीशी (वाड-
मा २।१०६) .

मुफसद (पु०) [अ० मुफिसद्] पुण्ड;
यत्नेडेखोर. “ असा बन्दोबस्त राखावा
कीं कोणीही मुफसद चादशाही मुलखांत
चण्ड न करूं शके ” (राजवाडे ८।
१०९) .

मुफसल; मुफशील [अ० मुफसल्] सवि-
स्तर. “ आ साहेबांनीं मुफसल मर्कूम
केलें तें जाहीर जालें ” (साने-पयाव
४८४) . “ कलमी केला मतालीब मुफ-
शील जाहिरिस पोहोचला ” (साने-
पयाव ३८४) .

मुफाइजा (पु०) [अ० मुफावसा] कृपा-
पत्र; इनायत-नामा. “ मुफाइजा इबलाग
केला तो उसूल जाहला ” (राजवाडे
१०।१२७) .

मुफासला (पु०) [अ० मुफासला] अन्तर;
तफावत. “ आपले फौजेसी व राजाच्या
फौजेसी सोळां कोर्ताचा मुफासला
आहे ” (दिमरा २।१६३) . “ चाळीस
कोर्ताचा मुफासला आहे ” (चिरा ५०) .

मुफीद [अ० मुफीद्] हितकर; फायदे-
शीर. “ ती सला दोन्ही उम्या दौल-
तींच्या तफिवयतेस नेक व मुफीद आहे ”
(राजवाडे १०।२७८) .

मुञ्जक; मञ्जल [अ० मञ्जल् मोठी
रकम] पुष्कळ; विपुल. “ मञ्जल मत्ता
पाढाव केले ” (सभासद १९) .

मुबा [अ० मुबाह्=विहित] बक्षीस; दत्त.

“ तरी तुमची वस्तभाव सुतळीचा तोडा आदिकरून जी स्वार्मांनी दिली आहे, ती मुबा केली असे ” (पारसनीस-त्रय १२५).

मुबादला; मोबादला [अ० मुबादला=बदला] ऐवजी, बदली. “ हाली महा-राज रुपाळू होऊन मोबादला मुर्तजाबादचें वतन तुम्हांस देऊन चालविलें ” (राजवाडे ६११३१). “ किनवीचे मुबादला दुसरा येणार तो अद्याप आला नाही. ” (राजवाडे ७१२२९).

मुबारक [अ० मुबारक्] शुभ; मङ्गलदार्थी. मुबारक करणें=इनाम देणें. “ शिकें यांशी गांव व महाल मुबारक करून त्यांची कन्या महाराजांनी आपले पुत्रास केली ” (चित्रगुप्त ५).

मुबारक-बाद; मुबारक्-बादी (स्त्री०) [फा० मुबारक् बाद्=मङ्गलदायक असो] अभिनन्दन. “ सलाबत्-जङ्गलस मुबारकबाद दिली ” (राजवाडे ३१३४६). “ किझे मज्जर फत्ते केलिया-बर मुबारक्-बन्दीची (?) पत्रें पाठविली ” (राजवाडे १११३१). “ माध-बराव साहेब यांची शादी झाली, आमचे खर्केनें मुबारक्-बाजी करावी म्हणोन मुसा मुन्तीण यांस लिहिलें आहे ” (साने पयाव १९८).

मुबारकी (स्त्री०) [फा० मुबारकी] अभिनन्दन; खुशाली. “ चार घटका मुबारकीच्या मजरा जाल्या ” (खरे ९१४२५).

मुबा (स्त्री०) [अ० मुबाह् = विहित] कायदेशीर, माफ, पर्वाणगी. “ पठाणास कोणे फिरविले, हे इत्ताफ करितील

तर आमचाच मुबा होईल ” (राजवाडे ६६१९). “ मुलूस घेतला आहे तो तुम्हांस मुबा आहे ” (भाकें ६). मुर्गी (स्त्री०) [फा० मुर्घ = पक्षी] कोम्बडी. “ मुर्गीस बिस्मिह्ला तो कशास ! ” (होकें ११).

मुर्चा (पु०) मोर्चा. “ राजश्री पन्तप्रधान व चिरञ्जीव पिलाजी व मोंगल भाऊ ऐसें हिङ्गणगांवावरी येऊन मुर्चें लाविले आहेत ” (पारसनीस-त्रय १९२).

मुर्दा (पु०) [फा० मुर्दा] मृत; प्रेत शव. “ दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जहलें ” (सभासद ५८).

मुर्दाड; मुर्दार [फा० मुर्दाद्] मृतवत्; भ्याड; कवडीमोल; विधिपूर्वक न मारलेले. “ देव्यानें परिछिन्न झुन्जावें हेच हिम्मत देऊन कार्भारी यास मुर्दाड केलें ” (खरे २१४८२). “ परन्तु सार्ली उतरांच राजा पळून जाईल, अगर आम्ही मागती राजास हातीं धरून आणल्यास मुर्दाड करितील हा संशय मानून सड्कटांत आहेत ” (साने पयाव ३२२). “ मुलानानें फात्या न दिला तर बकरें मुर्दाड रहातें म्हणजे तें हलाल होत नाही ” (गांवगाडा १०३).

मुर्देफरास प्रेतवाहक; मुर्देफरास पहा.

मुर्वत (स्त्री०) [अ० मुर्वत्] माणूसकी; सभ्यता; भीड; पर्वा; अबू. “ पुढील आशा क्वासविली असतां लोक मुर्वतीवरून राहतात ” (खरे १०१५६०७). “ दवारां कोणाची मुर्वत-अबू तिळमात्र राहिली नाही ” (राजवाडे ११२२८).

मुर्वत-शारी [फा० मुर्ववष्-शिआर्]
माणूसकांनीं युक्त (राजवाडे १५।
२५०) .

मुर्वका (पु०) [अ० मुर्वकअ]
चिन्नपुस्तक; आल्यम. “ तश्चिरीचे
मुर्वक्रे दोन चार आले ” (ऐटि ३।
५९). शिवाय (ऐटि १।१३) .

मुर्वबा; मुर्वबा; मोरम्बा (पु०) [अ०
मुर्वबा] पाक; आम्रपाक.

मुर्वबी (पु०) [अ० मुर्वबी] कैवारी;
आश्रयदाता, अनुभवीक; वस्ताद; मुर्-
लेला; काबील. “ तुम्ही मुर्वबी होऊन
आलपेष्टण यासी बोलावें ” (मदरू
२।३१). “ आपण आमचे मुर्वबी
दोस्त, आमचें जेणें करून चाङ्गलें
तें इच्छिणारे ” (भाइसम १८३८
अहवाल ५). “ दौलतीत मुर्वबी अमीर
कोणी राहिला नाही ” (पाब ८).
“ ऐसेंही असतां मुर्वबी मातबर पाहिजे ”
(राजवाडे ८।२०२). “ ते मुर्वबी
आहेत ” (राजवाडे ८।२०५) ”

मुर्वणें [अ० मुर्वबा] (रसांत)
पक्क होणें; पाकणें.

मुर्वसा [अ० मुर्वसा] रत्नजडीत.
“ शिर्वेच मुर्वसा ” (राजवाडे १।
१८८).

मुर्वद [अ० मुर्वद] इच्छा; इच्छेप्रमाणें.
“ हस्तनापूग्चा बन्दोबस्त हातास
आला म्हणजे मुर्वद सर्व गोष्टी व
मन्सबा हासल होईल ऐसें आहे ”
(राजवाडे ८।२०३). मनमुर्वद =
यथेच्छ.

मुर्वीद [अ० मुर्वीद] चेला; शिष्य.
“ गोविन्दगीर मुर्वीद कमलनयन ”
(राजवाडे १५।१३४) .

मुर्वकात (स्त्री०) प्राप्त; विलायत. “ हे
कदीम मुर्वकात देणें ” (इम ६६).

मुर्वकी [फा० मुर्वकी] वसुलासम्बन्धी,
गेर-कौजदारी.

मुर्वकीर [फा० मुर्वकीर] नाकबूल;
मुर्वकीर. “ तो मुर्वकीर जाला कीं
इतला नाही. ” (राजवाडे १।१९९).

मुर्वजीम [अ० मुर्वजिम] लाचार; मजबूर.
“ ऐसें पष्टवादे पुसतां मुर्वजीम होऊन
आपल्या मुर्वे एकार केला ” (राज-
वाडे २०।६५).

मुर्वती [अ० मुर्वती] तहकूब; पुढें
ढकलला गेलेला. “ हा जाब-साल
मुर्वती राहिला ” (राजवाडे ७।३५).

मुर्वठा (पु०) [फा० मुर्वठा] मुसल्मान-
नांचा गुरू.

मुर्वठा-गिरी (स्त्री०) मुलाण्याला मिळ-
णारें वेतन.

मुर्वणा; मुर्वाना [अ० मौलाना] धर्म-
गुरूची पदवी. “ मुसल्मानाचें पाऊल
हिन्दुस्तानास पडण्या पूर्वीं गुरें मार-
ण्याचें काम हिन्दू स्टाटिक करित.
मुसल्मान दृष्टीस पडल्याबरोबर त्यांनीं
तें सोडिलें; आणि मुसल्मान स्टाटिकाना
मुर्वाना हा किताब देऊन बकरें लाव-
ण्याचें काम त्यांच्या गळ्यांत अडक-
विलें ” (गांवगाडा २४).

मुर्वखत; मुर्वकत; मुर्वकात (स्त्री०)
[अ० मुर्वकात्] भेट; गांठ; मुर्व-
जमत.

मुर्वजमत (स्त्री०) [अ० मुर्वजमत]
भेट; हुजूर-नौकरी; नौकरी.

मुर्वजा; मुर्वइजा; मुर्वहिजा (पु०)
[अ० मुर्वहजा] पर्वा; विचार;
मान; दुर्लक्ष्य; उपेक्षा. “ मुर्वइजा न

करावा म्हणजे माणूस खबदार असते ”
(मराआ १६).

मुलाम-गिरी मुलाम्याची कृती; मुलाम्याचा. “ सेवकास मुलामगिरी हत्यारें यांची आवड फार आहे ” (पेदसमा ५२).

मुलामा (पु०) [अ० मुलम्मअ] धातूच्या रसाचा पातळ थर दुसऱ्या धातूच्या पत्र्यावर बसविणे “ मुलाम्याचें नाणें । तुका म्हणे नव्हे सोने ”.

मुलायम; मूलाईम [अ० मुलायिम] अनुरूप; रम्य; नाजूक, सुकुमार. “ साजणी तुझा किति नेत्र मुलायम हलतो ” (प्रभाकर २०८). “ मुलायम उठी देऊन नटवितां ” (प्रभाकर २१४). “ पातळ नखरेदार मुलायम फूल चौकडीचें ” (प्रभाकर ९६).

मुलूख (पु०) [अ० मुलूक्] राज्य; देश; स्वदेश. “ मुसलमानी रियासतीत जमिनीची पूर्ण मालकी राजानें आपल्याकडे ओढली असावी; कारण “ खलक खुदाका, मुलूख पादशहाका ”—याप्रमाणें लोक बोलू लागले ” (गांवगाडा ९).

मुलूख-गिरी (स्त्री०) [फा० मुलूक-गिरी] देशपादाक्रमण; मोहीम.

मुलूखदार [फा० मुलूक्-दार्] दौलतवान्त. “ पातशाहाचे वरची मुख्यारी व मुलूखदार करून असावें ” (दिमरा ११२२६).

मुलूखदारी (स्त्री०) [फा० मुलूकदारी] राज्यव्यवस्था.

मुलूख-मैदान; मलिक-मैदान (स्त्री०) रण-राज; विजापूर येथील सुभसिद्ध तोफ, जिच्या तोण्डाचा व्यास ४ फूट ८

इंच आहे व पोकळीचा व्यास २ फूट ४ इंच आहे; कर्दनकाळ भाण्डसोर स्त्री.

मुश्क (पु०) [फा० मुश्क्] कस्तूरी.

मुश्कस [अ० मुशखल्स] निश्चित. “ एक तद्द मुश्कस करून...दिला पाहिजे ” (राजवाडे १५१३६९). “ ज़माबेरजी मुश्कस करणें म्हणून रज़ा फर्माविली ” (राजवाडे १८१४९).

मुश्कली (स्त्री०) [फा० मुश्कली] अडचण; सड्कट. “ तब्द्रीच्या मुश्कलींत येऊन मन्सब्याकरितां मम्मईस आले ” (साने-पयाव ४७३). “ पल्टणें...बहुत मुश्कलीनें गाडर याजपार्सी जाऊन पोहंचलीं ” (दिमरा ११३८).

मुश्काल [अ० मुश्कल] कठिण; दुर्घट; (स्त्री०) सड्कट. “ लश्करांत किराव्याची मोठी मुश्काल; ज़ागां ज़ागां चौकी पहारें वाजूपस होतें ” (ऐदि ३१५०).

मुश्फक; मुश्फाक [अ० मुश्फक्] रुपाळ, मेहेरबान.

मुशज़र [मुशज्जर] बेलबुट्टीचें काम केलेलें रेशमी कापड.

मुशाफर (पु०) [अ० मुसाफिर्] प्रवासी; सफर करणारा; फिरस्ता.

मुशाफरी (स्त्री०) [फा० मुसाफिरी] प्रवास; प्रवासीपण. “ मुशाफरींत वय न्यावें; नित्य नवें उदक व नवें स्थळ व डेरियाची सावली अनुभवावी ” (साने-पयाव ४३७).

मुशारा; मुशाहिरा (पु०) [अ० मुशाहरा] मासिक (पगार); दर्माह. “ कार्किनाचें मुशारे देता थकलों ” (दिमरा १११२).

तक्बिल [अ० मुस्तकबिल] भावी; भविष्यकार्की मिळणारी (रकम).

मुस्तकीमी (स्त्री०) [अ० मुस्तकीम्] मजबुती. “ वरकड दवाजि बन्द करून आपले मुस्तकीमांत आहेत ” (मदवा ११३९).

मुस्तकीम [अ० मुस्तकीम्] कायम; निश्चित; भक्कम. “ याचा नक्शा मुस्तकीम ठरून मग जावें ” (राजवाडे ७१२). “ कोणी आव टाकिला नाही; मुस्तकीम आहे ” (राजवाडे १०१७२). “ चौकी मुस्तकीम करून राहिले ” (खरे १७९७). “ यांची इद्गर-जावर जाण्याची सर्व तयारी मुस्तकीम ” (राजवाडे १९१५१).

मुस्तेद [अ० मुस्तेद्] सिद्ध; तयार; भक्कम. “ गडाची इमारत मुस्तेद करावी ” (मराआ ३३). “ चुना मुस्तेद करावया ... धोण्डे ... मुस्तेद केले ” (चित्रगुप्त १३३).

मुस्तेदी (स्त्री०) तयारी; सिद्धता; मजबुती.

मुस्लीम [अ० मुस्लिम्] मुसल्मान.

मुसन्ना [अ० मुसन्ना] दुहेरी नक्कल. “ पेशजी पत्र दिल्लें होतें तें गैराविल्हे लागलें सबब हाली मुसन्ना सनद हे दिली आहे ” (राजवाडे १३१९५). “ एक मज्जुराचे दोन कागद त्यास मुसन्ना म्हणतात ” (पदमव १००).

मुसल्मान [फा० मुसुल्मान्] इस्लाम धर्मानुयायी.

मुसल्मानी (स्त्री०) [फा० मुसुल्मानी] इस्लाम धर्म; इस्लाम-सत्ता. “ हजर-तानीं दीनचा पक्ष सोडून मन्हाटियांचा पक्ष धरिला आहे हे गोष्ट मुसल्मानीस ठीक नाही ” (दिमरा १२६७).

मुसव्वर [अ० मुसव्विर्] चितारी “ तेथे मालिटाकडून मुसव्वर आला होता ” (खरे ११७१८).

मुसव्वरी (स्त्री०) [फा० मुसव्विरी] चित्रकाम. “ एक कांहींसी मुसव्वरी करितो ” (ऐटि १११२).

मुसाहेब (पु०) [अ० मुसाहिब्] सोबती; स्नेही. “ वाजद-अह्लीसां दिवाण निजाम अह्लीचा फार मुसाहेब ” (राजवाडे ११९६५).

मुहीम (स्त्री०) मोहीम. “ जेव्हां स्वामी लाहोरचे मुहिमेवर होते ” (चन्द्रचूड-दमर ११८९).

मेख (स्त्री०) [फा० मेख्] खुण्टी; रहस्य.

मेज़ (न०) [फा० मेज़्] टेबल.

मेजूवानी (स्त्री०) [फा० मेजूवानी] थोर मनुष्यास दिलेलें धाटाचें जेवण; जाफत; मेहमानी; नज़राणा. “ अद वानीकराकडील वकील मेजूवानी व वखें बेऊन आले आहेत ” (खरे ६३०९६). “ मेज्मानी ” (दिमरा ११२८२).

मेजूवानगी (स्त्री०) मेज्जवानी. “ पांच हज़ार रुपये सर्कारांतून मेजूवानगी पाठविली ” (खरे ११७७३३). “ या प्रमाणें चौतीस मेजूवानग्या घेतल्या ” (गोखचिशाब २५).

मेण (न०) [फा० मोम्] मधाच्या पोळ्यांतून निघणारा चिकट घट चरबी-सारखा पदार्थ.

मेण; म्यान (न०) [फा० मियान्] तवांशीचा कोप. मेण करणें=म्यानांत घालणें; कोषित करणें. “ मेण कर

आरसा सख्यानो, गुलाल भाङ्गी नका
भङ्ग " (प्रभाकर १३६).

मेणा (पु०) [फा० मियाना] डोली
सारसैं परम्तु चारी बाजूनी बन्द करितां
बेईल असें पेटीवजा खान्यावर बाहून
न्यावयाचें वाहन.

मे बायदकी [फा० मी बायद कि] झालें
पाहिजे कीं. " मे बायद के गोविन्द-
गीर मशार्निल्हेसी...कालवापाणी कैसे
अलाहिदा चालत होते त्याणेप्रमाणें
चालविजे " (राजवाडे १५।१२६).

मेवा (पु०) [फा० मेवा] फळ, फळ-
फळावळ. " दुसरे दिवशीं नाना जिन्नस
(= अनेक प्रकारचा) मेवा सरेदी
करून आणविला " (सभासद ४०).
"जड्गी नवे नित येती मेवे बागांत "
(प्रभाकर २२९).

मेवेजात [फा० मेवजात् अनेक व०
मेवाचें] फळफळावळ. " त्यांचे समा-
गमें मेवेजातच्या बद्दल्या वगैरे सर-
न्जामही रवाना करावयास तयार झाला
आहे " (राजवाडे ५।४४).

मेवे-फरोश (पु०) [फा० मेवा-फरोश]
फळविक्या. " एक्या महिन्याचे मुदतीनें
मेवा न पोहंचे; मार्गांतच सडून जाईल
म्हणून विलायतचे मेवेफरोशाही साडिग-
तलें " (ऐटि २।९५).

मेहतर [फा० मिहतर] श्रेष्ठ; झाडू;
भङ्गी. " नाशीककडील भिलांच्या
जात-पाटलाला, पुण्याचे सुताराला मेह-
तर म्हणतात " (गांवगाडा २९).

मेहतर-पण (न०) साफसुफाचें काम.
" न्हावीपणाचे मेहेत्रेपण " (वाड-बाबा
२।९).

मेहनत; मेहनती (स्त्री०) [अ० मिह-
नत्] कष्ट; श्रम. " अन्तोजीनें मेह-
नती केली " (पारसनीस-ब्रच १०५).

मेहनताना (पु०) श्रमाचा मोबदला,
मजुरी; पगार.

मेहनती कष्टाळू; उपयोगी.

मेहमान (पु०) [फा० मिहमान]
अतिथी; पाहुणा.

मेहमानगी (स्त्री०) मेहमानी. " अली-
बेदल शहानें चारी पादशाहासी मेह-
मानगी केली " (इम १३).

मेहमानी (स्त्री०) [फा० मिहमानी]
मेज्वानी, आतिथ्य; नजराणा.

मेहर; मेहेर (पु०) [फा० मिह्र] सूर्य
(देवनाथ २५५).

मेहर; मेहेर (स्त्री०) [फा० मिह्र]
रुपा; दया; कीर्त (चित्रगुप्त ३४).
" इलाहीचे हुकुमें व बडेखान यांचे
मेहेर आमचे जगां होती " (पारसनी-
स-ब्रच ३०८).

मेहेरबान; मेहरवान [फा० मिह्रबान]
रुपावन्त. " मेहेरवान " (राजवाडे
१५।१६). " मेवान " (वाड-शाहें
१९९).

मेहेरबानगी (स्त्री०) मेहेरबानी; रुपा.
" आपणही हुजुरीहून मेहेरबानगीचा
खिलत पाठवावा " (दिमरा १।९९).

मेहेरबानी; मेहरबानी (स्त्री०) [फा०
मिह्रबानी] रुपा; " मेहेरबानी "
(राजवाडे १५।१४).

मेहराप; मेहरप (स्त्री०) [अ० मिह-
राव] कमान; मशिर्दीत पश्चिम दिशेस
असणारी पवित्र देवळी, हिच्याच शेजारी
मिम्बर म्हणजे व्यासपीठ असतें.

मै [अ० मइ] सह; बमय.

मै-जमीयत जमातीसह (साने-पयाव ४९३).

मै-फर्जन्दान लेंकरासह; वंशपरंपरा
“इनाम मै फर्जन्दा मुकर असे” (वाड-
सनदा ८७).

मै-फौज़ फौजेसह (साने-पयाव ४९४).

मैदा (पु०) [फा० मैदा] बारीक
पाठ.

मैदान (न०) [अ० मैदान्] उघडी,
सपाट व विस्तीर्ण अशी ज़ागा. घोडे-
मैदान=मर्दुमकी, कर्तव्यगारी दाखविण्या-
ची ज़ागा.

मैया [अ० मिआ] शम्भर.

मैयातैन [अ० मिअतीन] दोनशें.

मोआर्जीन; मवार्जीन (पु०) [अ०
मुअर्झिन] मशिदीची बाइग पुकार-
णारा. “ इमामलोक व मोआर्जीन
लोक यांची चौकशी करणें ” (वाड-
सनदा ७९).

मोईन (स्त्री०) [अ० मुअय्यन्] नेम-
णूक; ठराव; नियम; पगार; तेनात.
“इतकियावर मोईनप्रमाणें चौकी-पहारा
न राखेच तर परिच्छिन्न दूर करावा ”
(मराआ १४). “ यांस साडी-चोळीची
मोईन सालीना होन प ॥ १०० एकसे
रास केले असेत ” (राजवाडे १७।
४२).

मोक्दमा (पु०) मुक्दमा.

मोकल [अ० मुवक्कल्] स्वार्थीन;
(पु०) संरक्षक; बद्रका. “ आपली
कुलकर्णांची गोही घाल तरी सदहू
पैकीयाची सोडी मोकल करीन ”
(राजवाडे १८।६६). “ आम्हांस पन्नास

तोपूची मोकल देऊन गडावरी नेऊन ”
(राजवाडे १८।६४).

मोका (पु०) [अ० मौकअ] सन्धी.

मोकाबला (पु०) मुकाबला.

मोकासा (पु०) [देशज मुकासा]
मुशाफर लोकांची मालमत्ता सुरक्षित
राखण्याच्या अटीवर दिलेलें गांव-इनाम.
मोख्लीसान [फा० मुख्लिसान्] स्नेही
(अनेकवचन).

मोगल; मोंगल (पु०) [फा० मुघोल्]
मध्य अशियांतून हिंदुस्थानांत आलेली
एक ज़ात.

मोगलाई (स्त्री०) मोगल-राज्य; बेब-
न्दशाही; अन्धार नगरी.

मोगली ऋपटी. “ ऐशियास मोगली
मन्सबा; इमान देऊन आपला मत्लब
साधितील ” (इम २०१).

मोघम; मोहगम [अ० मुब्हम्] सन्दि-
ग्ध; अस्पष्ट. “ किस्तीची शकल
ठरावी ऐसें मोहगम हज़रत म्हणतात
यांत काय समजावें ? ” (राजवाडे
५।१४५).

मोजबा (पु०) [अ० मुहासबा] हिशेब.

मोज़ा (पु०) [फा० मूझा] विणीव
हस्तत्राण अगर पायत्राण.

मोजीब [अ० मूजिब्] प्रमाणें.

मोइया (पु०) [अ० मुवाशआ] सल;
चर्चा; सारांश. “ हा कागद साहेबी
अतण करून ठेविला पाहिजे; याचा
मोइया होईल ” (राजवाडे १६।४६).
“ जुनीं नवीं पत्रें दाखविलीं होतीं त्यांचा
मोइया मनास आणून ” (वाड-मा
१।३४).

मोत (न०) [अ० मौत्] मरण; मोठें
सद्कट.

मोतहार; मोताद्-दार (पु०) [अ० मुतअद्दिहद्=काळजी घेणारा] घोड्याचा नोकर; साईस. “ ती घोडी मोताद्-दार सुद्धा...येथें पाठविणें ” (सरे ११५०२५).

मोताद् [अ० मुह्ताज्] ना--दार; दरिद्री. अन्नाला मोताद्=सायला नसण्या इतके दरिद्री.

मोतादी (स्त्री०) [८ म० मोज० + अ० त अदाद् सङ्ख्या, गणना] मर्यादित पणा. “ जवळ माणसें ठेवणें तीं मोतादीची ठेवावी; त्यांची सावधता करावी ” (मद्बा २१३०).

मोतादी; मोहोताजी (स्त्री०) [फा० मुह्ताजी] दुर्भिक्ष्य; अभाव; जरूरी; आवश्यकता. “ पादशाही बन्दे तुम्ही सन्निध असतां पादशाहीची ही दशा होऊन कवडीस मोहोताजी व्हावी हें अपूर्व आहे ” (दिमरा २१२५).

मोताना (पु०) [८ अ० मौत्] लढाईत मरण पावलेल्याच्या मुलाबाळांस देणगी (होकै १२३).

मोबदला; मोबादला; मुबादला (पु०) [अ० मुबादला] बदला; वसूल; उसन-फेड; ऐवर्जा. “ त्या आकारा बर्हुकूम दरोबस्त अम्मल-मोबादला घ्यावा ” (मराचिथोशा ५३).

मोम्-जामा (पु०) मेण-कापड. “ सूर्च किरकोळ साया व मोम-जामा यांस; व हुण्डणावळ अधिक लागली ” (मद्बा ११२१२).

मोम्-दील मेण-हृदयी. “ प्राणत्यागच केला तर नाहक दुर्निमित्त्य होईल यास्तव मोम्दीलही जाली ” (मद्बा ११११५).

मोम्-बत्ती (स्त्री०) मेण-बत्ती. “ झाडें मोम्बत्त्यांची लावणें तीं पुसून लावावी ” (साने-पयाव २८६).

मोमी इलै [अ० मूमा इलेह्] मशार्निल्ले “ नरसिङ्गराव मोमीइले ” (साने-पयाव ९०).

मोमीन [अ० मूमिन्] धर्माळ; मुसल्मान कोष्टी.

मोर्चा; मोर्चाल (पु०) [फा० मूर्चा; मूर्चाल्] तोफा ठेवण्यासाठीं केलेला उन्चवटा; टप्पा-गुजरा; दम्दमा; चौकी; रोस.

मोर्तब [अ० मुरत्तब्] तयार; सुव्यवस्थित; (न०) मोर्तब सूद् ' अशी अक्षरें कोरलेला छाप मारणें. “ सदहू-प्रमाणें तुज कौल मोर्तब ” (पेद-समा २१७).

मोर्तब बदार् (पु०) शिक्के-मोर्तब सम्भाळणारा.

मोरी (स्त्री०) [फा० मूरी] साण्डपाणी धाडून नेणारा मातीचा नळ; पाणी साण्डण्याची जागा.

मोसबा (पु०) [अ० मुहासबा] हिशेब; हिशेब-पत्रक; पर्वा.

मोसबेकरी (पु०) हिशेबकरणारा (वाड सभा २११६६).

मोसम (पु०) [अ० मौसिम्] हङ्गाम, काळ; ऋतू.

मोसमी [फा० मौसिमी] काहीं काळ-पर्यन्त टिकणारा; हङ्गामी.

मोहकम [अ० मुहकम्] भक्कम; दृढ. “ हा करार राजे यांजकडूनच बहाल व मोहकम जहाला ” (साने-पयाव ४०३).

मोहतरफां (पु०) [फा० मुहतरिका]
 “पाण्डरी हक्कांना मोहतरफा म्हणतात”
 (गांवगाडा ५४).

मोहतरसीब (पु०) [अ० मुहतासिब]
 निषिद्ध कर्मांची चौकशी व
 निवाडा करणारा धर्मशास्त्री. त्याची व
 काजीची कर्तव्ये अशी साङ्गितलेली
 आहेत. “ कज्जे तोडणे व मामले
 फैसला करणे, ज्या बायकोस आईबाप
 वगैरे कोणी नसेल तिचा मोहतूर लावणे
 व मेलेले मनुष्याचे मालाचा धर्मा-
 प्रमाणे हिस्सा करणे व चक्र-बन्दी व
 शराचे कागद वगैरे लिहिणे, शुक्रवारचे
 दिवशी निमाज व जमात करणे, व
 पुरलेला व आईबाप मेलेले मुलाचा
 माल, शोध करून संरक्षण करणे, व
 मेलेले मनुष्याने जें काहीं साङ्गितलें
 असेल तें धर्माप्रमाणे करणे व इमाम
 लोक व मोआजीन लोक यांची
 चौकशी करणे, व वाईट लोक व कैफ
 करणारे लोक यांजला मनाई व बन्द
 करणे, व मराठी देवळांतील मूर्ती वगैरे
 मोडणे व धर्मातील नवी चाल बन्द
 करणे व जिनसाचे निरस व वजन
 व गज व माप हे सर्व बरोबर ठेवीत
 जाणे ” (वाड-सनदा ७७-७९)

मोहबत (स्त्री०) [अ० महबत] प्रेम;
 रुपा; मुर्वत.

मोहुर; मोहोर (स्त्री०) [फा० मुहूर]
 सील; सोम्याचें नाणें, शिकका; शिकका
 बाळगणारा (?). “ दुवाराचे मोहोर
 द्शमुखासा ” (राजवाडे ८।२०४).

माहेर-कन्द (पु०) [अ० कन्दन=
 सोदणे] मोहेरा शिकका, ठसा सोद-
 णारा ” (भाइसम-ससवृ ८५).

मोहर-बन्द सीलबन्द; बन्द करून लासोटा
 केले गेलेले.

मोहरम (पु०) [अ० मुहरम] अरबी
 वर्षाचा पहिला महिना; तावूताचा सण.

मोहरम [अ० महरूम] परामृत; नामो
 हरम; (पु०) परामव; धुव्वा. “ या
 उपर बाग्यांची फौज ... बेलाशक मोह-
 रम करूं ” (पाब १२). “ याणीं
 इराणीं दुराणींचा मोहोरम केला. ”
 (पाब २५).

मोहरा (पु०) [फा० मुहरा] मणी;
 अहिमणी; कवडा; उत्कृष्ट मनुष्य;
 घोटणी; गुळगुळीतपणा. “ कागद
 जाडा, मोहरा करून बळकट न फुटत
 ऐसे करावे ” (वाड-बाबा २।१५७).
 “ कागद चाड्गले बळकट मजबूद,
 मोहरा बहुत होय या तन्हेचे ” (वाड-
 बाबा २।१५७). “ या हत्तीस भाले
 राजे यांनीं लाऊन फौजेचा मोहरा
 (=रोख, आघाडी) फिरविला ” (मद्र
 १।४).

मोहरी [फा० मुहरी] सही-शिककेदार.
 “ मोहरी दस्तावेज ” (राजवाडे ७।
 ३५).

मोहरिर (पु०) [अ० मुहरिर] लेखक;
 देशपाण्ड्याचा गुमास्ता.

मोहरें (न०) [फा० मुहरा] सोड्गटी;
 शड्डस. रण-मोहरें=रण-शड्डस. “ शूड्गे
 काहळ्या रणमोहरें ” (मुक्तेश्वर आदि-
 पर्व २३।११९).

मोहरेदार [फा० मुहरा-दार] घोटिव
 गुळगुळीत व चकाकित कागद.

मोहला (पु०) [अ० महला] व्यूह;
 लढाई; इद्गामा; शहराचा भाग; गल्ली.
 “ फौजेचा मोहला (! गाहा) करून

मोगलाचे गोटावर चालले ” (स० ५।२०९६). “ पठाण यांजकडील शें दोनशें लोक वाढून छबिन्यावर चालोन गेले; मोहला जाहला; गोळा गोळी जाहली ” (स० ११।५६५९). “ त्यांचा इरादा मोकाबला करावा असा आहे; वडिलांचाही इरादा आहे कीं त्यास अडगावर घेऊन मोहला पावावा ” (स० ११।६०८०).

मोहसबा (पु०) मोसबा; आढावा. “ मोहसबा इहलोक व परलोक विषयी घेत जावा ” (साने-पयाव २३७).

मोहसली (पु०) [अ० मुहास्तिळ] महसूल करणारा शिपाई (गांवगाडा ५८).

मोहिमी मोहिमेचा. “ धोण्डोपन्त गोसले यांस मोहिमी वखें देऊन ” (मद्रु २।४).

मोहीब (पु०) [अ० मुहिब] स्नेही (राजवाडे १५।२५३); आपण अर्धी हा शब्द पत्र व्यवहारांत येतो जसे, “ येथील खैर-सह्या जाणून मोहिबी आपली सैस्तह्या हर्वक कलमी मकूम करीत असले पाहिजे ” (पारसनीस-ग्रप २३४).

मोहीबान-पन्हा स्नेहांचा आश्रयदाता (राजवाडे ३।७१).

मोहीम (स्त्री०) [अ० मुहिम्] महत्वाचें कार्य; अडगीरुत कार्य; स्वारी; दौड; धावणी. “ मोहिमेचे (= कामाचे) दिवस होते, याजकरिता नबाबाकडून जाबास चार दिवस लागले ” (राजवाडे ७ सलप २।१०५).

मोहीम-शीर मोहिमेवर; मोहीम-गर्क. “ हरिपन्त तात्या व होळकर वगे

सदांर मोहामशीर आहेत ” (स० ८। २११९).

मोकूफ [अ० मक्कूफ] तहकूब; मुलतवी. मौजू (स्त्री०) [अ० मौजू = तरङ्ग] लहर; आनन्द; मजा.

मौजूद् [अ० मब्जूद्] विद्यमान; हजर; तयार. “ टिपू सरन्जामसुद्धां पाऊसकाळ न म्हणतां लडाईस मौजूद् ” (साने-पयाव २५९).

मौजे (न०) [अ० मख्शिअ] खेडे.

मौत (न०) [अ० मौत्] मरण. “ आतां राजे याचे अगोदर आपणास मौत येईल तर बरें ” (मद्रु १।७७).

मौलवी (पु०) [अ० मव्लवी] इस्लामधर्मशास्त्री.

मौला [अ० मव्ला] प्रभू; ईश्वर

मौलाना [अ० मौलाना=आमचे साहेब] मौलवी.

मौसूफ [अ० मव्सूफ] मजकूर; मशा-र्निलहे “ नबाब मौसूफ ” (राजवाडे १०।१६५).

य

यक्-सुखनीपणा (पु०) [फा० यक्सु-सुन] एकवचनीपणा. “ यक्-सुखनीपणाची नेकी व खुशी सर्व टोपीकरांस जाहिरास येई तें करणें वाजीब व लाजीम आहे ” (राजवाडे १०।२८०).

यकीन [अ० यकीन्] निश्चित. “ आम्ही हरामखोर असें खचित यकीन जालें असल्यास आम्हास परिच्छिन्न गोश्माली करावी ” (ऐस्कुले ४९).

यख्यार; यख्यारी अख्यार, अख्यारी पद्दा.

यगानगत (स्त्री०) [फा० यगानगत्]
ऐक्य; सक्रय. “ बाळाजीराव यांनी
आम्हांस यगानगतीचे मागीं जें साड्गून
पाठविलें ती दोस्ती त्यांचे पाठीमागे
आम्ही अदा केली ” (राजवाडे ५१८६).
यजीदखत; यजीत्-खत (न०) [फा०
आझाद्=मुक्त] सोडचिठ्ठी.

यहतियात (स्त्री०) [अ० इहृतियात्]
काळजी; बन्दोबस्त. “ तुम्ही आपले
बचावाची यहतियात करित जावी ”
(राजवाडे ५१९१). “ पागेची यहति-
यात नाही ” (राजवाडे ५१२००).

यहसान (न०) [अ० इहसान्] रुपा;
उपकार; एहसान.

यहसान् मन्द [फा० इहसान् मन्द] कृतज्ञ
(राजवाडे १११३२).

या [अ० या] हे; अरे. “ देवाचें नांव
' या खुदा ' असें घेऊन ” (मद्रु
११८३).

या [फा० या] अथवा; का; व. “ पत
या तेज बुडाली ” (सरे १११५०).
“ बातमी खरी या खोटी ” (सरे ९१
२७९५). “ सुस्ती या काहिली इत्यादि
अन्याय ” (मराआ ३०). “ बुन्देलि-
यांनं सुप्रवृत्त होऊन तुमच्या मनोदया-
नुरूप मामलीयत विल्हेस लाऊन टाकली
की नाही ? या तह करूं नये, झुज्यावेंच
हाच त्यांनीं विचार चिंतांत आणिला
आहे ? ” (साने-पयाव ५८). “ तेव्हां
सुरतेवर या तरुत या ताबूत म्हणून
स्वारी केली ” (काप्रहसा २८).

याकुती (स्त्री०) एक औषध.

याकूत (पु०) [अ० याकूत्] ताम्बड्या
रड्गाचें एक रत्न.

याद; यादी (स्त्री०) [फा० याद्] स्मरण;
सूची.

याद्-गिरी (स्त्री०) [फा० याद्-गाद्]
स्मारक; स्मृति (ऐस्कुले २९).

याद्-दास्त (स्त्री०) [फा० याद्-दाश्त्]
सूची; रोखा; सूची-बद्ध (मराचिथोरा
७३).

याद्-बस्त; याद्-हस्त (स्त्री०) [फा०
याद्-हस्त्] सूची. “ कितेक जिन्नस
सुटीत गेला त्याची याद्-बस्त ”
(राजवाडे ११३६).

याद्-बूद (स्त्री०) [फा० याद्-बूद्]
निश्चित यादी; ठराव. “ या प्रमाणें
बाबाजी पन्तास याद्-बूद करून देऊन
पागेचीं दोन घोडीं बसावयास देऊन
आधीं रवानगी करून द्यावी ” (सरे
१२१६२०९). “ तुम्ही करार-मदार
याद्-बूद ठीकच केली आहे ” (सरे
६१२९२२). “ आण-शपत यादी-बुदी
व्हावयाच्या आहेत, होतील ” (सरे
६१३०९२).

यानी [अ० यअनी] त्याचा अर्थ असा
की, म्हणजे; पुढें (राजवाडे १५१२९).

यार (पु०) [फा० यार्] स्नेही; दोस्त;
जार; हत्ती बरोबर चालणार भालाईत.

यारी (स्त्री०) [फा० यारी] मैत्री; दोस्ती
यारेदी (पु०) [फा० यारी-दिह्]

मदतनीस; वतनाची देखरेख करणारा.
येक-जहती (स्त्री०) स्नेह; मैत्री. “ हमेशा

मकातीब पाठवून दोस्ती येक-जहती
दीन-ब-दीन जादा होय ” (राजवाडे
१०१३१२).

येकसरे [फा० यक्सर्] ताबडतोब; एक-
दम.

येकसुई (स्त्री०) [फा० यक्सू] स्नेह.
“ तर्फेन येखलास व येक-सुईची तरक्की

रोज़-ब-रोज़ ज्यादा होत असावी ”
(राजवाडे १९१०५).

येख्लास (पु०) [अ० इख्लास्] अन्तः-
शुद्धी; स्नेह. “ मुख्य येख्लास वाढावा ”
(सरे ८७५).

येगानगत (स्त्री०) यगानगत; ऐक्य.
“ दोन्हीकडून दोस्ती व येगानगत रोज़-
ब-रोज़ वृद्धीत असावी (दिमरा ११४५).

येहसान; येसान (न०) यहसान; रूपा;
उपकार. “ या गृहस्थावरी तुम्ही येह-
सान करून निरोप दिल्ला यामुळें तो
उपकारी आहे ” (सरे ९१६).

येहसान्मन्दी (स्त्री०) रुतज्ञता (पदमव
९९).

येल्गार; एल्गार; इल्गार (पु०) [तु०
ईल्गार] मोहीम; दौड; नेटाचें कूच;
चढाई; हल्ला. “ त्याणीं दुसरे दिवशीं
कूल सरन्जामासुद्धां त्या पल्टणावर
येऊन इल्गार केला ” (साने-पयाव
२७९).

येल्ची (पु०) [तु० ईल्ची] एल्ची;
वकील; प्रतिनिधी.

येन [अ० ऐन्] ऐन; भर; मुद्दल; तत्वां.
“ साठ लाखाची बेरजि येन व इजाफा
मिळोन सिद्ध केली ” (राजवाडे ७
५३). “ हजरत जेयें राहतील तेयें
आम्ही समागमें येऊन रहावें हें येन
सलाह व लाजम ” (राजवाडे ७१६६)

र

रईस (पु०) [अ० रईस्] सर्दार; अधि-
कारी; राजा. “ अब्बल घरचा बन्दो-
बस्त नीट राखावा हें रईसास लाजम ”
(भा-ऐपयाव २१).

रक्कम; रकम (स्त्री०) [अ० रकम्]
द्रव्यसङ्ख्या; ऐवज; कलम; लेख;
पत्रिका. “ पेशावरचे सुभेदारास रक्कम
सादर जाली कीं पुलाची तयारी कर-
विणें ” (दिमरा २१५७).

रक्बा (पु०) [अ० रक्बा] गांवा-
सालची जमीन.

रकम्बन्द; रकम्बार कलम्बार.

रकमी कलमी; मःलग.

रकाना (पु०) [अ० रुक्न=स्तम्भ]
कागदाचा उभा भाग; कॉलम.

रख्णा; रखना (पु०) [फा० रखना]
खण्ड; खलेल; भेद. “ पुढें देण्यास
रख्णा पडला ” (मद्वा २१२१०).
“ त्या दम्यांन अलीकडे रखने जाहले ”
(वाड-मा ११२२१).

रख्त-खाना (पु०) [फा० रख्त-खाना]
कापड-खाना; कचेरी. “ अजू रख्त-
खाने राजश्री शिवाजी राजे साहेब
दाम-दौलत हू ”.

रख्ने-सूरत (स्त्री०) विघाडाची गोष्ट.
“ दम्यांन रख्ने-सूरत ते तर्फेनं अम-
लांत आली ” (वाड-मा ११६६).

रग (स्त्री०) [फा० रग=धमनी] धमनी; नस;
जोर; मस्ती; मगरी. रग जिरविणें.
शिक्षा करून नरम करणें. “ मिठी मारा,
सळसळती सान्या रगा ” (प्रभाकर
१३१). “ अष्टाङ्गी रगा दादती ”
(प्रभाकर १५०). “ मदनरगा या
त्वरितगती जिहें देरे ” (प्रभाकर
१८७).

रगड [अ० रघद्=विपुलता] विपुल.

रगदार; रगेल जोरदार; मस्त; उन्मत्त.

रङ्ग (पु०) [फा० रङ्ग] रङ्ग; सूख;
मजा; युक्ती; तजेंला.

रङ्ग-ढङ्ग (पु०) युक्ति-कारवाई;
फन्द.

रङ्ग-दार रङ्गीत.

रङ्ग-बहार (पु०) वसन्त-मोज; सुख.

“ रङ्ग-बहार एंकांती लुटा । घर
सुन्दर कर पोपटा ” (प्रभाकर १४०).

रङ्ग-बाजी पत्त्यांतील एक खेळ.

रङ्ग-महाल (पु०) विलास-मन्दिर.

रङ्ग-रेज (पु०) [फा० रङ्ग-रेझ]
रङ्गारी.

रङ्ग-रोगण (न०) [फा० रङ्ग-इ
रौघन] तेलिया रङ्ग.

रङ्गाई (स्त्री०) [फा० रङ्गाई]
रङ्ग देण्याबद्दल मजुरी.

रङ्गामेज (पु०) [फा० रङ्गामेझ]
चितारी; दाम्भिक.

रङ्गामेजी दाम्भिक; कृत्रिम, (स्त्री०) चित्र-
कल; कुटिलता; दाम्भिकपणा. “ भि-
नाथ केदार राममन्दिर रङ्गामेजीचे ”
(प्रभाकर ७८). “ लौकिकार्थ
बहुता त-हेने गोड भाषण बोलतात;
परन्तु चित्तांत भाव कुटिल; रङ्गामेजी
बोलणी बोलतात ” (खरे १३१६०५५).
“ रङ्गामेजी व सातजुमाच आहे ”
(राजवाडे १०१३३२).

रङ्गी; रङ्गीन [फा० रङ्गीन्]
रङ्गीत. “ तुम्ही रङ्गीन फेटा पाठ-
विला तो पावला ” (राजवाडे २२१८९).
“ हरजिनसी यकवटऊन रङ्गीन ”
(प्रभाकर ७९).

रङ्गेल विलासी; ललितकलाप्रिय.

रजई; रजाई [फा० रसाई] दुलई;
रूदार पाडघरूण. “ रजाई दुस्की ”
(वाड-समा १६३).

रजब (पु०) [अ० रजब्] अरबी
वर्षाचा सातवा महिना.

रजा (स्त्री०) [अ० रिशा] आज्ञा;
सम्मती; पर्वानगी; नोकरी वरून दूर
रहाण्याची मुभा; सुटी. “ तेथून जैसी
रजा सादीर होईल त्याप्रमाणे वर्तणूक
केले जाईल ” (राजवाडे ८१७).
“ किला त्याचे हवाले करणे म्हणौनु
रजा फर्माविली ” (राजवाडे १७१८).

रजा-तलब (स्त्री०) आज्ञा; इच्छेप्रमाणे.
“ कुसाजी ... आमचे रजे-तलबेत
राहून साङ्गितल्याप्रमाणे वर्तणूक करून
कार्यसिद्धी केली ” (राजवाडे १०१
४१८). “ त्याचे रजा-तलब वर्तोन ”
(राजवाडे १५१२०४).

रजावन्द; रजाभन्द [फा० रिशामन्द]
कबूल; खूश; सन्तुष्ट. “ पुण्यांतील
सावकार...निदान पावणा लास रुपये
पावेतो नजर द्यावयास रजावन्द जाहले
आहेत की मुम्बईचा माल आणावयास
मोकळीक द्यावी ” (खरे ५१२३१८).
“ स्वार व ध्यादे अगदी कण्टाळले
आहेत...लोक रजावन्द नाहीत ”
(खरे ५१२३१६). “ रयतेस राजी व
रजामन्द राखून ” (राजवाडे ६१३०२).

रजावन्ती; रजावन्दी; रजामन्दी (स्त्री०)
[फा० रिशामन्दी] सम्मती; खुशी;
खूश-करणे; समजूत. “ यानी आमची
रजावन्दी केली ” (साने-पयाव ३२६)

रञ्जीस (स्त्री०) [फा० रजिश्] त्रास;
त्रस्त. “ दम्यांन इस्कील करून गोसावी
मजूर यांसी रञ्जीस करिता ” (राज-
वाडे २०११७२). “ लोक बहुत रञ्जीस
आहेत ” (राजवाडे ३१८३). “ तुम्ही
रञ्जीस न होणे ” (इम ९३).

रखी (स्त्री०) [८ फा० रक्षि] कण्ठाळा.
वैताग. रक्षीस येणें=त्रामून जाणें.

रत्नल (पु०) [अ० रत्न] चाळीस तोळ्याचें
वजन.

रत्न; रत्न (पु०) [अ० रत्न] ठराव;
करार; सन्धी. " मुरादखानानें बार्जाद-
अलीखानाशी फार रत्न केला आहे "
(राजवाडे ११९५).

रतीब (पु०) [अ० रातिब् ; रातिबा]
रोजी नियमित देणें; शिक्षा; खुराक.

रद्द (स्त्री०) [अ० रद्द] परतवणें; फेड;
नामन्जूर.

रद्-कर्ज (न०) कर्ज-फेड. " बाकी
राहील ऐवज रद्-कर्जास लावून देतों "
(सरे ८१३२२).

रही (स्त्री०) [फा० रही] त्याज्य;
कवडीमोल; वापरलेला कागद.

रद्द-बदल; रद्द-बदली (स्त्री०) [फा०
रद्द-उ-बदल्] तहचर्चा; वकिली;
शिष्टाई; तरफदारी; भीड-सर्ची. " सोन्हे-
करी यांची रद्द-बदल ला'ली असे "
(साने-पयाव ६९). " गेली गोष्ट
सुधारावी म्हणजे त्यांची रद्द-बदल न
चालेल असा विचार काय आहे ? "
(सरे ५१२३५७). " कोणी कोणाची
रद्द-बदली करूं मये ऐशी बन्दी जाली
होती " (सरे ९१५३३).

रन्ज (पु०) [फा० रन्ज] दुक्ख; नाखुशी.

रन्जक (स्त्री०) [फा० रन्जक] बन्दु-
कीचा अगर तोक्याचा काना; त्यावर
घातलेली दाह. रन्जक सार्णे=दाह
जळून बार न उडणें.

रन्जणें दुक्खी होणें " जे का रन्जले
गान्जले । त्यासि म्हणे जो 'आपले "
(तुकाराम).

रन्धा (पु०) [फा० रन्दा] लाकूड गुळ-
गुळीत व सपाट करण्याचें सुतारी
हत्यार.

रफ्त (पु०) [फा० रफ्त] चाल. " राव-
पन्तप्रधान यांजकंडील सदराराशीही रफ्त
आशनाईचा आहे " (राजवाडे ५१
१०१).

रफा (स्त्री०) [अ० रफअ] निराकरण.
" इन्शा अल्लाहु ताला, थोडेच दिवसांत
सलश रफाही होईल (राजवाडे ५१
१५७). " रफा जाली " (राजवाडे
६१३७७).

रफाकत; रफीकत (स्त्री०) [अ० रिफा-
कत्] स्नेह; सख्य. " तुम्ही इद्दये-
जांची रफाकत करणें ठीक नाहीं "
(दिमरा ११२३). " म्हणजे आम्ही
रफीकतीत राहूं " (दिमरा ११२०७).
" रिफाकत " (राजवाडे ७१९८).

रफायत; रफाहीयत (स्त्री०) [अ० रफा-
हत् ; रफाहीयत्] भरभराट. " किफा-
यत सकार व रफायत राया (८रआया=
प्रजा) अमलांत आणोन " (राजवाडे
१५१११३). " आपले रयासतीची
बन्दोबस्ती व सलखुलाचे (८सलकुहा=
तीतील लोक) रफाहीयतीवर अस.वें "
(वाड-समा ११३२८).

रफीअलकदर [अ० रफीअलकदर] उच्च
दर्जाचा (इम ६५).

रफीक (पु०) [अ० रफीक] स्नेही;
दोस्त. " रफीक होऊन सेवा करून
दाखवूं, अब्दालीस तम्ही करूं "
(इम २६०). " तुम्ही दौलतीचे
पुराणे रफीक यास्तव तुम्हांपाशी आलों
आहोंत " (होकें १२३).

रफू (पु० स्त्री०) [फा० रफूअ० रफव्]
कापडाचें छिद्र विणून बुजविणें, तुणणें.

रफूक (पु०) [अ० रफूक्] मेहेरवानगी; जेह. “ एके ठिकाणी रफूकाचें कलम असावें ” (साने-पयाव २२१).

रफूमार (पु०) [फा० रफूगर्] तुणणारा.

रफे-दफे (स्त्री०) [अ० रफअ दफअ] निवाडा; निकाल; निराकरण; निरवा-निरव; व्यवस्था “ तेथील रफे-दफे हुजूरच जाहली ” (सरे १६२) “ आजी पावेतों रफे-दफे होऊन तेथून कूच झालेंच असेल ” (सरे ११८२१). “ देणेदाराची कोचवण किती आहे याची रफे-दफे धणी अथवा आपण करून मला मोकळें करावें ” (होकें २०). “ सान जेहावर, अन्तीं मुस्तकीम म्हणोनच हे गोष्ट रफेदफे जाहली ” (साने-पयाव ८९). “ असें जाहल्यास मागाल रफे-दफे करून त्यासही भेटीस बोलवावें हेंच केलें असें ” (राजवाडे ११२८९).

रफे-खलश (पु०) [फा० रफ-इ-खलिश] वैराचें निराकरण. “ आमची त्याची रफे-खलिश व्हावा ऐसें बेतांत आणिलें आहे ” (ऐकिप्र ४१).

रफे-शर (पु०) [अ० शई=वाईटपणा] वैराचें निराकरण. “ रफे-शर केला व तस्फियाचा नकशा ठरविला ” (वाड-कैफियती १००).

रबाब; रुबाब (पु०) [अ० रुअब्] धाक; दरारा. “ रबाब पूर्ववत् जमून इन्दुरास आले ” (होकें २९).

रबिलाखर (पु०) [अ० रबीउल्आसिर्] अरबी वर्षांचा चौथा महिना.

रबिलावल (पु०) [अ० रबीउल्अव्वल्] अरबी वर्षांचा तिसरा महिना.

रब्बी (स्त्री०) [अ० रबीई=वासन्तिक (पीक)] वैशाखपीक. “ गारा फाल्गुन मासी पडल्या; रब्बी बुडाली ” (राजवाडे ३११६४).

रमजान (पु०) [अ० रमसान्] अरबी वर्षांचा नववा महिना. या महिन्यांत मुसल्मान लोक दिवसां उपास रोजा करितात.

रमजान-गाई (स्त्री०) एक कर. “ मुळकाचे दस्तावर रमजानिगाई कदीम तहनाम्याप्रमाणें न घ्यावी ” (वाड-मा ११२२३).

रमल (न०) [अ० रम्ल्] देवदूत जिब्ईलनें प्रेषित दनियल यास शिक-विलेली वाळूर रेघा काढून त्यावरून भविष्य वर्तविण्याची कला.

रमुजी विचित्र; चित्कार्पक.

रमूज (स्त्री०) [! अ० रमूज्] गम्मत; मौज.

रयत; रयत (स्त्री०) [अ० रईयत्] प्रजा. “ साम्प्रत गनिमाचे धामधुमे करितां व दुष्काळाकरितां रयती गेली, मेली; रुईजुई राहिली ” (राजवाडे १६१३३). “ कौल देऊन आज्ञा केली तर रयत उमेद धरून किर्दी करितील ” (राजवाडे ६११४८). “ रानांत कोठें पिकें आहे तेंथें उपद्रव बहुत होतो; रयता दिल्लीर ” (सरे १११६१७३).

रयत्वारी (स्त्री०) [फा० रईयत्वारी] प्रत्येक कुळाशीं सरकारनें सान्याचा स्वतन्त्र ठराव करण्याची गैर-जमीन्दारी पद्धती.

रया; रयाया; राया [अ० रआया अनेक व० रईयत्चे] प्रजा; शेतकरी वर्ग. “ किफायत सकार व रफायत राया ”

(राजवाडे १५११३). “ रयायानी तपे कानद स्रोरे ” (राजवाडे १६१२९).
रया; रयात; रयायत (स्त्री०) [अ० रिआयत्] कवि; कृपा; क्षमा; सूट; अदब; भीड. “ परन्तु तुम्ही आतां शास्त्राची आज्ञा उलट करून आपले मम्हरीने रया सोडून देऊन त्या सतीस मारिता ” (ऐटि २१३४). “ बे कैदी जाली आहे...मनस्वी भाषणे आहेत, सर्वांनी रया सोडली ” (खरे ६१२९ ६२). “ त्यांची घोडी अवधी तबेल्यास लावणे, ये विषयी रयात न करणे ” (सभासद ४८). “ या कालीं आम्हांवर रयात केली तर आम्हीही बहुत कामास येऊं ” (खरे ५९६). “ रयात जालिया रयत तजावजा होणार नाही; पुढे उमेदीने लावणी करार-वाके करितील ” (चन्द्रचूड-दमर १५१). “ साल मज्जुर्गी सण्डणीची रयात करावी ” (खरे ४८ १७). “ महिपतरावांनीं कूरपणा धरून जेथे सांपडेल तेथे पैका घेतला; कोणाची रू-रयात अगर वळस धरिली नाही ” (खरे ९६३). “ कोणही कांहीं रयायत करील ऐसें नाही; काम होय तोंवर कोरडी मिनत करितात; मन्सच थावयासी तयार; जागीर कपर्दिकेची न देत ” (राजवाडे ६१३३१). “ राजश्रीस जागीर सरन्जामी आलियावर तुम्हांस रयायत पांच हजाराची पगणाचे पैकीं करार होईल ” (राजवाडे १५१००).

रयत-रजावन्ती (स्त्री०) रयतेची सुशा.
 “ पाऊस कमी; पिकें तमाम वाळतात; त्यामध्ये रयत-रजावन्तीनें वसूल घेतच आहो ” (खरे ५१२४०९).

रव (पु० स्त्री०) [फा० रव्] रस्ता; चाल.
 “ येथें एकवेळ लटिकें पडलें म्हणजे मनुष्यास पुन्हा जवळ उभें राहूं देत नाहीत; येथील रव या प्रकारचा ” (राजवाडे ८१२२०). “ मद्दगळवेड्याचीं पांच सात खेडीं रवेस लागतात. ” (खरे ११२३).

रवा [फा० रवान्] चालू. “ यासी दुम्बाले व रवां दारन्द (= त्यांनीं ठेवावे) (गोइसा १६). “ आपणास इनाम... कार्किर्दी-दर-कार्किर्दी मोकासियानी माजी मुतैन रवा अस्त ” (राजवाडे १५११५५).

रवादार (पु०) [फा० रवादार] अनु-मोदक. “ तुम्ही सर्कार-नुकसानीचे रवादार कांहीं नाही ” (राजवाडे ७५६).

रवानकी (स्त्री०) चिदागी. “ रवानकीचीं वखें ” (राजवाडे १२१९२).

रवानगी (स्त्री०) [फा० रवानगी=चाल-पूक] पाठवणूक; उत्तर-पत्र; आगाऊ सर्ची; नालबन्दी. “ श्रीमन्त वसईचे मुक्कामी असतां बहुत पत्रे आपलीं आलीं व त्यांच्या रवानग्याही बहुत जाल्या ” (राजवाडे ६१५८२). “ सत्रावे रबिलावलचे रवानगीत तपशील लिहिला त्याजवरून ध्यानात आलेच असेल ” (राजवाडे ५११९९). “ लोकांस रवानगी नाही; घोडी पडली या विचारां लोक दारी बसतील ” (साने-पयाव ३२४).

रवाना चालू; मेषित.

रवा-सुदगी (स्त्री०) [फा० रवाना शुदा=पावते झालेला] पावती. “ बाकी रसद हुजूर हा ८०० पैकीं रवासुदगी

सेटी खाटक हुजूर-बाजार लस्कर
र॥ १०० " (राजवाडे १५।१०१) .

रवेश (स्त्री०) [फा० रविश्] चाल;
रीत. " इन्साफाची रवेश दर्किनारा
ठऊन खुद्-गजीवर नजर देऊन साष्टी
सरकारांत देण्याविषयीं ताकीद न
केली " (खरे ७।३५७०). " गोसावि-
याचे इनामतीस उपद्रव यावा ही कोण
रवेश ? " (राजवाडे १५।२१९).

रवेश्वार चालीप्रमाणें; योग्य.

रसम; रस्म (स्त्री०) चाल-रीत. " आलम-
दुनियास हेच रहा व रस्म " (साने-
पयाव ४६७).

रस्म-रव (स्त्री०) चाल-रीत. " आं
साहेबही त्यांचे रस्म-रव यास खूब
वाकीफ " (साने-पयाव ४७६).

रस्मीयात (स्त्री०) [अ० रस्मीयात्]
वहिवार. " वखें शादीचे रस्मीयातीचीं "
(राजवाडे ७ खलप १।२).

रस्ता (पु०) [फा० रस्ता] मार्ग; नियम;
सडक.

रस्ते-बन्दी (स्त्री०) सडक तयार कर-
ण्याचें काम.

रसद; रस्त (स्त्री०) [फा० रसद्] मामले-
दारानें एखाद्या पर्गण्याचा इजारा घे-ला
म्हणजे जी रक्कम त्यास सरकारांत
आगाऊ भरावी लागे ती; दारुगोळा
धान्य वगैरे युद्धोपयोगी सामुग्री.

रसम-रियायत (स्त्री०) वहिवाटीचें अव-
लम्बन; माफक-दस्तूर भेट. " वखें
वगैरे रसम-रियायत केली " (जोरा
५६).

रसानगी (स्त्री०) ? दुसऱ्याच्या मुखें अगर
चिद्दीनें दिलेली पवानगी.

रसीद (स्त्री०) [फा० रसीद्] पावती;
पोंच; कबज. " वकील मज्कूर याणीं
हुजूर अजंदास्त रसीद करून " (राज-
वाडे १५।२९९). " हे रुपये जखूर...
हवाला करून रसीद पाठविणें " (राज-
वाडे ६।३३३).

रसीदन [फा० रसीदन] पावणें; पोहों-
चणें. " आतां रसीदन मिसेली देस-
तांची " (राजवाडे १५।१५६).

रसूम; रसूम (पु०) [अ० रसूम अनेक
व० रसूमचें] फी; कर.

रसूल (पु०) [अ० रसूल] प्रेषित; पैग-
म्बर. " खुदा व रसूल-खुदाची शपथ
आहे " (दिमरा १।४५).

रह-गुजरी [फा० रहगुसद्] वाटसरू;
फिरस्ता; गैर-वतन्दार. " दोन चार
दुकानदार रहगुदरी ठेऊन " (वाड-
बाबा २।२१६).

रह-दारी (स्त्री०) [फा० राह-दारी=
रस्तापट्टी] रस्ता-पट्टीची माफी; सर्व-
सामान्य लोकांची ये जा; आपद्रफ्त;
वाहतूक; वर्दळ. " इङ्गर्जास थैली
पावतांच रहदारीचें दस्तक रवाना केलें "
(खरे ७।३७८६). " त्याजवरी यन्दा
नापीक; तशांत लष्करची रहदारी "
(खरे ८।१०).

रहा (स्त्री०) [फा० राह] मार्ग; चाल;
वर्तन; रीत. " रघुनाथराव यांस
सुरतेहून खुस्कीचे रहानें मुम्बईस
रवाना केलें " (खरे ७।३५७०).
" साष्टी घेतल्यावर (मुम्बईकरांनीं)
लिहून पाठविलें कीं पूर्तकेश घेणार
म्हणून आम्ही घेतली ! हे रहा कोण ! "
(खरे ७।३५६८).

रहा-रीत (स्त्री०) चाल-रीत. “ साम्प्रत त्यांची रहा-रीत मराठे लोकांप्रमाणेच आहे ” (भा-जुएगो २७).

रहा-दार [फा० राह्दाद्] वाटसरू; वाहनूक करणारा; मार्ग-रक्षक. “ वाणी उदमी वगैरे रहादार यांस लुटून वाना मारितात ” (वाड-समा २१५५).
“ माड्ग, रामोसी, व रहदार ”
(भाइसम १८३४ अहवाल १६).

राज-तरत (न०) राजधानी. “ किल्ला रायगड राज-तरत ” (चित्रगुप्त १६७).

राज-रोस [फा० रोश्-इ-रोशन्] दिवसां ढवळ्यां.

राजी [अ० राजी] कबूल; सुश.

राजी-बिराजी (स्त्री०) सुख-दुक्ख, सड्कट. “ राजी-बिराजीचे दिवस; सर्व वस्तवानीसह कुटुम्ब एका किंहेत; तेव्हां स्थळाचा मज्बुदी पाहिजे ” (खरे ५१२२१२).

राजी-नामा (पु०) [फा० राशानामा] कबुलायत; कैफियत; बे-तकारपत्र; राजी खुशानिं नोकरी सोडल्याचें पत्र; इस्ताफा. “ हर्दी वादियांचे राजीपणें राजीनामे लेहून घेऊन ” (राजवाडे १५१४७). “ बेपारी मज्कुराचें कापड झाडियानसी देऊन त्याचा राजीनामा पाठऊन देणें ” (राजवाडे ६१६०६).

रातबा-मसाला (पु०) रोजी खुराक व इतर योग्य सचं. “ तेथील कमावीस-दार यांस तुम्ही रातबा-मसालेविशीं कागद व जासूद जोडी देणें ” (साने-पयाव २०२).

राबता (पु०) [अ० राबिता] अनु-बन्ध; स्नेह; ये-जा. “ आपला व सानाचा स्नेह व राबता बराच आहे ”

(साने-पयाव १६). “ आज माणसांचा राबता दिसत नाही ” (मद्रु ११५५).

रास्त; रास्ती [फा० रास्त्] सरळ; सतरा; योग्य. “ हुजूर आलियावर रास्ती न्याय करून ” (मराआ ३१).
रास्त-कौली (स्त्री०) सत्यवकेपणा.
“ यांत रास्त-कौली इद्ग्रेजांची कोटून राहिली ? ” (ऐटि ११५९).

रास्त-गो [फा० रास्त्-गो] खरें बोलणारा.

रास्त-गोई (स्त्री०) [फा० रास्त्-गोई] सत्यभाषण. “ दुनिघेंत रास्त-गोई परमेस्वरानें किमिया दिली आहे; जो वचनास अन्तर करितो त्यास या लोकीं परलोकीं जागा नाही ” (ऐटि ११५९).

रास्त-मामलगी (स्त्री०) न्याय्य वर्तन.
“ त्या प्रमाणें गायकवाड यांचें पत्र आणून ठेविलें असतां महाल गुजास्त न केले हे रास्त-मामलगी कीं काय ? ” (खरे ७३५७२).

रास्त-रवी (स्त्री०) सरलगामित्व; सरळ-पणा. “ जदीद करार झाला त्याची ही अहवाल, तेव्हां रास्तरवी कायमी कोठें राहिली ? ” (खरे ७३५७०).

रास [अ० रास्=डोकें] नड्ग्या. “ आम्हा-जवळ पागेचीं घोडीं रास चवदा आहेत ” (खरे ८१००४४).

राह; रहा (स्त्री०) [फा० राह्] मार्ग; वाट. “ जेन्नाल मज्कूर ताब आणितां न सकतां राहेंत आपले हमराही सरन्जाम टाकीत... गढीच्या आसरेस जाऊन पोहोंचला ” (राजवाडे १०१९७). “ दीड महिना राह साहेबाचे यावयाची पाहिली ” (इम

६८). “आम्ही त्यास राहावर आणू, निदान त्यास तम्बी करू” (राजवाडे ११२६).

राहदार (पु०) [फा० राह-दार] मार्गदर्शक; नाकेवाला (राजवाडे ६१ २७०).

रिआया रआया; प्रजा. “रिआया व मुज़ारियान पर्गणे चाकण” (राजवाडे ६११५३).

रिकाबी; रिकेबी (स्त्री०) [अ० रिकाबी] बशी.

रिक्वी (स्त्री०) [अ० रिकाव्] घोड्यावर चढतांना व बसल्यावर पाय टेकण्यासाठी जिनाच्या दोन्ही बाजूस सोडलेल्या कड्यांपैकी एक; स्वारी; बशी. “भाऊसाहेब केवळ परशुराम अवतार...दर रिकिबीस तवारी फत्ते करून...अवतारसम्पविला” (पाव २६).

रिफाकत (स्त्री०) [अ० रफाकत्] सङ्गत; स्नेह. “तुम्ही रघुनाथराव यांची रिफाकत सोडून देणे” (सरे ७३५६९). “सबब आम्हांसी रिफा कत ठेऊन आपले ठायी मज्बुतीनें असावे” (जोरा २९).

रिवाज (पु०) [अ० रिवाज्] रूढी; चाल; शिरस्ता. रीत-रिवाज=चाल-रीत.

रिश्वत (स्त्री०) [अ० रिश्वत्] लांच. “भवानीपन्तांच्या मार्फत दहालक्ष पावेतो रिश्वत घेऊन हद्दगामा होऊं दिला नाही” (पदमव ६८).

रिसालदार; रिसालेदार (पु०) [फा० रिसालादार] घोड-दळावरील अधिकारी.

रिसालदारी (स्त्री०) घोडदळाचे आधिपत्य रिसाला (पु०) [अ० रिसाला] घोड दळाची तुकडी; सामुग्री; सरन्जाम “त्यांत साल मज्कुरी तोफा बाण जेजाला यांचा रिसाला बहुत तयार करविला” (सरे ८७५).

रुई (स्त्री०) [फा० रुय् | प्रकार; मार्ग. “त्यांत घोड्याचे रुईनें बहुत प्रकारं लिहिले” (राजवाडे ६१५८२).

रुका (पु०) [अ० रुका] पत्र. “शादीचा रुका” (राजवाडे ७ २०४).

रु-कार (पु०) सम्मती लेखाची नक्कल केल्यावर रुजुवात घेतल्याबद्दल ‘रु’ असं केलेलें चिन्ह.

रुस्मत; रुस्कत (स्त्री०) [अ० रुस्मत्] जाण्यास पर्वानगी; निरोप; रजा; पर्वानगी; सुट्टी; विदा. “बकिलास मात्र रुस्कतीचीं वखें देऊन विदा केले” (दिमरा १११०२). “आम्हास पातशाहाकडे रुस्कत करावे (मेट-वावे) (दिमरा ११९४). “आमची तबियतेसी बे-आरामी राहती; याज-करितां आम्ही तीन महिन्याची रुस्मत घेऊन हवा खायासी समुद्राचे वाटेनें मद्राजेस जातो” (पदमव ९३).

“इतकें बोलून आम्हां त्रिवर्गांस रुस्मत करून आपण मिसला पहावयास गेले” (राजवाडे ११२३). “सेना-साहेब सुभा मोंगलापासून रुस्कत होऊन गेले” (सरे २१५६५).

रु-जामा (पु०) रूदार आङ्गरखा; पातळ गादी.

रुजुवात (स्त्री०) [अ० रुज्जवत्, रुजूअ] ताडून पाहणे; प्रत्यय; लक्ष्य; निष्ठा. “गलीम-पराभव प्रत्यक्ष जनात

रुजूवातीस आला या आनन्दें...
सुशाली " (चित्रगुप्त ४५). " तुम्ही
पादशाही रुजूवातीनें असणें " (सभा-
सद ४७). " एक दोन राजे पाद-
शाही रुजूवात होते ते मारिले " (सभासद ९).

रुजू (स्त्री०) [अ० रुजूअ] लक्ष्य;
निष्ठा; सादर; दासल; सर्कारजमा;
जम; मान्य; पसन्त. " ते वरुतांत
इकडील कायेमी समजून मग सर्वांनीं
रुजू आणीत आणीत आणिली " (ऐटी ३१७). रुजू घालणें=ताडून
पाहणें. " पूर्वील विशादीचे जाचने रुजू
घालावे " (सभासद २३).

रुखा (पु०) [अ० रुखा] दर्जा; मर्तबा;
पदवी. " अष्ट प्रधानाचे बरोबरीचा
रुखा " (भा-ऐपयाव १०३).

रु-बकार [फा० रु-ब-कार] सलक्ष्य;
तन्मयतेनें; सन्मुख; पुढें, दर्पश.
" कित्येक मोठमोठे मस्लतीचे विचार
जरूर बोलावयाचे रु-बकार येऊन पडले
आहेत " (खरे ८१३१५). " त्यास
विज्वर प्रसङ्ग रु-बकार जाहलियास
किल्ले पुरन्धर समीप आहे " (राजवाडे
१०८२).

रुब-रु; रो-ब-रो [फा० रु-ब-रु]
समोर; समक्ष; अपेक्षित. " तुम्ही उरु-
बरु बसा " (दिमरा १११९).
" नित्यानीं लढाई रुबरु आहे " (दिमरा ११२०१).

रुबेरुब रुबरु. " गाजुदीस्तान याचे वजा-
रतीविषयीं भाऊसाहेब यांस आम्ही
रुबेरुब विनन्ती केली " (भाव ९१).

रु-माल (पु०) [फा० रूमाल] (तोण्ड
पुसण्याचें) चौकोनी फडकें; दस्तमाल
दमर.

रुश्वत ; रिश्वत (स्त्री०) लांच.
" ख्यानती, रुश्वती, बन्दर-तवाई '
(मेस्तक पुस्तक-जमेलेखन १३०).
लांच-रुश्वत = लांच-लुचपत. " येथें
काहीं लांच-रुश्वत चालेना " (चित्र-
गुप्त ४१).

रुस्कत रुखसत पहा.

रुसूम (पु०) [अ० रुसुम्] हक्क-पैका;
कर; जमिनीच्या उत्पन्नातील देशमूस
देशपांडे यांचा भाग.

रुस्तमराव एक पदवी (मराचि थोरा ५२).

रुस्तुमी (स्त्री०) [फा० रुस्तमी] शौर्य.

" शाबास तुमच्या हिमतीची बदिलेरी
रुस्तुमीची ! " (साने-पयाव १४०).

रु-रयात (स्त्री०) तोण्ड-भीड. " कोणा-
ची रु-रयात न धरितां उभयतांचा
हरएक मज्कूर मनास आणून वाजवी
असेल त्याप्रमाणें विदित करणें " (खरे
७३४९०). " महिपतरावांनीं कूरपणा
धरून जेथें सांपडेल तेथें पैका घेतला,
कोणाची रु-रयात अगर बळख धरिली
नाही " (खरे ९६३).

रुयदाद; रुपदाद [फा० रुयदाद्] प्रविष्ट
प्राप्त. " आं अमारत्-पन्हाकडील खैरी-
यत कलमी करून शादमानीं रुयदाद
होय तें केलें पाहिजे " (साने-पयाव
६८३). " शादमानीं रुपदाद न
जाहली " (राजवाडे १०१२८०).

रुख; रोख (पु०) [फा० रुख्] तोण्ड;
लक्ष्य; रोख; दिशा. " ते इद्दयजी
वकिलास रुख देणारच नाहीत " (दिमरा ११५४). " तेव्हां बाद-बसांत

हाच रूख धरील ” (दिमरा १५५).
 “ मोंगलाचा दगावाजीचा रूख
 नजरेने पाहिला तर याजकतिांही
 सबदांरीने रहावे लागले ” (राज-
 वाडे १५६). “ रूख कोर्णाकडे
 जावयाचा हें समजलें नाहीं ” (राज-
 वाडे १०१२६५). “ आम्ही तळेगांवचे
 सुमारें त्याचे रूखावर आलों ” (राज-
 वाडे १०११३६).

रेज्जू-दाणी (स्त्री०) छरीं गोळ्या ठेव-
 ण्याचें पात्र (वाड-बाचा २५२).

रेज्जी (स्त्री०) [फा० रेज्जी] मोड;
 किरकोळ नाणें.

रेजा (पु०) [फा० रेजा] तुकडा
 कापडाचा.

रेशमी [फा० रेशमी] रेशमाचें.

रेशिम (न०) [फा० रेशम < अरबी-
 शम्] कृमिज तन्तू.

रोख (पु०) रूख; कटाक्ष; शोक; हेतू.

रोखा (पु०) [अ० रुखा] पत्र.

रोगण (न०) [फा० रौघन्] तेलिया-
 रड्ग.

रोगणी तेलिया रड्ग दिलेला. “ रोगणी
 भिन्ती, लखलखाट वर तट्यारी ”
 (प्रभाकर ९२). “ भंवतीं छत, भिन्ती
 लाल रोगणी ” (प्रभाकर २१६).

रोज (पु०) [फा० रोज्] दिवस; प्रत्यहीं.

रोजा (पु०) [फा० रोझ] रमजान
 महिन्यांत मुसलमान लोक जो उपवास
 (निरशन) करितात तो; या उपवा-
 सांत सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर
 जवण्याची मुभा असते.

रोजा (पु०) [अ० रौझ] बाग; समा
 धिमन्दिर; दगां.

रोजी (स्त्री०) [फा० रोझी] एक दिव-
 साचें वेतन; सर्चा; एका दिवसास.

रोजीना (पु०) [फा० रोझीना] दैनिक
 सर्च; दैनिक. “ रोजीना चार हत्तीस
 पञ्चवीस रुपये सर्च (खरे २५५०).

रोब; रोआब (पु०) [अ० रुअब्]
 धाक; दारा; सलाबत. “ तेव्हां हे
 शकल सलतनतीचे बेह्युदीर्चा, पात-
 शाहीचे दाब-रोबाची सर्कारांतून अम-
 लांत आली ” (राजवाडे १२१२).
 “ हा दाब-रोआब सर्वांनां दिसों
 लागला ” (राजवाडे ७ खलप २१७).

रोबरो रूबरू पहा.

रोशन [फा० रोशन्] विशद; स्पष्ट; श्रुत.
 “ बन्दगीस रोशन होय हे अदास ”
 (राजवाडे १५१७६).

रोशनाई (स्त्री०) [फा० रोशनाई]
 दिवेचत्तीचा लखलखाट; दीपोत्सव.

रोशनी (स्त्री०) [फा० रोशनी] रोश-
 नाई. “ रात्री रोशनीनें नचाब दोलाच
 येथें आले ” (राजवाडे ७१०५).

रौनक (स्त्री०) [फा० रौनक्] भपका;
 शोभा. “ दौलतीत कांहीं बाकी राहिली
 नव्हती, त्या दौलतीस खावन्दाचरोबर
 रौनक आणिली ” (राजवाडे ५१८६).

रौनक-अफजा [फा० रौनक्-अफझा] शोभा-
 वर्धक. “ हजरत येथें रौनक-अफजा
 होणार (राहणार) ” (राजवाडे
 ७१०६).

ल

लकतर (न०) [फा० लक्] फाटकें
 वख; चिन्धी.

लकब (स्त्री०) [? अ० लकब् टोपण
 नांव] ढब; सोड.

लंगाम (पु०) [फा० लिंगाम्] घोड्याला ताब्यांत ठेवण्यासाठी व वळविण्यासाठी त्याच्या जुबड्यांत अडकविलेली सडई व तिला बान्धलेले हातांत धरण्याचे दोर.

लंगामी अधीन.

लड्गडा [फा० लड्ग्] पायानें अधू; पाड्गडा.

लड्गडणें एक पाय अधू असल्यानें दुसऱ्या पायावर भार टाकून चालणें.

लड्गडी (स्त्री०) एक पाय दुमडून दुसऱ्या एकाच पायानें उड्या मारित चालणें.

लड्गर (पु०) फा० लड्गर्] होडीचा नाड्गर; दोर-सण्ड; मट.

लड्जत (स्त्री०) [अ० लड्जत्] रुची; गोडी; खुमारी.

लड्जत्-दार रुचकर; स्वादिष्ट.

लण्ड (पु०) [फा० लण्ड्] शिश्न.

लण्ड [फा० लवण्ड्] देवधर्माला न जुमानणारा विषयी मनुष्य; कलन्दर.

लत्ता (स्त्री०) लात पहा.

लत्ता (पु०) [फा० लत्ता] चिन्धी; धडपा.

लत-कोडगा (पु०) लाथा साऊन निगर्गट व निर्लज्ज झालेला.

लवण्डी (स्त्री०) [फा० लवण्ड्] वेश्या; दासी; रखेली.

लवा (पु०) [अ० लिवा = निशाण] सत्ता. "तेथें सर्कारचा अम्मल व लवा" (सरे ७१५६६).

लवाजिमा; लवाजमा (पु०) [अ० लवाक्षिमात्] आवश्यक वस्तू व माणसें; परिवार; गाड्या घोडे तोकर बगैरे इत्मा; अट. " बरोबर लवाजिमा

मातबर" (मराचिथोशा ३६). "जाहीदारींत सर्वास दोस्तीचे लवाजिमे जाहीर होतील" (राजवाडे ५१७३).

लवाजिम (पु०) [अ० लवाक्षिम] हक्क, कर. "हक-दक बगैरे लवाजिम कूल जे असतील ते वसूल करून सर्कारांत जमा करणें" (वाड-बाबा २१५).

लवाद (पु०) [अ० लवाश् = कैवारी] पन्च.

लस्कर; लस्कर (न०) [फा० लश्कर्] सैन्य; फौज; गोठ.

लश्करी [फा० लश्करी] सैन्यासम्बन्धी.

ला-इलाज [अ० लाइलाज्] निरुपाय; लाचार; निरुपायानें. "आतां वांग्वार तुम्ही विचार लिहू लागला तेव्हां ला-इलाज जाणून लिहिलें आहे" (सरे ११२८). "रघुनाथराव यांची फौज लाइलाज होऊन कौल घेऊन निघाली" (ऐटि ११५९). "यास्तव लाइलाज राहिलें" (राजवाडे ६१५६२).

लाइलाजी (स्त्री०) निरुपाय, व्यर्थ. "लाइलाजीस्तव दर पत्रीं सेवेसी विनन्ती लिहितों" (दिमरा ११२०). "तर लाइलाजी सेद करून सार्थक नाही" (राजवाडे ६१५५५).

लाकीन [अ० लाकिन्] पण. "लाकीन भोंसले यांजकडोन पत्रें आली नाहीत" (साने-पयाव ८४).

लाँचार [फा० लाचार्] क्षीणोपाय; हतयत्न; (पु०) निरुपाय. "परन्तु एक चिरजीव शत्रूचे हातीं सांपडलेमुळें निरुपाय जाणोन लाचार होऊन चाकरी करितों" (सरे ६१२९२२). "तो लाचाराचा बयाण लिहितां न ये" (ऐटि ११३५).

लाचारगी (स्त्री०) निरुपाय. “ परन्तु हजुरांत साम्प्रत खर्चाची तकलीफ बहुत आहे; यास्तव लाचारगी आहे ” (राजवाडे १०।२७३).

लाचारी (स्त्री०) निरुपाय; दैन्य. “ लाचारीस मात्र कूच करून चाललों ” (राजवाडे १२।७९). “ हल्ली लाचारी-मुळें वाट खर्च व सवारी व पोशाक वगैरे सरन्जाम कर्ज-वाम करून तयार केले ” (पद्मव १०१).

लाज्म; लाजीम [अ० लाक्षिम्] योग्य. “ हमेशा सत्-कितावतीचा हिलिसला जारी असावा हें लाज्म आहे ” (खरे ७।३५६४).

लाज्मा (पु०) [अ० लाक्षिमा] कर; हक्क.

लाजवर्त (न०) [फा० लाजवर्द्] नील-मणी. “ मोतें काहली आणि हुर्माज् । लाजावर्ते पोंवळी ” (मेस्तक-४१).

ला-जबाब [फा० ला-जवाब्] निरुत्तर. “ म्हणून यांसी यथा मतीनें बोलून लाजबाब केले ” (राजवाडे १२।२२).

लाथ; लत्ता (स्त्री०) [फा० लत्] पादाघात. “ हृदयावरी मारिली लात ” (मुकेश्वर-विराटपर्व २।६५).

लायक [अ० लाइक्] पात्र; योग्य. “ जमीन पडीत जमा-खेरीज लायक-जिराईत ” (वाड-सनदा ९१).

लायकी (स्त्री०) [फा० लायकी] पात्रता योग्यता; कर्तृत्वशक्ती.

लायनी (स्त्री०) [अ० लान्] अपशब्द-भाषण. “ रयतीस लायनी सिबीगाली न करणें व तर्वांस न देणें ” (राजवाडे १६।२९). “ लायणी-बद्गोडे केली ” (राजवाडे २०।२२०).

लाल (पु०) [अ० लअल्] माणिक.

लाल [फा० लाल्] ताम्बडा; सुसं.

लाली (स्त्री०) रकिमा.

ला-वलद [अ० लावलद्] निपुत्रिक. “ तो लावलद; लेकीन हिले हयात असतां मुतबन्ना (= दत्तक) पुत्र घेतला ” (राजवाडे २२।१०३).

लास (स्त्री०) [फा० लाश्] प्रेत; शव; मुड्दा.

लिफाफा (पु०) [अ० लिफाफा] पत्रवेष्टन.

लिभास (पु०) [अ० लिबास्] पोशाक. “ वाटे लाविला, दिला घरस्वामीचा लिभास ” (होनाजीबाळ १६५).

लिबासी [फा० लिबासी] कृत्रिम; तकलुबी. “ हे नक्कल लिबासी आहे ” (राजवाडे २०।६२).

लुकका (पु०) [अ० लुकका] नीच धूर्त मनुष्य; लुच्या.

लुकसान (न०) नुकसान.

लुङ्गी (स्त्री०) [फा० लुङ्गी] काचा; पत्रा; पायजमा.

लुच्चा (पु०) [फा० लुचा व्यसनी, बदफैली] ठक; काफर; सोदा.

लुच्चाई; लुच्चेगिरी (स्त्री०) धूर्तता; ठकबाजी.

लुत्रा (पु०) [फा० लुत्रा] चोम्बडा; चुगलखोर; बड्बड्या.

लुत्फी [अ० लुत्फ = मेहेरबानी] रुपादत्त (वाड-मा २।१०९).

लेकीन [फा० लेकिन् अ० लाकिन्] पण; परन्तु.

लेजीम (न०) [फा० लेझिम्] धातुच्या चकत्या ओंवेलेली लोखंडी सांखळी ज्यास अडकविली आहे असें व्यायामाचे धनुष्याकृती हत्यार.

लेहाजा [अ० लिहाझा] म्हणून; सचब (राजवाडे १०।१२८).

व

वक्त; वखत; वखत (पु० खी०) [अ० वख्त] काळ; वेळ.

वखत-गैर-वखत वेळीं अवेळीं; अवेळीं.
“ अम्बारसाना चाड्गला वखत-गैर वखत कामा आला ” (भाइसम १८३४ अहवाल ४९).

वक्त-गुजराण (खी०) काल-क्षेप.
“ परागन्दा होऊन परमुलकास जाऊन वखत-गुजराण करीत असतां ” (राजवाडे १५१३१८).

वक्त-शीर वेळेवर.

वक्फा (पु०) [अ० वक्फा] धाम्यणूक; मुक्काम. “ वीस दिवस कमठाण्यावर वक्फा ” (राजवाडे ७१८६).

वक्र; वकर (पु०) [अ० वकार्] प्रतिष्ठा; नक्श. “ यांत श्रीमन्तांचा वक्र काय राहिला ? ” (खरे ११०७). “ आपला वकर नाही ” (राजवाडे ६१४९). “ क्रमाविसदार यांचा वकर किमपि नाही यामुळें दाब रहात नाही ” (मद्दबा २१५०).

वक्रफीयत (खी०) वाक्रफीयत पहा.

वकालत (खी०) [अ० वकालत्] शिष्टाई; वकिली. “ सेवकास वकालतीचे जावसाल लिहावयास प्रयोजन नाही ” (राजवाडे ११५).

वकायनिगार; वकायेनिगार (पु०) [फा० वकाइअ-निगार्] वृत्तान्त लेखक; वाकर्नास; अख्बारनीस. “ सर्व वकायनिगार चहूकडे खबरा लिहितात ” (राजवाडे ६१४९). “ गुलाम अहमद वकायेनिगार... ..कत्तदारांनी अटककाऊन ठेविले होते ” (दिमरा २१८५).

वकाया (खी०) [अ० वकाइअ अनेक व० वाक्किआचे] वृत्तान्त. “ पासा वकायाच्या फर्दा रोजच्या पाठविल्या ” (दिमरा १११२४).

वकिली; वकीलत (खी०) वकिलाचा पेशा; शिष्टाई; प्रतिनिधित्व.

वकील (पु०) [अ० वकील्] प्रतिनिधी; मुख्यार; न्यायसभेत एका पक्षाचे म्हणणे पुढें माण्डणारा; राज्याचा इतर राजदरिारी असलेला प्रतिनिधी.

वकील-मुल्लक (पु०) [फा० वकील्-इ-मुल्लक्] कुल-अख्त्यारी वकील. “ कर्नल मज्जुरास वकील-मुल्लक व व आमचे ठिकार्णी जाणून, त्याचे केल्यास आमचे व कुम्पनीचे केले जाणावे ” (ऐटि २११४)

वकील-मुल्लकी (खी०) वकील-मुल्लकाची पदवी व काम. “ श्रीमन्त पन्तप्रधान यांचे नावे वकील-मुल्लकी व मीर-बक्शीगिरी हे दोन्ही पदे देऊन त्यांची नायबत आम्ही तुम्हांस देतो ” (दिमरा १११०९).

वक्कब (पु०) [अ० वुकूब्] ज्ञान; अक्कल; कर्तृत्वशक्ति.

वक्कब्दार [फा० वुकूब्दार्] जाणता; सूझ; काबील “ तुझा जाणता मातबर भाऊ वक्कब्दार असेल ” (राजवाडे २०१६४).

वग (खी०) [अ० वक्अ] प्रतिष्ठा; पत; वशिला. “ जगजीवनाची बहीण खांसा सुन्द्राबाई दमाजीच्या भावास (दिली) आहे; तिकडे यास वग-मोठी आहे ” (पारसनीस-ग्रप २५७).

वग-वशिला (पु०); वग-वसीलत (खी०) पत-मध्यस्थी. “ आमचा वग-वशिला पायांखेरीज नाही ”

(सरे ११७८). “दुर्बारीं यांचा वग-वशिला कोणी नाही” (सरे ९३२). “परन्तु वग-वसिलतीमुळें भिडेनें कागद-पत्र करून घेऊन जोरावरीनें वतन सातात ” (वाड-सनदा १२३).
वगैरे; वगैरा [अ० वगैरा] आणि इतर; इत्यादि.
वज्जन (न०) [अ० वज्ज्] गुस्त्व; तोल; इभ्रत; प्रतिष्ठा.
वज्जन्दार [फा० वज्जन्दार्] जड; तोलदार; प्रतिष्ठित. “वज्जन्दार गणोजी ताण्डेल” (चित्रगुप्त १२२).
वजनी [फा० वज्नी] तोलण्याचा.
वजा (स्त्री०) [अ० विदाअ] पाठवणूक. “कोणाचे हुनर कैसे असतात हैं कळत नाही; या करितां वरचेवरीं गडासालेंच जाडसाल देऊन वजा करीत जावें ” (राजवाडे ८१९१).
वजा (स्त्री०) [अ० वज्जअ] वर्जन; वजा-बाकी; कमी करणें.
वजा; वजे (स्त्री०) [अ० वज्जह] तन्हा; प्रकार. “मुम्बईस तोतया येत असतां तुम्ही दस्तगीर करून नेला याची वजे काय ! ” (सरे ७। ३५७१). “फौजेचा गाहा बरे वजेनें राखून ” (राजवाडे ८१९७). “तुझे बाबें नरसो दामोधरें हुजूर हलालखोरी घडुत वजा साङ्गितली ” (राजवाडे १५१३१). —वजा= तुल्य; प्रकारचा; फाडी-वजा वगैरे.
वजाई (स्त्री०) [अ० वज्जअ] सालच्या दर्जावर आणणें. “रिसाल्या सम्बन्धानें बहाली, बडूतफी, तरफकी किंवा वजाई करण्याचा पूर्ण हक्क तुम्हांकडे राहिल ” (राजवाडे ७११५).

वजाबाकी (स्त्री०) वर्जन; वजा.
वजारत (स्त्री०) [अ० विशारत्] वजिरी; प्रधानकी.
वजारत्-मआब वजीर; एक पदवी.
वजीरत; वजिरी (स्त्री०) दिवाणगिरी: “वजिरात ” (दिमरा २११३).
वजीर (पु०) [अ० वजीर्] प्रधान.
वतन (न०) [अ० वतन् = जन्मभूमी] “जात, धन्दा, वंशपरम्परागत काम, चाकरी, नेमणूक, उत्पन्न, अधिकार, मानपान, हक्क वडिलोपार्जित मिळकत स्थावर अगर स्थावराच्या योग्यतेची जड्गम मालमत्ता; जन्मभूमी या सर्वांस वतन शब्द लावतात ” (गांवगाडा १६).
वतन्दार (पु०) “सर्व गांवकन्यांना, मग ते कोणत्याही धन्यावर पोट चालवोत, वतन्दार ही सामान्य संज्ञा आहे ” (गांवगाडा १५). “वतन्दा-रांची वतनें वतन्दारांच्या दुमाला केल्या विरहित पोट-तिडीक लागोन मुलूक मामूर होत माही ऐसें कळें आलें ” (राजवाडे १६१२२).
वतनी जिथें वतन आहे अगर जन्म झाला तें.
वफा (स्त्री०) [अ० वफा] इमानी पणा.
वफादार [फा० वफादार] इमानी.
वफादारी (स्त्री०) इमानीपणा. “तुम्ही इमानें इतबारें वफादारीनें चालोन चाकरीची सर्वरा ठेवाल तों पावेंतों जहागीर बे-सल(ल)चालेल ” (म-म-व १६).
वफात (स्त्री०) [अ० वफात्] मृत्यू.

“ वाटेत लल्लीन वकात पावले ”
(सरे ७१३५७३).

वर [फा० वर] उपरि.

वर्क; वर्स (पु०) [अ० वरक] पृष्ठ;
पान; धातूचा कागदासारखा पातळ
पत्रा; तगट. “ दुसरी अरब्यार चिनापट-
णाहून सौदागरांनी लिहिली त्याचा एक
वर्स ” (राजवाडे ७:२२).

वजोर [फा० वजोर] कडक. “ वजोर
नतिजा ” (राजवाडे १५१३८१).

वर्म (न०) [अ० वर्म] गळू; नाजूक
जागा.

वरात (स्त्री०) [अ० वरात्] हुण्डी; चेक.
वरावर्द (स्त्री०) [फा० वरावर्द] अन्दाज;
हिशेब; गणना.

वलद; वलद (पु०) [अ० वलद्] पुत्र.
“ सूरज वलद बापू जोशी ज्योतिषी
वतन्दार जुन्नर ” (वाड-सनदा ८५).

वल्ली; वली (पु०) [अ० वली] साधू;
वेडसर; विक्षिप्त; वेडा-पार.

वली-न्यामत [अ० वली-निअमत्]
श्रीमन्त. “ वलीन्यामत रावसाहेब
पण्डित प्रधान ” (राजवाडे १०१९६५).

वली-हद; वली-अहद (पु०) [अ०
वली-अहद्] राज्यवारस; युवराज.
“ वली-अहद ” (राजवाडे ११३६३).
“ त्याचे पुत्रास बाहेर काढून वली-हद
केले ” (राजवाडे ११३६२).

वली-हद्दी (स्त्री०) युवराज-नेमणूक;
यौवराज्य. “ अली गोहर याचे पुत्र
बाहेर काढून वलीहद्दी करावी हा निश्चय
होऊन शुक्रवारचा मुहूर्त करार केला
आहे ” (राजवाडे ११३६३).

वश्यत-नामा (पु०) [फा० वसीयत्-
नामा] मृत्युपत्र. “ सण्ढेराव रास्ते

यानी मरते वेळेस मी जवळ नसतां
वश्यत-नामा केला त्यांत मला
मुख्त्यार लिहून ठेविले ” (भाइसम
१८३८ अहवाला ९).

वशिला (पु०) [अ० वसीला] मध्यस्थ;
मध्यस्थी, शिफारस. “ त्यांस वशिला
करून ” (राजवाडे ३१५५).

वशिला-वग (स्त्री०) मध्यस्थी. “ हिमा-
यत म्हणावी तर, वशिला-वगा म्हणावा
तर स्वामी खेरीज आमचा, आमची
गोष्ट बरी-साड्गोसारखा कोणी नाही ”
(राजवाडे ३११२३).

वस्तरा; वस्त्रा (पु०) [फा० उस्तरा]
हजामतीचा चाकू; वाखर.

वस्ताद (पु०) [फा० उस्ताद्] गुरू;
मर्मज्ञ; निष्णात; धूर्त; कावेबाज. “ वस्ताद
गडगु हैबती तेथिल रहिवाशी ” (प्रभा-
कर १९४).

वस्ताद्-गिरी (स्त्री०) धूर्तता; कावेबाजी.
वस्तादी (स्त्री०) [फा० उस्तादी]
प्राविध्य; मर्मज्ञता. “ पीळ-पेच अर्थ
अक्षरांत वस्तादीचे ” (प्रभाकर ६२).

वस्तू [अ० वासिता = माध्यम] कडून;
गुजारतीने. “ यांचे वस्तू आपले सबरा
होऊन साध्य घडावयाचे नाही ” (मरा-
चिस १४).

वस्वास; वस्वसा (पु०) [अ० वस्वास;
वस्वसा] भीती; काळजी; पर्वा; संशय;
अन्देशा. “ जहाले कामाचा वस्वसा न
धरितां समर्थी महाराजांचा मनोरथ
सिद्धीस नेणे ” (चित्रगुप्त ५).

वस्वासी संशयी. “ आईसाहेब (= तारा-
बाई) वस्वासी फार ” (साने-पयाव
३२३).

वसुली वसुलासम्बन्धी.

वसूल (पु०) [अ० वुसूल] आवक; उत्पन्न; उगवणूक. " वसूल " (राज-वाडे १५१२०६).

वसूल-बाकी (स्त्री०) वसूल न झालेली उगवावयाची रक्कम.

वसे (स्त्री०) [अ० वुस्आ] विस्तार. " किल्याची वसे पाहून खुद्द आले " (सरे १११६१३२).

वहमा (पु०) [अ० वाहिमा] भय; धाक. " करवारच्या राजकारणाचें दृढीकरण जाहलें म्हणजे यजमानांस वहमा पडेल कीं यांस भारी आसरा जाहला " (सरे १११७२). " त्यांची फोज व तुम्ही मिळोन राहिला तरी यांसही वहमा पडेल " (सरे ११२४२). " येथे सकारांत वहमा पडला कीं ... भाऊ साहेब यांचें त्याचें सूत्र एकविचारें आहे " (सरे १११५७५६).

वहिमी संशयचोर; संशयास्पद. " वहिमी जाती मध्यवर्तीत ठेवणें धोब्याचें असतें " (गांवगाडा ४).

वहीम (पु०) [अ० वहूम] संशय; शड्का.

वाकई [फा० वाकिई] दुरुस्त; योग्य. " सकारांतूनही कुलाह-पोशांस तम्बी वाकई अमलांत येईल " (साने-पयाव ४६६).

वाकनीस; वाकेनीस (पु०) [फा० वाकिआ-नवीस] अरुबार्नवासि; वकायनिगार. " वाकेनीस " (राज-वाडे ६१५०९).

वाकब; वाकफ; वाकीफ [अ० वाकिफ] जाणता; हुशार; तज्ज्ञ; माहीत; ठाऊक. " मासे चालीस व कामास वाकब या मुलखांत जे साहेब लोक आहेत तेच

मजबर वहीम धरूं लागल्यास पुढें ना-वाकब सदांर येतील तेव्हां मुश्कल पडेल असें मनांत आणून मी लिहिलें आहे " (भाहसम १८३८ अहवाल ९).

" मुशीरुलमुस्कासारखा जवर्दस्त, त्याची अवस्था काय झाली हे वाकफ " (राजवाडे ५११६८).

वाकफीयत (स्त्री०) [अ० वाकिफीयत] माहिती. " पागेचे कामांत महमद अजीम्सा यांचीच वकफीयत चाह्गली " (राजवाडे ७१५६).

वाकब्गार जाणता; हुशार. " वाकफगार " (सरे ११३९९).

वाकब्गारी (स्त्री०) माहीतगारी; हुशारी. " तुम्हांस वाकफगारी आहे " (राज-वाडे १२१६१).

वाका (पु०) [अ० वाकिआ] वर्तमान; हकीगत; मृत्यू. " ते समर्थी वाकू निसांनीं महाराज बोलिले प्रमाणें वाकाही लिहिला " (चित्रगुप्त १३७). " मातुशी हेदराबादेत बे-भाराम होती तिचा वाका जाल्याचें वर्तमान आलें " (राजवाडे ७१८३).

वाका फौत (स्त्री०) मरण. " २५ जिल्कादीं पादशाची वाका-फौत जाली " (राजवाडे १११५५).

वाकीफ जाणता; वाकफ; माकूल; माहीत " सदहू मज्जुराचे राजश्री रामचन्द्रपन् वाकीफ आहेत " (साने-पयाव ३३४) " आपाजी मनुष्य काम-चड्ण, मोग लाईत वाकीफ आहे " (राजवाडे ८२१४). " स्वभाव स्वामीस वाकीफ आहे " (राजवाडे १११३१).

वाखा (पु०) [अ० वाकिआ] अंनघ घोर सड्कर; युद्ध; संहार; मंहामार

“ वेलोलसानाचा थोर वासा केला ” (सभासद २९.) “ धन्याचा हात पावेना असें झालें तरी परिच्छिन्न मामलेदारादि लोकां वासा होऊन मरावें ” (मराआ ३१).

वा-गुजास्त (स्त्री०) [८ फा० वा-गुजास्तन्] सोंपवणूक. “ ठाणीं वा-गुजास्त करावीं म्हणून असदअल्ली-सानाचीं पत्रें येतात ” (राजवाडे ५। १३२). “ कितेक गांव आपले तस-रुफांत आहेत ते इकडील अमिलाकडे वा-गुजास्त करावयाची ताकीद यावी ” (राजवाडे ७।९६).

वाज्-पूस; वाज्पुशी (स्त्री०) [फा० वासपुस] चौकशी; विचारणा. “ साव-कार येथें कोण आहेत म्हणून वाज्-पूस करावयास लागले ” (सरे ८। ३९७४.) “ त्यांची यांची गांठ पड-ल्यावर स्वारींनीं वाद्-पुसी केली, तेव्हां जाव्तालान्त अन्तर पडलें ” (सरे १। २२८).

वाज्बुल्ल-अर्ज (स्त्री०) [अ० वाजिब-लअर्ज] लेखी आज्ञा. “ वाज्बुल्लअर्ज पातशाहापासून दस्तत करून मागितली ” (दिमरा १।८६).

वाजवी; वाजीब [अ० वाजिब्] न्याय्य; रास्त; मुनासब. “ तें कारणें वाजीब व ला-जीम आहे ” (राजवाडे १०।२८०).

वाजे; वाजेह [अ० वासिह] स्पष्ट; विशद. “ बाजे मरातय रुणराव यास कळमी क्रेले त्यावरून वाजे होईल ” (राजवाडे १०।१६७). “ व सदाकत्-दस्तगाह मज्कूर लिहिताल त्यावरून वाजेह होईल ” (साने-पयाव ४६७).

वाद्गार; वाद्गारी [फा० याद्गार] स्मारक; स्मृतिवश “ जो. उपकार आपण करितील तें आपलें नांव राहिल वाद्गारी ” (राजवाडे ६।६०२).

वा-पस [फा० वापस्] परत. “ अम्मल मुम्बईकरांनीं कौल्करारासेरीज कळजा केला तो वापस करवितों ” (सरे ७।३ ५७२). “ नारोपन्त यास वापस साहेबां-जवळ पाठाविलें असे ” (सरे १२।६८१५).

वायदा; वाईदा (पु०) [अ० वअदा] वचन; मुदतीचा ठराव. “ सोळा दिवसांचा वाईदा करून गेले आहेत ” (सरे ४। १८३१). “ कदाचित् फौज दूर न जाहली तरी वाईदा होतांच श्रीमन्तांसी आम्ही गांठ घालावी ” (सरे ५।२६ १०).

वायदे-बन्दी (स्त्री०) मुदत-शिर फेडीचा ठराव. “ याशी वायदेबन्दी मार्गेश्वर असेर ५०० रुपये, पौब असेर ५०१ ” (वाड-बाबा २।५).

वार्यांब [फा० वार्याब्] प्रवेशाची पर्वानगी मिळालेला.

वार्याबी (स्त्री०) [फा० वार्याबी] भेटीची पर्वानगी; राबता. “ तो दिवस रात्र दौलाची प्रकृत अस्वस्थ; कोणाची वार्याबी नाही ” (राजवाडे ७।१११).

वारद्; वारीद् [अ० वारिद्] प्रविष्ट; दाखल; प्राप्त. “ सैरीयत सत-सल्लिता वारीद् होत नाही ” (राजवाडे ३।९०). “ तेव्हां एका दौलतीवर काहींएक विचार येऊन वारद् जाला तर त्याचे परिहाराची तद्बीर दुतफांचे विचारें होत आली ” (राजवाडे ५।८५). “ नाना-प्रकारचे अन्देशे येऊन वारद् होतात ” (राजवाडे ७।१८६). “ जयमूर्खा-

ल्याचें पारिपत्य करावें तों शिरावर बर-
सात वारद झाली ” (होकें १२).

वारस; वारीस (पु०) [अ० वारिस्]
वडिलोपार्जित सम्पत्तीचा हक्कदार;
मालक; वाली; कैवारी. “ पाटील बाबा
जमिनीचा वारस होळें पाहतो ” (जोरा
११७). “ गरीब-गुरवांचा वारस ईश्वर
आहे ” (चिरा ४७).

वारसा; वार्सा (पु०) [अ० वर्सा]
वंशपरम्परागत आलेली सम्पत्ती; अशा
सम्पत्तीवरील हक्क; मालकी.
“ मामलत देत असतां जमिनीचा
वार्सा कळें लागले ” (जोरा १३०).

वारिस्-दार (पु०) हक्कदार; वारस.
“ या नूतन हक्कास वरकड तुमचे
वारीस्दारांस समर्थ नाही ” (राजवाडे
१७४३). “ या दौलतींत आमचे
कांहीं नाही! हेच वारीस्दार! ” (मदचा
११८४).

वाला-कदर [फा० वाला-कदर] उच्च
पदवीचा (राजवाडे १५१७१).

वाला-जाह [फा० वाला-जाह] उच्च
पदवीचा (राजवाडे १५१३३).

वाला-जाही (स्त्री०) थोर-कीर्ती;
प्रसिद्धी. “ जिकडे इन्साफ तिकडे फत्ते,
हे वालाजाही झाली व जहुरात आलें ”
(सरे ७१३७२).

वाला-मनाकब [फा० वाला-मनाकिब्]
थोर-गुणांचा (राजवाडे ३१४५१).

वाला-शान [फा० वाला-शान्] वाला-
जाह.

वाली (पु०) [अ० वाली] धनी; कैवारी;
रक्षणकर्ता. “ ही लूट नौतिची लाली, तूं
माझा वाली, इश्काची शिपायावाणी
ब्राम्हणलिस डाली ” (होनाजीबाळ ९४).

वास्त-पुस्त (स्त्री०) बाजपूत; चौकरी.
वास्ता (पु०) [अ० वासिता] मन्वस्थी.

“ तुमचे वास्ता दुम्यान आहे याम
करितां तहमूल जाला, नाही तरी बाचा
तदारूक करणें लाजम आहे ” (राज-
वाडे २२१६१)

वास्ते [अ० वासिता] साठी. “ कित्येक
पोशीश मरलतीच्या मजमुबावास्ते अजम
राघो विठ्ठल यांस फिरस्ताद केले असत ”
(साने-पयाब ३८७).

वासलात (स्त्री०) [अ० वासिलात् ±
एका बाबीखालीं आलेल्या सर्व रक-
मांची जमा] हिशेब; निकाल. “ तहा
पासोन वासलातीचा ऐवजही मापारा
देविला ” (राजवाडे ७ सलप ११५).

वाहदीयत (स्त्री०) [अ० वाहिदीयत्]
ऐक्य; स्नेह. “ दोही दौलतीची असी
वाहदीयत ” (राजवाडे ७१५२).

वाह! वाह! [फा० वाह्] ओहो!

वाहवा (स्त्री०) [फा० वाह्वाह्] शाबा-
सकी; स्तुती; शाबास!

वाही [अ० वाही] स्रोतें; निष्प्रमाण.
“ सदाशिव रड्डी अलाहिदा राहिल्याचें
तहकीक किंवा वाही वर्तमान हें सचित
समजल्यावर मागाहून विनगती लिहि-
ण्यांत येईल ” (राजवाडे ५११९९).

विजार (स्त्री०) [अ० इझार्] पाषाणमा.

विदा (स्त्री०) [अ० विदाअ] पाठवणूक.
“ त्यांची विदा मुहूर्तेकरून वाहेर केली ”
(राजवाडे १०१४२२).

विमा (पु०) [फा० बीमा] ठराविक
मुदतींत जिवास अगर मालास अपाय
झाल्यास भरपाईबद्दल निश्चित रक्कम
मिळणुमासाठीं हसेबन्दीनें पैसे भरण्याची
व्यवस्था.

विराहवत; इराकत (स्त्री०) [अ० इरा-
कत्] लघ्वी.

विलायत; विलायती (स्त्री०) [अ०
विलायत्] प्रान्त; परदेश; इङ्ग्लण्ड;
युरोप. " शहाजी महाराज...चित्रदु-
र्गांत विलायतीमध्ये...मृत्यू पावले "
(सभासद् ५२). " विलायती सराय
पडली होती, त्यास रयतेस धीर भरवसा
देऊन वसाहत केली आहे " (वाड-
सनदा १७२).

विलायती परदेशी; विचित्र.

वैराण [फा० वैरान्] उध्वस्त; पडीत;
ओसाड.

वैराणी (स्त्री०) [फा० वैरानी] गैर-
आबादी; नासाडी, ओसाडी. " त्या
मुलखाची दशा आबादी-वैराणीची
काय पहावी " ? (ऐटि ५११).

श

शक (पु०) [अ० शक्] शड्डका
(इम १९८).

शक-अन्देशा (पु०) संशय; भय.
" क्रोणेविशीं शक-अन्देशा न धरणें "
(राजवाडे १५१६२).

शक-शुभ (पु०) [अ० शुभ्] शड्डका;
संशय. " शक-शुभ दिलांत न आणितां
करार-बमोजीब सातर्सां सजा करावी "
(साने-पयाव ४६६).

शक्-दील साशङ्कचित्त. " रयत शक्दील
होऊन तजाबजा जाली आहे " (पार-
नीस-बच २७).

शकल; शकल (स्त्री०) [अ० शकल्]
घोजना; व्यवस्था; स्थिती; प्रकार.
" बन्दोयस्ताची शकल आणि

तद्बीर नेक असेल ती करावी "
(राजवाडे ५१८०). " इकडूनही हे
शकल जलद नमूदांत यावी म्हणोन
पत्रें जातात " (साने-पयाव २७७).
" गांधची हे शकल ! व करोडचे दर्मा-
ईचाही कांहीं ठीक नाही " (राजवाडे
६१५९२).

शकस; शखस (पु०) [अ० शख्]
माणूस. " कदाचित् शास्त्रमार्गाप्रमाणें
एकादी सर्ती गेली आणि पुन्हां अर्मी-
तून बाहेर निघाली तर तिला जो
कोणी जबरदस्ती करून आत टाकील
किंवा तोडून टाकील त्या शकसास
आम्ही खुनी असा जाणून त्याचें
परिपत्य मुनासब आहे त्याप्रमाणें
केलें जाईल " (ऐटि २१३५). " तर्कन
दोस्तीची तरकी व्हावी, याजकरितां
एक मातबर शकस रवाना करितों "
(सरे ७१३५६९).

शकी [अ० शकी] दुर्दैवी. " लढाई होऊन
बाराभाई यांची फौज गारत होऊन
पाण्डुरङ्ग शकी वगैरे ना-सर्दार पाडाव
आलेला मज्कूर आपणासही मालूम
जहाला असेल " (साने-पयाव ३८५).

शक्कर-पाळा (पु०) [फा० शक्पारा]
एक गूळ, तूप, कणकीचा तळीव पदार्थ.

शदत (पु०) [अ० शिद्दत्] सक्ती; जौर.
" बिल्कैल या मुलकांत बारिशेचा शदत
फार आहे " (राजवाडे १०१८२).

शब्खून (पु०) [फा० शब्खून] रात-
छापा. " सकारच्या फौजांवर शब्खून
घालावा हा इरादा इद्दयजांनीं करून
रात्रौ पोस्त सरन्जामानसी चालून आले "
(राजवाडे १९१८०). " रात्रौ त्या
पलटणांनीं दुसरे मार्गें येऊन शब्खून

घातला " (राजवाडे १९१५)
 " शब्दयुनास फिरङ्गी हुशार " (सरे
 ८१३५६). " इसामिया याजवर'
 शब्दयुन पडल्याचें वर्तमान उठलें होतें "
 (राजवाडे ५१९३).

शर्त (स्त्री०) [अ० शर्त्] अट; नियम;
 पैज; कर्तव्यता; कसोशी; पराकाष्ठा.
 " आईसाहेबांस शपथ दिली ती शर्त
 करणें ती केली " (मराचिथोशा २६).
 " किल्याचे लोक मुरारबाजी पडला
 म्हणोन गणना न करितां शर्तीनें भाण्डूं
 लागले " (सभासद् ३४). " गोविन्द
 महादेव याणें ब्राह्मण होऊन शिपाई
 पणाची शर्ती केली " (वाड-सनदा
 २०१). " श्रीमन्तांचे बुद्धीची शर्त
 आहे " (सरे ९१४८४४).

शर्त-नामा (पु०) [फा० शर्त्नामा]
 तह; कराइनामा (इम १०).

शर्त-बे-शर्त शर्तीनें. " फिरून चालून
 येण्याची उमेद धरावी तों सदाशिव-
 पन्तांनीं कुतर्-तोड करून सर्व शत्रूस
 आपल्या लष्करांत शर्तबेशर्त करून
 दामटून घातले " (पाथ २५).

शर्त-मर्दी (स्त्री०) शौर्य-पराकाष्ठा.
 " सेवा शर्त-मर्दीनें केली " (सरे ४
 १८०८).

शर्थ (स्त्री०) शर्त; कमाल; पराकाष्ठा; इट.
 शर्बत्-खोरी (स्त्री०) वाड्निश्रयाचा
 फलाहार. " सैफमुलूक यांची कन्या
 साहेब-जादे यांस देण्याचा निश्रय
 होऊन ... शर्बत्-खोरी जाली "
 (राजवाडे ७१४८).

शर्मिन्दगी (स्त्री०) [फा० शर्मिन्दगी]
 लज; लजलीपणा. " इल्लीचे शिक-

स्तेची गैरत आणि शर्मिन्दगी नवाबास
 फार जाली आहे " (राजवाडे ५११९).
 शर्मिन्दा [फा० शर्मिन्दा] लज्जान्वित;
 ओशाळा. " चाकरी करून शर्मिन्दे
 व्हावे यांत काहीं लौकीक नाही " (सरे
 ४१८२१).

शर्यत (स्त्री०) [अ० शर्त] पैज; शर्थ;
 चुरशीची दौड. " शर्यतीनें लोक भाण्डूं
 लागले ". (मद्रु ११४७).

शर्यत (स्त्री०) [अ० शरीअत्] इस्लाम
 धर्मशास्त्र.

शर्यत्-पन्हा इस्लामधर्मशास्त्रज्ञ. " शर्य-
 त्पन्हा काजी मुहमद " (राजवाडे १८१
 ५६).

शरा (पु०) [अ० शर्अ] इस्लामधर्म-
 शास्त्र; शास्त्रनिर्णय. " दावे तेथील शरा
 -अन्वये फैसले करित जाणें " (वाड-
 सनदा ७६). " कागद-शराचा करून
 दिला " (वाड-शाब्द १८३).

शराकत (स्त्री०) [अ० शिराकत्]
 दोस्ती; सामलात (राजवाडे ५११९).
 शराकत-दार (पु०) वाटेकरी. " दुसरे
 कोणास त्याचा हिस्सेदार व शराकतदार
 न जाणावा " (वाड-सनदा ७५).

शराब (स्त्री०) [अ० शराब्] मद्य;
 दारू.

शराबी [फा० शराबी] मद्यपी.

शरीक (पु०) [अ० शरीक्] वाटेकरी;
 पातीदार; साथीदार; दोस्त. " ज्या
 अर्थी शिन्दे होऊन श्रीमन्तांचे शरीक
 होऊन आम्हासी बद्दलून गोष्ट
 साहूगतील तेव्हां छावणी पडली तरी
 करून फडशा करणें प्राप्त आहे "
 (सरे ५१२१८५). " तेव्हां एवढे
 मसखतीस शरीक होऊन तोण्ड पहात

बसावें, कजिया काडाबा यांत फल काय ? ” (खरे ८१३१८). “ तेव्हां जिवाभर्ती शरीक आहों ” (राजवाडे ८१३६८).

शरीर्यत-पुन्हा शरीर्यतपन्हा; इस्लाम धर्म-शास्त्रज्ञ. “ शरीर्यतपन्हा महम्मद हैदर ” काजी (वाड-सनदा ७२).

शशोपञ्ज (पु०) [फा० शशोपञ्ज] सङ्कट; अडचण. “ राजाजीही शशो-पञ्जांत आहेत ” (राजवाडे ५११००).

शह (पु०) [फा० शह=राजा] बुद्धि-बळाच्या डावांत केलेली राजाची अड-वणूक व हुसकावणी; धाक; दरारा. “ जें कर्तव्य तें सलाबतीनें मातबरीनें आपली इभरत शह यांजवरी पडोन नक्श होय तें करावें ” (खरे ११२४०).

शहर (न०) [फा० शहर] नगर. “ गांवाची हुन्नरी व व्यापारी वस्ती उगली आणि काळीपेक्षा पाण्डरी बळावली की त्या गांवाची शहरांत गणना होऊं लागते ” (गांवगाडा २).

शहद-पन्हा (पु०) [फा० शहद-पनाह] तटबन्दी; कोट.

शहा (पु०) [फा० शाह] राजा; अधि-राज.

शहा [फा० सियाह] रुष्ण. शहा-काळें=काळें कुट्ट.

शहाब् शहा (पु०) [फा० शहम्शह] राजाधिराज. “ तुम्हास किताब मोठा शहानशहा पादशहा जहाला असता ” (मरद १११११).

शहाजखण पुद्द-तन्नाद्; एक पदवी.

शहाजुर्णे, श्यादानें (न० अनेक व०). [फा० शाह्याना] मङ्गल-वायें.

“ श्यादानें वाजवून द्वाही फिरविली ” (राजवाडे ६१५९).

शहाजादकी (स्त्री०) [फा० शाहजादगी] राजपुत्रपणा. “ ज्यादिवशीं पातशाहास शहाजादकी सुटून पातशाही जाली ” (ऐटि ५१).

शहाजादा (पु०) [फा० शाहजादा] राजपुत्र.

शहाजादी (स्त्री०) राजकन्या. “ चान्द-बीबी नामें शहाजादी हिनें कमबन्दी करून दिल्लीचे फौजेसी लढाई बारा वर्षे केली ” (इस १ चान्दबिबी १०).

शहा-नामा (पु०) [फा० शाहनामा] किर्दोसीनें फार्शी भाषेंत लिहिलेला जुन्या राजावलीवर काव्यग्रन्थ.

शहामत (स्त्री०) [फा० शहामत्] धैर्य; विशाद.

शहारत (स्त्री०) [फा० शुहरत्] प्रसिद्धी; आवई. “ तेव्हां पासून कलम्जारीची शहारत पडून स्वारांच्या चुड्गी येऊं लागल्या ” (हौके ७८).

शहारा; शारा (पु०) [अ० शअद्] रोम. “ तया प्रस्तावाच्या अद्गीं शारे भरे सुमनाचे ” (मुक्तेश्वररम्भाशुक संवाद ४४०).

शाई (स्त्री०) [फा० सियाही] लिहिण्या-साठी तयार केलेला काळा अगर कोण-त्याही रङ्गाचा द्रव.

शाई-शिरि (स्त्री०) शिन्याची शाई (राजवाडे ८१२१).

शाही; शाई (स्त्री०) [फा० शाही] राज्य; अम्मल; पद्दत.

शाक-बे-शाक; शक-बे-शाक (पु०) शङ्का-कुशडका; ऊहापोह; चर्चा. “ ते चाद तुम्हाकडे येणार; त्याजवर

शाक-बे-शाक होय नव्हे होऊन सलाह जाणार ” (राजवाडे ७।८२).

शागीर्द (पु०) [फा० शागीर्द] शिष्य; सेवक; देवपुजेचें साहित्यकरणें, धोतरें धुणें, पाणी भरणें वगैरे कामें करणारा माहण.

शागीर्द-पेशा (पु०) नौकर चाकर.

शागीर्दी (स्त्री०) [फा० शागीर्दी] सेवा. “ सखारामपन्त बोलिले होते की विठ्ठल सुन्दर याची शागीर्दी करीन परन्तु आपले मनोरथ सिद्धीस नेईन ” (खरे १।३९५).

शाद् [फा० शाद्] आनन्दित. “ हमेशा खैर्-आफियतचें खत पाठवून दील शाद् करीत जावा ” (राजवाडे १९।९५).

शादमानी (स्त्री०) [फा० शादमानी] आनन्द; सुशाली; कुशल.

शादियानें; शहाजुणें [फा० शायाना] मड्गल वायें. “शादियाने वाजवावयाची पर्वानगी जाली ” (दिमरा २।९५).

शादी (स्त्री०) [फा० शादी] लग्न समारम्भ; विवाह; निका.

शान (स्त्री०) [अ० शान्] प्रतिष्ठा; डौल. “ त्यांत मज्जा नाही व मैत्रीची शान रहात नाही ” (राजवाडे ३।३७२). “ शान कशी दिसते ? सराच कार्भार असल्यास इत्मा लपणार नाही ” (खरे ९।५७६६). “ सारी शान केवळ लहरी ” (प्रभाकर).

शान्-शौकत (स्त्री०) शान-शोक (पु०) [फा० शान्-उ-शौकत्] प्रतिष्ठा; थोरवी; डामडौल; भपका. “ राज्यावर कायम करून शान-शोकती करितां

वसुली बारा लक्ष रुपये आकाराचा मुलूख नेमून देऊन ” (मदर १।१५५५).

शाबान (पु०) [अ० शअबान] अरबी वर्षाचा आठवा महिना.

शाबास [फा० शाबाश् < फा० शाद्-बाश्] सुखी रहा ! वाहवा ! धन्य ! (स्त्री०) धन्यता. “ शाबास तुमचे खान्दानाची असे ” (राजवाडे १२।१२३). “ कांहीं शाक-भाजी मागतां ते देतां तुम्ही कष्टी होतां; शाबास तुम्हा धीर ! ” (पारसनीस-बप ३०२).

शाबाशी; शाबासकी (स्त्री०) [फा० शाबाशी] धन्यवाद. “ तेव्हां शाम-सिद्दू गानें शाबासी दिली ” (जोरा ८५).

शाबिती (स्त्री०) सिद्धता; प्रस्थापन.

शाबीत [अ० साबित्] सिद्ध; प्रस्थापित.

शाबुती (स्त्री०) सुरक्षितपणा; सलामत; अढळपणा. “ चिरजीव शाबुतीनें आला हाच लाभ जाणोन ” (खरे १।१६६६). “ नियत-शाबुदी ” “=सद्बुद्धीचा अढळपणा (होकें १३).

शाबूत [अ० सुबूत्] दुरुस्त; व्यवस्थित; प्रस्थापित. “ याजकडे तीन खून शाबूत जाहले ” (वाड-बाबा २।५५).

शामत (स्त्री०) शहामत पहा.

शामदान (न०) [फा० शमादान्] मेणबत्तीची टाणवी.

शामियाना (पु०) [फा० शाम्यान] मोठा डेरा.

शामील; सामील [अ० शामील] समाविष्ट. “ ज्याणीं बल्वा केला, त्यांत शामील जाले असतील त्यांचेहि पारिपत्य कारणें ” (राजवाडे ७।११).

शायद [फा० शायद्] कदाचित्.
“ शायद गरज्गो मनुष्याचे साङ्ग-
ण्यावर शुबाह व वस्वास राजे साहे-
बाचे अन्तःकरणांत प्राप्त होईल ” (राज-
वाडे १०।२५१).

शायस्ता [फा० शाहस्ता] योग्य. “ जमि-
यत शायस्ता पैदा करून ” (राज-
वाडे १७।१६).

शाल (स्त्री०) [फा० शाल्] उज्वळी
लोकरी वस्त्र.

शास्त (स्त्री०) [अ० सियासत्] शिक्षा;
दण्ड. “ साहेब जे शास्त अथवा
गुन्हेगारी घेतील ते आपण कचूल
असे ” (राजवाडे १६।४७).
“ शास्ताखानास शास्त केली ” (समा-
सद २९). “ कोणी चोरून ठेविली
आणि सर्कारास दाखल जाली नाही
असें जाल्यास त्या असामीस शास्त
करावी, गडूदण मारावी ” (मद्रु १।३९).

शाह-गोश; शाहगोज (पु०) [फा०
सियाहू गोश] रानमान्जर; एक पारधी
जनावर.

शाहदी (स्त्री०) [फा० शाहिदी]
साक्ष. “ कोणी जमीनदार महादजी
देस्मुख मसूरकर याची शाहदी याल
म्हणजे मारिले जाल ” (राजवाडे
१५।४).

शाहिदी-नामा (पु०) साक्षी पत्र (वाड-
समा ३।६९).

शाहिरी (स्त्री०) [फा० शाहरी] कवित्व,
कवि-सम्बन्धी.

शाही (स्त्री०) [फा० शाही] राज्य.
“ सारे शाहीत अस्कारियाचा ”
(चित्रगुप्त २००).

शाहीद (पु०) [अ० शाहिद्] साक्षा-
दार; साक्षी. “ आम्ही ईश्वरास शाहीद
ठेऊन कर्तव्यार्थ तो करितों ” (राज-
वाडे ६।६१९).

शाहीर (पु०) [अ० शाह्र] कवी;
पोवाडा-लावणीचा कवी.

शिक्का; सिक्का (पु०) [फा० सिक्का]
मुद्रा; छाप; ठसा. “ बादशाहाची
चाल अशी आहे की ... शिकव्यांत
नांव भरावयाचें तें आपले नांवाचीं
अक्षरें ज्या आयतेंत (= कुराण-वच-
नांत) किंवा हदीसांत (= पैगम्बर-
वचनांत) निघतील ते हदीस किंवा
आयतें त्या शिकव्यांत भरावी म्हणजे
तो शिकका आपले नांवाचा जाहला ”
(वाड-सनदा २३).

शिकके-कटयार (स्त्री०) अधिकार
चिन्ह.

शिके-नसि (पु०) मुद्राधिकारी.

शिकची; शिककेची (पु०) शिकका
लावणारा (भाइसम-ससवृ ८५).

शिकवा (पु०) [अ० शक्वा] तक्रार;
कागाली. “ न जाणों, पूर्वी खोजीम
कुली खानाहीं गिल्लाशिकवाही आमचा
काय लिहिला असेल ! ” राजवाडे
६।६०२).

शिकन्दर [फा० सिकन्दर्] ग्रीक जग-
ज्जेला अलेक्झाण्डर; महाबलाढ्य व
पराक्रमी. शिकन्दर ताले = शिकन्दरा
प्रमाणें उच्चैचे ग्रह.

शिकन्दराची दिवाल (स्त्री०) याजूज
व माजूज नांवाच्या रानटी लोकांपासून
संरक्षण व्हावें म्हणून शिकन्दरानें एक
अत्यन्त भक्कम व बेलाग अशी भिन्त

बाम्धली अशी दन्त कथा आहे. हीच ता चिनी भिन्त तर नव्हे ! कारण शिक-न्द्रानें चीनवर स्वारी केल्याच्या कथा आहेत. “ व जेह्ही (नवाबाचा) कायम राहिल जैशी शिकन्द्राची दिवाळ ” (सरे ८७७).

शिकम (न०) [फा० शिकम्] पोट. “ चुनाचे भोंसले स्वराज्याचे शिकमांत तेव्हां मिलाफी सलूख करून घेतांल हें कथासांत येत नाहीं ” (साने-पयाव ४७७) “ फुल्चरीचे मकान फरासिसांचे शिकमांत आहे तें घेऊन बन्दोबस्त करावा ” (राजवाडे ७ सलप १३०).
शिकल (स्त्री०) [अ० सैकल्] चकाकी; जिल्हई; पाणी; अबू. “ जुडूग लागला न लागला हें पाहून, बरचेवर शिकल करवून ” (भोक् ११). “ पूर्व क्रमास शिकल राहिल ” (होकै ७३).

शिकल्यार (पु०) [फा० सैकल्यार] हत्यारें साकसूफ करून पाणी देणारा (भोक् ४०). “ शिकल्यार ” (खस्वाब ४).
शिककल (स्त्री०) [अ० शकल्] सूरत; तोण्ड; बिशाद; हिकमत.

शिकस्त (स्त्री०) [अ० कस्त अ० कस्द्] पराकाष्ठा.

शिकस्त (स्त्री०) [फा० शिकस्त] पराभव; मोड; पराभूत; भ्रम. “ मीर-फैजलास त्याणीं शिकस्त दिल्ली ” (सरे ७८५). “ इडूग्रजांस ऐसी शिकस्ती कोणी दिली नव्हती ” (राजवाडे १०१३९). “ राजश्री सुभेदारांकडील लोकाची शिकस्त जाली ” (दिमरा २१६५). “ परन्तु “सिवाड” जाया न जाहली व शिकस्तही न जाहली ” (वाड-बाबा २१४४). “सकारचे कार्सा-

न्यांतील थोरल्या तोफांची मारमिरी आज रात्रो सुळ करून दिवाळ शिकस्त जाल्यावर उपरान्तिक हल्ल्याचा वेत ठरेल ” (सरे १२६२९०).

शिकार (स्त्री०) [फा० शिकार] सावज; मृगया.

शिकार-खाना (पु०) पारधी पशुप-क्ष्यांचा सडूपह; तो ठेवण्याची जागा.

शिकार-गाह (पु०) [फा० शिकार्गाह] शिकाराची जागा; शिकार. “ कमठाणें येथें शिकार्गाहाकरितां नवाब जाऊन राहणार ” (राजवाडे ७८५).

शिकारी [फा० शिकारी] मृगयेसम्बन्धी; (पु०) पारधी.

शिगूफ (स्त्री०) शिगूफा (पु०) [फा० शिगाफ] फूट, बसेडा; मशेला. “ दर्म्यान असे सिगूफेमुळें मोठे मसलतीत कमती येने ” (राजवाडे १०१९५). “ तों दर्म्यान अलीजाह यांचा शिगूफा सडा झाला ” (राजवाडे ५१२९). “ याच तऱ्हेने सकारांतही राजकारणांची शककल करून आं मेहेयांस कलमी करून सिगूफे बपां करितील ” (साने-पयाव ४६६).

शिज्दा; सिज्दा (पु०) [अ० सिज्दा] जमीनीवर डोकें टेंकून वन्दन.

शिताब; शिताबी; शिताफी (स्त्री०) [फा० शिताब्] त्वरा; चपळई; कौशल्य; हिकमत; हिकमतीनें (सभासद् १७,५७). “ दिरिङ्ग एक क्षणाचा न करणें बहुत शिताफीनें जाणें ” (भा-ऐपयाव १०४). “ म्ही देखत आझा-पत्र जेथें असाल तेथून कूच करून शिताफीनें जाऊन मशानिल्लेस सामील होणें ” (राजवाडे ६१२९९).

शिक्षा; सिन्हा [अ० सिन्हा] सहा.
 शिक्षण; सिन्हा [अ० सिन्हा] साठ.
 शिनाजोरी; सिनाजोरी (स्त्री०) [फा० सीना-जोरी] धैर्य; सामर्थ्य.
 शिपर; सिपर (स्त्री०) [फा० सिपर] बाल.
 शिपाई (पु०) [फा० सिपाही] सैनिक; चाकर; पट्टेवाला.
 शिपाईगिरी; शिपायगिरी (स्त्री०) [फा० सिपाहगरी] क्षात्रधर्म; शौर्य; मर्दु-मकी; बे-हिकमती मर्दुमी. “ केवळ शिपाईगिरीच करीत नाही; हिकमतीनेच लढाई करू ” (ऐति २।२६). “ दत्त-बांचा स्वभाव शिपायगिरीचा आहे या-स्वरामें करून असमर्थी अस्थानी निक-डीस प्रवर्ततील ” (साने-पयाव ३२२). “ शिपाईगिरीची व मन्सुबेबाजपणाची शर्त करून यशास पात्र व्हावें ऐसेच आहां ” (साने-पयाव ३३३).
 शिपाई-बाणा (पु०) लश्करी-बाणा.
 शिफला; सिफला [अ० सिफला] नीच.
 शिफारशी शिफारस-वजा; शिफारशीमुळें वर चढलेला.
 शिफारस; सिफारस (स्त्री०) [फा० सिफारिश] प्रशंसा; तारीफ; वशिला; तारीफ-पत्र. “ स्वामीकडील सिफारस आणून कार्य करून घ्यावें ” (राजवाडे १२।१०). “ तेधवां पादशाहापाशीं बहुत शिफारस चन्द्ररायाची जाहली की बडे मर्द आदमी आहेत आणि जोरावर ” (ऐस्कुले २३).
 शिबन्दी; सिबन्दी (स्त्री०) [फा० सिद्-बन्दी] वसुलीच्या कामासाठी ठेविलेली फौज.

शिया एका मुसलमानी धर्मपन्थाचें नांव. सुन्नी पहा.
 शिर्का; सिर्का (पु०) [फा० सिर्का] आम्लासव.
 शिर्श्मा (पु०) [फा० सर्श्मा] झरा; प्रियजन.
 शिर्जोर [फा० सर्जोर] उन्मत्त; बण्ड-सोर.
 शिर्ताज (पु०) एक मस्तकी बान्धण्याचा अलङ्कार; मुगुटमणी.
 शिर्दीदे [फा० सर्-इ-दीदा] डोळ्यावर; मस्तकी (राजवाडे ८।६).
 शिर्पाव (पु०) [फा० सरोपा] पायघोळ अङ्गारखा; बहुमानाचा पोशाख. “ जवा-हीर, सरोपाव वगैरे जिन्साना पाठ-विला ” (जोरा ८).
 शिर्पेच (पु०) [फा० सर्पेच] पागो-ट्याला पुढच्या बाजूस बान्धण्याचा एक अलङ्कार.
 शिर्बन्द; शिर्बस्ता (पु०) [फा० सर्वन्द] पागोटें.
 शिरस्ता (पु०) [फा० सरिस्ता] वहिवाट; नियम; दण्डक.
 शिरस्तेदार (पु०) सर्कार्कून.
 शिरा [फा० सिरह] उत्तम. “ शिरा दाख चाङ्गली ” (साने-पयाव २८५). “ दिवटे ... शिरा असतील त्याजकडून ” (साने-पयाव २८७). “ बेतनुद असतां काम शिरा जालें ” (खरे ९। ४६७२).
 शिलक (स्त्री०) [अ० शल्क] सर्वस्ती; फेर. “ त्यावेळेस इकडून दोन शिलका म्हणजे फेरा एका क्षणांत केल्या ”

(राजवाडे ३१९१). “ तोफ्साभ्याला शिल्लक दिली ” (साने-पयाव ५४).
शिल्लक (स्त्री०) [अ० सल्ल् महिना अखेर; फा० सिल्ल्-बन्दी मासिक आढावा] बाकी

शिल्लकी उर्वरित.

शिल्लगावणें [८ अ० शल्ल्] पेटवणें; बत्ती देणें.

शिल्लिशाला; सिल्लिसला; (पु०) [अ० सिल्लिसला] सांसळी; सूत्र; सम्बन्ध; परम्परा; ऋणा नुबन्ध; युद्धसूत्र; क फला. “ मोहयतजड्ग याजकडे वर्तमान कळ-विण्याचा शिल्लिशाला जारी असावा ” (सरे ८१४३५०). “ चहुंकडे शिल्लिशाला; न्यापक्षीं कांहीं सामान जवळ पाहिजे ” (सरे ११५७७७). “ लहान थोर मिळून साठ शिल्लिशाला आमाराचा फिरता ठेविला ” (साने-पयाव ८७).

शिल्लेखाना (पु०) [फा० सिल्लेखाना] शस्त्रागार.

शिल्ले-जोर (पु०) शस्त्रसामाथ्य. “ दत्ताजी शिन्दे यांणी शिल्लेजोरानिशीं मावाडी मार्गे सारोन गावांत घातले ” (भाव १६).

शिल्ले-टोप (पु०) जिरे-टोप.

शिल्लेदार (पु०) [फा० सिल्लेदार] हत्यारी; स्वतःच्या घोडा ठेऊन सर्कारी लश्करी नौकरी करणारा राऊत. “ आतां नित्य उठोन कर्जदारांचे पायां पडावें; शिल्लेदारांचे पायां पडतां पडतां कपाळ छिनत चाललें ” (पार-सनीस-त्रप ४१).

शिल्ले-पोस [फा० सिल्लेपोश] चिल्लवी; हत्यारचमद; कवच-युक. “ महागिरी शिल्लेपोस ” (वाड-समा २१९). “ शिल्ले पोस पल्लेणें लाषिती पठाण जरीचे सल्ले ” (प्रभाकर ४७).

शिवाय [अ० सिवाअ] वाहेर; बाह्य; खेरजि; वाचून; आणि वर. “ शिवाय पाटीलयावाचे पवानगी, इकडून तिकडे कोणी जाऊं पहात नाही ” (दिमरा १११९९). “ इड्येज शिवाय तोफा-ताहफ, सव्वीस लक्ष रुपये दसाल देत होते ” (दिमरा १११०४). “ देवाची जात मल्लहती-शिवाय आहे ” (राज-वाडे ५१३७). “ तुमच्या वचना शिवाय एकंदर नाही ” (साने-पयाव ४५५). “ आम्ही सर्वप्रकारें श्रीमन्तांचे मर्जीशिवाय ... नाहीत ” (राजवाडे १०१८३).

शिसा (पु०) [फा० शीशा] काचेची मांडी कुपी. “ गुलाब शिसे उत्तमसे तीन चार पाठविले तर बरें होतें ” (पारसनीस-त्रप २५३).

शिस्त [फा० शिस्त] निशाण; नेम; बन्दोबस्त; रीत; शिरस्ता. “ शिस्त धरून वनि करोल वधिनां हरणें ठिकाणीं अडसळती ” (प्रभाकर २३६).

शिस्त-वार पद्धत्शीर; नियमानुसार.

शील (स्त्री०) [अ० सिल्ल्] हत्यार; चिल्लत. “ शीलचा राऊत ” (इपु-स्त्रिगो १०)

शुक; शुकर (पु०) [अ० शुक्] आभार-प्रदर्शन. “ ईश्वरें पुनर्जन्म केला ज्याचा शुकर कोठवर करावा ! ” (राजवाडे ६६२१),

शुक्र-गुजार; शुक्र-गुजार [फा० शुक्र-गुसार] आभारी; कृतज्ञ.

शुक्र-गुजारी; शुक्र-गुजारी (स्त्री०) आभार प्रदर्शन; कृतज्ञता. “ बडे साहेबानें आमहांपासून नवी डाकेविसीं आपली शुक्र-गुजारी व येहसान्-मन्दीचें विनान्तिपत्र याजकरितांच लिहविलें ” (पदमव ९९).

शुका (पु०) [अ० शुक्का] राजा-ज्ञापत्रिका; फर्मान.

शुजाअत व शहामत-दस्तगाह शौर्य-धैर्य-निधी; एक पदवी (इम ६५.). शुदामद; सुदामत (स्त्री०) [फा० शुदामद्] वहिवाट. “ कानगोह याचे दसरीं शुदामद आहे ” (राजवाडे ६। ५५४).

शुबाह; शुभह (पु०) [अ० शुब्हा] सन्देह; वहीम; संशय. “ शायद गरज्जो मनुष्याचे साङ्गण्यावरून शुबाह व वस्वास राजेसाहेबांचे अन्तः करणांत प्राप्त होईल ” (राजवाडे १०। २५१). “ याच चालीनें तर्फेन दिलांत शुभह आणितील ” (साने-पयाव ४७८).

शुरका (अनेक व० शरीकचे). “ तीन शरिकापैकीं येकासी नमूद जाल्यास त्यानें दोन शुरकास इतला यावी ” (राजवाडे ७।८).

शुशुमार (पु०) [फा० सूस्मार] सुसर. “ शुशुमार घडियाळ मत्स्य मगर ” (मुकेश्वर-आदिपर्व २९।७७).

शोख (पु०) [अ० शौख] परिर; वृद्ध साधू. शोख-चिल्ली [चिल्ला पहा] तपस्वी; औलिया.

शेखी (स्त्री०) [फा० शेखी] प्रौढी; बढाई, ऐट.

शेखी-शोखी (स्त्री०) गर्वाची वागणूक. “ मिरजेस फौज गुन्तली यामुळें हेदर नाइकानें शेखी-शोखी केली आहे ” (सरे १।२३८).

शेत्-खाना (पु०) [फा० सिहहत्-खाना आरोग्य-गृह] शौचकूप.

शेम्ला (पु०) [फा० शम्ला] सम्ला पहा.

शेर (पु०) [फा० शेर्] बाघ; धाडशी व कर्तव्यगार माणूस; जबरदस्त. “ परन्तु ऐशा बसेडियानीं दुश्मन शेर होतेत ” (राजवाडे १२।८३).

शेर्-खोर पुण्ड; उन्मत्त (मराआ] १४). शेर्-पणा (पु०) ज़ोरावरी; सामर्थ्य (राजवाडे ८।४).

शेर्-बाजी; शेर्-बाजू (स्त्री०) सरशा; वर्चस्व. “ हे आपले ठार्यां आपली बहुत शेर-बाजी मानितात ” (जोरा ११५). “ सर्वावरी तुमची शेर्बाजू साली. ”

शेर-शिकार (स्त्री०) [फा० सेर्-ज-शिकार्] मर्दानी खेळ; सहल व मृगया करणें. “ नवाब वजीर लखनौस स्वस्थ शेर्-शिकार करून आहेत ” (दिमरा १।३१६).

शेहेर (न०) शहर. “ शेहेर सातारा मोडकळीस आला होता त्याची वसाहत केली ” (मद्रह १।१६४).

शोख; शौक (पु०) [अ० शौक] प्रेम; आवड; नाद. “ इतकें राजश्री बाबा-साहेबांचे शोखासाठीं येथें राहणें जालें ” (राजवाडे ६।५०३).

शोखीन; शौकी रङ्गेल; अभिरुचि-युक्त;
ललितकलांचा भोक्ता.

शोखी (स्त्री०) [फा० शोखी] ऐट;
जुलूम; अमर्यादा. “ शेंपन्नासानिशीं
वाढून यावें अशी शोखी त्याची होती
ती तूर्त मोडली ” (खरे ७१३५९९).
“ कर्नाटकांत फारच हैदर- नाइकानें
शोखी केली ” (खरे ११९७). “ शोखी ”
(= बण्ड) (राजवाडे ३१२११).

शोर (पु०) [फा० शोर] ओरड; गल्बला;
दड्ढा (चित्रगुप्त ४४). “ जशी
कोयळ करती शोर ” (अनन्तफन्दी
७७).

शोहरत (स्त्री०) [अ० शुहरत्] प्रसिद्धी;
आवई; कीर्ती. “ तमाम लोकांत शोह-
रत जाली कीं यास पातशाहानीं बोला-
विलें आहे व याची तगिरां जाली
आहे ” (दिमरा १११२८). “ शोहरत
-आम (= सामान्य) जाली कीं
ब्राम्हणांचीं घरें साली करवितात ”
(राजवाडे ७१०६). “ सर्कार-
फौजेची आमदनी व शोहरत ऐकून ”
(दिमरा ११२८३).

शोहरा (पु०) कीर्ती; अस्करा (खरे
७३५७५); प्रसिद्धी. “ तमा-तवके
दासऊन शोहरा करितील ” (साने-
पयाव ४६६).

शौर (पु०) [अ० शुअर्] शहाणपण.
“ त्यामध्ये कांहीं शौर राहिला नसे ”
(पारसनास- बरप २३८).

शौरत (स्त्री०) [! अ० सौरत्] हल्ला;
पराक्रम; धाक; सलाबत. “ त्याणीं
आपले फौजेस लेहून वेढा उठविला,
किंवा फौजेचे शौरतीनें उठला ! ”
(खरे ८१३९२४). “ त्यास आपण

तेथें होते म्हणून शत्रूस शौरत पडून
कार्य जाहलें ” (खरे ८१३९२४).

स

स्वाद (पु०) [अ० सहीह् = अचूक या
शब्दाचा पहिला वर्ण स्वाद्] सही.
“ दिवाणाचें दस्तत यादीवर करविले
की पाहिली आणि स्वाद् केला ”
(राजवाडे २०१०८).

स्वार; सवार (पु०) [फा० सवार]
आरूढ; अश्वारूढ; अश्वारूढ शिपाई.

स्वारी; सवारी (स्त्री०) [फा० सवारी]
आरूढ व्यक्ती; मोहीम; दौड; धावणी
वाहन; आपण या अर्थी बहुनावाचक.
“ स्वारी नव्हे हें स्वयंवर सालें, श्रीमन्तास
ऐश्वर्य मिळालें ” (प्रभाकार ५३).
“ खान मज्जूर जमिनीवर लम्बे जाले
तेव्हां घोडे उधळून गेले; जवळ स्वारी
नव्हती; सबब लोकांनी उण्टावर बान्धोन
आणिले ” (खरे ९१४६८).

स्वारी-शिकारी (स्त्री०) मोहीम. “ हें
भाऊसाहेबांस बर्दास्त न होतां जाय
दिल्हा कीं स्वान्या-शिकान्या करून
देणें घरास आणावें हे चाल कोठील ! ”
(होके २७).

स्वाल-जाब (पु०) जाबसाल (खरे २।
६१५).

सई; सही (स्त्री०) [अ० सअय्] प्रयत्न;
कोशीस. “ आम्ही सई करावयास
जुकत नाही ” (राजवाडे १११२५).
“ माझे कार्याविषयी तुम्ही मध्यस्तापासी
सई करावी ” (राजवाडे ७ सलप २।
३४). “ आपणाकडील कामांत सई व
कोशीस करणेचा मज्जूर...मालूम

जाला " (राजवाडे १०१६०).
" आपल्याकडील कामाची सही व
कोशीस करण्यास इकडून कसूर व्हाव-
याचा नाही " (राजवाडे २२१५).

ई; सही [अ० सहीहू = निर्दोष] बरें,
सरें; जित. " हें काम कर तर सई "
" येरबी वसई सई होती असें नवतें व
टोपकर अमिरूप होते " (साने-पयाव
२९).

ईफ (स्त्री०) [अ० सैफ्] तवार.
" सईफ आहे ते तवार ज़रूर रामसि-
द्दास साङ्गून मागावी " (राजवाडे
१२१६२).

कलात; सकलाद (स्त्री०) [अ०
सकलात्] एक प्रकारचें शेन्द्री अथवा
निळें कापड.

कका (पु०) [अ० सक्का] पाणी
देणारा नौकर; भिस्ती. " पसाली व सके
यांजकडून पाणी पोहोंचवीत होतों "
(मद्य २११२२). शिवाय पहा
(मराचिथोशा २७).

कत; सस्त; सखत [फा० सख्त]
कठिण; कडक. " ऐशा तीन सचबेनें
बाबका आपला दील सक करून
(सती) जातात " (ऐटि २१३३).

कत-गो वाचा- निष्ठुर. " शाहजी सस्त
-गो फार यास्तव कोणाशी बनत
नाही " (दिमरा २१२३).

कत-गोई (स्त्री०) निष्ठुर-भाषण.

कती (स्त्री०) [फा० सक्ती] कडक-
पणा; ज़लूम; बलात्कार.

कवावत (स्त्री०) [अ० सक्वावत्]
दानधर्म. " सकोवतीचा माल आहे "
(राजवाडे १५११३०).

सखी [अ० सरवी] धर्मात्मा; दानधर्म
करणारा.

सखून (पु०) [फा० सखून] शब्द.
" ही दानाई ईश्वरांनी ज्यास बकशीस
केली त्यांचे सखुनाची पास ठेवणें
लाजिम " (राजवाडे ५१८६). " विज-
रई लोक सखुनास गुन्तावयाचे नव्हेत "
(राजवाडे १०१२८०) " हे मोहिवां-
नजीक पोहोंचल्यावर मूं-ज्यानी
दोस्तीचे सकून अयान करितील "
(पारसनीस-अरच २२).

सङ्ग-तरास (पु०) [फा० सङ्ग-
तराश्]. पाथरवट (मेस्तक-पुस्तक-
जमेलेशन ७५).

सङ्गमरवर (पु०) [फा० सङ्ग-मर्मर्]
आरस्पाण.

सङ्गमरवरी आरस्पाणी.

सङ्गी [फा० सङ्गीन्] दगडी. " गण-
पतीचे दिवाणखान्याचे दुमजल्यावरून
कारऊजाचे आङ्गें सङ्गी फशावर
जमिनीस आले " (साने-पयाव
२२५). " च्याहा घ्यावयासी प्याले
सङ्गी उत्तम दडस लवकर नतापेत
ऐसे दोन.... पाठवून देणें " (राज-
वाडे ६१३९२).

सङ्गीन [फा० सङ्गीन्] दगडी; वजन्दार;
जड; मज़बूत; जय्यत; सुन्दर; उत्कृष्ट.
(स्त्री०) बागनेट; बन्दुकीच्या नळीला
बसविलेला अरुन्द पात्याचा लाम्ब सुरा.
" सङ्गीन कुच भर्दार सजिव सजदार
गुलगेन्द उसासले " (प्रभाकर ११३)
" करार जाहलेया पेस्तर तुम्हांस सङ्गीन
जाईल " (राजवाडे १५११३६).
" रजपुतास बन्दर्गीत आपून फौज़

सड्गीन तयार कराविली ” (राजवाडे ६५८९). “ सड्गीन चौगर्दा ऐने ” (प्रभाकर १४२). “ सड्गीन ज्याचा सूर ताल रे ” (प्रभाकर १८०). “ भाग्य राजाचें सड्गीन ” (इपुस्त्रिपो५).

सज्ञा (स्त्री०) [फा० सज्ञा] शिक्षा. “ ही गोष्ट लटकती जाली तरी पातशा मज सज्ञा पोचविते ” (राजवाडे १५४).

सज्ञावल (पु०) [फा० सज्ञावल] वसूल तगादा करणारा; ढालाईत. “ प्रस्तुत नबाबाचे सज्ञावल येऊन त्याची सुटका होईल तर करणें ” (खरे ११४१९). “ सर्वांचे मार्गें चोंधार व सज्ञावल लाऊन निकड केली आहे ” (राजवाडे ७५८). “ त्याजला न्यावयाबद्दल भागानगराहून नबाबाकडून सज्ञावल आले ” (साने-पयाव ७७).

सज्ञावार [फा० सज्ञावाद्] योग्य (मरा-चिथोरा ६४).

सज्ञाब (पु०) [फा० सज्ञाब्] काठ; किनार; मगजी, शेण्डी भोंवतील घेरा.

सत्त्नज (पु०) [फा० शत्त्नज्] बुद्धि-बलाचा सेवक.

सत्तञ्जी (स्त्री०) [फा० शत्तञ्जी] जाड स्नास विणीव जाज्जम. “ त्याजवरी जडावाचें जीन करून दिल्ले; त्याजवरी सूश न जाहले; मग शत्तञ्ज केली ” (वाड-सनदा ७०).

सत्का; सतगा (पु०) [अ० सदका] दानधर्म; ओंवाळणी; कुरवण्डी. “ महा-राजाचें मुज्ज्यास जाऊन आपले योग्य-तेनुसार सत्का खैर जाहल्याचा दोन-चार-दहा-पांच रुपये या प्रमाणें जाहलें ” (खरे ११५६६८). “ सत्के व खैरात-बहुत झाली ” (इम १७९). “ आतां

हा प्राण महाराजांचे चरणावरून लवण-प्राय सत्गा आहे ” (चित्रगुप्त ८५).

सत्का-सत्का (पु०) “ माड्गात्रा दर अमवास्येच्या दिवशीं सत्का-सत्का-उडदाची डाळ, राळें अगर इतर धान्य, पीठ, मीठ, मिर्च्या तेल इत्यादि जिन्नस-घरोघर मिळतो ” (गांवगाडा १०४).

सतम (न०) [फा० सितम्] जुळूम; कहर. “ भला शिपाई दिवाणासा दिसतो परन्तु वाघावर सतम केलें ” (ऐस्कुले २४).

सतविणें; सतावणें त्रासविणें; त्रस्त करणें.

सतार (स्त्री०) [फा० सितारा=तीन तारांचें वाद्य] एक तन्तुवाद्य.

सदी; सद्दी (स्त्री०) [फा० सदी] शतक. “ बारावी सदी आजच भरली म्हणून बहुत सेद केला ” (चित्रगुप्त, १०९). “ पुढें धर्म उच्छिन्न होऊन तेरवी सद्दींत कुफराण माजेल ” (ऐस्कुले ६५).

सद्दी (स्त्री०) [१८ अ० सअद् गद्दाची शुभ दृष्टी] सुदैव.

सद्दा (पु०) [अ० सुद्दा] अङ्गरुच्याच्या आंत घालावयाचें पातळ कापडाचें पेरण; कुड्दें.

सद्दमा (पु०) [अ० सदमा] धक्का; अनर्थ. “ मोठा सदम गुजराता ” (राजवाडे ७ खलप २१२७). “ बाद-नारायणराव साहेब; त्यांचे चालीचा बोध पद्दावा तोंच जो सद्दा गुजराता हा जाहीरच आहे ” (ऐटि ३११७).

सद्व (स्त्री०) [अ० सद्व] श्रेष्ठसत्त्व; राजसभामण्डप; (पु०) बाब; मुख्य; बरिष्ठ.

“ दुसरे दिवशीं राजे सदरेंत बेसले ”
(सभासद् १२). “सदर-दिवाणी-अदा-
लत” (स्त्री०) मुख्य दिवाणी न्यायक-
चेरी व “सदर-निजामत-अदालत ”
(स्त्री०) मुख्य फौजदारी कचेरी.

सद्वर्ह उपरिनिर्दिष्ट.

सदाकंत - दस्तगाह प्रामाणिकपणाचा
निधी; एक अल्काव. “ सदाकत्-
दस्तगाह नरसिङ्गराव तमाजी”(साने-
पयाव ४६७).

सदारत (स्त्री०) [अ० सदारत्]
मुख्याप्रधानकी.

सदे [८ फा सद् = शम्भर] दर-सदे=दर
शेकड्यास.

सन्जुदा [१ फा० सञ्जीदा] तोलदार;
सद्गुण; भारी; ज्ययत. “ सर्व प्रकारें
हशामानी व फौजेने व कित्येक गोष्टीनें
सन्जुदे आहेत”(साने-पयाव १०१).
“ तरी तुम्ही आपलीं जहाजे सन्जुदा
करून सामान-सरन्जाम सुद्धा तयार
होऊन जलमार्गे येऊन सामील होणे
(साने-पयाव १२२).

सन्दान (स्त्री०) [फा० सन्दान्]
रेरण.

सन्दूक (स्त्री०) [अ० सन्दूक्]
पेटी.

सन पु० [अ० सना] शक; वर्ष.

सनई (स्त्री०) [फा० सुनाय्] पिपाणी
सारखें एक मधुर वाद्य. “ सनया नफे-
रिया चुरङ्गेनें ” (मुकेश्वर वनपर्व
१२।५९).

सनद (स्त्री०) [अ० सनद्] अधिकार-
पत्र; प्रमाण-पत्र; राजपत्र.

सनद-अस्नाद (स्त्री०) [अ० अस्नाद्
अनेक व० सनदचें] सनदा. “ फितूर-
मध्ये सनद-अस्नाद जलोन गेली ”
(गोइसा १२). “ तूं उभा राहि-
लास तर तुझी सनद-अस्नाद टाकणें ”
(राजवाडे २०।४७).

सनदी [फा० सनदी] सनद-शीर. “ हे
मोस्तसर जमीनदार व पातशाही सनदी
जमीदार आहेत ” (राजवाडे १५।
१००).

सनद-शीर सनदी; कायद्यास धरून.

सनवात्-बाकी (स्त्री०) [अ० सन-
वात् = वर्षे] अनेकवर्षांचा थकलेला,
उगवला न गेलेला वमूल.

सप्त [अ० सब्त्] लिखित; निश्चित. “ हा
अहद-नामा....सप्त जाहाला आहे ”
(पेअ ६१).

सफर (स्त्री०) [अ० सफर्] यात्रा-
प्रवास.

सफर्-नामा (पु०) प्रवास-वर्णन.

सफर (पु०) [अ० सफर्] अरबी
वर्षांचा दुसरा महिना.

सफा [अ० सफा] सफ.

सफाई (स्त्री०) [फा० सफाई] स्वच्छता;
अन्तः शुद्धी; गुळगुळीतपणा; नीटनेटके-
पणा; प्राविण्यामुळे येणारी सहजता.

सफाईदार स्वच्छ; गुळगुळीत; नीटनेटके;
सहजसुन्दर.

सफे-जड्ग; सफे-जड्गी (स्त्री०)

[अ० सफ् = शिपायांची राड्ग]

खडा-जड्गी; खडे युद्ध; घोरान्दर युद्ध.

“ वजीर सफेजड्ग लढाई लढत माहीं

याजकरितां फेसला होत नाही ”

(राजवाडे १।५०). “ कालच्या मोंग-

लावर उभयतां चिरञ्जिवांनी सफे-
जडगी केली ” (सरे ११२८).
“ तोफा लहान सफेजडगीच्या दोन
शेरी अडतसि आहेत ” (सरे १२१६६८४).
सफेजडग-बहादुर एक किताब (मरा-
चिथोरा ५२).

सफेत; सफेद [फा० सफेद्] शुभ्र; श्वेत.
सफेता (पु०) पाण्डरा रडग.

सफेती (स्त्री०) [फा० सफेदी] धवलिमा;
भिन्तसि चुना देणें. “ पांचव्या मजल्या-
वरतीं सफेतीचा धाटग ” (प्रभाकर ९४).

सफेल (स्त्री०) [अ० फसील] तटाची भिन्त.
“ इकडलि अलडग फोडून... पलीकडील
सफेल फोडून गोळा पार झाला ”
(होकें २०). “ शनिवारीं रात्रीं समग्र
किल्ला सफेलीवरी फिरून पाहिला ”
(चिरा ४५).

सब्जा (पु०) [फा० ८ सब्जा] एक
सुगन्धी वनस्पती.

सब्जी (स्त्री०) [फा० सब्जी] हिरवेंपण;
पालेभाजी.

सब्जिस; सब्जिस (पु०) [फा० सफन-
वीस्] “ सब्जिसांनीं लश्करची जमा,
सुदती, तैनात, हजोर, गणती करणें ते
सर्दार, मुजन्दार कार्भारी यांस बसवून
त्यांचे विचार करावी ” (वाड—सनदा
१२६).

सब्जिशी (स्त्री०) सब्जिसाचें काम
व हुद्दा.

सब्बा [अ० सब्अ] सात.

सब्बैन [अ० सब्ईन्] सत्तर.

सब्ज [फा० सब्ज] हिरवा. “ दरोबस्त
काम एकरडगी सबज रडगाचेंच जालें
आहे ” (ऐकिप्र ६२).

सबब (स्त्री०) [अ० सबब्] कारण;
निमित्त; बहाणा; म्हणून. “ ऐशा तीन
सबबेनें बायका आपला दील सस्त
करून सती जातात ” (ऐटि २१३३).
“ सुनेनें जीव दिला; सबब, तिच्या
भ्रतारानें तोण्डावर मारिली म्हणून ”
(वाड शाळ १८७).

सबर [अ० सबर्] धीर; सबुरी. “ सबर
व विवेक करावा ” (साने—पयाव
४६७).

सबिना (पु०) छविना. “ राजे सर्व
सबिन्यासहित तानाशा पादशहाचे शाद-
महालास दाखल जहाले ” (मद्रह
११६५).

सबील (स्त्री०) (!) वरात. “ सर्व तोडून
अदवानीवर सबील करावी ” (राज-
वाडे ५१९८७).

सबूर [अ० सबूर्] सधीर (ऐटि ५१
१); थाम्ब !

सबूर; सबुरी (स्त्री०) [फा० सबूरी]
शान्तपणा; तहकुबी. “ परन्तु ते दिवशीं
सबूर कराविली ” (सरे ६३१).

सम्ला (पु०) [फा० शम्ला] फेट्याचा
मार्गें पाठीवर सोडलेला पदर. “ शिलि-
पोस पलटणें लाविती पठाण जरीचें
सम्ले ” (प्रभाकर ४७).

सम्शोर (स्त्री०) [फा० शम्शोर] तवीर.
सम्शोर—बहादुर तवीर—शूर; मस्तानीच्या
मुलाचें नांव; गायकवाडांचा किताब.

सम्शोरा—सम्शोर (स्त्री०) तवीरीची
काटा—काटी. “ लढाई बरे वजेनें
सम्शोरा—सम्शोर जाहली ” (राज-
वाडे, ११२४४).

सम्मत (स्त्री०) [अ० सम्त्] दिशा;
तरफ. “ कमळनेन सेकीत सम्मत

निम्ब" (राजवाडे १५।१७२), " शेट
महाजन समतानिहाय. " (राजवाडे
१५।१८९).

सम्मान [अ० सामान्] आठ.

सम्माननीय [अ० समानीन्] ऐंशी.

सम्बर्ह (स्त्री०) [फा० शम्अ] दिवा;
ठाणवी; साम्बदार पणती.

सम्बद् [अ० सत्पिद्] बिबी फात्म्या
हिच्या वंशांतिल मनुष्य.

सयर (स्त्री०) [अ० सैर्] सहल; सैर.
" सलायत-जह्ग दर्गाकुलीसानाचे
बाग्नभर्षे सधरे-बदल तिसरां प्रहरां
गेले " (राजवाडे १।१७६).

सर [फा० सर्] शिर; सुमार; मुख्य.
" बैल सर पांचशें नव्वद पाठविले " (राजवाडे १।२७८).

सर्कत (स्त्री०) [अ० शिर्कत्] भागी-
दारी; बाटणी; हिस्सा. " टिपू सुल्ताना-
वर स्वारी कम्पनी सर्कार, नबाब, पेशवे
पा तिन्ही सर्कारांनीं सर्कतीनें केली " (राजवाडे ७।१८).

सर्कत-दार (पु०) भागीदार; पातीदार.

सर्कत-नामा (पु०) भागीदारीचा
करार-नामा.

सर्कार (न०) [फा० सर्कार्] अधि-
कारी मण्डळ; राज्य; प्रान्त. " वडिलीं
परिच्छिन्न मजल दरमजल मुद्गल
सर्कारांत जावें " (सरे १।२१).

सर्कारी राजबचालका सम्बन्धी.

सम्बवास (पु०) मुख्य नोकर.

सर्सेळ (पु०) [फा० सर्सेळ्] सेनापती;
रिसाल्यावरतिल अमल्दार; आङ्गरे
यांचा किताब.

सर्दारम [फा० सर्गर्] उद्युक्त; मोही-
मशीर. " इनाम दरोबस्त सात जाणें

व पगणे मज्कुरीचे आबादानास व
मामुरीस सर्गरम असणें " (वाड-
सनदा १४०). " सिन्दे बादशाही
कामावर सर्गरम " (राजवाडे ७
सलप १।२८).

सर्गश्त (स्त्री०) [फा० गश्त] मिरवणूक.
" या प्रमाणें होऊन शेवटीं रह्या कर-
विला; सर्गश्त व मेहदीही निघाली " (राजवाडे ७।८७).

सर्चश्मा (पु०) [फा० सर्चश्मा]
झऱ्याचा उगम; उगम; मुख्य.

सर्जा (पु०) [फा० शर्जा = गर्जणारा
उग्र (सिंह)] सिंघ.

सर्ताज (पु०) [फा० सर्ताज्] प्रमुख,
मुख्य; एक दागिना.

सर्जेराव एक किताब.

सर्द [फा० सर्द्] थण्ड; ओसलर; दमट.

सर्दार (पु०) [फा० सर्दार्] बडा अधि-
कारी; मन्सब्दार; श्रीमन्त व अभिजात
मनुष्य. " ज्या ज्या वाटा पळून जाव-
वाच्या आहेत तेथें चौक्या ठेऊन,
पळतील त्यांस धरून परिच्छिन्न डोचकीं
मारणें; सर्दार अगर प्यादा न म्हणणें
(पारसनीस बच ७७).

सर्दारकी; सर्दार-गिरी; सर्दारी (स्त्री०)

[फा० सर्दारी] अधिकार; अधिका-
रित्व; मुत्सद्देगिरी. " सुरतेची सर्दार-
गिरी करावी ऐशी आज्ञा " (पदमव
१९). " (आपांनीं) शिपाईगिरीची रीत
केली, सर्दारगिरीचा प्रकार न केला " (साने-पयाव ३२०). " तुम्हीही
आजपावेतो शिपायगिरी केली; आतां
सर्दारीची रीत धरून तख्तिवजीनेंच
काहीं कामें करावी " (साने-
पयाव ३२१).

सर्दी (स्त्री०) [फा० सर्दी] थण्डी,
गारठा; ओलावा.

सर्नामा (पु०) [फा० सर्नामा] अल्काय;
पत्रारम्भीचा मायना; आडनांव.

सर्नोबत (पु०) [फा० सर्नोबत्] सेना-
पती.

सर्पोस (पु०) [फा० सर्पोश्] आच्छादन;
चादर; गुप्तगोष्ट; गुप्तपणा. “ आज
पावेतों सर्पोस राखिला तो उघड होऊन
नाशास कारण होते ” (खरे ९।५०४२).
“ छपरपलड्गीं शेज फुलांची कुणि
करिं शूड्गारिती । कुणि सर्पोस वरुन
पसरिती ” (प्रभाकर २३२).

सर्फराज [फा० सर्फराज्] ऊर्जित; उन्नत;
बहाल; अर्पित. “ नचाबांनीं मोहब-
त्तज्जुग सर्फराज करून ” (खरे ८।४
३४१). “ बे-शर्त काम इमानें इतबारें
केल्यावर रुपावन्त होऊन तुम्हांस
सर्फराज केलें जाईल ” (वाड-समा
१।१३४). “ कमरुद्दीन खानास लाहोर
मुल्तानची सुबेदारी सर्फराज केली ”
(राजवाडे ६।४१८).

सर्फराजी (स्त्री०) [फा० सर्फराजी]
उभारणी; चढती.

सर्फा (पु०) [अ० सर्फा] फायदा; नफा.
“ बहुत दिवस राहिलियावरी सव्नीस
जागा धरितील येणें करून तुमचा काय
सर्फा आहे ! ” (राजवाडे १५।३६७).
“ रूपेदागिने नवे हुक्रेरीचे टांकसाळेस
शिक्षका पाडून सोय कशी पडते, अथवा
खण्डून देणेची सोय कशी पडते याची
रमारमी पाडून सोय सर्फेची दिसेल तैसें
करून ऐवज नरमुन्दे यास पावता
करावा ” (खरे १०।५६०३).

सर्फेवार फायदेशीर.

सर्बत (न०) [अ० शर्बत्] पेय; फळाचा
रस व साखर घालून केलेलें थण्ड पेय.

सर्बरा [फा० सर्बराह्] व्यवस्थित; पुरें.
“ रुपये पाठवणें म्हणजे काम सर्बरा
होईल ” (राजवाडे १६।२६६).

सर्बरा; सर्बराई; सर्बराही (स्त्री०)
[फा० सर्बराही]; व्ययस्था; तर्तूद;
गरजांची भागवणूक; पाहुणचार. “ जे
काम साड्गाल त्याची सर्बरा करूं ”
(राजवाडे ६।५६४). “ त्यास इत-
क्यावर सत्वर ऐवजाची सर्बरा होऊन
यावी ” (राजवाडे १०।३२५).
“ जाटासी पैक्याची सर्बराह न होय ”
(दिमरा १।३१२). “ पैक्याची सर्ब-
राई-तर्तूद करून ... ऐवजाची
खानगीच होऊन येई तें करावें ”
(राजवाडे १०।१९६). “ मुल्लूख
काशीज होतो त्यास सर्बरा-चौकशीस
कारून ठेवावा ” (सभासद २४).

सर्ब-मोहर [फा० सर्बमुहर्] लास-बन्द;
मोहर्-बन्द. “ त्यांत कित्येक दफ्तरें
सर्बमोहर व कित्येक बे-मोहरेचीं
या प्रमाणें लिहिलीं ” (राजवाडे ७
खलप २।९).

सर्बसर सरासरी. “ तिजाई सूट सर्बसर
पाडून यावी ” (वाड-समा १।१५७).

सर्बारगी (स्त्री०) सर्बांगिरी. “ पन्नास
घोडियाचे सर्बारगी तुम्हांसी दिधले
असे ” (राजवाडे १५।३६४).

सर्मोय [फा० सरिमूय] बालायही;
यन्त्रिश्रित्ही. “ आहन्दा सरमोय
(! सरमोय) वेगळेंपण दिसत नाही ”
(राजवाडे १०।२७८).

सर्सब्जी (स्त्री०) [फा० सर्सब्धी] टव-
टवीतपणा; भरभराट. “ ज्यांत पात-
शाहाची सर्सब्जी ते गोष्ट पातशाहांस...
अर्ज करावी ” (दिमरा ११६२).
“ याची हिफाजत केलियांतच दौल-
तीची सर्सब्जी (१ सर-सबाजी) आहे ”
(साने-पयाव ४९३).

सर्हद्द (स्त्री०) [फा० सर्हद्द] सीमा.

सरन्जाम (पु०) [फा० सरञ्जाम्]
साधन-सामुग्री; व्यवस्था; निवाडा;
निकाल; मान-मरातव ठेवितां यावा
म्हणून अगर लढाईच्या वेळीं हुकमी
मदत करितां यावी म्हणून मन्सब्दारास
दिलेली जागीर. “ हनोज़ मुबाद-
लियाचा सरन्जाम जाला नाही ” (इम-
६५). “ सर्कारचें काम ब-बजे-अह-
सन सरन्जाम करीत जावें (राजवाडे
१५११३). “ पोक जमाव सरन्जाम-
माफीक वाढवावा ” (वाड-शाळ २७).

सरन्जामी पद्धती फौजेच्या अधिका-
कान्यांना नक्त मोईन न देतां त्यांना
खासगी व लश्करी खर्चासाठीं जहागीर
देण्याची पद्धती.

सरद (स्त्री०) सर्हद्द; पर्यन्त. “ राजापुरी
पावेतो सरद दर्याकिनारा मोकळा केला ”
(समासद ५२).

सरदणें सर्द होणें; ओलसर, दमट होणें.

सरन्दाज डोक्याचा; हुशार. “ अन्ताजी
कालो उमर वरसें दहावर, ल्यास
(लायक) शाहाणा, लिहिणार, सर-
न्दाज होता ” (भाइसम-द्विसवृ ५२).

सरर्फ-खास (पु०) [अ० सर्फ = खर्च]
खास खर्चासाठीं, जात-खर्चासाठीं

तोडून घेतलेला मुलूख. “ त्याणीं खाल
शांतून व सरूफ-खासांतून हात उच-
लावा ” (राजवाडे ५१५५७).

सरफ-मईशत (स्त्री०) [अ० मईशत =
चरितार्थ] पोट-खर्च. “ तेथील मह-
सूल बमय औलाद अहफाद सरफ-
मईशत करोन दुवागोई-दवाम-दौलत-
अबद-पैवन्द मशगूल रहातील ” (राज-
वाडे २०१२८६).

सराई (स्त्री०) [फा० सराय्] धर्मशाळा,
मुशाफर-खाना.

सराफ (पु०) [अ० सराफ्] सोने
चान्दी, नाणें, हुण्डी व्याज बट्टा बगैरे
करणारा.

सराफा (पु०) [अ० सराफा] सराफ-
बाजार; साहुकारा.

सराफाई (स्त्री०) सराफी (इपुखिपो
२३४).

सराफी (स्त्री०) [फा० सराफी] सराफाचा
धन्दा; मावाडीपणा; कञ्जूपपणा.
“ बातमी चीज मोठी आहे यांस दोन
रुपये खर्च जाले तरी चिन्ता नाही,
यांत सराफी कळं नये ” (राजवाडे
६१५०९).

सरायन्दा (पु०) [फा० सरायन्दा]
गाणारा; गवई.

सरासर [फा० सरासर्] सायन्त; पूर्ण;
तमाम.

सरासरी (स्त्री०) [फा० सरासरी]
सामान्यप्रमाण; अद्मासें; सर्वस्वी;
साधारणतः “ आधीं तुम्हीच सरासरी
हरामखोरी केलीत ” (राजवाडे
१५१३७१).

सरू (पु०) [फा० सर्जू] एक सडपातळ सदा हिरवें दिसणारें झाड. फार्शी कवी प्रियेच्या बान्याला सरूची उपमा देतात. "माझा तूं लावण्याचा सरू" (परशराम १६८).

सरूदार सरूच्या आकाराचा. "साम्ब चौगर्दा सरूदार मधिले मजल्यासी" (प्रभाकर).

सरेमो; समोय [फा० सरि-मू] बालाग्रही "करार केला त्यांस कसूर सरेमो ग्रही यावयाची नाही" (साने-पयाव ४८४).

सरोदा (पु०) [फा० सुरोद्] एक वाद्य.

सलतनत (खी०) सलतना (पु०) [अ० सलतनत्; सलतना] सुल्तानी; राज्य; फौज. "बुनगे व सलतनत दोन कोशांवर उतरले" (सरे ९१४७९५). "सलतना" (पाब ७).

सल्ला; सला; सल्लाह (पु० खी०) [अ० सलाह] योग्य; हितवाद; उपदेश. "पुरन्धरास तीन हजारांनिशी रवाना करणें सला नाही" (राजवाडे १०१७९). "तेव्हां सलाह काय करूं !" (सरे ८१३५६). "जशी तुम्हास सल्लाह वाटेल तसें करावें" (साने-पयाव १११).

सलाह-ऐन ऐन-सलाह; विशेष योग्य व इष्ट गोष्ट. "नवाब साहेब खेमेदासल जाले हे सलाह ऐन पडली" (राजवाडे १९११०४).

सलाह-तदबीर (खी०) सल्ला-मसलत. "जे होणें तें तर्कनच्या इतक्यानें व सलाह-तदबीरीनें व्हावें" (राजवाडे १०१ १६७).

सलाह-कार (पु०) सल्लागार (जोरा २९).

सलाह-दौलत राज्यास इष्ट. "होषेहि फन्दी व मकरी त्यांची उपेक्षा करणें सलाह-दौलत नाही" (राजवाडे १९११००). "हें सल्लाह-दौलत नाही" (साने-पयाव ४७२).

सलाह-नेक हितवाद; इष्ट. "सलाह नेक असेल त्याची आपण आज्ञा करावी" (राजवाडे ५१२०५).

सलाह-वक्त समयोचित. "आतां रहावें हें सलाह-वक्त नाही" (सरे ८१३५१).

सल्ला-गार (पु०) हितवाद साङ्गणारा; सचिव.

सल्ला (पु०) [अ० सिलाह; सुल्ह] तहाचें बोलणें; तह; सख्य. "सल्ला-ममता राजियाशी करून" (चित्रगुप्त ७९). "सल्ला-मामला होत आहे, बोली चाली आहे (राजवाडे १०१३३).

सल्लास [अ० सलास्] तीन.

सल्लाशीन [अ० सलासीन्] तीस.

सलक; शलक (खी०) [अ० शल्क्] फेर; सर्वत्ती. "जवळ जातांच तोफांची व गाडदी यांची सलक केली" (सरे ७१३४०). "सलका झडल्या" (सरे ८१३६९).

सलमल्लाहु तआला [अ० सलिमल्लाहुस आला] ईश्वर संरक्षण करो.

सलातीन [अ० सलातीन् अनेक व० सुल्तान् चें] राजपुत्र "पातशाही सलातीन आहेत; त्यांस उपोषणें पडतात" (राजवाडे १०१२७४). "किह्याची व बेगमात व पातशाह-जादे व सलातीन व नाजूर यांची जर्मा केली" । " (दिमरा ११२७२).

सलाबत (स्त्री०) [अ० सलाबत्]
मज्बुती; धाक; वचक; दरारा; धास्त;
मज्बूत. “ त्यावरून त्यांनीं सलाबत
साऊन केळवे माहीम येथील लोक
उठवून माघारे नेले; गनिमाची सलाबत
वाढविली ” (पारसनीस-बच ७६)

सलाम (पु) [अ० सलाम् = शान्ती;
सलाम् अलैकुम् तुम्हांला शान्ती मिळो.]
तास्लीम; वन्दन.

सलाम बादज् सलाम वन्दनापागून वन्दन;
अनेक नमस्कार.

सलामत (स्त्री०) [अ० सलामत्]
सुरक्षितपणा; सुरक्षित. “श्रीमन्त रावसा-
हेबांस सलामत असावी म्हणजे बाकी
फिकीर करीत नाही ” (खरे ६।३।१७७)
“ शीर सलामत तर पगड्या पड्यायशी ”
(मराठी म्हण). “ ईश्वर आपल्यास
सलामत बे-मलामतराखो ” (दिमरा
१।८२).

सलामत-बे-सलामत विशेष सुरक्षित व
सुस्वरूप. “ ईश्वर त्यांस सलामत-बे-
सलामत राखो आणि दिवसेंदिवस अधिक
प्रताप होवोत ” (राजवाडे १२।३४).

सलामालकी (स्त्री०) परस्परांस सलाम
करणें.

सलामी (स्त्री०) भेटीच्या वेळचें परस्प-
रवन्दन; बहुमान; भेट; सामना. “ गाय-
कवाड सकारास एकवीस तोफांची
सलामी आहे ”

सलुकी; सलुखी शान्ततामिय. “ नारो
आप्याजी शहाणे माणूस सलुखी म्हणून
त्याणीं हें कार्य केले ” (खरे १।४५१).

सलूक; सलोखा (पु०) [अ० सुलूक्]
शिष्टाचार; सख्य; सरळभाव. “ बकसिनिं

नजीबखान रोहिल्याचे हातें सलुकां
करून ” (राजवाडे ६।३३०).

सव्दा; सव्दागर; सव्दागिरी सौदा, सौदा-
गर सौदागिरी पहा.

सवलत (स्त्री०) सौलत पहा.

सवाद (स्त्री०) [अ० सवाद] काळी;
गांवा भोंवतील शेतकी-जमीन. “ दर
सवाद कस्वे मज्कूर ” (राजवाडे
१५।१३१).

सवार (पु०) स्वार; अश्वारूढ; आरूढ.

सवारी (स्त्री०) स्वारी पहा.

सवाल (पु०) [अ० सुआल्] प्रश्न;
मागणी.

सवाल (अ०) [अ० शव्वाल्] भरबी
वर्षाचा दहावा महिना.

सहल (स्त्री०) [अ० सैर्] फेर-फटका;
हवासात फिरणें.

सहलणें सहल करणें.

सहल-शिकार (स्त्री०) सैर-शिकार;
मर्दानी खेळ (दिमरा १।२२०).

सहल [अ० सहल] सोपें; सार्धें; जुजबी.

“ गाजदीखान आलिया सहल पडेल ”
(साने-पयाव १३७). “ सहल कामा
करितां श्रीमन्तांसी करोडेचे पेचांत न
द्यावा ” (राजवाडे १०।२१३).

सही [अ० सहीह] अचूक; योग्य; खरें;
बरोबर; थेट; पूर्ववत; बहाल; नियोजित;
(स्त्री०) मज्कूर बिनचूक व मान्य
असल्याची खूण म्हणून स्वहस्तें स्वनाम
लिहिणें; दस्कत. “ ती याद सही व
मान्य असे ” (राजवाडे ७।२२).

“ सही धोरल्या राजांसारखी पुण्डाई
करून हा देहू शिवाजी राजा होणार ”
(गडकरी-राजसंन्यास १६). “ फौज

वर्तक केली होती ते सही करून ”
(राजवाडे ३१५५).

सही-सलामत सुखरूप; सुरक्षित.

साअत; साईत; सात (स्त्री०) [अ० साअत्] घटिका; मुहूर्त. “ नज्मियास बोलावून साअत पांच घटकारात्रीची ठरली ” (राजवाडे ५१२७) “ पन्तप्रधान प्रथम स्वारसि निघणार तेव्हां साअत नेक पाहिजे ” (राजवाडे ७१९३). “ उदयीक बसावयाची साईत आहे ” (राजवाडे ३१३६). “ नेक सात खेमेदाखल जालो ” (राजवाडे १९१०५) “ तें (सत) सात-नेक पोहंचलें ” (साने-पयाव ४७५).

साकी (पु०) [अ० साकी] गुप्त्यांतील दाखूचा पेला भरून देणारा पोऱ्या.

साकीन; सेकीन (पु०) [अ० साकिन] राहणारा. “ मधुकीर गोसावी साकीन अम्बोडे ” (राजवाडे १५१३८). “ सेकीन ” (राजवाडे १५१७२).

साख्त (स्त्री०) [अ० साख्तन्] सम्बन्ध; सख्य; बजावणी. “ कोणाचें म्हणणें रावशिन्दे यांसा साख्त आहे ” (राजवाडे ७१९५). “ आपला जिम्मा साख्त करोत जाईल ” (राजवाडे ८१२१७).

साख-सुरत उघडपणें; राजरोस.

साखर-पारा (पु०) [फा० शकर-पारा] सोबरेपाक.

साज (पु०) [फा० साज्] जीन बगैरे सामान; पोशाक (विशेषतः कअनीचा).

साज-सामान (न०) अस्वाब; सरन्जाम. “ साजसामान कूल लुटून नेलें ” (ऐच २४). “ उन्देरीस साज-सामान घेऊन येतो ” (साने-पयाव ६६).

साजिन्दा (पु०) [फा० साजिन्दा] बजवट्या.

साजीस; साजीश (स्त्री०) [फा० साजिश्] सन्धान; सख्य; युक्ति; हुन्नर (राजवाडे ८१४८). “ किल्लेदाराशी साजिश करून सव्वीस कोठे बारूदचे किह्यांतील उडविले ” (दिमरा २१३६). “ राजे मज्जुरांचा विचार आहे कीं इङ्ग्रेजांची अन्तस्थ साजीश राखून वजिराचा काभार करावा ” (दिमरा २१६०).

सादर [अ० सादिर्] उम्दूत; उद्दत; प्रविष्ट; रज्जू “ हुकूम सादर जाहला आहे तो पाहून मेहेबांनी सम्पाकून घेणें ” (चित्रगुप्त ८). “ सुभियाचे नावें सनदा सादीर केल्या असली ” (राजवाडे १५१५५).

साधा [फा० सादा] अनलङ्कृत; गैर-हिकमती; सरळ वृत्तीचा; गरीब.

सानिन्हाल [अ० सानिल्हाळ्] पुन्हा; यापुढें. “ सानिन्हाल त्याची प्रती निघाली; कोठें तरी झूटी गलथ अस ” (राजवाडे २०१६७).

साफ [अ० साफ्] निर्मल; स्वच्छ; गुळगुळीत; स्पष्ट. साफ करणें = छाटून टाकणें. “ जो आढळेल त्यास पाहतांच त्याचे कान व नाक साफ करित जावें ” (राजवाडे ५१६६).

साफ-सुफी (स्त्री०) घांसून पुसून स्वच्छ व्यवस्थित करणें.

साबक; साबीक [अ० साबिक्] पूर्वील; पूर्वी (खरे ७३५६५). “ ब-दस्तूर साबिका = साबीक दस्तूर = पूर्वील वहिवाटीप्रमाणें. “ वखें साबीक दस्तूर येऊन ” (साने-पयाव १२३).

साबण; साबू (पु०) [अ० साबून्]
मळ धुवून काढण्याचें फेंस उत्पन्न
करणारें मिश्रण.

साबीत शाबीत पहा.

साबान (पु०) [अ० शअबान्] अरबी
वर्षाचा अठवा महिना.

सामल सामील पहा.

सामलात (स्त्री०) सामील होणें; कट;
समाइकी; संयुक्त-मिळकत. " भाऊसा-
हेवांच्या सामलातीस नवाबा-कडाल
फौज व शिन्दे यांजकडील चार पल्टणें
तोफासुद्धां द्यावी " (सरे ११५९०५).
" त्याचे सामिलातीत आणखी असाम्या
आहेत असें ऐकण्यांत आहे " (सरे
११५६६७). " जागले पाटलांची कसूर
किंवा सामलात दिसून आल्यास त्यांचें
इनाम काढून तें त्यांच्या विरादरांना
देण्यांत येतें " (गांवगाडा ५९).
" एक रुईसेड मात्र सामलातीत आहे " (राजवाडे १०१२५०).

सामान (न०) [फा० सामान्] सामुग्री;
अस्बाब; चीज-वस्त. (पु०) पोशाक्ष;
चिल्लत. " लष्करांत कूल जरी सामान
केलाच होता " (सभासद ६८).
" परन्तु अङ्गांत सामान यामुळें
घार कारेगार झाले नाहीत " (सरे
५१२१३६). " सतीचें सामायन करा
म्हणती " (होपो २२).

सामान-सुमान (न०) चीज-वस्त.

सामलि; सामल [अ० शामिल्] अन्त-
भूत; समाविष्ट; भागीदार; मदतीस.
" हुडोनीचे मैदानांत हाडे सामळ करून
सामना केला " (होकें २८).

सायबान (पु०) [फा० सायबान्] कृष्ण
तम्बू. " निद्रेस डेरा पेशजी चहूं साय-

वानाचा होता त्याप्रमाणें कराबा " (सरे १०८५).

सायवान्दार सायवानाचा. " स्याव्याची
राहुटी चान्दणी सायवान्दार आहे ती
लौकर आली पाहिजे " (सरे १११
५६७४).

सार्वान [फा० सार्वान्] उष्टवाला.

साल्गिरे (स्त्री०) [फा० साल्गिरिह्]
वर्षगांठ; वाढ दिवस, ज्या दिवशीं एका
सूताला गांठ मारितात. " नवाबाची
साल्गिरे " (राजवाडे ५१२७). " साल्गि-
रेचे ज्याफतीची तयारी " (राजवाडे
७१८२). " साल्गिरीहच्या समारम्हांतही
बहुत आरास करावी " (ऐस्कुले ३४).

साल (न०) [फा० साल्] वर्ष.
" ईश्वर त्याजला बहुसाल (दीर्घायुषी)
करो " (राजवाडे ३१३५३).

साल-गुदस्त [फा० साल-इ-गुदस्ता]
गेलें वर्ष (दिमरा ११९८८); गेल्या वर्षी.

साल-जाब (पु०) जाब-साल. " मोग-
लाच्या विचारें पाहतां हे उभयतां
सर्दार देशीं असावे म्हणजे मोग-
लाशी साल-जाब होऊन बन्दोबस्त
होईल " (राजवाडे १११२). " तरी
साल-जाब करून मशार्निल्हेस माघारें
लौकर पाठविणें " (राजवाडे ६१३९३).
" या प्रमाणें सोईचे स्वाल-जाब
आहेत. " (सरे १०१५२०७).

साल-दर-साल प्रतिवर्षी.

साल-ब-साल वर्षावर्ष; वर्षानुवर्ष. " ऐसें
साल-ब-साल चालत आलें आहे " (राजवाडे १५११०).

साल-हाल चालू साल. " साल-हाल व

सालगुदरलची खण्डणीची बेबाकी करून देणें ” (दिमरा ११९८८).

साला-बाद [फा० साल्-बअदू=वर्षानन्तर] दर्वर्षी, “ सालाबाज् ” (राजवाडे १५१२४०).

सालाबाद-प्रमाणें दर-वर्षी प्रमाणें. सालाना; सालीना [फा० सालियाना] वार्षिक.

सालोसाल वर्षानुवर्ष.

साहेब (पु०) [अ० साहिब्] स्वामी; युरोपियन टोपीवाला.

साहेब-किराण [अ० साहिब् किरान्] शुभयक्षांच्या युतीमुळें वैभव श्रेष्ठ. “ शहा-जहान साहेब-किरान याणीं बत्तीस वर्षे बादशहात करून उपरान्त राहिले ” (वाड-सनदा १२९).

साहेब-चाकरी (स्त्री०) स्वामिसेवा.

साहेब-जादा (पु०) [फा० साहिब्-झादा] प्रभु-पुत्र; उमराव. “ इकडे प्रभु बाजिराय तिकडे फतेसिद्दग साहेब् जादा ” (अनन्तफन्दी ४६).

साहेब-नौबत (स्त्री०) हत्तीवरील मोठा डड्का; (पु०) ज्याला डड्क्याचा मान आहे असा.

साहेब-मुलूक (पु०) खुशकीवरील राजा. “ आम्हांती जो साहेब-मुलूक असेल तो दुश्मनी करूं शकत नाहीं ” (ऐटि ११ ६०).

साहेब-यख्तिथार (पु०) अधिकारी.

साहेब-रियासत (पु०) राज्यकर्ता. (राजवाडे १९१६). “ दक्षणेचे सर्व साहेब रियासत यांचा एक जाला ” (साने-पयाव ४७३).

साहेब-हिम्मत धैर्यवान्. “ फत्ते-नसीब व साहेब-हिम्मत आहेत; करितां हर

एक प्रकारें फिरङ्गियाचे फौजेस तड्ग करितील ” (चिरा १९).

साहेबी (स्त्री०) सावन्दी; प्रभुत्व. “ मुलसांत साहेबी फाकुंनखेरिज कोणाची नाही ” (सभासद २४). “ त्याची साहेबी, ज़लूम-कसाला सोसेना ” (पेदसमा २१).

सिकझा (पु०) [फा० शिकझा] पेच; सड्कट. “ लढाईचे सिकझ्यांत संड्कटांत पडावें हें मुनासीब नाही ” (पेअ ६५).

सिकन्दा [फा० शिकझा] पेचांत धरून तड्ग; हैराण; शिकस्त. “ रजपूत बहुत सिकन्दे केले; रोज कोसभर चालू पावले नाहीत ” (राजवाडे ६१२९२). “ ऐसें चार घटिका युद्ध बहुत उत्तम होऊन रजपूत सिकन्दे करून थण्डे केले ” (राजवाडे ६१६४८). “ पुरन्धर बमय लस्कर घेरा घालून सिकिन्दा केला ” (राजवाडे १८१८८).

सित्त [अ० सित्त] सहा.

सितैन [अ० सित्तीन्] साठ.

सितारा (पु०) [फा० सितारा] तारा (ऐटि ११४४).

सिपर-सन्धेर ढालतवारवाला. “ त्यास चार हजार जमावांत कूल सिपर-सन्धेर असे लोक आहेत; करोल बिल्कूल नाहीत ” (राजवाडे ११२८).

सिकम (न०) [फा० शिकम्] पोट; शिकम पहा.

सिजील (स्त्री०) [अ० सिजिल्ल] दाखला; दसरी नोन्द. “ तेच मुद्दसीचे विजापूरचे काजीची सिजील आहे ” (गोइसा २३).

सिबत (पु०) [अ० सब्त्] करार.

“ या गोष्टीनें मज्जुरांत यावे तेसा सिबत जाला ” (इम १९५).

सिले [अ० सिलह्=हत्वार]. कवच-हत्वारबन्द. “ हत्ती आणऊनु सिले करविले ” (भाइसम-द्विसवृ १७४).

सीम [फा० सिवुम्] तिसरा (राजवाडे ८१५५).

सुकर-गुजारा (पु०) शुक्र-गुजारी म्हणजे आभार प्रदर्शन; परन्तु पुढील वाक्यांत सुकर गुजारा कदाचित् सं. सु-कर याच्या घोंटाळ्यानें सुसचरितार्थ या अर्थानें वापरला गेला आहे. “ आमचा सुकर-गुजारा कम्पीणी सकाराचे भरंवशावर होत आहे ” (मद्रु २१९४२).

सुकाणू (न०) [अ० सुक्कान्] गल्ब-ताच्या पिछाडीस गल्बत वळविण्याचें साधन असतें तें.

सुकाणू-गीर; सुकाणूदार (पु०) [फा० सुक्कान्-गीर] सुकाणू धरणारा.

सुखून; सखून (पु०) [फा० सुखुन्] शब्द; वचन. “ आपले सुखुनावद्दल दौलतेतसी व ज्याननसी कोसीस करूं ” (राजवाडे १५५२)

सुजना (पु०) [फा० सोक्षन् = सुई]. सुवा; टोंच्या; दामण.

सुतर्नाळ (स्त्री०) [फा० शुतुर्नाळ] उण्टावरील तोक.

सुतर्बमोहर (?) सर्बमोहर; गुप्त “ मन्स-बाची रीत एहतां सुतर्बमोहर आहे ” (सरे २१५७२).

सुतर्बार् (पु०) [फा० शुतुसुवार्] उण्टावरील स्वार.

सुदामत (स्त्री०) [फा० शुदामद्] चाल; प्राचीन वहिवाट; सलोखा; पूर्वीपासून; पूर्ववत्; सरळ; सरळपणें. “ घरोठ्यानें ऐक्यतेनें उभयपक्षां सुदामत चालावा ” (राजवाडे ८१९८१). “ कोंकणचे मार्ग सुदामत चालूं लागले ” (सरे ६१ २७२३). “ तेव्हां संशय प्राप्त जाइला कीं चिकोड्डीकर गृहस्थ सुदामत नव्हत ” (सरे १११६०३७). “ परन्तु नाना सुदामत साड्ढगतील, न साड्ढगतील ” (सरे १०१५३३८). “ ऐवज् येणें त्यास तो सुदामत फडशा करित नाही ” (सरे १११६००९). “ आमचें व त्यांचें सुदामत नाही; पेशजी त्यांनीं इन्ग्रजांचे मस्लतींत आपल्यासी बेमानी केली ” (राजवाडे १९१३०).

सुदूर याफतन् उद्भवन मिळविणें, सादर होणें. “ फर्मान हुमायून शरफ सुदूर याफत् ” (राजवाडे १५१३६३) = सन्मान्य राजाज्ञा उद्भूत झाली.

सुन्ता (स्त्री०) [अ० सुन्नत्] शिश्नत्व-चेचा छेद करण्याचा मुसल्मानांचा एक धार्मिक विधी.

सुन्नी [अ० सुन्नी] मुसल्मानांतील एक धर्मपन्थ. सुन्नी लोक पहिल्या तीन खलिफांना चौथ्या खलिफाइतकाच मान देतात; तर शिया लोक पहिल्या तिघांचा तीव्र निषेध करितात व चौथा खलिफा हजरत अली यास व याच्या वंशास फार पूज्य मानितात.

सुपूर्द [फा० सुपूर्द्] ताबीन; हवाली. “ पुढें शाहु महाराज यांणीं पेशव्यास सर्व राज्याधिकार सुपूर्त केला ” (प्रामस ३९).

सुबिकी (स्त्री०) [फा० सबुकी] हलके-पणा; गैर-तोलदारी; अप्रतिष्ठा. " आपण घाबरे होऊन त्यांच्या गळां पडू लागल्याने सुबिकी दिसेल " (राजवाडे १०१३५५).

सुभा (पु०) [फा० सूबा] प्रान्त; प्रान्ताधिकार; प्रान्ताधिकारी. " यानें अदावतीनें सुभा (= सुभेदाराकडे) जाऊन चुगली केली " (वाड-वाचा २१३).

सुभेजात [फा० सूबजात्] सुभे. " कन्धार व हिरात वगैरे सुभेजातचा बन्दोबस्त " (दिमरा २१६६).

सुभेदार (पु०) [फा० सूबदार] प्रान्ताधिकारी; मल्हारराव होळकरांचें टोपण नांव.

सुभेदारी (स्त्री०) सुभेदाराचा अख्यार व हुद्दा.

सुमार (पु०) [फा० शुमार] गणती; अन्दाज; तर्क; विचार; रोज; प्रमाण; अद्यास; नेम; वेत. " चित्ते सुमार दोन " (चित्रगुप्त). " श्रीमन्त माघारे एव्हांच फिरले तरी फौज देशास येतांच फुटेल, यास्तव बाहेर फिरतात हा एक सुमार " (सरे ११३९४). " मजल-दर-मजल नर्मदा उतरून आले पार, धरला दरखनचा सुमार " (साने-पयाव ५२). दहाचा सुमार असेल. साण्याचा सुमार असावा. " सुमार धरून बार त्या नेमाचा केला " (उमाजी नायकाचा पोवाडा).

सुख रङ्गी ताम्बड्या रङ्गाचा. " तुम्ही शादीचे सुखरङ्गी पोशाग जवाहीर घालून सिकन्दर जहान यांचे हवेलीस हजर असणें " (राजवाडे ७१२०३).

" दोलांनीं शादीचा रुका सुख-रङ्गीन कागदावर लेहून पाठविला कीं तुम्ही यावें " (राजवाडे ७१२०४).

सुखरू; **सुरूख-रू** [फा० सुख-रू] उजळ तोण्डाचा; मुक्त. " भगवान् सुखरू करील तोच सुदिन समजावा " (राजवाडे ६१३५५). " निर्भीडपणें सरा प्रसङ्ग केल्यास, कोण सुखरू-रू कोण साली पाहतो हेंहि ध्यानास येईल " (ऐंटे ३१६२).

सुख-रुई; **सुख-रोई** (स्त्री०) [फा० सुख-रुई] बहुमान; आब; सुटका- " त्याजकडून घडलें नाहीं इतकी सुख-रोई आहे " (राजवाडे ५११७७).

सुखी (स्त्री०) [फा० सुखी] लाली; तजेलेदार गुलाबी छटा; लाल-शाई.

सुनीस (पु०) सनदा वराती कोलनामे वगैरेवर सुरू सूद बार या तीन शब्दांचा शिकका मारण्याचें काम ज्याच्याकडे असे तो अधिकारी.

सुर्मा (पु०) [फा० सुर्मा] मोत्याचें केलेलें नेत्राञ्जन.

सुर्दार (स्त्री०) [फा० शुल्दार] विजार.

सुरई (स्त्री०) [अ० सुराही] चम्बू; कुजा.

सुरत (स्त्री०) [अ० सुरत्] चेहरा; सौन्दर्य; प्रतिमा; पुतळा; रूपरेषा; हकीगत; स्थिती; प्रकार; गांठ. " चन्द्री कळवन्तीण साम्प्रत गाण्यांत, नाचण्यांत, सुरतींत, हावभाव बनावणति येथें सर्व दौलतदारांचे पसन्तीत आहे " (जुऐगे ११). " इन्दुरी मल्हारजी होळकर सुभेदार व सण्डेराव होळकर यांथियां सुरती पाषाणाच्या सड्गामस्यरी करून स्थापिल्या " (मदवा २१५५).

“ कामाची सुरत मजला साड्गावी ’ (भाव २१). “ पुढें तिकडील सुरत दिस-ण्यांत येईल त्या बेतानें जें कर्तव्य तें करावयाचें ” (सरे ८१३५८). “ दाभाडे यांनीं बिघाडाची सुरत दाखविली ” (राजवाडे ११३८). “ परन्तु फिरेन यावयाची सुरत दिसत नाही व तह-रह चारी सन्दर्भाचा प्रकार काडीमात्र नाही ” (सरे ११२२५). “ पुढें नदीचें पाणी उतरल्यावर गिल्यांची सुरत घ्यावी ” (भाके १०).

सुरत्-पाक देखणा.

सुरत्-पिजीर [फा० सुरत्-पिझीर्] यशास्वी. “ दिखवाह मतालीब कार सुरत् पिजीर होऊन ” (साने-पयाव ३८४).

सुरत्वान सुन्दर. “ स्थापनेस प्रतिमा आणिल्या त्यांत सुरत्वान नाहीत ” (सरे ९१२७९३).

सुरत-हाल (पु०) कैफियत; हकीगत. “ शङ्कराजीस वतनासी तालुका नाही म्हणून आपलाल्या दस्कत व शिक्क्या-नसी सुरत-हाल करून लश्करांत पाठ-विला ” (वाड-सनदा ९५).

सुरवात; सुरवात (स्त्री०) [८ अ० शुद्धअ] प्रारम्भ.

सुरा (पु०) [अ० सूरा] कुराणाचा सण्ड.

सुरास (पु०) [फा० सुरास्] शोध; पाकत. “ या धामधुर्मात सयाजीरा-जाचा मुलगा रस्तुमजी हा बालवयांत होता; त्या सुरास राखून तोतया अब्दुल्लानें ज़बदस्तीनें धरिला ” (भाइ-सम-सप्तवृ ६७).

सुरू [अ० शुद्धअ] चालू. आरब्ध;

सुरू; सरू (पु०) [फा० सर्व] Cypress नांवाचें एक सडपातळ, उंच, सरळ वर निमुळतें होत जाणारें, सदा हिरवें टप-टपांत दिसणारें झाड. फार्शी कवितेंत प्रियेच्या शरीरयष्टीशी सरूची तुलना करणें रूढ आहे.

सुरूदार सरूच्या आकाराचा (साम्य) (चित्रगुप्त १७).

सुरुसन [अ० शुहूर् = महिने] हिजी शकानन्तर सातशें पञ्चेचाळीस ७२५ वर्षांनीं म्हणजे इसवी सन १३४४ तेराशे चव्वेचाळीस सालीं सुरू झालेला शक.

सुल्तान (पु०) [अ० सुल्तान्] पाद-शहा; अनियंत्रित सत्ता चालविणारा; जुलमी राजा.

सुल्तान-ढवा (पु०) येल्गार; ह्ळा. “ पुरन्धरास आपण सुल्तान ढवा करितों आणि गड घेतों ”

सुल्ताना (स्त्री०) [अ० सुल्ताना] महाराणी.

सुल्तानी (स्त्री०) आधिराज्य; जुलमी राजसत्ता; सुल्तानासम्बन्धी.

सुलह (पु०) [अ० सुल्ह] सलूह; सख्य. “ पेस्तर रुक्नुद्दौला याचे मारि-फत सुलह करून ” (राजवाडे ११५३).

सुलाख (पु०) [फा० सुराख् = भोंक] सोन्याच्या दागिन्यांतील धातूच्या शुद्ध-तेची परीक्षा पाहण्यासाठीं त्याला पाड-लेलें भोंक.

सुलाखणें अन्तर्चाह परीक्षा करणें. “ प्रभा-कराचें कवन सुलाखुन सरस्वतीनें पाठ-विलें ” (प्रभाकर १६३).

सुस्त [फा० सुस्त्] मन्द; आळशी.

सुस्तार्ह; सुस्ती (स्त्री०) [फा० सुस्ती] मन्दत्व; आळस; दिरङ्ग. “ या उपरी तन्ही ऐवज पाववावया बावें सुस्ती न करणें ” (राजवाडे १५१८२). “ लोकर कोणतें यावें, आणि सुस्तीनें कोणतें यावें हा विचार धन्यास, कामार करणारास असावा ” (मद्बा ११४३).

सुस्तावणें मन्द होणें.

सूज् (स्त्री०) [फा० सोस् = दाह] शरीरावर विकारामुळे येणारी कुगी.

सेना-खास-खेल गायकवाडांचा किताब. सेव (पु०) [फा०] सफचन्द. “ सेव तो आलेच नाहीत ” (दिमरा ११०१). “ विलायती मेवा सेव दाणे पन्धरा एक पेटारी सेवेसी पावेल ” (दिमरा ११२२).

सेरणी; शेरणी (स्त्री०) [फा० शीरनी] मिठाई; ज्याच्या बाजूनें न्याय झाला त्यानें आनन्दप्रदर्शक म्हणून द्यावयाची रक्कम; हरखी. “ सीर्णी (राजवाडे १५१६४).

सेला (पु०) [फा० सैलाब्] लोण्डा. “ दत्ताजी शिन्दे इकडे तोण्ड करीत तो इकडील फौजेचे सेले तोण्डासन्मुस येत ” (भाब ६३).

सेहत (स्त्री०) [अ० सिद्दहत्] तन्दुरुस्ती; प्रकृतिस्वास्थ्य. “ आपल्यास सेहत जालियाचे, खुशीचे पार्चे ” (साने-पयाव ४६७).

सैतान (पु०) [अ० शैतान] घोरकर्मा, पापमूर्ती.

सैफ (स्त्री०) [अ० सैफ्] तवार.

सैर (स्त्री०) [अ० सैर्] सहल; नितर्ग - निरीक्षण. “ आयद्याची सैर करावयास

या प्रान्तीं आले आहेत ” (दिमरा ११३०१). “ आजी प्रातःकाळीं प्रहर-दिवसा उपरी थोरले श्रीमन्त बागांत सैर करावयास गेले ” (राजवाडे ६१५८७).

सोखत [फा० सोख्त] दग्ध. “ सारन्जाम सर्व सोखत जाला ” (दिमरा २१४).

सोखी (स्त्री०) उन्मत्तपणा; शोखी पहा. “ शामलांनीं सोखी करून याणकोटास अपाय केला ” (वाड-शाछ २६) “ या उपर गानिमांनीं सोखी करून मोर्चे काबीज केलें ” (पारसनीस-बच ७९).

सोढत (स्त्री०) [अ० शर्ती] शर्यत्; लॉटरी.

सोपा (पु०) [अ० सुफफा] ओटा; पडवी; चौकाच्या चारी बाजूची उन्च जागा.

सोबत (स्त्री०) [अ० सुह्वत्] सङ्गत; बरोबर. “ तें सर्व तुमच्या वडिलांपासून सोभतीस आहेत ” (साने-पयाव १७).

सोबती (पु०) स्नेही; साङ्गता.

सोमल (न०) [अ० सुम्बुल] एक प्रकारचें विष.

सोर (पु०) [फा० शोर्] ओरड; आकान्त. “ भजनीं लोकनिन्देचा सोर माजे थोर अभिशारें ” (मुक्तेश्वर आदिपर्व १६१०१).

सोल्दाद् [जर्मन सोल्डाद्] सोजीर; शिपाई. “ लोकांचे सोल्दाद् ” (राज. वाडे ५१३९).

सोहलत; सौलत (स्त्री०) [अ० सुहलत्] सवड; साम. “ मन्सुब्यास सोहलत राहिली नाही ” (इम २९५). “ जरब देता येत नाही सोहलतीनेंच होईल तेथवर

पहात आहों ” (खरे ७१३४७).
 “ प्रयागची रद-बदल आहे; तोही मम्सुबा सोहलतीनें होईल तरी करावा ”
 (साने-पयाव ३३८).

सौगन्द (स्त्री०) [फा० सौगन्द] शपथ.

“ मुसुल्मान होऊन मोडील त्यास सौवराची सौगन्द असे ” (राजवाडे १५१३५). “ याणीं सौगन-शपथ घालोन पादशाहास साड्गून पाठविलें कीं तुम्ही पुढें न येणें ” (मद्रु ११८५).

सौदा (पु०) [फा० सौदा] क्रयविक्रय; व्यवहार.

सौदागर; सौदागीर (पु०) [फा० सौदागर्] व्यापारी. “ भिन्न भिन्न सौदागरी । सहवर्तमान जाया कुमरी सुहद बन्धु सुखनिर्भरी । वसते झाले जवळिके ” (मुक्तेश्वर-सभापर्व २१९१).

सौदागरी व्यापारी; गैर लबाऊ. “ जहाज सौदागरी ” (वाड-समा २१६५).

सौदागरी; सौदागरी (स्त्री०) व्यापार. “ इङ्गजांची सौदागिरी आपले रियासतीत चालूं केली ” (खरे ७१३५६४).

सौब [अः सौब्] बाजू; तर्फ. “ अज-सौब-जनरल ” (भा-ऐ पयाव ४५).

“ अजी सोब ” (कामहसा २२).

सौलत सोहलत पहा.

ह

हऊस (स्त्री०) होस; इच्छा. “ परस्पर विघाडाविशीं हऊस राहिली नाही ”
 (चन्द्रचूड-दस्पर १११०५).

हक्क (पु०) [अ० हक्क] सत्य; स्वत्व; मालकी; अधिकार; प्राप्तव्य; पगार; नेमणूक; सम्बन्ध. “ ज्याजती होईल

तितकी किम्मत करून त्याच्या हक्कांत धरावी ” (सभासद् २३). “ पाटील कुळकर्णी यांसी हक्क बांधून दिला ” (सभासद् २५). ” रहम (= दया) त्याचे हक्कांत जरूर आहे ” (राजवाडे ११९८३). “ तो कुम्पनीचे हक्कामध्ये भतिशय हानांकर व इङ्गजांचे जातीचे प्रतिष्ठेच्या केला ” (ऐटि २११३). “ आम्ही मोहिब्याचे हक्कामध्ये हमेशाचे दगांमध्ये शुक्रगुजारी करीत असतो ” (पारसनीत खप २४०).

हक्क होणें मरणें. “ गणेश राम दातार हक जाले ” (राजवाडे १०१२९). “ नजबखानास राजयक्ष्मा रोग होऊन चौदावे रचिलाखरीं हक जाला ” (मद्रु ११९९८). हक करणें देहान्त शिक्षा करणें. “ शिवाजी आपला पुत्र परन्तु पादशाहानीं त्याजला हाक करणें, सुखरूप करावा; जें मानेल तें करावें ” (मद्रु ११९६).

हक्क-दार (पु०) [फा० हक्-दार] मालक; हक्क साड्गणारा; वारस.

हक्क-रसूम; हक्क-लाजिमा निरनिराळ्या प्रकारचे हक्क.

हक-ताला [अ० हक्क-तआला] उच्च ईश्वर. “ एखादे आपले हिन्दूंचे तीर्थां बसोनु हक-तालाची बन्दगी करून हजरत साहेबास द्वा देऊनु ” (इम ६७).

हक-परस्ती (स्त्री०) सत्यपूजा; कृतज्ञता (पेअ ६१).

हक-नाहक; हकनाक [फा० हक्क-ना-हक्क] नाहक; विनाकारण; अभ्यायानें. “ आज दीड महिना हक-नाहक फिरतो ” (चन्द्रचूड दस्पर ११

१३७). “ वेधिलें चित्त हकनाक उशिर लाविला ” (प्रभाकर १३१).

हकीगत; हकीकती (स्त्री०) [अ० हकीकत्] सत्य; माहिती; वर्तमान. “ साहेबां हकीकती मनास आणून पाहतां ” (राजवाडे १७१३८).

हकीम (पु०) [अ० हकीम् हिकमत जाणणारा] यूनानी वैद्यक जाणणारा.

हकीम (पु०) [अ० हाकिम् हुकूम सोडणारा] अधिकारी; अमील. “ त्याचे हकिमाचे इतलोशिवाय स्वारी निभावून जाणार नाही ” (सरे १०१५६१२).

हकिमी (स्त्री०) [फा० हाकिमी] अधिकार; अमिली. “ प्रान्त मज्कूर हकिमी गडगाधर प्रतिनिधी यांजकडे होती ” (वाड-चाबा २१३२).

हङ्गाम (पु०) [फा० हङ्गाम्] मोसम; काळ; ऋतू.

हङ्गामशीर हङ्गामाचेवेळीं; वेळेवर. “ या गांवावरी हङ्गामशीर प्रजन्य पडला नाही ” (राजवाडे ६१९८५). “ काय तुझें देणें असेल तें हङ्गाम शिर घेणें ” (राजवाडे १५१२२).

हङ्गामा (पु०) [फा० हङ्गामा] गर्दी; दङ्गा; बसेडा. “ नेतेसमर्था दोन चार माणसें जसमी जालीं; हङ्गामा जाला होता ” (राजवाडे ११२५).

हङ्गामी तात्पुरती; मोसमी; गैर-कायम.

हज्रत (पु०) हज्रती (स्त्री०) राजास पैगम्बरास अगर इमामादि श्रेष्ठ व बन्द्य पुरुषास या शब्दानें स्वामी या अर्थानें सम्बोधितात.

हज्र; हाज्र; हजीर [अ० हासिर्] वियमान.

हज्र-जुबाबी [फा० हासिर्जाब्] तावडतोब समर्पक उत्तर देणारा; समय-सूचक.

हज्र-नीस हजरी माण्डणारा.

हजरी; हजिरी; हजेरी (स्त्री०) वियमानता.

हजेरीची फौज नेहमीचें सडें सैन्य.

हजाम (पु०) [अ० हज्जाम्] न्हावी.

हजामत (स्त्री०) [अ० हजामत्] श्मश्रू. केस काढणें; डोक्यावरील केस भादरणें.

हजार [फा० हसार्] सहस्र. “ तोफ हजारा हजार सुटली ” (प्रभाकर ५२).

हजारा (पु०) [फा० हसारा] अनेक धारा पाडणारें कारन्नें.

हजारी (स्त्री०) सहस्र सैनिक बाळगिण्याची मन्सब.

हजिरा-हजीर तात्पुरती व्यवस्था करून केलेलें. “ काही हजिराहजीर असें करून निघालों ” (सरे ११२६६).

“ चिरजीव पण्डरिनाथानें हजिराहजीर जीन रवाना केले ” (सरे ९१८).

हजिमा (पु०) [अ० हसीमा] धुव्वा; फजिता. “ पुढें डौल कसा होतो पहावें परन्तु हजिमा आहे ” (सरे ९१२७२).

हजीर-जामीन एखाद्यास अमुक ठिकाणी हज्र करून देण्याची हमी घेणारा (राजवाडे १५११२).

हजीर-मजालस सभासद; (स्त्री०) भरसभा. “ याचा महज्र ... महाराजांचें समोर हज्र-मजालसीत जाला ” (राजवाडे १५१२८१).

हद् (स्त्री०) [अ० हद्] मर्यादा; सीमा; पराकाष्ठा. "आतां हद्दु साली" (सभासद ६६). "लष्करपणाची हद्दु जैसी होती तैसां केली, दर भाण्डणीं मोंगलासी गांठी घालून बरीं झुजें दिल्ली" (वाड-सनदा १७३).

हद्द-महदूद् [फा० हद्द-ई-महदूद्] मर्यादित. "हद्द-महदूद् पाण्डरीवरी जें उत्पन्न होईल तें निमें दोनी ठाईं तारोतार वाटून द्यावें (राजवाडे १५११).

हद्द-हदूव (स्त्री०) [अ० हदूद अनेक व० हद्दु चं] मर्यादा. "हद्द-हदूद बान्धणें" (राजवाडे ६१५७९). "गांव गन्नाचे सिवेच्या हद्द-हदोदी" (मदरु १११२).

हदीस (स्त्री०) [अ० हदीस्] "पैगम्बराचें वाक्यास हदीस असें म्हणतात" (वाड-सनदा २३).

हनोज [फा० हनोस्] अद्यापि; अजून (राजवाडे १०१६४).

हप्त-हजारी (स्त्री०) [फा० हफ्त-हसारी] सप्त सहस्र सैनिकांचें आधिपत्य.

हप्ता (पु०) [फा० हफ्ता] आठवडा; किस्त. "वाकी निमे ऐवज राहिला त्याचे तीन हफ्ते ठरले आहेत" (वाड-समा ११३४४).

हप्ते-बन्दी (स्त्री०) किस्त-बन्दी.

हबशी [अ० हबशी अबिसानियातील] जजिरेकर श्यामल.

हम-सास [फा० आम-सास्] सर्वसामान्य; प्रसिद्धपर्णे; निश्चयपूर्वक.

हमगी [फा० हमगी] सर्व. "सानगोडा दत्तक घेतलेला व तिची वायका हमगीस आणून ठेवेलें" (सरे ११४६९८).

हम्जात (फा० हम्साद्] सारख्या वयाचा (चित्रगुप्त १७).

हम्बीर (पु०) [अ० अमीर्] सर्दार. "बसूनिया हम्बीर करिती विचार हळा करा एकदांची" (इपुलिपो १६०). "आले कचेरीस बोलाविले हम्बीर" (इपुलिपो २२०).

हम्बीरराव एक किताब.

हम्-रस्ता [अ० आम] सार्वजनिक रस्ता.

हम्राह [फा० हम्राह] सद्गती; बरोदार सामील. "आपलें उत्तम जाणाल ते) करणें; आम्ही तुमचे हम्राह आहोंत" (राजवाडे १११९८). "पेशजी किनवीचेही हम्राह होता" (राजवाडे ५११५०). "फौज हम्रा (= गोळा) करून सुभा पातशाई याजवर आणून घालावे" (होके ७).

हम्राई; हम्राही (स्त्री०) [फा० हम्राही] सद्गत; जथ; बरोबरीचा. "ज्यांजवर रुपया येतो त्याजला जसम लागली असतां हळद-फटकूं मिळणें कठिण; तेव्हां फौजेची हम्राई राहते कशी?" (होके ३०). "हम्राही जमियेत-पैकी" (राजवाडे १०१९८६). "हम्राई" (दिमरा १११५२).

हम्वार [फा० हम्वास्] सारसी; प्रसन्न; सरळ. "ज्यांत त्यांची मर्जी हम्वार राहें तें करणें योग्य" (हम २५५). "लेकीन हम्वार न जाले" (सरे ७१३५६५).

हम्शाई [फा० हम्साया=शेजारी] शेजारील. "त्या प्रान्तीचे वतन्दार हम्शाई गांधीचे" (राजवाडे १५१८०).

हमाम्-खाना (पु०) [अ० हम्माम्]

जिथें उष्ण जळ मिलतें असें स्नानगृह.

हमाल (पु०) [अ० हम्माल्] ओशें

वाहणारा; भारवाहक; मजूर; कुली.

हमाली (स्त्री०) [फा० हम्माली]

हमालाचा पेशा अगर काम; मजुरी.

हमी (स्त्री०) [अ० हामी जबाबदारी

घेणारा] जबाबदारी; जामीनकी.

“ याप्रमाणें हामी-निशा सावकारी देतात ” (मददा २१२०६).

हमीदार (पु०) जामीन; जबाबदार.

“ ती जवळून आपण ऐवजाचा हमीदार घेतला ” (ऐटि ११२२).

हमेणी; हमिनी (स्त्री०) [अ० हम्मियान्]

पैसे ठेवण्याचा लाभ कसा; पिशवी.

“ कम्बरेस हमिन्या द्रव्याच्या ” (मदरु ११६४).

हमेश; हमेशा [फा० हमीशा] नेहमी.

हयात; हयाती (स्त्री०) [अ० हयात्]

आयुष्य; जिन्दगी; जिवन्तपणा; उमर; जिवन्त. “ आज येथून आमची हयात खुण्टली येसैं भविष्य केलें ” (भाइसम १८३४ षाबू २१२). “ काय हयाती बाकी असेल ते, ते स्थळीं अखेर होय तर उत्तम आहे ” (मददा १११५६).

तह-हयात=हयातीपर्यन्त.

हयासा (पु०) [फा० हयासा] जेर्बन्द.

हर्-पक [फा० हर्पक्] प्रत्येक; बिल्कूल.

‘ जुने लोक वगैरे यांस हर-एक उपद्रव न केला ’ (मराचिस २८).

हर्कत (स्त्री०) [अ० हरकत्] हाल-

चाल; विरोध; आक्षेप; अडथळा; विलम्ब. “ बेडर मजूर काबू-वरुत पाहून जागा व मकानें ध्यावयाचे

उद्देशें हर्कत करणार ” (राजवाडे ५१६८). “ येवढे रईस यांची हर्कत व्यर्थ होणें चाङ्गलें नाहीं ” (राजवाडे ७१९४).

हर्कसा कोणत्याही रीतीनें. “ हर्कसा प्रविष्ट होय असें करावें ” (सरे ११८००).

हर्कामी प्रत्येक कामास उपयोगी पडणारा. हर्कार-गिरी (स्त्री०) ज़ासुदाचें काम (दिमरा ११२).

हर्कारगी (स्त्री०) हर्कारगिरी. “ तुजे बाप नार शेणवी यासी हर्कारगी मिरास देसाई याणीं मोकर करून दिवाग-चाकरीती ठेविले होते ” (सासंह-जुले २५).

हर्कारा; हल्कारा (पु०) [फा० हर्कारा] पडेल तें काम करणारा; जासुद; टेहळ्या. “ तेथील लश्करची माहीयत सरी कळावी म्हणून दोघे हर्कारे पाठविले होते ” (चिरा ४४).

हर्गाह [फा० हर्गाह = जेव्हां जेव्हां] ज्या अर्थी. “ हर्गाह कीं काबोज मुतशरीफ नाहीं, बहात्तर वसें नाहीं, आणि सनद-अस्तादही नाहीं, मर्द तुफानी आहे ” (राजवाडे २०१४०).

हर्गीज; हर्गीस [फा० हर्गीश्] कधीहि; बिल्कूल. “ या उपर इङ्गणजास पुरती तम्ची टावी हेंच मनांत आहे तर आपण हर्गीज तह करूं नये ” (सरे ७१३०६). “ चिरजीव भाऊसाहेब आल्याखेरीज तुम्ही हर्गीज न व्हावें ” (साने-पयाव १४९). “ जे मजला मानिती माझ्या विचारें वर्तती । ते हर्गीस झोला न पावती । न नाडती जीं ” (श्रिसमर्थरुत

दिष्टा ६). “ जहर हवाळ घानळा आहे, हा हर्जिस वाचणार नाही ” (भाइसम १८३४ पाठ १४३).

हर्जिनसी नानातन्हेचा. “ श्रीगणेशपूरच्या नवभार्गेत हर्जिनसी झाडे वरचेवरी आणून लावून देतो ” (सरे ८११२१).

हर्दम [फा० हर्दम] प्रतिकर्षणी.

हर्दम-ख्याली [फा० हर्दमखियाली] लहरी; अस्थिर; लबाड. “ (शिन्दे) जात्या हर्दमख्याली... कसे करितील याचा विश्वास नाही. ” (सरे ७३२ ४७). “ बोलणें हर्दम ख्याली दिसतें ” (सरे ८३९३०). “ त्यांत तो (हैदरअली) हर्दमख्याली आहे ” (सरे १०९६).

हर-दर्हाळ केव्हाही. “ हर्दहाळ मोहिब्याचे कामामध्ये तफावत तजावज कारणार नाही ” (परसनीस अप २४०).

हर्दू; हर्दो [फा० हर्दू] दोषेही; दोन्ही. “ हर्दो जणांचा जमान घेणें ” (राजवाडे १५१६). “ तरी हर्दू गांव ” (राजवाडे ८१३०).

हर्फ; हरफ (पु०) [अ० हर्फ] अक्षर; लेख; उपका; दोष. “ तहनाम्यांत काहीं हर्फ नीट करावयाचे ते करून ” (राजवाडे ५१३३). “ श्रीचा शिक्का, याप्रमाणें हरफ = श्रीभार्गवचरण परमहंस ब्रह्मेन्द्र शरण ” (पारसनीस=बच ८९). “ बल्की पन्तप्रधानावर हर्फ आणिला ” (राजवाडे ६१६१८). “ हर्फ ठेवून बोलता हें ठीक नाही ” (सरे ८१३५४).

हर्फ-ब हर्फ अक्षरशा: “ कलमांची फर्द सकार्षी आली ती हर्फ-ब-हर्फ वाचून

दाखविली ” (राजवाडे ७१८). “ कलमां केलें ते हर्फ-ब-हर्फ दिल्लिशांन जालें ” (राजवाडे १०११९१).

हर्वजेनें कोणत्याही रितीनें. “ शिकन्दरि याहून शादल निघाला म्हणजे मार्गीच गांठून हर्वजेनें शिक्षा करितो ” (राजवाडे ६१६२३). “ साटकास हर्वजेनें नसीयन करून ब्राम्हणाची मुली सोडून देवणें ” (वाड-शाळ १०४).

हर्भेश नेहमी.

हर्हुन्नरी अनेक कलांत निष्णात.

हराम [अ० हराम] निषिद्ध; अन्यायाचा. हरामखोर [फा० हरामखुर] अप्रामाणिक; स्वामिद्रोही; लुचा.

हरामखोरी (स्त्री०) [फा० हरामखुरी] अप्रामाणिकपणा; स्वामिद्रोह; लुचेगिरी.

हराम्जादगी (स्त्री०) [फा० हराम्जादगी] लुच्चाई; स्वामिद्रोह. “ जमीदारांनीं हराम्जादगी केली ” (राजवाडे ११२४६) “ रयत हराम्जादगी करून अम्मल सुरळीत देत नाही ” (राजवाडे ८१५८).

हराम्जादा [फा० हराम्जादा] जारज; लबाड; स्वामिद्रोही; धूर्त. “ मराठे हराम्जादे, आठ दिवस अगोदर पळाले, हजीर असते तरी कैद करितो ” (सभासद ४८).

हराम्जादी (स्त्री०) हराम्जादगी; लबाडी. “ त्यांच्या हराम्जाद्या व मकरे सर्व नवाब बहादूर यांचे ध्यानांत ” (राजवाडे १९१५९).

हराम-नमकी (स्त्री०) निमकहरामी. “ पादशाहाशी ज्यानें हरामनमकी बेअदा केली ” (भा-रेपयाव २१).

हरामी लबाड; कपटी; (स्त्री०) हराम्बोरी. " शिवाजी हरामी आहे " (सभासद ४८).

हरिफाई; हरिफी (स्त्री०) [फा० हरीफी] धूर्ता; चतुराई; कावेबाजी. " आतां तुमची त्यांची भेटी सासे सासे यांची करवितों; तुम्ही हरिफी करून कार्य-भाग करणें तो करावा " (सभासद १५).

हरीफ [अ० हरीफ्] धूर्त; काबीज; कावेबाज; (पु०) शत्रू. " मराठे हरीफ बहुत आहेत, असें बोलले " (सभासद ४९). " आतां जाऊन हरिफासी मुकाबला करावें " (दिमरा ११२६१).

हरोल; हरोळी (स्त्री०) [फा० हरावुल्] आघाडी; बिनी; पुढारी; पुढें. " तुम्ही या मन्सबियास हरोल होऊन मन्सबा सिद्धीस जाय तें करणें " (वाड-शाळ ३०).

हल्का; हल्गा (पु०) [अ० हल्का] कडी (छताची अगर तुळईची). " फाणसें पिवळीं हल्क्यांना " (प्रभाकर ९३). " लावून रुपेरी हल्के हिन्दुळे बांधिले " (प्रभाकर).

हल्कारा (पु०) हकीरा; जासूद.

हल्गर्जी [फा० अहल्-इ-गरस् = स्वार्थी] निष्काळजी.

हल्ला (स्त्री० पु०) [अ० हल्ला] चढाई; छापा; एल्गार. " शिवाजी आपला पुत्र याजबरी हल्ला करावी " (सभासद १०).

हल्ली; हाली [फा० हाली] आज; वर्तमानकाली.

हल्वा (पु०) [अ० हल्वा] मिठाई; साखरेच्या पाकांत घोळून काटेदार बनविलेले सड्करान्तीस द्यावयाचे ताळ. हल्वाई (पु०) [फा० हल्वाई] मिठाई बनवून विकणारा.

हलाक [अ० हलाक्] क्लान्त; क्षीण; दरिद्री. " दोन तीन चपेटे होऊन बहुत हलाक जहालीं आहेत. " (चित्रगुप्त ७९)

हलाखी; हलाकी (स्त्री०) थकवा; पडती; दारिद्र्य; दुर्दशा. " आपलें राज्य नवें; त्याहीमध्ये दोन तीन चपेटे होऊन हलाखी झाली आहे " (सभासद ४७). " लश्करांत दाणा-चारा मिळेना तेव्हा हलाकींत आले " (मराचिथोरा ५८).

हलाल [अ० हलाल्] विहित; धर्म्य; न्याय्य; विधिपूर्वक मारलेल्या पशूचें (मांस). " मुलानानें फात्या न दिल्या तर बकरें मुदांड रहातें म्हणजे तें हलाल होत नाही " (गांवगाडा ११३) हलाल करणें=तुस्लीम विधिपूर्वक पशू मारणें; जचे करणें.

हलालखोर (पु०) [फा० हलालखुर] झाडू; भद्दगी; हलकें काम करणारा. " क्षेत्र मजकूरच्या गल्ल्या हलालखोरांकडून झाडवून निर्मळ राखणें " (वाड-समा ३१९९). " सेवकाचे घरा आसपास सोळा हलालखोर यांची चौकशी बसविली आहे " (जोरा ११७).

हलालखोरी (स्त्री०) [फा० हलालखुरी] हलका धन्दा; प्रामाणिकपणा; इमानीपणा. " तुझे बावें नरसो दामोधरें हुजूर हलालखोरी बहुत वजा (= प्रकॉरें) साडिंगतली " (राजवाडे १५१३१).

हव्यास (पु०) [१ अ० हवस्] तीव्र, ह्छा, छन्द; नाद.

हवल्दार (पु०) [फा० हवालादार]
काहीं शिपायांचा नाईक.

हवस (स्त्री०) हौस. "आपल्या असलाद्
(१ असलन्=बिल्कूल) पुन्याईं माम-
ल्याची हवस काहीं राहिली नाहीं"
(इम ६७).

हवा (स्त्री०) [अ० हवा] वारा; शीतो-
ष्णमान; धुन्दी. " उतरली भरज्वानीची
हवा " (परशराम १५१)

हवाई; हवाई (स्त्री०) [फा० हवाई]
चन्द्रज्योत; छापा (१); वायवी; अ-जड.
"तेथून सडे होऊन गोज् कौज् येत
चालली म्हणजे त्याजवरी हवाई करा-
वयास येईल" (सरे ११२०७).
"गेली दूर अवई, नार सवई, हवाई
जैशि सुटली" (प्रभाकर २३९).

हवा-दोज् (१) गगनचुम्बी; उन्च. "जमी
दोज् हवादोज् शामीने" (भाइसम
१८३४ अहवाल ४८).

हवाल (पु० स्त्री०) [अ० अहवाल]
स्थिती; हाल-हवाल. "वाचून दास-
वितील त्याजवरून कच्चा हवाल अवघा
ध्यानास येईल" (दिमरा १११३३).

हवालणें सिपूद करणें; सोंपविणें.

हवालत (स्त्री०) हवाला (पु०) [अ०
हवालत-हवाला] सोंपवणूक; जबा-
बदारी; भिस्त. "अठरा लक्ष रुपये
हवालतीस होते तेही परिहार करून"
(मद्रु २११४). "डेङ्गळ्या मज्कूर
याचें ठिकाण लाऊन जिवस्त अगर
मेला सर्कारांत हवाला करून देईल
त्याजला बक्षीस दोन लक्ष रुपये व
हजार रुपयांचा गांव इनाम इत्यज्
बहादूर यांचे वियमानें दिलहा जाईल"
(भाइसम १८३४ अहवाल १६).

हवाशरि जेथें हवा खेळती मोकळी आहे
अशी (जगा).

हवेली (स्त्री०) [फा० हवीली ८ अ०
हवाला] मन्दिर; बाडा; मोठें उन्च सुशो-
भित घर; राजधानीच्या भोंवतील भाग;
गिर्द.

हवेली-दाखल गृहप्रविष्ट. " आम्ही हवेली
दाखल जाहलों " (राजवाडे ६१२८८).
हश्मत्पन्हा [फा० हश्मत्पनाह] वैभव-
शाली.

हशम (पु०) [अ० हशम] परिवार;
नोकर-चाकर; शिपाई-प्यादा.

हशम-नवीस (पु०) हशमाकडील कार्कून.
हशील (न०) [अ० हासिल] प्राप्त;
लभ्य; प्राप्ती; नफा; फी; तात्पर्य. " पुढें
मुद्दे हशील होतील " (सरे २१५४८).
" साहुकारीमुळें जकातीचेंच हाशील
होईल " (मराआ ३७)

हस्त-बूद (पु०) [फा० हस्त-बूद =
आहे-होता] सारा; मुल्की; वसुली.
" शिन्द्याचे हस्तबूद अम्मल चालू
लागले " (सरे ८१४०४६).

हस्तुल्लुकूम (पु०) [अ० हस्तुल्लुकूम =
आज्ञेप्रमाणें] आज्ञापत्र. " सुरजमल
व माधोसिद्दग यांस हस्तुल्लुकूम व जया-
प्यास खिलत वगैरे पाठविणें " (राज-
वाडे ६१३९७).

हाकीम (पु०) [अ० हाकिम] अधि-
कारी. " तेथील हाकिमचे बळानें प्यादे
वसवून " (राजवाडे ६१२९७).

हाकीम-शरा (पु०) काजी-शरा; धर्म-
शास्त्री. " काजी अब्दुल्ला बीन काजी
महम्मद हाकीम-शरा " (राजवाडे १८
२१).

हाजृत (स्त्री०) [अ० हाजृत] ज़रूरी, अडचण. “ परशुरामपन्त यांस बिलकैल इड्भजांचे तम्बी करितां आणवावे ऐसी हाजृत नाही ” (राजवाडे १९१०६). “ कलमी करावयाची हाजृत नाही ” (साने-पयाव ४७२). “ मुकर (=पुनः पुन्हा) ल्याहावें याची हाजृत नाही ” (साने-पयाव ४७६).

हाजूम करणें [अ० हाक्षिम् = पळविणारा] लुटणें. “ रस्ता हाजूम करून ठेविला आहे ” (राजवाडे १११५५).

हाजूर्बांशी (स्त्री०) [फा० हाक्षिर्बांशी] मुलाजमत, वास्तव्य. “ द्बार्निं हाजूर्बांशी करून सकाराची दौलत्साई चिन्तीत आहों ” (चिरा ३५).

हाजूर-मजालीस हजर-मजालीस पहा.

हाजी (पु०) [फा० हाजी ८ अ० हाज्ज] हज्ज म्हणजे मक्केची यात्रा करून आलेला मुसलमान.

हाम-खास (पु०) आमसास; दर्बार कचेरी. “ हाम-खास भरविला म्हणजे कचेरी ” (मद्रु ११७७).

हामी (पु०) [अ० हामी] हमीदार. “ हमी मातबर त्रिम्बक शेट गुजर देतो ” (पारसनीस-बप ६१).

हाय-दोस (पु०) [फा० या दोस्त । = हे मित्रा ।] मोहरमांतील दङ्गल.

हायल [अ० हाईल] भयङ्कर. “ लेकीन हा मशेला हायेल आहे ” (राजवाडे ५ । १५७).

हाल्लुद् आहे न्या स्थितींत, ठायींचे ठायीं. “ आपण शिवाजीवरी जातो, त्यास हाल्लुद् ठेवितो ” (समासद् ५९).

हाल [अ० हाल] हल्ली. (पु०) सुस्थिती; त्राण, (अनेक वचनी) दुर्दशा. “ ऐसें हालें असतां हाल कराग बमोजीब मुम्बईकर याणीं अमलांत न आणिलें ” (सरे ७३५७३). “ लस्कर-पाय-मालीनें रयतीचा हाल राहिला नाही ” (राजवाडे १८१५३).

हाल-अपेष्टा (स्त्री०) दुर्दशा.

हाल-अहवाल (पु०) कैफियत, वर्तमान. “ एणें प्रमाणें आपला हाल-अहवाल सातरेसी आणितो ” (राजवाडे १८१३१).

हाल-हकीगत (स्त्री०) कैफियत. “ आमची हाल-हकीगत विदित करून ” (इरे ५१४८).

हाल-हवाल (पु० स्त्री०) कैफियत, दुर्दशा. “ रयतीचा हाल-हवाल जाहीर केला ” (राजवाडे १८१५३). “ हाल-हवाल असेल तत्रापि हे सण्डणी सोडतात असा अर्थ नाही ” (सरे ११४५).

हालत (स्त्री०) [अ० हालत्] सुस्थिती, त्राण. “ मुलकांत हालत काहीं राहिली नाही ” (मद्रु ११२१३).

हाली, हाली [फा० हाली] साम्प्रत. “ हाली ” (राजवाडे ३१९७).

हाली-मवाली, अहाली-मवाली [अ० अहाली व मवाली] उच्चनीच सर्व लोक; हमसास. “ यावरी तमाम अहाली व मवाली पर्गणे मज्कूर व गिर्दनवाही जमीदार हर कोणी लहान थोर साङ्गताती जें ” (बाड-सनदा १४०).

हाली-माजी (स्त्री०) कान्ती, बसेडा. “ आमचे दौलतींत हाली-माजी होत

गेल्यामुळे कागदपत्र दाखलेशीर राहिली नाही ” (राजवाडे ११३१२). “ राज्याचें हालीमाजीचे विज्वरामुळें शिरस्ता मोडत आला आणि हक्क-रूमही झाडून उगवेना सबब नादारीस आलों आणि लोकांचे कर्जदारी जाहलों ” (राजवाडे १३१९१). “ त्याणीं व तुम्ही मिळोन सावनूर तालुक्याचा बन्दोबस्त पक्का राखावा; हाली-माजी होऊं देऊं नये ” (खरे १११६०९७).

हालोहाल तत्कार; ताबडतोब.

हाव (स्त्री०) [अ० हवा] हव्यास; लोभ. हावरा (पु०) लोभी.

हासिया (स्त्री०) [अ० हाशिया] किनार (ऐटि ११३४).

हासल; हासील [अ० हासिल] हशील पहा. “ मन्सूचा हासल होईल ” (राजवाडे ८१२०३). “ हासिलाची (= जकातीची) माफीची आज्ञा व्हावी ” (खरे १११५९२१). “ त्यांतील हासील (= तात्पर्य) कलम्बार करण्या करितां आज्ञा केली आहे ” (खरे ११४७८९).

हासिली हसील देणारा; दस्ती. “ आणि कही झाडें हासिली तीं तीं पाहिजेत लिहिलीं ” (मेस्तक-पुस्तक-जमालेखन ५३).

हिकमत (स्त्री०) [अ० हिकमत] शहाणपण; युक्ती; कावा.

हिकमती शहाणा; कावेबाज; हुन्नरी.

हिकायत (स्त्री०) [अ० हिकायत] कथा; गोष्ट.

हिकायती; हिकाती तक्रारसोर.

हिजरी [अ० हिजरा = बतूनत्याग] हजरत मुहम्मद पैगम्बर मक्का सोडून मदिनेकडे गेले त्या दिवसापासु न

म्हणजे इसवी सन ६२२ च्या जुलैच्या सोळाव्या तारखेपासून सुरू झालेला शक.

हिफाजत; इफाजत (स्त्री०) [अ० हिफाजत] संरक्षण; आश्रय. “ शिद्दी अब्दुला बेदरचे हिफाजतीस जात होता ” (राजवाडे ५१६१). “ पटण-चरूचे हिफाजतीकरितां अगोदर नबाबानीं सिताबराव अमील यास ... पाठविलें ” (राजवाडे ५११९९).

हिम्दाद (स्त्री०) इम्दाद; मदत. “ मदत-हिम्दाद ” (सासंह-तह २).

हिम्मत (स्त्री०) [अ० हिम्मत] महत्वाकाङ्क्षा; निश्चय; धैर्य; उत्साह; उमेद. “ ज्याशी नित्य नूतन सम्पादीन ही हिम्मत त्यानें हुजुरात सजावी ” (मराआ १३). “ प्रस्तुत तोहमास्य कुलीनें बाजी जिडिकली आहे; परन्तु अवध्या हिदुंनीं हिम्मत बान्धिल्यास व आमच्या फौजा मातबर गेल्यास हिन्दूंचीच बाजशाही होईल ऐसा प्रसङ्ग दिसतो ” (पारसनीस-ब्रच ११८).

हिम्मन्दार; हिमती धैर्यवान्.

हिम्मत-बहादुर शूरवीर; एक पदवी.

हिम्मत-मर्दानपणा (पु०) दिलेरी-मर्दुमी. “ सर्वांचीं ज्ञानें, हिम्मत-मर्दानपणा मजला ठाऊक आहेत; पानपतावर भाऊस टाकून आलेत ” (खरे ११४८१).

हिमाईत; हिमायत; हिमात (स्त्री०) [अ० हिमायत] संरक्षण; आश्रय; आधार; मदत; ज़ोरावरी. “ तें एकीकडे राहून पेण्ढारी यांची हिमाईत करून स्वामीचा क्रोध होऊन स्वामी उपोषणें करितात हें काय ! ” (खरे ११४५४८). “ आह-

प्रियानें त्याची हिमात केली तर आम्ही काय करावें !” (पारसनीस-ग्रप २१४).
“आउन्धकर हिमायेतीनें आउतें धरितात; परन्तु ईश्वर त्यांस नतिजा देतो; परन्तु भाग्यामुळे चित्तांत आणित नाहीत ” (राजवाडे ६१३३).

हिमायत्वार; हिमाती आश्रित.
हिशी लोभी.

हिरासा [फा० हिरासान्] मयमीत; त्रस्त; हैराण. “ इतक्यांत रवळोजी शिन्दे... दकूच हापडास आल्यानें दरोबस्त शीस हिरासा झोऊन ... पानपताकडे गेले ” (दिमरा ११९६४). “ ते हिरासा आहेत ” (दिमरा ११९१७).

हिरास (स्त्री०) [अ० हिर्] लोभ; हावरेपणा.

हिलाल (पु०) [अ० हिलाल्] चन्द्रकोर; चन्द्रज्योत; टेम्भा. “सोयन्यांचे मण्डपांत पुरुष व बायका रात्रीचे जाण्यायेण्यास हिलाल दिवटया अगोदर घातमी रासोन सिद्ध करून ठेवाव्या” (साने-पयाव २८८).

हिल्ला (पु०) [अ० हीला] युक्ती; कारवाई. “ त्यास कांहीं एक हिल्ल्यानें दूर घालावावें ऐसें मनांत आणून लाम्बविलें असेल तर ईश्वर जाणें ” (सरे १२१ ६६७५).

हिल्ला-हर्कत (स्त्री०) युक्तिप्रयुक्तीनें केलेला विरोध.

हिशोब; हिशोब (पु०) [अ० हिसेब्] हिसाब्] गणती; जमासर्च; पर्वा.

हिशोब-कितैब (पु०) जमासर्चांचे कागद वगैरे; जमासर्च.

हिशोबी [फा० हिशाबी] न्याय्य; व्यवस्थित; सरळ; हिशोबासम्बन्धी.

हिस्सा (पु०) [अ० हिस्सा] वांटा; भाग.

हिस्सेदार (पु०) [फा० हिस्सादाद्] वाटेकरी.

हिस्सेरशी; हिस्से-रसीद् (स्त्री०) [फा० हिस्सा-रसद्] सारसी वांटणी; वांटा. “मशानिले याच्या विद्यमानाची शिबन्दीची हिस्से-रसीद् बेहड्याच्या अजमासें निवडून पाठविली आहे ” (साने-पयाव ९२). “त्याची हिस्से-रसीद्... रघुनाथ नाईक याजवर साडे बारा हजारारीची ठरली ” (राजवाडे ७१३९).

हिसाब (पु०) हिशेब; पर्वा. “त्याचा हिसाब काय धरावा !” (मराचिबोशा ४३).

हिसाबी-किताबी रास्त; वाजबी. “ऐसें हिसाबी-किताबी असतां” (राजवाडे १५१२६).

हिसार (पु०) [अ० हिसाद्] गड “बजानब कारकुनानी हिसार जावली” (राजवाडे २०१५९).

हुक्का (पु०) [अ० हुक्का] गुडगुडी; ज्वालाघाही पदार्थांनीं भरलेलें पात्र; बॉम्ब (मराआ ६३३४).

हुक्के-बदर (पु०) हुक्का साम्बाळणारा (राजवाडे ६१२९).

हुकमत (स्त्री०) [अ० हुकूमत्] अधिकार; सत्ता.

हुकमत-पन्हा सत्ताधीश.

हुकमती अधिकारी. “मोगलाईत हुकमती केसांची टोळी दाढी खाली लोम्बत होती, ती मराठेशाहींत कवटीवर चढली एवढाच लाम ” (गडकरी-राजसंन्यास २०).

हुकमी आज्ञाधारक, आज्ञेप्रमाणें, ताड्यांतील.

हुकूम (पु०) [अ० हुक्म्] आज्ञा, पत्त्याच्या सेळांत डावापुरता ठरलेला जोरावर रड्ग.

हुकूम-अहकाम (पु०) अधिकार, सत्ता. "तालुक्यांत सर्व हुकूम-अहकाम त्याजकडील" (राजवाडे ७।४९).

हुकूम-खुदाई देवाज्ञा. "मल्हारभटास हुकूम-खुदाई जालियावरी" (राजवाडे २०।३४६).

हुकूम-नामा (पु०) [फा० हुक्म्-नामा] न्यायनिर्णयपत्र.

हुकूम-बर्दार आज्ञाधारक.

हुज्जत; हुजत (स्त्री०) [फा० हुज्जत्] पोत्यास ऐवज जमा झाल्याची पावती; पावती; वाद; तक्रार; घासाधीस; अडथळा. "जमा असत म्हणोन हुजत लिहून दिल्ली असे" (वाड-बाबा २।४४). "लुटी करितांना कित्येकांनी हुजत केली त्यांस जसमी केलें" (चिरा ३१).

हुज्जतखोर = घासाधीस घालणारा; तक्रारी.

हुजुरात; हुजुरात (स्त्री०) लुद्ध हुजुरची खडी फौज "ज्याशी नित्य नूतन सग्पा दीन ही हिम्मत त्यानें हुजुरात सजावी" (मराआ १२). "हुजुरात आणि गैबती। सेवनमार्ग द्विधा असती। दोहींत मुख्य हुजुराती। सन्निध सेवा" (मेस्तक पुस्तक ३८).

हुजुन्या (पु०) निकटवर्ति संबंधक.

हुजूर (पु०) [अ० हुजूर्] विद्यमानता, दर्बार; हजरत; दर्बारात; समक्ष.

हुजूर-कामगार (पु०) राजाचा खास अधिकारी.

हुजूर-पागा (स्त्री०) राजाचा खास रिसाला.

हुजूर-ब्राजार (पु०) मुख्य पेट.

हुजूर-हशम (पु०) खास राजाचे शरीर-संरक्षक शिपाई.

हुद्दा (पु०) [अ० उद्दा] काम; अधिकार. "केवळ लिहिणें येईना, कमावि-शीही न केली, त्यास मुल्कीचा हुद्दा न साड्गवा" (सभासद २४). "योजिला आहे गृहस्थ यास टाकून दुसऱ्यास हुद्दा साड्गाल तर जो करील त्यास श्रापू व मुल्लस तुमच्या हातचा जाईल म्हणोन आज्ञा" (पारसनीस-अप ६१).

हुद्दा-मामला (पु०) काम (राजवाडे ८।१३४).

हुद्देदार (पु०) [फा० उद्दादार] अधिकारी.

हुन्नर (पु०) [फा० हुनर्] कौशल्य; कला; युक्ती; चमत्कार. "हुन्नर ही नवाच केला" (सभासद ३१). "पुढें काय हुनेर करवा म्हणोन चिन्तातुर जाहाले" (मदर ११।५३).

हुन्नर-बन्द; हुन्नर-बन्त [फा० हुनर्मन्द] कलानिपुण; कावेबाज. "समागमें शिल्पीकार हुन्नर-बन्द कारागर त्या देशांचे आणून" (मदर १।२२). "औरङ्गजेब पादशाह बहुत हुनेइबन्द बेमानी आहे" (मदर १।५०).

हुन्नर-बन्दी (स्त्री०) [फा० हुनर्मन्दी] कष्टी; कावेबाजपणा.

हुबेहब [१ फा० ऊ-ब-ऊ] जसेंच्या तसें.

हुमायून [फा० हुमायूनी] पातशाही.

“फर्मान हुमायून” (राजवाडे २०१०).

हुर्मत; हुर्मती (स्त्री०) [अ० हुर्मत्]

मान; अब्दु, पत. “दिल्लीपतीची हुर्मत राखावी ” (पाब १६). “सर्दार लोकांची हुर्मत तुम्ही घेणार हें चाड्गलें कीं काय ! ” (हब ३४). “ चिर-जिवाची हुर्मती आपण बचाविली, हा उपकार विसरणार नाही ” (राजवाडे ६१३२६). “ आपली कांहीं हुर्मती राखत नाहीत ” (राजवाडे १६१२८).

हुर्मुजी [फा० हुर्मुजी] इराणच्या आखातांतील उत्कृष्ट (मोती). “ तुमचे रूप जसें हुर्मुजी दाणा जी ” (होन्जिबाळ १६९).

हुशार [फा० हुश्याद्] बुद्धिमान; चलास; तर्तरीत; सावध; प्रोत्साहित.

हुशारी (स्त्री०) [फा० हुशारी] बुद्धिमत्ता; चलासी; तर्तरी; सावधगिरी; ताजेंतवानेंपण.

हुस्न (न०) [अ० हुस्न] चाड्गलेंपण; सौन्दर्य. “ यांतील हुस्न लिहिलें ” (राजवाडे ७ खलप २१०६).

हुस्न-कुभे (स्त्री०) [अ० कुब्ह=कूरु-पता] गुणदोष. “ हज्रतीनीं एक वाक्यतेनें नेक-सलाह पुसावी, म्हणजे यात हुस्न-कुभे कोणती आहे ती ध्यानांत घेईल ” (राजवाडे ५१८४).

हूळ (स्त्री०) [अ० हौळ=भयानकता] भयावहवार्ता; आवाह.

हेजिबत; हेजिबी (स्त्री०) दौल्य; शिष्टाई. “ गडीचे हेजिबतीचें काम कुमाजीस साड्गारें ” (जुऐगो ३९). “ तुवां त्याचे साड्गारें सला-हेजिबाती करणें ”

(भाइसम-द्विसवृ १७२). “ हेजिबी-वकिली ” (मदरु ११२०).

हेजीब (पु०) [अ० हाजिब्] वकिल.

हेल्करी [अ० अहल्कार्] काम-करी; मजूद्; विशेषतः हमाल.

हेलबी [फा० हलबी] अलेप्पो येथील.

हैदोस (पु०) रणसन्दल. “ तेव्हां नामी नामी सर्दार, व धारकरी नांवा-बिनावाचे याणीं जिवित्वाची तमा न धारितां बेलाशक हैदोसच केला ” (पाब ४०).

हैबत (स्त्री०) [अ० हैबत्] दरारा; धास्त. “ फौजेनें हैबत साड्डी, आतां तह ठरवावा ” (होके १२).

हैबती भ्याड.

हैबन्नाव एक पदवी.

हैरत (स्त्री०) [अ० हैरत्] धास्त. “ लढाईचीं जुरत न ठेवितां हैरत साऊन करारी जाले ” (चिरा १७).

हैराण [अ० हैराण्] आश्चर्यचकित; इत-बुद्ध; दड्ग; त्रस्त; क्लान्त; दुर्दशाभस्त. “ एक ससा पैदा जाला, त्यानें कुतरियाचा कुमाला घेऊन कुतरा मारिला; पातशाहाचें नजरेसी पडला यावर पातशाहा हैरान जाहले. दड्ग आपले ज़ागां होऊन ” (भाइसम १८३४ षावृ २०८).

हैराण-परेशान हैराण; त्रस्त व चिन्ताक्रान्त. “ लश्करांत महागाई फार, रुपयास ७ शेरे अन्न मिळत नाही म्हणून सर्व लोक बहुत हैराण-परेशान आहेत ” (दिमरा २१३५). “ फिरङ्गाणच्या मम्बुब्यामुळें हैराण परोशान जाहले ” (पारसनी-ग्रंथ ७६).

हैराणगी; हैराणी (स्त्री०) [फा० हैरानी] दुर्दशा; आपदा. “ तेंणें करून आपली

हेरानगी जाली " (राजवाडे १५।२९०
शिवाय १५।३७८).

हैवान (पु०) [अ० हैवान्] पशु; जना-
वर; पशुतुल्य.

हैवानी पशुतुल्य.

होका (पु०) हुक्का; बॉम्ब.

होद्दा (पु०) हुद्दा; जिम्मा; काम. "ज्यापक्षीं
सलतमतेच्या बन्दोबस्ताचा होद्दा तुम्हां-
कडे लागला, तेव्हां फौजेची उस्तवारी व
कर्ज-परिहार करणें तुम्हांस अगाध
नाही " (ऐच ११७).

होशा; होशा (पु०) [फा० हूश्] उत्साह;
त्राण. "त्यांचें राजकारण विध्वंस जा
हलें; त्यांचा होश गेला " (राजवाडे
१०।५९). "आतां मोंगलामध्ये होशा

तिळतुल्य राहिला नाही " (राजवाडे
१।२५८).

हौद (पु०) [अ० हौद्] टाकें.

हौदा (पु०) [अ० हौदज्] हत्ती बरील
बसायची कठडेदार जागा.

हौशी उत्साही; रसिक; सदभिरुचियुक्त;
भोक्ता.

हौस (स्त्री०) [फा० होस् ८ अ० हवस्]
इच्छा; आवड; नाद; उमेद.

हौसला (पु०) [अ० हौसला] कर्तृत्व;
शक्ती; इच्छा; हेतू. " काम मोठें,
हौसला थोडा; कसेंही करून पेशामद
करावी म्हणून बोलावयास जातात " (राजवाडे ५।११). " त्यांचा मानस
-होसला उत्तम आहे " (राजवाडे
१०।५९).

पुरवणी



अ

अकब [अ० अकब्] मागून; नन्तर.
‘अकब अन्दाज आशूरा’ (साने-
पयाव ३८५) ८ अकबन् अश् आशूरा=
आशू-यानन्तर.

अकल्वन्त बुद्धिमान्. “हरिपन्त फडके
बहुत अकल्वन्त होते परन्तु बोलणें
नानासारखें प्रामाणिक असा भरंवसा
लोक धरीत नव्हते” (पेअ २).

अज्तरिक-मेहेबानी कपापूर्वक. “अज्तरि-
क मेहेबानी, दुस्तास्त करितात कीं
व्याज माफ करावें” (साने-पयाव
४००).

अज्ज्य [फा० अज्ज] रईनें; रीतीनें.
“अज्ज्य वाजबीच्या व हक-पर-
स्तीच्या व इन्साफाच्या रीतीनें इन्फि-
साल करितील” (पेअ ६१).

अज्मत (स्त्री०) [अ० अस्मत] थोरवी;
करामत; चमत्कार. “अब्दुल्मान फोडी
देवाला, कांहीं अज्मत दावा मला”
(इपुस्त्रिपो).

अज्म (पु०) [अ० अस्म] विचार;
सङ्कल्प; निश्चय. “लडाईचा अज्म
मुकर केला आहे” (साने-पयाव
४९२).

अज्जी सोब [८ अ० सौब् = मार्ग] या-
मार्गे, याकरिता (काग्रइसा २२).

अज्जीज दीन; मोताद. “अन्नास अज्जीज
जाइलों” (इरे ५११०३).

अदब-खाना (पु०) तुरुङ्ग. “आठ
दहा महिने अदब-खाना, पार्थी बेडी
घालून बहुत कष्टी केलें” (वाड-
सनदा ३४).

अन्करीब [अ० अन्करीब्] जवळ; लौक-
रच. “फिल्हाल मस्लहतीचे रोज अन्क
रीब येऊन पोहंचतील” (साने-पयाव
३८४). “सर्चाचा मज्कूर तर सर्चा-
सही येथून अन्करीब पाठवीत असो”
(सासंड-जुले ७५).

अनुफा-अडीशरी (स्त्री०) [८ अ०
अलूफा] उल्फा. “जे शिपाई लोक
सर्कार इङ्गजांकडून रहातील त्यांस
अनुफा-अडीश्री श्रीमन् महाराज राजे
देतील” (साने-पयाव ४०१).

अफजाईश (स्त्री०) [फा० अफझाईश]
वाढ (पेअ ६१).

अफ्तरी (स्त्री०) दैम्यावस्था. “राजाची
अफ्तरी” (इपुस्त्रिपो २३१).

अफराद एकटा. “हाली विसाजी राम,
रुणाजी बायदेऊ याचा फर्जन्द हा
अफराद देशपाण्डेगिरीची बारिसी
होय” (भाइसम १८३४ अ ५७).

अम्बर (पु०) [अ० अम्बर्] एक
सुगन्धी पदार्थ. “व तोळा भर अम्बर”
(पारसनोस-ग्रप २७२).

अम्मल-बजावणी (स्त्री०) तामील.

अमिराई (स्त्री०) सदाँर-वैभव. “आहे परीं पुरी अमिराई ” (प्रभाकर १३९).

अमीर-राव एक पदवी (मद्रु ११२).

अयान; अयां [अ० अयान्] व्यक्त; श्रुत. “ मुक्दमे इज्हार केले अयां जाले (साने-पयाव २९०).

अर्गा-जुर्गा (पु०) [८ फा० जर्गाइ] वेढा (?) “ मोंगलाचा अर्गानर्गा केला आहे; दाणा, गह्ना, वैरण, फाडी कूल बाद (? = बर्बाद्) जाहली आहे ” (साने-पयाव २९).

अर्जु मारुज; श्रुत. “ हे सवर श्रीमन्त सुदावन्त न्यामत यांस अर्जु होताच ” (साने-पयाव २६२).

अर्जी-मर्जी (स्त्री०) स्नेह. “ अर्जी-मर्जीमध्ये विकल्प उडवा ” (परशराम १६२).

अलर्जी [फा० अहलि-गरस्] स्वार्थी. “ आतां कशाला जाऊन राहिला पोकेळ अलर्जी ! ” (परशराम १७१).

अलतम्मा (पु०) [तु० अलतम्मा] राजानें दिलेली जमीन बक्षिसाची सनद. “ पर्वाना अलतम्मा ” (साने-पयाव २३).

अलङ्ग (स्त्री०) राहण; करा. “ रास्त्यानीं एक अलङ्ग धरून ” (साने-पयाव ५२).

अलम [अ० अलम्] झेण्डा. “ भाण्डी, फिरङ्गा, अलम, निशाण ” (मेस्तक-पुस्तक; जमेलेसन १३९).

अलम-रौशन जगद्विख्यात. “ त्याचा फायदा तो अलम-रौशन आहे ” (साने-पयाव).

अला-बला (स्त्री०) इडा-पिडा. “ मी एकटा मेलों तरी शिवाजी राजे यांचा

अला-बला गेली; लास मरावे परन्तु लासांचा पाळणारा कायम रहावा ” (मद्रु ११५२).

अली-गोल [फा० अहलि-गोल] गोल-न्दाज; तोफची. “ पुण्याहून बारूद आली त्याजबरोबर अली-गोल दोनशें नवें माणूस आलें ” (सरे १२६३ २२).

अध्वल-कार्कून मुख्य कार्कून.

अस्कारा (पु०) “ नाजूक रुपडे दिपडे ठिकडे जिकडे तिकडे अस्कारा ” (परशराम १७२).

अस्तबाल (पु०) [फा० इस्तबल्] तबेला; पागा. “ पल्लाना व अस्तबालास व उण्टांस दाणा नाही; फाके गुजरातात ” (राजवाडे ११५२).

अस्मानी-सुल्तानी (स्त्री०) “ अस्मानी-सुल्तानी मजरा असावी ” (सासंड-जुले ९२).

असुदगी (स्त्री०) [फा० आसूदगी] शान्तता; भर्मराट. “ तिनी सर्काराची नजर रयतीचे व मुल्काचे व शहरचे असुदगीवर सादर आहे ” (पेअ ६२).

असुदे (न०) [फा० आसूदा] शान्त; समृद्ध. “ तुम्ही अटक पावेतो मूलक काबीज केला; आतां मोहिमेस राज्य असुदे कोणते ! ” (भाव ३७). “ राज्यही असुदे आहे; पैसा पाहिजे तितका मिळेल ” (भाव ३५).

अहल [अ० अहल्] लोक (पेअ ५९).

अहाली-मवाली उच्च नीच सर्व दर्जाचे लोक. झाली-मवाली पहा.

आ

आइन्दे [फा० आयन्दा] येणारा; पुढें, पुढील सालीं, यन्दां. "हाली व आइन्दे" (साने-पयाव ४९३). "सकारचे वचनाची कायमी कशी तें आइन्दे जहुरांत येईल" (राजवाडे १०१६६)

आखीरश [फा० आखिरश] त्याच्या अन्तीं, अखेर. "त्यावर दुसरे दिवशीं आखीरश इङ्गरज् बे-हिम्मत होऊन" (साने-पयाव ४८०).

आगा (स्त्री०) [फा० आगाही] माहिती. " परन्तु समयास फौज नव्हती व बाघ पाठीवर येईल ही आगा नव्हती" (सरे १२१६६३५).

आगा-पिछा (स्त्री०) जान-पिछान; माहिती.

आजीज् दीन. "भारतां मारतां मरावें परन्तु केवळ आजीज् होऊं नये" (भाव ७).

आजू-बाजू चान्ही-बाजू.

आदत (स्त्री०) [अ० आदत्] संवय. "जयाजी शिन्दे यांस आदत अशी होती कीं स्नानानन्तर मुसावर धोतर घेऊन क्षणभर डोळे चोळीत रहावें" (भाव १५).

आफ्रीन (स्त्री०) [फा० आफ्रीन्] स्तुती. "बहुत खुशक होऊन आपल्या तद्विरेस व जुरतेस तहसीन व आफ्रीन फर्माविली" (साने-पयाव ४८२).

आबाद; आबादान [फा० आबाद्; आबादान] स-सरन्जाम. "दिखी-हून सरन्जाम आणवून सारें लश्कर आबाद करावें" (भाव १११). "सरन्जामही घेऊन पोहोंचेल; लश् कर

आबादान शाल्यावरी पुन्हां गिल्ख्यांचें पारिपत्य करूं" (भाव १११).

आबाय-अज्दाद् [अ० आबा व अज्दाद्] बाप-आजे; बाप-जादे; पूर्वज. "अज् कदीमुल्ल अय्याम व आबाय अज्दाद् मोकर असे " (वाड-सनदा १४०).

आमदन (न०) [फा० आमदन्] येणें; आगमन. "आं अमारत्पन्हाचें आमदन या जिल्ह्यास जल्दीनें होय तें करावें " (साने-पयाव ३९४).

आयत (स्त्री०) [अ० आयत्] "ईश्वराचें वाक्य कुराण-शरीफच्या ग्रन्थांत असतें त्यास आयत असें म्हणतात " (वाड-सनदा २३).

आश्नाई (स्त्री०) [फा० आश्नाई] परिचय; स्नेह. "तेथें रङ्गोजी पटवारी या आश्नाई होती त्या आस-रियानें राहिलें " (भाइसम १८३४ पावृ १४१).

आशक (पु०) [अ० आशिक्] प्रणयी; अनुरक्त. "सम्भाजी मजवर फिदा होऊन मला न पाहतां आशक जाहला" (गोसचिशाब ११). "ते (सम्भाजी राजे) परस्त्रियांवर आशक होते " (मद्रु १११०६).

इ

इज्जत-हुर्मती (स्त्री०) मानपान. "पेशजी यांच्या वडिलांची इज्जत हुर्मती चालली आहे तैसी यांची चाल-विणें " (वाड-सनदा १६).

इतराज् [अ० इअतिराज्] नाराज्. "न जावें तरी सावन्द इतराज् होतात " (पारसनीस-ग्रप १३८).

इमान (न०) बचन. “ यावी सेजेची बाईल पण इमान देऊं नये ” (इपु-स्त्रिपो ४२). “ त्या पञ्जधापासी तुमचा इमान (= श्रद्धा) असावा ” (मद्रु ११११३).

इलाईत (स्त्री०) विलायत; मुलूस. “ देश इलाईत । काबीज केलें तळकोंकण ” (इपुस्त्रिपो १).

इश्क-पेच एक पुष्प विशेष. “ इश्क-पेच गुल्लच सदोदित भरशेवती सांवरी ” (प्रभाकर १५४).

इश्की [फा० इश्की] प्रेमाचा. “ झडूं दे इश्की नौबद वाजिव चौघडा ” (सगनभाऊ २). “ प्रसन्नता मर्जी उभयतां इश्की सागरा आलें भरतें ” (सगनभाऊ ५).

उ

उजू-तवाजू (स्त्री०) प्रार्थना. “ तीं अब्दुल अल्ली दुराणी जुमा मशिदीस येऊन आपला स्वधर्म उजू-तवाजू करीत होता ” (भाव २७; शिवाय पहा भाव ५२).

उम्दगी (स्त्री०) थोरवी. “ ज़मियनच्या सर्दारास दोनी सर्कारच्या बुजुर्गी व उम्दगीवर प्रतेष्टतेचे व इज़्जतीचे रस्म अमलांत येतील ” (पेअ ५८).

उम्दा थोर; विश्वसनीय; उत्कृष्ट. “ दोन उम्दे मनुष्य दिली दोस्ती जाहीर करावयास रवाना करीत आहों ” (पेअ ६५) “ तलफ चुकऊच. पोश स दिधंला रूप उम्दा भर्जरी ” (पर-शराम १२४).

उमेद्वारी; उमेद (स्त्री०) वय; पण. “ हे आपले उमेद्वारांत आल्यानंतर त्यांचें लग्न केलें ” (मद्रु ११११). “ ते आपले उमेदींत आल्यानंतर त्या फत्तेसिद्दागास मोठी योग्यता देऊन ” (मद्रु ११२१).

उम्बराव (पु०) उमराव. “ बावीस उम्बराव मिळून आले वाच्छाय-सभेला ” (इपुस्त्रिपो ६).

उल्फा (पु०) उल्फा; शिधा. “ सिधे-उल्फे ” (मद्रु ११८१).

ऐना शोभा दायक प्रिय वस्तु. “ कम्बर्बस्ता करून निधे निज मन्दिरचा ऐना ” (प्रभाकर १२३).

क

क्यास (पु०) क्यास. “ नज़र मुम्बई सुरतेवर ठेवितील किंवा काय मन्सबा-करितील हें क्यासांत येत नाही ” (साने-पयाव २५९).

कतार (स्त्री०) राड्ग. “ धारा इज़ार वाणांची कतार ” (इपुस्त्रिपो १०९).

कदर (स्त्री०) मर्जी. “ आदरें करून विनवितां कदर कां कठीण करितां तुम्ही ! ” (प्रभाकर १२१).

कन्दुरी (स्त्री०) [फा० कन्दुरी] मुसलमान साधुपुरुषाच्या स्मृत्यर्थ होणारा प्रार्थनेचा व अन्नदानाचा समारम्भ; देवास बळी देणें. “ शेखसह्याची करूं कन्दुरी मशीरान्. बोलले ” (साने-पयाव ५३).

कबज्ज-दस्त हस्तगत. “ प्रान्त मज्कूर कबदस्त जाइला ” (साने-पयाव ३७९).

कम्तर कमी. “ त्यांत अन्तर आम्ही व आमचे वंशज लेकरांचे लेकरी वतन वगेरे चालविण्याि,पथां कम्तर करणार नाही. ”

कम्बर (स्त्री०). कम्बर-पटा. “ सोडीना कम्बर कधी काडीना पायजमा ” (प्रभाकर ६४).

कम्बर्का (पु०) कम्बर्गा. “ सीतर पहाड पहा जीववादादा कम्बक्यांत सोडी बार ” (इपुस्त्रियो १९५).

कर्मनि [फा० कमीन्] अगदीं हलक्या दर्जाचा; स्वतः; बन्दा. “ कर्मनाचे बाईल व मूल ब-नाम कमली व राम ऐसे दस्तगीर होऊन ” (भाइसम-द्विसवृ ५०).

कर्जन्बदी ऋणको. “ सायावाचून बेल मेले, कर्जबन्दी झाला ” (परशराम १२०).

कर्दन-बस्तन (न०) [फा० शब्दशः कर्णे-बान्धणे] हिशेब. “ कर्दन बस्तन गुणाकार भागाकार करावयाचा सराव बहुत असावा ” (साने-पयाव ४५९).

कर्बळ करोळ. “ नामी कर्बळ आहे हुजुरांत ” (साने-पयाव ५४).

करोळी (स्त्री०) करोळाचा मारा. “ श्रीमन्ताकडील, बार्गीर साडून जमा होऊन करोळी सुरू झाली ” (साने-पयाव ४५).

कसूर-कोताई (स्त्री०) चूक-न्यून. “ स्वामी सेवेचे ठायीं आम्हांपासून कसूर-कोताई हा कालपर्यन्त जाली नाही व पुढेही होणार नाही ” (साने-पयाव ६८).

कहर (पु०) भयङ्कर वर्षाव. “ तोफेचा एकच वर्षला कहर ” (साने-पयाव ५५).

काबील कर्तृत्ववान. “ एक काबील मनुष्य नजीबखान रोहिला आहे ” (भाव २०).

काबू-तलब सन्धिसाधू. “ इद्मज बेइमान, काबू-तलब ” (साने-पयाव ४६४).

कार (न०) [फा० कार्] काम. “ त्या मवाफीक कार सुरत-पिजीर होऊन ” (साने-पयाव ३८४).

कार्गर [फा० कार्गर्] लागू; प्राणहारक. “ कुशासि सुन्याचा मार केला. काम कार्गर होताच जयाप्पा शिन्दे चौरडूगा वरून जमिनीवर आले ” (भाव १५).

काहली (स्त्री०) [फा० काहिली] आळस; सुस्ती. “ जेणें जेणें काहली केली, तेणें जीविका बुडविली ” (मेस्तक-पुस्तक, लेखनाधिकार ७२).

किब्लगाही वन्य; किब्लेगाह. “ किब्लगाही खान ” (भाइसम-पसवृ १३५).

किम्मत्-दार मौल्यवान. “ शालू चाम्दणी किम्मत्दार ” (पारसनीस-ब्रप १२८).

किली (स्त्री०) हिक्मत; युक्ती. “ विषयाविडा देऊन भुलवितिल लढवुन हरकिली ” (परशराम १४२).

किल्यानिहाय किल्लोकिली. “ किह्या-किह्यानिहाय तोफा कराविल्या ” (मद्र १११४५). “ असे कैद करून किह्यानिहाय ठेविले ” (मद्र १११४६).

किस्मत (स्त्री०) दैव. “ जाणें नसीब इद्मजांची किस्मत शाबूत ” (होपो १६).

कुल्कुला (पु०) सर्वाधिकारी. “ काभारी तुमचा भाऊ, कुल्कुला घरांत जाऊ ” (परशराम ११९).

कुशाद प्रशस्त. “ सासे रस्ते व पात्राची जागा कुशाद राखावी ” (साने-पयाव २८४).

कूच-ब-कूच मजल दर-मजल. “आम्ही आपले दोस्तीवर नजर देऊन कूच-ब-कूच रवाना होऊन गेलों असों”(साने-पयाव ४८६).

कोक (स्त्री०) मधील फुगीर उन्चवटा. “ बुचड्याचा आधी शोंक, त्यामधी ठेवी नोक-कोक ” (प्रभाकर १११)

कदम्बोसी (स्त्री०) पादचुम्बन. “ व निरोप प्यायास दिधला जर बडी फजर साहेबके कदम्बोसी करणेकू हजुडसडे होऊं ” (मव ६७).

कन्दुरी (स्त्री०) मांस सागुती. “ त्या कन्दुरीची पुष्पे जालीं ते करामत देसोन ” (मव १०३)

कबज-दस्त हस्तगत. “ मुलूक कबज-दस्त केला ” (मव १०३).

कुफ्राणदार काफीर, परधर्मी, कुभाण्डी. “ जर (=कीं) हा सोमठाकूर कुफ्राणदार ” (मव ४६).

ख

ख्याल (पु०) प्रेम; विलास; फन्द. “ फार भिऊन वागतों, पडूं ना दुसऱ्याच्या ख्याली ग ” (प्रभाकर १७४).

ख्याली विलासी.

खजाने-पूर श्रीमन्त. “ शिन्दे केवळ खजानपूर; सदीर द्रव्यदृष्टी होते; त्यांस कांहीं द्रव्याची पर्वा नव्हती ” (भाव ५६).

खर्खरा (पु०) सन्त. “ रसरङ्गाचा काल वृथा निघून जातो खरा । म्हणुन हूदयास वाटे खर्खरा हो ” (प्रभाकर १०१).

खानदान कुलीन. “ सण्डेराव नाईक निम्बाळकर... याणीं ... शिपायगिरीची

शर्त करून (वळवन्तराव मेहेन्देळे यांचा) मुर्दा सोडविला; शीर कापूं दिलें नाही; निदान खानदान मनुष्य याप्रमाणें कामास येतें ” (भाव १०९).

खाना (पु०) [फा० खाना] घर घराणें. “ बद्-दुवा दिल्ली कीं या दोघांचा खाना खराब ” (मद्र ११११८).

खिमा (पु०) [अ० कीमा] मांसाचे अत्यन्त बारीक तुकडे करून केलेला पदार्थ; बारीक तुकडे.

खिसा (पु०) [अ० किस्ता] बोला चाली; तण्टा. “ बाजारांत आडवे होऊन, दिवाण यांचे हातास हात घालून तन्खे विषयींचा जाब बोलून खिसा झाला... आपसांत तवार् चालून उजवे हातास जखम झाली ” (होके २).

खिरापत (स्त्री०) खैर-आफियत; प्रसाद; तबरूक; किसलेला नारळ व साखर घालून केलेला वांटावयाचा प्रसाद.

खुत; खूत [फा० खुद्] शिरखान. “ अद्गात जिरे खुतु घालून ” (मद्र ११५२).

खुम्ब; खूम लोक; जात. “ कानू-कायदे अठरा खुम्ब जागे जागे चौथरे नेमून दिले (मद्र १११५). ‘ पाटेल सर्व सुमाचा ’ (मव ५१).

खुमारी (स्त्री०) मौज “ दाखवी किती थर-काउन गेन्द खुमारी ” (प्रभाकर २०७).

खुर्द-बुर्खूख लहान थोर. “ हें सर्व खुर्द-बुर्खूख यांस माहीत आहे ” (वाड-कैफियती १००).

खुर्दा (पु०) लहान नाणीं; मोड.

खुर्मा खारीक (भाइसम, द्विसवृ १७२).

खुर्बईदार सुगन्धी (मेरनक पुस्तक; जमलेखन १३९).

खैरात (स्त्री०) कुरवण्डी. “ खैरात

जिवाची करून सखयावरून" (पर-शराम १७०).

खोजा निर्वृषण. "बसवन्तराव आपा कासुरडे खोज्या होण्याचें कारण हेंच" (मद्रु ११९२२).

ग

गम्गानी (स्त्री०) दुक्क. " हें ऐकून दिलास बहुत गम्गानी व लपगी जाली " (साने-पयाव ४६७).

गर्जी शौकी. " माझ्या घरच्यांची कठिण मर्जी हो याला नुमजे हा बायकांचा गर्जी " (रामजोशी ४१).

गर्दनुबाजी (स्त्री०) तळहातावर शीर घेऊन लढणें.

गर्मी (स्त्री०) उष्णता. " दाटली दिव्याची गर्मी सदान्तरी " (प्रभाकर १००).

गिरी (स्त्री०) मूर्च्छा. " आली पाहतां मज गिरी " (परशराम १४८).

गुजाऱ्जार, गुदाऱ्जार [८ फा० गुदाश् = रस कर] टांकसाळीतील धातू गाळणारा (भाइसम ससवृ ८५).

गुल्गेन्द (पु०) पुष्पगुच्छ. " सङ्गीन कुच भर्दार, साजिव सजदार, गुल्गेन्द उसासले " (प्रभाकर ११३).

गुल्जार सुसम्पन्न. " बाच्छाई तकत गुल्जार; दिसे रङ्गबहार पुण्याची वस्ती " (होनाजी बाळ १७८). " मनीं हौस होती फार । पुणें शहर करिन गुल्जार " (इपुस्त्रिपो ५५).

गुल्परी (स्त्री०) पुष्पाङ्गना. " उभी गुल्परी नमून या पर्दी कर जोडून सेवेमधी " (परशराम १४२).

गुलाब गुलाबपाणी. " गुलाब शिसे उत्तमसे

तीन चार पाठविलेत तर बरें होतें (पार-सनीस-त्रप २५३).

गुलाब-कन्द (पु०) गुल्कन्द. " गुलाब-कन्द वज्रन पक्के एक शेर पाठविला तो घेणें " (पारसनीस-त्रप १२९).

गुसल (स्त्री०) आडूचोळ. " आराम होऊन गुसल केली " (साने-पयाव ४६७).

गैबत गैब. " त्यांतच गैबत जाले; त्यांचा मुदा देखील दृष्टीनें कोणी देखिला नाही " (भाव ६३).

गैबती (स्त्री०) गैर-हुजूर नोकरी. " हुजुरात आणि गैबती । सेवनमार्ग द्विधा असती । दोर्हात मुख्य हुजुराती सन्निध सेवा " (मेस्तक-पुस्तक ३८).

गैबी निनांवी. " गैबी अर्ज " (सान्देशांत अजून सर्वसामान्य प्रचारांत).

गर अन्यायाचें. " हें तुम्ही गैर केलें " (मद्रु ११९०६).

गर-इतबार (पु०) अविश्वास. " ते समर्थीं तमाम फोजेस गैर-इतबार जाहला " (भाव ८०).

गर-इमान (न०) अनिष्ठा. " आमचें गैर-इमान असतें तरी आम्ही आज-पर्यन्त येथें तुम्हापाशीं न ठरतो. " (भाव १११).

गैर-खुशी ना-कबूल. " खुशी किंवा गैर खुशी असा हा कौल बायकांशी " (पर-शराम १८९).

गैरी (स्त्री०) अन्याय. " ज्याकडेस गैरी लागेल त्यापैकीं मसाला होनु एक देणें (सासंड-जुले ८८).

गोर-कपण मूठमाती. " त्यास गोर-गपण प्राप्त जाला नाही " (भाव ९७). " गोर-कपणेचीं साहित्यें करून त्यांचीं, सार्थकें केलीं. " (भाव १०७).

घ

घुस्ता (पु०) कोप. “ मोठा घुस्ता येऊन ”
(मद्रु ११७७).

घुसूलखाना (पु०) स्नानगृह; सलबत-
खाना (मद्रु १५३).

घोस (पु०) मांस. “ अम्बाबाईनें घोस
गाईचा पाहिला ” (इपुखिपो ५५).

च

चङ्ग (पु०) एकवाय. “ हातांत घेऊन
चङ्ग रङ्ग जमवीला ” (होपो १५).

चादर (स्त्री०) कौलाचा पाणढरा बावटा.
“ त्यापेक्षां चादर फिरवून किल्ला
स्वाधीन करूं ” (गोसचिशाव ३५).

चास्नीगर [८ फा० चाश्नीगर्] नाणें
पाडण्याच्या मिश्र चान्दीची परिक्षा
करणारा (भाइसम-ससवृ ८५).

चुस्त [फा० चुस्त] चपल; तड्ग. “ जरी
मुण्डासे पायजमे चुस्त पायाला जी ”
(होपो ८).

छ

छान्दारी (स्त्री०) भपका. “ त्यांचा
स्वभाव सचांचा छान्दारीचा आहे ”
(कामइसा ५३).

ज

जबराई (स्त्री०) जोर-जबरी. “ जर पदरीं
तर जबराईनें सन्यासि सोंटें करि रेहून ।
जर पदरीं तर जबराईनें जवळ कचेरी
सदा फेल ” (परशराम १३९).

जुबा विधिपूर्वक इत्या. “ म्हैस नगा-यास
गांव पाणढरीनें व सकारांनें दिल्यास

काजीनें जबा करून द्यावी ” (भाइसम
चसंवृ ६४).

जमा (पु०) जमाव. “ बहादुरस्याजवळ
जमा सर्व झाला ” (मब ७०).

जर (पु०) [फा० झर्] सोने. “ जर
पदरीं जर नसला तर तो नर संसारीं
येऊन बैल ” (परशराम १३८).

जलद (स्त्री०) जल्दी. “ त्यानें पुण्यास
माळ्याकडे जाऊन जलद करून. ”

जवेर-खाना (पु०) जवाहीर-खाना
(प्रभाकर ४६).

जहान (स्त्री०) [फा० जहान्] लोक;
सैन्य. “ तीन लाख मिळाली जहान पेशवे
शाही (इपुखिपो १८८).

जात स्वतः “ इन्द्रोजी कदम...जातीचे
घोड्यास चान्दीचे नाल करून नाल-
बन्दी करीत होता ” (मद्रु ११२५).
जादूखोर कपटी; हिकमती. “ शिवाजी
राजा मोठा हुनेरवन्त जादूखोर आहे ”
(मद्रु ११५३).

जान (स्त्री०) [फा० जान्] प्राण. “ बाण
लागतां हौद्यांत जान सोडिली ”
(इपुखिपो २०४).

जाबता (पु०) कडक शिस्त. “ लश्करचे
लोकांनीं ताकीद न ऐकतां त्यांच्या
गर्दना मारिल्या; जाबता बसविला ”
(मद्रु ११८५).

जार (फा० झर्] बेजार. “ माल्याच्या
अणीनें इड्यज्ज ज्यार केले ” (होपो
१३).

जिल्हईदार उजळदार; चक्रीकित. “ जिल्ह-
ईदार अफकरे वाटें आज चरकीं
धगिले ” (प्रभाकर ११९).

जिलेवन्त शोभिवन्त. “ तकराव जिलेवन्त,
नाचती सभाङ्गना आनन्दांत ” (प्रभा-
कर ४१).

जीम-बन्द घोड्यावर स्वार. " तो त्वरेनें
जीमबन्द होऊन...चालून आला "

(मकुइ ११५).

जुदा निराळा; पृथक्. " इजवर करुं आम्ही
दुसरी बायको मोजुन शेर देउं जुदा "

(परशराम ११८).

जेर-जबर दुबळ-सबळ. " त्यास कळीं
न देतां बिघाड करावा; मग जेर-जबर
कोण किती तें पहावें " (गोसचिशाब
८०).

जोस (पु०) [फा० जोशु] आवेश; जोर.

त

तगारी (स्त्री०) थाळी. " आमचे तगारींत
जेवावें " (मद्रु १११०८).

तन्हेबाज लहरी; छन्दी. " तन्हेबाज ती
अधीच सिलाडू नवऱ्याच्या गोष्टी
ऐकून । मिष दुखण्याचें करून निजली
पड्डे लाविले मग चौकून " (परशराम
१०७).

तवर (पु०) [अ० तहवुर्] आवेश.
" उभतीचा तवर केली झड घालून
तलवार " (परशराम १०९). " शहर
पुण्याच्या भर रस्त्यामधिं भर नवतीचा
तवर नवा " (परशराम १७४).

तवाका (पु०) तोक; गळेबन्द. " पायांत
बेडी व गळ्यांत तवाका घालून कैदेंत
ठेविले " (ममब ११).

तहसील (स्त्री०) वसुली. " तहसीलीस
प्यादे सकीरचे देविले जातील " (सासंड-
जुले ९१).

ताईत (पु०) गळ्यांतला ताईत = मिथ-
पात्र. " गळ्यांतल्या ताईता तुला मी
आडपुळ घालीते " (परशराम १७५).

ताज (पु०) मुगूट, " ते समयीं डोकीस

ताज व अडगांत बारीक अडगरसा व
पाण्ढरी सुवार " (मद्रु १११३०).

ताजगी (स्त्री०) तजेला. " मिवाजी राजे
यांची ताजगी आतां कानानें ऐकवत
नाही; ताजगी म्हणजे मोठा पराक्रम
म्हणोन दिल्लार जाहले " (मद्रु ११७७).

ताब (पु०) अवसान. " ताब हिन्दूनीं रे
ताब हिन्दूनीं घेतला हळून " (इपु-
स्त्रियो १९१).

ताबी (स्त्री०) ताबा. " आपले ताबी
मध्ये ठेविला " (मब ४०).

द

दर-बि-दर [फा० दर-बि-दर] दारो-
दार; भणङ्ग. " दौलताबादचें राज्य
सर्व पदरच्यानीं दिलीपतांच्या घरांत
नेऊन घातलें आणि आपले वडिलांस
दर-बि-दर केलें " (गोसचिशाब ११).

दराब (पु०) [अ० सराब] " शिक्का
मारून नाणें पाडणारा " (भाइसम-
ससवृ ८५).

दिली [अ० फा० दिल] जानी. " दोन उम्दे
मनुष्य दिली दोस्ती जाहीर करावयास
रवाना करीत आहों " (पेअ ६५).

दुम्ची (स्त्री०) " मार्वाडी हटेले रजपूत
महा पराक्रमी...त्याणीं आपले हिमतीनें
कन्दहारचा पातशाहा दुराणी गिलचा
याची पगडी व दुम्ची सोडविली " (भाब ९).

दुमाला (पु०) पिच्छा; पाठलाग. " पळतां
फाजीलखान त्याचा दुमाळा घेतला " (इपुस्त्रियो २०). " एक ससा पैदा
जाला, त्यानें कुतरियाचा दुमाला घेऊन
कुतरां मारिला " (भाइसम १८३४
षावृ २०८).

दुष्मनी (स्त्री०) वैर. “ लढाईचा इरादा धरून मी वागत नसतां दुष्मनीच धरून वांकडेपणा करितात; त्यांची समजूत व्हावी कशी ? ” (गोकचिशाब ३४).
 देहन्दगी (स्त्री०) देणगी. “ बक्षिसें आणि देहन्दगी ” (भाइसम १८३४ षावृ १३९).

न

नकीब (पु०) लल्कान्या. “ पुढें लल्कारी चोपदार, नकीब त्याच्या मोहोर ” (ह्योपो ११).
 नखरेदार ऐतबाज. “ पातळ नखरेदार मुलायम फूल चौकडीचें ” (प्रभाकर ९६).
 नगीना (पु०) [फा० नगीन] अङ्गुठीतला सडा; हिरा. “ सारी अमदाबाद बघाया लोटली सेना-इश्कनगीना ” (सगनभाऊ २०). “ विश्वासराव नानाचा पुत्र नगीना ” (इपुखिपो १३५).
 नफराई (स्त्री०) हलकी चाकरी; सेवा. “ लेकराचे लेकरां पटेलगी साऊन दिवाण-नफराई करून सुखी असो ” (मकुइ ३१२५).
 नवाजणें वासाणणें. “ जिकीर सोडून फकीर झाले जो तो रुपाला नशाजी ” (परशराम १७४).
 नसलन् बाद नसल वंशपरम्परा (पेअ५९).
 ना-काबील कर्तव्यशून्य. “ अहमद शाह यास बादशाही झाली तो केवळ ना-काबील ” (भाव २१).
 ना-दार सडा; ज़रिदा. “ गनीम केवळ सडे नादार ” (भाव ७७).
 नाबूद सफाई; साफ. “ गांवीं टोक येऊन शेतें नाबूद साऊन नाशाडी जाहली ” (सासंह-जुले ९४).
 नामूस (पु०) रुयात; पराक्रम. “ याउ-परान्त देवनरेचे पाईकें नामूस केला

म्हणोन पद ठाकूर पावला ” (मव ३८).
 नामोहरमी (स्त्री०) अपेश. “ केवळ आपणच दुरामह करावा तरी अवधी नामोहरमी आपणाकडे येईल ” (भाब८).
 निगा (स्त्री०) नज़र; दृष्टी; प्रीती. “ सभाजी महाराज याणीं मजवर निगा ठेविली; तोच माझा सावन्द ” (मद्रु ११११). “ ज्याच्यावर फिरली निगा, दरिद्र्य दूर केलें ” (ह्योपो १).
 निमक (न०) मीठ; उपकार. “ असें उभयतां बापलेकांनीं चाकरी करून निमक अदा केलें ” (मद्रु ११६५).
 नैशकर ऊंस (भाइसम-द्विसवृ १७२).
 नोक (स्त्री०) झोंक. “ करितात कवन गातां मधुर नोकीत ” (प्रभाकर १३२).

प

प्याजी फिकट गुलाबी; पाटळ. “ जहनेवादी पोशाख गुलाबी प्याजी ” (सगनभाऊ ३८). “ उच्च ज़रीचा शालू नेसुन राड्गीबेरड्गी प्याजी ” (सगनभाऊ ४३).
 पड्दा (पु०) अन्तर. “ आतां उरून उरून पड्यानें शब्द बोलतां ” (प्रभाकर २५५).
 पन्हेदार रुन्द. “ उधार मजवर दुधार आणवा पन्हेदार लेऊन चुडे ” (परशराम २१०).
 पिढीजाद (\angle झादा) वंशपरम्परागत.
 पल्वान हत्तीवाला; माहूत. “ हत्ती पल्वानाच्या पाठीवर सोण्ड फिरवूं लागला ” (सासंह-रापुपो ४).
 पेशवेशाही पेशवे थाटाचें. “ अफतागार घ्यावं पेशवेशाही ” (भाइसम-नृसवृ ६५).
 पैरावणें-ला वखें देणें. “ सर्व आपुलें दळ पैराविलें ” (मव ३९).

फ

फन्द (पु०) नाद; विलास. “वाटें तुशी करावा फन्द गडे हा पूर्वीचा ऋणानुबन्ध” (परशराम २०३). “यशाच्या फन्दांत (= उन्मादांत) निमग्न झाले होते; तों गवांचें घर सालीं” (भाव ८२).

फना फस्त. “शहर लुटोन फना केलें” (मद्र ११७३).

फकीर-फुकरा गोर-गरीब. (मन्सूर अल्ली) “उदास वृत्तीनें अतीत-अभ्यागत, फकीर-फुकरा यांस द्रव्यदान व अन्नदान करीत आपण ज्ञान्या आपले स्वकर्मीं उजूतवाजू करून सावध होता” (भाव ५२).

फर्माईस (स्त्री०) हुकूम. “फर्माईस केली पाहिजे (मब ६७).

ब

बद-बुवा (स्त्री०) बेदुवा; शाप. “बद-बुवा दिल्ली कीं या दोघांचा साना सराब” (मद्र १११८).

बलाई (स्त्री०) बला; सडकट. “कोणी कांहीं समजावील आणि आपल्यावर येसादी बलाई येईल” (मद्र १११२१).

बहा (स्त्री०) [फा० बहा] किम्मत; स्वर्च “कागद-बहा सभाले रुपये पत्र-वीस देविले जातील” (सासंह-जुले ९१).

बिन्दी (स्त्री०) बिनी. “ज्याचा नगान्याचा घोडा पुढच्या बिन्दीला, निशाणाचा हत्ती पुढच्या बिन्दीला” (सासंह-७पो).

बे-इज्जती गैर-अब्बदार. “बेईजती लोक तुम्ही” (मब ४०).

बे-तमा बे-गुमानपणें. “खान्यावर टाकून पदर बोलें बे-तमा, लभाच्या नव-याशी बोलें बे-तमा” (परशराम १११).

बे-बहार बहाद्दार; बहारीचा. “बे-बहार गुलाबी तरू भोंतीं सरू, चम्पक, मोगरा” (परशराम १८८). “अद्गावर जोहार दिसे बे-बहार” (होपो २०).

बे-हाल दुर्दशा. “मग प्राण अवस्था होतील हालाचे बेहाल” (परशराम १४३).

बे-होश मूर्ख. “पादशाह बेहोश, त्याणें सागासार विचार ध्यानांत राखावा तें न करितां बे-फाम राहिला” (भाव २२).

बैरख (स्त्री०) निशाण. “उठल्या बैरसा निशाणें” (प्रभाकर ५१).

बोर लाल घोडा. “मला घोडा अस्तल काबूलचा लाल बोर टाकम तुर्की” (परशराम १९६).

म

मजला (पु०) [अ०मन्दिळा] इमारतीची ताल.

मद्लसी (स्त्री०) सभा (मब ६७).

मिनेदार मिन्याचें काम ज्यावर आहे असा. “गोठ, हातसर, जवे, खिज-मत्या, मिनेदार करीं चुडे” (प्रभाकर ११८).

मिसरी (स्त्री०) मिसर देशातील सासर. “डुलत खुलत चाले, डुलत डुलत बोलें शब्द जसे मिसरी” (प्रभाकर १११).

मुज़ाहीक [अ० मुझाहक] मुज़ाहीम.

“एकमेकाला मुज़ाहीक न होता सुख-
रूप आपआपले मार्गी जात येत
असावें” (सासंह-तह १)

मुसेज़र एक प्रकारचें कापड. “मुसेज़-
रीच्या सुवारा” (इपुखिपो १२).

मेवा (पु०) फळ. “नवतीचा नाजूक
मेवा । कोण्या सवतीला पहावेना हाय
रे देवा” (प्रभाकर २५८).

भैराप (स्त्री०) महिराप. “भैरापच्या
सर्जा केल्या जशी दुसरी द्वारका ”
(परशराम २१२).

मोहबत (स्त्री०) प्रेम. “ धर्माची प्रीत
नव्हे पाक मोहबत सत्ता सारखी ”
(सगनमाऊ ३५).

र

रमूज़ (स्त्री०) मौज़; गम्मत. “कोण दिसेना
प्राणप्रियकरे, चल रङ्गमहाली रमूज़
कहूं ” (सगनभाऊ ४४). “ विष्-
याच्या रमुज़ा केल्या ” (परशराम
१९५).

रायजादा (पु०) [फा० रायजादा]
राजपुत्र. “ सुल्तानजी रायजादे ”
(सासंह-जुले ४२).

ल

लाव लवा; निशाण. “ लाव-लशकर
फौजेचा धाट ” (होपो १८).

व

विराखत (स्त्री०) इराखत; लघ्वी. “जरा

सैल करा मजला । विराकतीला उशीर
शाला ” (उमाजी नायकाचा पोवाडा).

श

शहर (पु०) कांटा; रोमात्र. “मऊ सेजे
वरती निजता उठती अड्गी शहर ”
(परशराम १७९).

शहर-पन्हा (पु०) के.ट. “ तों पुढें
फौज गेली म्हणोन शहरची बन्दोबस्ती
न करितां शहरपन्हा खालीच होता ”
(भाव २३).

शाहीर-गिरी; शाहीरकी (स्त्री०)
कवित्व. “रामरुण गुणी रामा कासार;
शाहीरकीमधिं सदा मगन ” (परश-
राम १०७).

शील (न०) बकर. “ शीलचा राऊत ”
(इपुखिपो १०).

शिना (पु०) [! फा० सीना] छाती.
“ त्याची दुराठी बन्दूक लाविली
शिन्याला ” (सासंह-रापुपो ३).

स

सञ्जाब्दार मञ्जीदार; कांठदार. “ भर्जरी
झूल हत्तीला सञ्जाब्दार ” (होपो ६).
सलाबत मञ्बूत. “ तो दुर्ग असाध्य,
सलाबत; मोर्चे लाऊन सुरुङ्गा लावावे
तरी रान रेतीचें; सुरुङ्गास यत्न
नाही ” (भाव ३).

सही (स्त्री०) भगोबर असल्याची निशणी.
“ त्यावरी आपणही सही घातली ”
(मब ४२).

सिकाबन्द शिक्केदार “ ऐसें खत रायें
सिकाबन्द दिधलें. ” (मब ३६)



शब्द-सूची

—०००—

उपसर्ग किंवा प्रत्यय किंवा प्रत्यय-वजा धातू लागून होणारे शब्द पुढील सूचीत दिलेले नाहीत. एखाद्या शब्दाची अपभ्रष्ट रूपे अनेक असल्यास शुद्ध अथवा परिणत रूपच येथे दिले आहे. कोशांत व्याख्याचे राहून गेलेले शब्द या सूचीत समाविष्ट केलेले आहेत.

अईन	ألین	अजात	آزاد
अकदस	اقدس	अजाण	ازان
अक़ल	عقل	अर्जा	ازین
अक़्बर (= सर्वश्रेष्ठ)	اکبر	अजीबात	ازین بعد
अकब	عقب	अजीज़	عاجز
अकस	عکس	अजीज़ (= सन्मान्य)	عزیز
अकारीब	اقارب	अजिजी	عاجزی
अक़ीक (एक रत्न)	عقیق	अज़ुद्दीनी	آزردگی
अरख्यार	اخذیاء	अज़ुर्दा	آزردہ
अरख़तर (= तारा)	اختر	अज़ुर्दार	آجرہ
अरख़बार	اخبار	अज़ून	ہنوز
अरख़बार-नवीस	اخبار نویس	अऊजाम	انجام
अख़ुजी (= पन्तोजी)	آخوند	अऊजीर	انجیر
अख़ेर	آخر	अऊजुमन	انجمان
अगर	اگر	अत्तर	عطر
अङ्गुस्तान	انگشتدان	अत्तरदाणी	عطر دان
अङ्गूर	انگور	अत्तराफ	اطراف
अङ्गोज़	انگیز	अत्तरस	اطلس
अज़्	از	अद्ना	ادنی
अज्नास	اجناس	अद्वल = शिक्षा	عدل
अज़रा	آزراه	अदब	ادب
अज़मत	عظمت	अदा	اداء
अज़मास	آزمایش	अदालत = न्यायकचेरी	عدالت
अजब	عجب	अदावत = वैर	عداوت
अज़म	اعظم	अन्कराब	عنقریب
अज़म	عزم	अन्दाज़	انداز
अजायब	عجائب	अन्देशा	اندیشہ

अननस = फळविशेष	عين الناس	अयां	عيان
अनाम (=लोक)	انام	अयाळ	ايال
अनामत	امانت	अयाळ (=स्त्री, पत्नी)	عيال
अनार	انار	अर्कानी दौलत	اركان دولت
अनीन	عنان	अर्क	عرق
अफ़रा	آبكاره	अर्क = पोटाकिल्ला	ارگ
अफ़्तर	ابتر	अर्कशी	اره کش
अफ़जाईश	آفزائش	अर्ज	عرض
अफ़ताब	آفتاب	अर्ज (= रुंदी)	عرض
अफ़राद्	افراد	अज-दास्त	عرض داشت
अफ़लाद्	احفاد	अर्ज-बेगी	عرض بیگی
अफ़सोस	افسوس	अर्जल	ارذل
अफ़वा	افواه	अर्जानी	ارزानी
अफ़ीण	افیون	अर्बा	اربع
अब्कारी	ابکاری	अर्बैन	اربعین
अब्दागीर्	آفتابگیر	अर्सा	عرض
अब्दश (टिपकेदार)	ابرش	अराबा	عرايه
अब्लक	ابلق	अल्काष	اللقاب
अब्दू = प्रतिष्ठा	آبرو	अल्तालक [(स्त्री०) मग़ीदार रुजामेफ़र्गोल]	الخالق
अब्दर-चबर	چرب	अल्गुर् [(न०) पांवा]	الغوزه
अब्द-पैवन्द	ابد پیوند	अलतम्गा	التمغا
अबीर	عیبر	अलबत्	البنم
अम्बर	عنبر	अल्विदा	الوداع
अम्बार	انبار	अल्लफ़	الف
अम्बारी	عماری	अल्ला	له
अम्मल	عمل	अल्लङ्ग	النگ
अमला	عمله	अलम	اعلم
अमल्दार	عملدار	अलल हिशेबी	على الحساب
अमदानी	آمدنی	अलाहिदा	علیحده
अमन-चैन	امن-چمن	अलुदा (= संमिश्र)	آلوده
अम्मा	اما	अलैकुव सलाम	عليکم اسلام
अमानी	امانی	अवल्ल	اول
अमारत्पन्हा	امارت پناه	अशरफ़	اشرف
अमीन	امین	अशरफी	اشرفی
अमील	عامل	अशराप	اشراف
अमीर	امیر	अशर	عشر
अमेज (स्त्री०) मिश्रण, मिश्र	آمیز	अशरीन	عشرین
		असीर	اسیر

अस्करा	آشکاره	आच	آب
अस्तर	آستور	आबुबुरा	آبخوره
अस्तनी	آستین	आब्ताब	آبتاب
अस्तबाल (८थीक)	اصطبل	आब्दास्-ज्ञाना	آبدرا خانم
अस्नाद्	اسناد	आच-हवा	آب و هوا
अस्पस्वार	اسب سوار	आचाद्	آباد
अस्बाव	اسباب	आचादान	آبادان
अस्मत्पन्हा	عصمت پناه	आबाय-अज्दाद्	آباء و اجداد
अस्मान	آسمان	आम	عام
अस्मानी	آسمانی	आमद्	آمد
अस्लूब	آسلوب	आमद्दन्	آمدن
अस्सल	اصل	आमद्द्रफ्त	آمدرفت
असर	اثر	आयत	آیت
असान (=सोपें)	آسان	आर्जव	آرزو
असामी	اسامی	आर्जुमन्द	آرزو مند
असुदें	آسوده	आराम	آرام
अहकाम	احکام	आरास	آرائش
अहवाल	احوال	आरीयत	آر
अहद्	عهد	आरीफ	عارف
अहद्	ازحد	आलम	عالم
अहल्कार	اهل کار	आलगरि	عالمگیر
अहसन	آحسن	आलम्पन्हा	عالمپناه
अहादी	احدی	आला	اعلی
अहाली-मवाली	اهالی و حوالی	आलाजिा	عالی جاہ
अहिनी	آهین	आवर्जा	آورجہ
आं	آن	आवई	اوا
आंकी	آنکہ	आवाज़	آواز
आगा	آگاهی	आवारा	آواره
आज़ार	آزار	आशनाई	آشنائی
आतश्कदा	آتشکده	आशक	عاشق
आतश्बाज़	آتشباز	आशुरा	عاشوره
आतश्बाजी	آتشبازی	आस्ते	آهسته
आतार	عطار	इकराम	اکرام
आद्दत	عادت	इक्कार	اقرار
आद्दमी	آدمی	इस्लास	اخلاص
आदा	عائده	इज्जत	عزت
आदाव	آداب	इज्जत-आसार	عزت آسار
आफताबा	آفتاب	इज्जत-दस्तगाह	عزت دستگاه
आफरीन	آفرین	इज्जतमहा	عزت مآب
आफत	آفت		

इज़हार	إظهار	इल्लत [(स्त्री०)=दोष, रोग]	علس
इज़ा	إيذا	इल्जाम	إلزام
इज़ार	إزار	इलम	علم
इज़ारा	إجاره	इलासा [(पु०) प्रान्त, सम्बन्ध]	علاقه
इज़ाफा	إضافه	इलाज	علاج
इत्लास	إطلاق	इलाही	إلهي
इतफाक	إتفاق	इश्क	عشق
इतवार	إعتبار	इश्कील	إشكال
इत्वाम	احتتام	इशारा	إشارة
इतराज	اعتراض	इस्तक़ाल	إستقلال
इतह्ला	إتلاع	इस्तक़वाल	إستقبال
इत्तहाद	إتحداد	इस्तमाल	إستمالات
इद्गा	عيدگاه	इस्तस्वाच	إستصواب
इन्कार	إنكار	इस्ताद्	إستعداد
इन्तकाल	إنتقال	इस्तावा	إستوا
इन्तज़ाम	إنتظام	इस्तीफा	إستغفاء
इन्तज़ार	إنتظار	इस्तियाक	إستيقاق
इन्किसाल	إنقصال	इस्दार	إصدار
इन्साफ	إنصاف	इस्लाम	إسلام
इन्साफ-गुजी	إنصاف گزین	इसन्ने	إنشاء
इन्शाख़्ता ताला	إنشاء اللہ تعالیٰ	इसम	إسم
इनाम	إنعام	इतवी	عیسوی
इनायत	عنايت	इहद्दे	إحدى
इफाज़त	حفاظت	ई	این
इब्न	ابن	ईद	عيد
इब्लाग	إبلاغ	उज़म	عظم
इब्लीस	إبليس	उज़ू	وضو
इबादत	عبادات	उज़ू-तवाज़ू	نواضع
इवारत	عبارات	उज़ूर	عذر
इभरत	عبرت	उल्फा	علوفه
इम्ला	عمله	उब्हत-मन्सिलत	آهت منزلت
इमान	ایمان	उम्दा	عمده
इमाम	إمام	उमर	عمر
इमायत	حمایت	उमराव	أمراء
इमारत	عمارت	उमेद	امید
इर्तिबात	ارتباط	उर्दू (=सैन्य, गोद)	آردو
इर्शाद्	ارشاد	उफ	عرف
इर्नील	إرسال	उरूस	عروس
इरासत=लघ्वी	إراقت	उश्तर (=उष्ट)	اشتر
इराण	ایران	उस्तवारी	آستواری
इरादा	إرادہ	ऊद (=धूप)	عود

एकका	یکم	कदीमल अद्यम	قدیم ایام
एकवाल-पन्हा	ایقال پناہ	कन्दील	قدیل
एक-सर	یکسر	कन्दुरी	کندوری
एकसान	یکسان	कनाथ	قنات
एकसू	یکسو	कनात [(स्त्री०=सस्ते)]	قناعت
एल्गार	ایلغار	कपाप-चिनी	کباب چینی
एल्ची	ایلچی	कफन	کفن
एहसान	احسان	कफश-दोज़(जोडे शिवणारा)	کفش دوز
ऐन	عین	कफनी	کفنی
ऐनक [(न०) उपनेत्र]	عینک	कफालत	کفالت
ऐना	آئینہ	कफारत	کفر
ऐपत	عافیت	कबई [(स्त्री०) फगाल]	قبا
ऐब	عیب	कबज़	قبض
ऐवज़	عوض	कबर	قبر
ऐवजी	بعوض	कबरस्तान	قبرستان
ऐश	عیش	कबालत	قبالم
औकात	اوقات	कबाहत	قباہت
औज़ार	اوزار	कबिला	قبیلہ
औरत	عورت	कबिलेमाही	قبل ماہ
औलाद	اولاد	कबूल	قبول
औलिया	اولیا	कबूतर	کبوتر
ओसाक	اوصاف	कम	کم
कङ्गाल	کنگالہ	कमसल	کم اصل
कङ्गोरा	کنگرہ	कमतर	کمتر
कज्जा	قضیہ	कमी	کمی
कजल्वास	قرلباس	कमतरान	کمترین
कज़ा	قضا	कम्पेस	کم و پیش
कज़ास	قزاق	कम्बर	کمبر
कजाग	قزاق	कम्बर्गा	कम्बराह
कट्टा	قطع	कमबैन्द	کمبر پند
कत्तल	قتل	कम्बर-बस्ता	कम्बरस्त
कत्तलबाज़	قتلباز	कमान	کمان
कतलाम	قتل عام	कमान्गार	کمانگر
कतबा	کتابہ	कमाल	کمال
कतार	قطار	कयास	قیاس
कद (स्त्री०) उश्ची, मजाल	قد	कर्ज	قرض
कदम	قدم	कर्णा	قرونای
कदम्बोस	قدمبوس	कर्यात	قریت
कदर	قدر	कराचकी (= सतेजत वीर)	قلاچری
कददानि	قدرदान	करामत	करामت
कदीम	قدیم		

करामात	करामत	कागद	काغذ
करार	قرار	काजगी	قائزہ
करार-दाद	قرارदान	काजी	قاضی
करार-वाके	قرارواقعہ	कानू	قانون
करिणा (= सन्दर्भ)	قرینہ	कानुगो	قانون کو
करोल	قروڑل	कापूर	का فور
कलकल	कलकल	काफर	का फर
कल्बी	قلبی	काफला	का फल
कल्मा	कल्म	काफीर	का फर
कलहई	कलעי	काबीज	का बज
कलगी (स्त्री०)	कलغی	काबील	का बल
कलन्दर	कलندر	काबूची	का बुची
कलम	कलम	काबू	का बु
कलाबतू	कलाबतून	कायदा	का एद
कन्हा	कहो	कायम	का यम
कवायत	कवाद	कायम - मकाम	का यम - मकाम
कवाल	कवाल	कारकिर्द	का रकिर्द
कवाला (पु०) दस्तैवज	कवाल	कारकून	का रकून
कवी-दील	कवी दील	काखाना	का खान
काशिदा (पु०) नक्शा	कशिये	कागैर	का गैर
कशीस	कशिस	काचोबी	का चोबी
कस	कस	कारपदाज	का रपदाज
कस्त	कसद	काभार	का र्बा
कस्रत	कस्रत	कावाण	का वान
कसब	कसब	कारागरि	का रीगर
कसम	कसम	कालबूत	का लबूत
कसर	कसर	काशीद	का शीद
कसलमन्द	कसलमन्द	काहिरा (= जयस्वी)	का हिरा
कसा (पु० = बन्द)	कस	काहिली	का हिली
कसाई	कसानि	किताब	कि तब
कसाब	कसाब	किताब	कि तब
कसाला	कसाल	किता	कि त
कसीद	कशिये	किन्साप	कि न्साप
कसूर	कसूर	किन्तान	कि न्तान
कसोशी	कसुश	किनार	कि नार
कहर	कहर	किफायत	कि फायत
कहरी	करी	किडलेगाह	कि डलेगाह
कही	कही	किडले-नुमा (= दिशादर्शक यन्त्र)	कि डले-नुमा
कायल	काह	किम्मत	कि म्मत

किमया	किमिया	कुलूप	कفل
किर्द	कुर	कुवन	कूत
किर्दसार लागवड	कुरुंजार	कुशाद्	कशاد
किर्माण (ओवा)	कुरमानी	कुस्ती	कश्ते
किर्मिजी	कुरमयी	कुशुन	कशुन
किराण (= शुभग्रह युती)	कुरान	कुही	कूही
किराया	कुराये	कूच	कूच
किल्ला	कलेम	कुल	कल
किल्ली	कलिय	कुरवा	कुरवा
किलाफ	खलाफ	के	की
किलावा	कलावे	केची	कैची
किस्त	कसुत	केद	कैद
किस्ती	कश्ते	केद	कैद
किस्मत	कस्मत	केफ	कैफ
किस्सा	कस्स	केपत (स्त्री०) कारस्थान	कैफियत
किसान	कसान	केफियत	कैफियत
कुइनें	कुरने	कैली	कैली
कुर्ता	कुरती	कोका	कूक
कुद्दा	कदुवे	कोत्वाल	कूतवाल
कुद्दत	कदुरत	कोता	कूता
कुर्ज	कुरज	कोम	कूम
कुन्हा	कुरहे - कुर	कोशीस	कूशीस
कुमाण	कुरान	कोळजन	कूळजन
कुफर	कुर	कौल	कूल
कुफार	कुरार	रुवाल	रूवाल
कुमाण्ड	कुरान	खवार	खवार
कुभे	कुरे	खवाहिश	खवाहिश
कुमक	कुरक	सकाणा	सकाना
कुभैत	कुरभैत	सची	सूची
कुर्निसात	कुरनिसात	सजाना	सजाना
कुर्बाण	कुरबाण	सजनिा	सजनिा
कुराण	कुरान	सजील	सजील
कुर्बाज	कुरबाज	सररा	सररा
कुल्कुल्ला	कल्लान	सत	सत
कुल्की	कल्ले	सतम	सतम
कुलाबा	कलाब	सना	सना
कुलामोश	कलाह पोश	खजीर	खजीर
कुली	कली	साजगी	साजगी
कुली	कल	सता (स्त्री०) तुक्सान	सता

सतीब	خطیب	खानगी	खानگی
सतूत	خطوط	खानदान	खानदान
सन्दक	خندق	खानपोश	खोरोपोश
सटपा	ختم	खानत	खानत
सपीप	خفیف	खाना	खान
सबर	خبر	खाना-जङ्गी	खान जङ्गी
सबदोर	خبردار	खान जाद	खान जाद
समस	خمس	खानेसुमारी	खानेसुमारी
समीर	خمیر	खानान (पु०) ताटवा	खानान
सखंगा	खारखार	खाब्गा	खोराब्गा
सर्गोसि	खरोश	खाम	खाम
सर्च	خرچ	खामसा	खोराह मुखोराह
सर्वज	खर्जे	खामी	खामी
सर्मस्त (= मस्त)	खोमस्त	खामोश	खामोश
सराद	خرائط	खारवा	खारो
सराब	خراب	खालसा	खालसा
सराद	خرید	खाली	खाली
सरीप	خریف	खावन्द	खावन्द
सत्वत	خلوت	खास	खास
सलक	خلق	खास्दार	खास बुन्दार
सलद अथ्याम दौलतहू	खुदायाम दो लते	खिजमत	खिजमत
सला-मला	खुलामला	खिपत	खिफत
सलाशी	खुलासी	खिलत	खिलत
सलाम	खुलास	खिसमीस	खिसमीस
सालिता	खुरिपम	खिसारत	खिसारत
सालिपा	खुलिफम	खुजस्ते	खुजस्ते
सलेल	खुल	खुजा	खोरो
सवास	खुवास	खुत्वा	खुत्वा
सवास (= दुष्ट)	खुबित	खुद	खुद
सस्सस	खुश्खुश	खुदा	खुदा
सस्त	खुसद	खुदातसी	खुदातसी
सस्त	खुसद	खुदावन्त-न्यामत	खुदावन्त-न्यामत
ससूसीयत	खुसुसुसुत	खुफिया	खुफिया
सा.न साई	खुवाही खुवाही	खुबी	खुबी
साक	खुग	खुमारी	खुमार
सातर	खुातर	खु-ई	खुसी
सान्नी	खुातर	खुजी (= पडशी)	खुजिन
सान्का	खुान्का	खुर्द	खुर्द
सान्नामा	खुान्नामान	खुसन्दगी	खुसन्द
खाना	खुान	खुगक	खुगक

सुल्द-मकान	خلد مکان	गडप	غروب
सुलास	اخلاص	गदर	غدر
सुलासा	خلاص	गदा	گدا
सुश्क	خشک	गन्दकी	گندگی
सुश्कसाली	خشکسالی	गनिमात (स्त्री०) चाड्-ली गोष्ट	غنیمت
सुश्की	خشکی	गनीम	غنیم
सुमी	خرمی	गण्य	گپ
सुशुदी	خوشدوی	गत्सप	گپ شب
सुशुमा	خوشنما	गफलत	غفلت
सुशामत	خوش آمد	गम्जा	غمزه
सुशाल	خوشحال	गमी	غم
सुसूस	خصوص	गकं	غرق
सून	خون	गगंशा	غوغش
सूप	خوب	गई	گود
सूम	قوم	गईन	گودن
सूरा	خوش	गईपोस	گود پوش
सैमा	خیمر	गईी	گود یی
सैरीज	خارج	गरज	غرض
सैल्साना	خیلخانه	गरज्जो	غوس گو
सैरा	خویش	गरम	گرم
सैर	خیبر	गरीब	غریب
सैर-साह	خیبر خواه	गरीब-नवाज	غریبنواز
सैरात	خیرات	गरीब पर्वर	غریب پرور
सैरीयत	خیریت	गरूर	غرور
सो सो	فاه فاه	गल्बत	غلبت
सोगीर	خوکیبر	गलत	غلط
सोजा	خوجر	गल्ला	غلم
सोय (घाम)	خوی	गल्बा	غلبه
सोय (स्त्रीः) स्वभाव	خوی	गलिच्छ	غلیظ
ग्वाही	گواهی	गलेक	غلاف
गई-गुदर	گاه	गवस (चौकशी)	غوص
गब	گچ	गस्त	گشت
गबी	گچی	गाजी	غازی
गज	گز	गाफील	غافل
गहजब	غضب	गायबाना	غائبانه
गहजूल	غزل	गारद	غارت
गन्ज	زنگ	गालव	غالب
गम्ज	گنج	गालीबा	غالیبها
गञ्जिका	گنجیگر	गाशा	غاشیه

गिर्द	कू	गू	कू
गिर्द-नवाँई	कू नवाँही	गूम	कू
गिर्दावरी	कू वारी	गूल	कूल
गिर्दी	कू दी	गूल	गूल
गिर्दींगी	कू दींगी	गैब	गैब
गिरफ्तार	कू फ्तार	गैरत	गैरत
गिरव	कू व	गैराद	गैराद
गिराणी	कू रानी	गोता	गोता
गिरामी (= श्रेष्ठ)	कू रामी	गोदी	गोदी
गिरिफ्तन (- पकड़णें)	कू फ्तन	गोफ्त-गो	गोफ्त-गो
गिरे	कू रे	गोया	गोया
गिलावा	कू लावा	गोर	गोर
गिल्ला	कू ल्ला	गोशमाल	गोशमाल
गुद्ग=मूक दृष्टण	कू ग	गोश्वारा	गोश्वारा
गुजराण	कू जराण	गोशा	गोशा
गुडूप	कू डूप	गोस्पंच	गोस्पंच
गुदस्त	कू दस्त	गोर	गोर
गुन्जाईस	कू नजाईस	गौरशी	गौरशी
गुन्हा	कू न्हा	घजन्कर	घजन्कर
गुना	कू ना	घुघी	घुघी
गुफ्तगो	कू फ्तगो	घुमट	घुमट
गुबार	कू बार	घोगा	घोगा
गुम्बूद	कू म्बूद	चक	चक
गुमज	कू मज	चक्ते	चक्ते
गुमान	कू मान	चङग	चङग
गुमास्ता	कू मास्ता	चन्द	चन्द
गुर्दा	कू र्दा	चपाती	चपाती
गुरबा	कू रबा	चबर	चबर
गुस्कन्द	कू स्कन्द	चम्चा	चम्चा
गुलछबू	कू लछबू	चमन	चमन
गुल्जार	कू लजार	चरक	चरक
गुल्नार	कू लनार	चर्का	चर्का
गुल्बदन	कू लबदन	चर्ब	चर्ब
गुल्बाइंग	कू लबाइंग	चर्बी	चर्बी
गुल्बस	कू लबस	चर्मी	चर्मी
गुलाब	कू लाब	चर्म-दोज	चर्म-दोज
गुलाब-पाश	कू लाब पाश	चरिन्दा	चरिन्दा
गुलाब-शकर (स्त्री)	कू लाब शकर	चलाल	चलाल
गुलाम	कू लाम	चश्म-पोशी	चश्म-पोशी
गुसल	कू सल		

ब्रह्मा	چشم	जकिरा	زخيره
बहारूम	چهارم	जखम	زخم
चाऊस	چاوش	जखमाना	زخمانه
चाक करणे	چاک کردن	जङ्ग	چنگ
चाकर	چاکر	जङ्ग	زنگ
चाकू	چاقو	जङ्गल	چنگل
चादर	چادر	जङ्गल (५०)	زنگار
चापट	چپات	जजिया	جزیه
चापणे	चापیدن	जजिरा	جزیره
चापलोशी	चापלוوسی	जजूजीर	زنجیر
चाबूक	चाबک	जड-जवाहीर	ज्रु جواهر
चाबूक-स्वार	चाबک سوار	जदाद	جدید
चास्नीगार	चाश्नीگر	जन्तव- नशान	جنت نشین
चीक	چینگ	जनास्नाना	زنان
चिराग	چراغ	जनाना	زنانہ
चिल्खत	چہلقد	जनानी	زنانی
चिल्ला	چلم	जनाव	جناب
चिल्ली	چلی	जनावर	جانور
चीज	چیز	जनूब (= दक्षिण)	جنوب
चीण	چین	जप्त	ضبط
चुगली	چغل	जप्त-रफ्त	ضبط و ربط
चुङ्गाल	चुङ्गल	जबर	زبر
चुनांचे	चुना نچم	जबर्दस्त	زبر دست
चुनीदा	चुनिده	जवान	زبان
चूप	چوب	जवानी	زبانی
चेहरा	चेहे	जवाब	جواب
चोप	चोप	जवातरास	زبان تراس
चोपदार	चोपदार	जवाब्दार	جوابدار
चौधरा	चोत्रे	जवे	ذبح
चौहाशी चारकिनारी	चाशिय	जयून	زون
छविना	छविने	जम्बिया	چنبیه
छवी	छवि	जम्बुरा	زنبوره
छान	छान	जम	جمع
छान-छोक	छान و شوکت	जमरूद	مرد
छापखाना	चापखाने	जमा	جمع
छापा	चापیدن	जमात	جماعت
ज्यान	ज्यान	जमादिलावल	جمادى الاول
जवान	जवान	जमादिलाखर	جمادى الاخر
जक	जक	जमान	زمان
जकात	जकات	जमाना	زمانه

जमीन्दार	زمین دار	जंहन-नशीन	ذہن نشین
जमीदोज	زمین دوز	जहमत	زحمت
जमीये	جميع	जहर	زہر
जमित	جمعیت	जहागीर	जाگیر
जय्यत	زاید	जहाज	जहाज
जर	زر	जहान	جهان
जर-कमर (= सुवर्णकाटिबन्ध)	زرकمر	जहादीद	جهان دیدہ
जर्गा	جرگہ	जहाबाज	جانناز
जरा-जरा	زرہ - ذرہ	जहाती	بجہت
जर्तारी	ذرتار	जहूर	ظہور
जर्द	زر	जागा	जायگہ
जर्दीजी	زرदोज	ज.जम	जाम
जर्बाबी	زرबفت	जात	ذات
जरब	ضرب	जादा	زیادہ
जरा	ذرہ	जादू	जादु
जरा-ब-जरा	ذرہ بدزرہ	जान्दार	जमतेम जिवन्त क्षीण
जरिदा	जरیدہ	जान	جان
जरी	زرین	जानबैन	جانبैन
जरीब (पु०) क्षेत्रमाप, क्षेत्रमापन	जरिब	जाफत	ضیافت
जरीब्दार	जरिब	जाफर्मानी केशरी	جعفرانی
जरूर	ضرور	जाफरा	زعفران
जल्सा	جلسہ	जाफिशानी	جان فشانی
जल	چل	जाब-साल	جواب و سوال
जलद	چलद	जा-ब जा	जा बजा
जलद-कलम (स्त्री०) लेखन-चापल्य	چलद कल्मी	जाबीत	ضابط
जला-वतन	जलाوطن	जाबता	ضابطہ
जलाद	چलاد	जाम्ब	जाम
जलाल	چलाल	जामगी	जामगी
जलील	چلیل	जामदानी (स्त्री०) कपडे ठेवण्याची पेटी	जामदान
जलूस	چलूस	जामदार	जामदार
जर्हर	जर	जामा	जाम
जब	جو	जामीन	जामिन
जवादी	जबाद	जायदाद	जायदाद
जबामर्द	जवानमर्द	जावा	ضائع
जवार (स्त्री०) आसमन्तात्	जवार	जारीत	जारीत
जवाहीर	जवाہر	जारी	जारी
जशन	جشن	जालीम	ظالم
जहन्नम (=नरक, अग्निस्थान)	جهنم	जास्त	زیادت

जसूद	जसूस	जुमाना	जर मान
जाहली	जाहली	जुरत	जरात
जाहिराणा	जाहिरान	जुरा	जरो
जाहिरात	जाहिर	जुल्कद	जुलकद
जाहीर	जाहिर	जुल्हाई (= विणकर)	जुलाह
जिकीर	जिकर	जुलाब	जुलाब
जिकक	जिक	जुलूम	जुलूम
जिग्-जिग	जिग्-जिग	जूज	जूज
जिगर	जिगर	जूद	जूद
जिद्ध	जिद्ध	जेगा	जेगा
जिन्हार	जिन्हार	जेब	जेब
जिन्दगानी	जिन्दगानी	जेब-व-जीनत	जेब-व-जीनत
जिन्दगी	जिन्दगी	जेर	जेर
जिन्द	जिन्द	जेरबन्द	जेरबन्द
जिन्नस	जिन्नस	जेबार	जेबार
जिना	जिना	जेफ	जेफ
जिम्मा	जिम्मा	जेल	जेल
जिरायत	जिरायत	जाडा	जाडा
जिरे	जिरे	जोर	जोर
जिल्काद	जिल्काद	जोरावर	जोरावर
जिल्हई	जिल्हई	जौजा	जौजा
जिल्हा	जिल्हा	सक	सक
जिल्हे	जिल्हे	सान्ज	सान्ज
जिल्हेज	जिल्हेज	सुलप	सुलप
जिलीद (= बान्धीव पुस्तक)	जिलीद	सूल	सूल
जिलीब	जिलीब	सोक	सोक
जीन	जीन	टन्चाई	टन्चाई
जील-सुभानी	जील-सुभानी	टर्बुज	टर्बुज
जुदान	जुदान	डफ	डफ
जुजबी	जुजबी	डया	डया
जुजसी	जुजसी	डवीर	डवीर
जुदा	जुदा	डाग	डाग
जुदतुल-एकान	जुदतुल-एकान	डागदुर्जा	डागदुर्जा
जुबा	जुबा	डाव	डाव
जुम्मस (स्त्री०) कच हकत	जुम्मस	डेग	डेग
जुम्मा	जुम्मा	डोल	डोल
जुम्ला	जुम्ला	डोल	डोल
जुमानर्णे	जुमानर्णे	डेलज	डेलज

ढोल	ढल	तफरीक	تفریق
तरुत	تخت	तफजूल	تفضل
तरु-पोशी	تخت پوش	तफावत	تفاوت
तरुतराव	تخت روان	तढदलि	تبدیل
तकदम	تقدم	तढलख	تبدلق
तकदमा	تقدمه	तढडा	تبدله
तकरार	تکرار	तबिपत	طبیبعت
तकराब	تقریب	तबक	طبق
तकरीर	تقریر	तबत्रा	تبدانچہ
तकलादी	تقلیدی	तबरुक	تبرک
तकलीफ	تکلیف	तबरदार	تبردار
तकलुबी	تقلیبی	तबाख	طباخ
तकवा	تقویم	तबीब	طیب
तकशीर	تقصیر	तबेला	طویلہ
तकसुबी	تکذب	तम्बासू	تذباکو
तकशीम	تقسیم	तम्बी	تذبیہ
तककया	تکبیر	तम्बू	تذو
तग्दीर	تقدیر	तम्बोरा	تذبوره
तग्मा	تغما	तमसूक	تمسک
तगाई	تقاوی	तमा	طاع
तगादा	تقاضا	तमानीयत	تماثینت
तगाफली	تغافل	तमाम	تمام
तगारी	تغاری	तमाश-बीन	تماشا بین
तगीर	تغییر	तमाशा	تماما
तडूग	तङ्ग	तयार	تیار
तङकरा	तङ्करे	तर्कश	توکش
तङ्वाज	तङ्वाज	तर्कब	توکب
तजावज	تجاوژ	तर्कम	توقیم
तजेला	تجلی	तर्जमा	ترجمہ
तणाव	طناب	तर्जुमान सर्कारी भाषान्तरकार	ترجمان
तद्बीर	तदबीर	तर्नीव (स्त्री०) व्यवस्था	तर्नीव
तदारुक	तदारुक	तर्नुद्	तरुद
तन	تن	तर्फ	طرف
तन्खा	तन्खा	तर्धियत	तरधیت
तन्दुरुस्ती	तन्दुरुस्ती	तर्बेज	तरबیت
तन्हा	तन्हा	तरर्, तर	तर
तनासोरी	तन्खोरी	तन्हा	तरु
तन्पाल	तन्पाल	तरक्की	तरुकी
तपास	तफहस	तरस	तरुस
तफरका	तफरु	तराजू	तराजू

तराणा	तरानہ	तसखी	تسلی
तरास (पु०) पत्ते-काट	توزش	तसू	تسو
तरी (स्त्री०) जलमार्ग	توی	तहकीक	تحقیق
तरीक	طریق	तहकूब	توقف
तल्लख	تلخ	तहखाना	تہخانہ
तलफ	تلف	तहद	تأحد
तल्लफ	طلب	तहनाळ	تہنال
तलब	طلب	तहमूल	تحمیل
तलवून-मिजाजी	تالون مزاجی	तहशीन	تحسین
तलाख	طلاق	तहशील	تحصیل
तलाव	طالاب	तहहयात	تأحیات
तलावा	تلاہ	ताईत	تعویذ
तलास	تلاش	ताकद	طاقت
तवकूल	توکل	ताकीद	تأکید
तवाई	تباہی	ताकूब	تعقب
तवका	توقع	ताख्त-ताराज	تأخت تاراج
तवकूफ	توف	तागायत	तागायत
तवज्जैह	توجہ	ताज (= मुगद, दोपी)	ताज
तवर	तہور	ताज-महाल	ताज محل
तवलूद	तولد	ताजा	ताजे
तवा	ताہ	ताजिया	ताजियہ
तवाजू	تواضع	ताजी	ताजी
तवाना	तوانا	ताजिम	ताजिम
तवाफ	طواف	ताजूब	ताजूब
तवारीख	نواربख	तामा	तामाम
तवालीयत	تولیت	ताफा	ताफा
तश्कीस (चिकित्सा)	تشخیص	ताब	ताब
तशीफ	تشریف	ताबा	ताबा
तशीस	تشروش	ताबीन	ताबीन
तशाफकी	تشفی	ताबूत	ताबूत
तस्त	طشت	ता-मदूर	तामदूर
तास्फिया	تصفیہ	तामील	तामिल
तस्दी	تصدیق	तामूल	तामूल
तस्वी (स्त्री०) स्मरणी	تسبیح	तार	तार
तस्वीर	تصویر	ताराज	ताराज
तस्वी = स्वरूपसाधर्म्य)	تشبیه	तारीख	तारीख
तस्लीम	تسليم	तारसखाना	तारसखानہ
तसदूक	تصدق	तारीफ	तारीफ
तसरूफ	تصرف	तालीक	तालीक
		तालीम	तालीम

तालुका	تعلم	तोका-ताहफ	تعلم تعالف
ताले	طالع	तोफीर	توفير
ताव	تاب	तोभा	توبرا
तावण	تاوان	तोबा	توبه
तावदान	तादान	तोरा	توره
तास	طاس	तोश	توش
नाशा	طاسر	तोशेसाना	توش خانم
ताहाल	تالال	तोशक	توشک
ताहूद	تعهد	तोशीस	توشوش
तिज्जारत	تيجارت	तोस्दान (न०)	توشدان دارुगोकीची पिशली
तिरन्दाज	तिरान्द از	तोहमत	تهمت
तिस्सा	تسع	तौर	طور
तीर	تير	दसल	دखل
तुक्का	تکم	दग्दगा	دغدغہ
तुक्का	تکم	द ल्वाज	دغلباز
तुकूमराई (स्त्री०)	تخمريکان	दगा	دغا
तुणतुणें=चोणहकें	طنطنہ	दङ्गा	دزب
तूत	توت	दङ्गल	دنگل
तुन्द	تند	दस्र	دفسر
तुफान	طوفان	दफन	دفن
तुमान	تذبان	दफा	دفعہ
तुमार	طومار	दफातें	دفعات
तुबत	تربت	दकिना	دکينہ
तुरन्ज	ترج	दफे	دفع
तुरा	طوره	दददबा	دبدبہ
तुरुङ्गा	تورنگ	दम्दमा	دمدمہ
तुरूक	ترک	दम	دم
तूल	طول	दमा	دمہ
तेषा	تيعہ	दमान	دامن
तेज	تيز	दमामा	دامامہ
तेजगी (स्त्री०) पांणीदारपणा	تيز	दर	در
तेजाब	تيزاب	दकार	دکار
तैन	تعين	दकिंनार	دکينار
तैनात	تعينات	दसोस्त	دخواست
तैबज पानखुपारी	توضیح	दगा	دگاہ
तैश	طيش	दर्जा	درجہ
तोक	طوق	दर्जी	دزجی
तोता (पु०) पोपट	طوطی	दर्व	درد
तोदा	توده	दवार	دربار
तोफ	توبہ		

दुर्भान	दुर्भान	दाणा	दान
दुर्भा	दुर्भा	दाणादाण	दानदान
दुर्भास	दुर्भास	दाणा	दाना
दुर्भासदी	दुर्भासदी	दाद	दान
दुर्भाजा	दुर्भाजा	दानत	दानत
दुर्भाण	दुर्भाण	दाम	दाम
दुर्भेश	दुर्भेश	दायरा	दायरा
दुर्भक	दुर्भक	दार-मदार	दारमदार
दुर्भज	दुर्भज	दारू	दारू
दुर्भन्त	दुर्भन्त	दालिचनी	दालिचनी
दुर्भाज	दुर्भाज	दाल (स्त्री०) चर्मपट्टा	दाल
दुर्भाव	दुर्भाव	दालन	दालन
दुर्भा	दुर्भा	दावण	दावण
दुर्भणी	दुर्भणी	दावा	दावा
दुर्भोग	दुर्भोग	दास्तन	दास्तन
दुर्भोगा	दुर्भोगा	दिवक	दिवक
दुर्भवस्त	दुर्भवस्त	दिवकत	दिवकत
दुर्भल-बादल	दुर्भल-बादल	दिगार	दिगार
दुर्भलाल	दुर्भलाल	दिदवान	दिदवान
दुर्भा	दुर्भा	दिमत	दिमत
दुर्भादवी	दुर्भादवी	दिमास	दिमास
दुर्भा	दुर्भा	दिरङ्ग	दिरङ्ग
दुर्भक्त	दुर्भक्त	दिरम	दिरम
दुर्भस्त	दुर्भस्त	दिलजोई	दिलजोई
दुर्भस्तक	दुर्भस्तक	दिलदार सहृदय; धीर	दिलदार
दुर्भस्त-दराजी	दुर्भस्त-दराजी	दिलदेही	दिलदेही
दुर्भस्त-बोसी (स्त्री. इस्तसुम्बम)	दुर्भस्त-बोसी (स्त्री. इस्तसुम्बम)	दिलभर	दिलभर
दुर्भस्ता	दुर्भस्ता	दिलावर	दिलावर
दुर्भस्ताना	दुर्भस्ताना	दिलेर	दिलेर
दुर्भस्तार	दुर्भस्तार	दिवाण	दिवाण
दुर्भस्तूर	दुर्भस्तूर	दिवाणा	दिवाणा
दुर्भस्तैवज	दुर्भस्तैवज	दिवाळ	दिवाळ
दुर्भशत	दुर्भशत	दिवाळगिरी (स्त्री०) भिन्तीतील	दिवाळगिरी
दुर्भा	दुर्भा	सिळा अथवा आंकडा	सिळा अथवा आंकडा
दुर्भाया	दुर्भाया	दी	दी
दुर्भाई	दुर्भाई	दीन	दीन
दुर्भाई	दुर्भाई	दील	दील
दुर्भायम	दुर्भायम	दुआब	दुआब
दुर्भाल	दुर्भाल	दुकान	दुकान
दुर्भाला	दुर्भाला	दु-किचां	दु-किचां

दुःखश्री=समोर बेह-याचें (चित्र) **दु** **उ** **च** **श** **श्री**
 दुनिया **दु** **न** **या**
 दुबार **दु** **ब** **ार**
 दुमची **दु** **म** **ची**
 दुन्दारी **दु** **म** **द** **ार**
 दुम्बाला **दु** **म** **ब** **ाल**
 दुःखम **दु** **ख** **म**
 दुर्धीण **दु** **र** **धी** **ण**
 दुर्न्देश **दु** **र** **न्** **द** **ेश**
 दुरी **दु** **र**
 दुर्दस्त **दु** **र** **द** **स्त**
 दुवा **दु** **व** **ा**
 दुस्मन **दु** **स्** **म** **न**
 दुहाशी दोनकडानाच किनार आहेअसा **दु** **ह** **ा** **शी**
 दुही **दु** **ह**
 दूम **दु** **म**
 दुर्दस्त **दु** **र** **द** **स्त**
 दुःखील **दु** **ख** **ी** **ल**
 देणगी **द** **े** **ण** **गी**
 देरी **द** **े** **र**
 देह **द** **े** **ह**
 दोस्त **दो** **स्** **त**
 दोस्तदार **दो** **स्** **त** **दा** **र**
 दौत **दो** **उ** **त**
 दौर (= घेर, परिकर) **दो** **र**
 दौलत **दो** **उ** **ल** **त**
 दौरा (पु० किरती) **दो** **र**
 धड्पा **ध** **ड** **पा**
 धास्त **ध** **ा** **स्** **त**
 न्यहायत **न्य** **हा** **य** **त**
 न्यहाल **न्य** **हा** **ल**
 न्याचत **न्य** **ा** **च** **त**
 न्याहारी **न्य** **ा** **हा** **री**
 नईस **न** **ई** **स**
 नक्कल **न** **क्** **क** **ल**
 नक्शा **न** **क्** **श** **ा**
 नक्शी **न** **क्** **शी**
 नक्की **न** **क्** **की**
 नकास **न** **का** **स**
 नकाल **न** **का** **ल**

नकाशा **न** **का** **श** **ा**
 नकाहत **न** **का** **ह** **त**
 नकीब **न** **क** **ी** **ब**
 नख्चीन (न०) नराणी **न** **ख** **ची** **न**
 नगद, नक्त **न** **ग** **द**, **न** **क्** **त**
 नगारा **न** **ग** **ा** **रा**
 नगीना **न** **ग** **ी** **ना**
 नङ्ग **न** **ङ** **ग**
 नजराणा **न** **ज** **रा** **णा**
 नजर **न** **ज** **र**
 नज़र **न** **ज** **र**
 नजाफत **न** **ज** **ा** **फ** **त**
 नजीक **न** **ज** **ी** **क**
 नजूम **न** **ज** **ू** **म**
 नतिजा **न** **त** **ि** **जा**
 नदाफ (= कापासशोधक) **न** **दा** **फ**
 न-दारद **न** **-** **दा** **र** **द**
 नफर **न** **फ** **र**
 नफा **न** **फ** **ा**
 नफी **न** **फ** **ी**
 नफेरी **न** **फ** **े** **री**
 नबाब **न** **बा** **ब**
 नम्दा **न** **म** **्दा**
 नमत **न** **म** **त**
 नमुदी **न** **म** **ु** **दी**
 नमुना **न** **म** **ु** **ना**
 नर्माना **न** **र्मा** **ना**
 नर **न** **र**
 नरद् **न** **र** **द्**
 नरम **न** **र** **म**
 नरी **न** **री**
 नवसागर (पु०) **न** **व** **सा** **ग** **र**
 नबाजीस **न** **बा** **जी** **स**
 नवार **न** **वा** **र**
 नविस्ता **न** **व** **ि** **स्** **ता**
 नवीसन्दा **न** **वी** **स** **न्दा**
 नशियत **न** **श** **ि** **य** **त**
 नशीब **न** **शी** **ब**
 नशेक्ची **न** **शे** **क्** **ची**
 नस्तर **न** **स्** **त** **र**
 नस्रत **न** **स** **्र** **त**

نقشه
 نقابت
 نقیب
 ناخن چمن
 نقد
 نقاره
 نگینا
 ننگ
 نذرانہ
 نذر
 نظر
 نظافت
 نزدیک
 نجوم
 نتیجہ
 ندف
 ندارن
 نفر
 نفع
 نفی
 نفیر
 نواب
 نمد
 نمط
 نمود
 نمونہ
 نرم
 نر
 نرد
 نرم
 نری
 نوشادر
 نوازش
 نوار
 نوشتہ
 نویسنده
 نصیحت
 نصیب
 نشاق - چی
 نشتر
 نصرت

नसराणी	नصرानी	निगेबानी	نگہ بانی
नसल	نسل	निगादास्त	نگاہ دہشت
नहर	نہر	निगारश	نگارش
ना-कारा	ناکارہ	निगाह-बाज	نگاہ باز
नाचार	ناچار	निघालकत	نگاہ - حرکت
नाचीज	ناچیژ	निजाम	نظام
ना-दान	نادان	निफाक	نفاق
ना-दार	نادار	निमक	نمک
नाभूत	نہیون	निमक-हूराम	نمکحرام
नाराज	ناراضی	निमक-हलाल	نمکحلال
नालस्ती	ناراست	निम्बा	نیمبہ
नाखुदा	ناخدا	निमा	نیمہ
नाजर	ناظر	निमा	نیم
नाजरी-बाजार	ناظری بازار	निमाज	نماز
नाजल	نازل	निघत	نیت
नाजूक	نازک	निबाज	نیا ز
नादर	نادر	निरस	نرخ
नान-पर्वेशी (!) जून-पर्वश	زن پرورش	निविशतन	نوشتن
नान-सटाई (एक मिठाई)	نان خطائی	निस्प	نصف
नान-कुराण	نان وقران	निशस्त	نشست
नाफर्मांनी (= जाम्भळा)	گل نافرمان	निशा	نشتم
नाफा	نافہ	निशा	نشاط
नाम्जा	نامجا	निशाण	نشان
नाम्जाद	نامزد	निशाणी	نشانی
नाम्बर	نامبر	निस्वत	نسبت
नाबद	نبات	नुका	نکتم
नामा	نامہ	नुका	نقتم
नामी	نامی	नुकसान	نقصان
नामशर्की	ناموس	नूर	نور
नामोस	ناموس	नेक	نیک
नायब	نائب	नेचा (पु०) ससंरी	نیمچہ
नारिङ्ग	نارنگ	नेजा (पु०) भाला	نیزہ
नाल	نعل	नेफा	نیمہ
नालीस	نالش	नेस्त	نہیست
नासूर	ناسور	नै-शकर	نہی شکر
नाहवी	ناہی	नोक	نوک
निका (चाङ्गला)	نیک	नौकर	نوکړ
निका	نکاح	नौ	نہ
निखालस	خالص	नौबत	نوبت
निगा	نگہ	नौरोज	नूरुوز

व्याजी	پیاجی	पायखाना	پایخانہ
व्यादगान	پیادگان	पायदामा	پایدام
व्यादा	پیادہ	पायपोस	پایپوش
व्यादी	پیادی	पायमाल	پایمال
व्याला	پیالہ	पाया	پایہ
पञ्जा	پنجہ	पायाब	پایاب
पञ्जाब	پنجاب	पाचा	پاچہ
पड्डा	پڑدہ	पार्शी	پارسی
पड्डदपोशी	پڑدہ پوشی	पारेदोज टिगळें लावणारा	پارہ دوز
पदर	پدر	पालखी	पालکی
पन्हा	پہنا	पास्वान (ऋहारेकरी)	پاسوان
पन्हा	پناہ	पास	پاس
पनीर	پنیر	पासङ्ग	पासنگ
पगंगा	پرگنہ	पिजिरा	پدیرا
पगरी	پرگر	पिस्ता	पिستم
पबान	परबान	पिसाब (पु०) लघ्वी	पिशाब
पवर्दा	परवर्दہ	पीर	पीर
पवर्दिगार	परवर्दगार	पीर-जादा	पीरजादہ
पवर्श, पवर्शीस	परवर्श	पील	पील
पवा	प्रवा	पुदिना	पुदिना
पवानगी	प्रवाङ्गी	पुर्कस	पुर्कस
पवाना	प्रवानہ	पुर्शिदा	पुर्शिदा
पर	पर	पुर्शीस	पुर्शीस
परिन्द	परिन्दہ	पुलावा	पुलो
परी	परी	पुस्त	पुस्त
परेशान	परिशाण	पुस्तङ्ग	पुस्तङ्ग
पलङ्ग	पलङ्ग	पुस्त-गर्मी	पुस्तगर्मी
पलाण	पालान	पुस्तन-पन्हा	पुस्तपना
पलिता	फंडिलہ	पुन्ती (खी०)	पुन्ती
पशम	पशम	पूर	पूर
पशोमान	पशोमान	पूल	पूल
पस्पा	पस्पा	पेच	पेच
पसन्त	पसन्त	पेरोज	फेरोजा
पसोपेश	पसोपेश	पेश	पेश
पहारा	पहरہ	पेशकदर्मी	पेशकदर्मी
पायक	पिक	पेश-कबज	पेशकबज
पाक	पाक	पेशकस	पेशकस
पागा	पागा	पेशकार	पेशकार
पाजी	पाजी	पेखाना	पेखाना
पादशहा	पादशाह		

पेशवेमा	पेशखिम	फत्ते	फत्त
पेशदस्ती	पेशदस्ती	फन्द	फन
पेशमान	पेशमान	फन्ना	फना
पेशरफ्त	पेशरफ्त	फर्गोल	फर्गोल
पेशवा	पेशवा	फर्जन्द	फर्जन्द
पेशवाज	पेशवाज	फर्जाम	फर्जाम
पेशर्जा	पेशर्जा	फर्जी	फर्जी
पेशन्देशी	पेशन्देशी	फर्द	फर्द
पेशा	पेशा	फर्मान	फर्मान
पेशामद्	पेशामद्	फर्मास	फर्मास
पेशीन	पेशीन	फरक	फरक
पेस्तर	पेस्तर	फरस	फरस
पेहरण; पैरण	पेहरण	फर्हत	फर्हत
पेगम्बर	पेगम्बर	फरागत	फरागत
पेगाम	पेगाम	फरामोश	फरामोश
पेजार	पेजार	फरारी	फरार
पेदपे	पेदपे	फरास	फरास
पेदा	पेदा	फरीद	फरीद
पेदास	पेदास	फरेब	फरेब
पेबन्दी	पेबन्दी	फरोक्त	फरोक्त
पेमान	पेमान	फलाकी	फराखी
पेमास	पेमास	फलाणा	फलान
पेरवी	पेरवी	फवारा	फवारे
पेलवान	पेलवान	फस्त	फुसद
पेलू	पेलू	फस्त	फुसद
पेवस्त	पेवस्त	फस्ली	फुसत
पेहम	पेहम	फस्सल	फुसल
पोक	पोक	फहमिन्दा	फुसल
पोत	पोत	फाका	फुसल
पोते	पोते	फासरा	फुसल
पोफळ	पोफळ	फाजल	फुसल
पोलाद्	पोलाद्	फाजील	फुसल
पोशाक	पोशाक	फाटा	फुसल
पोशीदा	पोशीदा	फाणस	फुसल
पोशीसि	पोशीसि	फात्या	फुसल
फक्त	फक्त	फार्कत	फुसल
फकीर	फकीर	फार्शी	फुसल
फजर	फजर	फायश	फुसल
फजल	फजल	फारीक	फुसल
फजीत	फजीत		फुसल

फासला	فاصلہ	बजाज	بزاز
फिकरा	فقروہ	बत्ता	بتم
फिकीर	فکر	बद	بد
फिल्ना	فڈنم	बदमाश	بد معاش
फिल्ना-अडूगोजी	فڈنم انگیزی	बदूल	بدل
फिन्नत	فڈنت	बद्रका	بدرقم
फिन्नूर	فڈور	बद्रा	بدرہ
फिदवी	فدوی	बदक	بطک
फिदा	فدا	बदल	بدل
फिर्याद	فویاں	बदाम	بادام
फिरङ्गी	فونگ	बन्द	بند
फिरस्ताद	فوسنان	बन्दर	بندر
फिल्फौर	فی الفور	बन्दा	بندہ
फिल्वाके	فی الواقع	बन्दूक	بندوق
फिल्हाल	فی الحال	बन्देस	बन्दस
फिसाद	فساد	बन्दोबस्त	बन्दोबस्त
फुकरा	فقرا	बबर्जी	बाबर्जी
फुर्सत	فوصت	बयान	बयान
फोरिस्त	फेहस्त	बयाणा	बयान
फेरिस्ता	फेरुस्त	बर्कत	बरकत
फेज-बक्षी	فیض بخشی	बर्कन्दाज	बरकन्दाज
फैल	فعل	बर्कारी	बरकारी
फैल-जामीन	فعل ضامن	बर्खास्त	बरखास्त
फैला	فعلم	बरखुर्दार	बरखुर्दार
फैसल, फैसला	فیصل	बर्गुजर	बरगुजर
फौज	فوج	बर्ची	बरची
फौत	فوت	बर्जोर	बरजोर
बक्तर	بکتر	बर्तर्फ	बरतर्फ
बकीद	بقرعید	बर्तर	बरतर
बकशी	بخشے	बर्दार (सफल)	बरदार
बकशीस	بخشش	बर्दास्त	बरदास्त
बका	بقاء	बर्पा	बरपा
बकाल	بقال	बर्फ	बरफ
बरस्त	بخت	बर्फी	बरफी
बसर	خبر	बर्बाद	बरबाद
बगल	بغل	बर्मा	बरमा
बगिचा	باغیچہ	बर्हम	बरहम
बड्की (1)	بڈکی	बराबर	बरबर
बच्चा	بچم	बरामद	बरामद
बजा	بجا	बराय	बराय

बल्के	बल्के	बारूद्	बारुत
बल्वा	बलो	बालायेश	बालाँश
बला	बला	बालिस्त	बालिश
बेशारत	बशरत	बालिक	बालिख
बस्ता	बस्तर	बाले-किल्ला	बाला
बस्स	बस	विचारा	बिच्घारे
बसालत	बसाल	विचोबा	बिच्घोब
बहर	बहार	बिछायत	बसाप
बहरामन्द	बहरे मन्द	बिजन	बिजान
बहा	बहा	बिदा	बिदाघ
बहाणा	बहाने	बिदाती	बिदाती
बहादुर	बहादुर	बिनावर	बिनावर
बहार	बहार	बिनी	बिनी
बहाल	बहाल	बिबा	बिबी
बाकी	बाकी	बिमार	बिमार
बाग	बाग	बिरञ्जी	बिरञ्जिन
बागाबत	बागात	बिरादर	बिरादर
बागी	बागी	बिलकूल	बिलकूल
बाङ्ग	बाङ्ग	बिल्वर; बिलोर	बिल्वर
बाज	बाज	बिलन्दर	बिलन्द
बाजार	बाजार	बिशाद	बिशाप
बाजी	बाजी	विस्तरा (पु०) अन्धरूप	बिस्तरा
बाजू	बाजू	बिस्मिल्ला	बिस्मिल्ला
बाजू	बाजू	बिस्वार	बिस्वार
बाड	बाड	बुजुर्ग	बुजुर्ग
बातमी	बातमी	बुटा	बुटा
बातल	बातल	बुणगे	बुणगे
बाद (= वायु)	बाद	बुत्परस्त	बुत्परस्त
बादज़	बादज़	बुत्फरोश	बुत्फरोश
बादशाहा	बादशाहा	बुत्शिकन	बुत्शिकन
बापझाँदा	बाप - ज़द	बुद्दक	बुद्दक
बाब	बाब	बुन्ध (= सोढ)	बुन्ध
बाकैस	बाकैस	बुनियाद	बुनियाद
बागीर	बागीर	बुसा	बुसा
बादान	बादान	बुर्जी	बुर्जी
बाबर्दारी	बाबर्दारी	बुरूज	बुरूज
बायाब	बायाब	बुल्दा	बुल्दा
बाहा	बाहा	बुलबुल	बुलबुल
बारीक	बारीक	बुलन्द	बुलन्द
बारीश	बारिश	बुलाक	बुलाक

बेअबस=वृथा	عبث	मग्जी	مغزی
बेगम	بیگم	मग्दूर	مقدور
बे-गमी	بی غم	मग्ब	مغرب
बेगार	بیگار	मग्हर	مغرور
बेज़ार	بیزار	मग्ज़	مغز
बेदार	بیدار	मग्ग	مگر
बेरज़ि	بیرجم	मग्कूर	مذکور
बेल्दार	بیلدار	मग्वूत	مضبوط
बेरमी	بیرمی	मग्बूर	مجبور
बेश	بیش	मग्मू	مجموع
बेहबूद	بہبود	मग्मून	مضمون
बेहतन्माल	بہت مال	मग्लस	مجالس
बेहेत्तर	بہتر	मग्हला	مجالہ
बेहेस्त	بہشت	मग्ज़ल	مذلل
बेत	بیت	मग्ज़ला	مذللہ
बैतुल्माल	بیت المال	मग्ज़ा	مذہ
बैरक	بیروق	मग्ज़ाल	مجال
बोगदा	بوغدار	मग्ज़ालस	مجالس
बोचकें	بقچہ	मग्ज़ीद	مجدید
बोय	بوی	मग्ज़ूर	مذور
बोर	بور	मग्सेला	مجالہ
बोरिया	بوریا	मत्ता	مناہ
भक्कम	محکم	मत्लई	مطلع
भिस्त	بیست	मत्लब	مطلب
भिस्ती	بہشت	मत्लूब	مطلوب
म्यान	میان	मतालीब	مطالیب
म्याना	میانہ	मदत	مدد
मक्ता	مقطع	मद-नज़र	مد نظر
मक्दूब	مخطوب	मदार	مدار
मक्मूर	منخور	मदारी	مداری
मक्बी	مغربی	मदारुल्महाम	مدارالمہام
मक्सूद (= हेतू)	مقصود	मन्ज़ूर	مذکور
मकर	مکر	मन्दील (उश्ची फेटा)	مذیل
मकान	مکان	मन-मुराद	مراد
मकातीब	مکاتیب	मन्सब	منصب
मख्दूम	مخدوم	मन्सुबी	منصف
मख्की	مخفی	मन्सुबा	منصوب
मख्मल	مخمل	मन्सूर	منشور
मख्मूल	مخموور	मना	منہ
मख्लशी	مخاصی	मनाकब (= सङ्गण)	منائب

मनुका	मन्की	मवाशी	मवासी
मनोरा	मनार	मवेशी	मवेशी
मबादा	मबादा	मशगूल	मशगूल
मन्नुनी	मन्नुनी	मशक (= प्राची)	मशक
मग्लकत्-मदार	ममलकत मदार	मशह	मशरू
मट्या	मन्तर	मश्वरा	मश्वरा
मट्यातैन	मन्तैन	मशूद्	मशहून
मयत	मयत	मशक	मशक
मये	मय	मशाथक	मशाथक
मकुंम	मकुंम	मशागत	मशागत
मजी	मरुमी	मशानिल्हे	मशादालिम
मतंबान	मरुबान	मशाल	मशाल
मदं	मरुद	मशीद्	मशजद
मदाना	मरुदन्	मस्करी	मसखरे
मदुमी	मरुदमी	मस्त	मसत
मफा	मरुफ	मसन्द	मसन्द
ममर	मरुमर	मस्कुर	मसरुर
मवारीद्	मरुवारिद्	मसलत	मसलत
मशा	मरुश	मस्विदा	मसुदे
मखुल	मरुखल	मसरत	मसत
महुंम	मरुहुंम	मसादा	मसादे
महुंमत	मरुहुंमत	मसाला	मसाल
मरातीब	मरुतीब	मसीहा	मसिहा
मराम (= इच्छा)	मराम	मसुदा	मसुदे
मरादबा	मरुदबा	मसुरकूल अनाम	मशुरुरालानाम
मरामत	मरुमत	मसुरकूल-हजरत	मशुरुरालकसुरत
मलई	मलई	महकूब	महकूब
मलऊन	मलऊन	महजब	महजब
मलकूफ	मलकूफ	महजर	महजर
मलबूस	मलबूस	महितापी	महितापी
मलम	मलम	महिताब	महिताब
मलिका	मलिका	महदूद्	महदूद्
मलिदा	मलिदा	महशूर	महशूर
मलीक	मलीक	महसूल	महसूल
मलूल	मलूल	महा	महा
मवासजा	मवासजा	महामूर	महामूर
मवज्जीन	मवज्जीन	महाल	महाल
मवज्जा	मवज्जा	महासरा	महासरा
मवाफोक	मवाफोक	महिना	महिना
मवाली	मवाली	मकूल	मकूल

माजी	ماضى	मिजास	مزاج
माजूम	معجون	मिन्कबल (=पूर्वी)	من قبل
मात	مات	मिन्जुम्ला (= एक- न्दरीने)	منجمله
मातकदूम	ماتقدم	मिन्हू	من هو
मातबर	معتبر	मिन्नत	مننت
मातम	ماتم	मिना	मिना
मातल	معطل	मिन्बाद् (= बापुठें)	من بعد
मादचौद्	مادر	मियादी	میعادی
माद्दान	مادیان	मिर्धा	میرده
मान्दगी	ماندگی	मिरास	میراث
मान्दा	مانده	मिलक	ملک
मानत	معانت	मिस्ती	مصوری
मायना	معنے	मिस्कील	مسکین
माने	مانع	मिस्की	مسطری
माफ	معاف	मिसल	مثال
माफक	موافق	मिसाल	مثال
माफजत	مخافظت	मिलकत	ملکت
माफलात	مفاعلت	मीर	میر
मामलत	معاملت	मीर-जादा	میرزاده
मामूर	معمور	मी-रसानद्	میرساند
मामूल	معمول	मुक्बरा	مقبوره
माया	مایه	मुक्र	مقرر
मारका	معركه	मुक्काम	مقام
मार्फत	معارفت	मुकाद्म	مقدم
मारूज	معروض	मुकद्दमा	مقدمه
माल	مال	मुकद्दर	مقدر
माल	مال	मुकय्यद्	مکید
मालक	مالک	मुकाबला	مقابلہ
मालियत	مالیت	मुकेस	مقیس
माल्जादी	مالزاده	मुस्तसर	مختصر
मालीम	معلم	मुस्त्यार	مختار
मालीस	مالش	मुस्सालीफ	مخالف
मालूम	معلوم	मुचल्का	مچلکا
माविजा	معاوض	मुज्कर	مذکر
माश (चरित)	معاش	मुजमला	مجملا
माशूक	معشوق	मुजरत	مجرد
माह्तानी (!)	ماتحتانی	मुजरा	مجرى
माह्वल	محوّل	मुज्यन	مزیّن
माह्वारी	ماهورى	मुजुन्ना (=सम्बद्ध)	مظنم
मिजान	میزان		
मिजाज	مزاج		

मुजार्क	مضائق	मुफती	مفتی
मुजार्का	مضائقم	मुफसद	مفسد
मुजारियान	مضارعان	मुफसल	مفصل
मुजावर	مجاور	मुफाइजा	مفاوض
मुजाहिम	مزالحم	मुफासला	مفاصلہ
मुजाहिमत	مزالحمت	मुफीद	مفيد
मुजेरी	مضارع	मुव्लक	مبلغ
मुइदा	مردہ	मुबारक	مبارک
मुइदे-फरास	مردہفروش	मुभा	مباح
मुल्पाक	مطبخ	मुगी	مرع
मुल्लक	مطلق	मुदाइ	مردار
मुल्सद्दी	مئصدی	मुदाइ-शेङ्ग	مردار سنگ
मुतआकीब	مضاعب	मुर्वत	مروت
मुतफकांत	مئفرقات	मुरक्का	مرقع
मुतफीक	مئفق	मुरब्बा	مریعی
मुतबन्ना	مئبنا	मुरब्बी	مریعی
मुतमरीद	مئمرد	मुरस्ता	مرصع
मुतबज्जे	مئوجہ	मुराद	مراد
मुतवातीर	مئواثر	मुरीद	مرید
मुतसरीफ	مئصرف	मुल्की	ملک
मुताबत	مئابعت	मुल्जीम	ملزم
मुताबीक	مئابق	मुल्तवी	ملذوی
मुतालीक	مئعلق	मुह्ला	मला
मुतेन	مئعین	मुलासत	ملاقات
मुद्दई	مدعی	मुलाजमत	मलाजमत
मुद्दई-इलै	مدعی الیہ	मुलाहिजा	ملاحظہ
मुद्दा	مدعا	मुलामा	मलम
मुद्दाम	مدعا	मुलायम	मल्लायम
मुदत	مدت	मुलूस	मलक
मुदाई	مداعی	मुश्क	मशक
मुदाम	مدام	मुश्कस	मशकस
मुदारत	مدارات	मुश्कील	मशकल
मुन्कीर	مئکر	मुश्फीक	मशफक
मुन्शी	مئشی	मुशाफर	मशाफर
मुन्सफ	مئصف	मुशाहिरा	मशाहिरा
मुनका	مئقی	मुस्तकबील	मस्तकबील
मुना	معاینہ	मुस्तकीम	मस्तकीम
मुनादी	مئادی	मुस्ताकी	मस्ताकी
मुनाफा	مئافع	मुस्तेद	मस्तैद
मुनायब	مئاب	मुस्लीम	मुस्लीम
मुनीम	مئیب		

मुसलमान	मुसलमान	मोहस्तर्फी	मोहस्तर्फी	मुसलमान
मुसलमान	मसलमान	मोहस्तावी	मोहस्तावी	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहस्तवत	मोहस्तवत	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहुर	मोहुर	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहुर-कन्द	मोहुर-कन्द	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहरम	मोहरम	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहरम	मोहरम	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहरा	मोहरा	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहरिर	मोहरिर	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहरेदार	मोहरेदार	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहश्छा	मोहश्छा	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहस्तल्ली	मोहस्तल्ली	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहीष	मोहीष	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोहीम	मोहीम	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोकुक	मोकुक	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोज	मोज	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोजूद	मोजूद	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोजे	मोजे	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोलवी	मोलवी	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोला	मोला	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	मोसूफ	मोसूफ	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	यगानगत	यगानगत	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	यहत्यात	यहत्यात	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	या	या	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	याकृत	याकृत	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	याद	याद	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	याद-दास्त	याद-दास्त	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	याद-हस्त	याद-हस्त	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	याद-बूद	याद-बूद	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	यानी	यानी	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	यार	यार	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	यारेदी	यारेदी	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	येकजुहती	येकजुहती	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	येकखुई	येकखुई	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	रहस	रहस	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	रककम	रककम	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	रकबा	रकबा	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	रकाना	रकाना	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	रखना	रखना	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	रखत-खाना	रखत-खाना	मुसलमान
मुसलमान	मुसलमान	रग	रग	मुसलमान

रगाड	رنگه	रस्मियात	اسمیت
रङ्गा	رنگ	रस्ता	رستہ
रङ्गारेज	رنگ ریز	रसद	رشد
रङ्गामेजी	رنگامیزی	रसीदगी (= वै वस्तगी)	رسیدگی
रजई	رضائی	रसीद	رسید
रजव	رجب	रसीदन	رسیدن
रञ्जा	رضا	रसूम	رسوم
रञ्जीस	رنجش	रसूल	رسول
रञ्जल	رطل	रह	ره
रञ्जन	ربط	रहदारी	ره داری
रञ्जीब = उकाडा	رائبہ	रहा	راه
रद्ध	رن	राजरोस	روز روشن
रद - बदली	رنوبدل	राजी	راضی
रञ्जक	رنجک	राबता	رابطہ
रञ्धा	رنده	रायजनी (= विचार करणें)	رایزنی
रफ्त	رفت	रायजादा	رایزانه
रफाकत	رفاقت	रास्त	راست
रफायत	رفاہت	रास	راس
रफाहीयत	رفاہیت	रिकाबी	رکابی
रफीअल्कदर	رفیع القدر	रिक्बीब	رکب
रफीक	رفیق	रियासत (= राजवट)	ریاست
रफू	رفو	रिवाज	رواج
रफूक	رفق	रिश्वत	رشوت
रफे - बूक	رفع - دفع	रिसाला	رسالہ
रबाव	رعب	रई	روی
रबिलासर	ربیع الاخر	रुफा	رقعہ
रबिलावल	ربیع الاول	रुस्तत	رخصت
रब्बी	ربیعہ	रुजुवात	رجعت
रमजान	رمضان	रुजू	رجوع
रमल	رمل	रुन्बा	رتبہ
रमूज	رموز	रु-बकार	रोबरकार
रठ्यत	رعیت	रुबरु	रोबरो
रयाया	رعایا	रुबाब	رعب
रयायस	رعایت	रुमाल	رومال
रव	رو	रुस्तुमी	رستمی
रवा	روان	रु	روی
रवानगी	روانگی	रुयदाद	रोयदान
रवाना	روانہ	रुजगी	रोजगी
रवा सुदगी	روالشد	रुजा	रोजे
रवेश	روش	रुवा (= तन्तू)	रोश्म
रस्म	رسم		

रेशमि	ریشم	लुक्का	لقم
रोस	رخ	लुङ्गी	لقمى
रोस	رقم	लुब्बा	لقم
रोगण	روغن	लुत्ता	لقمه
रोज	روز	लुत्की	لقف
रोजा=उप	روزه	लेकीन	ليكن
रोजा	روضه	लेजीम	ليزيم
रोशन	روشن	लेहाजा	لهذا
रोशनाई	روشنائی	वक्कल=सटलें, रसेली	وكل
रौनक	رونق	वक्त	وقت
लक्तर	لتر	वक्फा	وقفه
लकब	لقب	वक्द्	وقار
लगाम	لگام	वकालत	وكالت
लङ्गाडा	لنگ	वकायेनिगार	وقائع نگار
लङ्गार	لنگر	वकाया	وقائع
लज्जत	لذت	वकील	وکیل
लण्ट	لند	वकूष	وقوف
लण्ड	لوند	वग	وقع
लत्ता	لت	वगैरे	وغيره
लवणडी	لوند	वज्ज	وزن
लवा	لوا	वजा	وضع
लवाजमा	لوازيم	वजे	وجہ
लवाजीम	لوازم	वजारत	وزارت
लवाद	لواذ	वतन	وطن
लशकर	لشکر	वफा	وفا
लहज्ज=क्षण	لحظہ	वफात	وفات
लहम	لحمہ	वर	بر
लाकीन	لاکن	वर्ख	ورق
लाचार	لاچار	वरात	برات
लाज्जम	لاجم	वल्लद	ولد
लाज्जवर्त	لاجورن	वल्ली	ولى
लाबूद (=अवश्यमेव; सर्वथा)	لاذ	वली-न्यामत	ولى نعمت
लायक	لائق	वली-अहद	ولى عهد
लायनी	لعن	वश्यत	وصيت
लाल	لعل	वशिला	وصيلہ
लाल	لال	वस्तरा	استره
लास	لاش	वस्ताद्	استاد
लिफाफा	لپافہ	वस्तू=माध्यमें	واسطہ
लिभास	لباس	वस्वास	وسواس
		वसूल	وصول

वसे	وسعم	शदत	شدت
वहमा	واهم	शब्बून	شذبون
वहीम	وهم	शर्त	شرط
वाकई	واقعه	शर्य	شرط
वाकनीस	واقعه نویس	शर्मिन्दा	شرمنده
वाकब	واقف	शर्यत	شریعت
वाकफीयत	واقفیت	शर्यत	شرط
वाका	واقع	शर	شر
वाकीफ	واقف	शारा (= धर्मशास्त्र)	شرع
वासा	واقع	शाराकत	شراکت
वा-गुजास्त	واگزاشت	शाराब	شراب
वाजु-पूस	بازپوس	शरीक	شریک
वाजुबुहअर्ज	واجب العرض	शशोपन्ज	شش و پنج
वाजवी	واجبه	शास्त (= अङ्गठा)	شست
वाजेह	واضع	शह	شهر
वा-पस	واپس	शाहर	شهر
वाम	وام	शाहर-पन्हा	شهر پناه
वायदा	وعدہ	शाहा	شاه
वार्याब	بارياب	शाहा	سیاه
वारद्	وارن	शाहान्शाहा	شهنشهر
वारस	وارث	शाहाजर्णे	شاد يانر
वारसा	ورثہ	शाहाजादा	شاهزادہ
वाला	والا	शाहाजिरे	شهر زير
वाली	والی	शाहातूत	شهر توت
वास्ते	واسطہ	शाहामत	شہامت
वासलात	واصلات	शाहारा	شعر
वाहदीयत	واحدیت	शाई	سیاهی
वाह !	واہ	शााही; शाई	شاهی
वाहवा	واہ واہ	शागिर्द्	شاگرد
वाही	واھی	शाद्	شاد
बिजार	ازار	शाद्मानी	شادمانی
बिमा	بیمہ	शादी	شادی
बिरास्त	اراقبت	शान	شان
बिलायत	ولایت	शावान	شعبان
बैराण	دیوان	शाबास	شایاش
।।क	شک	शाबीत	نابیت
।।कल	شکل	शाबूत	ثبوت
।।कस	شخص	शामदान	شمع دان
।।की	شقہ	शामियान	شامیان
।।ककर-पाळा	شکرپارا	शायद्	شاید

शायस्ता	شائستہ	शिल्क	سلك
शाल	شال	शिल्शिला	سلسلہ
शास्त	سياست	शिले	سليم
शाहगोज	سياہ گوش	शिलेदार	سليحدار
शाहीद	شہيد	शिषाय	مستوف
शाहीर	شاعر	शिता	شيشم
शिककल	شکل	शिस्त	شمسیت
शिकका	سکم	शील	سليم
शिक्रा=ससाणा	شکرہ	शुक्र	شکر
शिक्वा	شکوة	शुक्रगुजर	شکر گذار
शिकञी=सर्बत	سکنجین	शुक्रा	شکر
शिकन्दर	سکندر	शुक्रूर (= कुशल)	شکر
शिकम	شکم	शुजायत	شجاعت
शिकल	صيقل	शुबाह	شہم
शिकस्त	شکست	शुरका	شوکا
शिकस्त,कस्त	قصد	शुशुमार	سوسمار
शिकार	شکار	शेख	شيدخ
शिंगूफा	شکاف	शेवखाना	صحت خانہ
शिङ्गरूप	شکرنگ	शेद	شیر
शिङ्गदा	سجدہ	शेरणी	شہرینہ
शिताब	شتاب	शोख	شوخ
शिताफी	شتاب	शोर	شور
शित्ता	سدع	शोला	شعلم
शिनाजोरी	سینہ زوری	शोहरत	شہرت
शिपर	سپر	शोक	شوق
शिपाई	سپاہی	शौकत	شوکت
शिप्ला	سفلہ	शोर	شور
शिफारस	سفارش	शौरत	شورت
शिवन्दी	سہندی	स्वाद	ص
शिमाल (=उत्तर)	شمال	स्वार	سوار
शिया	شیعہ	सई	سہمی
शिर्का	سرکہ	सही	صحيح
शिर्जोर	سرور	सईफ	صيف
शिर्दीदे	بہ سرو دیدہ	सकलाद्	مقتلات
शिर्पाव	سرورپا	सक्का	سقا
शिर्पेच	سرپنج	सक्त	سدخت
शिरस्ता	سررشتہ	सत्तावत	سدقوات
शिरा	سرنج	सखी	سہمی
शिरीन्द्रगार=हृदयवाँ	شیریندہ	सखून	سکھن
शिराह	شلق	सङ्गुजिरे	سنگت جراحہ

सङ्ग-तरास	सङ्ग तरास	सबज	सبز
सङ्गभरवर	सङ्ग भरवर	सबब	सبب
सङ्गीन	सङ्गिन	सबर	सबर
सजा	सजा	सबूर	सबूर
सजावल	सजावल	सम्ला	सम्ला
सञ्जाब	सञ्जाब	समशेर	समशेर
सत्तन्ज	सत्तन्ज	सम्मत	सम्मत
सत्तञ्जी	सत्तञ्जी	सम्मान	सम्मान
सत्का	सत्का	समथी	समथी
सतम	सतम	सत्यद्	सत्यद्
सतार	सतार	सकंत	सकंत
सदी	सदी	सकीर	सकीर
सदी	सदी	सखैल	सखैल
सद्रा	सद्रा	सगरम	सगरम
सद्मा	सद्मा	सगंशत	सगंशत
सदर	सदर	सजा	सजा
सदाकत	सदाकत	सताज	सताज
सदारत	सदारत	सर्द	सर्द
सदे	सदे	सदीर	सदीर
सन्जुदा	सन्जुदा	सनामा	सनामा
सन्दान	सन्दान	सनीबत	सनीबत
सन्दूक	सन्दूक	सपोस	सपोस
सन	सन	सफराज	सफराज
सनई	सनई	सफा	सफा
सन्द	सन्द	सबत	सबत
सनवात	सनवात	सबरा	सबरा
सनीन (=भाला)	सनीन	सबमोहर	सबमोहर
सस	सस	सबसर	सबसर
सप्ताळू=एक फळ	सप्ताळू	समोय	समोय
सफर	सफर	ससंञ्जी	ससंञ्जी
सफर	सफर	सहर्द	सहर्द
सफा	सफा	सरन्जाम	सरन्जाम
सफाप (स्फटिक)	सफाप	सरफ	सरफ
सफे जङ्गी	सफे जङ्गी	सराई	सराई
सफेत	सफेत	सराफ	सराफ
सफेल	सफेल	सरायन्दा	सरायन्दा
सब्जा	सब्जा	सरासर	सरासर
सब्जी (पालेभाजी)	सब्जी	सब	सब
सब्नीस	सब्नीस	सरोदा	सरोदा
सब्बा	सब्बा	सलाम	सलाम

सलतनत	سلطنت	साल	سال
सल्ला	صلاح	साल-ज़ाब	سوال و جواب
सल्ला	صلاح	सालष	سلیس
सल्लास	ثلاث	सालाबाद्	سال ابد
सल्लमल्लाहु तआला	سلم لله تعالى	साहेब	صاحب
सलातीन	سلاطين	साहेब-किरण	صاحب قران
सलाबत	صلايت	साहेब-ज़ादा	صاحب زاده
सलाम	سلام	सिकञ्जा	شکنج
सलामत	سلامت	सित्त	ست
सलूक; सलोक्ता	سلوک	सितारा	ستاره
सवाद्	سواد	सिजाँल	سجل
सवाल	سوال	साम	سوم
सहल	سهل	सुकाणू	سكان
सहल	سهل	सुकाकूल-मिस्त्री	تقاقل مصری
सह्नी	صحیح	सुजना	سوزن
सायत	ساعت	सुतर	شتر
साकी	ساقی	सुदामत	شد آمد
साकीन	ساکن	सुन्ता	سنت
सारुत	ساخت	सुन्नी	سنة
साहर	شکر	सुपर्द	سپرد
साहर-पारा	شکرپاره	सुबिकी	سبکی
साज	ساز	सुभा	صوبہ
साजिन्दा	سزنده	सुम्ब (पु०) सोट	سم
साजीस	سازش	सुम्ब-तरास	سم تراش
सादर	صادر	सुमार	شمار
सादील्वार	صدروار	सुस	سرخ
साधा	ساده	सुस-रु	سرخ او
सानक = रोटी	صحن	सुसाई = लाली	سرخ
सानी	ثانی	सुमा	سومر
साफ	صاف	सुवार	شلوار
साबीक	سابق	सुई	صراحی
साबण, साबू	صابون	सुरत	صورت
साबान	شعبان	सुरुवात	شروع
सामलात	شاملت	सुह	شروع
सामान	سامان	सुरा	سوره
सामील	شامل	सुरास	سورخ
सायर = पट्टीविशेष	سایر	सुरसन	شهرسمن
सायवान	سایوان	सुलतान	سلطان
सावान	ساریان	सुलह	صلح
सास्मिरे	سالمگیره		

सुलाख,	सुराख	हसा	ہفتہ
सुस्त	سسٹ	हबशी	حبشی
सु=बाजू	سو	हम-सास	عام خاص
सवे	सिब	हमगी	ہمگی
सेला	सिल्लब	हम्जात	ہمذات
सेहत	صحت	हम्बार	امیر
सैतान	شیطان	हम्राह	ہمراہ
सैर	سیر	हम्बार	ہمبار
सोख्त	سوخٹ	हम्शाई	ہمسایہ
सोपा	صفر	हमामखाना	حمام
सोबणी=लाकडी झांकण	چوبین	हमाल	حمام
सोबत	صحابت	हमी	حامی
सोमल	سنبل	हमिणी	ہمیان
सोहलत	سہولت	हयात	حیات
सौगन्द	سوغند	हयासा	ہیاس
सौदा	سودا	हर्कत	حرکت
सौब	صوب	हर्कारा	ہرکارہ
हक्क	حق	हर्गाह	ہرگاہ
हक्क-परस्ती	حق پرستی	हर्गीज़	ہرگز
हकनाहक	حق ناحق	हर्दमख्याली	ہردم خیالی
हकीगत	حقیقت	हर्दू	ہردم
युनानी=मुसलमानी (वैद्यक)	یونانی	हर्फ	حرف
हकीम	حکیم	हराजी	ہراج
हकीम	حاکم	हराम	حرام
हङ्गाम	ہنگام	हरामज़ादा	حرامزادہ
हङ्गामा	ہنگामہ	हरामनमकी	حرام نمکی
हज़रत	حضرت	हरीफ	حریف
हज़र	حاضر	हरोल	ہرول
हज़र-जबाबी	حاضر جواب	हल्का	حلقہ
हजिरी	حاضر	हलगर्जी	اہل غرض
हजाम	حجام	हल्ला	حلمہ
हजामत	حجامت	हल्ली	حالی
हज़ार	ہزار	हल्वा	حلاوا
हजिमा	ہزیمہ	हलाक	ہلاک
हद्द	حد	हलाल	حلال
हद्द	حدود	हलान्सोर	حلال خور
हदीस	حدیث	हव्यास	हव्यास
हनोज़	ہنوز	हवा	ہوا
हम	ہفت	हमई	ہوا

हवाल	احوال	हिस्ता	حص
हवाला	حوالہ	हिस्तेरशी	حصرسید
हवेली	حوالی	हिसार	حصار
हश्मत	حشمت	हुक्का	حقم
हशम	حشم	हुक्केबाज़	حقم باز
हशील	حاصل	हुकमत	حدومت
हस्तबुद्	ہست بود	हुकूम	حکم
हस्तबुद्हुकूम	حسب الحکم	हुज़त	حجت
हाज़त	حاجت	हुज़रात	حضورات
हाज़ुर्बाशी	حاضر باشی	हुज़ूर	حضور
हाज़ी	حاجی	हुद्दा	عہدہ
हायदोस	ہائے دوست	हुन्नर	ہنر
हायल	ہائل	हुमा (पु०) षोडयाचा तुरा	ہما
हाल	حال	हुमायून	ہمایون
हालत	حالت	हुमत	حرمت
हाली-माज़ी	حالی ماضی	हुमुजी	ہرمز
हाव	ہوا	हुशार	ہوشیار
हाशिया; हाश	حاشیہ	हुस्न	حسن
हिकमत	حکمت	हुल	ہول
हिकायत	حکایت	हेजीब	حاجب
हिकायती	حکایتی	हेल्करी	اہل کار
हिज़री	ہجری	हेवत	ہیت
हिफाज़त	حفاظت	हेरत	حیرت
हिम्दाद	امداد	हेराण	حیران
हिम्मत	ہمت	हेवान	حیوان
हिमायत	حمایت	होश	ہوش
हिरासान	ہراسان	होद	حوض
हिरीस	حوص	होदा	ہودج
हिलाल	ہلال	हौस	ہوس
हिल्ला	حیلہ	हौसला	حوملہ
हिशोब; हिशोब	حساب		



भारत-इतिहास-संशोधक-मंडळ-स्वीय-ग्रंथमाला

वि. सु.—पंडळाचे बहुतेक ग्रंथांस मुंबई व बडोदे मकरांचा आश्रय आहे.

* अशा सुग केलेले ग्रंथ मुंबई सरकाराने प्राथमिक व दुय्यम शाळांच्या पुस्तकालयांसाठी मंजूर केले आहेत.

मालांक.	किंमत रु.	मालांक.	किंमत. रु.
१ अहवाल (शके १८३२)	३	*१४ ग्रंथराज (दासवंत) "	८८
२ ,, (शके १८३३)	५	*१५ स्फुट प्रकरणे भाग १ ला	८२
३ सुवर्णविचार(रा.वि.का.राजवाडे)	२	*१६ स्फुट प्रकरणे भाग २ रा	८१२
४ वार्षिक इतिवृत्त (शके १८३४)	५	*१७ वार्षिक इतिवृत्त (शके १८३८)	३
५ मराठ्यांच्या इतिहासाची साधने		१८ चतुर्थसंमेलनवृत्त(शके १८३८)	४
खंड १२ (रा. राजवाडे)	१८८	*१९ राजवाडे-खंड-स्थलसूची(१८३९)	४
*६ प्रथमसंमेलनवृत्त(शके १८३५)	८१२	*२० पंचमसंमेलनवृत्त (शके १८३९)	३
*७ वार्षिक इतिवृत्त (शके १८३५)	६	+२१ संशोधनसंग्रह (१८३९) छा. आहे	
*८ द्वितीयसंमेलनवृत्त (शके १८३६)	३	२२ चंद्रचूड-दफ्तार(-कला १)	३
*९ वार्षिक इतिवृत्त (शके १८३६)	३	२३ महाराष्ट्रसारस्वत (संपले.)	६
*१० मराठ्यांच्या इतिहासाची साधने		२४ षष्ठसंमेलनवृत्त (१८४०)	४
सं. २० (शिवकालीन घराणीं)-३		२५ सप्तसंमेलनवृत्त(१८४१)	३
*११ वार्षिक इतिवृत्त(शके १८३७)	६	२६ संशोधकाची छोटी जंत्री.	
भा. इ. सं. मं. त्रैमासिक:- शके		(रा. द. वि. आपटे)	८४
१८४२।४३।४४।४५।४६ प्रत्येकी रु.३.		२७ प्रदर्शनपरिचय	८४
*१२ तृतीयसंमेलनवृत्त(शके १८३७)	३	*२८ कार्शीपत्रव्यवहार (कंपनी	
*१३ मुकुंद-महाभाष्य (संस्कृत)	८८	व पत्रे)	रु. ५

मंडळाकडे मिळणारीं इतर पुस्तके

रा. यासुदेव शास्त्री खरे-कृत:- (१) अधिकायोग (२) हरिवंशाची बत्तार-किं. प्रत्येकी ८१० पे. ले. संग्रह. पृ. ४ ते १२; राजवाडेकृत:- मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड १।५।७।१०।११ किं. अनुक्रमे रु. १०, ५, ३, २१, ८६ चांदोरकरकृत:- संतकविकाव्यसूचि:- किं. रु. २. ज्ञान्येतिहाससंग्रह व भारतवर्ष:- मासिकाचे काही अंक व प्रकरणे. चित्रे:- थोरले बाजीराव नऊगणी किं. ८८; पिलाजी जाधवराव व श्री. शिवाजी महाराजांचा होन किं. ८१।

भारत-इतिहास-संशोधक मंडळ-पुरस्कृत-ग्रंथमाला.

वरील मालेतील ग्रंथ सभामंडास विशेष सवलतीने मिळतील.

- (१) मठ गांधवा शिलालेख आणि ब्राह्मण सामंत राजवंश (पृ २४३.)
गा. वा. डॉ. बांबर्डेकर किं. रु. २
- (२) पणालपर्वतप्रहणारुयानम् (मूळ व भाषांतर)-कार महत्त्वाचा; पन्हाळ्या-वरील शिवाजीची स्मारी किं ८१० (सभामंडास ८८)
- (३) श्री शिवभारत (कार परमानन्द कृत)-प्र. स. म. दिवेकर छा. आहे.
- (४) श्री शिवचरित्र-आपटे आणि दिवेकर)-किं. रु. ४.